

294 436

NIR-B

प्रकाशिका :-

श्री हर्षपुष्पामृत जैन ग्रन्थमाला  
(लाखाबावल)

C/o. श्रुतज्ञान भवन, ४५, दिग्विजय प्लोट, जामन

वीर स.	विक्रम स	सन्	प्रथमांश
२५५५	२०४५	१९८९	७५० प्रत

卐 आ भा र द र्श न 卐

अमारी ग्रन्थमाला तरफथी प्राचीन साहित्य प्रकाश  
योजना द्वारा प्रकाशित यथा ग्रन्थोमा आ. पू. श्रीमद्भद्र  
स्वामी महाराजा द्वारा रचित निर्युक्तिओना सग्रह  
निर्युक्ति संग्रह प्रगट करंतां आनंद अनुभवोए छीए आ क  
सपादन सशोधनपूर्वक पू. आ. श्री विजयजिनेन्द्रसूरीश्वर  
महाराजे करेलु छे

आ निर्युक्ति सग्रह महाशास्त्रना प्रकाशन माटे प  
सिद्धातमहोदधि आचार्यदेवेश श्रीमद्विजयप्रेमसूरी  
महाराजाना पट्टधर परमपूज्य महाराष्ट्रादिदेशोद्वारक  
सरक्षक संघस्थविर पूज्यपाद आचार्यदेवेशश्रीमद्विजय  
चन्द्रसूरीश्वरजी महाराजाना सहपदेशथी मुबइ वालके  
श्री श्रीपालनगर जैन श्रुतांबर मूर्तिपूजक देरासर  
तरफथी दान मलेल छे तेमना तरफथी आ ग्रंथ प्रका  
कयो छे आ माटे पूज्यपाद परम गुरुदेव तथा श्रीपालन  
जैन श्र. मू. दे. ट्रस्टनो आभार मानीए छीए.

ता. १९-८-८९

जाक मारकेट मामे.

जामनगर.

महेता मगनलाल चव्वा

व्यवस्थापक

श्री हर्षपुष्पामृत जैन ग्रन्थमाला

## અલ્પ વક્તવ્ય

શ્રી જૈન શાસન જીવ માત્રના ધ્યેયનુ સાધન છે. યોગ્યતા વ્યા વિના જીવ જૈન શાસન પામી શકતું નથી. ભવની ઇચ્છા વ્યા વિના ભવમુક્તિના ધર્મનો પ્રારંભ થતો નથી. જીવ વ છે તેમ કહીએ છીએ પરંતુ જીવને અજીવની આગ્રા સ્વસે હે ત્યાં સુધી જીવને શિવ બનાવી શકીએ નહિ.

જૈન શાસનમા ૪૫ આગમ આદિ ગણધરદેવાદિ કૃત મૂલ આગમ છે તેનો સક્ષેપમા ભાવ સમજાવવા માટે નિર્યુક્તિઓ અને વિગ્રેષ ભાવ કહેવા શાપ્ય છે અને આગમના અર્થોને ણિગવટથી ચર્ચવા ચૂર્ણ છે આગમ સૂત્રોના અર્થ અને ભાવાને સમજાવવા ટીકા છે.

આ ગ્રન્થમા ચૌદ પૂર્વધર શ્રુતકેવલો શ્રી ભદ્રવાહુસ્વામી રચિત નિર્યુક્તિઓનો સગ્રહ છે આ નિર્યુક્તિઓ નીચે મુજબ ગ હતી—(૧) શ્રી આચારાગનિર્યુક્તિ (૨) આવશ્યકનિર્યુક્તિ (૩) ઉત્તરાવ્યયનનિર્યુક્તિ (૪) વૃહત્કલ્પનિર્યુક્તિ (૫) શર્વકાલિકનિર્યુક્તિ (૬) દશાશ્રુતનિર્યુક્તિ (૭) વ્યવહારનિર્યુક્તિ (૮) સૂત્રકૃતાગનિર્યુક્તિ (૯) સૂર્યપ્રજ્ઞપ્તિનિર્યુક્તિ (૧૦) ઋપિભાષિતનિર્યુક્તિ.

આમાથી (૪) વૃહત્કલ્પનિર્યુક્તિ (૭) વ્યવહારનિર્યુક્તિ શાપ્યમા મળી ગઈ છે તથા (૯) સૂર્યપ્રજ્ઞપ્તિનિર્યુક્તિ તથા (૧૦) ઋપિભાષિતનિર્યુક્તિ મલતી નથી વાકી ૬ નિર્યુક્તિ

छे. तथा तेमा (१) आवश्यकनिर्युक्तिनी १६५ मी गाथाम ओघ निर्युक्ति छे. (२) दशवैकालिक सूत्रना पाचमा अध्यय उपर पिण्डनिर्युक्ति छे (३) दशाश्रुतस्कन्धना ८ मा अध्यय पर्युषणाकल्प उपर कल्पनिर्युक्ति छे मात्र छ अने आ प्र मल्लिने ९ निर्युक्तिओनो अहि समावेश कर्यो छे आ न निर्युक्तिओनो आसरे ६९१७ ग्रन्थाग्र थाय छे

निर्युक्ति निबधना मुद्दा नोधवा जेवा छे जेथी ते ते आगम अगे सक्षेपमा घणु घणु ज्ञान प्राप्त थइ शके । जेथ मूल निर्युक्तिओनो आ सग्रह करवामा आव्यो छे आ निर्युक्तिओ सणंग गणीने तेनी एक साथे टीका होय तो टुकमा घणु ज्ञान थइ शके

गोविदनिर्युक्तिनो उल्लेख आवे छे, परतु ते उपलब्ध नथी ससक्तनिर्युक्ति पण कोइनी छे तेम नोध मली निशीथ निर्युक्ति आचारागनिर्युक्तिमा समायेली छे तेम कहेवाय छे

महापुरुष प्रणीत आगम, निर्युक्ति, टीकाओ वाच्या पछी अधिकारी मुजब निर्युक्तिओना स्वाध्यायथी सक्षेप आगम अने विस्तृत टीकाओनो भावार्थ समजी शकाय छे

आजे पूर्ण आगम के टीका वाचनारा विरल छे. आगमो टीकाओ वाचनारा विरल छे तो पछी मूल निर्युक्तिओनो उपयोग शु थसे ? तेम प्रश्न थाय ? वली ज्यारे आगम आदिनी वात थाय त्यारे हवे आगम वाचनार कोण छे ? बीजा प्रकरण टीकाओ चरित्रो वि.नी वात थाय तो अमारा भडारमा पडेल्ला पुस्तक सडे छे कोइ वाचनार नथी—एम कहीने शास्त्रो उपर अरुचि वतावाय छे ते हानिकारक छे.

धरमा रत्नो मोनाना घरेणा विगेरे पडया होय तेना  
 २ अभाव वतावाय छे ? नहि केम ? तेना उपर रुचि छे.  
 १ ए रीते शास्त्र उपर रुचि होय तो आवु अनादर रूप न  
 लाय, अर्थात् अनादरनुं वचन कथनारने शास्त्र उपर रुचि  
 ५ तेवु लागे

आ नियुक्तिनो मुनिराजो आदि स्वाध्याय वाचन मन-  
 दि करी शास्त्रोना रहस्यो समजे उपलब्ध राखे अने  
 मल-आचार माटे आतुरता वतावे तो आ नियुक्तिओ  
 षेपने बदले कल्याण रूप बनणे. जुदा जुदा आगमोमाथी  
 क्वित्त करीने एक साथे सपादन करवानो प्रथम प्रयास छे.

वली नियुक्तिनो गाथाओनो ठेर ठेर टीकाओ आदिमां  
 पयोग थयो छे, ए गाथाओ कड नियुक्तिमा क्या छे ? ते  
 ाणी शकाय ते माटे सातेक हजार श्लोक प्रमाण नियु-  
 त्तओनी गाथाओने खास अकारादि क्रम तैयार करीने प्राते  
 क्यो छे जे अभ्यासीओने अति उपयोगी थशे छ मास  
 हला नियुक्तिओ छपाड गइ हती परतु गाथाक्रम तैयार  
 रवामा अने पछी छपाववामा समय नीकली जवाथी आ  
 थ प्रकाशित थवामा मोडु थयु छे


आगमोना अभ्यासी मुनिराजो आदि आ नियुक्तिओनो  
 वाध्याय आदि उपयोग करी मारा प्रयत्नने सफल वनावे.  
 द्वारा आत्मश्रेयना अणिशुद्ध मार्गमा स्थिर थइ सी शिव  
 खना भोक्ता वनो एज शुभ भावना.

१०४५, धावण सुद-५

तोसवाल यात्रिक गृह, पालीताणा.

—जिनेन्द्रसूरि

# निर्युक्ति ग्रन्थानां संक्षिप्त क्रमः



क्रम	निर्युक्तिनाम	ग्रन्थार्थ	पृष्ठं
१	श्री आवश्यकनिर्युक्ति	२५००	१
२	श्रीमती ओघनिर्युक्तिः	१३५५	१९०
३	श्री पिण्डनिर्युक्तिः	८३५	२६६
४	श्री दशवैकालिकनिर्युक्तिः	५००	३२८
५	श्री उत्तगव्ययननिर्युक्तिः	७००	३६५
६	श्री आचाराङ्गनिर्युक्तिः	४५०	४२०
७	श्री सूत्रकृताङ्गनिर्युक्तिः	२६५	४५५
८	श्री दशाश्रुतस्कन्धनिर्युक्तिः	२२०	४७६
९	श्री पर्युपणाकल्पनिर्युक्तिः	९२	४८१
१०	श्री निर्युक्तिनाम्नां अकारादिक्रमः		४९१

---

६९१७





६ प्रत्याख्यानमाध्ययनं

१७७

१२ प्रत्याख्याननिर्युक्तिः

१७७

॥२॥ श्रीमती ओघनिर्युक्तिः (ग्रन्थार्थं १३५५)

वीरस्तवः

२६५

॥३॥ श्री पिण्डनिर्युक्तिः ॥ (ग्र. ८३५)

२६६

॥४॥ श्री दशवैकालिकसूत्र निर्युक्तिः ॥

(ग्रं ३७१)

३२८

१ प्रथमाध्ययन निर्युक्तिः

३३०

२ द्वितीयाध्ययन निर्युक्तिः

३४०

३ तृतीयाध्ययन निर्युक्तिः

३४५

४ चतुर्थाध्ययन निर्युक्तिः

३४८

५ पञ्चमाध्ययन निर्युक्तिः

३५०

६ षष्ठाध्ययन निर्युक्तिः

३५२

७ सप्तमाध्ययन निर्युक्तिः

३५४

८ अष्टमाध्ययन निर्युक्तिः

३५७

९ नवमाध्ययन निर्युक्तिः

३५८

१० दशमाध्ययन ..

३६०

१ चूला ..

३६३

२ चूला ..

३६४

॥५॥ श्री उत्तराध्ययन निर्युक्तिः ॥

(ग्रं ७००)

३६५

१ प्रथमाध्ययन निर्युक्तिः

३६५

क्रमं	विषय	पृष्ठ
२	द्वितीयाध्ययन निर्युक्तिः	३७१
३	तृतीयाध्ययन "	३७८
४	चतुर्थाध्ययन "	३८२
५	पञ्चमाध्ययन "	३८२
६	षष्ठाध्ययन "	३८७
७	सप्तमाध्ययन "	३८८
८	अष्टमाध्ययन "	३९८
९	नवमाध्ययन "	३८९
१०	दशमाध्ययन "	३९१
११	एकादशाध्ययन "	३९४
१२	द्वादशाध्ययन "	३९५
१३	त्रयोदशाध्ययन "	३९६
१४	चतुर्दशाध्ययन "	३९९
१५	पञ्चदशाध्ययन "	४००
१६	षोडशाध्ययन "	४०१
१७	सप्तदशाध्ययन "	४०२
१८	अष्टादशाध्ययन "	४०३
१९	एकोनविंशाध्ययन "	४०४
२०	विंशतितमाध्ययन निर्युक्तिः	४०६
२१	एकविंशतितमाध्ययन "	४०७
२२	द्वाविंशतितमाध्ययन "	४०८
२३	त्रयोविंशतितमाध्ययन "	४०९
२४	चतुर्विंशतितमाध्ययन "	४०९
२५	पञ्चविंशतितमाध्ययन "	४१०
२६	षड्विंशतितमाध्ययन "	४१२



क्रम.	विषय	पृष्ठ
२७	मन्त्रविद्याभ्ययन नियुक्तिः	४६०
२८	शुद्धविद्याभ्ययन	४७३
२९	मन्त्रोक्तिसंश्लेषभ्ययन	४९४
३०	विद्ययाभ्ययन	४९४
३१	मन्त्रविद्याभ्ययनमाभ्ययन	४९५
३२	द्वैतविद्याभ्ययन	४९५
३३	अद्वैतविद्याभ्ययन	४९६
३४	चतुर्विद्याभ्ययनमाभ्ययन	४९७
३५	पञ्चविद्याभ्ययनमाभ्ययन	४९८
३६	सप्तविद्याभ्ययनमाभ्ययन	४९८

॥६॥ श्री आचाराङ्गनिर्युक्ति ॥ (पृ ४५०) ४२०

॥१॥ प्रथम श्रुतरकन्धः ॥

१	प्रथमाद्वयननियुक्तिः	४२०
	१-१ प्रथमोदिका नियुक्तिः	४२०
	१-२ द्वितीयोदिका	४२१
	१-३ तृतीयोदिका	४२२
	१-४ चतुर्थोदिका	४२३
	१-५ पञ्चमोदिका	४२४
	१-६ षष्ठोदिका	४२५
	१-७ सप्तमोदिका	४२६
२	द्वितीयाद्वयननियुक्तिः	४२६
	२-१ प्रथमोदिका नियुक्तिः	४२६

क्रमे	विषयः	पृष्ठं
	२-२ द्वितीयोद्देशक निर्युक्ति	४३८
३	तृतीयाध्यायन निर्युक्तिः	४३९
	३-१ प्रथमोद्देशक निर्युक्तिः	४३९
४	चतुर्थाध्यायन निर्युक्तिः	४४१
	४-१ प्रथमोद्देशक निर्युक्तिः	४४१
	४-२ द्वितीयोद्देशक    ”	४४२
५	पञ्चमाध्यायन निर्युक्तिः	४४३
	५-१ प्रथमोद्देशक निर्युक्ति	४४३
६	षष्ठाध्यायन निर्युक्तिः	४४४
	६-१ प्रथमोद्देशक निर्युक्तिः	४४४
७	सप्तमाध्यायन निर्युक्ति	४४४
८	अष्टमाध्यायन निर्युक्तिः	४४५
	८-१ प्रथमोद्देशक निर्युक्तिः	४४५
९	नवमाध्यायन निर्युक्तिः	४४७

### ॥२॥ द्वितीयश्रुतस्कन्धः

१	प्रथमचूलानिर्युक्तिः	४४८
२	द्वितीय चूलानिर्युक्तिः	४५१
३	तृतीयचूलिकानिर्युक्तिः	४५२
४	चतुर्थचूलिकानिर्युक्तिः	४५३

अक्षर

विरच

५३

॥७॥ श्री सूत्रकृताङ्ग सूत्र निर्युक्तिः

[ अ. २६७ ] ४५५

प्रथम श्रुतग्रन्थ निर्युक्तिः.

उपादाननिर्युक्तिः		४५५
१	प्रथमस्यस्य निर्युक्तिः	४५६
२	द्वितीयस्यस्य " "	४५६
३	तृतीयस्यस्य " "	४५९
४	चतुर्थस्यस्य " "	४६०
५	पञ्चमस्यस्य " "	४६१
६	षष्ठस्यस्य " "	४६०
७	सप्तमस्यस्य " "	४६३
८	अष्टमस्यस्य " "	४६४
९	नवमस्यस्य " "	४६४
१०	दशमस्यस्य " "	४६५
११	एकादशस्यस्य " "	४६५
१२	द्वादशस्यस्य " "	४६७
१३	त्रयोदशस्यस्य " "	४६७
१४	चतुर्दशस्यस्य " "	४६८
१५	पञ्चदशस्यस्यस्य " "	४६८
१६	षोडशस्यस्य " "	४६८

द्वितीय श्रुतग्रन्थ निर्युक्तिः.

२-१ प्रथमस्यस्य निर्युक्तिः.

४६९

क्रम	विषय.	पृष्ठ
२-२	द्वितीयध्ययन " "	४७१
२-३	तृतीयाध्ययन " "	४७२
२-४-५-६	तुर्ययञ्चमषष्ठाध्ययन निर्युक्तिः	४७३
२-७	सप्तमाध्ययन " "	४७५

### ॥८॥ श्री दशाश्रुतस्कन्ध निर्युक्तिः [ग्रं. २२०]

१	प्रथमाध्ययन निर्युक्ति.	४७६
२-३	द्वितीयतृतीयाध्ययन " "	४७७
४	चतुर्थाध्ययन " "	४७८
५-६	पञ्चमषष्ठाध्ययन " "	४७९
७	सप्तमाध्ययन " "	४८०

### ॥९॥ श्री पर्युषणा कल्प निर्युक्ति.

८	अष्टमपर्युषणाकल्पाध्ययननिर्युक्ति	४८१
९	नवमाध्ययननिर्युक्ति	४८७
१०	दशमाध्ययननिर्युक्ति	४८८
	निर्युक्तिगाथाना अकारादिक्रम.	४९१



# । शुद्धिपत्रकम् ।

पृष्ठं पंक्तिः शुद्धं

९	१२	परमणिउणस्स
१६	८	गेही
२०	११	०सयसहस्सा
२१	३	सगहो
२१	७	नीइ
२१	१७	चित्त ३
२३	२१	आसमययमि
२५	९	०भद्दवय
३२	३	तूराणि
४०	९	सहस्सा
४१	११	रंगमि
४८	१४	कुम्मार
५२	१४	इमोत्ति बज्झो अ
५२	२२	दट्ठूण
५६	२	०चिघसठाणे
५८	८	०माहंसु
५८	१८	सव्वेसिपि
६२	२२	सव्वण
६५	१४	वायाल
६५	२०	एग

पृष्ठं पंक्तिः शुद्धं

८६	४	नायव्वो
८९	१७	मुक्खत्थीणपि
९०	१९	अरिभूअ
९१	२२	०मणुएसु
९४	३	आउअ
९४	२०	तीस चेव
९८	९	बुहेहि
९८	११	उवओगकरणे
९८	११	ज्झत्ति
१०१	५	सोऽभिहिओ
१०२	१८	मरुदेवी
१०५	९०	निर्युक्ति
१०९	८	नमी
११४	१४	समणा
११५	७	नाणपक्खेव
११५	९	पावेइ
१३१	५	जं काऊण
१३७	३	सवि(चि)क्खे
१३७	१४	उदयपह
१३७	१७	नोमणुएहि

पृष्ठं पक्तिः शुद्धं

१३८	१	आणुपुव्वीए
१३८	३	अभिओगिए
१३८	१५	वका पाए य
१४०	८	चोद्वसगामा
१४९	२०	सेवति
१५०	१२	अपडिमुणणे
१५०	१७	कठसमुद्विटा
१५१	६	०जप्पा(वघा)ए
१५३	७	०मल्लवुद्धे य
१५८	१५	आलोअमि
१६२	१७	अदिस्समाणोऽवि
१६२	२०	सालिगामसेणा
१६७	७	धम्म
१७०	२१	निमेषजत्त
१७५	२२	लवुत्तर
१७७	६	विभज्जमाणा
१८५	१४	अण्णत्थणा०
१८६	१७	छच्च
१८७	१९	खीर०
१९२	५	थेरो
१९९	२	दीह
१९९	९	समोसरणे
१९९	१९	मित्तमणेसण
२०७	१२	सवाडेगो
२१५	८	॥६६॥

पृष्ठं पक्तिः शुद्ध

२१८	३	सविग्गा
२२०	१९	पथे
२२२	९	दडे
२२७	२१	लिप्पमाण
२२८	१६	असघाडो
२३४	२	भट्टगाण
२३५	१०	ससिणिद्वे
२३६	५	वणिया
२३७	७	वोनिट्ठु०
२३९	४	पूडया
२४८	५	पुव्वद्विट्ठो
२६१	५	मुणेयव्व
२६७	२	पचेदिया
२७२	१४	नाणाइ०
२७३	१३	आणा य
२७८	२०	कट्ट०
२७८	७	नीमनीसा
२८४	२२	असुद्धं
२९४	१२	कुणइ
३०१	१८	तिण्ह
३०३	१६	मूलकम्मे
३०५	१७	उभयेऽवि
		य पच्छन्ना
३०६	१२	व सुएइ
३०७	१६	पुयाऽपूया
३१७	९	पिहियपि

पृष्ठं पंक्ति.	शुद्धं
३१९	१५ छुभेज्ज
३२३	१९ उज्जेज्ज
३२५	१७ कजियाण
३५८	९ ०जोगी
३५८	९ ०दांसेहि
३६२	५ खने अ दत्त
३६४	१५ विवित्त०
३६६	१४ मियचारिया
३६७	७ ०विजहण०
३८७	१६ भिक्खुगुणा
३८८	१३ कापालीया०
३८९	८ निट्ठियं
३९८	२ थेरस्स
३९८	१८ चित्तस्म
४०२	१४ ॥८९॥
४१०	१३ ०विजयघोसा
४१२	१६ ०सप्त०
४१४	८ ०भवियसरीरे
४१६	७ वद्धमाणस्स
४१६	१३ ॥३३॥
४२८	१७ निसीयण
४२९	३ परकाय
४३२	१ ०ने पञ्चम०
४३६	११ ०अस्त्रपरिजा०
४३७	६ अगुणगुणे
४३७	२२ इय

पृष्ठं पंक्ति:	शुद्धं
४३८	१५ छेत्तुमणो
४४०	१ सीयधरो
४४१	१५ निवित्ति
४४२	३ अड्डिया
४४२	४ विवदिति
४४२	१९ (सोत्थ)
४४९	१७ जघासतार
४७५	१६ इत्थिसट्ठेण
४७९	१३ पण्ठांपासक०
४८५	२ इरिय०
४९१	९ अकुमाग्खय
४९३	२० ३९२
४९३	१६ ३९
४९४	६ अणुकप
४९५	१५ ४८७
४९६	१८ अपडिहणतो
५१३	११ ३६४
५१३	२२ छहि आः
३१५	४ १६१
५१५	२७ एभविय
४१६	२० ज
५१७	८ ओ ८१०
५१८	८ २७२
५१८	१३ २९४
५१९	१९ २२८
५१९	२५ ३८

पृष्ठं	पंक्ति	शुद्धम्
५२०	१३	कम्मप्पवाय
५२१	१६	१९८
५२२	१३	किइकम्ममि
५२५	५	५८८
५२६	६	३०८
५२७	७	२६१
५२७	११	गुणसयवण
५२७	२०	३९९
५२९	८	८१०
५३२	८	१५३
५३३	१६	२९८
५३४	२१	९५६-९४
५३४	२०	१२७-२४०
५३५	२४	११६-२०१
५३५	२५	१५९-२६०
५३६	४	२३७-३८१
५३७	६	२४६
५३७	१६	७५-२६१
५४०	६	८०४
५४१	१७	३५-३२२
५४२	३	३७८
५४२	१३	४६८
५४४	२२	४१८
५४७	७	९१७
५४८	१८	१९५



पृष्ठं	पंक्ति	शुद्धम्
५४८	२३	६५-३७४
५४९	१०	१-१४२
५५०	७	४-४५९
५५०	२१	द्व्व आचा ७०-४२६
५५०	२३	„ जाणा २८-४२३
५५२	७	३८९
५५२	२११९	२२६
५५३	३	२८८
५५३	१०	२३९
५५३	२११६	७८-८
५५३	२१२४	नाणे पि १४१-२७९
५५४	२११२	२९७-२९
५५६	२	३९१
५५६	३	४३१
५५६	५	३०२
५५७	१६०	१९८-४३९
५५८	१२	४२९
५५८	२१३	७६-२६०
५६१	२११६	६८६
५६२	२१७	२४०
५६५	१११२	७६०-२६०
५६५	१९	४८२
५६६	३	२९३
५६६	२०	३९८-३९९
५६६	२१२३	१४१-४८९

पृष्ठं	पंक्ति	शुद्धम्
५६९	१७	२०९
५७२	३	६५५
५७२	८	१३-९८
५७२	१३	३३६
५७२	२४	५४-३७
५७३	१६	२२९
५७५	८	४-१४५
५७५	१८	३९७
५७५	२४	२१२
५७५	२१९	१०४
५७६	७	२८६
५७६	८	४६८
५७७	९	३५२
५७७	२१९३	माया आत्मा १९५-४३८
५७७	२११५	४९९
५७८	१८	५५९
५८१	२२	११४५
५८२	२१२४	२९-३५६
५८३	२१७	६९०
५८५	११	३७९
५८५	२०	४०
५८५	२१६	५६-७
५८५	२१२३	५८२-३१८
५८६	१२	१५५-२०८
५८६	२११७	६५८-१९६

पृष्ठं	पंक्ति	शुद्धम्
५८६	२।२६	१०६-१७
५८७	२	३३२
५८७	१३	८९-४३४
५८९	२३	३६९
५८९	२।५	६५७-६९
५९१	४	७०-३००
५९१	२।९	१७-१९२
५९३	१२	५७६-२४३
५९३	२६	२४-११
५९५	१३	५५१
५९५	२२	१६२
५९६	२२	३०९
५९८	१२	२१६
५९८	१७	२०९



परम शास्त्रज्ञ प्रलावके पूज्यपाद आ. ल.



श्रीमद् विजय रामचंद्रसूरी-चरण भडारान



॥ अहंम् ॥

तपागच्छनायक पू० आ० श्रीविजयरामचन्द्रसूरिभ्यो नमः

॥ निर्युक्ति-सङ्ग्रहः ॥

श्रुतकेवल-युग-प्रधान चतुर्दशपूर्वघर श्रीमद् भद्रबाहुस्वामि विरचिता

॥ १ ॥ आवश्यक-निर्युक्तिः ॥

॥ १ ॥ अथ निर्युक्ति-पीठिका ॥

॥ अथ सामायिकार्यं प्रथममध्ययनम् ॥

आभिणिबोहियनाणं, सुयनाणं चैव ओहिनाणं च ।

तह मरणपज्जव(य)नाणं, केवलनाण च पचमयं ॥ १ ॥

10 उग्गहो ईहाऽवाओ य धारणा एव हुंति चत्तारि ।

आभिणिबोहियनाणस्स भेयवत्थू समासेण ॥ २ ॥

अत्थाणं उग्गहण अवग्गहं तह विअालणं इहं ।

ववसायं च अवायं धरणं पुण धारणं वेत्ति ॥ ३ ॥

(अत्थाणं अग्गहणाम्मि उग्गहो तह विघार(ल)णे ईहा ।

15 ववसायम्मि अवाओ धरणं पुण धारणं वेत्ति ३ ) श्रु

उग्गह इक्कं समय ईहाऽवाया मुहुत्तमद्धं (मंतं) तु । ३

कालमसंखं संखं च धारणा होइ णायत्त्वा ॥ ४ ॥

२२

पुढं सुणेइ सद्दं रुढं, पुण पासई अपुढं तु ।

गंधं रसं च फासं च बद्धपुढं वियागरे ॥ ५ ॥

भासासमसेढीओ, सद्दं जं सुणइ मीसयं सुणई ।

वीसेढी पुण सद्दं, सुणेइ नियमा पराघाए ॥ ६ ॥

5 गिण्हइ य काइएणं, निस्सरइ तह वाइएणा जोएणं ।

एगंतरं च गिण्हइ, निसिरइ एगंतरं चेव ॥ ७ ॥

तिविहमि सरीरंमि उ, जीवपएसा हवंति जीवस्स ।

जेहि उ गिण्हइ गहणं, तो भासइ भासओ भासं ॥ ८ ॥

ओरालियवेउच्चियआहारो (रतो उ) गिण्हई मुयइ भासं ।

10 सच्चं सच्चामोसं मोसं च असच्चमोस च ॥ ९ ॥

कइहि समएहि लोगो, भासाइ निरंतरं तु होइ फुडो ।

लोगस्स य कइभागे, कइभागो होइ भासाए ? ॥ १० ॥

चउहि समएहि लोगो, भासाइ निरंतरं तु होइ फुडो ।

लोगस्स य चरमंते चरमंतो होइ भासाए ॥ ११ ॥

15 ईहा अपोह वीमंसा, मग्गणा य गवेसणा ।

सण्णा सई मई पण्णा, सव्वं आभिनिबोहियं ॥ १२ ॥

संतपयपरुवणया, दव्वपमाणं च खित्त फुसणा य ।

कालो अ अंतरं भाग, भावे अप्पाबहुं चेव ॥ १३ ॥

गइ इंदिए य काए, जोए वेए कसायलेसासु ।

20 सम्मत्तनाणदंसण-संजयउवओगआहारे ॥ १४ ॥

भासगपरित्त पज्जत्त, सुहमे सण्णी य होइ भवचरिमे ।

आभिणिबोहिअनाणं, मग्गिज्जइ एसु ठाणेसु ॥

- ( चू० एएहि तु पदेहि संतपदे होति वषखाणं । प्र०  
 पुव्वपडिवन्नए वा मग्गिज्जइ एसु ट्ठाणेसु ) ॥ १५ ॥
- उत्ताभिणिबोहियनाणे, अट्ठावीसइ हवन्ति पयडीओ । तत्पद्यमिदं  
I 19
- सुअनाणे पयडीओ वित्थरओ आवि वोच्छामि ॥ १६ ॥
- 5 पत्तेयमक्खराइं, अक्खरसंजोग जत्तिआ लोए ।  
 एवइया पयडीओ, सुयनाणे हुंति णायग्वा ॥ १७ ॥  
 कत्तो मे वण्णेउं सत्ती सुयणाणसव्वपयडीओ ? ।  
 चउदसविहनिक्खेवं, सुयनाणे आवि वोच्छामि ॥ १८ ॥  
 अक्खर सण्णी सम्मं, साईयं खलु सपज्जवसिअं च । विशेषः ५९
- 10 गमियं अंगपविट्ठं, सत्तवि एए सपडिवक्खा ॥ १९ ॥  
 ऊससिअं नोससिअं निच्छूढं खासिअं च छीअं च । ॥ ५० ॥  
 णींसिघियमणुसारं, अणक्खरं छेलियाईअं ॥ २० ॥  
 आगमसत्थगहणं, ज बुद्धिगुणेहि अट्ठहि दिट्ठं । ॥ ५१ ॥  
 विति सुयनाणलंभं, तं पुव्वविसारया धीरा ॥ २१ ॥
- 15 सुत्सूसइ पडिपुच्छइ, सुणेइ गिण्हइ य ईहए वावि । ॥ ५२ ॥  
 तत्तो अपोहए वा(या), धारेइ करेइ वा सम्मं ॥ २२ ॥  
 मूअं हुंकारं वा बाढकारपडिपुच्छवीमंसा ।  
 तत्तो पसंगपारायणं च परिणिट्ठं सत्तमए ॥ २३ ॥  
 सुत्तथो खलु पढो, बीओ निज्जुत्तिमीसओ भणिओ । ॥ ५३ ॥
- 20 तइओ य निरवसेसो, एस विही होइ अणुओगे ॥ २४ ॥  
 संखाईआओ खलु, ओहीनाणस्स सव्वपयडीओ । ॥ ५४ ॥  
 काओ भवपच्चइया, खओवसमिआओ काओऽवि ॥ २५ ॥



- कत्तो मे वण्णेडं, सत्ती ओहिस्स सव्वपयडीओ ? । १५  
 चउदसविहनिक्खेवं, इड्डीपत्ते य वोच्छामि ॥ २६ ॥  
 ओहि खित्तपरिमाणे, संठाणे आणुंगामिए ।  
 अवट्टिए चले तिच्चमंदपडिवाउप्पया इअ ॥ २७ ॥
- 5 नाणदसणविद्वभंगे, देसे खित्ते गई इअ ।  
 इड्डीपत्ताणुओगे य, एमेआ पडिवत्तीओ ॥ २८ ॥
- नामं ठवणादविए, खित्ते काले भवे य भावे य ।  
 एसो खलु निक्खेवो, ओहिस्सा होइ सत्तविहो ॥ २९ ॥  
 जावइया तिसमयाहारगस्स सुहुमस्स पणगजीवस्स ।
- 10 ओगाहणा जहण्णा, ओहीखित्तं जहण्णं तु ॥ ३० ॥  
 सव्वबहुअगणिजीवा, निरंतरं जत्तिय भरिज्जसु ।  
 खित्तं सव्वदिसागं, परमोही खित्त निद्विट्ठो । ३१ ॥  
 अंगुलमावलियाणं, भागमसंखिज्ज दोसु संखिज्जा ।  
 अंगुलमावलिरंतो, आवलिआ अंगुलपुहुत्तं ॥ ३२ ॥
- 15 हत्थमि मुहुत्तंतो, दिवसंतो गाउअमि बोद्धव्वो ।  
 जोयण दिवसपुहुत्तं, पक्खंतो पण्णवीसाओ ॥ ३३ ॥  
 भरहंमि अद्धमासो, जंबूदीवंमि साहिओ मासो ।  
 वासं च मणुअलोए, वासपुहुत्तं च रुयगंमि ॥ ३४ ॥  
 सखिज्जमि उ काले, दीवसमुद्दा य हुंति सखिज्जा ।
- 20 कालमि असंखिज्जे, दीवसमुद्दा उ भइयव्वा ॥ ३५ ॥  
 काले चउण्ह वुड्डी, कालो भइयव्वु खित्तवुड्डीए ।  
 वुड्डीई दव्वपज्जव, भइयव्वा खित्तकाला उ ॥ ३६ ॥

सुहुमो य होइ कालो ततो सुहुमयेरय हवइ खित्तं । ✓ ५६१

अंगुलसेढीमित्तो, ओसंपिणीओ असंखेज्जा ॥ ३७ ॥

तेआमासादव्वाण, अंतरा इत्थ लहइ पट्टवओ । ॥ ६२५

गुरुलहुअगुरुयलहुअं, तंपि अ तेणेव निट्टाइ ॥ ३८ ॥

५६२ ओरालविउव्वाहार-तेअभासाणपाण-मणकम्मै । ॥ ६२९

अह दव्ववगणानं, कमो विवज्जासओ खित्तो ॥ ३९ ॥

कम्मोवरिं घुवेयरसुण्णेयरवगणा अणंताओ । ॥ ६३६

चउधुवणंतरतणुवगणा य मीसो तहाऽचित्तो ॥ ४० ॥

ओरालिअवेउव्विअ-आहरगतेअ गुरुलहू दव्वा । ॥ ६५६

10 कम्मगमणभासाइं, एमाइं, अगुरुलहुआइं ॥ ४१ ॥

संखिज्ज मणोदव्वे, मागो लोगपलियस्स बोद्धव्वो । ॥ ६६७

संखिज्ज कम्मदव्वे, लोए थोवूरागं पलियं ॥ ४२ ॥

तेआकम्मशरीरे, तेआदव्वे अ भास दव्वे अ ।

बोद्धव्वमसंखिज्जा, दीवसमुदा य कालो अ ॥ ४३ ॥

15 एगपएसोगाढं, परमोही लहइ कम्मगसरीरं ।

लहइ य अगुरुयलहुअं तेयसरीरे भवपुहुत्तं ॥ ४४ ॥

५६३ परमोहि असंखिज्जा, लोगमित्ता समा असंखिज्जा ।

रुवगय लहइ सव्वं, खित्तोवमिअं अगणिजीवा ॥ ४५ ॥

आहारतेयलंभो, उक्कोसेणं तिरिक्खजोणीसु ।

20 गाउय जहण्णमोही, नरएसु उ जोयणुक्कोसो ॥ ४६ ॥

चत्तारि गाउयाइं, अद्धुट्टाइं तिगाउया चेव ।

अड्डाइज्जा टुण्णि य, दिवड्डमेगं च निरएसु ॥ ४७ ॥

- सक्कीसाणा पढमं दुच्चं च सणकुमारमाहिदा ।  
 तच्चं च बंभलंतग, सुक्कसहस्सारय चउत्थी ॥ ४८ ॥  
 आणयपाणयक्पे, देवा पासंति पंचमि पुढवी ।  
 तं चैव आरणच्चय ओहीनाणेण पासंति ॥ ४९ ॥
- 5 छट्ठि हिट्ठिमज्झिमगेविज्जा सत्तमि च उवरिल्ला ।  
 ✓ संभिण्णलोगनालि पासंति अणुत्तरा देवा ॥ ५० ॥  
 एएसिमसखिज्जा, तिरियं दीवा य सागरा चैव ।  
 बहुअयरं उवरिमगा, ऊड्डं सगक्कप्पथूभाई ॥ ५१ ॥  
 संखेज्जजोयणा खल्लु, देवाणं अद्धसागरे ऊणे ।
- 10 तेण परमसंखेज्जा, जहण्णयं पंचवीसं तु ॥ ५२ ॥  
 उक्कोसो मणुएसु, मणुस्सतिरिएसु य जहण्णो य ।  
 उक्कोस लोमित्तो, पडिवाइ परं अपडिवाई ॥ ५३ ॥  
 थिवुयायार जहण्णो, वट्टो उक्कोसमायओ किंची ।  
 अजहण्णमणुक्कोसो य, खित्तओऽणेगसंठाणो ॥ ५४ ॥
- 15 तप्पागारे पल्लग पडहग भल्लरि मुद्दंग पुप्फ जवे ।  
 तिरियमणुएसु ओही, नाणाविहसंठिओ भणिओ ॥ ५५ ॥  
 अणुगामिओ उ ओही, नेरइयाणं तहेव देवाणं ।  
 अणुगामी अणुगामी, मीसो य मणुस्सतेरिच्छे ॥ ५६ ॥  
 खित्तस्स अवट्टाणं, तित्तीसं सागरा उ कालेणं ।
- 20 दब्बे भिण्णमुहुत्तो, पज्जवलंभे य सत्तट्ट ॥ ५७ ॥  
 अद्धाइ अवट्टाण छावट्टी सागरा उ कालेणं ।  
 उक्कोसगं तु एयं, इक्को समओ जहण्णेणं ॥ ५८ ॥

- वृद्धो वा हाणी वा, चउविहो होइ खित्तकालाण ।  
 दब्बेसु होइ दुविहा, छविह पुण पज्जवे होइ ॥५९॥  
 फट्ठा य असंखिज्जा, संखेज्जा यावि एगजीवस्स ।  
 एकफड्डुवओगे, नियमा सव्वत्थ उवउत्तो ॥ ६० ॥  
 5 फट्ठा य आणुगामो, अणुगामो य मीसगा चेव ।  
 पडिवाइ अपडिवाइ, मीसो य मणुस्सतेरिच्छे ॥ ६१ ॥  
 बाहिरलंभे भज्जो, दब्बे खित्ते य कालभावे य ।  
 उप्पा पडिवाओऽवि य, तं उभयं एगसमएणं ॥ ६२ ॥  
 अग्निभतरलद्धीए उ तदुभय नत्थि एगसमएणं ।  
 10 उप्पा पडिवाओऽवि य, एगयरो एगसमएणं ॥ ६३ ॥  
 दब्बाओ असखिज्जे संखेज्जे आवि पज्जवे लहइ ।  
 दो पज्जवे दुगुणिए, लहइ य एगाउ दब्बाउ ॥ ६४ ॥  
 सागारमणागारा, ओहिविभंगा जहणएगा तुल्ला ।  
 उवरिमगेवेज्जेसु उ, परेण ओही असंखिज्जो ॥ ६५ ॥  
 15 नेरइयदेवतित्थंकरा य ओहिस्सऽबाहिरा हुंति ।  
 पासंति सव्वओ खलु, सेसा देसेण पासंति ॥ ६६ ॥  
 संखिज्जमसंखिज्जो, पुरिसमबाहाइ खित्तओ ओही ।  
 संबद्धमसंबद्धो, लोगमलोगे य संबद्धो ॥ ६७ ॥  
 गइ नेरइपाईआ, हिट्ठा जह वण्णिग्या तहेव इहं ।  
 20 इट्ठी एसा वण्णिज्जइत्ति तो सेसियाओऽवि ॥ ६८ ॥  
 आमोसहि विप्पोसहि, खेलोसहि जल्लमोसही चेव ।  
 संभिल्लसो उज्जुमइ, सव्वोसहि चेव बोद्धवो ॥ ६९ ॥

- चारणभ्रासीविस, केवली य मणनाणिणो य पुव्वधरा ।  
 अरहंत चक्कवट्टी, बलदेवा वासुदेवा य ॥ ७० ॥  
 सोलस रायसहस्सा, सव्वबलेण तु संकलनिबद्धं ।  
 अंछति वासुदेवं, अगडतडंमी ठियं संतं ॥ ७१ ॥
- 5 धित्तूण संकलं सो, वामगहत्थेण अछमाणाणं ।  
 भुजिज्ज व लिपिज्ज व महूमहरं ते न चार्यति ॥ ७२ ॥  
 दोसोला बत्तीसा, सव्वबलेण तु संकलनिबद्धं ।  
 अंछति चक्कवट्टि, अगडतडंमी ठियं संतं ॥ ७३ ॥  
 धित्तूण सकलं सो, वामगहत्थेण अछमाणाणं ।
- 10 भुजिज्ज व लिपिज्ज व, चक्कहरं ते न चार्यति ॥ ७४ ॥  
 जं केसवस्स उ बलं, तं दुगुणं होइ चक्कवट्टिस्स ।  
 तत्तो बला बलवगा, अपरिमियबला जिणवरिदा ॥ ७५ ॥  
 मणपज्जवनाणं पुण, जणमणपरिचिन्तयत्थपायडणं ।  
 माणुसखित्तनिबद्ध, गुणपच्चइयं चरित्तवओ ॥ ७६ ॥
- 15 अह सव्वदव्वपरिणाम भावविण्णत्तिकारणमणंतं ।  
 सासयमप्पडिवाइ, एगविहं केवलणाणं ॥ ७७ ॥  
 केवलणाणेणऽत्थे, णाउं जे तत्थ पण्णवणजोग्गे ।  
 ते भासइ तित्थयरो, वयजोगं सुयं हवइ सेसं ॥ ७८ ॥  
 इत्थं पुण अहिगारो, सुयत्ताणेणं जओ सुएणं तु ।
- 20 सेसाणमप्पणोऽविअ, अणुओ पईवविट्ठ तो ॥ ७९ ॥

॥ २ ॥ अथोपोद्घातनिर्युक्तिः ॥

- तित्थयरे भगवंते, अणुत्तरपरक्कमे अमियनाणी ।  
 तिण्णे सुगइगइए, सिद्धिपहपदेसगए वंवे ॥ ८० ॥  
 वंदामि महाभागं, महामुणिं महायसं महावीरं ।  
 5 अमरनररायमहियं, तित्थयरमिमस्स तित्थस्स ॥ ८१ ॥  
 इक्कारसवि गणहरे, पचायए पचयणस्स वंदामि ।  
 सच्चं गणहरवसं वायगवसं पचयणं च ॥ ८२ ॥  
 ते वदिअण सिरसा अत्थपुहुत्तस्स तेहि कहियस्स ।  
 सुयनाणस्स भगवधो, 'निज्जुत्ति कित्तइस्सामि ॥ ८३ ॥  
 10 आवस्सगस्स दसकालिअस्स तह उत्तरज्जमायारे ।  
 सूयगडे निज्जुत्ति वुच्छामि तथा दसाणं च ॥ ८४ ॥  
 कप्पस्स य निज्जुत्ति, ववहारस्सेव परमणि णस्स ।  
 सूरिअपण्णत्तीए, वुच्छं इसिभासिअणं च ॥ ८५ ॥  
 एतेसि निज्जुत्ति, वुच्छामि अहं जिणोवएसेणं ।  
 15 आहरणहेउकारण-पयनिवहमिणं समासेणं ॥ ८६ ॥  
 सामाइयनिज्जुत्ति, वुच्छं उवएसियं गुरुज्जणेणं ।  
 आयरियपरंपरण, आगय आणुपुव्वीए ॥ ८७ ॥  
 निज्जुत्ता ते अत्था, ज बद्धा तेण होइ णिज्जुत्ती,  
 (अहवा सुयपरिवाडी सुओवयेसोऽयं विशेषा) ।  
 20 तहवि य इच्छावेइ, विभासिउं सुत्तपरिवाडी ॥ ८८ ॥  
 तवनियमनाणरुक्खं, आरूढो केवली अमियनाणी ।

तो मुयइ नाणवुद्धि, भवियजणविबोहणट्टाए ॥ ८६ ॥  
तं बुद्धिमएण पडेण, गणहरा गिण्हिउं निरवसेसं ।

तित्थयरभासियाइं, गंथंति तओ पवयणट्टा ॥ ६० ॥

घित्तुं च सुहं सुहगुण(गह)णधारणा दाउं पुच्छिउं चेष ।

5 एएहिं कारणोहिं, जीयंति कयं गणहरोहिं ॥ ९१ ॥

अत्थं भासइ अरहा, सुत्तं गंथंति गणहरा निउणं ।

( गणधरा निपुणा, निगुणा )

सासणस्स हियट्टाए, तओ सुत्तं तित्थं पवत्तइ ॥ ९२ ॥

सामाइयमाईयं सुयनाण जाव बिदुसाराओ ।

10 तस्सवि सारो चरणं, सारो चरणस्स निब्बाणं ॥ ९३ ॥

सुयनाणंमि वि जीवो, वट्टंतो सो न पाउणइ मोक्खं ।

जो तवसंजममइए जोए न चएइ वोदु जे ॥ ६४ ॥

जह छेयलद्धनिज्जामओऽवि, वाणियगइच्छियं भूमि ।

वाएण विणा पोओ, न चएइ महण्णवं तरिउं ॥ ६५ ॥

15 तह नाणलद्धनिज्जामओऽवि, सिद्धिवसहिं न पाउणइ ।

निउणोऽवि जीवपोओ, तवसजममारुअविहूणो ॥ ६६ ॥

संसारसागराओ, उब्बुडो मा पुणो निवुद्धिज्जा ।

चरणगुणविप्पहीणो, वुड्डइ सुबहुंपि जाणंतो ॥ ६७ ॥

सुबहुंपि सुयमहीयं, किं काही ? चरणविप्पहीण(मुक्क)स्स ।

20 अंधस्स जह पलित्ता, दीवसयसहस्सकोडीवि ॥ ६८ ॥

अप्पंपि सुयमहीयं, पयासयं होइ चरणजुत्तस्स ।

इक्कोऽवि जह पईवो, सचक्खुअस्सा पयासेइ ॥ ६९ ॥

जहा खरो चंदणभारवाही, भारस्स भागी न हु चंदणस्स ।  
 एवं खु नाणी चरणेण हीणो, नाणस्स भागी न हु सोग्गईए ॥१००

जो  
१०६

हयं नाणं कियाहीणं, हया अन्नाराणो किया ।

✓

पासंतो पंगुलो दड्ढो घावमाणो अ अंधओ ॥ १ ॥

5 संजोगसिद्धीइ फलं वयति, न हु एगचक्केण रहो पयाइ ।

✓

अंधो य पंगू य वणे समिच्चो, ते संपउत्ता नगरं पविट्ठा ॥२॥

नाणं पयासगं सोहओ तवो संजमो य गुत्तिकरो ।

तिण्हपि समाजोणे, मोक्खो जिणसासणे भणिओ ॥ ३ ॥

जो  
१०७

भावे खओवसमिए, दुवालसंगंपि होइ सुयनारणं ।

10 केवलियनाणलंभो, नन्नत्थ खए कसायाणं ॥ ४ ॥

अट्टण्हं पयडोणं, उक्कोसठिइइ वट्टमाणो उ ।

जोओ न लहइ सामाइयं चउण्हंपि एगयरं ॥ ५ ॥

सत्तण्हं पयडोणं, अन्भितरओ उ कोडिकोडोणं ।

काऊण सागराणं, जइ लहइ चउण्हमणयरं ॥ ६ ॥

15 पल्लय<sup>१</sup> गिरिसरिउवला<sup>२</sup> पिवीलिया<sup>३</sup> पुरिस<sup>४</sup> पह<sup>५</sup>

जरग्गहिआ<sup>६</sup> ।

कुद्दव<sup>७</sup> जल<sup>८</sup> पत्थाणि<sup>९</sup> य सामाइयलाभदिट्ठंता ॥ ७ ॥

पढमिल्लुयाण उदए, नियमा संजोयणा कसायाणं ।

सम्मदंसणलंभं, भवसिद्धीयावि न ल्हंति ॥ ८ ॥ ✓

20 बिइयकसायाणुदए, अपच्चक्खाणनामधिज्जाणं ।

सम्मदंसणलंभं, विरयाविरइं न उ ल्हंति ॥ ९ ॥

तइयकसायाणुदए, पच्चक्खाणावरणनामधिज्जाणं ।

देसिक्कवेसविरइं, चरित्तलंभं न उ ल्हंति ॥ ११० ॥



- मूलगुणाणं लभं न लहइ मूलगुणघाट्णं उदए ।  
 उदए संजलणाणं, न लहइ चरणं अहक्खायं ॥ ११ ॥  
 सव्वेऽवि अ अइयारा, संजलणाणं तु उदयमो हुंति ।  
 मूलच्छिज्जं पुण होइ, बारसहं कसायाणं ॥ १२ ॥  
 5 बारसविहे कसाए, खइए उवसामिए व जोगेहि ।  
 लब्भइ चरित्तलंभो, तस्स विसेसा इमे पंच ॥ १३ ॥  
 सामाइयं च पढमं, छेओवट्ठावणं भवे बोयं ।  
 परिहारविसुद्धीयं सुहुमं तह संपरायं च ॥ १४ ॥  
 तत्तो य अहक्खायं, खायं सव्वमि जीवलोगमि ।  
 10 जं चरिऊण सुविहिआ, वच्चंतयंरामरं ठाणं ॥ १५ ॥  
 अणदंसनपु सित्थी, वेयच्छक्कं च पुरिसवेयं च ।  
 दो दो एगन्तरिए, सरिसे सरिसं उवसमेइ ॥ १६ ॥  
 लोमाणुं वेअंतो, जो खलु उवसाममो व खवगो वा ।  
 सो सुहुमसंपराओ, अहक्खाया ऊणओ किची ॥ १७ ॥  
 15 उवसामं उवणीआ, गुणमहया जिणचरित्तसरिसंपि ।  
 पडिवायंति कसाया, कि पुण सेसे सरागत्ये ? ॥ १८ ॥  
 जइ उवसंतकसामो, लहइ अणंतं पुणोऽवि पडिवायं ।  
 ण हु भे वीससियव्वं, थेवे य कसायसेसंमि ॥ १९ ॥  
 अणथोवं वणथोवं अग्गीथोवं कसायथोवं च ।  
 20 ण हु भे वीससियव्वं थेवंपि हु तं बहू होइ ॥ १२० ॥  
 अण मिच्छ मीस सम्मं, अट्ट नपु सित्थीवेय छक्कं व ।  
 पुंवेयं च खवेइ, कोहाइए यं संजलणे ॥ २१ ॥

- गइआणुपुव्वी दो दो जाइनामं च जाव चउरिदी ।  
 आयावं उज्जोयं, थावरनामं च सुहुमं च ॥ २२ ॥  
 साहारणमपज्जत्तं, निदानिदं च पयलपयलं च ।  
 थीणं खवेइ ताहे, अवसेसं जं, च अट्टण्हं ॥ २३ ॥
- 5 वीसमिऊण नियंठी दोहि उ समएहि केवले सेसे ।  
 पढमे निदं पयलं, नामस्स इमाओ पयडीओ ॥ २४ ॥  
 देवगइआणुपुव्वी-विउव्विसंघयण पढमवज्जाइ ।  
 अन्नयरं संठाणं, तित्थयराहारनामं च ॥ २५ ॥  
 चरमे नाणावरणं पंचविहं दंसणं चउवियप्पं ।
- 10 पंचविहमंतरायं, खवइत्ता केवली होइ ॥ २६ ॥  
 संभिण्णं पासंतो लोगमलोगं च सव्वओ सव्वं ।  
 तं नत्थि जं न पासइ, भूय भव्वं भव्विस्सं च ॥ २७ ॥  
 जिणपवयणउप्पत्ती, पवयणएगट्टिया विभागो य ।  
 दारविही य नयविही, ववख्खाणविही य अणुओगो ॥ २८ ॥
- 15 एगट्टियाणि तिण्णि उ, पवयण सुत्तं तहेव अत्थो अ ।  
 इक्किक्कस्स य इत्तो, नामा एगट्टिआ पंच ॥ २९ ॥  
 सुयधम्म तित्थ सग्गो, पावयणं प्रवणं च एगट्टा ।  
 सुत्तं तंत गंधो, पाढो सत्थं च एगट्टा ॥ ३० ॥  
 अणुओगो य नियोगो, भास विभासा य वत्तियं चेव ।
- 20 अणुओगस्स उ एए, नामा एगट्टिआ पंच ॥ ३१ ॥

( १ एतास्तिस्त्री गाथा हारिभद्रवृत्तो निर्युक्तित्वेन मलयगिरिवृत्ती  
 अन्यकर्तृका दर्शिताः )

नामं ठवणा दविए, खित्ते काले य वयण भावे य ।

एसो अणुओगस्स उ णिषखेवो होइ सत्तविहो ॥ ३२ ॥

०१ वच्छगगोणी १ खुज्जा २, सज्भाए ३ च्चेव बहिरउल्लावो ४ ।  
गामल्लिए ५ य वयणे, सत्तेव य ह्वैति भावंमि ॥ ३३ ॥

5 सावगमज्जा १ सत्तवइए २ अ कौकणगदारए ३ नउले ४ ।  
कमलामेला ५ संबस्स, साहसं ६ सेणिए कोवो ७ ॥ ३४ ॥

कट्ठे १ पुत्थे २ चित्ते सिरिघरिए ४ पुंड ५ देसिए ६ च्चेव ।  
भासगविभासए वा, वत्तीकरणे अ आहरणा ॥ ३५ ॥  
गोणी चंदणकंथा, चेडीओ सावए बहिरगोहे ।

10 टंकणओ ववहारो, पडिवक्खो आयरियसीसे ॥ ३६ ॥  
कस्स न होही वेसो अनब्भुवगओ अ निरुवगारी अ ।

अप्पच्छंदमईओ, पट्टिअओ गंतुकामो अ ॥ ३७ ॥  
विणओणएहि, कयपंजलीहि छंदमणुअत्तमाणेहि ।

आराहिओ गुरुजणो, सुयं बहुविहं लह्वं देइ ॥ ३८ ॥

15 सेलघण कुडग चालणि, परिपूणग हंस महिस मेसे अ ।

मसग जलूग बिराली जाहग गो मेरी आभीरी ॥ ३९ ॥

१२५ उद्देसे निद्देसे, निग्गमे खित्त काल पुरिसे अ ।

कारण पच्चय लक्खण, नए समोआरणाऽणुमए ॥ १४० ॥

कि कइविहं कस्स, किह केसु कहं केच्चिरं हवइ कालं ।

20 कइ सतरमविरहिअं, भवागरिस फासण निरुत्ती ॥ ४१ ॥

नामं ठवणा दविए, खित्ते काले समास उद्देसे ।

उद्देमुद्देसंमि अ, भावंमि अ होइ अट्टमओ ॥ ४२ ॥

एमेव य निद्देशो, अट्टविहो सोऽवि होइ णायव्वो ।

अविसेसिअमुद्देशो, विसेसिओ होइ निद्देशो ॥ ४३ ॥

दुविहंपि णेगमणओ, णिद्देशं संगहो य ववहारो ।

निद्देशगमुज्जुसुओ, उभयसरित्थं च सहस्स ॥ ४४ ॥

5 नाम ठवणा दविए, खित्ते काले तहेव भावे अ ।

एसो उ निग्गमस्सा, णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ४५ ॥

जह मिच्छत्ततमाओ, विणिग्गओ जह य केवलं पत्तो ।

जह य पयासिअमेयं सामाइअं तह पवक्खामि ॥ १ ॥

( प्रक्षेपक गाथा )

10 पंथं किर देसित्ता, साहूणं अडविविप्पणट्ठाणं ।

सम्मत्तपढमलंभो, बोद्धव्वो वद्धमाणस्स ॥ ४६ ॥

लद्धूण य सम्मत्तं, अणुक्कंपाए उ सो सुविहियाणं ।

भासुरवरवोदिधरो, देवो वेमाणिओ जाओ । ४७ ॥

चइऊण देवलोगा, इह चेव य भारहंमि वासंमि ।

15 इक्खागकुले जाओ, उसमसुअसुओ मरीइत्ति ॥ ४८ ॥

इक्खागकुले जाओ, इक्खागकुलस्स होइ उप्पत्ती ।

कुलगरवंसेऽईए, मरहस्स सुओ मरीइत्ति ॥ ४९ ॥ ✓

ओसप्पिणी इमीसे, तइयाए समाए पच्छिमे भागे ।

पलिओवमट्टुभाए, सेसंमि उ कुलगरूप्पत्ती ॥ १५० ॥

20 अट्टभरह मज्झिल्लुत्तिभागे, गंगांसिधुमज्झंमि ।

इत्थ बहुमज्झदेसे, उप्पण्णा कुलगरा सत्त ॥ ५१ ॥

- पुव्वभव कुलगराणा उसभजिणिदस्स भरहरण्णो अ ।  
 इवखागकुलुप्पत्ती णेयव्वा आणुपुव्वीए ॥ १ ॥ ( प्रक्षेप )  
 पुव्वभवजम्मनामं, पमाण संघयणमेव संठाणं ।  
 वणिणत्थियाड, भागा भवणोवाओ य णीई य ॥ ५२ ॥
- 5 अवरविदेहे दो वणिय, वयंसा माइ उज्जुए चैव ।  
 कालगया इहमरहे हत्थी मणुओ अ आयाया ॥ ५३ ॥  
 दट्ठुसिणेहकरणं गयमारुहणं च नामणिप्फत्ती ।  
 परिहाणि गेह कलहो, सामत्थण विन्नवण हत्ति ॥ ५४ ॥  
 पढमित्थ विमलवाहण, चक्खुम जसमं चउत्थभिचंदे ।
- 10 तत्तो अ पसेणइए, मरुदेवे चैव नाभी य ॥ ५५ ॥  
 णव घणुसया य पढमो, अट्ट य सत्तद्धसत्तमाइं च ।  
 छच्चैव अट्टछट्टा, पंचसया पण्णवीसं तु ॥ ५६ ॥  
 वज्जरिसहसघयणा, समचउरंसा य हूँति संठाणे ।  
 वण्णंपि य वुच्छामि, पत्तेयं जत्स जो आंसी ॥ ५७ ॥
- 15 चक्खुम जसमं च पसेणइंअं एए पिअंगुवण्णाभा ।  
 अभिचंदो ससिगोरो, निम्मलकणगप्पभा सेसा ॥ ५८ ॥  
 चंदजसचंदकंता, सुरुव पडिरुव चक्खुकंता य ।  
 सिरिकंता मरुदेवी, कुलगरपत्तीण नामाइ ॥ ५९ ॥  
 संघयणं संट्टाणं, उच्चत्तं चैव कुलगरेहिं समं ।
- 20 वण्णेण एगवण्णा, सव्वाओ पियंगुवण्णाओ ॥ १६० ॥  
 पलिओवमदसभाए, पढमस्साउं तओ असंखिज्जा ।  
 ते आणुपुव्विहीणा पुव्वा नाभिस्स संखेज्जा ॥ ६१ ॥

- ज चेव आउयं कुलगराण, त चेव होइ तार्सिपि ।  
ज पढमगस्स आउ तावइय चेव हत्थिस्स ॥ ६२ ॥  
जं जस्स आउयं खलु, तं दसमागे समं विभइऊणं ।  
मज्झिल्लऽट्टतिभागे, कुलगरकालं विघाणाहि ॥ ६३ ॥
- 5 पढमो य कुमारत्तो, भागो चरमो य वृद्धभावंसि ।  
ते पयणुपिञ्जदोसा, सध्वे देवेषु उववण्णा ॥ ६४ ॥  
दो चेव सुवण्णेषु, उदहिकुमारेषु हुंति दो चेव ।  
दो दीवकुमारेसुं एगो नागेषु उववण्णो ॥ ६५ ॥  
हत्थो छच्चित्थीओ नागकुमारेसुं हुंति उववण्णा ।
- 10 एगा सिद्धिं पत्ता मरुदेवी नाभिणो पत्ती ॥ ६६ ॥  
हक्कारे मक्कारे, धिक्कारे चेव दढनीईओ ।  
वुच्छं तासि विसेस जहक्कमं आणुपुव्वीए ॥ ६७ ॥  
पढमवीयाण पढमा, तइयचउत्थाण अभिनवा बीया ।  
पचमल्लट्टस्स य, सत्तमस्स तइया अभिनवा उ ॥ ६८ ॥
- 15 सेसा उ दंडनीई, माणवगनिहीओ होति भरहस्स ।  
उसभस्स गिहावासे, असक्कओ आसि आहारो ॥ ६९ ॥  
नाभी विणीअमूमी, मरुदेवी उत्तरा य साढा य ।  
राया य वइरणाहो, विमाणसव्वट्टसिद्धाओ ॥ १७० ॥  
घणमिहुण-सुरमहव्वल ललियगय-वइरजंघ-मिहुणे य ।
- 20 सोहम्मविज्ज अच्चुअ चक्की सव्वट्ट उसभे य ॥११॥ (प्र०)  
घणसत्थवाह घोसण, जइगमण अडविवासठाणं च ।  
दहुवोलीणे वासे चित्ता, घघदाणमासि तथा ॥ ७१ ॥

१८ ] [ निर्युक्तिःसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

उत्तरकुरु सोहम्मे, महाविदेहे महव्वलो राया ।

ईसाणे ललियगो महाविदेहे वइरजंधो ॥ १ ॥ (प्र०)

उत्तरकुरु सोहम्मे, विदेहि तेगिच्छियस्स तत्थ सुओ ।

रायसुय सेट्टिमच्चासत्थाहसुया वसंया से ॥ ७२ ॥

5 विज्जसुयस्स य गेहे, किमिकुट्टोवद्दुअं जइं दट्ठं ।

विति य ते विज्जसुयं, करेहि एअस्स तेगिच्छं ॥ ७३ ॥

तिल्ल तेगिच्छसुओ, कंबलगं चदणं च वाणियओ ।

दाउं अग्निक्खंतो तेणेव भवेण अंतगडो ॥ ७४ ॥

साहुं तिगिच्छऊणं, सामणं देवलो गगमणं च ।

10 पुंडरगिणिए उ च्चुया, तओ सुया वइरसेणस्स ॥ ७५ ॥

पढमोऽत्थ वइरणाओ, बाहु सुवाहू य पीढमहपीडे ।

तेसि पिआ तित्थयरो, णिक्खंता तेऽवि तत्थेव ॥ ७६ ॥

पढमो चउदसपुठवी, सेसा इक्कारसंगविउ चउरो ।

वीओ वेयावच्चं, किइकम्मं तइअओ कासी ॥ ७७ ॥

15 भोगफलं, बाहुफलं, पसंसणा जिट्ठ इयर अचियत्तं ।

पढमो तित्थयरत्तां, वीसहि ठाणेहि कासी य ॥ ७८ ॥

अरिहंत सिद्ध पवयण गुरु थेर बहुस्सुए तवस्सीसुं ।

वच्छल्लया एएत्ति, अभिक्खनाणोवओगे य ॥ ७९ ॥

दंसण विणए आवस्सए य, सीलव्वए निरइअरो ।

20 खणलव तवच्चियाए, वेयावच्चे समाही य ॥ १८० ॥

अप्पुव्वनाणगहणे, सुयभत्ती पवयणे पभावणया ।

एएहि कारणेहि, तित्थयरत्तां लहइ जीवो ॥ ८१ ॥

- पुरिमेण पच्छिमेण य, एए सव्वेऽवि फासिया ठाणा ।  
 मञ्जिम्मएहिं जिणेहिं एक्कं दो तिण्णि सव्वे वा ॥ ८२ ॥  
 तं च कंहं वेइज्जइ ? अगिलाए घम्मदेसणाईहिं ।  
 बज्जइ तं तु भगवओ, तइयभवोसक्कइत्ताणं ॥ ८३ ॥  
 नियमा मणुयगईए, इत्थी पुरिसेयरो य सूह्लेसो ।  
 आसेवियवहुलेहिं, वीसाए अण्णयरएहिं ॥ ८४ ॥  
 उववाओ सव्वट्ठे, सव्वेसि पढमओ चुओ उसओ ।  
 रिक्खेण आसाढाहिं, असाढवहुले चउत्थीए ॥ ८५ ॥  
 जम्मणे नाम वुड्डी अ, जाईस्सरणे इअ ।  
 10 वीवाहे अ अरुच्चे, अभिसेए रज्जसंगहे ॥ ८६ ॥  
 चित्तबहुलट्ठमीए, जाओ उसओ असाढणक्खत्ते ।  
 जम्मणमहो अ सव्वो, णेयव्वो जाव घोसणयं ॥ ८७ ॥  
 मेरु अह उड्डुलोआ चउदिसिरुअगा उ अट्ट पत्तेअ ।  
 चउविदिसि मञ्जुसुरयगा इति छप्पण्णा दिसिकुमारी ॥ (प्र०)  
 सबट्ट मेह आयंसगा य, भिगार तालियंटा य ।  
 चामर जोई रक्खं, करेति एयं कुमारीओ ॥ ८८ ॥  
 देसुणगं च वरिसं, सक्कागमणं च वंसठवणा य ।  
 आहारमंगुलीए, ठवंति देवा मणुण्णं तु ॥ ८९ ॥  
 सक्को वंसट्टवणे, इक्खु अणू तेण ह्वेति इक्खागा ।  
 20 जं च जहा जंमि वए, जोगं फासी य तं सव्वं  
 ( तालफलाहयमणिणी होही पत्तीति सारवणा ) ॥१९०॥



२० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- अह वड्डइ सो भयवं, दियलोयचुओ अणोवमिसिरीओ ।  
देवगणसंपरिवुडो, नंदाइ सुमगलासहिओ ॥ ९१ ॥  
असिअसिरओ सुनयणो, बिबुट्टो धवलदत्तपंतीओ ।  
वरपउमगबभगोरो, फुल्लुप्पलगंधनीसासो ॥ ९२ ॥
- 5 जाइस्सरो अ भयवं, अप्परिवडिएहि तिहि उ नाणेहि ।  
कंतीहि य बुद्धिहि य, अब्भहिओ तेहि मणुएहि ॥ ९३ ॥  
पढमो अकालमच्चू तहि तालफलेण दारओ पहओ ।  
कण्णा य कुलगरेण, सिट्ठे गहिआ उसहपत्ती ॥ ९४ ॥  
भोगसमत्थं नाउं, वरकम्म तस्स कासि देविदो ।
- 10 दुण्हं वरमहिलाणं, बहुकम्म कासि देवीओ ॥ ९५ ॥  
छप्पुव्वसयहस्सा पुंवि जायस्स जिणवरिदस्स ।  
तो भरहबंभिसुंदरिबाहुबली चैव जायाइ ॥ ९६ ॥  
अउणापण्ण जुअले, पुत्ताण सुमंगला पुणो पसवे ।  
नीईणमइवकमणे, निवेअणं उसभसामिस्स ॥ ९७ ॥
- 15 राय करेइ दड, सिट्ठे ते बिंति अम्हवि स होउ ।  
मगह य कुलगरं, सो य वेइ उसभो य भे राया ॥ ९८ ॥  
आमोएउं सक्को, उवागओ (आगंतु)  
तस्स कुणइ ( कासि ) अभिसेअं ।  
मउडाइअलकार, नरिदजोगं च से कुणइ ( कासो ) ॥ ९९ ॥
- 20 भिसिणीपत्तोहिअरे, उदय धित्तु छुहंति पाएसु ।  
साहु विणआ परिसा विणीअनयरी अह निविट्ठा ॥ २०० ॥

आसा हत्थी गावो, गहिआइं रज्जसंगहनिमित्तं ।

घित्तूण एवमाई, चउव्विहं संगहं कुणइ ॥ १ ॥

उग्गा भोगा रायण्ण खत्तिआ सगह भवे चउहा । ✓

आरविस्स गुरु वयंसा सेसा जे खत्तिआ ते उ ॥ २ ॥

5 आहारे सिप्प कम्मे अ, मामणा अ विभूसणा ।

लेहे गणिए अ रूवे अ, लक्खणे माण पोअए १९ ॥ ३ ॥

ववहारे नीड जुद्धे अ, ईसत्थे अ उवासणा ।

तिगिच्छा अत्थसत्थे अ, बधे घाए अ, मारणा ॥ ४ ॥

जण्णूसव समवाए मंगले कोउगे इअ ।

10 बत्थे गंधे अ मल्ले अ, अलंकारे तहेव य ॥ ५ ॥

चोलोवणा विवाहे अ, दत्तिआ मडयपुअरणा ।

आवणा थूभ सद्दे अ, छेलावणय पुच्छणा ॥ ६ ॥

मिठेण हत्थिपिंडे मट्टियपिंड गहाय कुडग च ।

निवत्तेसि अ तइआ जिणोवइट्टेण मग्गेण ॥ १ ॥

15 निव्वत्तिए समाणे भण्णई राया तओ बहुजणस्स ।

एवइआ भे कुव्वह पयट्टिअ पढमसिप्प तु ॥ २ ॥ (प्र०)

पंचेव य सिप्पाइं, घड १ लोहे २ चित्तं ४ कामवए ५ ।

इक्किक्कस्स य इत्तो वीसं वीसं भवे भेया ॥ ७ ॥

उसभचरिआहिगारे, सव्वेसि जिणवराण सामणं ।

20 संबोहणाइ वुत्तु, वुच्छं पत्तेअमुसभस्स ॥ ८ ॥

संबोहण परिच्चाए, पत्तेअं उर्वोहिमि अ ।

अन्नलिगे कुलिगे अ, गामायार परीसहे ॥ ९ ॥

जीवोवलभ सुयलंभे, पचचक्खाणे अ संजमे ।

छउमत्थ तवोकम्मे उप्पाया नाण संगहे ॥ २१० ॥

तित्थं गणो गणहरो, घम्मोवायस्स देसगा ।

परिआअ अंतकिरिया, कस्स केण तवेण वा ? ॥ ११ ॥

5 सव्वेऽवि सयंनुद्धा, लोगतिस्रबोहिआ य जीएणं १ ।

सव्वेसि परिच्चाओ संवच्छरिअं महादाण ॥ १२ ॥

रज्जाइच्चाओऽवि य २, पत्तेअं को व कस्सिअसमगो ३ ।

को कस्सुवही ?, को वाऽणुण्णाओ सीसाणं ४ ॥ १३ ॥

सारस्सयमाइच्चा, वण्ही वरुणा य गद्दतोया य ।

10 तुत्तिआ अच्चाबाहा, अग्गिच्चा चेव रिट्ठा य ॥ १४ ॥

एए देवनिकाया भयवं, बोहिंति जिणवरिंदं तु ।

सव्वजगज्जीवहिअ, भयवं ! तित्थं पवत्तेहि ॥ १५ ॥

संवच्छरेण होही, अभिण्णिकखमणं तु जिणवरिंदाणं ।

तो अत्थसंपयाणं, पवत्तए पुव्वसूरंमि ॥ १६ ॥

15 एगा हिरण्णकोडी, अट्ठेव अणूणगा सयसहस्सा ।

सूरोदयमाईअं, दिज्जइ जा पायरासाओ ॥ १७ ॥

सिघाडग-तिगचउक्क चच्चरचउमुह-महपहेसुं ।

दारेसु पुरवराणं, रत्थामुह-मज्झयारेसुं ॥ १८ ॥

वरवरिआ घोसिज्जइ, किमिच्छिय दिज्जए बहुविहीअं ।

20 सुरअसुरदेवदाणव नरिंदमहिआण निक्खमणे ॥ १९ ॥

तिण्णेव य कोडिसया, अट्ठासीइं च हूति कोडीओ ।

असिइं च सयसहस्सा, एअं संवच्छरे दिण्णं ॥ २२० ॥

- वीरं अरिद्वनेमि, पासं मल्लि च वासुपुज्जं च ।  
 एए मुत्तण जिणे, अवसेसा आसि रायाणो ॥ २१ ॥  
 रायकुलेसुडवि जाया, विसुद्धवसेसु खत्तिअकुलेसु ।  
 न य इत्थिआभिसेआ, कुमारवासमि पव्वइआ ॥ २२ ॥
- 5 संती कुंथू अ अरो, अरिहंता चैव चक्कवट्टी अ ।  
 अवसेसा तित्थयरा, मंडलिआ आसि रायाणो ॥ २३ ॥  
 एगो भगवं वीरो, पासो मल्ली अ तिहि सएहि ।  
 भयवं च वासुपुज्जो, छिहि पुरिससएहि निक्खंतो ॥ २४ ॥  
 उग्गाणं भोगाणं रायणाणं च खत्तिआणं च ।
- 10 चउहि सहस्सेहुसभो, सेसा उ सहस्सपरिवारा ॥ २५ ॥  
 वीरो अरिद्वनेमी, पासो मल्ली अ वासुपुज्जो अ ।  
 पढमवए पव्वइआ, सेसा पुण पच्छिमवयंमि ॥ २६ ॥  
 सव्वेडवि एगदुसेण, निग्गया जिणवरा चउव्वीसं ।  
 न य नाम अण्णलिगे नो गिहिंलिगे कुलिगे वा ॥ २७ ॥
- 15 सुमईइत्थ निच्चमत्तेण, निग्गओ वासुपुज्ज जिणो चउत्थेण ।  
 पासो मल्लीवि अ, अट्टमेण सेसा उ छट्ठेणं ॥ २८ ॥  
 उसभो अ विणीआए, वारवईए अरिद्ववरनेमी ।  
 अवसेसा तित्थयरा, निक्खंता जम्मभूमिसुं ॥ २९ ॥  
 उसभो सिद्धत्थवणमि, वासुपुज्जो विहारगेहंमि ।
- 20 धम्मो अ वप्पगाए, नीलगुहाए अ मुणिनामा ॥ ३० ॥  
 आसमपयपि पासो, वीरजिणिंदो अ नायसंडंमि ।  
 अवसेसा निक्खंता, सहसंबवणंमि उज्जाणे ॥ ३१ ॥

२४ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- पासो अरिद्वनेमी, सिञ्जसो सुमद्द मल्लिनामो अ ।  
पुव्वण्हे निवखंता, सेसा पुण पच्छिमण्हमि ॥ ३२ ॥  
गामायारां विसया, निसेविआ ते कुमारवज्जेहिं ६ ।  
गामागराइएसु थ, केसु विहारो भवे कस्स ॥ ३३ ॥
- 5 मगहारायगिहाइसु, मुणओ खित्तारिएसु विहरिसु ।  
उसभो नेमी पासो, वीरो अ अणारिएसुं पि ॥ ३४ ॥  
उदिआ परीसहा सि, पराइआ ते अ जिणवरीरेदिं ७ ।  
नव जीवाइपयत्थे, उवलमिऊणं च निवखंता ८ ॥ ३५ ॥  
पढमस्स य बारसगं, सेसाणिककारसंग सुयलंभो ।
- 10 पंच जमा पढमतिमजिणाण सेसाण चत्तारि ९ ॥ ३६ ॥  
पच्चक्खणमिणं संजमो अ पढमतिमाण दुविगप्पो ।  
सेसाणं सामइओ, सत्तरसंगो अ सव्वेसिं ११ ॥ ३७ ॥  
वाससहस्सं बारस चउदस अट्टार वीस वरिसाइं ।  
मासा छन्नव तिन व चउत्तिग दुगमिक्कग दुगं च ॥ ३८ ॥
- 15 तिग दुगमिक्कग सोलस वासा तिमि अ तहेवऽहोरत्तं ।  
मासिक्कारस नवग चउपण्णदिणाइ चुलसीई ॥ ३९ ॥  
तह बारस वासाइं, जिणाण छउमत्थकालपरिमाणं ।
- ✓ उगं च तवोकम्म, विसेसओ वद्धमाणस्स १३ ॥ २४० ॥  
फग्गुणवहुलिककारसि, उत्तरसाढाहि नाणमुसभस्स १ ।
- 20 पोसिक्कारसि सुद्धे, रोहिणिजोएण अजिअस्स २ ॥ ४ ॥  
कत्तिअबहुले पचमि, मिगसिरजोगेण संभवजिणस्स ३ ।  
पोसे सुद्धचउद्दसि, अभीइ अभिणंदणजिणस्स ४ ॥ ४२ ॥

१-सामायिकाध्ययनम् :: २-उपोद्घातनिर्युक्तिः ] [ २५

- चित्ते सुद्धिकारसि, महाहि सुमइस्स नाणमुप्पणं ५ ।  
चित्तस्स पुण्णिमाए, पउमाभजिणस्स चित्ताहि ६ ॥ ४३ ॥  
फग्गुणबहुले छट्ठी, विसाहजोगे सुपासनामस्स ७ ।  
फग्गुणबहुले सत्तमि, अणुराह सत्तिप्पहजिणस्स ८ ॥ ४४ ॥  
5 कत्तिअसुद्धे तइया, मूले सुविहिस्स पुप्फदंतस्स ९ ।  
पोसे बहुलचउदसि पुव्वाताढाहि सीअलजिणस्स १० ॥ ४५ ॥  
पण्णरसि माहबहुले, सिज्जंसजिणस्स सवणजोएणं ११ ।  
सयभिद्य वासुपुज्जे, बीयाए महासुद्धस्स १२ ॥ ४६ ॥  
पोसस्स सुद्धछट्ठी, उत्तरभद्वया विमलनामस्स १३ ।  
10 वइसाहबहुलचउदसि, रेवइजोएणणंतस्स १४ ॥ ४६ ॥  
पोसस्स पुण्णिमाए, नाणं घम्मस्स पुस्सजोएण १५ ।  
पोसस्स सुद्धनवमी, मरणीजोगेण संतिस्स १६ ॥ ४८ ॥  
चित्तस्स सुद्धतइया, कित्तिअजोगेण नाण कुंथुस्स १७ ।  
कत्तिअसुद्धे वारसि, अरस्स नाणं तु रेवइहि १८ ॥ ४९ ॥  
1५ मगसिरसुद्धइक्कारसीइ, मल्लिस्स अस्सिणीजोगे १९ ।  
फग्गुणबहुले वारसि, सवणेणं सूवयजिणस्स २० ॥ २५० ॥  
मगसिरसुद्धिक्कारसि, अस्सिणिजोगेण नमिर्जिणदस्स २१ ।  
आसोअमावासाए, नेमिर्जिणदस्स चित्ताहि २२ ॥ ५१ ॥  
चित्ते बहुलचउत्थी, विसाहजोएण पासनामस्स २३ ।  
20 वइसाहसुद्धदसमी, हत्थुत्तरजोगि वीरस्स २४ ॥ ५२ ॥  
तेवीसाए नाणं, उप्पणं जिणवराण पुव्वण्हे ।  
वीरस्स पच्छिमण्हे, पमाणपत्ताए चरिमाए ॥ ५३ ॥

उसभस्स पुरिमताले, वीरस्सुज्जुवालिआ-नईतीरे ।

सेसाण केवलाइं, जेसुज्जाणेसु पव्वइआ ॥ ५४ ॥

अट्टममत्तंतमी, पासोसह-मल्लिरिट्ठनेमीणं ।

वसुपुज्जस्स चउत्थेण, छट्ठभत्तेण सेसाणं १४ ॥ ५५ ॥

5 चूलसीइं च सहस्सा, एगं च दुवे अ त्तिण्णि लक्खाइं ।

त्तिण्णि अ वीसहिआइं, तीसहिआइं च त्तिण्णेव ॥ ५६ ॥

त्तिण्णि अ अट्ठाइज्जा, दुवे अ एगं च सयसहस्साइ ।

चूलसीइं च सहस्सा, विसत्तरि अट्ठसट्ठि च ॥ ५७ ॥

छावट्ठि चउसट्ठि वावट्ठि सट्ठिमेव पण्णासं ।

10 चत्ता तीसा वीसा, अट्टारस सोलस सहस्सा ॥ ५८ ॥

चउदस य सहस्साइं, जिणाण जइसीस संगहपमाणं ।

अज्जासंगहमाणं, उसभाईणं अओ वुच्छं ॥ ५९ ॥

त्तिण्णेव य लक्खाइं त्तिण्णि य तीसा य त्तिण्णि छत्तीसा ।

तीसा य छच्च पंच य, तीसा चउरो अ वीसा य ॥ ६० ॥

15 चत्तारि य तीसाइं, त्तिण्णि अ असिआइं तिन्निमितो अ ।

वीसुत्तरं छलहिअं, तिसहस्सहिअं, च लक्खं च ॥ ६१ ॥

लक्खं अट्ठ सयाणि अ, वावट्ठिसहस्स चउसयसमगा ।

एगट्ठी छच्च सया, सट्ठिसहस्सा सया छच्च ॥ ६२ ॥

सट्ठि पणपण्ण पण्णेगच्चत्त चत्ता तहट्ठतीसं च ।

20 छत्तीसं च सहस्सा, अज्जाणं संगहो एसो १५ ॥ ६३ ॥

पढमाणुओगसिट्ठो, पत्तेअं सादयाइआणं पि ।

नेओ सव्वजिणाणं, सीसाण संगहो (परिगहो) कमसो ॥ ६४ ॥

- तित्थं चाउव्वणो, संघो सो पढमए समोसरणे ।  
उप्पणो अ जिणाणं, वीरजिणदस्स बीअंमि ॥ ६५ ॥  
चुलसीइ पंचनउई, विउत्तरं सोलमुतर सयं च ।  
सत्तहिअं पणनउई तेणउई अट्टसीई अ ॥ ६६ ॥
- 5 इक्कासीई छावत्तरी अ, छावट्टी सत्तवण्णा य ।  
पण्णा तेयालीसा, छत्तीसा चेव पणतीसा ॥ ६७ ॥  
तित्तीस अट्टवीसा, अट्ठारस चेव तह्य सत्तरस ।  
इक्कारस दस नवग, गणाण माणं जिणिदाणं ॥ ६८ ॥  
एक्कारस उ गणहरा, जिणस्स वीरस्स सेसयाणं तु ।
- 10 जावइआ जस्स गणा, तावइआ गणहरा तस्स १८ ॥ ६९ ॥  
धम्मोवाओ पवयणमहवा पुव्वाइं देसगा तस्स ।  
सव्वजिणाण गणहरा, चउदसपुव्वो य जे जस्स ॥ २७० ॥  
सामाइयाइया वा वयजीव-णिकायभावणा पढमं ।  
एसो धम्मोवाओ, जिणेहि सव्वेहि उवइट्ठो १९ ॥ ७१ ॥
- 15 उसभस्स पुव्वलक्ख, पुव्वंगूणमजिअस्स तं चेव ।  
चउरंगूणं लक्खं, पुणो पुणो जाव सुविहित्ति ॥ ७२ ॥  
पणवीसं तु सहस्सा, पुव्वाणं सीअलस्स परिआओ ।  
लक्खाइं इक्कवीसं, सिज्जंसजिणस्स वासाणं ॥ ७३ ॥  
चउपणं पणरस, तत्तो अट्टट्ठमाइ लक्खाइं ।
- 20 अट्टाइज्जाइं तओ, वाससहस्साइं पणवीसं ॥ ७४ ॥  
तेवीसं च सहस्सा, सयाणि अट्टट्ठमाणि अ हवंति ।  
इगवीसं च सहस्सा, वाससउणा य पणपण्णा ॥ ७५ ॥



२८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- अद्दृढमा संहस्ता अद्वाइज्जा य संत य सयाइं ।  
सयरी विचस्तवासा, दिक्खाकालो जिणिंदाण ॥७६॥  
उसभस्सं कुमारत्तं, पुव्वाणं वीसईं सयसहस्ता ।  
तेवद्वी रज्जंमी, अणुपालेऊण णिवखंतो । ७७॥
- 5 अजिअस्स कुमारत्तं, अट्ठारस पुव्वसयसहस्ताइं ।  
तेवण्णं रज्जंमी, पुव्वंगं चैव बोद्धव्व ॥७८॥  
पण्णरस सयसहस्ता, कुमारवासो अ संभवजिणस्स ।  
चोआलीसं रज्जे, चउरंगं चैव बोद्धव्व ॥ ७९ ॥  
अद्धतेरस लक्खा, पुव्वाणऽभिणंदणे कुमारत्तं ।
- 10 छत्तीसा अद्धं चिय, अट्ठंगा चैव रज्जंमि ॥ २८० ॥  
सुमइस्स कुमारत्तं, हवंति दस पुव्वसयसहस्ताइं ।  
अउणातीसं रज्जे, बारस अंगा य बोद्धव्वा ॥ ८१ ॥  
पउमस्स कुमारत्तं, पुव्वाणऽद्दट्ठमा सयसहस्ता ।  
अद्धं च एगवीसा, सोलस अंगा य रज्जंमि ॥ ८२ ॥
- 15 पुव्वसयसहस्ताइं, पंच सुपासे कुमारवासो उ ।  
चउदस पुण रज्जंमी वीसं अंगा य बोद्धव्वा ॥ ८३ ॥  
अद्वाइज्जा [अद्घुट्ठा उ] लक्खा, कुमारवासो ससिप्पहे होइ ।  
अद्धं छच्चिय रज्जे, चउवीसंगा य बोद्धव्वा ॥ ८४ ॥  
पण्णं पुव्वसहस्ता, कुमारवासो उ पुप्फदंतस्स ।
- 20 तावइअ रज्जंमी, अट्ठावीसं च पुव्वंगा ॥ ८५ ॥  
पणवीसंसहस्ताइं, पुव्वाणं सीअले कुमारत्तं ।  
तावइअं परिआओ, पण्णासं चैव रज्जंमि ॥ ८६ ॥

- वासाण कुमारत्तं, इगवीसं लवख ह्वेति सिञ्जंसे ।  
तावइअं परिआओ, बायालीसं च रञ्जंमि ॥ ८७ ॥  
गिहवासे अट्ठारस, वासाणं सयसहस्स निअमेणं ।  
चउपण्ण सयसहस्सा, परिआओ होइ वसुपुज्जे ॥ ८८ ॥  
5 पण्णरस सयसहस्सा, कुमारवासो अ तीसई रज्जे ।  
पण्णरस सयसहस्सा, परिआओ होइ विमलस्स ॥ ८९ ॥  
अट्ठट्ठमलक्खाइं, वासाणमणंतई कुमारत्ते ।  
तावइअं परिआओ, रञ्जंमी ह्वेति पण्णरस ॥ ९० ॥  
घम्मस्स कुमारत्तं, वासाणड्ढाइआइं लक्खाइं ।  
10 तावइअं परिआओ, रज्जे पुण ह्वेति पंचेव ॥ ९१ ॥  
संतिस्स कुमारत्तं, मडलियचक्किपरिआअ चउसुंविं ।  
पत्तेअं पत्तेअं, वाससहस्साइं पणवीसं ॥ ९२ ॥  
एमेव कुंथुस्सवि, चउसुवि ठाणेसु ह्वेति पत्तेअं ।  
तेवीससहस्साइं, वरिसाणट्ठट्ठमसया य ॥ ९३ ॥  
15 एमेव अरजिणिदस्स, चउसुवि ठाणेसु ह्वेति पत्तेअं ।  
इगवीस सहस्साइं, वासाणं ह्वेति णायव्वा ॥ ९४ ॥  
मल्लिस्सवि वाससयं, गिहवासे सेसयं तु परिआओ ।  
चउपण्णसहस्साइ, नव चेव सयाइं पुण्णाइं ॥ ९५ ॥  
अट्ठट्ठमा सहस्सा, कुमारवासो उ सुव्वयजिणस्स ।  
20 तावइअं परिआओ, पण्णरससहस्स रज्जंमि ॥ ९६ ॥  
नमिणो कुमारवासो, वाससहस्साइ दुण्णि अट्ठं च ।  
तावइअं परिआओ, पंचसहस्साइं रज्जंमि ॥ ९७ ॥

तिण्णेव य वाससया, कुमारवासो अरिद्वेनेमिस्स ।  
 सत्त य वाससयाइं, सामण्णे होइ परिआओ ॥ ९८ ॥  
 पासस्स कुमारत्तं, तीसं परिआओ सत्तरी होइ ।  
 तीसा य वद्धमाणे, बायालीसा उ परिआओ ॥ ९९ ॥

5 उसभस्स पुव्वलक्खं, पुव्वगुणमज्जिअस्स त चेव ।  
 चउरंगूणं लक्खं पुणो पुणो जाव सुविहित्ति ॥ ३०० ॥  
 सेसाणं परिआओ, कुमारवासेण सहिअओ भणिओ ।  
 पत्तेअंपि अ पुव्वं. सीसाणमणुग्गहट्ठाए ॥ १ ॥  
 छउमत्थकालमित्तो, सोहेउ सेसओ उ जिणकालो ।

10 सव्वाउअंपि इत्तो, उसमाईण निसामेह ॥ २ ॥  
 चउरासीइ विसत्तरि सट्ठी पण्णासमेव लक्खाइं ।  
 चत्ता तीसा वीसा, दस दो एगं च पुव्वाण २० ॥ ३ ॥  
 चउरासीई बावत्तरी अ सट्ठी अ होइ वासाणं ।  
 तीसा य दस य एगं च एवमेए सयसहस्सा ॥ ४ ॥

15 पंचाणउइ सहस्सा, चउरासीई अ पचवण्णा य ।  
 तीसा य दस य, एगं सयं च बावत्तरी चेव २० ॥ ५ ॥  
 निव्वाणमतकिरिआ, सा चउदसमेण पढमनाहस्स ।  
 सेसाण मासिएणं, वीरजिणिदस्स छट्ठेण ॥ ६ ॥  
 अट्ठावय-चंपुज्जित-पावसम्मैअसेल-सिहरेसुं ।

20 उसभ वसुपुज्ज नेमी, वीरो सेसा य सिद्धिगया ॥ ७ ॥  
 एगो भयव वीरो, तित्तीसाइ सह निव्वुओ पासो ।  
 छत्तीसएहि पंचहि, सएहि नेमी उ सिद्धिगओ ॥ ८ ॥

पंचएहि ससणसएहि, मल्ली सती उ नवसएहि तु ।  
 अट्टसएणं धम्मो, सएहि छहि वासुपुज्जजिणो ॥ ६ ॥  
 सत्तसहस्साणंतइजिणस्स विमलस्स छस्सहस्साइं ।

१. पंचसयाइ सुपासे, पउमाभे तिण्णि अट्ट सया ॥ ३१० ॥  
 5 दसहि सहस्सेहि उसभो, सेसा उ सहस्सपरिवुडा सिद्धा ।  
 कालाइ जं न भणिअं, पढमाणुओगाउ तं गेयं ॥ ११ ॥  
 इच्छेवसाइ सव्वं, जिणाण पढमाणुओगओ गेअं ।

ठाणासुण्णत्थ पुण, भणिअं २१ पगयं अओ वुच्छं ॥ १२ ॥  
 उसभजिणसमुट्ठाणं, उट्ठाणं जं तओ मरीइस्सं ।

10 सामाइअस्स एसो, जं पुव्वं निगमोऽहिगओ ॥ १३ ॥

च्चित्तबहुलट्ठमीए, चउहि सहस्सेहि सो उ अवरण्हे ।

सोआ सुदंसणाए, सिद्धत्थवणमि छट्ठेणं ॥ १४ ॥

चउरो साहस्सीओ, लोअ काऊण अप्पणा चेव ।

जं एस जहा काही, तं तह अम्हेऽवि काहामो ॥ १५ ॥

√ 15 उसभो वरवसभगई, घित्तूणमभिग्गहं परमघोरं ।

वोसट्ठचत्तदेहो, विहरइ गामाणुगामं तु ॥ १६ ॥

नमिदिनमीणं जायण, नागिंदो विज्जदाण वेअड्ढे ।

उत्तरदाहिणसेढी, सट्ठीपण्णासनगराइं ॥ १७ ॥

भगवं अदीणमणसो, सवच्छरमणसिओ विहरमाणो ।

20 कण्णाहि निमंतिज्जइ, वत्थाभरणासणेहि च ॥ १८ ॥

सवच्छरेण भिक्खा, लद्धा उसभेण लोगनाहेण ।

सेसेहि वीयद्विसे, लद्धाओ पढमभिक्खाओ ॥ १९ ॥

- ✍ उसभस्स उ पारणए, इक्खुरसो आसि लोगनाहत्स ।  
 सेसाणं परमण्णं, अमयरसरसोवमं आसी ॥ ३२० ॥  
 घुट्टं च अहोदाणं, दिव्वाणि अ आहयाणि तूरा ण ।  
 देवा य संनिवइआ, वसुहारा चेव वुट्ठा य ॥ २१ ॥
- 5 गयउर सिज्जसिक्खुरसदाण वसुहार पीढ गुरुपूआ ।  
 तक्खसिलायल-गमण, बाहुबलिनिवेअणं चेव ॥ २२ ॥  
 हत्थिणउर अओज्जा, सावत्थी तहय चेव साकेअं ।  
 विजयपुर वंभथलयं पाडलिसंड पउमसंडं ॥ २३ ॥  
 सेयपुरं णिट्ठपुरं, सिद्धत्थपुरं महापुरं चेव ।
- 10 धण्णकडं वद्धमाणं, सोमणसं मंदिरं चेव ॥ २४ ॥  
 चक्कपुरं रायपुरं मिहिला रायगिहमेव बोद्धव्वं ।  
 वीरपुरं बारवई, कोअगडं कोत्तयग्गामो ॥ २५ ॥  
 एएसु पढमभिव्खा, लद्धाओ जिणवरेहिं सव्वेहिं ।  
 दिण्णाउ जेहि पढमं, तेसि नामाणि वोच्छामि ॥ २६ ॥
- 15 सिज्जस वंभदत्ते, सुरेददत्ते य इंददत्ते अ ।  
 पउमे अ सोमदेवे, महिद तह सोमदत्ते अ ॥ २७ ॥  
 पुस्से पुणव्वसू पुण नंद सुनंदे जए अ विजए य ।  
 तत्तो अ धम्मसीहे, सुमित्त तह वग्घसोहे अ ॥ २८ ॥  
 अपराजिअ विस्ससेणे, वीसइमे होइ वंभदत्ते अ ।
- 20 दिण्णे वरदिण्णे पुण, धण्णे बहुले अ बोद्धव्वे ॥ २९ ॥  
 एए कयंजलिउडा, भत्तीबहुमाण-सुककलेसागा ।  
 तक्कालपहट्टमणा, पडिलाभेसुं जिणवरिंदे ॥ ३३० ॥

- सर्वेहिपि जिणोहि, जहिंमं लद्धाओ पढमभिव्खाओ ।  
तहिअं वसुहाराओ, वृद्धाओ पुप्फवुट्ठीओ ॥ ३१ ॥  
अद्धतेरसकोडी, उक्कोसा तत्थ होइ वसुहारा ।  
अद्धतेरस लक्खा, जहण्णिआ होइ वसुहारा ॥ ३२ ॥
- 5 सर्वेसिपि जिणाणं, जेहिं दिण्णाउ पढमभिव्खाओ ।  
ते पयणुपिज्जदोसा, दिच्चवरपरक्कमा जाआ ॥ ३३ ॥  
केई तेणेव, भवेण निव्वुआ सव्वकम्मउम्मुक्का ।  
अन्ने तइअभवेण, सिञ्जिक्कस्संति जिणसगासे ॥ ३४ ॥  
कल्लं सव्विड्डीए, पूएमहऽदट्ठु धम्मचक्कं तु ।
- 10 विहरइ सहस्समेग, छउमत्थो भारहे वासे ॥ ३५ ॥  
वहलीअडंअइल्ला-जोणगविसओ सुवण्णभूमी अ ।  
आहिडिआ भगवआ, उसभेणं तवं चरंतेणं ॥ ३६ ॥  
वहली अ जोणगा, पण्ह(ल्ल,ल्ल)गा य जे भगवया समणुसिट्ठा ।  
अन्ने य मिच्छजाई, ते तइआ भट्टया जाया ॥ ३७ ॥
- 15 तित्थयराण पढमो, उसभसिरी विहरिओ निरुवसग्गो ।  
अट्टावओ णगवरो, अगयभूमी जिणवरस्स ॥ ३८ ॥  
छउमत्थपरिआओ, वाससहस्सं तओ पुरिमताले ।  
णग्गोहस्स य हेट्ठा, उप्पण्णं केवल नाणं ॥ ३९ ॥  
फग्गुणबहुले-एक्कारसीइ अह अट्टमेण भत्तेणं ।
- 20 उप्पण्णंमि अणते, सहव्वया पंच पण्णवए ॥ ३४० ॥  
उप्पण्णंमि अणंते, नाणे जरमरणविप्पमुक्कस्स ।  
तो देवदानादिदा, करिंति महिमं जिणिदस्स ॥ ४१ ॥

३४ ] [ 'निर्युक्तिसग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

उज्जानपुरिमताले, पुरी[इ] विणीयाइ जत्थ नाणवरं ।  
चक्कुप्पाया य भरहे निवेअणं चैव दोण्हपि ॥ ४२ ॥  
आउहवरसालाए, उप्पण्ण चक्करयण भरहस्स ।  
जक्खसहस्सपरिवुड, सव्वरयणामय चक्क ॥ १ ॥ ( प्र० )

5 तायंमि पूइए, चक्क पूइअं पूअणारिहो ताओ ।  
इहलोइअं तु चक्कं परलोअसुहावहो ताओ ॥ ४३ ॥  
सह मरुवेवीइ निग्गओ, कह्णं पव्वज्ज उसभसेणस्स ।  
वंभीमरीइदिक्खा, सुन्दरी ओरोह सुअदिक्खा ॥ ४४ ॥  
पंच य पुत्तसयाइं, भरहस्स य सत्त नत्तूअसयाइं ।

10 सयराहं पव्वइआ, तंमि कुमारा समोसरणे ॥ ४५ ॥  
भवणवइवाणमंतर-जोइसवासी विमाणवासी अ ।  
सव्विड्ढिइ सपरिसा, कासी नाणुप्पायमहिमं ॥ ४६ ॥  
वट्ठूण कीरमाणं, महिमं देवेहि खत्तिओ मरिई ।  
सम्मत्तलद्धबुद्धी धम्म सोऊण पव्वइओ ॥ ४७ ॥

15 मागहवरदामपभास-सिधुखडप्पवायतमिसगुहा ।  
सट्ठि वाससहस्से, ओअविउं आगओ भरहो ॥ १ ॥ ( प्र० )  
मागहमाई विजयो सुन्दरिपव्वज्ज बारसभिसेओ ।  
आणवण भाउगाणं समुसरणे पुच्छ दिट्ठंतो ॥ ४८ ॥  
बाहुबलिकोवकरणं निवेअणं चक्क देवया कह्णं ।

20 नाहम्मेणं जुज्जे दिक्खा पडिसा पइण्णा य ॥ ४९ ॥  
ताहे चक्कं मणसी करेइ पत्ते अ चक्करयणंमि ।  
बाहुबलिणा य भणिअं धिरत्थु रज्जस्स तो तुज्ज ॥ १ ॥

- चित्तेइ य सो मज्झं सहोअरा पुञ्चदिव्खिया नाणी ।  
 अहयं केवलहोउं वच्चहामि ठिओ पडिमं ॥ २ ॥ ( प्र० )  
 अह अणया कयाई गिम्हे उण्हेण परिगयसरीरो ।  
 अण्हाणएण चइओ इमं कुलिग विचितेइ ॥ ३५० ॥
- 5 मेरुगिरीसमभारे न ह्मि समत्थो मुहुत्तमधि वोढुं ।  
 सामण्णए गुणे गुणरहिओ संसारमणुकंखी ॥ ५१ ॥  
 एवमणुचितंतस्स तस्स निअगा मई समुप्पणा ।  
 लद्धो मए उवाओ जाया मे सासया बुद्धी ॥ ५२ ॥  
 समणा त्तिदंडविरया भगवंतो निहुअसंवुइअअंगा ।
- 10 अजिइंविअडडस्स उ होउ त्तिदंडं महं चिधं ॥ ५३ ॥  
 लोइदिअमुंडा संजया उ अहयं खुरेण ससिहो अ ।  
 थूलगपाणिवहाओ वेरमणं मे सया होउ ॥ ५४ ॥  
 निक्किचणा य समणा अक्किचणा मज्झ किचणं होउ ।  
 सीलमुग्घा समणा अहयं सीलेण दुग्गंधो ॥ ५५ ॥
- 15 ववगयमोहा समणा मोहच्छणस्स छत्तयं होउ ।  
 अणुवाहणा य समणा मज्झं तु उवाहणा होन्तु ॥ ५६ ॥  
 सुक्कंबरा य समणा निरंबरा मज्झ घाउरत्ताइं ।  
 हंतु इमे वत्थाइं अरिहो मि कसायकलुसमई ॥ ५७ ॥  
 वज्जंतस्सवज्जभीरु बहुजीवसमाउलं जलारंभं ।
- 20 होउ मम परिमिणं जलेण ण्हाणं च पिअणं च ॥ ५८ ॥  
 एवं सो रुइअमई निअगमइविगप्पिअं इमं लिगं ।  
 तद्धित्तेउसुजुत्तं पारिव्वज्जं पवत्तेइ (परिव्वज्जं तओ कासी)



अहं तं पागडरुवं दट्ठं पुच्छेइ (पुच्छिमु) बहुजणो घम्मं ।  
कहइ जईणं तो (सुजईणं) सो विअालणे तस्स परिकहणा । ३६० ।  
घम्मकहाअविखत्ते उवट्टिए देइ भगवओ सीसे ।

गामनगराहआइं विहरइ सो सामिणा संदि ॥ ६१ ॥

5 समुसरण भत्त उग्गह अंगुलि झय सक्क सावया अहिआ ।

जेआ वडुइ कागिणिलंछण अणुसज्जणा अट्ट ॥ ६२ ॥

राया आइच्चजसो महाजसे अइबले अ बलभट्टे ।

बलविरिए कत्तविरिए जलविरिए दंडविरिए य ॥ ६३ ॥

एएहि अट्टभरहं सयत्तं भुत्त सिरेण धरियो अ ।

10 पवरो जिणिदमउडो सेसेहि न चाइओ वोडु ॥ ६४ ॥

अस्सावगपडिसेहो छट्टे छट्टे अ मासि अणुओगो ।

कालेण य मिच्छत्तां जिणतरे साहुवोच्छेओ ॥ ६५ ॥

दाणं च माहणाण वेए कासी अ पुच्छ निव्वाण ।

कुडा थूम जिणहरे कविलो भरहस्स दिक्खा य ॥ ६६ ॥

पुणरवि अ समोसरणे पुच्छीअ जिणं तु (पुच्छी अ जिणे अ)

5 चक्किणो भरहे ।

अप्पुट्टो अ- दसारे तित्थयरो को इहं भरहे ? ॥ ६७ ॥

जिणचक्किदसाराणं वणणपमाणाइं नामगोत्ताइं ।

आऊपुरमाइपियरो परियाय गइं च साहीअ ॥ ६८ ॥

अहं भणइ जिणवरिदो भरहे वासंमि जारिसो अहयं ।

20 एरिसया तेवीसं अण्णे होहिंति तित्थयरा ॥ ६९ ॥

होही अजिओ संभव अमिणदण सुमइ सुप्पभ सुपासो ।

ससि पुप्फदंत सीअल सिज्जसो वासुपुज्जो अ ॥ ३७० ॥

- विमलमणंतइ घम्मो संती कुंथू अरो अ मल्ली अ ।  
 मुणिसुव्वय नमि नेमी पासो तह वद्धमाणो अ ॥ ७१ ॥  
 अह भणइ नरवरिदो भरहे वासंमि जारिसो उ अहं ।  
 तारिसया कइ अण्णे ताया ! होंति रायाणो ? ॥ ७२ ॥
- 5 अह भणइ जिणवरिदो जारिसओ तं नरिदसद्धूलो ।  
 एरिसया एक्कारस अण्णे होंहिति रायाणो ॥ ७३ ॥  
 होही सगरो मघवं, सणकुमारो य रायसद्धूलो ।  
 संती कुंथू अ अरो होइ सुभूमो य कोरव्वो ॥ ७४ ॥  
 णवमो अ महापउमो हरिसेणो चैव रायसद्धूलो ।
- 10 जयनामो अ नरवई बारसमो बंभदत्तो अ ॥ ७५ ॥  
 पउमाभ-वासुपुज्जा रत्ता ससिपुप्फदंत ससिगोरा ।  
 सुव्वयनेमो काला पासो मल्ली पियगाभा ॥ ७६ ॥  
 वरकणगतविअगोरा सोलस तित्थंकरा मुणेयव्वा ।  
 एसो वण्णविभागो चउवीसाए जिणवराणं ॥ ७७ ॥
- 15 उसभो पंचघणुस्सय पासो नव सत्तरयणिओ वीरो ।  
 सेसट्ट पच अट्ट य पण्णा दस पच परिहीणा ॥ १॥ (प्र०)  
 पंचेव अट्टपंचम चत्तारऽद्धुट्टु तह तिगं चैव ।  
 अट्टाइज्जा ट्टुणि अ दिवड्डुमेगं घणुसयं च ॥ ७८ ॥  
 नउई असीइ सत्तरि-सट्टी पण्णास होइ, नायव्वा ।
- 20 पणयाल चत्त पणतीस तीसा पणवीस वीसा य ॥ ७९ ॥  
 पण्णरस दस घणूणि य, नव पासो सत्तरयणिओ वीरो ।  
 नामा पुंउत्ता खलु तित्थयरारणं मुणेयव्वा ॥ ३८० ॥

- मुणितुव्वलो अ अरिहा अरिट्टनेमी अ गोयमसगुत्ता ।  
 सेसा तित्तयरा खलु कासवगुत्ता मुणेयव्वा ॥ ८१ ॥  
 इक्खागन्नुमि उज्झा सावत्थि विणिअ कोसल्लपुरं च ।  
 कोसंबी वाणारसी चंदाणण तह य काकंदी ॥ ८२ ॥
- 5 नट्टिल्लपुर सीहपुरं चंपा कंप्पिल्ल उज्झ रयणपुरं ।  
 तिण्णेव गयपुरंमी मिहिला तह चेव रायगिहं । ८३ ॥  
 मिहिला सोरिअनयरं वाणारसि तह य होइ कुंडपुरं ।  
 उत्तनाईण जिणाणं जम्मणन्नीमी जहासंखं ॥ ८४ ॥  
 मस्सेवि विजय सेणा सिद्धत्था मंगला सुसीमा य ।
- 10 पुहवी लक्खण सामा(रामा)नंदा विण्हू जया रामा(सामा) ८५।  
 सुजता सुव्वया अइरा सिरी देवी पभावई ।  
 पडमावई अ वप्पा अ सिव वम्मा तिसला इअ ॥ ८६ ॥  
 नाभी जिअसत्तू अ, जियारी संवरे इअ ।  
 मेहे घरे पइट्टे अ, महसेणे अ खत्तिए ॥ ८७ ॥
- 15 सुग्गीवे दढरहे विण्हू वसुप्पुज्जे अ खत्तिए ।  
 कयवम्मा सीहसेणे अ भाणू विससेणे इअ ॥ ८८ ॥  
 सूरे सुदंसणे कुंसे सुमित्तु विजए समुद्धविजए अ ।  
 राया अ अस्ससेणे सिद्धत्थेऽवि य खत्तिए ॥ ८९ ॥  
 सत्त्वेऽवि गया मुक्खं जाइजराबंधणविमुक्का ।
- 20 तित्तयरा भगवंतो सासयमुक्खं निरावाहं ॥ ९० ॥  
 सत्त्वेऽवि एगवन्ना निम्मलक्कणगप्पना मुणेयव्वा ।  
 छक्खंडनरहसामी तेसि पमाणं अलो वुच्छं ॥ ९१ ॥

- पंचसय अद्धपंचम बायालीसा य अद्धघणुअं च ।  
 इगयाल घणुसद्धं च चउत्थे पंचमे चत्ता ॥ ६२ ॥  
 पणतीसा तीसा पुण अट्टावीसा य वीसइ घणूणि ।  
 पण्णरस बारसेव य अपच्छिमो सत्त य घणूणि ॥ ६३ ॥
- 5 कासवगुत्ता सव्वे चउदसरयणाहिवा समक्खाया ।  
 देविदवंदिएहि जिणेहि जिअरागदोसेहि ॥ ६४ ॥  
 चउरासीई वावत्तरी अ पुव्वाण सयसहस्साइं ।  
 पंच य तिण्णि य एगं च सयसहस्सा उ वासाणं ॥ ६५ ॥  
 पंचाणउइ सहस्सा चउरासीई अ अट्टमे सट्ठी ।
- 10 तीसा य दस य तिमि अ अपच्छिमे सत्तवाससया ॥ ९६ ॥  
 जम्मण विणीअ उज्जा सावत्थी पंच हत्थियणपुरम्मि ।  
 वाणारसि कंपिल्ले रायगिहे चैव कंपिल्ले ॥ ६७ ॥  
 सुमंगला जसवई भट्टा सहदेवि अइर सिरि देवी ।  
 तारा जाला मेरा य वप्पगा तह य चूलणी अ ॥ ९८ ॥
- 15 उसमे सुमित्त विजए समुद्धविजए अ अस्ससेणे य ।  
 तह वीससेण सूरे सुदंसणे कत्तविरिए अ ॥ ९९ ॥  
 पउमुत्तरे महाहरि विजए राया तहेव वंमे य ।  
 ओसप्पिणी इमीसे पिउनामा चक्कवट्ठीणं ॥ ४०० ॥  
 अट्टेव गया मोक्खं सुभुमो वंभो अ सत्तमि पुढावि ।
- 20 मघवं सणंकुमारो सणंकुमारं गया कप्पं ॥ १ ॥  
 वण्णेण वासुदेवा सव्वे नीला बला य सुक्किलया ।  
 एएंसि देहमाणं वुच्छामि अहाणुपुव्वीए ॥ २ ॥

- पदमो धणूणऽसीई सत्तरि सट्टीय पन्न पणयाला ।  
 अउणत्तीसं च धणू छव्वीस सोलसा दसेव ॥ ३ ॥
- बलदेववासुदेवा अट्टेव हवंति गोयमसगुत्ता ।  
 नारायणपउमा पुण कासवगुत्ता मुणेअव्वा ॥ ४ ॥
- ५ चउरासीई बिसत्तरि सट्टी तीसा य दस य लक्खाई ।  
 पण्णट्टि सहस्साईं छप्पण्णा बारसेगं च ॥ ४०५ ॥
- पंचासीई पन्नत्तरी अ पन्नट्टि पंचवन्ना य ।  
 सत्तरस सयसहस्सा पचमए आउअं होइ ॥ ६ ॥
- पंचासीइ सहस्सा पण्णट्टी तह य चेव पण्णरस ।
- १० बारस सयाइं आउं बलदेवाण जहासंखं ॥ ७ ॥  
 षोअण बारवइतिगं अस्सपुरं तह य होइ चक्कपुरं ।  
 वाणररसि रायगिहं अपच्छिमो जाअो महुराए ॥ ८ ॥
- मिगावई उमा चेव पुहवी सीअ्रा य अम्मया ।  
 लच्छीमई सेसमई केगमई देवई इअ ॥ ९ ॥
- १५ भट्ट सुभट्टा सुप्पम सुदंसणा विजय वेजयंती अ ।  
 तह य जयती अपराजिआ य तह रोहिणी चेव ॥ ४१० ॥
- हवइ पयावइ बंभो रुहो सोमो सिवो महसिवो य ।  
 अग्गिसीहे अ दसरहे नवमे भणिए अ वसुदेवे ॥ ११ ॥
- परिआओ पवज्जाऽभावाओ नत्थि वासुदेवाण ।
- २० होइ बलानं सो पुण पढमऽणुओगाओ नायव्वो ॥ १२ ॥  
 वीसभूई पव्वइए धणदत्त समुहदत्त सेवाले ।  
 पिअमित्त ललिअमित्ते पुणव्वसू गंगदत्ते अ ॥ १ ॥

- एयाइ नामाइ पुव्वभवे आसि वासुदेवाणं ।  
 इत्तो बलदेवाण जहक्कमं कित्तइस्सामि ॥ २ ॥  
 विस्सनदी सुवुद्धी अ सागरदत्ते असोअ लल्लिए अ ।  
 वाराह धणसेणे अक्कराइअ रायलल्लिए य ॥ ३ ॥
- 5 सभूअ सुभद्दं सुदंसणे अ सिज्जंस कण्ह गगे अ ।  
 सागरसमुद्दनामे दमसेणे अ अपच्छिमे ॥ ४ ॥  
 एए धम्मायरिआ कित्तीपुरिआण वासुदेवाण ।  
 पुव्वभवे आसीआ जत्थ निआणाइ कासी अ ॥ ५ ॥  
 महुरा य कणगवत्थू सावत्थी पोअण च रायगिहं ।
- 10 कायंदी मिहिलाभि य वाणारसि हत्थिणपुरं च ॥ ६ ॥  
 गावी जूए सगामे इत्थो पाराइए अ रगमि ।  
 भज्जाणुरागगुट्ठी परइड्डी माउगा इअ ॥ ७ ॥  
 महसुक्का पाणय लंतगाउ सहसारओ अ माहिवा ।  
 वंभा सोहम्म सणकुमार नवमो महासुक्का ॥ ८ ॥
- 15 तिण्णेवणुत्तरेहि तिण्णेव भवे तहा महासुक्का ।  
 अवसेसा बलदेवा अणंतरं वंभलोगचुआ ॥ ९ ॥ (प्रक्षि०)  
 एगो य सत्तमाए पंच य छट्ठीए पंचमी एगो ।  
 एगो य चउत्थीए कण्हो पुण तच्चपुढवीए ॥ १३ ॥  
 अट्ठंतकडा रामा एगो पुण वंभलोगकप्पम्मि ।
- 20 उववन्नु तओ चइउं सिज्झिस्सह भारहे वासे ॥ १४ ॥  
 अन्निआणकडा रामा सव्वेअवि अ केसवा निआणकडा ।  
 उड्डुंगामी रामा केसव सव्वे अहोगामी ॥ १५ ॥

- उसभो वरवसभगई ततिअसमापच्छिमंमि कालमि ।  
 उप्पण्णो पढमजिणो भरहपिआ भारहे वासे ॥ १ ॥  
 पण्णासा लक्खेहिं कोडीणं सागराण उसभाओ ।  
 उप्पण्णो अजिअजिणो ततिओ तीसाएँ लक्खेहि ॥ २ ॥
- 5 जिणवसहसभवाओ दसहिं उ लक्खेहि अयरकोडीण ।  
 अभिनदणो उ भयव एवइकालेण उप्पण्णो ॥ ३ ॥  
 अभिणदणाउ सुमती नवहि उ लक्खेहि अयरकोडीण ।  
 उप्पण्णो मुहुपुण्णो सुप्पभनामस्स वोच्छामि ॥ ४ ॥  
 णउई य सहस्सेहिं कोडीणं सागराण पुण्णाणं ।
- 10 सुमइजिणाउ पउमो एवतिकालेण उप्पण्णो ॥ ५ ॥  
 पउमप्पहनामाओ नवहि सहस्सेहि अयरकोडीण ।  
 कालेणेवइएण सुपासनामो समुप्पण्णो ॥ ६ ॥  
 कोडीसएहि नवहि उ सुपासनामा जिणो समुप्पण्णो ।  
 चदप्पभो पभाए पभासयंतो उ तेलोक्क ॥ ७ ॥
- 15 णउईए कोडीहिं ससीउ सुविहीजिणो समुप्पण्णो ।  
 सुविहिजिणाओ नवहि उ कोडीहिं सीअलो जाओ ॥ ८ ॥  
 सीअलजणाउ भयवं सिज्जसो सागराण कोडीए ।  
 सागरसयऊणाए वरिसेहिं तहा इमेहिं तु ॥ ९ ॥  
 छव्वीसाए सहस्सेहिं चेव छावट्ठिं सयसहस्सेहिं ।
- 20 एतेहिं ऊणिआ खलु कोडी मग्गिल्लिआ होइ ॥ १० ॥  
 चउपण्णा अयराण सिज्जसाओ जिणो उ वसुपुज्जो ।  
 वसुपुज्जाओ विमलो तीसहिं अयरेहिं उप्पण्णो ॥ ११ ॥

- विमलजिणा उप्पणो नवहि अयरेहिणतइजिणोऽवि ।  
 चउसागरनामे (माणे)हि अणंतईतो जिणो धम्मो ॥१२॥  
 धम्मजिणाओ संती तिहि उ तिचउभागपलिअऊणेहिं ।  
 अयरेहिं समुप्पणो पलिअद्धेण तु कुथुजिणो ॥१३॥
- 5 पलिअचउव्भाएण कोडिसहस्सूणएण वासाण ।  
 कुथुओ अरनामो कोडीसहस्सेण मल्लिजिणो ॥१४॥  
 मल्लिजिणाओ मुणिसुव्वओ य चउपणवासलक्खेहिं ।  
 सुव्वयनामाओ नमी लक्खेहिं छहि उ उप्पणो ॥१५॥  
 पचहिं लक्खेहिं तओ अरिट्टनेमी जिणो समुप्पणो ।
- 10 तेसीइसहस्सेहिं सएहिं अद्धट्टमेहिं च ॥१६॥  
 नेमीओ पासजिणो पासजिणाओ य होइ वीरजिणो ।  
 अड्ढाइज्जसएहिं गएहिं चरमो समुप्पणो ॥ १७ ॥ (प्र )  
 उसभे भरहो अजिए सागरो मघवं सणंकुमारो अ ।  
 धम्मस्स य सतिस्स य जिणंतरे चक्कवट्टिदुगं ॥ १६ ॥
- 15 संती कुथू अ अरो अरहंता चेव चक्कवट्टी अ ।  
 अरमल्लीअतरे उ हवइ सुभूमो य कोरव्वो ॥ १७ ॥  
 मुणिसुव्वए नमिमि अ हुंति दुवे पउमनामहरिसेणा ।  
 नमिनेमिसु जयनामो अरिट्टपासतरे वंभो ॥ १८ ॥  
 वत्तीस घरयाइ काउ तिरियायताहिं रेहाहिं ।
- 20 उट्टाययाहिं काउ पंच घराइ तओ पट्टमे ॥ १ ॥  
 पन्नरस जिण निरन्तर सुन्नदुग तिजिणसुन्नतियग च ।  
 दो जिण मून्न जिणिदो मुन्न जिणो सुन्न दोणि जिणा ॥ २ ॥



४४ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

बित्तिपतिठवणा-

- दो चक्की सुन्न तेरस पण चक्की सुन्न चक्की दो सुन्ना ।  
चक्की सुन्न दु चक्की सुन्न चक्की दु सुन्न च ॥ ३ ॥  
तत्तियपतिठवणा-दस सुन्न पंच केसव पणसुन्नकेसि सुन्न केसी य ।
- 5 दो सुन्न केसवोस्वि य सुन्नदुग केसव ति मुन्न ॥ ४ ॥ (प्र.)  
पंचसरहते वंदति (पंचसरहते वंदिसु) केसवा पंच आणुपुव्वीए ।  
सिज्जंस तिविट्ठाई धम्म पुरिससीहपेरंता ॥ १९ ॥  
अरमल्लिअंतरे दुण्णि केसवा पुरिसपु डरिअदत्ता ।  
मुणिसुव्वय-नमिअंतरि नारायण कण्ह नेमिमि ॥ ४२० ॥
- 10 चक्किदुगं हरिपणगं पणगं चक्कीण केसवो चक्की ।  
केसव चक्की केसव दु चक्की केसी अ चक्की अ ॥ २१ ॥  
तत्थ मरीईनामा आइपरिक्वायगो उसभनत्ता ।  
सज्झायझाणजुत्तो एगंते ऋयइ महप्पा ॥ २२ ॥  
तं दाएइ जिणिदो एव नरिदेण पुच्छिओ संतो ।
- 15 धम्मवरचक्कवट्ठी अपच्छिमो वीरनामुत्ति ॥ २३ ॥  
आइगरु दसाराणं तिविट्ठू नामेण पोअणाहिबई ।  
पिअमित्तचक्कवट्ठी मूआइ विदेहवासंमि ॥ २४ ॥  
तं वयणं सोऊणं राया अंचियतण्हसरोरो ।  
अभिवंदिऊण पिअरं मरीइमभिवंदओ(ऊं) जाइ ॥ २५ ॥
- 20 सो विणएण उवगओ काऊण पयाहिणं च तिक्खुत्तो ।  
वदइ अभित्थुणंतो इमाहि महुराहि वग्गूहि ॥ २६ ॥  
लाहा हु ते सुलद्धा जंसि तुमं धम्मचक्कवट्ठीणं ।

- होहिसि दसचउदसमो अपच्छिमो वीरनामुत्ति ॥ २७ ॥  
 णावि अ पारिवज्जं वदामि अहं इमं व ते जम्मं ।  
 जं होहिसि तित्थयरो अपच्छिमो तेण वंदामि ॥ २८ ॥  
 एवण्हं थोऊणं काऊणं पयाहिणं च तिवकुत्तो ।  
 5 आपुच्छऊणं पिअरं विणीअनर्यारि अहं पविट्ठो ॥ २९ ॥  
 तव्वयणं सोऊणं तिवइं आप्फोडिऊणं तिवकुत्तो ।  
 अबभहिअ-जायहरिसो तत्थ मरीई इमं भणइ ॥ ४३० ॥ मरीई  
 जइ वासुदेवु पढमो मूआइ विदेहि चक्कवट्टित्तं ।  
 चरमो तित्थयराणं होउ अलं इत्तिअं मज्झ  
 10 ( अहो मए एत्तिअं लद्ध ) ॥ ३१ ॥  
 अहयं च दसाराणं पिआ य मे चक्कवट्टिवंसस्स । चुण्णि 2  
 अज्जो तित्थयराणं अहो कुलं उत्तमं मज्झ ॥ ३२ ॥  
 अहं भगवं भवमहणो पुव्वाणा-मणूणं सयसहस्सं ।  
 अणुपुट्ठिवि विहरिऊणं पत्तो अट्टावयं सेल ॥ ३३ ॥  
 15 अट्टावयंमि सेले चउदसभत्तेण सो महरिसीणं ।  
 दसहि सहस्सेहि समं निव्वाणमणुत्तरं पत्तो ॥ ३४ ॥  
 निव्वाणं<sup>१</sup> चिइगागिई<sup>२</sup> जिणस्स इक्खाग सेसयाणं च ।  
 सकहा<sup>३</sup> थूम जिणहरे<sup>४</sup> जायग<sup>५</sup> तेणाहिअग्गित्ति<sup>६</sup> ॥ ३५ ॥  
 आयंसघरपवेसो भरहे पडणं च अंगुलीअस्स ।  
 20 सेसाण उम्मुअणं संवेगो नाण दिक्खा य ॥ ३६ ॥  
 पुच्छंताणं कहेइ उवट्टिए देइ साहुणो सीसे ।  
 गेल्लिअ अपडिअरण कविला इत्थपि इहयंपि ॥ ३७ ॥

- दुब्भासिएण इक्केण मरीई दुक्खसायर पत्तो ।  
 भमिओ कोडाकोर्डि सागरसरिनामधेज्जाणं ॥ ३८ ॥  
 तम्मूलं संसारो नीआगोत्त च कासि तिबईमि ।  
 अपडिक्कतो बभे कविलो अतद्धिओ कहए ॥ ३९ ॥
- 5 इक्खागेषु मरीई चउरासीई अ वंभलोगंमि ।  
 कोसिउ कुल्लागंमी (गेषुं) असीइमाउ च संसारे ॥ ४० ॥  
 थूणाइ पूसमित्तो आउ बावत्तरि च सोहम्मि ।  
 चेइअ अग्गिज्जोओ चोवट्टीसाणकप्पंमि ॥ ४१ ॥  
 मंदिरे अग्गिभूई छप्पणाउ सणंकुमारंमि ।
- 10 सेअवि भारद्दाओ चोआलीसं च माहिदे ॥ ४२ ॥  
 संसरिअ थावरो रायगिहे चउतीस वंभलोगमि ।  
 छस्सुवि पारिव्वज्जं भमिओ तत्तो अ संसारे ॥ ४३ ॥  
 रायगिह विस्सनदी विसाहभूई अ तस्स जुवराया ।  
 जुवरओ विस्सभूई विसाहनंदी अ इअरस्स ॥ ४४ ॥
- 15 रायगिह विस्सभूई विसाहभूइसुओ खत्तिए कोडी ।  
 वाससहस्सं दिक्खा सभूअजइस्स पासंमि ॥ ४५ ॥  
 गोत्तासिउ महुराए सनिआणो मासिएण भत्तेणं ।  
 महसुक्के उववण्णो तओ चूओ पोअणपुरंमि ॥ ४६ ॥  
 पुत्तो पयावइस्सा मिआवईदेवि-कुच्छिसभूओ ।
- 20 नामेण तिविट्ठुत्ती आइं आसी दसाराणं ॥ ४७ ॥  
 चुलसीईमप्पइट्टे सीहो नरएसु तिरियमणुएसु ।  
 पिअमित्त चक्कवट्टी भूआइ विदेहि चुलसीई ॥ ४८ ॥

- पुत्तो धणंजयस्सा पुट्टिल परिआउ कोडि सव्वट्ठे ।  
 णंदण छत्तग्गाए पणवीसाउं सयसहस्सा ॥ ४९ ॥  
 पव्वज्ज पुट्टिले सयसहस्स सव्वत्थ मासभत्तेण ।  
 पुण्फुत्तरि उववण्णो तओ च्चुओ माहणकुलंमि ॥ ४५० ॥
- 5 अरिहंत सिद्ध पद्ययण गुरु थेर बहुस्सुए तवस्सीसुं ।  
 वच्छल्लया एएंसि, अभिक्खनाणोवओगे य ॥ ५१ ॥  
 दंसण विणए आवस्सए य, सीलव्वए निरइआरो ।  
 खणलव तवच्चियाए, वेयावच्चे समाही य ॥ ५२ ॥  
 अप्पुव्वनाराणगहणे, सुयभत्ती पवयणे पभावणया ।
- 10 एएंहि कारणेहि, तित्थयरत्तं लहइ जीवो ॥ ५३ ॥ ✓  
 पुरिमेण पच्छिमेण य, एए सव्वेऽवि फासिया ठाणा ।  
 मज्झिमएंहि जिणेहि एककं दो तिण्णि सव्वे वा ॥ ५४ ॥  
 त च कह वेइज्जइ ? अगिलाए धम्मदेसणाईंहि ।  
 वज्जइ तं तु भगवओ, तइयभवोसक्कइत्ताणं ॥ ५५ ॥
- 15 नियमा मणुयगईए, इत्थी पुरिसेयरो य सुहलेसो ।  
 आसेवियवहुलेहि वीसाए अण्णयरएंहि ॥ ५६ ॥  
 माहणकुंडगामे कोडालसगुत्तमाहणो अत्थि ।  
 तस्स घरे उववण्णो देवाणंदाइ कुच्छिसि ॥ ५७ ॥ ✓  
 सुमिणमवहारऽभिग्गह जम्मणमभिसेअ वुद्धी सरणं च ।
- 20 भेसण विवाह वच्चे दाणे सवोह नियखमणे ॥ ५८ ॥  
 हत्थुत्तरजोएणं कुंडगामंमि खत्तिओ जच्चो ।  
 वज्जरित्तह-संघयणो भविअजणविबोहओ वीरो ॥ ५९ ॥

- सो देवपरिगृह्णीतो तीसं वासाइ वसइ गिहवासे ।  
 अम्मापिईहिं भयवं देवत्तगएहिं पव्वइओ ॥ ४६० ॥  
 गोवनिमित्त सक्कस्स आगमो वागरेइ देविदो ।  
 कोल्लागबहुल छट्टस्स पारणे पयस वसुहारा ॥ ६१ ॥
- 5 दूइजंतग पिउणो वयस तिव्वा अमिग्गहा पच ।  
 अच्चियत्तुग्गहिं न वसण<sup>१</sup>णिच्च वोसट्ट<sup>२</sup> मोणेणं<sup>३</sup> ॥ ६२ ॥  
 पाणीपत्तं<sup>४</sup> गिहिवंदणं<sup>५</sup> च तओ वद्धमाण वेगवई ।  
 घणदेव सूलपाणिदसम्म वासट्टिअग्गामे ॥ ६३ ॥  
 रोद्दा य सत्त वेयण थुइ दस सुमिणुप्पल्लड्ढमासे य ।
- 10 मोराए सक्कारं सक्को अच्छंदए कुविओ ॥ ६४ ॥  
 मोरागसण्णिवेसे बाहिं सिद्धत्थ तीतमाईणि !  
 साहइ जणस्स अच्छद पओसो छेअणे सक्को ॥१॥ (प्र )  
 तण छेयंगुलि कम्मार वीरघोस महिसिद्धु दसपलिअं ।  
 बिइइदसम्म ऊरण बयरीए दाहिणुक्कुरुडे ॥ ६५ ॥
- 15 तइअमवच्चं भज्जा कहिही नाह तओ पिउवयंसो ।  
 दाहिणवायाल-सुवण्ण-वालुगाकंटए वत्थं ॥ ६६ ॥  
 उत्तरवाचालतर-वणसडे चंडकोसिओ सप्पो ।  
 न डहे चिंता सरणं जोइस कोवाऽहिं जाओऽहं ॥६७॥
- 20 उत्तरवायाला नागसेण खीरेण भोयणं दिव्वा ।  
 सेयविद्याए पएसी पंचरहे निज्जरायाणो ॥ ६८ ॥  
 सुरहिपुर सिद्धजत्तो गंगा कोसिअ विऊ य खेमिलओ ।  
 नाग सुदाढे सीहे कंबलसंबला य जिणमहिमा ॥ ६९ ॥

- महुराए जिणदासो आहीर विवाह गोण उववासे ।  
 भंडीर मित्त अक्के मत्ते णागोहि आगमणं ॥ ४७० ॥
- वीरवरस्स भगवओ नावारूढस्स कासि उवसग्गं । ✓ लक्ष्मी
- मिच्छादिट्ठि परद्धं कंबलसंबला समुत्तारे ॥ ७१ ॥
- 5 थूणाए बाहि पूसो लक्खणमभंतरं च देविदो ।  
 रायगिहि त्तुसाला मासक्खमणं च गोसालो ॥ ७२ ॥  
 मखलि मंख सुभट्टा सरवण गोबहुलमेव गोसालो ।  
 विजयाणंदसुणंदे भोअण खज्जे अ कामगुणे ॥ ७३ ॥  
 कुल्लाग बहुल पायस दिग्घा गोसाल दट्ठु पव्वज्जा ।
- 10 बाहि सुवण्णखलए पायसथाली नियइगहणं ॥ ७४ ॥  
 बंभणगामे नंदोवनंद उवणंद तेय पच्चद्धे ।  
 चपा दुमासखमणे वासावासं मुणी खमइ ॥ ७५ ॥  
 कालाए सुण्णगारे सीहो विज्जुमई गोट्टिदासी य ।  
 खंदो दत्तिलियाए पत्तालग सुण्णगारंमि ॥ ७६ ॥
- 15 मुणिचंद कुमाराए कूवणय चपरमणिज्जउज्जाणे ।  
 चोराय चारि अगडं सोमजयंती उवसमेइ ॥ ७७ ॥  
 पिट्ठीचपा वासं तत्थ चउम्मासिएण खमणेणं ।  
 कयंगल देउलवरिसे दरिद्वेरा य गोसालो ॥ ७८ ॥  
 सावत्थी सिरिभट्टा निदू पिउदत्त पयस सिवदत्ते ।
- 20 दारगणी नखवालो हलिइ पडिमाऽगणी पहिआ ॥ ७९ ॥  
 तत्तो य णंगलाए डिभ मुणी अच्छिक्कड्डुणं चैव ।  
 आवत्ते मुहतासे मुणिओत्ति अ बाहि बलदेवो ॥ ४८० ॥

- चोरा मंडव भोज्जं गोसालो वह्ण तेय ज्ञामणया ।  
 मेहो य कालहत्थी कलंबुयाए उ उवसग्गा ॥ ८१ ॥  
 लाढेसु य उवसग्गा घोरा पुण्णकलसा य दो तेणा ।  
 वज्जहया सक्केणं भद्दिय वासासु चउमासं ॥ ८२ ॥
- 5 कयलिसमागम भोयण मंखलि दहिकूर भगवओ पडिमा ।  
 जवूसंडे गोट्टी य भोयणं भगवओ पडिमा ॥ ८३ ॥  
 तंबाए नंदिसेणो पडिमा प्रारक्खि वह्ण भय ड्हणं ।  
 कूविय चारिय मोक्खे विजय पगढभा य पत्तेअं ॥ ८४ ॥  
 तेणेहि पहे गहिओ गोसालो माउलोत्ति वाहणया ।
- 10 भगवं वेसालीए कम्ममार घणेण देविदो ॥ ८५ ॥  
 गामाग बिहेलग जक्ख तावसी उवसमावसाण थुई ।  
 छट्टेण सालिसीसे विसुज्झमाणस्स लो गोही ॥ ८६ ॥  
 पुणरवि भद्दिग्रनगरे तवं विचित्तं च छट्टुवासंमि ।  
 मगहाए निरुवसग्गं मुणि उउबद्धमि विहरित्था ॥ ८७ ॥
- 15 आलभिभाए वास कु डागे तह देउले पराहुत्तो ।  
 मद्दण देउल सागारिअं मुहुमूले दोसुवि मुणित्ति ॥ ८८ ॥  
 बहूसालग-सालवणे कडपूअण पडिम विग्घणोवसमे ।  
 लोहग्गलंमि चारिय जिग्रसत्तू उप्पले मोक्खो ॥ ८९ ॥  
 तत्तो य पुरिमताले वग्गुर ईसाण अच्चए पडिमा ।
- 20 मत्तलो जिणायण पडिमा उण्णाए वंसि बहुगोट्टी ॥ ९० ॥  
 गोभूमि वज्जलाढे गोवक्कोवे य वंसि जिणुवसमे ।  
 रायगिह्हुमवासं वज्जभूमो बहुवसग्गा ॥ ९१ ॥

- अनिभयवासं सिद्धत्थपुरं तिलत्थं च पुच्छ निष्कती ।  
उप्पाडेइ अणञ्जो गोसालो वास बहुलाए ॥ ६२ ॥  
मगहा गोब्बरगामो गोसंखी वेसियाण पाणामा ।  
कुम्मग्गामायावण गोसाले गोवण पउट्टे ॥ ९३ ॥
- ६ वेसालीए पडिमं डिभमुण्डत्ति तत्थ गणराया ।  
पूएइ संखनामो चित्तो नावाए भगिणिसुओ ॥ ६४ ॥  
वाणियगामायावण आनंदो ओहि परीसह सहिति ।  
सावत्थी वासं चित्ततवो साणुलट्ठि बहि ॥ ६५ ॥  
पडिमा भट्ट महाभट्ट सव्वओभट्ट पढमिआ चउरो ।
- १० अट्टयवीसाणंदे बहुलिय तह उज्झिए दिव्वा ॥ ६६ ॥  
दढभूमोए बहिआ पैढाल नाम होइ उज्जाणं ।  
पोलास चेइयंमो ठिएगराईमहापडिमं ॥ ६७ ॥  
सक्को अ देवराया समागओ भणइ हरिसिओ वयणं ।  
तिण्णिचि लोग समत्था जिणधीरमणं न चलेउं जे ॥ ६८ ॥
- १५ सोहम्मकप्पवासी देवो सक्कस्स सो अमरिसेणं ।  
सामाणिअ सगमओ बेइ सुरिद पडिनिविट्ठो ॥ ९९ ॥  
तेलोवकं अरसमत्थंति वे(पे)ह एतस्स चालणं काउं ।  
अज्जेव पासह इमं ममवसगं भट्टजोगतवं ॥ ५०० ॥  
अह आगओ तुरंतो देवो सक्कस्स सो अमरिसेणं ।
- २० कासी य हउवसगं मिच्छदिट्ठी पडिनिविट्ठो ॥ ५०१ ॥  
धूली पित्रीलिआओ उइसा चेव तहय उण्होला ।  
विहूय नउला सप्पा य मूसगा चेव अट्टमगा ॥ ५०२ ॥



५२ ] [ मिर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- हृथी हृथीणिआओ पिसायए घोररूव वग्घो य ।  
थेरो थेरी सूओ आगच्छइ पक्कणो य तथा ॥ ५०३ ॥  
खरवाय कलंकलिया कालचक्कं तहेव य ।  
पाभाइय उवसगो वीसइमो होइ अणुलोभो ॥ ५०४ ॥  
5 सामाणिअदेवड्ढि देवो दावेइ सो विमाणगओ ।  
भणइ य वरेह महरिसि ! निष्फत्ती सग्गमोक्खाणं ॥ ५०५ ॥  
उवहयमइविण्णाणो ताहे वीरं बहु प्पसाहेउं ।  
ओहीए निज्झाइ ज्ञायइ छज्जीवहियमेव ॥ ५०६ ॥  
वालुय पथे य तेणा माउलपारणग तत्थ काणच्छी ।  
10 तत्तो सुभूम अंजलि सुच्छित्ताए य विडरूवं ॥ ५०७ ॥  
मलए पिसायरूव सिवरूवं हृथिसीसए चेव ।  
ओहसणं पडिमाए मसाण सक्को जवण पुच्छा ॥ ५०८ ॥  
तोसलि कुसोसरूवं संघिच्छेओ इमोति इमोति वज्झो य ।  
मोएइ इंदजालिओ (इंदालिउ) तत्थ महासूइलो नामं ॥ ५०९ ॥  
15 मोसलि सधि सुमागह मोएई रट्टिओ पिउवयंसो ।  
तोसलि य सत्त रज्जुवावत्ती तोसलीमोक्खो ॥ ५१० ॥  
सिद्धत्थपुरे तेणुत्ति कोसिओ आसवाणिओ मोक्खो ।  
वयगाम हिडणोसण बिइयदिणे बेइ उवसंतो ॥ ११ ॥  
वच्चह हिडह न करेमि किंचि इच्छा न किंचि वत्तव्वो ।  
20 तत्थेव वच्छवाली थेरी परमन्नवसुहारा ॥ १२ ॥  
छम्मासे अणुबद्धं देवो कासीय सो उ उवसगं ।  
दट्ठण वयगामे वंदिय वीरं पडिनियत्तो ॥ १३ ॥

- देवो च्छो महिद्विभ्रो वरमंदरचूलियाइ सिहरंमि ।  
 परिवारिओ सुरवहूर्ही धाडमि सागरे सेसे ॥ १४ ॥  
 आलभियाए हरि विज्जू जिणस्स भत्तीइ चंदओ एइ ।  
 भगवं पियपुच्छा जिय उवसरगत्ति थेदमवसेसं ॥ १५ ॥
- 5 हरिसह् सेयविधाए सावत्थी खंद पडिम सक्को य ।  
 ओयरिचं पडिमाए लोणो आउट्टिमो वंदे ॥ १६ ॥  
 कोसंबी चंदसूरोयरणं वाणारसीइ सक्को उ ।  
 रायगिहे ईसाणो मिहिला जणंओ य घरणो य ॥ १७ ॥  
 वेसाति नूयणंदो चमरुप्पाओ य सुं सुमारपुरे ।
- 10 भोगपुरि सिदिकंदग माहिदो खत्तिओ कुणत्ति ॥ १८ ॥  
 वारण सणंकुमारे नंदोगामे पिउसहा वदे ।  
 मेडियगामे गोवो वित्तासणयं च देवदो ॥ १९ ॥  
 कोसंबीए सयाणीओ अभिग्गहो पोसबहुल पाडिवए ।  
 चाउम्मास मिपावई विजय सुगुत्तो य नंदा य ॥ ५२० ॥
- 15 तच्छावाई चंपा दहिवाहण वसुमई विइयनासा ।  
 धणवह मूला लोयण संपुल दाणे य पक्वजा ॥ २१ ॥  
 तत्तो सुमंगलाए सणंकुमार सुद्येत्त एइ माहिदो ।  
 पालग वाइलवणिए अमंगलं अप्पणो असिणा ॥ २२ ॥  
 चंपा वासावासं जक्सिंद साइदत्त पुच्छा य ।
- 20 वागरण दुह पएसण पच्चक्खणाणे य दुविहे अ ॥ २३ ॥  
 जंभियगामे नाणस्स उप्पथा वागरेइ देवदो ।  
 मिडियगामे चमरो वदणं पियपुच्छणं कण ॥ २४ ॥

- छम्माणि गोव कडसल पवेसणं मज्झिमाए पावाए ।  
 खरओ विज्ज सिद्धत्थ वाणियओ नीहरावेइ ॥ २५ ॥  
 जंभिय बहि उजुवालियतीर वियावत्त सामसालअहे ।  
 छट्ठेणुकुडुयस्स उ उप्पणं केवलं णाणं ॥ २६ ॥
- 5 | जो य तवो अणुच्चिणो वीरवरेणं महाणुभावेणं ।  
 छउमत्थकालियाए अहक्कम कित्तइस्सामि ॥ २७ ॥  
 नव किर चाउम्मासे छक्कीर दोमासिए उवासीय ।  
 बारस य मासियाइं बावत्तरि अद्धमासाइं ॥ २८ ॥  
 एगं किर छम्मासं दो किर तेमासिए उवासीय ।
- 10 अट्टाइज्जा य दुवे दो चेव दिवडुमासाइं ॥ २९ ॥  
 भइं च महाभइं पडिम तत्तो य सव्वओभइं ।  
 दो चत्तारि दसेव य दिवसे ठासीय अणुबद्ध ॥ ५३० ॥  
 गोयरमभिग्गहजुयं खमण छम्मासिय च कासी य ।  
 पंचदिवसेहि ऊणं अव्वहिओ वच्छनयरीए ॥ ३१ ॥
- 15 दस दो य किर महप्पा ठाइ मुणी एगराइयं पडिमं ।  
 अट्टमभत्तेण जई एक्केक्कं चरमराईयं ॥ ३२ ॥  
 दो चेव य छट्ठसए अउणातीसे उवासिओ भगवं ।  
 न कयाइ निच्चभत्तं चउत्थभत्तं च से आसि ॥ ३३ ॥  
 बारस वासे अहिए छट्ठं भत्तं जहण्णयं आसि ।
- 20 <sup>न</sup>सव्वं च तवोकम्मं अपाणयं आसि वीरस्स ॥ ३४ ॥  
 तिण्णि सए दिवसाणं अउणावण्णं तु पारणाकालो ।  
 उक्कुडुयनिसेज्जाणं ठियपडिमाणं सए बहुए ॥ ३५ ॥

- पव्वज्जाए पढमं दिवसं एत्थं तु पक्खिवित्ता णं ।  
 संकलियंमि उ संते जं लद्ध तं निसामेह ॥ ३६ ॥  
 बारस चैव य वासा मासा छच्चेव अद्धमासो य । 1248 3-2  
 वीरवरस भगवओ एसो छउमत्थपरियाओ ॥ ३७ ॥
- 5 एवं तवोगुणरओ अणुपुच्चेणं मुणी विहरमाणो ।  
 धोरं परीसहचमुं अहियासित्ता महावीरो ॥ ३८ ॥  
 उप्पणंमि अणते नद्धंमि य छाउमत्थिए नाणे ।  
 राईए संपत्तो महसेणवणंमि उज्जाणे ॥ ३९ ॥  
 अमरनररायमहिओ पत्तो धम्मवरचक्कवट्ठित्तं ।
- 10 बीयं पि समोसरणं पाषाए मज्झिमाए उ ॥ ५४० ॥  
 तत्थ किल सोमिलज्जोत्ति माहणो तस्स दिक्खकालमि ।  
 पउरा जणजाणवया समागया जप्पवाडमि ॥ ४१ ॥  
 एगते य विवित्ते उत्तरपासंमि जप्पवाडस्स ।  
 तो देवदानिदिदा करेति महिमं जिणिदस्स ॥ ४२ ॥
- 15 समोसरणे<sup>१</sup> केवइआ<sup>२</sup> रूव<sup>३</sup> पुक्क<sup>४</sup> वागरण<sup>५</sup> सोयपरिणामे<sup>६</sup> ।  
 दाणं<sup>७</sup> च देवमल्ले<sup>८</sup> मल्लाणयणे<sup>९</sup> उवरि तित्थ ॥ ४३ ॥  
 जत्थ अणुवोसरणं जत्थ व देवो महिद्धिओ एइ ।  
 वाउदय-पुप्फवद्दल-पागारत्थियं च अभिओगा ॥ ४४ ॥  
 मणिकणगरयणचित्तं भूमीभागं समंतओ सुराभि ।
- 20 आजोअणंतरेणं करेति देवा विचित्तं तु ॥ ४५ ॥  
 वेट्टुइं सुराभि जलथलयं दिव्वकुसुमणीहारि ।  
 पइरंति समंतेण दसद्धवणं कुसुमवासं ॥ ४६ ॥

५६ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- मणिक्रणगरयणचित्ते चउर्द्विस तोरणे विउब्ध्वंति ।  
सच्छत्त-सालभंजिय-मयरद्वयचिध ठाणे ॥ ४७ ॥  
तिन्नि य पागारवरे रयणविचित्ते तर्हि सुरगणिदा ।  
मणिकंचणकविसीसग-विभूसिए ते विउब्ध्वंति ॥ ४८ ॥
- 5 अढभंतर मज्झ बर्हि विमाणजोई-भवणाहिवकया उ ।  
पागारा तिण्ण भवे रयणे कणगे य रयए य ॥ ४९ ॥  
मणिरयण-हेमयाविय कविसीसा सव्वरयणिया दारा ।  
सव्वरयणामय च्चिय पडागधय-तोरणविचित्ता ॥ ५० ॥  
तत्तो य समतेणं कालागरु-कुंदुरुक्कमीसेणं ।
- 10 गंधेण मणहरेणं धूवघडीओ विउब्ध्वंति ॥ ५१ ॥  
उक्किट्टिसीहणायं कलयलसद्देण सव्वभो सव्व ।  
तित्थयरपाय मूले करेति देवा णिवयमाणा ॥ ५२ ॥  
चेइदुम-पेढछंदय आसणछत्त च चामराओ य ।  
जं चऽण्णं करणिज्जं करेति तं वाणमतरिया ॥ ५३ ॥
- 15 साहारणओसरणे एवं जत्थिड्डिमं तु ओसरइ ।  
एक्कु च्चिय तं सव्वं करेइ भयणा उ इयरेसि ॥ ५४ ॥  
सूरोदय पच्छिमाए ओगाहतीए पुव्वओऽईइ ।  
दोर्हि पउमेर्हि पाया मग्गेण य होइ सत्तऽन्ने ॥ ५५ ॥  
आयाहिण पुव्वमुहो तिदिसि पडिरुवगा उ देवकया ।
- 20 जेट्टगणी अण्णो वा दाहिणपुव्वे अदूरंसि ॥ ५६ ॥  
जे ते देवेर्हि कया तिदिसि पडिरुवगा जिणवरस्स ।  
तेसिपि तप्पभावा तथाणुरुव्वं हवइ रुव्वं ॥ ५७ ॥

तित्थाइसेससंजय देवी वेमाणियाण समणीओ ।

भवणवइवाणमंतर-जोइसियाणं च देवीओ ॥ ५८ ॥

केवलिणो तिउण जिणं तित्थपणामं च मग्गओ तस्स ।

मणमादीवि णमंता वयंति सट्ठाणसट्ठाणं ॥ ५९ ॥

5 भवणवई जोइसिया बोद्धवा वाणमतरसुरा य ।

वेमाणिया य मणुया पयाहिणं ज च निस्साए ॥ ५६० ॥

एक्केकीय दिसाए तिगं तिग होइ सन्निविट्ठं तु ।

आदिच्चरिमे विमिस्सा थीपुरिसा सेस पत्तेयं ॥ ६१ ॥

एतं महिड्डिय षणिवयति ठियमवि वयंति पणमंता ।

10 णावि जंतणा ए विकहा ण परोप्परमच्छरो ण भयं ॥ ६२ ॥

विइयमि होंति तिरिया तइए पागारमंतरे जाणा ।

पागारजडे तिरियाऽवि होंति पत्तेय मिस्सा वा ॥ ६३ ॥

सव्वं च देसविरति सम्मं घेच्छति व होति कहणा उ ।

इहरा अमूढलक्खो न कहेइ भविस्सइ ण त च ॥ ६४ ॥

15 मणुए चउम(ण्ह)णयर तिरिए तिण्णि व दुवे य पडिवज्जे ।

जइ नत्थि नियमसो च्चिय सुरेसु सम्मत्तपडिवत्ती ॥ ६५ ॥

तित्थपणामं काउं कहेइ साहारणेण सट्ठेणं ।

सव्वोसं सण्णीणं जोयणीहारिणा मग्गवं ॥ ६६ ॥

तप्पुव्विया अरहया पुइयपूयां य विणयकम्मं च ।

20 कयकिच्चोऽवि ज्ह क्हं कहए णमए तथा तित्थं ॥ ६७ ॥

जत्थ अपुव्वोसरणं न दिट्ठपुव्वं व जेण समणेणं ।

वारसंहि जोयणेहि सो एइ अणागमे लहुया ॥ ६८ ॥

५८ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

- सर्वसुरा जइ रूवं अंगुट्टपमाणयं विउठवेज्जा ।  
जिणपायंगुट्टं पइ ण सोहए तं जहिगालो ॥ ६९ ॥  
गणहर आहार अणुत्तरा (य) जाव वण चविक वासु बला ।  
मंडलिया ता हीणा छट्टाणगया भवे सेसा ॥ ५७० ॥
- 5 संघयए रूव सठाण वणण गइ सत्त सार उस्सासा ।  
एमाइणुत्तराइं हवति नामोदए तस्स ॥ ७१ ॥  
पगडीण अण्णासुवि पसत्थ उदया अणुत्तरा होंति ।  
खयउवसमेऽवि य तथा खयम्मि अविगप्पमाहंतु ॥ ७२ ॥  
अस्साय-माइयाओ जावि य असुहा हवति पगडीओ ।
- 10 णिबरस-लवोव्व पए ण होंति ता असुहया तस्स ॥ ७३ ॥  
धम्मोदएण रूवं करेंति रूवस्सि-णोऽवि जइ धम्मं ।  
गिउत्तवओ य सुरूवो पससिमो तेण रूवं तु ॥ ७४ ॥  
कालेण असंखेणवि संखातीताण संसईणं तु ।  
मा संसयवोच्छिन्ती न होज्ज कमवागरणदोसा ॥ ७५ ॥
- 15 सर्वत्थ अविमत्तं रिद्धिविसेसो अकालहरणं च ।  
सर्वणुपच्चओऽवि य अचित्तगुणभूतिओ जुगवं ॥ ७६ ॥  
वासोदयस्स व जहा वण्णादी होंति भायणविसेसा ।
- ✓ सर्वासिपि सभासा जिणभासा परिणमे एवं ॥ ७७ ॥  
साहारणासवत्ते तदुवओगो उ गाहगगिराए ।
- 20 न य निव्विज्जइ सोया किट्ठिवाणि-यदासिआहरणा ॥ ७८ ॥  
सव्वाउअंपि सोया खवेज्ज जइ हु सययं जिणो कहए ।  
सीउण्हखुप्पिवासा-परिस्समभए अविगणेंतो ॥ ७९ ॥

- वित्ति उ सुवर्णस्सा बारस अद्धं च सयसहस्साइं ।  
 तावइयं चिय कोडो पीतोदाणं तु चक्किस्स ॥ ५८० ॥  
 एयं चैव पमाण णवरं रययं तु केसवा दिति ।  
 मंडलिमाण सहस्सा पीईदाणं सयसहस्सा ॥ ८१ ॥
- 5 भत्तिविह्वानुरूवं अण्णेऽवि य देति इब्भमाईया ।  
 सोऊण जिणागमणं निउत्तमणि-ओइएसुं वा ॥ ८२ ॥  
 देवान्भत्ति भत्ती पूया थिरकरण सत्तअणुकंपा ।  
 साओदय दाणगुणा पभावणा चैव तित्थस्स ॥ ८३ ॥  
 राया व रायमच्चो तस्सऽसईं पउरजणवओ वाऽवि ।
- 10 दुब्बलि-खड्डियबलि-छड्डिय-तंदुलाणाढगं कलमा ॥ ८४ ॥  
 माइयपुणाणियाणं अखड्डफुड्डियाण फलगसरियाणं ।  
 कीरइ बली सुरावि य तत्थेव छुहंति गंधाई ॥ ८५ ॥  
 बलिपविसण-समकालं पुव्वदारेण ठाति परिकहणा ।  
 तिगुणं पुरओ पाडण तस्सद्धं अवडियं देवा ॥ ८६ ॥
- 15 अद्धद्ध अहिबइणो अवसेसं हवइ पागयजणस्स ।  
 सब्बामयप्पसमणी कुप्पइ णऽणो य छम्भासे ॥ ८७ ॥  
 खेयविणोओ सोसगुणदीवणा पच्चओ उभयओऽवि ।  
 सोसायरिय-कमोऽवि य गणहरकहणे गुणा होंति ॥ ८८ ॥  
 राम्रोवणीय-सीहासणे निविट्ठो व पायवीडंमि ।
- 20 जिट्ठो अन्नयरो वा गणहारी कहइ बीआए ॥ ८९ ॥  
 संखाईएऽवि भवे साहइ जं वा परो उ पुच्छिज्जा ।  
 ण य णं अणाइसेसी विआणई एस छउमत्थो ॥ ९० ॥



६० ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

- तं दिव्यदेवघोसं सोऊण माणुसा तर्हि तुट्टा ।  
अहो जणिएणं जट्टं देवा किर आगया इहइं ॥ ९१ ॥  
एक्कारसवि गणहरा सव्वे उणयविसाल-कुलवसा ।  
पावाए मज्झिमाए समोसढा जल्लवाडम्मि ॥ ९२ ॥
- 5 पढमित्थ इंदभूई बिइओ पुण होइ अग्गिभूइत्ति ।  
तइए य वाउभूई तओ वियत्ते सुहम्मै य ॥ ९३ ॥  
मडियमोरियपुत्ते अकंपिए चेव अयलभाया य ।  
मेयज्जे य पभासे गणहरा होंति धीरस्स ॥ ९४ ॥  
जं कारण णिक्खमणं वोच्छ एएसि आणुपुव्वीए ।
- 10 तित्थ च सुहम्माओ णिरवच्चा गणहरा सेसा ॥ ९५ ॥  
जीवे कम्मे तज्जीव भूय तारिसय बंधमोक्खे य ।  
देवा णेरइए या (य) पुण्णे परलोय णेव्वाणे ॥ ९६ ॥  
पंचण्हं पंचसया अट्ठुट्ठसया य होंति दोण्ह गणा ।  
दोण्हं तु जुयलयाणं तिसओ तिसओ भवे गच्छो ॥ ९७ ॥
- 15 सोऊण कीरमाणीं महिमं देवेहि जिणवरिदस्स ।  
अह एइ अहम्माणी अमरिसिओ इदसूइत्ति ॥ ९८ ॥  
आभट्टो य जिणेणं जाइजरामरण-विप्पमुक्केणं ।  
णामेण य गोत्तण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ ९९ ॥  
किं मन्नि अत्थि जीवो उआहु नत्थित्ति संसओ तुज्झ ।
- 20 वेयपयाण य अत्थं न याणसो तेसिमो अत्थो ॥ १०० ॥  
छिण्णमि संसयमी जिणेण जरमरण-विप्पमुक्केणं ।  
सो समणो पव्वइओ पंचहि सह खडियसएहि ॥ १०१ ॥

- तं पव्वइयं सोउं वित्तम्रो आगच्छई अमरिसेणं ।  
 वच्चामि ण भ्राणेमो पराजिणित्ता ण तं समणं ॥ ६०२ ॥  
 आभट्ठो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ ६०३ ॥
- 5 किं मण्णे अत्थि कम्मं ! उदाहु णत्थित्ति संसओ तुज्झ ।  
 वेयपयाणय य अत्थं ण याणसी तेसिमो अत्थो ॥ ६०४ ॥  
 छिण्णंमि संसयंमो जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ पंचहि सह खडियसएहि ॥ ६०५ ॥  
 तं पव्वइए सोउं तइओ आगच्छई जिणसगासं ।
- 10 वच्चामि ण वंदामी वदित्ता पज्जुवासामि ॥ ६०६ ॥  
 आभट्ठो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ ६०७ ॥  
 तज्जीवतस्सरीरंति संसओ णवि य पुच्छसे किंचि ।  
 वेयपयाण य अत्थं ण जाणसी तेसिमो अत्थो ॥ ६०८ ॥
- 15 छिण्णंमि संसयंमो जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ पंचहि सह खंडियसएहि ॥ ६०९ ॥  
 ते पव्वइए सोउं विअत्तो आगच्छई जिणसगासं ।  
 वच्चामि ण वंदामी वदित्ता पज्जुवासामि ॥ ६१० ॥  
 आभट्ठो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।
- 20 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ ६११ ॥  
 किं मण्णि पचभूया अत्थि नत्थित्ति संसओ तुज्झं ।  
 वेयपयाण य अत्थं ण जाणसी तेसिमो अत्थो ॥ ६१२ ॥

- छिण्णमि संसयमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ पचहि सह खंडियसएहि ॥ ६१३ ॥  
 ते पव्वइए सोउं सुहमो आगच्छई जिणसगासं ।  
 वच्चामि ण वंदामी वंदित्ता पज्जुवासामि ॥ १४ ॥
- 5 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ १५ ॥  
 किं मणिं जारिसो इह भवंमि सो तारिसो परमवेऽवि ।  
 वेयपयाण य अत्थं ण जाणसी तेसिमो अत्थो ॥ १६ ॥  
 छिण्णमि संसयमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।
- 10 सो समणो पव्वइओ पंचहि सह खंडियसएहि ॥ १७ ॥  
 ते पव्वइए सोउं मंडिओ आगच्छइ जिणसगासं ।  
 वच्चामि ण वंदामी वंदित्ता पज्जुवासामि ॥ १८ ॥  
 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ १९ ॥
- 15 किं मन्नि बंधमोक्खा अत्थि ण अत्थित्ति संसओ तुज्जं ।  
 वेयपयाण य अत्थ ण याणसी तेसिमो अत्थो ॥ ६२० ॥  
 छिण्णमि संसयमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ अट्ठट्ठहि सह खंडियसएहि ॥ २१ ॥  
 ते पव्वइए सोउं मोरिओ आगच्छई जिणसगासं ।
- 20 वच्चामि ण वदामी वंदित्ता पज्जुवासामि ॥ २२ ॥  
 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ २३ ॥

- किं मन्त्रसि संति देवा उयाहृ न संतीति संसभो तुज्झं ।  
 वेयपयाण य अत्थं ण याणसी तेसिमो अत्थो ॥ २४ ॥  
 छिन्नंमि संसयंमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ अद्घुट्टुहिं सह खंडियसएहिं ॥ २५ ॥
- 5 ते पव्वइए सोउं अकंपिओ आगच्छई जिणसगासं ।  
 वच्चामि ण वदामी वदित्ता पज्जुवासामि ॥ २६ ॥  
 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ २७ ॥  
 किं मन्ने नेरइया अत्थि न अत्थित्ति संसभो तुज्झं ।
- 10 वेयपयाण य अत्थं ण याणसी तेसिमो अत्थो ॥ २८ ॥  
 छिन्नंमि संसयंमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ तिहि उ सह खंडियसएहिं ॥ २९ ॥  
 ते पव्वइए सोउं अयलभाया आगच्छइ जिणसगासं ।  
 वच्चामि ण वंदामी वंदित्ता पज्जुवासामि ॥ ६३० ॥
- 15 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वणू सव्वदरिसीणं ॥ ३१ ॥  
 किं मन्नि पुण्णपाव अत्थि न अत्थित्ति संसभो तुज्झं ।  
 वेयपयाण य अत्थं ण याणसी तेसिमो अत्थो ॥ ३२ ॥  
 छिण्णंमि संसयंमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।
- 20 सो समणो पव्वइओ तिहि उ सह खंडियसएहिं ॥ ३३ ॥  
 ते पव्वइए सोउ मेयज्जो आगच्छइ जिणसगासं ।  
 वच्चामि ण वंदामी वंदित्ता पज्जुवासामि ॥ ३४ ॥

- आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्प-मुक्केणं ।  
 नामेण य गोत्तेण य सव्वण्णू सव्वदरिसीणं ॥ ३५ ॥  
 कि मण्णे परलोगो अत्थि णत्थित्ति संसओ तुब्भं ।  
 वेयपयाण य अत्थं ण याणसी तेसिमो अत्थो ॥ ३६ ॥
- 5 छिण्णंमि संसयंमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ तिहि उ सह खंडियसएहि ॥ ३७ ॥  
 ते पव्वइए सोउं पभासो आगच्छई जिणसगास ।  
 वच्चामि ण वंदामी वंदित्ता पज्जवासामि ॥ ३८ ॥  
 आभट्टो य जिणेणं जाइजरामरणविप्पमुक्केणं ।
- 10 नामेण य गोत्तेण य सव्वण्णू सव्वदरिसीणं ॥ ३९ ॥  
 कि मण्णे निव्वाणं अत्थि णत्थित्ति संसओ तुब्भं ।  
 वेयपयाणं य अत्थं ण याणसि तेसिमो अत्थो ॥ ६४० ॥  
 छिण्णंमि संसयंमी जिणेण जरमरणविप्पमुक्केणं ।  
 सो समणो पव्वइओ तिहि उ सह खंडियसएहि । ४१ ॥
- 15 खेते काले जम्मे गोत्तमगार छउमत्थपरियाए ।  
 केवलिय आउ आगम परिणेव्वाणे तवे चेव ॥ ४२ ॥  
 ✓ मगहा गोव्वरगासे जाया तिण्णेव गोयमसगोत्ता ।  
 कोल्लागसन्निवेसे जाओ विअत्तो सुहम्मो य ॥ ४३ ॥  
 मोरीयसन्निवेसे दो मायरो मडिमोरिया जाया ।
- 20 अयलो य कोसलाए मिहिलाए अकंपिओ जाओ ॥ ४४ ॥  
 तुंगीयसन्निवेसे मेयज्जो वच्छमूमिए जाओ ।  
 भगवंपि य प्पभासो रायगिहे गणहरो जाओ ॥ ४५ ॥

१-सामायिकाध्ययनम् :: २-उपोद्घातनिर्युक्तिः ] [ ६५

- जेढा कित्तिप साई सवणो हत्थुत्तरा महाश्रो य ।  
रोहिणि उत्तरसाढा भिगसिर तह अस्सिणी पूसो ॥ ४६ ॥  
वसुभूर्ई धणमिते धम्मिल धणदेव भोरिए चैव ।  
देवे वसू य दत्ते बले य पियरो गणहराणं ॥ ४७ ॥
- 5 पुहवी य बारणी महिला य विजयदेवा तहा जयंती य ।  
णंदा य वरुणदेवा अइभद्दा य मायरो ॥ ४८ ॥  
तिणिण य गोयमगोत्ता भारद्दा अग्गिवेसवासिट्ठा ।  
कासवगोयमःहारिय कोडिण्णदुगं च गोत्ताइं ॥ ४९ ॥  
पण्णा छायालीसा बायाला होइ पण्ण पण्णा य ।
- 10 तेवण्ण पंचसट्ठी अडयालीसा य छायाला ॥ ६५० ॥  
छत्तीसा सोलसगं अगारवासो भवे गणहराणं ।  
छउमत्थपरियागं अहवकमं कित्तइस्सामि ॥ ५१ ॥  
तीसा बारस दसगं बारस बापाल चोद्द(चउद)सदुग च ।  
नवगं बारस दस अट्टगं च छउमत्थपरियागो ॥ ५२ ॥
- 15 छउमत्थपरीयागं अगारवासं च वोगसित्ता णं ।  
सब्बागउस्स सेसं जिणपरियागं वियाणाहि ॥ ५३ ॥  
वारस सोलस अट्टारसेव अट्टारसेव अट्टेव ।  
सोलस सोल तहेकवीस चोद्द सोले य सोले य ॥ ५४ ॥  
बाणउई चउहत्तरि सत्तरि तत्तो भवे असीई य ।
- 20 एवं च सयं तत्तो तेसीई पंचणउई य ॥ ५५ ॥  
अट्टत्तरि च वासा तत्तो बावत्तरि च वासाइं ।  
बावट्ठी चत्ता खलु सब्बगणहराउयं एयं ॥ ५६ ॥

- सव्वे य माहणा जच्चा, सव्वे अज्भावया विऊ ।  
 ✓ सव्वे दुवालसंगी य, सव्वे, चोद्दसपुच्चिणो ॥ ५७ ॥  
 परिणिव्वुया गणहरा जीवन्ते णायए णव जणा उ ।  
 इंदभूई सुहम्मो य रायगिहे निव्वुए वीरे ॥ ५८ ॥
- 5 मासं पाओवगया सव्वेऽवि य सव्वलद्धिसंपण्णा ।  
 वज्जरिसहसंधयणा समचउरंसा य सठाणा ॥ ५९ ॥  
 दव्वे अद्ध अहाउय उवक्कमे देसकालकाले य ।  
 तह य पमाणे वण्णे भावे पगय तु भावेणं ॥ ६० ॥  
 चेयणमचेयणस्स व दद्वस्स ठिइ उ चउवियप्पा ।
- 10 सा होइ दव्वकालो अहवा दवियं तु तं चेव ॥ ६१ ॥  
 गइ सिद्धा भवियाया अभविय पोग्गल अणागयद्धा य ।  
 तीयद्ध तिसि काया जीवाजीवट्ठिई चउहा ॥ ६२ ॥  
 समयावलिय मुहुत्ता दिवसमहोरत्त पक्ख मासा य ।  
 संवच्छर युग पलिया सागर ओसप्पि परियट्ठा ॥ ६३ ॥
- 15 नेरइयतिरिय-मणुया-देवाण अहाउयं तु जं जेण ।  
 निव्वत्तिय-मण्णभवे पालेति अहाउकालो सो ॥ ६४ ॥  
 दुविहोवक्कमकालो सामायारी अहाउयं चेव ।  
 सामायारी तिविहा ओहे दसहा पयविभागे ॥ ६५ ॥  
 इच्छा मिच्छा तथाकारो, आवसिया य निसीहिया ।
- 20 आपुच्छणा य पडिपुच्छा छंदणा य निमंतणा ॥ ६६ ॥  
 उवसंपया य काले, सामायारी भवे दसहा ।  
 एएसि तु पयाणं पत्तेय परूवणं वोच्छं ॥ ६७ ॥

- जइ अब्मत्थेज्ज परं कारणजाए करेज्ज से कोई ।  
 तत्थवि इच्छाकारो न कप्पई बलाभिओगो उ ॥ ६८ ॥  
 अब्भुवगमंमि नज्जइ अब्भत्थेउं ण वट्टइ परो उ ।  
 अण्णिगूहिय-बलविरिएण साहुणा ताव होयव्वं ॥ ६९ ॥
- 5 जइ हुज्ज तस्स अणलो कज्जस्स वियाणती ण वा वाणं ।  
 गिलाणाईहि वा हुज्ज वियावडो कारणोहि सो ॥ ६७० ॥  
 राइणियं वज्जेत्ता इच्छाकारं करेइ सेसाणं ।  
 एयं मज्झं कज्जं तुब्भे उ करेह इच्छाए ॥ ७१ ॥  
 अहवाऽवि विणासेतं अब्भत्थेतं च अण्णं वट्टूणं ।
- 10 अण्णो कोइ अणेज्जा तं साहुं णिज्जरट्ठीओ ॥ ७२ ॥  
 अहयं तुब्भ एयं करेमि कज्जं तु इच्छकारेणं ।  
 तत्थऽवि सो इच्छ से करेइः मज्जायमूलियं ॥ ७३ ॥  
 अहवा सयं करेतं किची अण्णस्स वावि वट्टूणं ।  
 तस्सवि करेज्ज इच्छं मज्झंमि इमं करेहिति ॥ ७४ ॥
- 15 तत्थवि सो इच्छं से करेइ दीवेइ कारणं वाऽवि ।  
 इहरा अणुग्गहत्थं कायव्वं साहुणो किच्चं ॥ ७५ ॥  
 अहवा णाणाईणं अट्टाए जइ करेज्ज किच्चाणं ।  
 वेयावच्चं किची तत्थवि तेसि भवे इच्छा ॥ ७६ ॥  
 अणाबलाभिओगो णिमंथाणं ण कप्पई काउं ।
- 20 इच्छा पंडंजियव्वा सेहे राईणिए (य) तथा ॥ ७७ ॥  
 जह जच्चवाहलाणं आसाणं जणवएसु जायाणं ।  
 सयमेव खलिणगहणं अहवावि बलाभिओगेणं ॥ ७८ ॥



- पुरिसज्जाएऽवि तहा विणीयविणर्यमि नत्थि अभिओगो ।  
 सेसंमि उ अभिओगो जणवयजाए जहा आसे ॥ ७६ ॥  
 अब्भत्थणाए मरुओ वानरओ चेव होइ दिट्ठंतो ।  
 गुरुकरणे सयमेव उ वाणियगा दुण्णि दिट्ठंता ॥ ६८० ॥
- 5 सजमजोए अब्भुट्ठियस्स सद्धाए काउकामस्स ।  
 लामो चेव तवस्सिस्स होइ अहीणमणसस्स ॥ ८१ ॥  
 संजमजोए अब्भुट्ठियस्स जं किञ्चि वित्तहमायरियं ।  
 मिच्छा एतंति वियाणिरुण मिच्छत्ति कायब्धं ॥ ८२ ॥  
 जइ य पडिक्कमियच्च अब्बस्स काऊण पावयं कम्मं ।
- 10 तं चेव न कायब्धं तो होइ पए पडिक्कतो ॥ ८३ ॥  
 जं दुक्कडत्ति मिच्छा तं भुज्जो कारणं अपूरेंतो ।  
 तिविहेण पडिक्कंतो तस्स खलु दुक्कडं मिच्छा ॥ ८४ ॥  
 जं दुक्कडंति, मिच्छा तं चेव निसेवए पुणो पाव ।  
 पच्चक्खमुसावाई मायानियडीपसंगो य ॥ ८५ ॥
- 15 मित्ति मिउमद्वत्ते छत्ति य बोसाण छायणे होइ ।  
 मित्ति य मेराए ठिओ दुत्ति दुगछामि अप्पाणं ॥ ८६ ॥  
 कत्ति कडं मे पावं डत्ति य डेवेमिं तं उवसमेणं ।  
 एसो मिच्छादुक्कड-पयक्खरत्थो संसासेणं ॥ ८७ ॥  
 कप्पाकप्पे परिणिट्ठियस्स ठाणेसु पंचसु ठियस्स ।
- 20 संजमतवड्ढगस्स उ अब्बिकप्पेणं तहाकारो ॥ ८८ ॥  
 वायणपडिसुणाए उवएसे सुत्तअत्थकहणाए ।  
 अचित्तहमेयत्ति तहा पडिसुणाए तहक्कारो ॥ ८९ ॥

- जस्स य इच्छाकारो मिच्छाकारो य परिचियां दोऽवि ।  
तइओ य तहक्कारो न दुल्लभा सोगई तस्स ॥ ६६० ॥  
आवस्सियं च णितो जं च अइंतो निसीहियं कुणइ ।  
एयं इच्छं नाउं गणिवेर ! तुब्भंतिए णिवणं ॥ ९१ ॥
- 5 आवस्सियं च णितो जं च अइंतो निसीहियं कुणइ ।  
वज्जमेयं तु दुहा अत्थो पुण होइ सो चेव ॥ ९२ ॥  
एगग्गस्स पसंतस्स न होंति इरियाइया गुणा होंति ।  
गतत्वमवस्सं कारणमि आवस्सिया होइ ॥ ९३ ॥  
आवस्सिया उ आवस्सएहि सव्वेहि जुत्तजोगिस्स ।
- 10 मणवयणकाय गुत्तिदियस्स आवस्सिया होइ ॥ ९४ ॥  
सेज्जं ठाणं च जहि चेएइ तहि निसीहिया होइ ।  
जम्हा तत्थ निसिद्धो तेणं तु निसीहिया होइ ॥ ९५ ॥  
सेज्जं ठाणं च जदा चेतति तया निसीहिया होइ ।  
जम्हा तदा निसेहो निसेहमइया च सा जेणं ॥ ९६ ॥
- 15 आपुच्छणा उ कज्जे पुव्वनिसिद्धेण होइ पडिपुच्छा ।  
पुव्वगहिएण छंदण णिमंतणा होअगहिएणं ॥ ९७ ॥  
उवसंपया य तिविहा णाणे तह दंसणे चरित्ते य ।  
दंसणणाणे तिविहा दुविहा य चरित्तट्ठाए ॥ ९८ ॥  
वत्तणा संघणा चेव गहणं सुत्तत्थतट्ठमए ।
- 20 देयावच्चे खमणे, काले आवकंहाइ य ॥ ९९ ॥  
संदिट्ठो संदिट्ठस्स चेव संपज्जई उ एसाई ।  
चउभंगो एत्थं पुण पढमो भगो हवइ सुद्धो ॥ ७०० ॥

७० ] [निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

- अधिरस्स पुव्वगहियस्स वत्तणा जं इहं थिरीकरणं ।  
तस्सेव पएसंतर-गट्टस्सऽणुसंघणा घडणा ॥ ७०१ ॥  
गहण तप्पढमतया सुत्ते अत्थे य तदुभए चेष ।  
अत्थग्गहणंमि पायं एस विही होइ णायव्वो ॥ ७०२ ॥
- 5 मज्जणणिसेज्जअक्खा कितिकंमुस्सग्ग वंदणं जेट्ठे ।  
भासंतो होइ जेट्ठो नो परियाएण तो वंदे ॥ ७०३ ॥  
ठाणं पमज्जिऊण दोण्णि निसिज्जाउ होति कायव्वो ।  
एगा गुरुणो भणिया बितिया पुण होंति अक्खाणं ॥ ७०४ ॥  
दो चेष मत्तगाइ खेले तह काइआए बीयं तु ।
- 10 जावइया य सुणेंती सव्वेऽवि य ते तु वंदंति ॥ ७०५ ॥  
सव्वे काउस्सग्गं करेंति सव्वे पुणोऽवि वंदंति ।  
णासण्णे णाइदूरे गुरुवयण-पडिच्छगा होति ॥ ७०६ ॥  
णिदाविगहा-परिवज्जिएहि गुत्तेहि पजलिउडेहि ।  
भत्तिबहुमाणपुव्व उवउत्तेहि सुणेयव्वं ॥ ७०७ ॥
- 15 अभिकंखंतोहि सुहासियाइं वयणाइं अत्थसाराइं ।  
विम्हियमुहेहि हरिसागएहि हरिसं जणंतेहि ॥ ७०८ ॥  
गुरुपरिओसगएणं गुरुभत्तीए तहेव विणएणं ।  
इच्छियसुत्तथाणं खिप्पं पारं समुवयति ॥ ७०९ ॥  
वक्खाणसमत्तीए जोग काऊण काइआईणं ।
- 20 वंदंति तओ जेट्ठं अण्णे पुव्वं चिय मणंति ॥ ७१० ॥  
चोएति जइ हु जिट्ठो कंहिचि सुत्तत्थ धारणाविगलो ।  
वक्खाण-लद्धिहीणो निरत्थयं वंदणं तंमि ॥ ११ ॥

- अह वयपरियाएहि लहुगोऽविहृ भासओ इहं जेट्टो ।  
 रायणियवंधणे पुण तस्सवि आसायणा भंते ! ॥ १२ ॥  
 जइवि वयमाइएहि लहुओ सुत्तत्थ-धारणापडुओ ।  
 वक्खाणलद्धिमंतो सो चिय इह घेप्पई जेट्टो ॥ १३ ॥
- 5 आसायणावि णेवं पडुच्च जिणवयणभासयं जम्हा ।  
 बंधणयं राइणिए तेण गुणेणंपि सो चेव ॥ १४ ॥  
 न वओ एत्थ पमाणं न य परियाओऽवि'णिच्छयमाणं । नि  
 ववहारओ उ जुज्जइ उभयनप्रमयं पुण पमाणं ॥ १५ ॥  
 निच्छयओ दुन्नेयं को भावे कम्मि वट्टई(ए) समणो ? ।
- 10 ववहारओ उ कीरइ जो पुव्वठिओ चरित्तंमि ॥ १६ ॥  
 एत्थ उ जिणवयणाओ सुत्तासायण-बहुत्तदोसाओ ।  
 भासंतग-जेट्टगस्स उ कायव्वं होइ विइकम्मं ॥ १७ ॥  
 दुविहा य चरित्तंमी वेयावच्चे तहेव खमणे य ।  
 णियगच्छा अणंसि य सीयणदोसाइणा होति ॥ १८ ॥
- 15 इत्तरियाइविभासा वेयावच्चमि तहेव खमणे य ।  
 अविगिट्टु-विगिट्टुंमि य गणिणो गच्छस्स पुच्छाए ॥ १९ ॥  
 उवसंपन्नो जं कारणं तु तं कारणं अपूरंतो ।  
 अहवा समाणियंमी सारणया वा विसग्गो वा ॥ ७२० ॥  
 इत्तरियं पि न कप्पइ अविदिन्नं खलु परोग्गहाईसुं ।
- 20 चिट्ठित्तु निसिइत्तु व तइयव्वय-रवखणट्टाए ॥ २१ ॥  
 एवं सामायारी कहिया दसहा सामासओ एसा ।  
 संजमतवडुगाणं निगंथाणं महरिसीणं ॥ २२ ॥

- एवं सामायारि जुंजंता चरणकरणमाउत्ता ।  
साहू खवंति कम्मं अणेगभव-संचियममणंतिं ॥ २३ ॥  
अञ्भवसाणनिमित्ते आहारे वेयणा पराघाए ।  
फासे आणापाणु सत्तविहं भि(भि)ज्जए आउ ॥ २४ ॥
- 5 दंडकससत्थरज्जू अग्गी उदगपडणं विसं बाला ।  
सीउण्ह अरइ भयं खुहा पिवासा य वाही य ॥ २५ ॥  
मुत्तपुरीसनिरोहे जिण्णाजिण्णे य भोयणे बहुसो ।  
घंसणघोलणपीलण आउस्स उवक्कमा एए ॥ २६ ॥  
नद्धूमगं च गामं महिलाथूमं च सुण्णय दट्ठुं ।
- 10 णीयं च कागा ओल्लेति जाया भिवल्लस्स हरहरा ॥ २७ ॥  
निम्मच्छियं महू पायडो णिही खज्जगावणो सुण्णो ।  
जायगणे पसुत्ता पउत्थवइया य मत्ता य ॥ २८ ॥  
कालेण कओ कालो अम्हं सज्जायदेसकालमि ।  
तो तेण हओ कालो अकालकाल करेतेण ॥ २९ ॥
- 15 दुविहो पमाणकालो दिवसपमाणं च होइ राई अ ।  
चउपोरिसिओ दिवसो राती चउपोरिसी चैव ॥ ३० ॥  
पंचण्हं वण्णाणं जो खलु वण्णेण कालओ वण्णो ।  
सो होइ वण्णकालो वण्णिज्जइ जो व जं कालं ॥ ३१ ॥  
सादीस-पज्जवसिओ चउभंग विभागभावणा एत्थ ।
- 20 ओदइयादीयाणं तं जाणसु भावकाल तु ॥ ३२ ॥  
एत्थं पुण अहिगारो पमाणकालेण होइ नायव्वो ।  
खेत्तामि कंमि काले विभासियं जिणवरिदेणं ? ॥ ३३ ॥

- वइसाहसुद्ध-एककारसीए पुञ्चणह्वेसकालंमि ।  
 महसेण-वणुज्जाणे अणंतर परंपरं सेसं ॥ ३४ ॥  
 खइयंमि वट्टमाणस्स निग्गयं भगवओ जिणिदस्स ।  
 भावे खओवसमियंमि वट्टमाणोहि तं गहियं ॥ ३५ ॥
- 5 दव्वाभिलावचिधे वेए धम्मत्थभोगभावे य ।  
 भावपुरिसो उ जीवो भावे पगयं तु भावेणं ॥ ३६ ॥  
 णिक्खेवो कारणंमी चउव्विहो दुविह होइ इव्वंमि ।  
 तद्ववमणणदव्वे अहवावि णिमित्तनेमित्ती ॥ ३७ ॥  
 समवाइ असमवाइ छव्विह कत्ता य कम्म करणं च ।
- 10 तत्तो य संपयाणापयाण तह संनिहाणे य ॥ ३८ ॥  
 दुविह च होइ भावे अपसत्थ पसत्थगं च अपसत्थं ।  
 संसारस्सेगविह दुविहं तिविहं च नायत्वं ॥ ३९ ॥  
 अस्सजमो य एक्को अण्णाणं अविरई य दुविहं तु । ✓  
 अण्णाणं मिच्छतं च अविरती चेव तिविहं तु ॥ ७४० ॥ ✓
- 15 होइ पसत्थं मोक्खस्स कारणं एगदुविहतिविहं वा ।  
 तं चेव य विवरीयं अहिगारो पसत्थएणेत्थं ॥ ४१ ॥  
 तित्थयरो किं कारण भासइ सामाइयं तु अज्झयणं ? । जि.रु  
 तित्थयरणामगोत्तं कम्मं मे वेइयव्वंति ॥ ४२ ॥  
 तं च कंहं वेइज्जइ ? अगिलाए धम्मदेसणाईंहि । ✓
- 20 बज्झइ तं तु भनवो तइयभवोसक्कइत्ताणं ॥ ४३ ॥ ✓  
 णियमा मणुयगईए इत्थो पुरिसेयरोव्व सुहल्लेसो ।  
 आसेवियबहुल्लोहि वीसाए अण्णयरएहि ॥ ४४ ॥

गोयमाई सामाड्यं तु किं कारणं निसामिति ? ।

णाणस्स तं तु सुन्दरमंगुलभावाण उवलद्धी ॥ ४५ ॥

होइ पवित्तिनिवित्ती संजमतवपाव-कम्मअग्गहणं ।

कम्मविवेगो य तथा कारणमसरीरया चेव ॥ ४६ ॥

1/5 कम्मविवेगो असरीरया य असरीरया अणावाहा ।

होअणवाहनिमित्तं अवेयणमणाउलो निरुओ ॥ ४७ ॥

नीरुयत्ताए अयलो अयलत्ताए य सासओ होइ ।

सासयभाव-मुअगओ अवावाहं सुहं लहइ ॥ ४८ ॥

पच्चय-णिक्खेवो खलु दव्वंमी तत्तमासगाइओ ।

10 भावंमि ओहिमाई तिविहो पगयं तु भावेणं ॥ ४९ ॥

केवलणाणित्ति-अहं अरिहा सामाड्य परिकहेइ ।

तेसिपि पच्चओ खलु सव्वणू तो निसामिति ॥ ७५० ॥

नामं ठवणा दविए सरिसे सामणलक्खणागारे ।

गइरागइ णाणत्ती निमित्त उप्पाय विगमे य ॥ ५१ ॥

15 वीरियभावे य तथा लक्खणमेयं समासओ भणियं ।

अहवावि भावलक्खण चउव्विहं सदइणमाई ॥ ५२ ॥

सदहण जाणणा खलु विरती मीसा य लक्खणं कहए ।

तेऽवि णिसामिति तथा चउलक्खणसंजुयं चेव ॥ ५३ ॥

1/ गेगमसंगह-ववहार-उज्जुसुए चेव होइ बोद्धवे ।

0 सददे य समभिरूढे एवंभूए य मूलणया ॥ ५४ ॥

गेगेहिं माणेहिं मिणइत्ती गेगमस्स गेरुत्ती ।

1 सेसाणंपि णयाणं लक्खणमिणमो सुणेह वोच्छं ॥ ५५ ॥

- संगहिर्यपिडियत्थं संगहवयणं समासन्नो विति ।  
वच्चइ विणिच्छियत्थं ववहारो सध्वदव्वेसुं ॥ ५६ ॥  
पच्चुप्पणगाही उज्जुसुन्नो नयविही मुणेयव्वो ।  
इच्छइ विसेसियतरं पच्चुप्पणं णओ सट्ठो ॥ ५७ ॥
- 5 वत्थूओ संकमणं होइ अवत्थू णए समभिरूढे ।  
वंजणमत्थतदुभयं एवंभूओ विसेसेइ ॥ ५८ ॥  
एवकेवको य सयविहो सत्त णयसया हवन्ति एमेव ।  
अण्णोवि य आएसो पंचेव सया नयाणं तु ॥ ५९ ॥  
एएहि दिट्ठिवाए परूवणा सुत्तअत्थकहणा य ।
- 10 इह पुण अणव्वभुवगमो अहिगारो तिहि उ ओसन्नं ॥ ७६० ॥  
णत्थि णएहि विहूणं सुत्त अत्थो य जिणमए किञ्चि ।  
आसज्ज उ सोयारं णए णयविसारओ बूया ॥ ६१ ॥  
मूढनइयं सुयं कालियं तु ण णया समयरंति इहं ।  
अपुहुत्ते समयारो नत्थि पुहुत्ते समयारो ॥ ६२ ॥
- 15 जावन्ति अज्जवइरा अपुहुत्तं कालियाणुओगस्त ।  
तेणारेण पुहुत्तं कालियसुय दिट्ठिवाए य ॥ ६३ ॥  
तुं ववणसंनिवेशओ निग्गयं पिउत्तगासमत्लीणं ।  
छम्मासियं छसु जयं माऊयसमन्नियं वंदे ॥ ६४ ॥  
जो गुब्भएहि बालो णिमंतिओ भोयणेण वासते ।
- 20 णेच्छइ विणीयविणओ तं वइररिसि णमंसामि ॥ ६५ ॥  
उज्जेणीए जो जंभगेहि आणविहउण थुयमहिओ ।  
अक्खीणमहाणसियं सीहगिरिपसंसियं वंदे ॥ ६६ ॥

वृत्ति १३



- जस्स अणुघ्नाए वायगत्तणे दसपुरंमि नयरंमि ।  
 देवेहि कया महिमा पयाणुसारि नमंसांमि ॥ ६७ ॥  
 जो कन्नाइ धणेण य निर्मंतिओ जुठवणंमि गिहवइणा ।  
 ✓ नयरमि कुसुमनामे तं वइररिसि नमंसांमि ॥ ६८ ॥
- 5 जेणुद्धरिया विज्जा आगासगमा महापरिष्ठाओ ।  
 ववामि अज्जवइरं अपच्छिमो जो सुअहराणं ॥ ६९ ॥  
 भणइ अ आहिंदिज्जा जंबुद्दीवं इमाइ विज्जाए ।  
 गतुं च माणुसनगं विज्जाए एस मे विसओ ॥ ७० ॥  
 भणइ अ धारेअव्वा न हु दायव्वा इमा मए विज्जा ।
- 10 अप्पिड्डिया उ मणुआ होहिति अओ परं अग्ने ॥ ७१ ॥  
 माहेसरीउ सेसा पुरिअ नीआ हुआसणगिहाओ ।  
 गयणयल्लमइवइत्ता वइरेण महाणुभागेण ॥ ७२ ॥  
 अपुहुत्ते अणुओगो चत्तारि दुवार भासई एगो ।  
 पुहुत्ताणुओगकरणे ते अस्थ तओ उ वुच्छिन्ना ॥ ७३ ॥
- 15 देविदव्दिएहि महाणुभागेहि रक्खिअज्जेहि ।  
 जुगमासज्ज विभत्तो अणुओगो तो कओ चउहा ॥ ७४ ॥  
 माया य रुहसोमा पिआ य नामेण सोमदेवुत्ति ।  
 भाया य फग्गुरक्खिअ तोसलिपुत्ता य आयरिया ॥ ७५ ॥  
 निज्जवण भद्दुत्ते वीसुं पढणं च तस्स पुग्गयं ।
- 20 पठ्वाविओ य भाया रक्खिअखमणेहि जणओ अ ॥ ७६ ॥  
 जं च महाकप्पसुयं जाणि य सेसाणि छेयसुत्ताणि ।  
 चरणकरणाणुओगोत्ति कालियत्थे उवगयाइं ॥ ७७ ॥

- बहुरय पएस भ्रवत्तसमुच्छादुगतिग-भ्रवद्विया चैव ।  
सत्तेए णिण्हगा खलु तित्थंमि उ वद्धमाणस्स ॥ ७८ ॥  
बहुरय जमालिपभवा जीवपएसा य तीसगुत्ताओ ।  
भवत्ताऽऽसाढाओ सामुच्छेयाऽऽसमित्ताओ ॥ ७९ ॥
- 5 गंगाओ दोकिरिया छलुगा तेरासियाण उप्पत्ती ।  
थेराय गोट्टमाहिल पुट्टमवद्धं परुविति ॥ ७८० ॥  
सावत्थी उसभपुर सेयविया मिहिल उल्लुगातीरं ।  
पुरिमतरंजि दसपुर रहधीरपुरं च नगराहं ॥ ८१ ॥  
चोदस सोलस वासा चोदसवीसुत्तरा य दोण्णि सया ।
- 10 भट्टावीसा य दुवे पंचेव सया उ चोयाला ॥ ८२ ॥  
पंच सया चूलसीया छच्चेव सया णवोत्तरा होंति ।  
णाणुपत्तीय दुवे उप्पण्णा णिव्वुए सेसा ॥ ८३ ॥  
एवं एए कहिया ओसप्पिणीए उ निण्हवा सत्त ।  
वीरवरस्स पवयणे सेसाणं पव्वयणे ग्गत्थि ॥ ८४ ॥
- 15 मोत्तूणमेसिमिक्क सेसाणं जावजीविया दिट्ठी ।  
एक्केक्कस्स य एत्तो दो दो दोसा मुण्येववा ॥ ८५ ॥  
सत्तेया दिट्ठीओ जाइजरामरणगग्भवसहीणं ।  
मूलं संसारस्स उ भवंति निग्गंथरूवेणं ॥ ८६ ॥  
पवयणनीहूयाणं जं तेसि कारियं जहि जत्थ ।
- 20 भज्जं परिहरणाए मूले तह उत्तरगुणे य ॥ ८७ ॥  
मिच्छादिट्ठीयाणं जं तेसि कारियं जहि जत्थ ।  
सव्वंपि तयं सुद्ध मूले तह उत्तरगुणे य ॥ ८८ ॥

- तवसंजमो अणुमओ निगंथं पवयणं च ववहारो ।  
 1 | सद्दुज्जुसुयाणं पुण निव्वाणं संजमो चेव ॥ ८९ ॥  
 आया खलु सामाइयं पच्चक्खायंतओ हवइ आया ।  
 तं खलु पच्चक्खाणं आवाए सब्बइव्वाणं ॥ ७६० ॥
- 5 पढमंमि सब्बजीवा विइए चरिमे य सब्बदव्वाइं ।  
 सेसा महव्वया खलु तदेककवेसेण दव्वाणं ॥ ९१ ॥  
 जीवो गुणपडिवओ णयस्स दव्वद्वियस्स सामइयं ।  
 सो चेव पज्जवणयद्वियस्स जीवस्स एस गुणो ॥ ९२ ॥
- 10 | उप्पज्जंति वयंति य परिणमंति य गुणा न दव्वाइं ।  
 दव्वपभवा य गुणा ण गुणप्पभवाइं दव्वाइं ॥ ९३ ॥  
 जं जं जे जे भावे परिणमइ पओगवीससा दव्वं ।  
 तं तह जाणाइ जिणो अपज्जवे जाणणा नत्थि ॥ ९४ ॥  
 जं जं जे जे भावे परिणमइ पओगवीससा दव्वं ।  
 तं तह जाणाइ जिणो अपज्जवे जाणणा नत्थि ॥ ९५ ॥
- 15 सामाइयं च तिविहं सम्मत्त सुयं तहा चरित्तं च ।  
 दुविह चेव चरित्तं अगारमणगारियं चेव ॥ ९६ ॥  
 जस्स सामाणिओ अप्पा, संजमे नियमे तवे ।  
 तस्स सामाइय होइ, इइ, केवल्लिभासियं ॥ ९७ ॥  
 जो समो सब्बभूएसु तसेसु थावरेसु य ।
- 20 तस्स सामाइयं होइ इइ केवल्लिभासियं ॥ ९८ ॥  
 सावज्जजोग्परिवज्जणट्टा सामाइयं केवल्लियं पसत्थं ।  
 गिहत्थपम्मा परमंति णच्चा कुज्जा बुहो आयहियं परत्थं ॥ ९९ ॥

सव्वति भाणिऊणं विरई खलु जस्स सव्विधा णत्थि ।  
 सो सव्वाविरइवाई च्चुकइ देसं च सव्वं च ॥ ८०० ॥  
 ( करेमि भंते ! सामाइअ सावज्जं जोगं पच्चक्खामि दुविहं  
 त्तिविहेणं जाव निअमं पज्जुवासामि )

5 सामाइयंमि उ कए समणो इव सावओ हवइ जम्हा ।  
 एएणं कारणेणं बहुसो सामाइयं कुज्जा ॥ ८०१ ॥  
 जीवो पमायवट्टलो बहुसोऽवि अ बहुविहेसु अत्थेसुं ।  
 एएण कारणेणं बहुसो सामाइयं कुज्जा ॥ ८०२ ॥  
 जो णवि बट्टइ रागे णवि दोसे दोण्ह मज्झयारंमि ।

10 सो होइ उ मज्झत्थो सेसा सव्वे अमज्झत्था ॥ ८०३ ॥

711  
 34-6  
 खेत्तदिसाकालगइ भविअसण्णिऊसासदिट्ठिमाहारे ।  
 पज्जत्तसुत्तजम्मट्ठितिवेअसण्णाकसायाऊ ॥ ८०४ ॥  
 णाणे जोगुवओगे सरोरसंठाणसंघयणमाणे ।  
 लेसा परिणामे वेयणा समुग्घाय कम्मे य ॥ ८०५ ॥

15 णिव्वेहणमुच्चट्टे आसवकरणे तहा अलंकारे ।  
 सयणासणठाणत्थे चंकम्मंते य कि कहियं ॥ ८०६ ॥  
 सम्मसुआणं लंभो उट्ठं च अहे अ तिरिअलोए अ ।  
 विरई मणुस्सलोए विरयाविरई य तिरिएसुं ॥ ८०७ ॥  
 पुव्वपडिअसगा पुण तीसुवि लोएसु तिअमओ तिण्हं ।

20 चरणस्स दोसु निअमा अयणिज्जा उट्टुलोगंमि ॥ ८०८ ॥  
 नामं ठवणा दविए खेत्तदिसा ताक्खेत्त पन्नवए ।  
 सत्तमिया भावदिसा सा होअट्टारसविहा उ ॥ ८०९ ॥

- पुव्वाईआसु महादिसासु पडिवज्जमाणओ होइ ।  
 पुव्वपडिवन्नओ पुण अन्नयरीए दिसाए उ ॥ ८१० ॥  
 संमत्तस्स सुयस्स य पडिवत्ती छव्विहंमि क्वालंमि ।  
 विरइं विरयाविरइं पडिवज्जइ दोसु तिमु वावि ॥ ११ ॥  
 5 चउसुवि गतीसु णियमा सम्मत्तसुयस्स होइ पडिवत्ती ।  
 मणूएसु होइ विरती विरयाविरई य तिरिएसु ॥ १२ ॥  
 भवसिद्धिओ उ जीवो पडिवज्जइ सो चउण्हमण्णयरं ।  
 पडिसेहो पुण असण्णिमीसए सण्णि पडिवज्जे ॥ १३ ॥  
 ऊसासग णीसासग मीसग पडिसेह दुविह पडिवण्णो ।  
 10 दिट्ठीइ दो णया खलु ववहारो निच्छओ चेव ॥ १४ ॥  
 आहारओ उ जीवो पडिवज्जइ सो चउण्हमण्णयरं ।  
 एमेव य पज्जत्तो सम्मत्तसुए सिया इयरो ॥ १५ ॥  
 णिदाए भावओऽवि य जागरमाणो चउण्हमण्णयरं ।  
 अंडयुपोयजराउय तिग तिग चउरो भवे कमसो ॥ १६ ॥  
 15 उक्कोसयट्ठितीए पडिवज्जंते य णत्थि पडिवण्णो ।  
 अजहण्णमणुक्कोसे पडिवज्जंते य पडिवण्णे ॥ १७ ॥  
 चउरोऽवि तिविहवेवे चउसुवि सण्णासु होइ पडिवत्ती ।  
 हेट्ठा जहा कसाएसु वण्णियं तह य इहयंपि ॥ १८ ॥  
 संखिज्जाऊ चउरो भयणा सम्मसुयऽसंखवासीणं ।  
 20 ओहेण विभागेण य नाणी पडिवज्जइ चउरो ॥ १९ ॥  
 चउरोऽवि तिविहजोगे उवओगदुगंमि चउर पडिवज्जे ।  
 ओरालिए चउक्कं सम्मसुय विउव्विए भयणा ॥ ८२० ॥

- सर्व्वेसुवि संठाणेसु लहइ एमेव सर्व्वसंघयणे ।  
उक्कोसजहणं वज्जिऊण माणं लहे मणुओ ॥ २१ ॥  
सम्मत्तसुयं सर्व्वासु लहइ सुद्धासु तीसु य चरित्तं । ✓  
पुव्वपडिवण्णगो पुण अण्णयरीए उ लेसाए ॥ २२ ॥
- 5 वड्डंते परिणामे पडिवज्जइ सो चउण्हमण्णयरं ।  
एवमेवऽवद्वियंमिदि हायंति न किंचि पडिवज्जे ॥ २३ ॥  
दुविहाए वेयणाए पडिवज्जइ सो चउण्हमण्णयरं ।  
असमोहओऽवि एमेव पुव्वपडिवण्णए भयणा ॥ २४ ॥  
दद्वेण या भावेण य निद्विड्डंतो चउण्हमण्णयरं ।
- 10 नरएसु अणुव्वट्टे दुगं चउक्कं सिद्धया उ उव्वट्टे ॥ २५ ॥  
तिरिएसु अणुव्वट्टे तिग चउक्कं सिया उ उव्वट्टे ।  
मणुएसु अणुव्वट्टे चउरो ति दुगं तु उव्वट्टे ॥ २६ ॥  
देवेसु अणुव्वट्टे दुगं चउक्कं सिया उ उव्वट्टे ।  
उव्वट्टमाणओ पुण सर्व्वोऽवि न किंचि पडिवज्जे ॥ २७ ॥
- 15 णीसवमाणो जीवो पडिवज्जइ सो चउण्हमण्णयरं ।  
पुव्वपडिवण्णओ पुण सिये आसवओ व णीसवओ ॥ २८ ॥  
उम्मुक्कमणुम्मुक्केउम्मुच्चंते य केसलंकारे ।  
पडिवज्जेज्जन्तयर सयणाईसुपि एमेव ॥ २९ ॥  
सव्वगय सम्मत्तं सुए चरित्ते ण पज्जवा सर्व्वे ।
- 20 देसविरइ पडुक्का दोण्हवि पडित्तेहणं कुज्जा ॥ ३० ॥  
माणुस्स खेत जाई कुलखवारोगमाउयं वुद्धि । एभए  
सवणोग्गह सद्धा संजमो लोगंमि दुलहाइं ॥ ३१ ॥

- इदियलद्धी निव्वत्तणा य पज्जति निरुवहयखेमं ।  
 धायारोगं सद्धा गाहगउवओग अट्ठो य ॥१॥ (अन्यदीया)  
 चोल्लग पासग घणो जूए रयणे य सुमिण चक्के य ।  
 चम्मजुगे परमाणू दस दिट्ठंता मणुयलंभे ॥ ३२ ॥  
 पुव्वंते होज्ज जुग अवरंते तस्स होज्ज समिला उ ।  
 जुगच्छिड्ढंमि पवेसो इय संसइओ मणुयलंभो ॥ ३३ ॥  
 जह समिला पब्भट्ठा सागरसलिले अणोरपारंमि ।  
 पविसेज्ज जुगच्छिड्ढं कहवि भमती भमंतंमि ॥ ३४ ॥  
 सा चंडवायवीचीपणुल्लिया अवि लभेज्ज युगच्छिड्ढं ।  
 10 ण य माणुसाउ भट्ठो जीवो पडिमाणुसं लहइ ॥ ३५ ॥  
 इय दुल्लहलंभं माणुसत्तणं पाविऊण जो जीवो ।  
 ण कुणइ पारत्तहियं सो सोयइ संकमणकाले ॥ ३६ ॥  
 जइ वारिमज्झट्ठोव्व गयवरो मच्छउव्व गलगहिओ ।  
 वगुरपडिउव्व मओ संवट्ठइओ जह व पक्खी ॥ ३७ ॥  
 15 सो सोयइ मच्चुजरा-समोच्छओ तुरियणिदपक्खित्तो ।  
 तायारमविदतो कम्मभरणोल्लिओ जीवो ॥ ३८ ॥  
 काऊणमणेगाइं जम्मभरण-परियट्ठणसयाइं ।  
 दुक्खेण माणुसत्तं जइ लहइ जहिच्छया जीवो ॥ ३९ ॥  
 तं तह दुल्लहलंभं विज्जुलयाच्चंचलं माणुसत्तं ।  
 20 लद्धूण जो पमायइ सो कापुरिसो न सप्पुरिसो ॥ ४० ॥  
 अालस्स मोहइवण्णा थंभा कोहा पमाय किवणत्ता ।  
 भयसोगा अण्णाणा वक्खेव कुतूहला रमणा ॥ ४१ ॥

एतेहि कारणेहि लद्धूण सुदुल्लहंपि माणुस्सं ।

ण लहइ सुति हियकारि संसारत्तारणि जीवो ॥ ४२ ॥

जाणाऽऽवरणपहरणे जुद्धे कुसलत्तणं च णीती य ।

दक्खत्तं ववसाओ सरोरमारोगया च्चैव ॥ ४३ ॥

दिट्ठे सुएऽणुभूए कम्माण खए कए उवसमे अ ।

मणवयणकायजोगे अ पसत्थे लवभए बोही ॥ ४४ ॥

अणुकंपऽकामणिज्जर बालतवे दाणविणयविट्ठभंगे ।

संयोगविप्पओगे वसणूसवइड्ढि सक्कारे ॥ ४५ ॥

वेज्जे मेंठे तह इंदणाग कयउण्ण पुप्फसालसुए ।

10 सिवहुमहुरवणिभाउय आहीर-दसणिणलापुत्ते ॥ ४६ ॥

सो वाणरजूहवती कंतारे सुविहियाणुकपाए ।

भासुरवरबोदिधरो देवो वेमाणिओ जाओ ॥ ४७ ॥

अवभुट्ठाणं विणए परक्कमे साहुसेवणाए य ।

सम्मदंसणलंभो विरयाविरईइ विरईए ॥ ४८ ॥

15 सम्मत्तस्स सुयस्स य छावट्ठी सागरोवमाइं ठिई ।

सेसाण पुव्वकोडी देसुणा होइ उक्कोसा ॥ ४९ ॥

सम्मत्तदेसविरया पलियस्स असंखभागमेत्ता उ ।

सेढीअसंखभागो सुए सहस्सग्गसो विरई ॥ ५० ॥

सम्मत्तदेसविरया पडिवन्ना संपई असंखेज्जा ।

20 सखेज्जा य चरित्ते तीसुवि पडिया अणंतगुणा ॥ ५१ ॥

सुयपडिवण्णा संपइ पयरस्स असंखभागमेत्ता उ ।

सेसा संसारत्था सुयपरिवडिया ह्ठ ते सब्बे ॥ ५२ ॥



कालमणंतं च सुए अद्धापरियदृओ उ देसूणो ।

श्रासायणबंधुलांग उक्कोसं अंतरं होइ ॥ ५३ ॥

सम्मसुयअगोरीणं आवलियअसखभागमेत्ता उ ।

अट्टममया चरित्ते सव्वेसु जहन्न दो समया ॥ ५४ ॥

5 सुयसम्म सत्तयं खलु विरयोविरईय बारसगं ।

विरईए पन्नरसगं विरहियकालो अहोरत्ता ॥ ५५ ॥

सम्मत्तदेसविरई पलियस्स असखभागमेत्ताओ ।

अट्टभवा उ चरित्ते अणतकाल च सुयसमए ॥ ५६ ॥

तिण्ह सहस्सपुहुत्तं सयप्पुहुत्तं च होइ विरईए ।

10 एगभवे आगरिसा एवतिया होंति नायव्वा ॥ ५७ ॥

तिण्ह सहस्समसंखा सहसपुहुत्तं च होइ विरइए ।

णाणभवे आगरिसा एवइया होंति णायव्वा ॥ ५८ ॥

सम्मत्तचरणसहिया सव्वं लोणं फुसे णिरवसेसं ।

सत्त य चोद्दसभागे पच्च य सुयदेसविरइए ॥ ५९ ॥

15 सव्वजीवेहिं सुयं सम्मचरित्ताइ सव्वसिद्धेहिं ।

भागेहिं असखेज्जेहिं फासिया देसविरईओ ॥ ६० ॥

सम्मद्विट्ठि<sup>१</sup> अमोहो<sup>२</sup> सोही<sup>३</sup> सव्भाव<sup>४</sup> दंसणं<sup>५</sup> बोही<sup>६</sup> ॥ ६१ ॥

अविज्जओ<sup>७</sup> सुद्विट्ठित्ति<sup>८</sup> एवमाई निरुत्ताइ ॥ ६१ ॥

अवखर सन्नी संमं सादियं खलु सपज्जवसियं च ।

20 गमियं अंगपविट्ठं सत्तवि एए सपड्विक्खा ॥ ६२ ॥

विरयाविरई<sup>१</sup> संवुडमसंवुडे<sup>२</sup> बालपंडि<sup>३</sup> चैव ।

देसेवकदेसविरई<sup>४</sup> अणुधम्मो<sup>५</sup> अगारधम्मो<sup>६</sup> य ॥ ६३ ॥

१-सामायिकाध्ययनम् :: २-उपोद्घातनिर्युक्तिः ] [ ८५

सामाहयं<sup>१</sup> समहयं<sup>२</sup> सम्भावाओ<sup>३</sup> समास<sup>४</sup> संखेवो<sup>५</sup> ।

अणवज्जं<sup>६</sup> च परिण्णा<sup>७</sup> पच्चक्खाणे<sup>८</sup> य ते अट्ट ॥ ६४ ॥

दमदते<sup>१</sup> मेयज्जे<sup>२</sup> कालयपुच्छा<sup>३</sup> चिलाय<sup>४</sup> अत्तेय<sup>५</sup> ।

घम्मरुइ<sup>६</sup> इला<sup>७</sup> तेयलि<sup>८</sup> सामाइए अट्टुदाहरणा ॥ ६५ ॥

5 वंदिज्जमाणा न समुक्कसंति हीलिज्जसाणा न समुज्जलति ।

दंतेण चित्तेण चरंति धीरा मुणी समुग्धाइयरागदोसा ॥ ६६ ॥

तो समणो जइ सुमणो भावेण य जइ ण होइ पावमणो ।

सयणे य जणे य समो समो य माणावमाणेसुं ॥ ६७ ॥

णत्थि य से कोइ वेसो पिअो व सव्वेसु चेव जीवेसु ।

10 एएण होइ समणो एसो अण्णो वि पज्जाओ ॥ ६८ ॥

जो कोचगावराहे पाणिदया कोचगं तु णाइक्खे ।

जीवियमणपेहंतं मेयज्जरिंसि णमंसामि ॥ ६९ ॥

निष्फेडियाणि दोण्णिवि सीसावेटेण जस्त अच्छीणि ।

न य संजमाउ चलिओ मेयज्जो मंदरगिरिव्व ॥ ८७० ॥

15 दत्तेण पुच्छिओ जो जण्णफलं कालओ तुरुमिणीए ।

समयाए आहिणं संमं वृइयं भदंतेणं ॥ ७१ ॥

जो तिहि पएहि सम्मं समभिगओ संजमं समारुढो ।

उवसमविवेयसंवर चिलायपुत्तां णमंसामि ॥ ७२ ॥

अहिसरिया पाएहि सोणियगंधेण जस कीडीओ ।

20 खार्यंति उत्तमंगं तं दुक्करकारयं वंदे ॥ ७३ ॥

धीरो चिलायपुत्तो भूयइंगलियाहि चालिणिव्व कओ ।

सो तहवि खज्जमाणो पडिवण्णो उत्तमं अट्टं ॥ ७४ ॥

८६ ] [ नियुक्तिसग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

- अड्डाइज्जेहिं राईदिएहिं पत्तां चिलाइपुत्तों ।  
देविदामरभवणं अछरगणसकुलं रम्मं ॥ ७५ ॥  
सयसाइस्सा गंथा सहस्स पंच य दिवड्डुमेगं च ।  
ठविद्या एगसिलोए संखेवो एस णायव्यो ॥ ७६ ॥  
5 सोऊण अणार्त्तु अणभीओ वज्जिऊण अणगं तु ।  
अणवज्जयं उवगओ धम्मरुई णाम अणगारो ॥ ७७ ॥  
परिजाणिऊण जीवे अजीवे जाणणापरिणाए ।  
सावज्जजोगकरणं परिजाणइ सो इलापुत्तो ॥ ७८ ॥  
पच्चक्खे दट्ठूणं जीवाजीवे च पुण्णपावं च ।  
10 पच्चक्खाया जोगा सावज्जा तेतलिसुएणं ॥ ८७ ॥

॥ इति उपोद्घातनियुक्तिः ॥ २ ॥



## ॥ ३ ॥ अथ नमस्कार निर्युक्तिः ॥

- अप्पगंथमहत्थं बत्तीसदोसविरहियं जं च ।  
 लक्खणजुत्तां सुत्तां अट्टहि य गुणेहि उववेयं ॥ ८६० ॥  
 अलियमुवघायजणयं निरत्थयमवत्थयं छलं दुहिलं ।  
 5 निस्सारमघियमूण पुणरुत्तां वाह्यमजुत्तां ॥ ८१ ॥  
 कमभिण्णवयणभिण्णं विभत्तिभिन्नं च लिंगभिन्नं च ।  
 अणभिहियमपयमेव य समावहीणं ववहियं च ॥ ८२ ॥  
 कालजतिच्छविदोसा समयविरुद्धं च वयणमित्तां च ।  
 अत्थावत्तीदोसो य होइ असमासदोसो य ॥ ८३ ॥  
 10 उवमारूवगदोसाऽनिहेसपदत्थसंघिदोसो य ।  
 एए उ सुत्तदोसा बत्तीस होंति णायव्वा ॥ ८४ ॥  
 निदोसं सारवन्त च हेउजुत्तमलंकियं ।  
 उवणीयं सोवघारं च मियं महुरमेव य ॥ ८५ ॥  
 अप्पक्खरमसंविद्धं सारथं विस्सओयुहं ।  
 15 अत्थोभमणवज्जं च सुत्तां सव्वण्णुभासियं ॥ ८६ ॥  
 जि ५०२ उप्पत्ती<sup>१</sup> निकखेवो<sup>२</sup> पयं<sup>३</sup> पयत्थो परुवणा<sup>४</sup> वत्थु<sup>५</sup> ।  
 अक्खेव<sup>६</sup> पसिद्धि<sup>७</sup> कमो<sup>८</sup> 'पओयणफलं' नमोक्कारो ॥ ८७ ॥  
 उप्पन्नाऽणुप्पन्नो इत्थ नयाऽऽइनि (या ने) गमस्सऽणुप्पन्नो ।  
 सेसाणं उप्पन्नो जइ कत्तो?, तिबिहसामित्ता ॥ ८८ ॥  
 20 समुट्ठाण-वायणालद्धिओ य पढमे नयत्तिए तिबिहं ।  
 उज्जुसुय पढमवज्जं सेसनया लद्धिमिच्छन्ति ॥ ८९ ॥

८८ ] [ नियुक्तिसग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

निन्हाइ दव्व भावोवउत्तु जं कुज्ज संसदिट्ठी उ ।

नेवाइयं पयं दव्वभाव-संकोयणपयत्थो ॥ ८९० ॥

✓ दुविहा परुवणा छप्पया य नवहा य छप्पयाइणमो ।

✓ किं कस्स केण व कर्हि किच्चिर कइविहो व भवे ॥ ९१ ॥

5 किं ? जीवो तप्परिणमो पुव्वपडिवज्जमो उ जीवाणं-

जीवस्स व जीवाण व पडुच्च पडिवज्जमाणं तु-॥ ९२ ॥

नाणावरणिजस्स य दसणमोहस्स तह खओवसमे ।

जीवमजीवे अट्टसु भगेसु उ होइ सब्बत्थ ॥ ९३ ॥

उवओग पडुच्चंतोमुहुत्त लद्धोइ होइ उ जहओ ।

3 10 उक्कोसिठिइ छावट्ठि सागराऽरिहाइ पंचविहो ॥ ९४ ॥

✓ सतपयपरुवणया<sup>१</sup> दव्वपमाणं<sup>२</sup> च खित<sup>३</sup> फुसणा<sup>४</sup> य-

कालो<sup>५</sup> अ अंतरं<sup>६</sup> भागं<sup>७</sup> भावे<sup>८</sup> अप्पाबहूं<sup>९</sup> चेव ॥ ९५ ॥

सतपयं पडिवन्ते पडिवज्जते य मगणं गइसु ।

✓ इंदियं<sup>१</sup> काए<sup>२</sup> वेए<sup>३</sup> जोए<sup>४</sup> अ<sup>५</sup> कसायलेसासु<sup>६</sup> ॥ ९६ ॥

✓ 15 सम्मत्तं<sup>७</sup> नाणं<sup>८</sup> दंसणं<sup>९</sup> सजयं<sup>१०</sup> उवओगमो<sup>११</sup> अ प्राहारे<sup>१२</sup>

भासगं<sup>१३</sup> परित्तं<sup>१४</sup> पज्जत्तं<sup>१५</sup> सुहुमे<sup>१६</sup> सन्नी<sup>१७</sup> अ भव<sup>१८</sup>

चरमे<sup>१९</sup> ॥ ९७ ॥

पलिआसखिज्जइमे पडिवन्नो हुज्ज खित्तलोगस्स ।

सत्तसु चउदसभागेसु हुज्ज फुसणावि एमेव ॥ ९८ ॥

20 एगं पडुच्च हिट्ठा तहेव नाणाजिआण सब्बद्धा ।

अंतर पडुच्च एग जहन्नमतोमुहुत्तं तु ॥ ९९ ॥

उक्कोसेणं चयं अद्धापरिअट्ठो उ देसूणो ।

- णाणाजीवे णत्थि उ भावे य भवे खओवसमे ॥ ९०० ॥  
 जीवाणऽणंतभागे पडिवण्णे सेसगा अणंतगुणा ।  
 वत्थुं तऽरिहंताइ पञ्च भवे तेसिमो हेऊ ॥ ९०१ ॥  
 अरारोवणा य मयणा पुच्छा तह दायणां य निज्जवणां ।  
 5 'नमुक्कारऽनमुक्कारे' नोआइजुए<sup>४</sup> व नवहा वा ॥ ९०२ ॥  
 मग्गे<sup>१</sup> अविप्पणासो<sup>२</sup> आयारे<sup>३</sup> विणययां<sup>४</sup> सहायत्तं<sup>५</sup> ।  
 पचविहनमुक्कारं करेमि एएहिं हेऊहिं ॥ ९०३ ॥  
 अडवीइ देसिअत्तं<sup>१</sup> तहेव निज्जामया<sup>२</sup> समुद्धंमि ।  
 छक्कायरेक्खणट्टा महगोवा<sup>३</sup> तेण वृच्चति ॥ ९०४ ॥  
 10 अडवि सपच्चवायं वोलित्ता देसिओवएसेणं ।  
 पावंति जहिट्टपुरं भवाडविपी, तहा जीवा ॥ ९०५ ॥  
 पावंति तिक्कुइपुरं जिणोवइट्टेण चैव मग्गेणं ।  
 अडवीइ देसिअत्तं<sup>१</sup> एवं नेयं जिणिदाण ॥ ९०६ ॥  
 जह तमिह सत्थवाहं नमइ जणो तं पुरं तु गंतुमणो ।  
 15 परमुवगारित्तणओ निच्चिग्घत्थं च भत्तीए ॥ ९०७ ॥  
 अरिहो उं नमुक्कारस्स भावओ खीणरागमयमोहो ।  
 मुक्खत्थणपि जिणो तहेव जम्हा अओ अरिहा ॥ ९०८ ॥  
 ससाराअडवीए, मिच्छत्तऽन्नाणमोहिअपहाए ।  
 जेहिं कयं देसिअत्त ते, अरिहते पणिवयामि ॥ ९०९ ॥  
 20 सम्मदंसणदिट्ठो नाणेण य सुट्ठु तेहिं उवल्लद्धो ।  
 चरणकरणेण (हिं) पहओ निव्वाणमहो जिणिदेहिं ॥ ९१० ॥  
 सिद्धिअसहिमुवगया निव्वाणसुहं च ते अणुप्पत्ता ।

६० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

सासयमञ्जाबाहं पत्ता अयरामरं ठाणं ॥ ११ ॥

पावति जहा पार संमं निज्जामया समुद्दस्स ।

भवजलहिस्स जिणिंदा तहेव जम्हा अओ अरिहा ॥ १२ ॥

मिच्छत्तकालियावाय-विरहिण्णं सम्मत्तगज्जभपवाए ।

5 एगसमएण पत्ता सिद्धिखसहिपट्टणं पोया ॥ १३ ॥

निज्जामगरयणाणं अमूढनाणमइकण्णधारारणं ।

वंदामि विणयपणओ तिविहेण तित्ठविरयाणं ॥ १४ ॥

पालंति जहा गावो गोवा अहि-सावयाइ-दुग्गेहि ।

पउरतणपाणिआणि अ वणाणि पावति तह चेष ॥ १५ ॥

10 जीवनिकाया गावो जं ते पालंति ते महागोवा ।

मरणाइभयाउ(भयेहि) जिणा निठवाणवणं च पावति ॥ १६ ॥

तो उवगारित्तणओ नमोऽरिहा भविअजीवलोगस्स ।

सव्वस्सेह जिणिंदा लोगुत्तमभावओ तह य ॥ १७ ॥

रागदोसकसाए इदिआणि अ पंचवि ।

15 परीसहे उवस्सग्गे नामयंता नमोऽरिहा ॥ १८ ॥

इदिअविसयकसाए परीसहे वेयणा उवसग्गे ।

एए अरिणो हता अरिहंता तेण वुच्चंति ॥ १९ ॥

अट्टविहंपि य कम्मं अरिभूओ होइ सव्वजीवाणं ।

तं कम्ममरि हंता अरिहंता तेण वुच्चंति ॥ २० ॥

20 अरिहंति वंदणनंसणाइं अरिहति पूअसवकारं ।

सिद्धिगमणं च अरिहा अरहंता तेण वुच्चंति ॥ २१ ॥

वेवासुरमणएसुं अरिहा पूआ सुरुत्तमा जम्हा ।

११

१-सामायिकाध्ययनम् :: ३-अथ नमस्कारनिर्युक्तिः ] [ ९१

- अरिणो हंता रयं हंता अरिहंता तेण वुच्चंति ॥ २२ ॥  
अरहंतनमुक्कारो जीवं मोएइ भवसहस्साओ ।  
भावेण कीरमाणो होइ पुण बोहिलाभाए ॥ २३ ॥ ✓  
अरिहंतनमुक्कारो घघ्नाण भवक्खयं कुणंताणं ।  
5 हिअयं अणुम्मुअंतो विसुत्तियावारओ होइ ॥ २४ ॥  
अरहंतनमुक्कारो एवं खलु वणिणओ महत्थुत्ति ।  
जो मरणंमि उवग्गे अभिक्खणं कीरए बहुसो ॥ २५ ॥  
अरिहंतनमुक्कारो सव्वपावप्पणासणो । ✓  
मंगलाणं च सव्वेसि, पढमं हवइ मंगलं ॥ २६ ॥  
10 कम्म<sup>१</sup> सिप्पे<sup>२</sup> अ विज्जाय<sup>३</sup>, मते<sup>४</sup> जोगे<sup>५</sup> अ आगमे<sup>६</sup> ।  
अत्थ<sup>७</sup> जत्ता<sup>८</sup> अमिप्पाए<sup>९</sup> तवे<sup>१०</sup> कम्मक्खए<sup>११</sup> इय ॥ २७ ॥  
कम्मं जमणायरिओवएसयं सिप्पमन्नहाऽभिहिअं ।  
किसिवाणिज्जाईयं घडलोहाराइभेअं च ॥ २८ ॥  
जो सव्वकम्मकुसलो जो वा जत्थ सुपरिनिट्ठिओ होई ।  
15 सज्झगिरिसिद्धओविव स कम्मसिद्धत्ति विग्नेओ ॥ २९ ॥  
जो सव्वसिप्पकुसलो जो वा जत्थ सुपरिनिट्ठिओ होइ ।  
कोकासवड्ढईविव साइसओ सिप्पसिद्धो सो ॥ ३० ॥  
इत्थो विज्जाऽभिहिया पुरिसो मंतुत्ति तव्विसेसोयं ।  
विज्जा ससाहणा वा साहणरहिओ अ मंतुत्ति ॥ ३१ ॥  
20 विज्जाण चक्कवट्ठी विज्जासिद्धो स जस्स वेगावि ।  
सिज्झिज्ज महाविज्जा विज्जासिद्धज्जखउडुव्व ॥ ३२ ॥  
साहीणसव्वमंतो बहुमतो वा पहाणमंतो वा ।



६२ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

नेओ स मंतसिद्धो खंभागरिमुव्व साइसओ ॥ ३३ ॥

सव्वेवि दव्वजोगा परमच्छेरयफलाऽहवेगोऽवि ।

जस्सेह ह्वज्ज सिद्धो स जोगसिद्धो जहा समिओ ॥ ३४ ॥

आगमसिद्धो सव्वंगपारओ गोम्रमुव्व गुणरासी ।

5 पउरत्थो अत्थपरो व मम्मणो अत्थसिद्धत्ति ॥ ३५ ॥

जो निच्चसिद्धजत्तो लद्धवरो जो व तुंडियाइव्व ।

सो किर जत्तासिद्धोऽभिप्पाओ बुद्धिपज्जाओ ॥ ३६ ॥

विउला विमला सुहमा जस्स मई जो चउव्विहाए वा ।

बुद्धीए सपओ स बुद्धिसिद्धो इमा सा य ॥ ३७ ॥

उत्पत्तिआ<sup>१</sup> वेणइआ<sup>२</sup> कंमिआ<sup>३</sup> पारिणामिआ<sup>४</sup> ।

बुद्धी चउव्विहा वुत्ता पंचमा नोवल्लभए ॥ ३८ ॥

पुव्वमदिट्ठमस्सुअ-मवेइअ तक्खणविसुद्धगहिअत्था ।

अग्वाहयफल-जोगिणि बुद्धी उत्पत्तिआ-नाम ॥ ३९ ॥

भरहसिल<sup>१</sup> पणिअ<sup>२</sup> खखे<sup>३</sup> खुड्डुल<sup>४</sup> पड<sup>५</sup> सरड<sup>६</sup> काग<sup>७</sup>

15 उच्चारे<sup>८</sup> ।

गय<sup>९</sup> घयण<sup>१०</sup> गोल<sup>११</sup> खंभे<sup>१२</sup> खुड्डुग<sup>१३</sup> मग्गित्थि<sup>१४</sup>

पइ<sup>१५</sup> पुत्ते<sup>१६</sup> ॥ ९४० ॥

मरहसिल<sup>१</sup> मिढ<sup>२</sup> कुक्कुड<sup>३</sup> तिल<sup>४</sup> बालुअ<sup>५</sup> हत्थि<sup>६</sup>

अगड<sup>७</sup> वणसंडे<sup>८</sup> ।

20 पायस<sup>९</sup> अइआ<sup>१०</sup> पत्ते<sup>११</sup> खाडहिला<sup>१२</sup> पंचपिअरो<sup>१३</sup> अ ॥ ९४१ ॥

महुसित्थि<sup>१७</sup> मुद्दि<sup>१८</sup> अके<sup>१९</sup> अ नाणए<sup>२०</sup> भिक्खु<sup>२१</sup>

चेडगनिहाणे<sup>२२</sup> ।

सिक्खा<sup>२३</sup> य अत्थसत्थे<sup>२४</sup> इच्छा य महं<sup>२५</sup> सयसहस्से<sup>२६</sup> । ४२ ।

भरनित्थरणसमत्था तिवग्गसुत्तत्थ-गहिअपेयाला ।

उभओ लोणफलवई विणयसमुत्था-हवइ बुद्धी ॥ ४३ ॥ (१)

निमित्ते<sup>१</sup> अत्थसत्थे अ<sup>२</sup> लेहे<sup>३</sup> गणिए अ<sup>४</sup> कूव<sup>५</sup> अस्से अ<sup>६</sup> ।

5 गद्दह<sup>७</sup> लक्खण<sup>८</sup> गंठी<sup>९</sup> अगए<sup>१०</sup> गणिआ य रहिओ य<sup>११</sup> । ४४ ।

सोआ साडी दीह च तणं अवसच्चयं च कुच्चस्स<sup>१२</sup> ।

निव्वोदए अ<sup>१३</sup>गोणे घोडगपडणं च ख्खामो<sup>१४</sup> ॥ ४५ ॥

उवओगदिट्टुसारा कम्मपसंग-परिघोलविसाला ।

साहुक्कारफलवई कम्मसमुत्था-हवइ बुद्धी ॥ ४६ ॥ (२)

10 हेरसिए<sup>१</sup> करिसए<sup>२</sup> कोलिअ<sup>३</sup> डोवे अ<sup>४</sup> मुत्ति<sup>५</sup> घय<sup>६</sup> पवए<sup>७</sup> ।

तुत्ताग<sup>८</sup> बड्ढई<sup>९</sup> पूइए अ<sup>१०</sup> घड<sup>११</sup> चित्तकारे अ<sup>१२</sup> ॥ ४७ ॥

अणुमाणहेउदिट्टु त-साहिया चयविवागपरिणामा ।

हिअनिस्सेअसफलवई बुद्धी परिणामिआ नाम ॥ ४८ ॥ (३)

अभए<sup>१</sup> सिट्ठि<sup>२</sup> कुमारे<sup>३</sup> देवी<sup>४</sup> उदिओदए हवइ राया<sup>५</sup> ।

15 साहू अ नदिसेणे<sup>६</sup> धणदत्ते<sup>७</sup> सावग<sup>८</sup> अमच्चै<sup>९</sup> ॥ ४९ ॥

खवगे<sup>१०</sup> अमच्चपुत्ते<sup>११</sup> चाणक्के<sup>१२</sup> जेव थूलभद्दे अ<sup>१३</sup> ।

नासिक्कसुन्दरी नंदे<sup>१४</sup> वड्ढरे<sup>१५</sup> परिणामिआ बुद्धी ॥ ५० ॥

चलणाहय<sup>१६</sup> आमंडे<sup>१७</sup> मणी अ<sup>१८</sup> सप्पे अ<sup>१९</sup> खगि<sup>२०</sup>

थूमि २१ दे२२ ।

20 परिणामिअ-बुद्धीए एवमाई उदाहरणा ॥ ५१ ॥

न किलम्मइ जो तवसा सो तवसिद्धो दढपहारिच्च ।

सो कम्मक्खयसिद्धो जो सव्वक्खीणकम्मंसो ॥ ५२ ॥

दीहकालरयं जं तु कम्मं से सिअमट्टहा ।  
 सिअं धंतंति सिद्धस्स सिद्धत्तमुवजायइ ॥ ५३ ॥  
 नाऊण वेअणिज्जं अइवहुअं आठअं च थोवाणं ।  
 गंतूण समुग्घायं खवंति कम्मं निरवसेसं ॥ ५४ ॥

5 वंड कवाडे मयंतरे अ सं(सा)हरणया सरीरस्थे ।  
 भासाजोगनिरोहे सेलेसी सिज्झणा चेव ॥ ५५ ॥  
 जह उत्ता साडीआ आसुं सुक्कइ बिरल्लिआ संती ।  
 तह कम्मलहुअ समए वच्चंति जिणा समुग्घाय ॥ ५६ ॥

लाउअ एरंडफले अग्गी धूमे उसू घणुविमुक्के ।  
 10 गइ पुव्वपओणेणं एवं सिद्धाणवि गईओ ॥ ५७ ॥  
 कहिं पडिहया सिद्धा, कहिं सिद्धा पइट्टिया ? ।  
 कहिं बोदि चइत्ता णं ? कत्थ गंतूण सिज्झई ? ॥ ५८ ॥  
 अलोए पडिहया सिद्धा, लोअग्गे अ पइट्टिआ ।  
 इहं बोदि चइत्ता णं, तत्थ गंतूण सिज्झई ॥ ५९ ॥

15 ईसीपवभाराए सीआए जोअणमि लोगंतो ।  
 बारसहिं जोअणेहिं सिद्धो सव्वट्टसिद्धाओ ॥ ६० ॥  
 निम्मल-दगरयवण्णा तुसारगोखीर-हारसरिवन्ना ।  
 उत्ताणय-छत्तयसंठिआ य भाणिया जिणवरेहिं ॥ ६१ ॥  
 एगा जोअणकोडी बायालीसं च सयसहस्साई ।  
 20 तीस जेव सहस्सा दो चेव सया अउणवन्ना ॥ ६२ ॥  
 बहुमज्झवेसभागे अट्टेव य जोअणाणि बाहल्लं ।  
 चरमंतेसु अ तणुई अंगुलऽसंखिज्जईभाग ॥ ६३ ॥

- गतूण जोअणं जोअणं तु परिहाइ अंगुलपुहुत्तं ।  
तीसेऽवि अ पेरंता मच्छिअपत्ताउ तणुअयरा ॥ ६४ ॥  
ईसीपव्वमाराए उवरिं खलु जोअणंमि जो कोसो ।  
कोसस्स य छव्वाए सिद्धाणोगाहणा भणिआ ॥ ६५ ॥
- 5 तिन्नि सया तित्तीसा घणुत्तिभागो य कोसख्खमाओ ।  
जं परभोगाहोऽयं तो ते कोसस्स छव्वाए ॥ ६६ ॥  
उत्ताणउव्व पासिल्लउव्व अहवा निससअओ चेव ।  
जो जह करेइ कालं सो तह उववज्जए सिद्धो ॥ ६७ ॥  
इहभवभिन्नागारो कम्मवसाओ भवंतरे होइ ।
- 10 न य तं सिद्धस्स जअओ तम्मिंवि तो सो तयागारो ॥ ६८ ॥  
जं संठाणं तु इहं भवं चयंतस्स चरमसमयंमि ।  
आसी अ एएसघणं तं संठाणं त्तिहं तस्स ॥ ६९ ॥  
दीह वा हस्सं वा जं चरमभवे हविज्ज सठाणं ।  
ततो तिभागहीणा सिद्धाणोगाहणा भणिआ ॥ ९७० ॥
- 15 तिन्नि सया तित्तीसा घणुत्तिभागो य होइ बोद्धव्वो ।  
एसा खलु सिद्धाणं उवकोसोगाहणा भणिआ ॥ ७१ ॥  
चत्तारि अ रयणीअओ रयणितिभागूणिआ य बोद्धव्वा ।  
एसा खलु सिद्धाणं मज्झिमअओगाहणा भणिआ ॥ ७२ ॥  
एगा य होइ रयणी अट्टेव य अंगुलाइं साहीआ ।
- 20 एसा खलु सिद्धाणं जहअओगाहणा भणिआ ॥ ७३ ॥  
अओगाहणाइ सिद्धा भवत्तिभागेण ह्वंति परिहीणा ।  
संठाणमणित्थंतं जरामरणविप्पमुक्काणं ॥ ७४ ॥

९६ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

- जत्थ य एगो सिद्धो तत्थ अणंतो भवक्खयविमुक्का ।  
अनुन्नसमोगाढा पुट्टा सव्वे अ लोगते ॥ ७५ ॥  
फुसइ अणंते सिद्धे सव्वपएसेहि निअमसो सिद्धो ।  
तेऽवि असंखिज्जगुणा देसपएसेहिं जे पुट्टा ॥ ७६ ॥
- 5 असरीरा जीवघणा उवउत्ता दंसणे अ नाणे अ ।  
सागारमणागारं लक्खणमेश्र तु सिद्धाणं ॥ ७७ ॥  
केवलनाणुवउत्ता जाणंती सव्वभावगुणभावे ।  
पासति सव्वओ खलु केवलदिट्ठीहिणंताहिं ॥ ७८ ॥  
नाणंमि दंसणंमि अ इत्तो एगयरयमि उवउत्ता ।
- 10 ~~सव्वस्स केवलस्सा जुगवं दो तत्थि उवओणा ॥ ७९ ॥~~  
नवि अत्थि माणुसाणं तं सुक्खं नेव सव्वदेवाणं ।  
जं सिद्धाण सुक्खं अवावाहं उवगयाणं ॥ ९० ॥  
सुरुगणसुहं ससत्तं सव्वद्धापिडिअं अणंतगुणं ।  
न य पावइ मुत्तिमुहंसणंताहिवि वग्गवग्गीहिं ॥ ८१ ॥
- 15 सिद्धस्स सुहो रासी सव्वद्धापिडिओ जइ हचिज्ज ।  
सोऽणंतवग्गमइओ सव्वागासे न माइज्जा ॥ ८२ ॥  
जह नाम कोइ मिच्छो नेगरगुणे बहुविहे विआणंतो ।  
न चएइ परिकहेउं उवमाइ तहिं असतीए ॥ ८३ ॥  
इअ सिद्धाणं सुक्ख अणोवमं नेत्थि तस्स ओवेम्म ।
- 20 किचि विसेसेणित्तो सारिक्खमिणं सुणह वुच्छं ॥ ८४ ॥  
जह सव्वकामगुणिअं पुरिसो भोत्तूण भोअणं कोई ।  
तण्हाछुहाविमुक्को अचिछज्ज जहा अमिअतित्तो ॥ ८५ ॥

१-सामायिकाध्ययनम् :: ३-अथ नमस्कारनिर्युक्तिः ] [ ९७

- इमं सभ्रकालतित्ता अउलं निव्वाणभुवगया सिद्धा ।  
सासयमव्वाबाहं चिट्ठंति सुही सुहं पत्ता ॥ ८६ ॥ अव्वाबाह
- सिद्धत्ति अ बुद्धत्ति अ पारगयत्ति अ परंपरगयत्ति ।  
उम्मुक्ककम्मकवया अजरा अमरा असंगा य ॥ ८७ ॥
- 5 निच्छिन्नसव्वदुक्खा जाइजरा मरणबंधणविमुक्का ।  
अव्वाबाहं सुक्खं अणुह्वंती सासयं सिद्धा ॥ ८८ ॥ २)
- सिद्धाण नमोक्कारो जीवं मोएइ भवसहस्साओ ।  
भावेण कीरमाणो होइ पुण बोहिलाभाए ॥ ८९ ॥
- सिद्धाण नमुक्कारो धन्नाण भवक्खय कुणंताणं ।
- 10 हिअयं अणुम्मुअंतो विसुत्तिघावारओ होइ ॥ ९० ॥
- सिद्धाण नमुक्कारो एव खलु वणिणओ महत्थुत्ति ।  
जो मरणंमि उवग्गे अभिक्खणं कीरए बहुसो ॥ ९१ ॥
- सिद्धाण नमुक्कारो सव्वपावप्पणासणो । ✓
- मंगलाण च सव्वेसि विइअं हवइ (होइ) मंगलं ॥ ९२ ॥
- 15 नामं ठवणा दव्विए भावंमि चउव्विहो उ आयरिओ ।  
दव्वंमि एगभविआई लोइए सिप्पसत्थाई ॥ ९३ ॥
- पंचविहं आयारं आयारमाणा तहा पभासता ।  
आयारं दंसंता आयरिआ तेण वुच्चंते ॥ ९४ ॥ १५
- आयारो नाणाई तस्सायरणा पभासणाओ वा ।
- 20 जे ते भावायरिया भावायारोवउत्ता य ॥ ९५ ॥ ✓
- आयरियणमोक्कारो जीवं मोएइ भवसहस्साओ ।  
भावेण कीरमाणो होइ पुण बोहिलाभाए ॥ ९६ ॥

- आयरियनमुक्कारो घन्नाण भवक्खयं कुणंताणं ।  
 हिअयं अणुम्मुअंतो विसुत्तियावारओ होइ ॥ ६७ ॥  
 आयरियनमुक्कारो एवं खलु वण्णिओ महत्थुत्ति ।  
 जो मरणंमि उवग्गे अभिक्खणं कीरए बहुसो ॥ ९८ ॥  
 5 आयरियनमुक्कारो सव्वपावप्पणासणो ।  
 मंगलाणं च सव्वेसि तइअं हवइ मंगलं ॥ ९९ ॥  
 नामं ठवणादविए भावंमि चउत्विहो उव्वज्जाओ ।  
 दव्वे लोइअ सिप्पाइ निण्हगा वा इमे भावे ॥ १०० ॥  
 बारसंगो जिणक्खाओ, सज्जाओ देसि (कहि)ओ बुहेहि ।  
 10 तं उवइसंति जम्हा उवज्जाया तेण वुच्चंति ॥ ११ ॥  
 उत्ति उवओगकरणे ज्जात्ति अ भाणस्स होइ निहेसे ।  
 एएण ह्हेति उज्जा एसो अन्नोऽवि पज्जाओ ॥ १२ ॥  
 उत्ति उवओगकरणे वत्ति अ पावपरिवज्जणे होइ ।  
 भत्ति अ भाणस्स कए उत्ति अ ओसक्कणा कम्मे ॥ १३ ॥  
 15 उवज्जायनमुक्कारो जीवं मोएइ भवसहस्साओ ।  
 भावेण कीरमाणो होइ पुण बोहिलाभाए ॥ १४ ॥  
 उवज्जायनमुक्कारो घन्नाण भवक्खयं कुणंताणं ।  
 हिअयं अणुम्मुअंतो विसुत्तियावारओ होइ ॥ १५ ॥  
 उवज्जायनमुक्कारो एवं खलु वण्णिओ महत्थुत्ति ।  
 20 जो मरणंमि उवग्गे अभिक्खणं कीरए बहुसो ॥ १६ ॥  
 उवज्जायनमुक्कारो सव्वपावप्पणासणो ।  
 मंगलाणं च सव्वेसि चउत्थं हवइ (होइ) मंगलं ॥ १७ ॥

- नामं १ ठवणासाहू २ दव्वसाहू ३ अ भावसाहू ४ अ ।  
 दव्वमि लोइआई भावमि अ संजओ साहू ॥ ८ ॥ १००
- घडपडरहमाईणि उ साहंता हूँति दव्वसाहूत्ति ।  
 अहवावि दव्वभूआ ते हूँति (नायव्वा) दव्वसाहूत्ति ॥ ९ ॥ १०१
- 5 निव्वानसाहए जोए, जम्हा साहंति साहूणो ।  
 समा य सव्वभूएसु तम्हा ते भावसाहूणो ॥ १०१० ॥ १००२  
 कि पिच्छसि साहूणं व नियमं व संजमगुण वा ।  
 तो वदसि साहूण ? एअं मे पुच्छिओ साहू ॥ ११ ॥ १००३  
 विसयसुहनिअत्ताणं विमुद्धचारित्त-निअमजुत्ताणं ।
- 10 तच्चगुणसाहयाणं सदायकिच्चज्जयाण नमो ॥ १२ ॥ १००४  
 असहाइ सहायत्तं करंति मे संजमं करित्तस्स ।  
 एएण कारणेणं नमामिऽहं सव्वसाहूणं ॥ १३ ॥ १००५  
 साहूण नमुक्कारो जीवं मोएइ भवसहस्साओ ।  
 भावेण कीरमाणो होइ पुण बोहिलाभाए ॥ १४ ॥
- 15 साहूण नमुक्कारो घन्नाण भवक्खयं कुणताणं ।  
 हिअयं अणुम्मुअतो विसुत्तिघावारओ होइ ॥ १५ ॥  
 साहूण नमुक्कारो एवं खलु वणिणओ महत्थुत्ति ।  
 जो मरणंमि उवगे अभिक्खणं कीरए बहुसो ॥ १६ ॥  
 साहूण नमुक्कारो सव्वपावप्पणासणो ।
- 20 मंगलाणं च सव्वेसि पढमं हवइ (होइ) मंगल ॥ १७ ॥  
 एसो पंच नमुक्कारो सव्वपावप्पणासणो ।  
 मंगलाणं च सव्वेसि पढमं हवइ मंगलं ॥ १८ ॥



- नवि संखेवो व(न) वित्थारु(रो) संखेवो दुविह सिद्धासाहुणं ।  
 वित्थारुओऽणोगविहो पंचविहो न जुज्जई तम्हा ॥ १६ ॥ १८१
- अरहताई नियमा साहू साहू अ तेसु भइअव्वा ।  
 तम्हा पचविहो खलु हेउनिमित्तं हवइ सिद्धो ॥ १०२० ॥ १००७
- 5 पुव्वाणुपुवि न कमो नेव य पच्छाणुपुवि एस भवे ।  
 सिद्धाईआ पढमो बीयाए साहुणो आई ॥ २१ ॥  
 अरहंतुवएसेणं सिद्धा नज्जंति तेण अरिहाई ।  
 नवि कोई परिसाए पणमित्ता पणमई रण्णो ॥ २२ ॥ १००९
- इत्थ य पओअणमिणं कम्मवत्तओ मंगलागमो चेव ।
- 10 इहलोअपारलोइअ दुविह फलं तत्थ दिट्ठंता ॥ २३ ॥  
 इहलोह १ अत्थकामा २ आरुगं ३ अभिरई ४ अ निप्फत्ती ।  
 सिद्धी अ ६ सग्ग ७ सुकुलपच्चायाई ८ अ परलोए ॥ २४ ॥  
 इह्लोगंमि तिदंडो १ सादिव्वं २ माउर्ल्लगवण ३ मेव ।  
 परलोइ चंडपिगल ४ हुँडिअजखो ५ अ दिट्ठंता ॥ १० २५ ॥ १०१०

॥ इति नमस्कार-नियुक्तिः ३ ॥

॥ ४ ॥ अथ सूत्रस्पर्शि-निर्युक्तिः ॥

॥ ५ ॥ तत्र सामायिक-निर्युक्तिः ॥

नदिअणुभोगदारं विहिवदुवुग्घाइयं च नाऊणं ।

काऊण पंचमंगल आरंभो होइ सुत्तस्स ॥ २६ ॥ १०३

5 कयपंचनमुक्कारो करेइ सामाइयंति सोऽभिहिअी ।

सामाइअंगमेव य जं सो सेसं तओ वुच्छं ॥ २७ ॥

करेमि भंते ! सामाइयं, सच्चं सावज्जं जोगं पच्चवखामि

जावज्जीवाए तिविहं तिविहेणं मणेणं वायाए काएणं न

करेमि न कारवेमि करंतंपि अन्नं न समणुजाणामि,

10 तस्स भंते ! पडिक्कमामि निंदामि गरिहामि अप्पाणं

वोसिरामि ॥ सूत्रं १ ॥

अक्खलिअसंहिआई अक्खणचउक्कए दरिसिअंमि ।

सुत्तफासिअनिज्जुत्तिवित्थरत्थो इमो होइ ॥ २८ ॥ १०४

करणे<sup>१</sup> भए<sup>२</sup> अ अंते<sup>३</sup> सामाइअ<sup>४</sup> सच्चए<sup>५</sup> अवज्जे<sup>६</sup> अ ।

15 जोगे<sup>७</sup> पच्चवखाणे<sup>८</sup> जीवज्जीवाइ<sup>९</sup> तिविहेणं<sup>१०</sup> ॥ २९ ॥ १०५

खित्तस्स नत्थि करणं आगासं जं अकित्तिमो भावो ।

वंजणपरिआवन्नं तहावि पुण उच्छुकरणाई ॥ १०३० ॥ १०६

कालेवि नत्थि करणं तहावि पुण वंजणप्पमाणेणं ।

वववालवाइकरणोहिऽगोहा होइ ववहारो ॥ ३१ ॥ १०७

20 जीवमजीवे भावे अजीवकरण तु तत्थ वन्नाई ।

जीवकरणं तु दुविहं सुअकरणं नो अ सुअकरणं ॥ ३२ ॥

१०२ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्तिः

बद्धमबद्धं तु रुञ्चं बद्धं तु दुबालसंग निह्विहं ।

तद्विरोधमबद्धं निसीहमनिसीह बद्धं तु ॥ ३३ ॥

न्यापरिणयविगए सङ्करणं तद्देव न निसीहं ।

पच्छन्नं तु निसीहं निसीहनाम जहञ्जभयणं ॥ ३४ ॥

5 अग्नेणीअंमि य जहा दीवायण जत्य एग तत्य स्यं ।

जत्य स्यं तत्तेगो हम्मइ वा भुंजए वावि ॥ ३५ ॥

एवं बद्धमबद्धं आएमाणं हवति पंचसया ।

✓ जह एग मरुडुवो अञ्चत्थावरा सिद्धा ॥ ३६ ॥

नोभुअकरणं दुविहं गुणकरणं तह य जुंजणाकरणं ।

10 गुणकरणं पुण दुविहं तवकरणे संजमे अ तथा ॥ ३७ ॥

जुंजणकरणं तिविहं मण १ दय २ काए अ ३ मणसि सच्चाई ।

सट्टारि तेसि मेओ चउ १ चउहा २ सत्तहा ३ चेव ॥ ३८ ॥

भावमुअसङ्करणे अहिगारो इत्य होइ कायव्वो ।

नोभुअकरणे गुणजुंजणे अ जहसंमवं होइ ॥ ३९ ॥

15 कयाच्च<sup>१</sup> केण कयं<sup>२</sup> केसु अ दव्वेसु कीरई<sup>३</sup> वावि ।

काहे व कारओ<sup>४</sup> नयओ<sup>५</sup> करणं कइविहं<sup>६</sup> (च) कहं<sup>७</sup> ? ॥ ४० ॥

कह सामाइअत्तंभो ? तत्तच्चविघाइ-देसवाघाई ।

देसविघाईफहुग-अणत्तवड्डीविमुद्धस्स ॥ ४१ ॥

एवं ककारलंभो सेसाणदि एवमेव कमत्तंभो ।

20 एअं तु भावकरणं करणे अ भए अ जं भएअं ॥ ४२ ॥

सामं १ समं २ च सम्मं ३ इगनवि ४ सामाइअत्त एगट्टा ।

नामं ठवणा दविए भावंमि अ तेसि (तत्त) निक्खेवो ॥ ४३ ॥

१-सामायिकाध्ययनम् :: ४-५ सू. तत्र सा.निर्युक्तिः ] [ १०३

- महुरपरिणाम सामं १ समं तुला २ संम खीरखंडजुई ३ ।  
दोरे हारस्स चिई इगमेभाइं ४ तु दव्वंमि ॥ ४४ ॥  
आओवमाइ परदुक्खमकरण १ रागदोसमज्झत्थं २ ।  
नाणाइतिगं ३ तस्साइ पोअणं ४ भावसामाई ॥ ४५ ॥
- 5 / समयी सम्मत्त पसत्थ संति सुवि (सिव) हिअ सुहं अत्तिदं च ।  
✓ अद्दुगुच्छिअमगरिहिअं अणवज्जमिमेऽवि एगट्ठा ॥ ४६ ॥  
को कारओ ? करतो कि कम्म ? जं तु कीरई तेण ।  
कि कारयकरणाण य अन्नमण्णं च ? अक्खेवो ॥ ४७ ॥  
आया हु कारओ मे सामाइय कम्म करणमाया य ।
- 10 परिणामे सइ आया सामाइयमेव उ पत्तिट्ठी ॥ ४८ ॥  
एगत्ते जह मुट्ठि करेइ अत्थंतरे घडाईणि ।  
दव्वत्थंतरभावे गुणस्स कि केण संबद्धं ॥ ४९ ॥  
नामं १ ठवणा २ दविए ३ आएसे ४ निरवसेसए ५ चेव ।  
तह सब्बत्तसव्वं ६ च भादसव्वं ७ च सत्तमयं ॥ १०५० ॥
- 15 कम्ममवज्जं अ गरिहिअंति कोहाइणो व चत्तारि ।  
सह तेण जो उ जोगो पच्चक्खाणं हवइ तस्स ॥ ५१ ॥  
दव्वे मणवयकाए जोगा दव्वा दुहा उ भावमि ।  
जोगा सम्मत्ताई पसत्थ इयरो उ विवरीओ ॥ ५२ ॥  
दव्वंमि निण्हगाई ३ निव्विसयाई अ होइ खित्तंमि ४ ।
- 20 भिक्खाईणमदाणे अइच्छ ५ भावे पुणो दुविहं ६ ॥ ५३ ॥  
सुअ णोसुअ सुअ दुविह पुव्व १ मपुव्वं २ तु होइ नायव्वं ।  
नोसुअपच्चक्खाणं मूले १ तह उत्तरगुणे अ २ ॥ ५४ ॥

१०४ ] . [ निर्युक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनिर्युक्तिः

जावद्वधारणमि जीवणमवि पाणधारणे भणिअं ।  
आपाणधारणाओ पावनिवित्ती इहं अत्थो ॥ ५५ ॥  
नामं १ ठवणा २ दविए ३ ओहो ४ भव ५ तब्भवे अ ६  
भोगे अ ७ ।

5 संजम ८ जस ९ कित्तीजीहिअं च १० त भण्णई दसहा ॥ ५६ ॥  
भोगमि अक्किमाई ७, संजमजीअं तु संजयजणस्स ८ ।  
जस ९ कित्ती अ भगवओ १० संजमनरजीव  
अहिगारो ॥ ५७ (भा०) ॥

सीआलं भंगसयं तिविहं तिविहेण समिइगुत्तोहि ।

10 सुत्तप्फासिअनिज्जुत्ति-वित्थरत्थो गओ एव ॥ ५८ ॥  
सामाइअं करेमी पच्चवखामी पडिक्कमामित्ति ।  
पच्चप्पन्नमणागय-अईअकालाण गहणं तु ॥ ५९ ॥  
तिविहेणंति न जुत्त पडिपयविहिणा समाहिअं जेण ।  
अत्थविगप्पणयाए गुणभावणयत्ति को दोसो ? ॥ १०६० ॥

15 दब्बमि निण्हगाई कुलालमिच्छंति तत्थुदाहरणं ।  
भावमि तदुवउत्तो मिअ्रावई तत्थुदाहरणं ॥ ६१ ॥  
सचरित्तपच्छयावो निदा तीए चउक्कनिवखेवो ।  
दब्बे चित्तयरसुआ भावेसु बहू उदाहरणा ॥ ६२ ॥  
गरहावि तहाजाईअमेव नवरं परप्पगासणया ।  
20 दब्बमि मरुअनायं भावेसु बहू उदाहरणा ॥ ६३ ॥  
दब्बविउस्सगे खलु पसन्नचंदो हवे उदाहरणं ।  
पडिअ्रा गयसंवेगो भावमिवि होइ सो चेव ॥ ६४ ॥

२-चतुर्विंशतिस्तवाध्ययनम् :: ४-चतुर्विंशतिस्तवनिर्घुक्तिः [१०५

सावज्जजोगविरमो तिविहं तिविहेण वोसिरिअ पावं ।

सामाइअमाईए एसोऽणुगमो परिसमत्तो ॥ ६५ ॥

विज्जाचरणनएसुं सेससमोअारणं तु कायव्वं ।

सामाइअनिज्जुत्ती सुभासिअत्था परिसमत्ता ॥ ६६ ॥

5 नायंमि गिण्हिअव्वे अगिण्हिअव्वंमि चेव अत्थंमि ।

जइअव्वमेव इअ जो उवएसो सो नओ नामं ॥ ६७ ॥

सव्वेसिपि नयाणं बहुविह्वत्तव्वयं निसामित्ता ।

तं सव्वनयविसुद्धं ज चरणगुणट्ठिओ साहू ॥ ६८ ॥

॥ इति सामायिकनिकर्युक्तिः ॥ ५ ॥

10 ॥ इति प्रथमं सामायिकाध्ययनम् ॥ १ ॥

॥२॥ अथ चतुर्विंशतिस्तवाख्यं द्वितीयमध्ययनम् ॥

॥ ६ ॥ अथ चतुर्विंशतिस्तवनिर्घुक्तिः ॥

चउवीसइत्थयस्स उ णिक्खेवो होइ णामणिप्फणो ।

चउवीसइस्स छक्को थयस्स उ चउव्विहो होइ ॥ ६९ ॥

15 लोगस्सुज्जोयंगरे धम्मतित्थयरे जिणे ।

अरिहंतै कित्तइस्सं चउवीसं पि केवली ॥ १ ॥ सूत्रम् ॥

नामं १ ठवेणां २ दविए ३ खित्ते ४ काले ५ भवे अ ६

मावे अ ७ ।

20 पज्जंवल्लोगे अ ८ तहा अट्टविहो लोगणिक्खेवो ॥ १०७० ॥

- आलुक्कइ पलुक्कइ लुक्कइ संलुक्कई अ एगट्टा ।  
 लोगो अट्टुविहो खलु त्तेणोसो वुच्चई लोगो ॥ ७१ ॥  
 दुविहो खलु उज्जोओ नायव्वो दव्वभावसंजुत्तो ।  
 अग्गी दव्वुज्जोओ चंदो सूरु मणी विज्जू ॥ ७२ ॥  
 5 नाणं भावुज्जोओ जह भणियं सव्वभावदंसीहि ।  
 तस्स उव्वभोगकरणे भावुज्जोअं विआणाहि ॥ ७३ ॥  
 लोगस्सुज्जोअगरा । दव्वुज्जोएण न ह्नु जिणा ह्ति ।  
 भावुज्जोअगरा पुण ह्ति जिणव्वरा चउव्वीसं ॥ ७४ ॥  
 दव्वुज्जोउज्जोओ पगासई परिमियंमि खित्तंमि ।  
 10 भावुज्जोउज्जोओ लोगालोणं पगासेइ ॥ ७५ ॥  
 दुह दव्वभावधम्मो दव्वे दव्वस्स दव्वमेवइहवा ।  
 तित्ताइसभावो वा गम्माइत्थी कुल्लो वा ॥ ७६ ॥  
 दुह होइ भावधम्मो सुअचरणे जा सुअंमि सज्जाओ ।  
 चरणंमि समणधम्मो खंतीमाई भवे दसहा ॥ ७७ ॥  
 15 नामं ठवणातित्थं दव्वतित्थं च भावतित्थं च ।  
 एक्केवकंपि अ इत्तोऽणेगविहं होइ णीयव्वं ॥ ७८ ॥  
 दाहोवसमं तण्हाइछेअणं मलपवाहणं चव ।  
 तिहि अत्थेहि निउत्तं तम्हा तं दव्वओ तित्थं ॥ ७९ ॥  
 कोहंमि उ निग्गहिए दाहस्सोवसमणं हवइ तित्थं ।  
 20 लोहंमि उ निग्गहिए तण्हाए छे(वुच्छे)अणं होइ ॥ १०८० ॥  
 अट्टुविहं कम्मरयं बहुएहि भवेहि संचिअं जम्हा ।  
 तवसजमेण घुव्वइ तम्हा तं भावओ तित्थं ॥ ८१ ॥

२-चतुर्विंशतिस्तवाध्ययनम् :: ४-चतुर्विंशतिस्तवनियुक्तिः [ १०७

दंसणनाणचरित्तु सु निउत्तं जिणवरोहिं सर्व्वेहि ।

तिसु अत्थेसु निउत्तं तम्हा तं भावओ तित्थं

(एएण होइ तित्थं एसो अन्नोऽवि पज्जाम्मो) ॥ ८२ ॥

नामकरो १ ठवणकरो २

5 दव्वकरो ३ खित्त ४ काल ५ भावकरो ६ ।

एसो खलु करगस्स उ निक्खेवो छव्विहो होइ ॥ ८३ ॥

गोमहिमुट्टिपसूणं छगलीणंपि अ करा मुणेयव्वा ।

तत्तो य तणपलाले सुसकट्टुंगारपलले य ॥ ८४ ॥

सिउंवरजंघाए बलिव(म)इकए घए अ चम्मे अ ।

10 चुत्तलगकरे अ भणिए अट्टारसमाकरूप्पत्ती ॥ ८५ ॥

खित्तंमि जंमि खित्ते काले जो जंमि होइ कालंमि ।

दुविहो अ होइ भावे पसत्थु तह अप्पसत्थो अ ॥ ८६ ॥

कलहकरो उमरकरो असमाहिकरो अनिव्वुइकरो अ ।

एसो उ अप्पसत्थो एवमाई मुणेअव्वो ॥ ८७ ॥

15 अत्यकरो अ हिअकरो कित्तिकरो गुणकरो जसकरो अ ।

अभयंकर निव्वुइकरो कुलगर तित्थंकरंऽतकरो ॥ ८८ ॥

जियकोहमाणाया जियलोहा तेण ते जिणा हंति ।

अरिणो हंता रयं हंता अरिहंता तेण वुच्चंति ॥ ८९ ॥

कित्तंमि कित्तणिज्जे सदेवमणुआसुरस्स लोगस्स ।

20 दंसणनाणचरित्ते तवविणओ दंसिओ जेहि ॥ १०६० ॥

चउवीसंति य संखा उसभाईआ उ भण्णमाणा उ ।

अविसद्दग्गहणा पुण एरवयमहाविदेहेसुं ॥ ९१ ॥



- कसिणं केवलकल्पं लोगं जाणंति तह य पासंति ।  
 केवलचरित्तनाणो तम्हा ते केवली ह्वंति ॥ १२ ॥  
 उसभमजिअं च वंदे संभवममिणंदणं च सुमहं च ।  
 पउमप्पहं सुपासं जिणं च चंदप्पहं वंदे ॥ २ ॥
- 5 सुविहिं च पुप्फदंतं सीअल सिज्जंस वासुपुज्जं च ।  
 विमलमणंतं च जिणं धम्मं संतिं च वंदामि ॥ ३ ॥  
 कुंथुं अरं च मल्लिं वंदे मुणिसुव्वयं नमिजिणं च ।  
 वंदामि रिट्ठनेमिं पासं तह वद्धमाणं च ॥ ४ ॥ सूत्राणि ।  
 ऊरुसु उसभलंछण उसभं सुमिणंमि तेण उसमजिणो ।
- 10 अक्खेसु जेण अजिआ जणणी अजिओ जिणो तहा ॥ १३ ॥  
 अभिसंभूआ सासत्ति संभवो तेण वुच्चई मयवं ।  
 अमिणंदई अभिक्खं सक्को अमिणंदणो तेण ॥ १४ ॥  
 जणणी सव्वत्थ विणिञ्छएसु सुमइत्ति तेण सुमइजिणो ।  
 पउमसयणंमि जणणीइ डोहलो तेण पउमामो ॥ १५ ॥
- 15 गढभगए जं जणणी जाय सुपासा तम्रो सुपासजिणो ।  
 जणणीए चंदपियणंमि डोहलो तेण चंदाभो ॥ १६ ॥  
 सव्वविहीसु अ कुसला गढभगए तेण होइ सुविहिजिणो ।  
 पिउणो दाहोवसमो गढभगए सीयलो तेण ॥ १७ ॥  
 महरिहसिज्जारुहणंमि दीहलो तेण होइ सिज्जसो । -
- 20 पूएइ वासवो जं अभिक्खणं तेण वसुपुज्जो ॥ १८ ॥  
 विमलतणुवुद्धि जणणी गढभगए तेण होइ विमलजिणो ।

२-चतुर्विंशतिस्तवाध्ययनम् :: ४-चतुर्विंशतिस्तवनिर्युक्तिः [ १०९

- रयणवित्तमणं दामं सुमिणे तन्नोऽणंतो ॥ ६६ ॥  
गढभगए जं जणणी जाय सुघम्मत्ति तेण धम्मजिणो ।  
जाओ असिबोवसमो गढभगए तेण संतिजिणो ॥ ११०० ॥  
थूहं रयणवित्तं कुंथुं सुमिणंमि तेण कुंथुजिणो ।  
सुमिणे अरं महुरिहं पासइ जणणी अरो तम्हा ॥ ११०१ ॥
- 5 वरसुरहिमल्लसयणंमि डोहलो तेण होइ मल्लिजिणो ।  
जाया जणणी जं सुव्वयत्ति मुणिसुव्वओ तम्हा ॥ ११०२ ॥  
पणया पच्चंतनिव्वा दंसियमित्ते जिणंमि तेण नेमी ।  
रिट्ठरयणं च नेमि उप्पयमाणं तन्नो नेमी ॥ ११०३ ॥  
सप्पं सयणे जणणी तं पासइ तमसि तेण पासजिणो ।
- 10 बड्डइ नायकुलंति अ तेण जिणो बड्डमाणुत्ति ॥ ११०४ ॥  
एवं मए अभिथुआ विहुयरयमला पहीणजरमरणा ।  
चउवीसंपि जिणवरा तित्थयरा मे पसीयंतु ॥ ५ ॥  
क्किच्चियवंदियमहिआ जेए लोगस्स उत्तमा सिद्धा ।  
आरुग्गबोहिलाभं समाहिवरमुत्तमं दिंतु ॥ ६ ॥ ॥ सूत्रे ॥
- 15 थुइथुणणवंदएणमंसणाणि एगट्टिआणि एआणि ।  
क्कित्तण पसंसणावि अ विणयपणामे अ एगट्टा ॥ ११०५ ॥  
मिच्छत्तमोहणिज्जा नाणावरणा चरित्तमोहाओ ।  
तिविहतमा उम्मुक्का तम्हा ते उत्तमा ह्वंति ॥ ११०६ ॥  
आरुग्गबोहिलाभं समाहिवरमुत्तमं च मे दिंतु ।
- 20 किं नु हु निआणमेअ ति ?, विभासा इत्थ कायव्वा ॥ ११०७ ॥

- भासा असच्चमोसा नवरं भत्तीइ भासिआ एसा ।  
 नहु खीणपिज्जदोसा दिति समाहि च बोहि च ॥११०८॥  
 जं तेहि दायव्वं तं दिन्नं जिणवरेहि सब्बेहि ।  
 दंसणनाणचरित्तस्स एस तिविहस्स उवएसो ॥ ११०९ ॥
- 5 भत्तीइ जिणवराणं खिज्जंती पुव्वसंचिआ कम्मा ।  
 आयरिअनमुक्कारेण विज्जा मंता य सिज्जंति ॥ १११० ॥
- भत्तीइ जिणवराणं परमाए खीणपिज्जदोसाणं ।  
 आरुग्गबोहिलाभं समाहिमरणं च पावति ॥ ११ ॥
- लद्धिल्लिअ च बोहि अकारितोऽणागय च पत्थंते ।  
 10 द(इ)च्छिसि जह तं विव्वमल ! इमं च अन्नं च चुक्किहिंसि ।  
 लद्धिल्लिअं च बोहि अकारितोऽणागयं च पत्थंते ।  
 अन्नंदाइं बोहि लब्धिसि कयरेण मुत्तेण ? ॥ १३ ॥  
 चेइयकुलगणसघे आयरियाणं च पवयणमुए य ।  
 सव्वेसुद्धि तेण कयं तवसंजममुज्जमतेणं ॥ १११४ ॥
- 15 चंदेसु निम्मलयरा आइच्चेसु अहिअं पयासयरा ।  
 सागरवरगंभीरा सिद्धा ? सिद्धिं मम दिसंतु ॥७॥ सूत्रम् ॥  
 चंदाइच्चगहाणं पहा पयासेइ परिमिअं खित्तं ।  
 केवल्लिअनाणलंभो लोगालोगं पयासेइ ॥ १११५ ॥
- ॥ इति श्रीचतुर्विंशतिस्तवाध्ययनं निर्युक्तिश्च ॥ ६ ॥

॥ ३ ॥ अथ तृतीयं वन्दनकाव्ययनम् ॥

॥ ७ ॥ अथ वन्दनकनिर्युक्तिः ॥

वदणचिइकिइकम्मं पूयाकम्मं च विणयकम्मं च ।

कायव्वं कस्स व केण वाचि काहे व कइखुत्तो ? ॥ १६ ॥

5 कइओणयं कइसिरं कइहिं च आवस्सएहि परिसुद्धं ।

कइदोसविप्पमुक्कं किइकम्मं कीस कीरइवा ! ॥ १७ ॥

सीयले खुड्डए कण्हे सेवए पालए तथा ।

पंचेते दिट्ठंता किइकम्मे होंति णायव्वा ॥ १८ ॥

असंजय न वंदिज्जा मायरं पियरं गुरुं ।

10 सेणावइं पसत्थारं रायाणं देवयाणि य ॥ १९ ॥

समणं वंदिज्ज मेहावी संजयं सुसमाहियं ।

पचसमिय तिगुत्तं अस्संजमदुगुंछयं ॥ १९२० ॥

पचण्हं किइकम्मं मालामरुएण होइ दिट्ठंतो ।

वेरुलियनाणदसणणीयावासे य जे दोसा ॥ २१ ॥

15 पासत्था आसन्नो होइ कुसीलो तहेव संसत्तो ।

अट्ठदोऽवि य एए अवदणिज्जा जिणमयमि ॥ १ ॥ (प्र०)

पासत्थाई वंदमाणस्स नेव कित्ति न निज्जरा होइ ।

कायकिलेसं एमेव कुण्णई तह कम्मबंधं च ॥ २२ ॥

जे बंधचेरमट्ठं पाए उड्डंति वंमयारिणं ।

20 ते होति कुटमंटा बोही य सुदुत्तहा त्तैसि ॥ २३ ॥

सुट्ठतरं नासंती अण्णाणं जे चरित्तपडभट्टा ।

- गुरुर्जण वंदावित्ती सुसमण जहुत्तंकारि च ॥ २४ ॥  
 असुइट्टाणे पडिया चंपगमाला न कीरई सीसे ।  
 पासत्थाईठाणसु वट्टमाणा तथा अपुज्जा ॥ २५ ॥  
 पक्कणकुले वसंतो सउणीपारोडवि गरहिओ होइ ।  
 5 इयं गरहिया सुविहिया भज्जि वसंतां कुसीलाणं ॥ २६ ॥  
 सुच्चिरंपि अच्छमाणो वेरुलिओ कायमणीपउम्मीसो ।  
 नोवेइ कायमावं पाहणंगुणेण नियएणं ॥ २७ ॥  
 भावुगंअभावुगाणिं ये लोए द्विविहाणिं होंति दव्वाणि ।  
 वेरुलिओ तंत्य मणी अभावुगो अन्नदव्वेहि ॥ २८ ॥  
 10 जीवो अणाइनिहणो तव्भावनभाविवी य संसारे ।  
 खिप्पं सो भाविज्जइ मेल्लेणदोसाणुभावेणं ॥ २९ ॥  
 अंबस्सं य निबस्सं ये दुण्हपि समागयाइं मूलाइं ।  
 संसग्गीइ विणट्टो अंबो निबत्तणं पत्तो ॥ ११३० ॥  
 सुच्चिरंपि अच्छमाणो नलयंभो उच्छुवाडमज्जमि ।  
 15 कीस न जायइ महुरो जइ संसग्गी पमाणं ते ? ॥ ३१ ॥  
 ऊणगसयभागेणं बिबाइं परिणमंति तव्भावं ।  
 लवणागराइसु जहा वज्जेह कुसीलसंसग्गि ॥ ३२ ॥  
 जह नाम महुरंसलिलं सायरसेलिलं कमेण संपत्तं ।  
 पावेइ लोणमावं मेल्लेणदोसाणुभावेणं ॥ ३३ ॥  
 20 एवं खु सीलवंतो असीलवतेहिं मीलिओ संतो ।  
 पावइ गुणपरिहाणिं मेल्लेणदोसाणुभावेणं ॥ ३४ ॥  
 खणमवि न खमं काउं अणाययणसेवणं सुविहियारिणं ।

- हृदि समुद्गमद्गयं उदयं लवणत्तणमुवेइ ॥ ३५ ॥  
 सुविहिय दुद्विहियं वा नाहं जाणामि हं खु छउमत्थो ।  
 लिंगं तु पूययामी तिगरणसुद्वेण भावेणं ॥ ३६ ॥  
 जइ ते लिंग पमाण वंदाही निणह्वे तुमे सव्वे ।
- 5 एए अबदमारणस्स लिंगमवि अप्पमाणं ते ॥ ३७ ॥  
 जइ लिंगमप्पमाणं न नज्जई निच्छएण को भावो ? । ॥३७  
 दट्ठूण समणलिंगं किं कायव्वं तु समणेणं ? ॥ ३८ ॥  
 अप्पुव्व दट्ठूणं अब्भुट्ठाणं तु होइ कायव्वं ।  
 साहूमि दिट्ठुपुव्वे जहारिहं जस्स जं जोगं ॥ ३९ ॥
- 10 मुक्कधुरासंपागड-सेवीचरणकरणपव्वमट्ठे ।  
 लिंगावसेसमित्ते ज कोरइ तं पुणो वोच्छं ॥ ११४० ॥  
 वायाइ नमोवकारो हत्थस्सेहो य सीसत्तमणं च ।  
 संपुच्छणऽच्छणं छोभवदण वदणं वावि ॥ ४१ ॥  
 परियापरिसपुरिसे खित्तं कालं च आगमं नच्चा ।
- 15 कारणजाए जाए जहारिहं जस्स ज जुगं ॥ ४२ ॥  
 एताइं अकुव्वंतो जहारिहं अरिह्वेसिए मग्गे ।  
 न भवइ पवयणमत्ती अभत्तिमंतादग्गो दोसा ॥ ४३ ॥  
 तित्थयरगुणा पडिमासु नत्थि निस्संसयं वियाणंतो । ✓  
 तित्थयरेत्ति नमतो सो पावइ निज्जरं विउलं ॥ ४४ ॥
- 20 लिंगं जिणपण्णत्तं एव नमतस्स निज्जरा विउला ।  
 जइवि गुणविप्पहीणं वदइ अब्भप्पसोहीए ॥ ४५ ॥  
 संता तित्थयरगुणा तित्थयरे तेसिमं तु अज्जप्प ।

- न य सावज्जा किरिया इयरेसु धुवा समणुमन्ना ॥ ४६ ॥  
 जह सावज्जा किरिया नत्थि य पडिमासु एवमिथराडवि ।  
 तयभावे नत्थि फलं अह होइ अहेउगं होइ ॥ ४७ ॥  
 काम उमयाभावो तहवि फलं अत्थि मणविसुद्धीए ।  
 11 5 तीए पुण मणविसुद्धीइ कारणं होति पडिमाउ ॥ ४८ ॥  
 जइवि य पडिमाउ जहा मुणिगुणसंकप्पकारणं लिंगं ।  
 उभयमवि अत्थि लिंगे न य पडिमासुभयं अत्थि ॥ ४९ ॥  
 नियमा जिणेसु उ गुणा पडिमाओ दिस्स जे मणे फुणइ ।  
 अगुणे उ विद्याणंतो कं नमउ मणे गुणं काउं ? ॥ ११५० ॥  
 10 जइ वेलंबगलिंगं जाणंतस्स नमओ हवइ दोसो ।  
 निद्धघसमिय नाऊण वंदमाणे धुवो दोसो ॥ ५१ ॥  
 रूप्यं टंकां विसमाहयवखर नवि य रूवओ छेओ ।  
 दुग्हंपि समाओगे रूवो छेयत्तणमुवेइ ॥ ५२ ॥  
 रूप्यं पत्तोयदुद्धा टकां जे लिंगधारिणो ममणा ।  
 15 दव्वस्स य भावस्स य छेओ समणो समाओगे ॥ ५३ ॥  
 काम चरणं भावो तं पुण नाणसहिओ समाणेई ।  
 न य नाणं तु न भावो तेण रयणाणि पणिषयामो ॥ ५४ ॥  
 तम्हा ए बज्झकरणं मज्झ पमाणं न यावि चारित्तिं ।  
 नाणं मज्झ पमाणं नाणे अ ठिअं जओ तित्थं ॥ ५५ ॥  
 20 नाऊण य सब्भावं अहिगमसंसंपि होइ जीवस्स ।  
 जाईसरणनिसग्गयावि न निरागमा दिट्ठी ॥ ५६ ॥  
 नाणं सविसयनिघयं न नाणमित्तेण कज्जनिप्फत्ती ।

मगण्ण दिट्ठो होइ सच्चिट्ठो अच्चिट्ठो य ॥ ५७ ॥

आउज्जनट्टकुसलावि नट्टिया तं जणं न तोसेइ ।

जोगं अजुंजमाणी निदं खिसं च सा लहइ ॥ ५८ ॥

इय लिंगनाणसहिओ काइयजोगं न जुंजई जो उ ।

5 न लहइ स मुखसुखं लहइ य निदं सपक्खाओ ॥ ५९ ॥

जाणंतोऽवि य तरिउं काइयजोगं न जुंजइ नईए ।

सो वुज्झइ सोएणं एवं नाणी चरणहीणो ॥ ११६० ॥

गुणाहिए वंदणयं छउमत्थो गुणागुणे अयाणंतो ।

वंदिज्जा गुणाहीणं गुणहियं वावि वंदावे ॥ ६१ ॥

10 आलएण विहारेणं ठाणाचंक्रमणेण य ।

सक्को सुविहिओ नाउं भासावेणइएण य ॥ ६२ ॥

आलएणं विहारेणं ठाणे चंक्रमणेण य ।

न सक्को सुविहिओ नाउं भासावेणइएण य ॥ ६३ ॥

भरहो पसन्नचंदो सव्भितरवाहिरं उदाहरणं ।

15 दोसुप्पत्तिगुणकरं न तेसि वज्झं भवे करणं ॥ ६४ ॥

पत्तेयवुद्धकरणे चरणं नासंति जिणवरिदाणं ।

आहच्चभावकहणे पंचहि ठाणेहि पासत्था ॥ ६५ ॥

उम्मगगदेसणाए चरणं नासंति जिणवरिदाणं ।

वावन्नदंसणा खलु न हू लब्भा तारिसा दट्ठं ॥ ६६ ॥

20 जह नाणेणं न विणा चरणं नादसणिस्स इय नाणं ।

न य दंसणं न भावो तेन चरणदिट्ठि पणिवयामो ॥ ६७ ॥

जुगवंपि समुप्पन्न सम्मत्तं अहिगमं विसोहेइ ।



- जह कायगभंजणार्हं जलविट्ठीओ विसोहंति ॥ ६८ ॥  
 जह जह सुज्झइ सलिलं तह तह रूवाइं पासई दिट्ठी ।  
 इय जह जह तत्तरुईं तह तह तत्तागमो होइ ॥ ६९ ॥  
 कारणकज्जविभागो दीवपगासाण जुगवज्जमेवि ।  
 5 जुगवृप्पन्नंपि तहा हेऊ नाणस्स सम्मत्तं ॥ ११७० ॥  
 नाणस्स जइवि हेऊ सविसयनियय तहावि सम्मत्त ।  
 तम्हा फलसंपत्ती न जुज्जए नाणपक्खव ॥ १ ॥  
 जह तिक्खरुईंवि नरो गंतुं देसंतर नयविहूणो ।  
 पावेइ न तं देस नयजुत्तो चेव पाउणइ ॥ २ ॥  
 10 इय नाणचरणहीणो सम्मदिट्ठीवि मुखदेस तु ।  
 पाउणइ नेय (व) नाणाइसजुओ चेव पाउणइ ॥ ३ ॥ (प्र०)  
 धम्मनियत्तमईया परलोगपरम्मुहा विसयगिद्धा ।  
 चरणकरणे असत्ता सेणियराघ ववइसंति ॥ ११७१ ॥  
 ण सेणिओ आसि तथा बहुस्सुओ,  
 5 न यावि पन्नत्तिघरो न वायगो ।  
 सो भ्रागमिस्साइ जिणो भविस्सइ,  
 समिक्ख पन्नाइ वरं खु दंसण ॥ ७२ ॥  
 भट्टेण चरित्ताओ सुट्ठुयरं दंसणं गहेयव्वं ।  
 7 सिज्झंति चरणरहिया दंसणरहिया न सिज्झंति ॥ ७३ ॥  
 0 दसारसीहस्स य सेणियस्सा, पेढालपुत्तस्स य सच्चइस्स ।  
 अणुत्तरा दंसणसपया तथा, विणा चरित्तेणइहरं गई गया ॥ ७४ ॥  
 सववाओवि गईओ अविरहिया नाणदंसणघरेहि ।

- ता मा कासि पमायं नाणेण चरित्तरहिणं ॥ ७५ ॥  
 सम्मत्त अचरित्तस्स हुज्ज भयणाइ नियमसो नत्थि ।  
 जो पुण चरित्तजुत्तो तस्स उ नियमेण सम्मत्तं ॥ ७६ ॥  
 जिणवयणबाहिरा भावणाहि उन्वट्टणं अयाणंता ।  
 5 नेरद्वयतिरियएगिदिएहि जह सिज्झई जीवो ॥ ७७ ॥  
 सुट्ठुवि सम्मद्धिट्ठो न सिज्झई चरणकरणपरिहीणो ।  
 ज चेव सिद्धिमूलं मूढो तं चेव नासेइ ॥ ७८ ॥  
 दसणपक्खो सावय चरित्तमट्ठे य मंदधम्मे य ।  
 दंसणचरित्तपक्खो समणे परलोगकंखिम्मि ॥ ७९ ॥  
 10 पारंपरप्पसिद्धी दंसणनाणेहि होइ चरणस्स ।  
 पारंपरप्पसिद्धी जह होइ तहस्रपाणाणं ॥ ११८० ॥  
 जम्हा दंसणनाणा संपुण्णफलं न दिति पत्तेयं ।  
 चारित्तजुया दिति उ विसिस्सए तेण चारित्त ॥ ८१ ॥  
 उज्जममाणस्स गुणा जह हुँति ससत्तिओ तवसुएसुं ।  
 15 एमेव जहासत्ती संजममाणे कहं न गुणा ? ॥ ८२ ॥  
 अणिगूहतो विरियं न विराहेइ चरणं तवसुएसुं ।  
 जइ सजमेऽवि विरियं न निगूहिज्जा न हाविज्जा ॥ ८३ ॥  
 सजसजोएसु सया जे पुण सतविरियाचि सोयंति ।  
 कह ते विसुद्धचरणा बाहिरकरणालसा हुँति ? ॥ ८४ ॥  
 20 आलवणेण केणइ जे मन्ते सयमं पमायति ।  
 न हु तं होइ पमाणं भूयत्थगवेसणं कुज्जा ॥ ८५ ॥  
 सालवणो पडतो अप्पाणं दुग्गमेऽवि धारेइ ।

- इय सालंबणसेवा धारेइ जइ असढमावं ॥ ८६ ॥  
 आलबणहीणो पुण निबडइ खलिओ अहे दुरुत्तारे ।  
 इय निवकारणसेवी पडइ भबोहे अगाहंमि ॥ ८७ ॥  
 जे जत्थ जया भग्गा ओगासं ते पर अविदंता ।
- 5 गंतुं तत्थऽचयता इमं पहाणंति घोसंति ॥ ८८ ॥  
 नीयावासविहारं चेइयभत्ति च अज्जिजयालाभं ।  
 विगईसु य पडिबंधं निदोसं चोइया विति ॥ ८९ ॥  
 जाहेवि य परितंता गामागरनगरपट्टणमडता ।  
 तो केइ नीयवासी संगमथेरं ववइसंति ॥ ११९० ॥
- 10 संगमथेरायरिओ सुट्ठु तवस्सी तहेव गीयत्थो ।  
 पेहिंत्ता गुणदोसं नीयावासे पवत्तो (त्तो) उ ॥ ९१ ॥  
 ओमे सीसपवासं अप्पडिबंधं अजंगमत्तं च ।  
 न गणंति एगखित्तो गणंति वासं निययवासी ॥ ९२ ॥  
 चेइयकुलगणसंघे अन्नं वा किंचि काउ निस्साणं ।
- 15 अहवावि अज्जवयर तो सेवंती अकरणज्जं ॥ ९३ ॥  
 ✓ चेइयपूया किं वयरसामिणा मुणियपुव्वसारेणं ।  
 न कया पुरियाइ ? तओ सुक्खंगं ज्जावि साहूणं ॥ ९४ ॥  
 ओहावणं परेसिं सत्तित्थउडभावणं च वच्छल्लं ।  
 न गणंति गणेमाणा पुव्वच्चिचयपुप्फमहिमं च ॥ ९५ ॥  
 अज्जिजयालाभे गिद्धा सएण लाभेण जे असंतुट्ठा ।
- 20 भिवखायरियाभग्गा अन्नियपुत्तं बबइसंति ॥ ९६ ॥  
 अन्नियपुत्तायरिओ भत्तं पाणं च पुप्फचूलाए ।

- उवणीयं भुञ्जंतो तेणेव भवेण अंतगडो ॥ ६७ ॥  
 गयसीसगणं ओमे भिक्खायरियाअपच्चलं थेरं ।  
 न गणंति सहावि सढा अज्जियलाहं गवेसंता ॥ ६८ ॥  
 भत्तं वा पाण वा भुत्तूणं लावलवियमविसुद्धं ।  
 5 तो अ्रवज्जपडिच्छन्ना उदायणरिंसि ववइसंति ॥ ६९ ॥  
 सीयल्लुक्खाऽणुच्चियं वएसु विगईगएण जावितं ।  
 हट्ठावि भणंति सढा किमासि उदायणो न मुणी ? ॥ १२०० ॥  
 सुत्तथ्यबालवृद्धे य असहू दव्वाइभावईओ या ।  
 निस्साणपर्यं काउ सथरमाणावि सीयति ॥ १२०१ ॥  
 10 आलवणाण लोगो भरिओ जीवस्स अजउकामस्स ।  
 जं ज पिच्छइ लोए तं त आलवण कुणइ ॥ १२०२ ॥  
 जे जत्थ जया जइया बहुस्सुया चरणकरणपढ्ढा ।  
 ज ते समायरंती आलवण मदसङ्काण ॥ १२०३ ॥  
 जे जत्थ जया जइया बहुस्सुया चरणकरणसपप्पा ।  
 15 जं ते समायरती आलवण तिब्बसङ्काणं ॥ १२०४ ॥  
 दंसणनाणचरित्ते तवविणए निच्चकालपासत्था ।  
 एए अवंदणिज्जा जे जसघाई पवयणस्स ॥ १२०५ ॥  
 किइकम्म च पससा सुहसीलजणम्मि कम्मबंधाय ।  
 जे जे पमायठाणा ते ते उववूहिया हूँति ॥ १२०६ ॥  
 20 दसणनाणचरित्ते तवविणए निच्चकालमुज्जुत्ता ।  
 एए उ वंदणिज्जा जे जसकारी पवयणस्स ॥ १२०७ ॥  
 किइकम्म च पससा संविग्गजणंमि निज्जरट्टाए ।

- जे जे विरईठाणा ते ते उववृहिया हूँति ॥ १२०८ ॥  
 आयरिय उवज्जाए पवत्ति थेरे तहेव रायणिए ।  
 एएँसि किइकम्म कायव्वं निज्जरट्टाए ॥ १२०९ ॥  
 मायर पियर वावि जिट्टुग वावि भायर ।
- 5 किइकम्म न कारिज्जा सब्बे राइणिए तथा ॥ १२१० ॥  
 पंचमहव्वयजुत्तो अणलस माणपरिवज्जियमईओ ।  
 सविग्गनिज्जरट्टी किइकम्मकरो हवइ साहू ॥ ११ ॥  
 वक्खित्तापराहुत्ते अ पमरो मा कया हु वदिज्जा ।  
 आहार च करितो नीहरं वा जइ करेइ ॥ १२ ॥
- 10 पसत्ते आसणत्थे य, उवसत्ते उवट्टिए ।  
 अणुत्तवित्तु मेहावी किइकम्मं पडंजए ॥ १३ ॥  
 पडिक्कमणे सज्जाए काउस्सग्गावराहपाहुणए ।  
 आलोयणसंवरणे उत्तमट्टे य वंदणयं ॥ १४ ॥  
 चत्तारि पडिक्कमणे किइकम्मा तिल्लि हूँति सज्जाए ।
- 15 पुव्वण्हे अवरण्हे किइकम्मा चउदस हवति ॥ १५ ॥  
 दो(ट्टु)ओणय अहाजायं किइकम्म बारसावय ।  
 चउसिर तिगुत्तां च दुपवेसं एगनिक्खमणं ॥ १६ ॥  
 अवणामा दुत्तऽहाजायं, आवत्ता बारसेव उ ।  
 सोत्ता चत्तारि गुत्तीओ, तिल्लि दो य पवेसणा ॥ १७ ॥
- 20 एगनिक्खमणं चेव, पणवीसं वियाहिया ।  
 आवस्सगेहिं परिसुद्ध, किइकम्म जेहि कीरई ॥ १८ ॥  
 किइकम्मपि करितो न होइ किइकम्मनिज्जराभागी ।

- पणवीसामन्नयरं साहू ठाणं विराहितो ॥ १९ ॥  
 पणवीसा (आवास्सग) परिसुद्ध किइकम्मं णो पउजइ गुरूणं ।  
 सो पावइ निव्वाणं अचिरेण विमाणवासं वा ॥ १२२० ॥  
 अणाहिय च थद्ध च पव्विद्धं परिपिडिय ।
- ९ टोलगइ अकुसं चैव तथा कच्छमरिणियं ॥ २१ ॥  
 मच्छुव्वत्तं मणसा पउट्टं तह य चेइयावद्धं ।  
 भयसा चैव भयत, मित्ती गारवकारणा ॥ २२ ॥  
 तेणियं पडिणियं चैव रुट्टं तज्जियमेव य ।  
 सट्ठं च हीलिय चैव तथा विपलिउंचियं ॥ २३ ॥
- १० दिट्ठमदिट्ठं च तथा सिगं च करमोग्रणं ।  
 आलिट्ठमणासिट्ठ, ऊणं उत्तरचूलिय ॥ २४ ॥  
 मूयं च ढडूर चैव चूडुलि अपच्छिमं ।  
 बत्तीसदोसपरिसुद्ध किइकम्म पउजई ॥ २५ ॥  
 किइकम्मपि करितो न होइ किइकम्मनिज्जराभागी ।
- १५ बत्तीसामन्नयर साहू ठाण विराहितो ॥ २६ ॥  
 बत्तीसदोसपरिसुद्ध किइकम्मं जो पउजइ गुरूणं ।  
 सो पावइ निव्वाणं अचिरेण विमाणवासं वा ॥ २७ ॥  
 आवास्सएसु जह जह कुणइ पयत्तं अहीणमइरित्तं ।  
 तिबिहकरणोदउत्तो तह तह से निज्जरा होइ ॥ २८ ॥
- २० विणओवयार माणस्स भंजणा पूअणा गुरुजणस्स ।  
 तित्थयरण य आणा सुयधम्माराहणाऽकिरिया ॥ २९ ॥  
 विणओ सासणे मूलं विणीओ संजओ भवे ।

विणयाउ विप्पमुक्कस्स, कम्मो घम्मो कम्मो तवो ? ॥१२३०॥  
जम्हा विणयइ कम्मं अट्टविहं चाउरंतमुक्खाए ।

तम्हा उ वयंति विऊ विणउत्ति विलीनसंसारा ॥ ३१ ॥

‘इच्छामि खमासमणो ! वंदितं जावणिज्जाए निसीहियाए

5 अणुजाणह मे मिउग्गहं निसीहि, अहोकायं कायसफास, खम-  
णिज्जो मे किलामो, अप्पकिलताणं बहुसुभेण मे दिवसो  
बइक्कंतो ? , जत्ता मे ? जवणिज्जं च मे ? खोमेमि खमास-  
मणो ! देवसियं वइक्कमं, आवस्सियाए पडिक्कमामि खमा-  
समणाणं देवसिआए आसायणाए तित्तीसण्णघराए जंकिचि

10 मिच्छाए मणदुक्कडाए वयदुक्कडाए कायदुक्कडाए कोहाए  
माणाए मायाए लोभाए सव्वकालियाए सव्वमिच्छोवयाराए  
सव्वधम्माइक्कमणाए आसायणाए जो मे अइयारो कओ  
तस्स खमासमणो ! पडिक्कमामि निन्दामि गरिहामि अप्पाणं  
वोसिरामि (सूत्रम्)

15 इच्छा य अणुन्नवणा अग्वावाहं च जत्त जवणा य ।

अवराहखामणावि य छट्ठाणा हुंति वंदणए ॥ ३२ ॥

णामं ठवणादविए खित्ते काले तहेव भावे य ।

एसो खलु इच्छाए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ३३ ॥

नामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।

20 एसो उ अणुण्णाए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ३४ ॥

णामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।

एसो उ उग्गहस्सा णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ३५ ॥

- बाहिरत्रित्तामि ठिओ अणुन्नवित्ता मिउगहं फासे ।  
उगहखेत्तां पवित्ते जाव सिरेणं फुसइ पाए ॥ ३६ ॥  
अव्वावाहं दुविहं दव्वे भावे य जत्त जवणा य ।  
अवराहखामणावि य सवित्थरत्थं विभासिज्जा ॥ ३७ ॥
- 5 छंदेणऽणुजाणामि तहत्ति तुज्झंवि वट्टई एवं ।  
अहमवि खामेमि तुमे वयणाइं वंदणरिहस्स ॥ ३८ ॥  
तेणविपडिच्छियव्वं गारवरहिएण सुद्धहियएण ।  
किइकम्मकारगस्सा संवेगं संजणंतेणं ॥ ३९ ॥  
आवत्ताइसु जुगवं इह भणिओ कायवायवावारो ।
- 10 दुण्हेगया व किरिया जओ निसिद्धा अउ अजुत्तो ॥ १२४० ॥  
भिन्रविसयं निसिद्धं किरियादुगमेगया ण एगंमि ।  
जोगतिगस्स वि भंगियसुत्ते किरिया जओ भणिया ॥ ४१ ॥  
सीसो पढमपवेसे वदिउमावरिसआए पडिक्कमिउं ।  
वित्थियपवेसंमि पुणो बंदइ किं ? चालणा अहवा ॥ ४२ ॥
- 15 जह दूओ रायाणं णमिउं कज्जं निदेइउं पच्छा ।  
विसज्जिओवि वंदिय गच्छइ साहूवि एमेव ॥ ४३ ॥  
एयं किइकम्मविहिं जुंजंता चरणकरणमुवउत्ता ।  
'साहू खवंति कम्मं अणेगभवसंचियमणंत ॥ १२४४ ॥

॥ इति वन्दनकनियुक्तिः ॥ ७ ॥





॥ ४ ॥ अथ प्रतिक्रमणाव्ययनम् ॥

॥ ८ ॥ प्रतिक्रमणानियुक्तिः ॥

- पडिकमणं पडिकमणो पडिकमियव्वं च आणुपुब्बीए ।  
 तीए पच्चुप्पन्ने अणागए चेव कालंमि ॥ ४५ ॥
- 5 जीवो उ पडिकमणो असुहाणं पावकम्मजोगाण ।  
 ज्ञाणपसत्थाजोगा जे ते ण पडिककमे साहू ॥ ४६ ॥  
 पडिकमणं पडियरणा परिहरणा वारणा नियत्ती य ।  
 निंदा गरिहा सोही पडिकमणं अट्टहा होइ ॥ ४७ ॥  
 णामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।
- 10 एसो पडिकमणस्सा णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ४८ ॥  
 णामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो पडियरणाए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ४९ ॥  
 णामं ठवणा दविए परिरय परिहार वज्जणाए य ।  
 अणुगह भावे य तथा अट्टविहा होइ परिहरणा ॥ १२५० ॥
- 15 णाम ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो उ वारणाए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ५१ ॥  
 नाम ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो उ नियत्तीए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ५२ ॥  
 णाम ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।
- 20 एसो खलु निंदाए णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ५३ ॥

- नामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो खलु गरिहाए खिक्खेवो छव्विहो होइ ॥ ५४ ॥  
 नामं ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो खलु सुद्धीए निक्खेवो छव्विहो होइ ॥ ५५ ॥
- 5 अद्धाणे पसाए दुद्धकाय विसभोयणतलाए ।  
 दोक्खान्नाओ पइमारिया य वत्थे य अणए य ॥ ५६ ॥  
 भालोवणमालुं चन, वियडीकरणं च भावसोही य ।  
 आलोइयंमि आराहणा अणालोइए भयणा ॥ ५७ ॥  
 सपडिक्कमणो धम्मो पुरिसस्स य पच्छिमस्स य जिणस्स । ✓
- 10 मज्झिमयाणं जिणाणं कारणजाए पडिक्कमणं ॥ ५८ ॥  
 जो जाहे आवन्नो साहू अन्नयरंमि ठाणंमि ।  
 सो ताहे पडिक्कमई मज्झिमयाणं जिणवराणं ॥ ५९ ॥  
 बावीसं तित्थयरा सामाइयसंजमं उवइसंति ।  
 छेओवट्ठावणय पुण वयंति उसभो य वीरो य ॥ १२६० ॥
- 15 पडिक्कमणं देसियं राइयं च इत्तरियमावकहियं च । रिपुई  
१२६१  
 पक्खियचाउम्मासिय संवच्छर उत्तिमट्ठे य ॥ ६१ ॥  
 पंच य महव्वयाइं राइछट्ठाइं चाउजामो य । १२७  
 भत्तपरिण्णा य तथा दुण्हंपि य आवकहियाइं ॥ ६२ ॥  
 उच्चारे पासवणे खेले सिंघाणए पडिक्कमणं ।
- 20 आभोगमणाभोगे सहस्सकारे पडिक्कमणं ॥ ६३ ॥  
 मिच्छत्तपडिक्कमणं तहेव अस्संजमे पडिक्कमणं ।  
 कसायाणं पडिक्कमणं जोगाणं य अप्पसत्थाणं ॥ ६४ ॥

संसारपडिक्कमण चउव्विहं होइ आणुपुग्घीए ।  
 भावपडिक्कमणं पुण तिविहं तिविहेण नेयव्वं ॥ ६५ ॥  
 गंधव्वनागदत्तो इच्छइ सप्पेहि खिल्लिउ इहयं ।  
 तं(सो) जइ काहिवि खज्जइ इत्थ हुदोसो न का(दा)यव्वो ॥ ६६ ॥

5 तरुणदिवायरनयणो विज्जुलया-चंचलग्गजीहालो ।  
 घोरमहाविसदाढो उक्का इव पज्जलियरोसो ॥ ६७ ॥  
 डक्को जेण मणुसो कयमकयं न याणई सुबहुयपि ।  
 अद्दिस्समाणमच्चुं कह्घिच्छसि तं महानागं ? ॥ ६८ ॥  
 मेरुगिरितुंगसरिसो अट्टफणो जमलजुगलजीहालो ।

10 दाहिणपासंमि ठिओ माणेण विद्यट्टई नागो ॥ ६९ ॥  
 डक्को जेण मणुसो यद्धो न गणेइ देवरायमवि ।  
 त मेरुपट्टवयनिभ कह्घिच्छसि तं महानागं ? ॥ १२७० ॥  
 सल्लियविल्लह्लगई सत्थिअलंछण-फणकिअपडागा ।

माय्यामइआ नागो नियडिक्कवडवंचणाकुसला ॥ ७१ ॥

15 त च सि वालग्गाही अणोसहिबलो अ अपरिहत्थो य ।  
 सा य चिरसच्चियविसा गहणंमि वणे वसइ नागो ॥ ७२ ॥  
 होही ते विणिवाओ तीसे दाढंतरं उवगयस्स ।  
 अप्पोसहिमंतबलो न हु अप्पाणं चिणिच्छिहिसि ॥ ७३ ॥  
 उत्थरमाणो सव्वं महालओ पुन्नमेहनिग्घोसो ।

20 उत्तरपासंमि ठिओ लोहेण विवट्टयइ नागो ॥ ७४ ॥  
 डक्को जेण मणुसो हाइ महासागरुव्व दुप्पूरो ।  
 तं सव्वविससमुदयं कह्घिच्छसि तं महानागं ? ॥ ७५ ॥

- एए ते पावाही चत्तारि वि कोहमाणमयलोभा ।  
जेहि सया संतरां जरियमिव जयं कलकलेइ ॥ ७६ ॥  
एएहि जो खज्जइ चउहिवि आसीविसेहि पावेहि ।  
अवसस्स नरयपडण णत्थि सि आलंढणं किञ्चि ॥ ७७ ॥
- 5 एएहि अहं खइओ चउहिवि आसीवीसेहि पावे (घोरे)हि ।  
विसनिग्घायणहेउं चरामि विविहं तवोकम्मं ॥ ७८ ॥  
सेवामि सेलकाणण-सुसाणसुत्तघररुक्खमूलाइं ।  
पावाहीणं तेसि खणमवि न उवेमि वीसंभ ॥ ७९ ॥  
अच्चाहारो न सहे अइनिद्धेण विसया उइज्जति ।
- 10 जायामायाहारो तपि पकाम न इच्छामि ॥ १२८० ॥  
उस्सन्नकयाहारो अहवा विगईविवज्जियाहारो ।  
ज किञ्चि कयाहारो अवउज्झियथोवमाहारो ॥ ८१ ॥  
थोवाहारो थोवभणिओ य जो होइ थोवनिहो य ।  
थोवोवहिउवगरणो तस्स हु देवावि पणमति ॥ ८२ ॥
- 15 सिद्धे नमसिद्धण संसारत्था य जे महाविज्जा ।  
वोच्छामि दडकिरिय सव्वविसनिवारिणिं विज्ज ॥ ८३ ॥  
सव्वं पाणाइवायं पच्चक्खाई मि अलियवयणं च ।  
सव्वमदत्तादाणं अब्बंभ परिग्गहं सव्वाहा ॥ १२८४ ॥  
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उव-
- 20 उज्जयाणं नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो सव्व-  
पावप्पणासणो भगलाणं च सव्वेसिं पढमं हवइ मंगलं ॥ सूत्रं ॥  
करेमि भंते ! सामाइवं । सव्वं सावज्जं जोग पच्चक्खामि

जावज्जीवाए तिविहं तिविहेणं मणेणं वायाए काएणं न करेमि  
न कारवेमि करंतपि अन्नं न समणुजाणामि तस्स भते पडि-  
क्कमामि निदामि गरिहामि अप्पाणं वोसिरामि ॥ सूत्रम् ॥

चत्तारि मंगलं, अरिहंता मंगलं, सिद्धा मंगलं, साहू मंगलं,  
5 केवलपणत्तो धम्मो मंगलं ॥ सूत्र ॥

चत्तारि लोगुत्तमा, अरिहंता लोगुत्तमा, सिद्धा लोगुत्तमा,  
साहू लोगुत्तमा, केवलपणत्तो धम्मो लोगुत्तमो ॥ सूत्र ॥

चत्तारि सरण पवज्जामि, अरिहंते सरणं पवज्जामि, सिद्धे  
सरणं पवज्जामि, साहू सरणं पवज्जामि, केवलपणत्तां धम्मं  
10 सरणं पवज्जामि ॥ सूत्रं ॥

इच्छामि पडिक्कमिउं जो मे देवसिओ अइआरो कओ काइ-  
ओ वाइओ माणसिओ उस्सुत्तो उम्मग्गो अकप्पो अकरणिज्जो  
दुज्झाओ दुब्धिचिंतिओ अणायारो अणिच्छियदवो असमण  
पाउग्गो नाणे दंसणे चरित्ते सुए सामाइए तिण्ह गुत्तीण  
15 चउण्ह कसायाणं पंचण्हं महव्वयाणं छण्ह जीवणिकायाणं  
सत्तण्ह पिडेसणाणं अट्टण्हं पवयणमाऊणं नवण्हं बमचेरगु-  
त्तीणं दसविहे समणधम्मे समणाणं जोगाणं ज खडिअ ज  
विराहियं तरस मिच्छामि दुक्कडं ॥ सूत्रं ॥

पडिसिद्धाणं करणे किञ्चाणमकरणे य पडिक्कमणं ।  
20 असदहणे य तथा विवरीयपरुवणाए य ॥ १२८५ ॥

इच्छामि पडिक्कमिउं । इरिआवहिआए विराहणाए ।  
गमणाऽऽगमणे पाणक्कमणे बीयक्कमणे हरियक्कमणे ओसा-

उत्तिग पणग दग मट्टी मक्कडा संताणा संकमणे जेमे जीवा  
विराहिया एगिदिया बेइदिया तेइंदिया चउरिदिया पंचिदिया  
अभिहया वत्तिया लेसिया संगाइया संघट्टिया परियाविया  
किलामिया उट्टविया ठाणाओ ठाणं संकामिया जीवियाओ

5 ववरोविया, तस्स मिच्छामि दुक्कडं ।। सूत्रम् ।।

इच्छामि पडिक्कमिडं, पगामसिञ्झाए निगामसिञ्झाए  
संधाराउच्चट्टणाए परिअट्टणाए आउंट्टणाए पसारणाए छप्प-  
इयसघट्टणाए कुइए कक्कराइए छीए जमाइए भ्रामोसे ससर-  
क्खामोसे आउलमाउलाए सोम्रणवत्तिआए इत्थीविप्परि-  
10 आसिआए दिट्ठीविप्परिआसिआए मणविप्परिआसिआए पाण-  
भोअणविप्परिआसिआए जो मे देवसिओ अइआरो कओ  
तस्स मिच्छामि दुक्कडं ।

पडिक्कमामि गोअरचरिआए भिक्खायरिआए उग्घाड-  
कवाडउग्घाडणयाए साणावच्छादारा-संघट्टणाए मंडिपाहु-  
15 डिआए बलिपाहुडिआए ठवणापाहुडिआए संकिए सहसा-  
गारिए अणेसणाए पाणेसणाए पाणभोअणाए बीअभोअणाए  
हरिअभोअणाए पच्छेकम्मिआए पुरेकम्मिआए अट्टिहडाए  
दगससट्टहडाए रयसंसट्टहडाए पारिसाडणिआए पारिट्ठावणि-  
आए ओहासणमिक्खाए जं उग्गसेणं उप्पायणेसणाए अपरि-  
20 सुद्धं परिगहिअ परिभुत्त वा जं न परिट्टविअं तस्स मिच्छामि  
दुक्कडं । पडिक्कमामि चाउक्कालं सज्झायस्स अकरणयाए  
उभओकालं भंडोवगरणस्स अप्पडिलेहणाए दुप्पडिलेहणाए

अप्यमञ्जणाए दुपमञ्जणाए अइक्कमे वइक्कमे अइअरे अणा-  
यारे, जो मे देवसिओ अइअरो कओ तस्स मिच्छामि दुक्कडं ।

- पडिक्कमामि एगविहे असंजमे, पडिक्कमामि दोहि बध-  
णेहि रागबंधणेण दोसबंधणेण । पडिक्कमामि तीहि दंडेहि  
5 मणदडेणं वयदंडेणं कायदंडेणं । पडिक्कमामि तीहि गुत्तीहि  
मणगुत्तिए वयगुत्तिए कायगुत्तिए । पडिक्कमामि तीहि सल्लेहि  
मायासल्लेणं नियाणसल्लेणं मिच्छादंसणसल्लेणं । पडिक्क-  
मामि तीहि गारवेहि इड्डीगारवेणं रसगारवेणं सायागारवेणं ।  
पडिक्कमामि तिहि विराहणाहि, नाणविराहणाए दंसण-  
10 विराहणाए चरित्तविराहणाए । पडिक्कमामि चउहि कसा-  
एहि कोहकसाएणं माणकसाएणं मायाकसाएणं लोमकसा-  
एणं । पडिक्कमामि चउहि सन्नाहिआहारसन्नाए भयसन्नाए  
मेहुणसन्नाए परिग्गहसन्नाए । पडिक्कमामि चउहि विकहाहि  
इत्थिकहाए भत्तकहाए देसकहाए रायकहाए । पडिक्कमामि  
15 चउहि भाणेहि-अट्टेणं भाणेणं, रुहेणं भाणेणं, धम्मेणं  
भाणेणं, सुक्केणं भाणेणं ॥ सूत्रस् ॥

- पडिक्कमामि पंचहि किरिआहि काइआए अहिगरणियाए  
पाउसिआए पारितावणिआए पाणाइवायकिरिआए । पडि-  
20 क्कमामि पंचहि कामगुणेहि सहेणं रूवेण रसेणं गधेण फासेणं ।  
पडिक्कमामि पंचहि महव्वएहि पाणाइवायाओ वेरमणं, मुसा-  
वायाओ वेरमणं, अदिन्नादाणाओ वेरमणं, मेहुणाओ वेरमणं,  
परिग्गहाओ वेरमणं । पडिक्कमामि पंचहि समिईहि ईरि-  
यासमिइए भासासमिइए एसणासमिइए आयाणभंडमत्त-निक्खे-

वणासमिद्दए उच्चारपासवणखेलजल्लसिघाण-पारिद्वावणि-  
यासमिद्दए ॥ सूत्रम् ॥

## ॥ १ ॥ अथ पारिष्ठापनिकानिर्युक्तिः ॥

- पारिद्वावणिर्याविहि वोच्छामि धीरपुरिसपण्णत्तं ।
- 5 ज णाऊण सुविहिया पवयणसारं उवलहंति ॥ १ ॥  
एगेंदियनोएगेंदिय-पारिद्वावणिया समासवो दुविहा ।  
एएसि तु पयारणं पत्तेय परूवणं वोच्छं ॥ २ ॥  
पुढवी आउक्काए तेऊवाऊवणस्सई चेव ।  
एगेंदिय पंचविहा तज्जाय तहा य अतज्जाय ॥ ३ ॥
- 10 दुविहं च होइ गहणं आयसमुत्थं च परसमुत्थं च ।  
एक्केक्कंपि य दुविहं आभोगे तह अणामोगे ॥ ४ ॥  
नोएगिदिएहि जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
तसपाणेहि सुविहिया ! नायव्वा नोतसेहि च ॥ ५ ॥  
तसपाणेहि जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।
- 15 विगलिदियतसेहि जाणे पंचिदिएहि च ॥ ६ ॥  
विगलिदिएहि जा सा सा तिविहा होइ आणुपुव्वीए ।  
वियतियचउरो यावि य तज्जाया तहा अतज्जाया ॥ ७ ॥  
पंचिदिएहि जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
मणुएहि च सुविहिया ! नायव्वा नोयमणुएहि ॥ ८ ॥



- मणुएहि खलु जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
 संजयमणुएहि तह नायव्वाऽसंजएहि च ॥ ९ ॥  
 संजयमणुएहि जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
 सच्चित्तेहि सुविहिया अच्चित्तेहि च नायव्वा ॥ १० ॥
- 5 अणभोग कारणेण व नपु समाईसु होइ सच्चिता ।  
 वोसिरण तु नपुंसे सेसे कालं पडिखिज्जा ॥ ११ ॥  
 असिवे ओमोयरिए रायदुट्टे भए व आगाढे ।  
 गेलन्ने उत्तिमट्टे नाणे तवदंसणचरित्ते ॥ १२ ॥  
 कडिपट्टए य छिहली कत्तरिया भडु लोय पाढे य ।
- 10 धम्मकहसन्निराउल ववहार विकिचणं कुज्जा ॥ १३ ॥  
 अज्जाविओ मि एएहि चेव पडिसेहो, किचऽहीतं ते ।  
 छलियकहाइ कड्डइ कत्थ जई कत्थ छलियाइ ? ॥ १४ ॥  
 पुव्वावरसजुत्ता वेरग्गकर सततमविच्छेदं ।  
 पोराणमद्धमागहभासानियय हवइ सुत्तां ॥ १५ ॥
- 15 जे सुत्तगुणा वुत्ता (भिहित्ता) तव्विवरीयाणि गाहए पुत्वि ।  
 निच्छिण्णकारणाण सा चेव विगिचणे जयणा ॥ १६ ॥  
 कावालिए सरक्खे तव्वणिणयवसहूलिगरुवेण ।  
 वेडु बगपव्वइए कायव्वं विहीए वोसिरण ॥ १७ ॥  
 निववल्लभबहुपक्खमि वावि तरुणवसहामिण बेति ।
- 20 भिन्नकहाओ भट्टाण घडइ इह वच्च परतित्थी ॥ १८ ॥  
 तुमए समग आमति निग्गओ भिक्खमाइलक्खेणं ।  
 नासइ भिक्खुकमाइसु छोदूण तओवि विपलाइ ॥ १९ ॥

- तिविहो य होइ जड्डो भासा सरीरे य करणजड्डो य ।  
भासाजड्डो तिविहो जलमम्मण-एलमूओ य ॥ २० ॥  
दसणनाणचरित्ते तवे य समिईसु करणजोए य ।  
उवदिट्ठेपि न गेण्हइ जलमूओ एलमूओ य ॥ २१ ॥
- 5 णाणायट्ठा दिक्खा भासाजड्डो अपच्चलो तस्स ।  
सो य वहीरो य नियमा गाहण उट्ठाह अहिगरणे ॥ २२ ॥  
तिविहो सरीरजड्डो पथे भिक्खे य होइ वंदणए ।  
एएहिं कारणेहिं जड्डस्स न कप्पइ दिक्खा ॥ २३ ॥  
अद्धाणे पल्लिमंथो भिक्खायरियाए अपरिहत्थो य ।
- 10 दोसा सरीरजड्डे गच्छे पुण सो अणुण्णाओ ॥ २४ ॥  
उट्ठुस्सासो अपरक्कमो य गेलन्नलाघवग्गि अहिउदए ।  
जड्डस्स य आगाढे गेलण्ण असमाहिमरणं च ॥ २५ ॥  
सेएण कक्खमाई कुत्था धुवणुप्पिलावणा पाणा ।  
नत्थि गलओ य चोरो निदिय मुंडाइ पवाए य ॥ २६ ॥
- 15 इरियासमिई भासेसणा य आयाणसमिइगुत्तीसु ।  
नवि टाइ चरणकरणे कम्मुदएण करणजड्डो ॥ २७ ॥  
एसोवि न दिक्खिज्जइ उस्सग्गेणमह दिक्खिओ होज्जा ।  
कारणगएण केणइ तत्थ विहिं उवरि वोच्छामि ॥ २८ ॥  
मोत्तु गिलाणकज्जं दुम्मेहं पडियरइ जाव छम्मासा ।
- 20 एक्केक्के छम्मासा जस्स व दट्ठुं विगिचणया ॥ २९ ॥  
जो पुण करणे जड्डो उक्कोस तस्स होति छम्मासा ।  
कुलगणसघनिवेयण एव तु विहिं तहिं कुज्जा ॥ ३० ॥

- आसुक्कारगिलाणे पच्चक्खाए व आणुपुब्बोए ।  
 अच्चित्तसजयाणं वोच्छामि विहीए वोसिरणं ॥ ३१ ॥  
 एव य कालगयमी मुणिणा सुत्तत्थगहियसारेण ।  
 न हू कायव्व विसाओ कायव्व विहीए वोसिरण ॥ ३२ ॥  
 5 पडिल्लेहणा दिसा णंतए य काले दिया य राम्मो य ।  
 कुसपडिमा पाणग णियत्तणे य तण-सीस-उवगरणे ॥ ८६ ॥  
 उट्टाण-णामगहणे पयाहिणे काउस्सगकरणे य ।  
 खमणे य असज्जाए तत्तो अवल्लोयणे च्चैव ॥ ८७ ॥  
 जहियं तु, मासकप्पं वासावासं च सवसे साहू ।  
 10 गीयत्था, पढम चिय, तत्थ महाथडिल्ले पेहे ॥ ११ ॥ (प्र०)  
 दिसा अवरदक्खिणा य अवरं य दक्खिणापुव्वा ।  
 अवरुत्तरा य पुव्वा उत्तरपुव्वुत्तरा च्चैव ॥ ३३ ॥  
 पउरन्नपाण पढमा बोयाए भत्तपाण ण लहति ।  
 तइयाए उवहीमाई नत्थि चउत्थीए सज्जाओ ॥ ३४ ॥  
 15 पचमियाए असखडि छट्टोए गणविभेयण जाण ।  
 सत्तमिए गेलन्न मरणं पुण अट्टमी ब्रिति ॥ ३५ ॥  
 पुव्वं दव्वालोयण पुर्व्वि गहण च णतकट्टस्स ।  
 गच्छमि एस कप्पो अनिमित्ते होउवक्कमणं ॥ ३६ ॥  
 सहसा कालगयमी मुणिणा सुत्तत्थगहियसारेण ।  
 20 न विसाओ कायव्वो कायव्व विहीइ वोसिरण ॥ ३७ ॥  
 ज वेल कालगओ निक्कारण कारणे भवे निरीहो ।  
 छेयण-वघण-जगण-काइयमत्ते य हत्थउडे ॥ ३८ ॥

- अन्नाविद्वुसरीरे पंता वा देवया उ उद्वेज्जा ।  
 काइयं उव्वहत्थेण मा उद्वे वुज्ज गुज्जया ! ॥ ३९ ॥  
 वितासेज्ज हसेज्ज व भीम वा अट्टहास मुंचेज्जा ।  
 अभीएण तत्थ उ कायव्वं विहीए वोसिरणं ॥ ४० ॥  
 5 दोन्नि य दिवड्डुखेते दव्वभमया पुत्तला उ कायव्वा ।  
 समखेत्तंमि उ एक्को अवड्डुभीए ण कायव्वो ॥ ४१ ॥  
 तिण्णेव उत्तराइ पुणव्वसू रोहिणो विसाहां य ।  
 एए छ नवखत्ता पणयालमुहुत्तसंजोगा ॥ ४२ ॥  
 अस्सिणि कत्तिय मियसिर पुस्सो मह फग्गुहत्थ चिता य ।  
 10 अणुराह मूल साढा सवणधणिट्ठा य भद्दवया ॥ ४३ ॥  
 तह रेवइत्ति एए पन्नरस हवति तीसइमुहुत्ता ।  
 नवखत्ता नायव्वा परिट्टवणविहीय कुसलेणं ॥ ४४ ॥  
 सयभिसया भरणीओ अट्टा अस्सेस साइ जेट्ठा य ।  
 एए छ नवखत्ता पनरसमुहुत्तसजोगा ॥ ४५ ॥  
 15 सुत्तत्थतदुभयविळ पुरओ धेत्तूण पाणय कुसे य ।  
 गच्छइ य जइ उड्डाहो (सागारिय) परिट्टवेळण आयमणं । ४६ ।  
 थंडिलवाधाएणं अहवावि अणिच्छिए अणाभोगा ।  
 भमिळण उवागच्छे तेणेव पहेण न नियत्ते ॥ ४७ ॥  
 कुसमुट्ठी एगाए अब्बोच्छिण्णाइ एत्थ घाराए ।  
 20 संथार सथरेज्जा सव्वत्थ समो उ कायव्वो ॥ ४८ ॥  
 विसमा जह होज्ज तणा उवरि मज्जे व हेट्टओ वावि ।  
 मरणं गेलण्ण वा तिण्हपि ऊ निद्दिसे तत्थ ॥ ४९ ॥

- उर्वरि आयरियाण मज्जे वसहाण हेट्ठ भिक्खुणं ।  
 तिण्हपि रक्खणट्ठा सब्वत्थ समा उ कायव्वा ॥ ५० ॥  
 जत्थ य नत्थि तणाइ चुण्णेहि तत्थ केसरेहि वा ।  
 कायव्वोऽत्थ ककारो हेट्ठ तकार च-बंधेज्जा ॥ ५१ ॥
- 5 जाए दिसाए गामो तत्तो सोसं तु होइ कायव्वं ।  
 उट्ठेतरक्खणट्ठा एस विही से समासेण ॥ ५२ ॥  
 चिण्हट्ठा उव्वगरण दोसा उ भवे अचिघकरणमि ।  
 मिच्छत सो व राया व कुणइ गामाण वहकरण ॥ ५३ ॥  
 वसहि निवेसण साही गाममज्जे य गामदारे य ।
- 10 अंतरउज्जाणतर निसीहिया उट्ठिए वोच्छ ॥ ५४ ॥  
 वसहनिवेसणसाही गामद्ध चेव गाम मोत्ताव्वो ।  
 मंडलकडुट्ठेसे निसीहिया चेव रज्ज तु ॥ ५५ ॥  
 असिवाइकारणेहि तत्थ वसताण जस्स जो उ तवो ।  
 अभिगहियाणभिगहिओ सा तस्स उ जोगपरिवुट्ठी ॥ ५६ ॥
- 15 गिण्हइ णाम एगस्स दोण्हमहवावि होज्ज सब्वेसि ।  
 खिप्प तु लोयकरण परिणगणभेयवारसमं ॥ ५७ ॥  
 जो जहिय सो तत्तो नियत्तइ पयाहिण न कायव्वं ।  
 उट्ठाणाई दोसा विराहणा बालवुट्ठाण ॥ ५८ ॥  
 उट्ठाणाई दोसा उ होंति तत्थेव काउस्सग्गमि ।
- 20 आगम्मुवस्सय गुरुसगासे विहीए उस्सग्गो ॥ ५९ ॥  
 खमणे य असज्जाए राइणिय महाणिणाय नियगा वा ।  
 सेसेसु नत्थि खमण नेव असज्जाइयं होइ ॥ ६० ॥

- अवरञ्जुयस्स तत्तो सुत्तत्थविसारएहि थिरएहि ।  
 अवलोयण कायव्वा सुहासुहगइनिमित्तट्ठा ॥ ६१ ॥  
 ज दिसि विकड्ढियं खलु सरीरयं अक्खुर्यं तं सवि ( च ) क्खे ।  
 तं दिसि सिव वयती- सुत्तत्थविसारया घोरा ॥ ६२ ॥  
 5 एत्थ य थलकरणे विसाणिओ जोइसिओ वाणमंतर सममि ।  
 ग ( ख ) ड्ढाए भवजकासी- एस गई से समासेण ॥ ६३ ॥  
 एसो उ विही सव्वो कायव्वो सिवमि जो जहि वसइ ।  
 असिवे खमण विवड्ढी काठस्सग च वज्जेज्जा ॥ ६४ ॥  
 एसो- दिसाविभागो- नायव्वो दुविहदव्वहरणं च ।  
 10 वोसिरण अवलोयण सुहासुहगईविसेसो ॥ ६५ ॥  
 अस्सजयमणुएहि जा सा- दुविहा य आणुपुव्वीए ।  
 सच्चित्तेहि सुविहिया !-अच्चित्तेहि च नायव्वा ॥ ६६ ॥  
 कप्पट्ठगह्यस्स य वोसिरणं संजयागमण वसहीए ।  
 उदयपइ बहुसमागम विप्पजहस्सलोयण कुज्जा ॥ ६७ ॥  
 15 पडिणीयसरीरच्छुहणे वणोमगाईसु होइ अच्चित्तो ।  
 तोवेक्खकालकरण विप्पजहाविगिचण कुज्जा ॥ ६८ ॥  
 जोमणुएहि जा सा तिरिएहि सा य होइ दुविहा उ ।  
 सच्चित्तेहि सुविहमा ? अच्चित्तेहि च नायव्वा ॥ ६९ ॥  
 चाउलयगमाईहि जलचरामाईणं होइ सच्चित्ता ।  
 20 जलथलखहकालगए अचित्ते विगिचण कुज्जा ॥ ७० ॥  
 णोतसपाणेहि जा सा- दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
 आहारमि सुविहिआ ? नायव्वा नोअआहारे ॥ ७१ ॥

- आहारमि उ जा सा सा दुविहा होइ अणुपुव्वीए ।  
जाया चेव सुविहिया ? नायव्वा तह अजाया य ॥ ७२ ॥  
आहाकम्मे य तहा लोहविसे ओभिओगिए गहिए ।  
एएण होइ जाया वोच्छं से विहीए वोसिरण ॥ ७३ ॥
- 5 एगतमणावाए अच्चित्ते थडिल्ले गुरूवड्ढे ।  
छारेण अक्कमित्ता तिट्ठाण सावणं कुज्जा ॥ ७४ ॥  
आयरिए य गिलाए पाहुणए दुल्लहे सहसलाहे ।  
एसा खलु अज्जाया वोच्छ से विहीए वोसिरण ॥ ७५ ॥  
एगतमणावाए अच्चित्ते थडिल्ले गुरूवड्ढे ।
- 10 आलोए तिण्णि पुजे तिट्ठाण सावण कुज्जा ॥ ७६ ॥  
णोआहारंमी जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
उवगरणमि सुविहिया ? नायव्वा नोयउवगरणे ॥ ७७ ॥  
उवगरणमि उ जा सा सा दुविहा होइ आणुपुव्वीए ।  
जाया चेव सुविहिया ? नायव्वा तह अजाया य ॥ ७८ ॥
- 15 जाया य वत्थयाए वका य चोवरं कुज्जा ।  
अज्जायवत्थपाए वोच्चत्थे तुच्छपाए य ॥ १ ॥ (प्र०)  
दुविहा जायमजाया अभिओगविसे य सुद्धसुद्धा य ।  
एग च दोण्णि तिण्णि य मूलुत्तरसुद्धजाणट्ठा(नाहि) ॥ ७९ ॥  
नोउवगरणे जा सा चउव्विहा होइ आणुपुव्वीए ।
- 20 उच्चारे पासवणे खेले सिघाणए चेव ॥ ८० ॥  
उच्चार कुव्वतो छायं तसपाणरक्खणट्ठाए ।  
कायदुयदिसाभिग्गहेय दो चेवऽभिगिण्हे ॥ ८१ ॥

पुढावि तसपाणसमुट्ठिह एत्थं तु होइ चउभंगो ।  
 पढमपयं पसत्थं सेसाणि उ-अप्पसत्थाणि ॥ ८२ ॥  
 गुरूमूलेवि वसंता अनुकूला जे न होति उ गुरूणं ।  
 एएसि तु पयाणं दूरदूरेण ते होति ॥ ८३ ॥

5 ॥ इति पारिष्ठापनिकानियुक्तिः ॥ ९ ॥

पडिक्कमामि छिंह लेसाहि-किण्हलेसाए नीललेसाए का-  
 उलेसाए तेउलेसाए-पम्हलेसाए सुक्कलेसाए, पडिक्कमामि  
 सत्ताहि भयठाणेहि, अट्ठहि मयठाणेहि, नवहि वंभचेरगुत्तीहि,  
 दसविहे समणघम्मे, एगारसहि उवासणपडिमाहि ॥ सूत्रम् ॥

10 इहपरलोया-दाणम-कम्हा आजीवमरणमसिलोए ।  
 जाईकुलबलरूवे तवईसरोए सुए लाहे ॥ १ ॥  
 वसहिकहनिशिज्जिदिय कुट्टं तरपु-वकीलियपणीए ।  
 अइमायाहारविभूषणा य नव वभचेरगुत्तोओ ॥ २ ॥  
 खंती य मद्दवज्जव मुत्ती तवसंजमे य बोद्धवे ।

15 सच्च सोयं आकिचण च वमं च जइघम्मो ॥  
 (खत्ती मुत्ती अज्जव मद्दव तह लाघवे तवे चव ।  
 सयम चिआगसकिचण बोद्धवे वभचेरे अ ॥ ) ॥ ३ ॥  
 दसणवयसामाइय पोसहपडिमा अवम सच्चित्ते ।  
 आरभेसउट्ठिठ वज्जए समणभूए य ॥ ४ ॥

20 बारसहि भिक्खुपडिमाहि, तेरसहि किरियाठाणेहि, चोद्-  
 सहि भूयगामेहि, पत्तरसहि परमाहमिणेहि, सोलसहि गाहा-



- सोलसएहि, सत्तरसविहे संज्ञमे, अंदारसविहे अबंभे, एगु-  
 गबीसाए नाधज्जयणेहि, बीसाए असमाहिठाणेहि ॥ सूत्रम् ॥  
 मासाई सत्तता पढमाबिति (बियतय) सत्त[सत्त]राइदिणा ।  
 अहराई एगराई भिक्खूपडिमाण वारसगं ॥ १ ॥  
 अट्ठाणट्ठा हिंसाऽकम्हा दिट्ठी य मोसऽदिण्णे य ।  
 5 अब्भत्थमाणमेत्ते मायालोहेरियावहिया ॥ १ ॥  
 एगिदियसुहुमियरा सण्णियर पणिदिया य सबीतिचऊ ।  
 पज्जत्तापज्जत्ताभेएण चौहसग्गामा ॥ १ ॥  
 मिच्छदिट्ठी सासायणे य तह सम्ममिच्छदिट्ठी य ।  
 अविरयसम्मदिट्ठी विरयाविरए पमत्ते य ॥ १ ॥  
 10 तत्तो य अप्पमतो नियट्ठिअनियट्ठिवायरे सुहुमे ।  
 उवसंतखीणमोहे होइ संजोगी अजोगी य ॥ २ ॥  
 अब्बे अबरिसी च्चव, सामे अ सबले इय ।  
 रुहोवरुहकाले य, महाकालेत्ति आवरे ॥ १ ॥  
 असिपत्ते घण कुभे, वाल वेयरणी इय ।  
 15 खरस्सरे महाघोसे, एए पन्नरसाहिया ॥ २ ॥  
 समयो वेयालीयं उवसग्गपरिण्ण थीपरिण्णा य ।  
 निरयविभत्ती-वीरत्थओ य कुसीलाण परिहासा ॥ १ ॥  
 वीरियघम्मसमाही मग्गसमोसरणं अहतह गथो ।  
 जमईय तह गाहासोलसम होइ अज्जयणं ॥ २ ॥  
 20 पुढविदगअगणिमारुय-वणस्सइबितिचउपणिदिअजीवा ।  
 पेहुप्पेहुपमज्जण परिट्ठवण मणोवईकाए ॥ १ ॥

- ओरालियं जं दिव्यं मणवद्काएण करणजोएण ।  
अणुमोयणकारवणे करणेणऽऽट्टारमावंभं ॥ १ ॥  
उक्खित्तणाए सघाडे अडे कुम्भे य सेलए ।  
तुवे य रोहिणो मल्ली मागंदी चदिमा इय ॥ १ ॥
- 5 दावद्दे उदगणाए मडुक्के तेयली इय ।  
नंदिफले अबरकंका ओ(मा)यन्ने मुंसु पंडरिया ॥ २ ॥  
दवदवचारऽपमज्जिय दुपमज्जियऽइरित्तसिज्जआसणिए ।  
राइणियपरिभासियं थेरव्भूओवघाई य ॥ १ ॥  
संजलणकोहणो पिट्ठिमसिएऽभिक्षमोहारी ।
- 10 अहिकरणकरोईरण अकालज्जायकारी या ॥ २ ॥  
ससरक्खपाणिपाए सद्करो कलहइइकारी य ।  
सूरप्पमाणंभोती वोसइमे एसणासमिए ॥ ३ ॥ (संगहणी)  
एक्कवीसाए सबलेहि, बावीसाए परीसहेहि, तेवीसाए  
सुयंगडङ्गभयणेहि, चउवीसाए देवेहि, पंच(पण)वीसाए नाव-
- 15 णाहि, छुवीसाए दसाकप्पघवहारणं उद्देसणकालेहि, सत्ता-  
वीसबिहे अणगारचरित्ते(गुणे) अट्टावीसबिहे आयारप्पकप्पे,  
एगूणतोसाए पावंसुयपसंगेहि, तीसाए मोहणियठाणेहि, एग-  
तीसाए सिद्धाइगुणेहि, बत्तीसाए जोगसंगहेहि ॥ सूत्रम् ॥  
त जह उ हत्थकम्मं कुट्ठंते मेहुणं च सेवते ।
- 20 राइ च भुंजमाणे आहाकम्मं च भुंजते ॥ १ ॥  
तत्तो य रायपिडं कोय पामिच्च अभिहड छेज्जं ।  
भुंजते सवले ऊ पच्चक्खियऽभिक्ष मंजइ य ॥ २ ॥

- छम्मासब्भंतरओ गणा गणं सकमं करेते य ।  
 मासब्भंतर तिण्णि य दगलेवा ऊ करेमाणो ॥ ३ ॥  
 मासब्भतरओ वा माइठाणाइ तित्ति करेमाणे ।  
 पाणाइवायउट्टि कुव्वते मुसं वयते य ॥ ४ ॥
- 5 गिण्हंते य अदिण्ण आउट्टि तह अणंतरहियाए ।  
 पुढवीय ठाणसेज्ज निसिहिय वावि चेतेइ ॥ ५ ॥  
 एवं ससिणिद्धाए ससरक्खाचित्तमंतसिललेलुं ।  
 कोलावासपइट्ठा कोलगुणा तेसि आवासो ॥ ६ ॥  
 संबसपाणसबीओ जाव उ सताणए भवे तहिय ।
- 10 टाणाइ च्चैयमाणो सबले आउट्टियाए उ ॥ ७ ॥  
 आउट्टि मूलकदे पुप्फे य फले वीयहरिए य ।  
 भुजते सबलेए तहेव सवच्छरस्संतो ॥ ८ ॥  
 दस दगलेवे कुव्वं तह माइट्ठाण दस य वरिस्संतो ।  
 आउट्टिय सोउदग वग्घारियहत्थमत्ते य ॥ ९ ॥
- 15 दव्वीए भायणेण व दीय(ज्जं)त भत्तपाणं घेत्तूण ।  
 भुंजइ सबलो एसो इगवीसो होइ नायव्वो । १०। (व्याख्यानंतरम्)  
 वरिस्संती दस मासस्स तित्ति दगलेवमाइठाणाइं ।  
 आउट्टिया करेत्तो वहालियादिण्णमेहुण्णे ॥ १ ॥  
 निसिभत्तकम्मनिव-पिंडकीयमाई अभिक्खसंवरिए ।
- 20 कदाइ भुंजते उदउल्लहत्थाइ गहण च ॥ २ ॥  
 सच्चित्तसिलाकोले परविणिवाई ससिणिद्ध ससरक्खो ।  
 छम्मासंतो गणसंकमं च करकंममिइ सबले ॥ ३ ॥

- खुहापिवासासीउण्हं दसाचेलारइत्थीओ ।  
 चरियानिसोहिया सेज्जा अक्कोसवहजायणा ॥ १ ॥  
 अलाभरोगतणफासा मलसक्कारपरीसहा ।  
 पण्णा अण्णाणसंमत्त इह वावीस , परीसहा ॥ २ ॥
- 5 पुडरीयक्रियट्ठाण आहारपरिण्णाऽपच्चक्खाणकिरिया य ।  
 अणगारअह्नालंद सोलसाइं च तेवीस ॥ १ ॥  
 भवणवणजोइवेमाणिया य दस अट्ठपंचएगत्रिहा ।  
 इइ(ह) चउवीसं देवा केइ पुण वेति अरिहता ॥ १ ॥  
 इरियासमिए सया जए उवेह भुजेज्ज व पाणभोयण ।
- 10 आयाणनिकखेवदुगुंछ सजए समाहिए संजमए मणोवई ॥१॥  
 अहस्ससच्चे अणुवीइ भासए जे कोहलोहभयमेव वज्जए ।  
 स दीहराय समुपेहिया सिया मुणी हु मोसं परिवज्जए सया ।२।  
 सयमेव उ उग्गहजायणे घडे मतिम निसम्म सह भिक्खु उग्गहं ।  
 अणुणविय भु जिज्ज पाणभोयणं जाइत्ता साहमियाण उग्गह ।
- 15 आहारगुत्ते अविभूसियप्पा इत्थि निज्जाइ न सथवेज्जा ।  
 बुद्धो मुंणी खुड्ढकह न कुज्जा धम्माणुपेही सधए वभचेर ॥४॥  
 जे सहूरुवरसगधमागए फासे य संपप्प मणुणपावए ।  
 गिहीपदोसं न करेज्ज पंडिए स होइ दते विरए अकिचणे ॥५॥  
 दस उहेसणकाला दसाण कप्पस्स होति छच्चेव ।
- 20 दस चेव ववहारस्स व होंति सब्बेवि छव्वीसं ॥ १ ॥  
 वयछक्कर्मिदियाण च निग्गहो भावकरणसच्च च ।  
 खमयाविरागयावि य मणमाईण निरोहो य ॥ १ ॥

- कायाण छक्क जोगाण जुत्तया वेयणाऽहियासणया ।  
 तह मारणंति यऽहियासणा य एएऽणमारगुणा ॥ २ ॥  
 सत्थपरिण्णा लोगो विजओ य सीओसणिज्ज समत्त ।  
 आवंति धुवविमोहो उवहाणसुय महापरिण्णा य ॥ १ ॥
- 5 पिडेसणसिज्जि-रिया भासज्जाया य वत्थपाएसा ।  
 उग्गहपडिमा सत्तेक्कतयं भावणविमुत्तोओ ॥ २ ॥  
 उग्घायमणुग्घायं आरूवणा तिविहमो णिसीह तु ।  
 इय अट्ठावीसविहो आयारपकप्पणामोऽय ॥ ३ ॥  
 अट्ठनिमित्तांगाइ दिव्वुप्पायतालक्खभोम च ।
- 10 अगसरलक्खणवज्जण च तिविहं पुणोक्केक्कं ॥ १ ॥  
 सुत्त वित्ती तह वत्तिय च पावसुय अउणतीसविह ।  
 गधव्वनट्टवत्थुं आउं घणुवेयसजुत्त ॥ २ ॥  
 वारिमज्जेऽवगाहिता तसे पाणे विहिसई ।  
 छाएउ मुह हत्थेण अतोनाय गलेरघ ॥ १ ॥
- 15 सीसावेडेण वेढित्ता सकिलेसेण मारए ।  
 सीसमि जे य आहतु दुहमारेण हिंसइ ॥ २ ॥  
 बहुजणस्स नेयार दीव ताण च पाणिणं ।  
 साहारणे गिलाणमि, प्हू किच्च न कुव्वइ ॥ ३ ॥  
 साहू अकम्म धम्माउ जे भसेइ उवट्ठिए ।
- 20 णेयाउयस्स मग्गस्स, अवगारमि वट्टई ॥ ४ ॥  
 जिणाणं णतणाणीण, अवण्ण जो उ भासइ ।  
 आयरियउवज्जाए खिसई मंदबुद्धीए ॥ ५ ॥

- तेसिमेव य णाणीणं, संमं नो पडितप्पइ ।  
 पुणो पुणो अहिगरण, उप्पाए तित्थभेयए ॥ ६ ॥  
 जाणं आहमिण जोए, पउंजइ पुणो पुणो - ।  
 कामे वमिन्ता पत्थेइ इहऽन्नभविण इय ॥ ७ ॥
- 5 भिक्खूण बहुसुएऽहंति. जो भासइऽवहुस्सुए ।  
 तहा य अतवस्सी उ जो, तवमिस्सिऽह वए ॥ ८ ॥  
 जायतेएण बहुजणं, अंतोघूमेण हिंसइ ।  
 अकिच्चमप्पणा काउ कयमेएण भासइ ॥ ९ ॥  
 नियद्धुवहिपणिहीए पलिउचे, साइजोगजुत्ते य ।
- 10 वेइ सव्वं मुसं वयसि, अक्खीणभङ्गए सया ॥ १० ॥  
 अट्ठाणमि पवेसिन्ता, जो घण हरइ पाणिणं ।  
 वीसभित्ता उवाएणं, दारे तस्सेव लुब्भई ॥ ११ ॥  
 अभिक्खमकुमारेहिं कुमारेऽहंति भासइ ।  
 एव अवभयारीवि वभयारिस्सिऽह वए ॥ १२ ॥
- 15 जेणेविस्सरिय णीए, वित्ते तस्सेव लुब्भई ।  
 तप्पभावुट्ठिए वावि, अतराय करेइ से ॥ १३ ॥  
 सेणावइ पसत्थार, भत्तार वावि हिंसई ।  
 रट्ठस्स वावि निगमस्स, नायगं सेट्ठिमेव वा ॥ १४ ॥  
 अपस्समाणो पस्सामि, अहं देवेत्ति वा वए ।
- 20 अवण्णेणं च देवाण महामोहं पकुव्वइ ॥ १५ ॥  
 पडिसेहेण संठाणवण्णगधरसफासवेए य ।  
 पणपणदुपणट्ठतिहा इगतीसमकायसंगरुहा ॥ १ ॥

- बहवा कमे णत्तं दरिसणमि चत्तारि आउए पंच ।  
 आइम अते सेसे दोदो खीणभिलावेण इगतीस ॥ १ ॥  
 आलोयणा निरवलावे, आखईमु य दढधम्मया ।  
 अणिसिअोवहाणे य सिक्खा णिप्पडिकम्मया ॥ ८८ ॥  
 5 अणायया अलोहे य तित्तिक्खा अज्जवे सुई ।  
 सम्मविट्ठी समाही य आयारे वणओवए ॥ ८९ ॥  
 धिई मई य सवेगे पणिही सुविहि संवरे ।  
 अत्तदोसोवसहारो सब्बकामद्विरत्तिया ॥ १२६० ॥  
 पच्चक्खाणा विउस्सग्गे अप्पमाए लवालवे ।  
 10 आणसंवरजोगे य उदए मारणंतिए ॥ ९१ ॥  
 संगणं च परिणण पायच्छित्तकरणे इय ।  
 आराहणा य मरणंते वत्तीसं जोगसंगहा ॥ ९२ ॥  
 उज्जेणि अट्टणे खलु सीहगिरिसोपारए य पुहइवई ।  
 मच्छियमल्ले दूरल्लकूविए फलिहमल्ले य ॥ ९३ ॥  
 15 वतपुरवंतचक्के सच्चवदी दोहले य वणयरए ।  
 धणमित्त धणसिरी य पउमसिरी च्चैव दढमित्तो ॥ ९४ ॥  
 उज्जेणीए धणवसु अणगारे धम्मघोस चंपाए ।  
 अडवीए सत्थविठ्ठमम वोसिरण सिज्जणा च्चैव ॥ ९५ ॥  
 महुराए जउण राया जउणावकेण वंडमणगारे ।  
 20 बहण च कालकरणं सब्बकागमणं च पव्वज्जा ॥ ९६ ॥  
 पाडलिपुत्त महगिरि अज्जसुहत्थी य सेट्ठि वसुभूती ।  
 बइदिसि उज्जेणीए जियपडिमा एलकच्छं च ॥ ९७ ॥

-प्रतिक्रमणाध्ययनम् :: ९-पारिष्ठापनिकानियुक्तिः ] [ १४७

खितिचणउसभ कुसग्गं रांपगिहं चंपपाडलीपुत्तं ।

नंदे सगडाले थूलभट्टसिरिए वररुची य ॥ ९८ ॥

पइठाणे नागवसू नागसिरी नागवत्त पव्वज्जा ।

एगविहा सट्टाणे देवय साहू य विल्लगिरे ॥ ९९ ॥

5 कोसंबिय जियसेणे धम्मवंसू धम्मघोस धम्मजसे ।

विगयमया विणयवई इड्डिविभूसा य परिकम्मे ॥ १३०० ॥

उज्जेणिवतिवद्धण पालगसुय रट्टवद्धणे चेव ।

धारिणि अवंतिसेणे मणिप्पभो वच्छगातीरे ॥ १३०१ ॥

साएए पुंडरीए कडरिए चेव देविजसमहा ।

10 सावत्थियग्रजियसेणे कित्तिमई खुड्डुगकुमारो ॥ १३०२ ॥

जसभहे सिरिकता जयसधी चेव कण्णपाले य ।

नट्टविही परिआसे दाणं पुच्छा य पव्वज्जा ॥ १३०३ ॥

सुट्ठु बाइयं सुट्ठु गाइयं सुट्ठु नच्चियं साम सुंदरि ! ।

अणुपालिय दीहराइयओ सुमिणते मा पमायए ॥ १३०४ ॥

15 इंदपुर इंदवत्ते बावीस सुया सुरिदवत्ते य ।

महुराए जियसत्तू सयवरो निव्वुईए उ ॥ १३०५ ॥

अग्गियए पव्वयए बहुली तह सागरे य बोद्धव्वे ।

एगदिवसेण जाया तत्थेव सुरिदवत्ते य ॥ १३०६ ॥

चंपाए कोसियज्जो अंगरिसी र्हए य आणत्ते ।

20 पथग जोइजसाविय अब्भक्खाणे य संवोही ॥ १३०७ ॥

सोरिअ सुरंबरेवि अ सिट्ठी अ धणंजए सुभहा य ।

वीरे अ धम्मघोसे धम्मजसेऽसोगपुच्छा य ॥ १३०८ ॥



- सोरियसमुद्दविजए जन्नजसे चैव जन्नदत्ते य ।  
 सोमिता सोमजसा उंछविही नारदुप्पत्ती ॥ १३०९ ॥  
 अणुकपा वैयड्ढो मणिकचण वासुदेव पुच्छा य ।  
 सोमंधरजुगबाहु जुगंधरे चैव महबाहु । १२१० ॥  
 5 सागेयम्मि महाबल विमलपहे चैव चित्तकम्मे य (परिकम्मे) ।  
 निप्फत्ति छट्टमासे भुमीकम्मस्स करणं च ॥ ११ ॥  
 नयरं सुदंसणपुरं सुसुणाए सुजस सुव्वए चैव ।  
 पव्वज्जं सिक्खमादी एगविहारे य फासणया ॥ १२ ॥  
 पाडलिपुत्त हुयासण जलणसिहा चैव जलणडहणे य ।  
 10 सोहम्मपलियपणए आमलकप्पाइ णट्टविही ॥ १३ ॥  
 उज्जेणी अंबरिसी मालुग तह निवए य पव्वज्जा ।  
 संकमणं च परगणे अविणय विणए य पडिवत्ती ॥ १४ ॥  
 नयरी य पंडुमहुरा पंडववंसे मई य सुमई य ।  
 वारीवसभारुहणे उप्पाइय सुट्टियविभासा ॥ १५ ॥  
 15 चंपाए मित्तपभे धणमित्ते धणसिरो सुजाते य ।  
 पियगू धम्मघोसे य अरक्कुरी चैव चंदघोसे य ॥ १६ ॥  
 चंदजसा रायगिहे वारत्तपुरे अभयसेण वारत्ते ।  
 सुसुमार धुंधुमारे अंगारवई य पज्जोए ॥ १७ ॥  
 भरुयच्छे जिणदेवो भयंतमित्ते कुणाल भिक्खू य ।  
 20 पइठाण सालवाहण गुग्गुल भयवं च णहवाहणे ॥ १८ ॥  
 वारवई वेयरणी धन्नंतरि भविय अभविए विज्जे ।  
 कहणा य पुच्छियमि य गइनिट्ठेसे य संबोही ॥ १९ ॥

- सो वानरजूहवई कंतारे सुविहियाणुकंपाए ।  
 भासुरवरबोदिधरो देवो वेमाणो जाओ ॥ १३२० ॥  
 वाणारसी य कोट्टे पासे गोवाल भट्टसेणे य ।  
 नंदसिरी पउमसिरी रायगिहे सेणिए वीरो ॥ २१ ॥
- 5 वारवइ अरहमित्ते अणुद्धरी चैव तहय जिणदेवो ।  
 रोगस्स य उप्पत्ती पडिसेहो अत्तसंहारो ॥ २२ ॥  
 उज्जेणि देवलासुय अणुरत्ता लोयणा य पउमरहो ।  
 संगयओ मणुमइया असियगिरी अद्धसंकासा ॥ २३ ॥  
 कोडीवरिसचिलाए जिणदेवे रयणपुच्छकहणा य ।
- 10 साएए सत्तुंजे वीर कहणा य संबोही ॥ २४ ॥  
 वाणारसी य णयरी अणगारे घम्मघोस घम्मजसे ।  
 मासस्स य पारणए गोउलगंगा व अणुकंपा ॥ १३२५ ॥  
 जहा जलंताइ कट्टाइं उवेहाइ न चिरं जले ।  
 घट्टिया घट्टिया ज्झत्ति तम्हा सहसु घट्टणं ॥ २६ ॥
- 15 सुचिरंपि वंकुडाइं होहिंति अणुपमज्जमाणाइं ।  
 करमट्टिदारयाइं गयंकुसागारवेटाइं ॥ २७ ॥  
 रायगिह मगहसुंदरि मगहसिरी पउमसत्थपवत्तेवो ।  
 परिहरियअप्पमत्ता नट्टं गीय नचि य चुक्का ॥ २८ ॥  
 पत्ते वसंतमासे आमोअ पमोअए पवत्तंमि ।
- 20 मुत्तूण कण्णिआरए भमरा सेवति चूअकुसुमाइं ॥ २९ ॥  
 भरुयच्छंमि य विजए नडपिडए वासवासनागघरे ।  
 ठवणा आयरियस्स (उ) सामायारीपउजणया ॥ १३३० ॥

नयरं च सिबवद्धण मुंडिम्बय अज्जपूसभूई य ।  
 आयाणपूसमित्ते सुहुमे भाणे विवावो य ॥ ३१ ॥  
 रोहीडगं च नयरं ललिआगुट्टी अ रोहिणा गणिआ-।  
 धम्मरुइ कडुअदुद्धियदाणाइयणे अ कमुदए ॥ ३२ ॥  
 5 नयरी य चपनामा जिणदेवो सत्यवाह अहिछत्ता ।  
 अडवी य तेण अगणी सावयसगाण वोसिरणा ॥ ३३ ॥  
 पायच्छित्तपरूधण आहरण तत्थ होइ धणगुत्ता ।  
 आराहणाए मरुदेवा ओसप्पिणीए पढमसिद्धो ॥ १३३४ ॥  
 तेत्तीसाए आसायणाहि ॥ सूत्रम् ॥

10 पुरओ पवखासन्ने गता चिट्ठणनिसीयणायमणे ।  
 आलोयणपडिसुणणा पुंवालवणे य आलोए ॥ १ ॥  
 तह उवदसनिमतण खद्धाईयाण तह अपडिसुणण ।  
 खद्धति य तत्थ गए किं तुम तज्जाइ णो सुमणे ॥ २ ॥  
 णो सरसि कंह छेत्ता परिसमित्ता अणुट्ठियाइ कहे ।  
 15 संथारपायघट्टण चिट्ठे उवासणाईसु ॥ ३ ॥  
 अहवा-अरहताणं आसायणादि सज्जाए किंचि णाहाय ।  
 जा कठसमुद्धिटा तेत्तीसासायणा एया ॥ १ ॥

(प्रतिक्रमण-सङ्ग्रहणी समाप्ता)

सदेवमणुयासुरस्स लोगस्स आसायणाए ॥ सूत्रम् ॥

## ॥ १० ॥ अथास्त्राध्यायिकनिर्युक्तिः ॥

- असज्भाइयनिज्जुत्ति वृच्छामी धीरपुरिसपणत्तं ।  
ज नाऊण सुविहिया पवयणसारं उवलहंति ॥ १३३५ ॥  
असज्भाइयं तु द्वुविह आयसमुत्थं च परसमुत्थ च ।  
5 ज तत्थ परसमुत्थ तं पचविह तु नायध्वं ॥ ३६ ॥  
संजमघाउत्था(वघा)ए सादिव्वे वुग्गहे य सारोरे ।  
घोसणयमिच्छरणो कोई छलिभो पमाएण ॥ ३७ ॥  
मिच्छभयघोसण निवे हियसेसा ते उ दडिया रण्णा ।  
एवं दुह्भो दंडो सुरपच्छित्ते इह परे य ॥ ३८ ॥  
10 राया इह तित्थयरो जाणवया साहू घोसण ।  
सुत्तं मेच्छो य असज्भाओ रयणधणाइ च नाणाई ॥ ३९ ॥  
थोवावसेसपोरिसिमज्भयण वावि जो कुणइ सो उ ।  
णाणाइसारराहियस्स तस्स छलणा उ ससारो ॥ १३४० ॥  
महिया य भिन्नवासे सच्चित्तरए य संजमे तिविहं ।  
15 दव्वे खित्ते काले जहिय वा जच्चिर सव्व ॥ ४१ ॥  
दुग्गाइतोसियनिवो पचण्हं देइ इच्छियपयारं ।  
गहिए य देइ मुत्तलं जणस्स आहारवत्थाई ॥ ४२ ॥  
इक्केण तोसियतरो गिहमगिहे तस्स सव्वहि वियरे ।  
रत्थाईसु चउण्हं एवं पढमं तु सव्वत्थ ॥ ४३ ॥  
20 वासत्ताणावरिया निक्कारण ठंति कज्जि जयणाए ।  
हत्थत्थगुलिसत्ता पुत्तावरिया व भासंति ॥ ४४ ॥

- पसू भ मंसरुहिरे केससिलावुट्टि तह रउग्घाए ।  
 मंसरुहिरे अहोरत्त अवसेसे जच्चिरं सुत्तं ॥ ४५ ॥  
 पसू अचित्तरअओ रयस्सिलाओ दिसा रउग्घाओ ।  
 तत्थ सवाए निव्वायए य सुत्तं परिहरति ॥ ४६ ॥
- 5 साभाविय तिसि दिणा सुगिम्हए निक्खिवंति जइ जोग ।  
 तो तंमि पडंतमी करति संवच्छरउग्घायं ॥ ४७ ॥  
 गंधव्वदिसाविज्जुककगज्जिए जूअजक्खआलित्ते ।  
 इक्कक्क पोरिसी गज्जियं तु दो पोरिसी हणइ ॥ ४८ ॥  
 दिसिदाह छिन्नमूलो उक्क सरेहा पगासजुत्ता वा ।
- 10 सझाछेयावरणो उ जूवओ सुक्क दिणं तिसि ॥ ४९ ॥  
 केसिचि हूँतिऽमोहा उ जूवओ ता य हूँति आइन्ना ।  
 जेसि तु अणाइन्ना तेसि किर पोरिसी तिसि ॥ १३५० ॥  
 चंदिमसूरुवरणे निग्घाए गुंजिए अहोरत्तं ।  
 संभा चउ पाडिवया ज जहि सुगिम्हए नियमा ॥ ५१ ॥
- 15 आसाढी इंदमहो कत्तिय सुगिम्हए य बोद्धव्वे ।  
 एए महामहा खलु एएसि चेव पाडिवया ॥ ५२ ॥  
 कामं सुओवओगो तवोवहाणं अणुत्तर भणियं ।  
 पडिसेहियंमि काले तहावि खलु कम्मबधाय ॥ ५३ ॥  
 छलया व सेसएणं पाडिवएसुं छणाऽणुसंज्जति ।
- 20 मह्वाउलत्तणेणं असारियाणं च समाणो ॥ ५४ ॥  
 अन्नयरपमायजुयं छलिज्ज अत्पिड्डिओ न उण जुत्तं ।  
 अद्धोदहिट्ठिइ पुण छलिज्ज जयणोवउत्तंपि ॥ ५५ ॥

- उक्कोसेण दुवालस चंद्रु जहन्नेण पोरिसी अट्ट ।  
सूरो जहन्न बारस पोरिसि उक्कोस जो अट्ट ॥ ५६ ॥  
सगहनिब्बुड एवं सूराई जेण हूँतिऽहोरत्ता ।  
आइन्न दिणमुक्के सुच्चिय दिवसो अ राई य ॥ ५७ ॥
- 5 बोग्गह दडियमादी सखोभे दडिए य कालगए ।  
अणरायए य समए जच्चिचर निट्ठोच्चऽहोरत्ता ॥ ५८ ॥  
सेणाहिवई भोइय मयहरपुंसित्थिमल्लजुद्ध य ।  
लोट्टाइभंडणे वा गुज्झग उट्टाहमचिपत्ता ॥ ५९ ॥  
तट्ठिवसभोइआई अतो सत्तण्ह जाव सज्झाओ ।
- 10 अणहस्स य हत्थसर्यं दिट्ठि विवितामि सुद्ध तु ॥ १३६० ॥  
मयहरपगए बहुपक्खिए य सत्तघर अंतरमए वा ।  
निट्ठुक्खत्ति य गरिहा न पढति सणीयगं वावि ॥ ६१ ॥  
सागारियाइ कहण अणिच्छ रत्ति वसहा विगिचत्ति ।  
विकिक्खन्ने व समता ज दिट्ठ सडेयरे सुट्ठा ॥ ६२ ॥
- 15 सारोरपि य दुविह माणुस तेरिच्छियं समासेण ।  
तेरिच्छ तत्थ तिहा जलथलखहजं चउट्ठा उ ॥ ६३ ॥  
पच्चिदियाण दव्वे खेत्ते सट्ठिहत्थ पुग्गलाइन्नं ।  
तिकुरत्थ महतेगा नगरे वाहिं तु गामस्स ॥ ६४ ॥  
काले तिपोरसिऽट्ट व भावे सुत्त तु नदिमाईय ।
- 20 सोणिय मंस चम्मं अट्टी विय हूँति चत्तारि ॥ ६५ ॥  
अतो वाहिं च धोअ सट्ठीहत्थाउ पोरिसी तित्थि ।  
महकाए अहोरत्त रद्धे वुट्ठे य सुट्ठं तु ॥ ६६ ॥

- बहिघोररद्धपक्के अतो धोए उ अवयवा हूँति ।  
 महकाय बिरालाई अविभिन्ने केई इच्छति ॥ ६७ ॥  
 अंतो बहि च भिन्नं अडगबिदू तथा विग्राया य ।  
 रायपह वूढ सुद्धे परवयणे साणमादीण ॥ ६८ ॥
- 5 भाणुस्सयं चउद्धा अट्टि मुत्तूण सयमहोरत्ता ।  
 परिआवन्नविवन्ने सेसे, तियसत्त अट्टेव ॥ ६९ ॥  
 रत्तुककडा उ इत्थी अट्ट दिणा तेण सत्त सुक्कहिए ।  
 तिमि दिणाण परेण अणोउंग त महारत्त ॥ ९३७० ॥  
 दत्ते दिट्ठि विगिचण सेसट्ठी बारसेव वासाइ ।
- 10 झामिय वूढे सीआण पाणरुद्धे य मायहरे ॥ ७१ ॥  
 आवासियं च वूढ सेसे दिट्ठमि मगण विवेगो ।  
 सारोरगाम वाडग साहीइ न नीणियं जाव ॥ ७२ ॥  
 असिबोमाघयणेसुं बारस अविसोहियंमि न करति ।  
 झामिय वूढे कीरइ आवासिय सोहिए चेव ॥ ७३ ॥
- 15 निज्जतं मुत्तूण परवयणे पुण्फमाइपडिसेहो ।  
 जम्हा चउप्पगारं सारोरमओ न वज्जंति ॥ ७४ ॥  
 एसो उ असज्जाओ तव्वज्जिऊझाउ तत्थिमा मेरा ।  
 कालपडिलेहणाए गडगमरुएहि दिट्ठंतो ॥ ७५ ॥  
 पंचविहअसज्जायस्स जाणणट्ठाय पेहए कालं ।
- 20 चरिमा चउभागवसेसियाइ भूमि तओ पेहे ॥ ७६ ॥  
 अहियासिआइं अंतो आसन्ने चेव मज्झि दूरे य ।  
 तिन्नेव अणहियासी अंतो छ छच्च बाहिरओ ॥ ७७ ॥

- एमेव य पासत्रणे बारस चउवीसति तु पेहेत्ता ।  
 कालस्स य तिमि भवे अह सूरु अत्थमुवयाई ॥ ७८ ॥  
 जइ (अह) पुण निव्वाघाओ आवास तो करति सत्वेऽवि ।  
 सङ्काइकहणवाघाययाइ पच्छा गुरू ठति ॥ ७९ ॥
- 5 सेसा उ जहासति आपुच्छित्ताण ठति सट्टाणे ।  
 सुत्तत्थकरणहेउ आयरिए ठियंमि देवसियं ॥ १३८० ॥  
 जो हुज्ज उ असमत्थो बालो वृद्धो गिलाण परिसंतो ।  
 सो विकहाइ विरहिओ अच्छिज्जा निज्जरापेही ॥ ८१ ॥  
 आवासगं तु काउ जिणोवइदुं गुरूवएसेणं ।
- 10 तिण्ण थुई पडिलेहा कालस्स इमो विही तत्थ ॥ ८२ ॥  
 दुविहो उ होइ कालो वाघाइम इतरो य नायव्वो ।  
 वाघातो घघसालाए घट्टण सङ्कहण वा ॥ ८३ ॥  
 वाघाए तइओ सि दिज्जइ तस्सेव ते निवेएंति ।  
 इयरे पुच्छंति दुवे जोगं कालस्स घेच्छामो ॥ ८४ ॥
- 15 आपुच्छण किइकम्मे भावासिय पडियरिय वाघाते ।  
 इदियं दिसा य तारा वासमसज्झाइयं चेव ॥ ८५ ॥  
 जइ पुण गच्छताणं छीयं जोई ततो नियत्तेति ।  
 निव्वाघाए दोण्णि उ अच्छंति दिसा निरिद्वत्ता ॥ ८६ ॥  
 सज्झायमच्चितंता कणग दट्टूण पडिनियत्तति ।
- 20 पत्ते य दंडधारी मा बोल गडए उवमा ॥ ८७ ॥  
 आघोसिए बहूहि सुयमि सेसेसु निवडए दडो ।  
 अह तं बहूहि न सुयं दंडिज्जइ गडओ ताहे ॥ ८८ ॥



- पियधम्मो दढधम्मो संविग्गो चेव वज्जभीरू य ।  
 खेयन्नो य अभीरू कालं पडिलेहए साहू ॥ ८९ ॥  
 कालो संज्ञा य तथा दोवि समप्पति जह समं चेव ।  
 तह त तुलेंति काल चरिमं च दिसं असज्ञाए ॥ १३६० ॥
- 5 आउत्तपुव्वभणियं-अणपुच्छा खलियपडियवाघाओ ।  
 भासंत मूढ सकिय इदियविसए तु अमणुण्णे ॥ ९१ ॥  
 निसीहिआ नमुक्कारे काउस्सग्गे य पचमगलए ।  
 किइकम्म च करिंतो बीओ कालं तु पडियरइ ॥ ९२ ॥  
 थोवावसेसियाए संभाए ठाति उत्तराहुत्तो ।
- 10 चउवीसगदुमपुप्फिय-पुव्वगमेक्कक्किअ- दिसाए ॥ ९३ ॥  
 बिदू छीए परिणय सगणे वा सकिए भवे तिण्हं ।  
 भासत मूढ सकिय इंदियविसए य अमणुण्णे ॥ ९४ ॥  
 मूढो व दिसिज्जयणे भासतो यावि गिण्हति न सुज्जे ।  
 अन्नं च दिसिज्जयणे-सक्तोऽनिट्टविसए वा ॥ ९५ ॥
- 15 जो गच्छतंमि विही आगच्छतंमि होइ सो चेव ।  
 जं एत्थ णाणत्तं तमहं-वोच्छ समासेणं ॥ ९६ ॥  
 निसीहिआ आसज्ज अकरणे खलिय पडियवाघाए ।  
 अपमज्जिय भीए वा छीए-छिन्ने व कालवहो ॥ १ ॥  
 गोणाइ कलभूमी इ हुज्ज ससप्पगा व उट्टिज्जा ।
- 20 कविहसिअ विज्जुयमी गज्जिय उक्काइ कालवहो ॥ २ ॥

( प्र० सिद्धसेनः )

- इरियावहिया हृत्थंतरेऽवि मंगल निवेयणा दारे ।  
 सव्वेहि वि पट्टुविए पच्छा. करण अकरणं वा ॥ ९७ ॥  
 सन्निहियाण बडारो पट्टुविय पमादि णो ण्ण कालं ।  
 बाहि ठिए पडियरए पविसई ताएऽवि दंडधरो ॥ ९८ ॥
- 5 पट्टुविय वदिए वा त्तिहि पुच्छति केण किं सुयं? भते ।  
 तेवि य कहेति सव्व जं जेण सुयं व दिट्ठं वा ॥ ९९ ॥  
 इक्कस्स दोण्ह व संकियमि कीरइ न कीरती तिण्हं ।  
 सगणंमि संकिए परगणं तु गंतु उ पुच्छति ॥ १०० ॥  
 कालचउक्के णाणत्तगं तु पाओसियमि सव्वेवि ।
- 10 समयं पट्टुवयंती सेसेसु सम व विसमं वा ॥ १०१ ॥  
 इंदियमाउत्ताणं हणति कणगा उ त्तिन्नि उक्कोसं ।  
 वासासु य त्तिन्नि दिसा उउबट्ठे तारगा त्तिन्नि ॥ १०२ ॥  
 कणगा हणति कालं ति पच्च सत्तेव गिम्हि सिसिरवासे ।  
 उक्का उ सरेहागा रेहारहितो भवे कणओ ॥ १०३ ॥
- 15 वासासु य त्तिन्नि दिसा हवति पाभाइयंमि कालंमि ।  
 सेसेसु तीसु चउरो उडुंमि चउरो चउदिंसिपि ॥ १०४ ॥  
 तिसु त्तिन्नि तारगाओ उडुंमि पाभातिए अदिट्ठेऽवि ।  
 वासासु[य] तारगाओ चउरो छन्ने निविट्ठोऽवि ॥ १०५ ॥  
 ठाणासइ विदूसु अ गिण्ह चिट्ठोवि पच्छिम काल ।
- 20 पडियरइ बहि एक्को, एक्को व अंतट्ठिओ गिण्हे ॥ १०६ ॥  
 पाओसि अड्डुरत्ते उत्तरदिसि पुव्व पेहए काल ।  
 वेरत्तियमि भयणा पुव्वदिसा पच्छिमे काले ॥ १०७ ॥

- कालचउक्कं उक्कोसएण जहस्र तियं तु बोद्धव्वं ।  
 बीयपएणं तु दुगं मायामयविप्पमुक्काणं ॥ १४०८ ॥  
 फिडियंमि अड्डरत्ते कालं घित्तु सुवति जागरिया ।  
 ताहे गुरू गुणंती चउत्थि सव्वे गुरू सुअइ ॥ १४०९ ॥
- 5 गहियंमि अड्डरत्ते वेरत्तिय अगहिए भवइ तिसि ।  
 वेरत्तिय अड्डरत्ते अइ उवओगा भवे दुण्णि ॥ १४१० ॥  
 पडिजग्गियंमि पढमे बीयविज्जा हवति तिभ्नेव ।  
 पाओसिय वेरत्तिय अइउवओगा उ दुण्णि भवे ॥ ११ ॥  
 पाभाइयकालंमि उ सच्चिक्खे तिसि छीयरुक्खाणि ।
- 10 परवयणे खरमाई पावासिय एवमादीणि ॥ १२ ॥  
 आइन्न पिसिय महिया पेहिता तिसि तिसि ठाणाई ।  
 नववारहए काले हउत्ति पढमाइ न पढति ॥ १३ ॥  
 पट्टवियमि सिलोमे छीए पडिलेह तिसि अन्नत्थ ।  
 सोणिय मुत्तपुरीसे घाणालोअं परिहरिज्जा ॥ १४ ॥
- 15 अलोअंमि चिलिमिणी गंधे अन्नत्थ गंतु पकरंति ।  
 वाघाइयकालंमी दंडग मरुभा नवरि नत्थि ॥ १५ ॥  
 एएसामन्नयरेऽसज्जाए जो करेइ सज्जायं ।  
 सो आणाअणावत्थं मिच्छत्त विराहणं पावे ॥ १६ ॥  
 आयसमुत्थमसज्जाइय तु एगविघ होइ दुविह वा ।
- 20 एगविहं समणाणं दुविहं पुण होइ समणीणं ॥ १७ ॥  
 धोरंमि उ निप्पगले बघा तिस्रैव हुंति उक्कोसं ।  
 परिगलमाणे जयणा दुविहंमि य होइ कायव्वा । ८ ॥

- समणो उ वणिव्व भंगवरिच्च बंधं करित्तु वाएइ ।  
 तह्वि गलंते छारं दाउ दो तिसि बंधा उ ॥ १६ ॥  
 एमेव य समणीणं वणंमि इअरंमि सत्त बंधा उ ।  
 तह्विय अठायमाणे धोएउं अहव अघत्थ ॥ १४२० ॥
- 5 एएसामन्नयरेऽसज्झाए अप्पणो उ सज्झायं ।  
 जो कुणइ अजयणाए सो पावइ आणमाईणि ॥ २१ ॥  
 सुयनाणंमि अमत्ती लोअविरुद्धं पमत्तछलणा य ।  
 विज्जासाहेणवइगुल्लधम्मया एव मा कुणसु ॥ २२ ॥  
 कामं देहावयवा दंताई अवज्जुआ तह्वि वज्जा ।
- 10 अणवज्जुआ न वज्जा लोए तह उत्तरे चेव ॥ २३ ॥  
 अंमितरमललित्तोवि कुणइ देवाण अच्चर्ण लोए ।  
 बाहिरमललित्तो पुण न कुणइ अवणेइ य तओ णं ॥ २४ ॥  
 आउट्टियाऽवरहं संनिहिया न खमए जहा पडिमा ।  
 इह परलोए दडो पमत्तछलणा इह सिआ उ ॥ २५ ॥
- 15 रागेण व दोसेण वऽसज्झाए जो करेइ सज्झाय ।  
 आसायणा व का से ? को वा मणिओ अणायारो ॥ २६ ॥  
 गणिसहमाइमहिओ रागे दोसंमि न सट्ठे सहं ।  
 सब्बमसज्झायमयं एमाइ हुंति मोहाओ ॥ २७ ॥  
 उम्मायं च लभेज्जा रोगायकं व पाउणे दीह ।
- 20 तित्थहरमासियाओ भस्सइ सो संजमाओ वा ॥ २८ ॥  
 इहलोए फलमेअ परलोए फल न वित्ति विज्जाओ ।  
 आसायणा सुयस्स उ कुव्वइ दीहं च संसारं ॥ २९ ॥

१६० ] - - [ निर्युक्तिसग्रहः (१) आवश्यकनिर्युक्तिः

असज्ज्ञाह्यनिज्जुत्तो कहिया भे धीरपुरिसपन्नता ।  
सजमतवङ्कगणं निगंथाण महुरिसीणं ॥ १४३० ॥  
असज्ज्ञाह्यनिज्जुत्ति जुंजता चरणकरणमाउता ।  
साहू खवेति कम्मं अणेगभवसंचियमणत ॥ १४३१ ॥  
5 ॥ इति अस्वाध्यायिकनिर्युक्तिः ॥ १० ॥

॥ इति प्रतिक्रमणाध्ययनम् ॥ ४ ॥

॥ अथ पञ्चमं कायोत्सर्गध्ययनम् ॥

॥ ११ ॥ अथ कायोत्सर्गनिर्युक्तिः ॥

आलोयण पडिक्कमणे मीस विवेगे तथा विउस्सगे ।

० तव छेय मूल अणवट्टया य पारचिए चेव ॥ १४३२ ॥

दुविहो कायमि वणो तदुवभवागंतुओ अ णायव्वो ।

आगतुयस्स कारइ सल्लुद्धरण न इयरस्स ॥ ३३ ✓

तणुओ अतिक्खतुंडो असोणिओ केवल तह (या) लग्गो ।

उद्धरिउं अवउज्झत्ति सल्लो न मलिज्जइ वणो उ ॥ ३४ ✓

5 लग्गुद्धियंमि बीए मलिज्जइ परं अहूरगे सल्ले ।

उद्धरणमलणपूरण हूरयरगए तइयगमि ॥ ३५ ॥ ✓

मा वेअणा उ तो उद्धरित्तु गालंति सोणिय चउत्थे ।

रुज्झइ लहूँति चिट्ठा वारिज्जइ संचमे वणिणो ॥ ३६ ✓

रोहेइ वणं छट्ठे हियमियभोई अमुंजमाणो वा ।

20 तित्तिअमित्तां छिज्जइ सत्तमए पुइसंसाई ॥ ३७ ॥ ✓

- तहविय अठायमाणो गोणसखइयाइ रूपए वावि ।  
 कोरइ तयंगछेओ सअट्ठओ सेसरवखट्ठा ॥ ३८ ॥  
 मूलुत्तरगुणरुवस्स ताइणो परमचरणपुरिस्स ॥  
 अवराहसल्लपभवो भाववणो होइ नायट्ठो ॥ १ ॥ (प्र०)
- 5 भिवखायरियाइ सुज्झइ अइयारो कोइ वियडणाए उ ।  
 वीओ असमिओमिस्सि कीस सहसा अगुत्ता वा ? ॥ ३९ ॥  
 सदाइएसु रागं दोसं च मणा गओ तडयंगमि ।  
 नाउं अणेसणिज्ज भत्ताइविगिच्चण चउत्थे ॥ १४० ॥  
 उस्सग्गेणवि सुज्झइ अइआरो कोइ कोइ उ तवेण ।
- 10 तेणवि असुज्झमाणं छेयविसेसा विसोहिति ॥ ४१ ॥  
 निक्खेवेगट्ठ विहाणसग्गणा कालभेयपरिमाणे ।  
 असढसढे विहि दोसा कस्सत्ति फलं च दाराइं ॥ ४२ ॥  
 कायस्स उ निक्खेवो वारसओ छक्कओ अ उस्सग्गे ।  
 एएसि तु पयाण पत्तोय परूवणं वुच्छं ॥ ४३ ॥
- 15 नाम ठवणसरोरे गई निकायत्थिकाय दविए य ।  
 माउय संगह पज्जव भारे तह भावकाए य ॥ ४४ ॥  
 काओ कस्सइ नामं कीरइ देहोवि वुच्चई काओ ।  
 कायमणिओवि वुच्चइ बद्धमवि निकायमाहंसु ॥ ४५ ॥  
 अक्खे वराडए वा कट्ठे पुत्थे य चित्तकस्मैय ।
- 20 सवभावमसवभावं ठवणाकायं वियाणाहिं ॥ ४६ ॥  
 लिप्पगहत्थी हत्थिस्सि एस सवभाविया भवे ठवणा ।  
 होइ असवभावे पुण हत्थिस्सि निरागिई अक्खो ॥ ४७ ॥

- ओरालियवेउविवय आहारगतेयकम्मए चेव ।  
 एसो पंचविहो खलु सरीरकाओ मुणेयव्वो ॥ १४४८ ॥  
 चउसुवि गईसु देहो नेरइयाईण जो स गइकाओ ।  
 एसो सरीरकाओ विसेसणा होइ गइकाओ ॥ १ ॥ (प्र०)
- 5 जेणुवगहिओ वच्चइ भवतरं जच्चिरेण कालेण ।  
 एसो खलु गइकाओ सतेयगं कम्मगसरीर ॥ १४४९ ॥  
 निययमहिओ व काओ जीविकाओ निकायकाओ य ।  
 अत्थित्तिबहुपएसा तेणं पंचत्थिकाया उ ॥ १४५० ॥  
 तीयमणागयभावं जमत्थिकायाण नत्थि अत्थित्तं ।
- 10 तेन र केवलएसु नत्थी दव्वत्थिकायत्तां ॥ ५१ ॥  
 काम भवियसुराइसु भावो सो चेव जत्थ वट्ठ ति ।  
 एसो न ताव जायइ तेन र ते दव्वदेवुत्ति ॥ ५२ ॥  
 दुहओऽणंतररहिया जइ एवं तो भवा अणंतगुणा ।  
 एगस्स एगकाले भवा न जुज्जति उ अणेगा ॥ ५३ ॥
- 15 दुहओऽणंतरभविय जह चिट्ठइ आउअं तु जं बद्ध ।  
 हुज्जियरेसुवि जइ त दव्वभवा हुज्ज तो तेऽवि ॥ ५४ ॥  
 संभासू दोसु सूरुो सदिससमाणोऽवि पप्प समईयं ।  
 जइ ओभासइ खित्तं तहेव एयंपि नायव्वं ॥ ५५ ॥  
 सगहकाओऽणेगावि जत्थ एगवयणेण घिप्पति ।
- 20 जह सालिगाममसेणा जाओ वसहो निविट्ठत्ति ॥ ५६ ॥  
 पज्जवकाओ पुण हूँति पज्जवा जत्थ पिंडिया बह्वे ।  
 परमाणुंमि विवकंमि वि जह वस्साई अणंतगुणा ॥ ५७ ॥

एगो काश्रो बुहा जाओ एगो विट्टइ एगो मारिओ ।  
जोर्बतो मएण मारिओ त लव मागव । केण हेउणा ? ॥५८॥

दुग तिग चउरो पंच व भावा बहुआ व जत्थ वट्टंति ।

सो होइ भावकाश्रो जीवमजीवे विभासा उ ॥ ५९ ॥

5 काए सरीर देहे वुं दी य चय उवचए य संघाए ।

उत्सय समुत्सए वा कलेवरे भत्थ तण पाणू ॥ ६४६० ॥

नामं ठवणा दविए खित्तो काले तहेव भावे य ।

एसो उत्सग्गस्स उ निक्खेवो छव्विहो होइ ॥ ६१ ॥

दव्वुज्झणा उ जं जेण जत्थ अक्किरइ दव्वसूओ वा ।

10 जं जत्थ वावि खित्तो जं जच्चिर जंमि वा काले ॥ ६२ ॥

भावे पसत्थमियर जेण व भावेण अक्किरइ जं तु ।

अस्संजमं पसत्थे अपसत्थे सजम चयइ ॥ ६३ ॥

खरफरुसाइसचेयण मचेयणं दुरमिगंघविरसाई ।

दवियमवि चयइ दोसेण जेण भावुज्झणा सा उ ॥ ६४ ॥

15 उत्सग्ग विउत्सरणुज्झणा य अक्किरण छड्डण विवेगो ।

वज्जण चयणुम्मुअणा परिसाडण साडणा चैव ॥ ६४६५ ॥

उत्सग्गे निक्खेवो चउक्कओ छक्कओ अ कायव्वो ।

निक्खेवं काउण पखवणा तस्स कायव्वा ॥ १ ॥ (प्र०)

सो उत्सग्गो दुव्विहो जिट्ठाए अमिभवे व नायव्वो ।

20 भिक्खायरियाइ पढमो उवसग्गभित्तुंजणे विइओ ॥ ६६ ॥

इयरह्वि ता न जुज्जइ अमिओगो किं पुणाइ उत्सग्गे ? ।

नणू गव्वेण परपुर अमिरुज्झइ एवमेयपि ॥ ६७ ॥



१६४ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (१) आवश्यकनियुक्ति

- मोहपयडीभयं अभिभवित्तु तो कुणइ काउसगं तु ।  
 भयकारणे य तिविहे णाभिभवो नेव पडिसेहो ॥ ६८ ॥  
 आगारेऊण परं रणिव्व जइ सो करिज्ज उस्सगं ।  
 जुंजिज्ज अभिभवो ता तदभावे अभिभवो कस्स ? ॥ ६९ ॥
- 5 अट्टविहंपि य कम्मं अरिभूयं-तेण तज्जयट्टाए ।  
 अबभूद्धिया उ तवसजमंमि कुव्वंति निगंथा ॥ १४७० ॥  
 तस्स कसाया चत्तारि नायणा कम्मसत्तुसिन्नस्स ।  
 काउस्सगमभगं करंति तो तज्जयट्टाए ॥ ७१ ॥  
 संवच्छरमुक्कोसं अंतमुहुत्तां च अभिमवुस्सग्गे ।
- 10 चिट्ठाउस्सगस्स उ कालपमाणं उवरि वृच्छं ॥ ७२ ॥  
 उस्सिउस्सिओ अ तह उस्सिओ अ उस्सियनिसन्नओ चेव ।  
 निसनुस्सिओ निसन्नो निसन्ननिसन्नओ चेव ॥ ७३ ॥  
 निवणुस्सिओ निवन्नो निवन्ननिवन्नओ य नायव्वो ।  
 एएस्सि तु पयाणं पत्तोय परुवणं वृच्छं ॥ ७४ ॥
- 15 उस्सिअनिसन्नग निवन्नो य इक्किक्कगंमि उ पर्यमि ।  
 दव्वेण य नावेण य चउक्कमयणा उ कायव्वा ॥ ७५ ॥  
 देहमइजहुसुद्धो सुहट्टुक्खतित्तिवत्तया अणुप्पेहा ।  
 भायइ य सुहं भाणं एयगो काउसगंमि ॥ ७६ ॥  
 अंतोमुहुत्तकालं चित्तस्सेगगया हवइ भाणं ।
- 20 तं पुण अट्टं उहं धम्मं सुक्कं च नायव्वं ॥ ७७ ॥  
 तत्थ य दो आइल्ला भाणा संसारवड्डणा नणिआ ।  
 दुस्सि य विमुक्खहेऊ तेस्सिअहिगारो न इयरेस्सि ॥ ७८ ॥

- संवरियासवदारा अवावाहे अकंटए देसे ।  
 काऊण थिरं ठाण ठिओ निसन्नो निवन्नो वा ॥ ७९ ॥  
 च्चैयणमच्चैयण वा वत्थुं भ्रवलविउ घणं मणसा ।  
 भायइ सुअमत्थ वा दवियं तप्पज्जए वावि ॥ १४८० ॥
- 5 तत्थ उ भणिज्ज कोई ज्ञाण जो माणसो परीणामो ।  
 त न हवइ जिणदिट्ठं ज्ञाण तिविहेवि जोगमि ॥ ८१ ॥  
 वायाईघाऊणं जो जाहे होइ उक्कडो घाऊ ।  
 कुविओत्ति सो पवुच्चइ न य इयरे तत्थ दो नत्थि ॥ ८२ ॥  
 एमेव य जोगाण तिणहवि जो जाहि उक्कडो जोगो ।
- 10 तस्स तर्हि निद्देसो इयरे तत्थिक्क दो व नवा ॥ ८३ ॥  
 काएविय अज्झप्प वायाइ मणस्स च्चैव जह होइ ।  
 कायवयमणोजुत्तां तिविहं अज्झप्पमाहसु ॥ ८४ ॥  
 जइ एगगं च्चिरं धारयओ वा निरुंभओ वावि ।  
 ज्ञाणं होइ नणु तथा इअरेसुवि दोसु एमेव ॥ ८५ ॥
- 15 देसियदंसियमग्गो वच्चति नरवई लहइ सइ ।  
 रायत्ति एस वच्चइ सेसा अणुगामिणो तस्स ॥ ८६ ॥  
 पढमित्तुअस्स उदए कोहस्सिअरे वि तिन्नि तत्थत्थि ।  
 न य ते ण संति तहियं न य पाहन्नं तहेयमि ॥ ८७ ॥  
 मा मे एजउ काउत्ति अचलओ काइअ हवइ ज्ञाणं ।
- 20 एमेव य माणसियं निरुद्धमणसो हवइ ज्ञाणं । ८८ ॥  
 जह कायमणनिरोहे भाणं वायाइ जुज्जइ न एवं ।  
 तम्हा वई उ ज्ञाणं न होइ को वा विसेसुत्थ ? ॥ ८९ ॥

- मा मे चलउत्ति तणू जहं तं ज्ञाण निरेइणो होइ ।  
 अजयाभासविक्कजस्स वाइअं भाणमेवं तु ॥ १४९० ॥  
 एवंविहा गिरा मे वत्तव्वा एरिसा न वत्तव्वा ।  
 इय वेयालियवक्कस्स भासओ वाइयं ज्ञाणं ॥ ९१ ॥
- 5 मणसा वावारंतो कायं वायं च तप्परीणामो ।  
 भंगिअसुयं गुणंतो वट्टइ तिविहेवि ज्ञाणंमि ॥ ९२ ॥  
 धम्मं सुक्कं च दुवे भायइ भाणाइ जो ठिओ संतो ।  
 एसो काउस्सगो उसिउसिओ होइ नायव्वो ॥ ९३ ॥  
 धम्मं सुक्कं दुवे नवि भायइ नवि य अट्टरुहाइ ।
- 10 एसो काउस्सगो दव्वसिओ होइ नायव्वो ॥ ९४ ॥  
 पयलायंत सुसुत्तो नेव सुहं ज्ञाइ भाणमसुह वा ।  
 अब्बावारियच्चित्तो जागरमाणोवि एमेव ॥ ९५ ॥  
 अचिरोववन्नगणं मुच्छियअव्वत्तमत्तसुत्ताणं ।  
 ओहाडियमव्वत्तं च होइ पाएण चित्तंति ॥ ९६ ॥
- 15 गाढालंबणलग्गं चित्तं वृत्तं निरेयणं भाण ।  
 सेसं न होइ ज्ञाणं मउअमवत्तं भमंत वा ॥ ९७ ॥  
 उम्हासेसोऽवि सिही होउं लद्धिघणो पुणो जलइ ।  
 इय अठवत्तं चित्तं होउं वत्तं पुणो होइ ॥ ९८ ॥  
 पुव्व च ज तट्टुत्तं चित्तस्सेगग्गया हवइ भाणं ।
- 20 आवन्नमणेगग्गं चित्तं चिय तं न तं ज्ञाणं ॥ ९९ ॥  
 मणसहिएण उ काएण कुणड वायाइ भासई जं च ।  
 एयं च भावकरणं मणरहिय दव्वकरणं च ॥ १५०० ॥

- जह ते चित्तं भाणं एवं भाणमवि चित्तमावन्नं ।  
 तेन र चित्तं भाणं अह नेव भाणमन्नं ते ॥ १५०१ ॥  
 नियमा चित्तं भाणं ज्ञाणं चित्तं न यावि भइयव्वं ।  
 जह खइरो होइ दुमो दुमो य खइरो अखयरो वा ॥ १५०२ ॥
- 5 अट्टं र्हं च दुवे भायइ भाणाइं जो ठिओ सतो ।  
 एसो काउस्सगो दुव्वुसिओ भावउ निसओ ॥ १५०३ ॥  
 घम्मं सुक्कं च दुवे ज्ञायइ ज्ञाणाइं जो निसओ अ ।  
 एसो काउस्सगो निसनुसिओ होइ नायव्वो ॥ १५०४ ॥  
 घम्मं सुक्कं च दुवे नवि भायइ नवि य अट्टं र्हं ।
- 10 एसो काउस्सगो निसणओ होइ नायव्वो ॥ १५०५ ॥  
 अट्टं र्हं च दुवे ज्ञायइ ज्ञाणाइं जो निसओ य ।  
 एसो काउस्सगो निसन्नगनिसन्नओ नाम ॥ १५०६ ॥  
 घम्मं सुक्कं च दुवे ज्ञायइ ज्ञाणाइं जो निवओ उ ।  
 एसो काउस्सगो निवनुसिओ होइ नायव्वो ॥ १५०७ ॥
- 15 घम्मं सुक्कं च दुवे नवि ज्ञायइ नवि य अट्टं र्हं ।  
 एसो काउस्सगो निवणओ होइ नायव्वो ॥ १५०८ ॥  
 अट्टं र्हं च दुवे भायइं भाणाइं जो निवओ उ ।  
 एसो काउस्सगो निवन्नगनिवन्नओ नाम ॥ १५०९ ॥  
 अतरंतो उ निसन्नो करिज्ज तहवि य सहू निवन्नो उ ।
- 20 संवाहवस्सए वा कारणिय सहूवि य निसन्नो ॥ १५१० ॥

करेमि भंते ! सामाइयं । सव्वं सावज्जं जोग पच्च-  
 वखासि जावज्जीवाए तिविहं तिविहेणं मणेणं वायाए काएणं

न करेमि न कारवेमि करंतंपि अन्नं न समणुजाणामि  
तस्स भंते ! पडिक्कमामि निंदामि गरिहामि अप्पाणं  
चोसिरामि ॥ सू० ॥

इच्छामि ठाडुं काउस्सग्गं, जो मे देवसिओ अइयारो  
5 कओ काइओ वाइओ माणसिओ उस्सुत्तो उम्मग्गो अक-  
प्पो अकरणिज्जो दुज्झाओ दुव्विचिंतिओ अणायारो  
अणिच्छियव्वो असमणपाउग्गो नाणे दंसणे चरित्ते  
सुए सामाइए तिण्हं गुत्तीणं चउण्हं कसायाणं पंचण्हं  
महव्वयाणं छण्हं जीवनिक्कायाणं सत्तण्हं पिडेमणाणं  
10 अट्टण्हं पवयणमाऊणं नवण्हं वंभवेरगुत्तीणं दसविहे  
समणधम्मे समणाणं जोगाणं जं खंडिअं जं विराहियं  
तस्स मिच्छामि दुक्कडं ॥ सूत्रम् ॥

तस्स उत्तरीकरणेणं पायच्छित्तकरणेणं विसोहीकरणेणं  
विसल्लीकरणेणं पावाणं कम्माणं निग्घायणद्वाए ठामि  
15 काउस्सग्गं ॥ सूत्रम् ॥

अन्नत्थ ऊससिएणं नीसमिएणं खासिएणं छीएणं  
जंभाइएणं उड्डुएणं वायनिसग्गेणं भमलिए पित्त-  
मुच्छाए, सुहुमेहि अंगसंचालेहिं, सुहुमेहिं खेलसंचालेहिं,  
सुहुमेहिं दिट्ठिसंचालेहिं एवमाइएहिं आगारेहिं अभग्गो  
20 अविराहिओ हुज्ज मे काउस्सग्गो जाव अरिहंताणं भग-

वंताणं नमुक्कारेणं न पारेमि ताव कायं ठाणेणं मोणेणं  
झाणेणं अप्पाणं वोसिरामि ॥ सूत्रम् ॥

काउस्सग्गमि ठिओ निरेयकाओ निरुद्धवइपसरो ।

जाणइ सुहमेगमणो मुणि देवसियाइअइयारे ॥ १ ॥

5 परिजाणिऊण य जओ समं गुरुजणपगासणेणं तु ।

सोहेइ अप्पगं जो जम्हा य जिणेहिं सो भणिओ ॥२॥ (प्र०)

काउस्सग्गं मुक्खपह्दसिय जाणिऊण तो धीरा ।

दिवसाइयारजाणणट्टयाइ ठायंति उस्सग्गं ॥ १५११ ॥

सयणा-सणणापाणे चेइय जइ सेज्ज काय उच्चारे ।

10 समिती भावण गुत्ती वितहायरर्णमि अइयारो ॥ १२ ॥

गोसमुहणंतगाई आलोए देसिए य अइयारे ।

सव्वे समाणइत्ता हियए दोसे ठविज्जाहि ॥ १३ ॥

काउं हिअए दोसे जहक्कमं जा न ताव पारेइ ।

ताव सूहुमाणुपाणू धम्मे सुक्कं च झाइज्जा ॥ १४ ॥

15 देसिय राइय पक्खिय चाउम्मासे तहेव वरिसे य ।

इक्किक्के तिग्नि गमा नायठ्ठा पंचसेएसु ॥ १५ ॥

आइमकाउस्सग्गे पडिकमणे ताव काउ सामइयं ।

तो कि करेह बीयं तइयं च पुणोऽवि उस्सग्गे ? ॥ १६ ॥

समभावंमि ठियप्पा उस्सग्ग करिय तो पडिक्कमइ ।

20 एमेव य समभावे ठियस्स तइयं तु उस्सग्गे ॥ १७ ॥

सज्जायभाणतवओसहेसु उवएसथुइपघाणेसु ।

संतगुणकित्तणेसु अ न ह्वंति पुणरुत्तदोसा उ ॥ १८ ॥

- मिति भिउमद्वत्ते छत्ति अ दोसाण छायाणे होइ ।  
 मिति य मेराइ ठिओ दुत्ति दुगुंछामि अष्पाणं ॥ १६ ॥  
 कत्ति कडं मे पावं डत्ति य डेवेमि तं उवसमेण ।  
 एसो मिच्छादुक्कडपयक्खरत्थो समासेणं ॥ १५२० ॥
- 5 खंडियविराहिघाण मूलगुणाणं सउत्तरगुणाणं ।  
 उत्तरकरणं कीरइ जह सगडरहगगेहाणं ॥ २१ ॥  
 पावं छिदइ जम्हा पायच्छित्तं तु भन्नई तेणं ।  
 पाएण वावि चित्तं विसोहए तेण पच्छित्तं ॥ २२ ॥  
 दव्वे भावे य दुहा सोही सत्तं च इक्कमिक्कं तु ।
- 10 सव्वं पावं कम्म भामिज्जइ जेण संसारे ॥ २३ ॥  
 उस्सासं न निरुं भइ आभिग्गहिओवि किमु अ चिट्ठाए ? ।  
 सज्जमरणं निरोहे सुहुमुस्सासं तु जयणाए ॥ २४ ॥  
 कासखुअजंभिए मा हु सत्थमणिलोऽणिलस्स तिच्चुण्हो ।  
 असमाही य निरोहे मा मसगाई अ तो हत्थो ॥ २५ ॥
- 15 वायनिसग्गुड्डोए जयणासदस्स नेव व निरोहो ।  
 उड्डोए वा हत्थो भमलीमुच्छामु व निवेसो ॥ २६ ॥  
 वीरियसजोगयाए संचारा सुहुमवायरा वेहे ।  
 बाहिं रोमंचाई अंतो खेलाणिलाईया ॥ २७ ॥  
 भव(आ)लोअचलं चक्खू मणुव्व तं दुक्कर थिर काउ ।
- 20 रूवेहिं तयं खिप्पइ सभावओ वा सयं चलइ ॥ २८ ॥  
 न कुणइ निसेसजत्तं तत्थुवओगे ए भाण भाइज्जा ।  
 एगनिंसं तु पवन्नो ज्ञायइ साहू अणिमिसच्छोऽवि ॥ २९ ॥

- अगणीओ छिदिज्ज व बोहियखोभाइ दीहडक्को वा ।  
 आगारेहि अभागो उस्सग्गो एवमाईहि ॥ १५३० ॥
- ते पुण ससूरिए चिय पासवणुच्चारकालमूमीओ ।  
 पेहिता अत्थमिए ठंतुसग्गं सए ठाणे ॥ ३१ ॥
- 5 जइ पुण निव्वाघाए आवासं तो करिंति सव्वेवि ।  
 सड्ढाइकहणवाघाययाइ पच्छा गुरू ठति ॥ ३२ ॥  
 सेसा उ जहासति आपुच्छित्ताण ठति सट्ठाणे ।  
 सुत्तत्थसरणहेउ आयरिए ठियंमि देवसियं ॥ ३३ ॥  
 जो हुज्ज उ असमत्थो बालो वुड्ढो गिलाण परिततो ।
- 10 सो विकहाइविरहिओ भाइज्जा जा गुरू ठति ॥ ३४ ॥  
 जा देवसिअ दूगुणं चितइ गुरू अहिउओऽचिदठ्ठ ।  
 बहुवावारा इअरे एगगुणं ताव चितति ॥ १५३५ ॥  
 पव्वइयाण व चिट्टु नाऊण गुरू बहु बहुविहोअ ।  
 कालेणं तदुचिएणं पारेइ थोवचिट्ठोऽवि ॥ १ ॥ (प्र०)
- 15 नमुक्कार चउवीसग किइकम्मालोअण पडिक्कमणं ।  
 किइकम्म दुरालोइअ दुप्पडिक्कते य उस्सग्गो ॥ ३६ ॥  
 एस चरित्तुस्सग्गो दंसणसुद्धीइ तइयओ होइ ।  
 सुयनाणस्स चउत्थो सिद्धाणं थुइंअ किइकम्मं ॥ ३७ ॥
- सव्वलोए अरिहंतचेइआणं, करेमि काउस्सग्गं ॥ १ ॥
- 20 वंदणवत्तिआए, पूअण-वत्तिआए, सक्कार-वत्तिआए,  
 सम्माण-वत्तिआए, बोहिलाभ-वत्तिआए, निरुवसग्ग-



वत्तियाए ॥ २ ॥ सद्धाए, मेहाए, धिईए, धारणाए  
अणुप्येहाए वड्डुमाणीए ठामि काउस्सगं ॥ ३ ॥ सूत्रम् ॥

पुक्खर-वर-दीवड्डु, धायईसंडे अ जंबूदीवे अ । भर-  
हेरवय-विदेहे, धम्माऽऽङ्गरे नमंसामि ॥ १ ॥ तम-

5 तिमिर-पडल-विद्धं-सणस्स सुर-गण-नरिंदमहिअस्स ।  
सीमाधरस्स वंदे, पप्फोडिअ मोह-जालस्स ॥ २ ॥ जाह-

जरा-मरणसोग-पणासणस्स, कल्लाण-पुक्खल-विसाल-  
सुहा-ऽऽवहस्स । को देव-दाणवनरिंद-गण-ऽच्चि-अस्स ?

धम्मस्स सारमुवलब्भ करे पमायं ? ॥ ३ ॥ सिद्धे भो ?

10 पयओ णमो जिणमए नंदी सया संजमे, देवं नागसुव-  
न्नकिन्नर-गणसब्भूअभावऽच्चिए । लोगो जत्थ पइट्ठिओ  
जगमिणं तेलुकमच्चासुरं, धम्मो वड्डुउ सासओ विजयओ  
धम्मत्तरं वड्डुउ ॥४॥ सुअस्स भगवओ करेमि काउस्सगं,  
वंदणवत्तियाए० ॥ सूत्रम् ॥

5 अन्नत्थ-ऊससिएणं, नीससिएणं, खासिएणं, छीएणं,  
जंभाइएणं, उड्डुएणं, वायनिसग्गेणं भमलीए, पित्तमुच्छ्राए  
॥ १ ॥ सुहुमेहिं अंगसंचालेहिं सुहुमेहिं खेल-संचालेहिं,  
सुहुमेहिं दिट्ठि-संचालेहि ॥ २ ॥ एवमाइएहिं आगारेहिं,  
अभग्गो अविराहिओ, हुज्ज मे काउस्सगो ॥ ३ ॥ जाव  
अरिहंताणं भगवंताणं, नमुक्कारेणं न पारेमि ॥ ४ ॥

ताव कायं दृष्टेणं मोणेणं, ज्ञाणेणं अप्पाणं वोसिरामि  
॥ ५ ॥ सूत्रम् ॥

- सिद्धाणं बुद्धाणं, पारगयाणं परंपर-गयाणं । लोअ-  
ज्जगमुवगयाणं नमो सया सव्वसिद्धाणं ॥ १ ॥ जो  
5 देवाण विदेवो, जं देवा पंजली नमंसंति । तं देव-देव-  
महिअं, सिरसा वंदे महावीरं ॥ २ ॥ इको वि नमुक्कारो,  
जिणवरवसहस्स वद्धमाणस्स । संसारसागराओ, तारेह  
नरं व नारिं वा ॥ ३ ॥ उज्जितसेलसिहरे, दिक्खा नाणं  
निसीहिआ जस्स । तं धम्मचक्कवट्ठिं, अरिट्टुनेमि नमं-  
10 सामि ॥ ४ ॥ चत्तारि अट्ट दस दोय, वंदिया जिणवरा  
चउव्वीसं । परमट्टुनिट्टि अट्टा, सिद्धा सिद्धिं मम दिसंतु  
॥ ५ ॥ सूत्रम् ॥

- सुकयं आणत्ति पिव लोगे काऊण सुकयकिइकम्मं(म्मा) ।  
वड्डुंतिया थुईओ गुरुथुइगहणे कए तिसि ॥ १५३८ ॥  
15 निहामत्तो न सरइ अइयारं मा य घट्टणंओज्जन्तं ।  
किइअकरणदोसा वा गोसाईं तिसि उस्सग्गा ॥ ३९ ॥  
एत्थ पढमो चरित्ते वंसणसुद्धीए बीयओ होइ ।  
सुयनाणस्स य ततिओ नवरं चितंति तत्थ इमं ॥ १५४० ॥  
तइए निसाइयारं चितइ चरमंमि कि तवं काहं ? ।  
20 छम्मासा एगदिणाइहाणि जा पोरिसि नमो वा ॥ ४१ ॥

- अहमवि खामेमी (मे) तुर्वेहि समं ग्रहं च (पि) वंदामि ।  
 आयरियसंतिथं नित्थारगा उ गुरुणो अ वयणाइं ॥ ४२ ॥  
 देसिय राइय पक्खिय चउमासे य तहेव वरिसे य ।  
 एएसु हँति नियया उस्सग्गा अनिअया सेसा ॥ ४३ ॥
- 5 साय सय गोसऽद्धं तिग्नेव सया हवंति पवखमि ।  
 पंच य चाउम्मासे अट्टसहस्सं च वारिसए ॥ ४४ ॥  
 चत्तारि दो दुवालस वीस चत्ता य हँति उज्जोआ ।  
 देसिय राइय पक्खिय चाउम्मासे अ वरिसे य ॥ ४५ ॥  
 पणवीसंमद्धतेरस सिलोग पन्नत्तरि च बोद्धवा ।
- 10 सयमेगं पणवीसं वे बावन्ना य वारिसिए ॥ ४६ ॥  
 गमणागमण विहारे सुत्ते वा सुमिणदंसणे राओ ।  
 नावानइसनारे इरियावहियापडिक्कमणं ॥ १५४८ ॥  
 नियआलयाओ गमेण अन्नत्थ उ सुत्तपोरिसिनिमित्त ।  
 होइ विहागे इत्थवि पणवीसं हुति ऊसासा ॥ १ ॥ (प्र०)
- 15 उद्देससमुद्देसे सत्तावीस अणुन्नवणिघाए ।  
 अट्टेव य ऊसासा पट्टवण पडिक्कमणमाई ॥ १५४८ ॥  
 जुज्जइ अकालपट्टियाइएसु दुट्ठु अ पडिच्छयाईसु ।  
 समणुन्नसमुद्दे से काउस्सगस्स करणं तु ॥ ४६ ॥  
 जं पुण उद्दिसमाणा अणइकंतावि कुणइ उस्सग्गं ।
- 20 एस अकओवि दोसो परिघिप्पइ किं मुहा ? भंते ! ॥ १५५० ॥  
 पावुग्घाई कीरइ उस्सग्गो मंगलति उद्देसो ।  
 अणुवहियमंगलाण मा हुज्ज कहिच्चि णे विग्घं ॥ ५१ ॥

- पाणवहमुसावाए अदत्तमेहुणपरिग्गहे चैव ।  
सयमेगं तु अणूणं ऊसासाणं हविज्जाहि ॥ १५५२ ॥  
नावा[ए] उत्तरिउं वहमाई तह नइ च एमेव ।  
सतारेण चलेण व गंतुं पणवीस ऊसासा ॥ १ ॥ (प्र०)
- 5 पायसमा ऊसासा कालपमाणेण ह्वैति नायव्वा ।  
एव कालपमाणं उस्सग्गेणं तु नायव्वं ॥ १५५३ ॥  
एमेव बलसमग्गो न कुणइ मायाइ सम्ममुस्सग्ग ।  
मायावडिअ कम्मं पावइ उस्सग्गकेस च ॥ १ ॥ (प्र०)  
मायाए उस्सग्गं सेस च तवं अकुववओ सहूणो ।
- 10 को अन्नो अणुहोही सकम्मसेसं अणिज्जरियं ? ॥ १५५४ ॥  
निष्कूडं- सविसेसं वयाणुरूवं बलाणुरूवं च ।  
खाणुव्व उद्धदेहो काउस्सग तु ठाइज्जा ॥ ५५ ॥  
तरुणो बलवं तरुणो य दुब्बलो थेरओ बलसमिद्धो ।  
थेरो अबलो चउमुवि भग्गेषु जहावल ठाई ॥ ५६ ॥
- 15 पयलायइ पडिपुच्छइ कंटयवियारपासवणधम्मे ।  
नियडो गेलन्न वा करेइ कूडं हवइ एयं ॥ ५७ ॥  
पुव्वं ठंति य गुरुणो गुरुणा उस्सारियंमि पारैति ।  
ठार्यंति सविसेसं तरुणा उ अनूणविरिया उ ॥ ५८ ॥  
चउरंगुल मुहपत्ती उज्जूए डव्वहत्थ रयहरण ।
- 20 वोसट्टचत्तदेहो काउस्सग्गं करिज्जाहि ॥ ५९ ॥  
घोडग लयाइ खभे कुड्डे माले य सबरि वहु नियले ।  
लवत्तर थण उद्धी सजय खलि [णे य] वायसकविट्ठे ॥ ६० ॥

- सीसुकं पि य सूई अंगुलि भमुहा य वारुणी पेहा ।  
 नाहीकरयल-कुप्पर उस्सारिय-पारियंमि थुई ॥ ६१ ॥  
 वासीचंदणकप्पो जो मरणे जीविए य समसण्णो (दरिसी) ।  
 देहे य अपडिबद्धो काउस्सगो हवइ तस्स ॥ ६२ ॥
- 5 ति विहाणुवसगाण दिट्वाणं माणुसाण तिरियाण ।  
 सम्ममहियासणाए काउस्सगो हवइ सुद्धो ॥ ६३ ॥  
 इहलोगमि सुभद्दा राया उदओद सिट्ठिभज्जा य ।  
 सोदासखगथंभण सिद्धी सगो य परलोए ॥ ६४ ॥  
 काउस्सगो जह सुट्ठियस्स भज्जति अंगमंगाइं ।
- 10 इय भिदंति सुविहिया अट्ठविहं कम्मसघायं ॥ ६५ ॥  
 अन्नं इमं सरीर अन्नो जीवृत्ति एव कयबुद्धी ।  
 दुक्खपरिकिलेसकरं छिद ममत्तं सरीराओ ॥ ६६ ॥  
 जावइया किर दुक्खा ससारे जे मए समणुभूया ।  
 इत्तो दुब्बिसहतरा नरएसु अणोवमा दुक्खा ॥ ६७ ॥
- 15 तम्हा उ निम्ममेण मुणिणा उवलद्धसुत्तसारेण ।  
 काउस्सगो उगो कम्मक्खयट्ठाय कायव्वो ॥ १५६८ ॥  
 ॥ काउस्सगानिज्जुत्ती सयत्ता ॥  
 ॥ इति कायोत्सर्गाध्ययनम् ॥ ५ ॥  
 ॥ इति कायोत्सर्गनिर्युक्तः ॥ ११ ॥



॥ ६ ॥ अथ षष्ठं प्रत्याख्यानध्ययनम् ॥

॥ १२ ॥ अथ प्रत्याख्याननिर्युक्तिः ॥

पञ्चकक्षाणं पञ्चकक्षाश्रो पञ्चकक्षेयं च आणुपुर्वीए ।

परिसा कहणविही या फल च आईइ छठभेश्रा ॥ १५६६ ॥

5 मूलगुणावि य दुविहा समणाण चैव सावयाणं च ।

ते पुण विभञ्जमाणा पचविहा हुति नायव्वा ॥ १ ॥ (प्र०)

सावयधम्मस्स विहं वुच्छामी धीरपुरिसपत्तं ।

ज चरिऊण सुविहिया गिहिणोवि सुहाइं पावंति ॥ १५७० ॥

साभिग्गहा य निरभिग्गहा य ओहेण सावया दुविहा ।

10 ते पुण विभञ्जमाणा अदुविहा हुँति नायव्वा ॥ ७१ ॥

दुविहतिविहेण पढमो दुविह दुविहेणं बीयओ होइ ।

दुविह एगविहेणं एगविह चैव तिविहेणं ॥ ७२ ॥

एगविहं दुविहेण इक्कक्कविहेण छट्टओ होइ ।

उत्तरगुण सत्तमओ अविरतओ चैव अट्टमओ ॥ ७३ ॥

15 पणय चउक्क च तिग दुग एगं च गिण्हइ वयाइं ।

अहवावि उत्तरगुणे अहवावि न गिण्हईं किञ्चि ॥ ७४ ॥

निस्सकिय निक्कखिय निच्चित्तिगिच्छा अमूढदिट्ठी य ।

वीरवयणमि एए बत्तीसं सावया भणिया ॥ १५७५ ॥

पंचण्हमणुवयाण इक्कदुगतिगवउक्कपणगेहि ।

20 पंचगदसदसपणइक्कगे य सजोग कायव्वा ॥१॥ (अन्यक०)

वयमिक्कगसजोगाण हुति पचण्ह तीसई भगा ।

दुग्गसजोगाण दसण्ह तिमि सट्ठा सया हुति ॥ १ ॥

तिग्गसजोगाण दसण्ह भगसय इक्कवोसई सट्ठा ।

चउसजोगाण पुणो चउसट्ठिसयाणिऽसोयाणि ॥ २ ॥

सत्तुत्तरि सयाइं छसत्तराइ च पचसंजोए । :

5 उत्तरगुण अविरय मेलियाण जाणाहि सव्वग्ग ॥ ३ ॥

सोलसं चैव सहस्सा अट्ठसया चैव होति अट्ठहिया ।

एसो उवासगाणं वयगहणविही समासेण ॥ ४ ॥ (प्र०)

तत्थ समणोवासओ पुव्वामेव मिच्छत्ताओ पडिकमइ,  
संमत्तं उवसंपज्जइ, नो से कप्पइ अज्जप्पभिई अन्नउत्थिए

10 वा अन्नउत्थियदेवयाणि वा अन्नउत्थियपरिग्गहियाणि

अरिहंतचेइआणि वा वंदित्तए वा नमंसित्तए वा पुत्ति

अणालत्तएणं आलत्तित्तए वा संलत्तित्तए वा, तेसिं

असणं वा पाणं वा खाइमं वा खाइमं वा दाउं वा

अणुप्पयाउं वा, नन्नत्थ रायाभिओगेणं गणाभिओगेणं

15 वल्लाभिओगेणं देवयाभिओगेणं गुरुनिग्गहेणं विचीकंता-

रेणं, से य संमत्ते पसत्थसंमत्तमोहनीय-कम्माणुवेयणो-

वसमखयसमुत्थे पसमसंवेगाइल्लिगे सुहे आयपरिणामे

पन्नत्ते, सम्मत्तस्स समणोवासएणं इमे पंच अइयारा

जाणिअव्वा न समायरियव्या, तंजहा-संका कंत्वा विवि-

20 मिच्छा परपासंडपसंसा परपासंडसंथवे ॥ सत्रम् ॥

थूलगपाणाइवायं समणोवासओ पच्चक्खाइ, से पाणाइ-

वाए दुविहे पन्नत्ते, तंजहा-संकप्पओ आरंभओ अ,  
 तत्थ समणोवासओ संकप्पओ जावज्जीवाए पच्चक्खाइ  
 नो आरंभओ, थूलगपाणाइवायवेरमणस्स समणोवासणेणं  
 इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-बंधे वहे छविच्छेए  
 5 अइभारे भत्तपाणवुच्छेए ॥ १ ॥ सूत्रम् ॥

थूलगमुसावायं समणोवासओ पच्चक्खाइ, से य मुसा-  
 वाए पंचविहे पन्नत्ते, तंजहा-कंन्नालीए गवालीए भोमा-  
 लीए नासावहारे कूडसक्खिज्जे । थूलगमुसावायवेरमणस्स  
 समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-  
 10 सहस्सव्वभक्खाणे रहस्सव्वभक्खाणे सदारमंतमेए मोसुवएसे  
 कूडलेहकरणे ॥ २ ॥ सूत्रम् ॥

थूलगअदत्तादाणं समणोवासओ पच्चक्खाइ, से अदि-  
 न्नादाणे दुविहे पन्नत्ते, तंजहा-सच्चित्तादत्तादाणे य अचि-  
 त्तादत्तादाणे य । थूलादत्तादाणवेरमणस्स समणोवासएणं  
 15 इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-तेनाहडे तक्करप-  
 ओगे विरुद्धरज्जाइक्कमणे कूडतुलकूडमाणे तप्पडिरूवग-  
 ववहारे ॥ ३ ॥ सूत्रम् ॥

परदारगमणं समणोवासओ पच्चक्खाति सदारसंतोसं  
 वा पडिवज्जइ, से य परदारगमणे दुविहे पन्नत्ते,  
 20 तंजहा-ओरालियपरदारगमणे वेउव्वियपरदारगमणे, सदा-  
 रसंतोसस्स समणोवासएणं इमे पंच अइयार जाणियव्वा,



तंजहा-अपरिगहियागमणे इत्तरियपरिगहियागमणे अण-  
गकीडा परविवाहकरणे कामभोगतिव्वाभिलासे ॥ ४ ॥  
सूत्रम् ॥

अपरिमियपरिगहं समणोवासओ पचचक्खाइ इच्छा-  
5 परिमाणं उवसंपज्जइ, से परिगहो दुविहे पन्नत्ते, तंजहा-  
सच्चित्तपरिगहे य अच्चित्तपरिगहे य, इच्छापरिमाणस्स  
समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-  
धणधन्नपमाणाइकमे, खित्तवत्थुपमाणाइकमे हिरन्नसुव-  
न्नपमाणाइकमे दुपयचउप्पयपमाणाइकमे कुवियपमा-  
10 णाइकमे ॥ ५ ॥ सूत्रम् ॥

दिसिवए तिविहे पन्नत्ते, तंजहा-उड्डुदिसिवए अहो-  
दिसिवए तिरियदिसिवए, दिसिवयस्स समणोवासएणं  
इमे पंच अइयारा जाणियव्वा, तं जहा-उड्डुदिसिपमा-  
णाइककमे अहोदिसिपमाणाइककमे तिरियदिसिपमाणाइ-  
15 ककमे खित्तबुद्धी सइअंतरद्वा । ६ ॥ सूत्रम् ॥

उवभोगपरिभोगवए दुविहे पन्नत्ते, तंजहा-भोअणओ  
कम्मओ अ । भोअणओ समणोवासएणं इमे पंच अइयारा  
जाणियव्वा, तंजहा-सच्चित्ताहारे सच्चित्तपडिबद्धाहारे  
अप्पलिओसहिभक्खणया तुच्छोसहिभक्खणया दुप्पलि-  
20 ओसहिभक्खणया । कम्मओ णं समणोवासएणं इमाइं  
पन्नरस कम्मादाणाइं जाणियव्वा, तंजहा-इंगालकम्मे

घणकम्मे साडीकम्मे भाडीकम्मे, फोडीकम्मे, दंतवाणिज्जे  
 लवखवाणिज्जे रसवाणिज्जे वेसवाणिज्जे विसवाणिज्जे,  
 जंतपीलणकम्मे नित्तलंछणकम्मे दवग्गिदावणया सरदहत-  
 लायसोसणया असईपोसणया ॥ ७ ॥ सू० ॥

5 अणत्थदंडे चउविहे पन्नत्ते, तंजहा-अवज्झाणायरिए  
 पमत्तायरिए हिंसप्पयाणे पावकम्मोवएसे, अणत्थदंडवेर-  
 मणस्स समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा,  
 तंजहा-कंदप्पे कुक्कुइए मोहरिए संजुत्ताहिगरणे उव-  
 भोगपरिभोगाइरेगे ॥ ८ ॥ सूत्रम् ॥

10 सामाइअं नाम सावज्जजोगपरिवज्जणं निरवज्जजोगपडि-  
 सेवणं च । सिक्खा दुविहा गाहा उववाय ठिई गई  
 कसाया य । वंधंता वेयंता पडिवज्जाइकमे पंच ॥ १ ॥  
 सामाइअंमि उ कए समणो इव सावओ हवइ जम्हा ।  
 एएणं कारणेणं बहुसो सामाइयं कुज्जा ॥ २ ॥ सव्वंति

15 भाणिऊणं विरई खलु जस्स सन्विया नत्थि । सो सव्व-  
 विरइवाई चुकइ देसं च सव्वं च ॥ ३ ॥ सामाइयस्स  
 समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-  
 मणदुप्पणिहाणे वइदुप्पणिहाणे कायदुप्पणिहाणे सामाइ-  
 यस्स सइअकरणया सामाइयस्स अणवट्टियस्स करणया  
 20 ॥ ६ ॥ सूत्रम् ॥

दिसिच्चयगहियस्स दिसापरिमाणस्स पइदिणं परि-

माणकरणं देसावगासियं नाम, देसावगासियस्स समणो-  
वासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा, तंजहा-आण-  
वणप्पओगे पेसवणप्पओगे सदाणुवाए रूवाणुवाए वहिया  
पुगगलपक्खेवे ॥ १० ॥ सूत्रम् ॥

- 5 पोसहोववासे चउच्चिहे पन्नत्ते, तंजहा-आहारपोसहे  
सरीरसकारपोसहे वंभचेरपोसहे अच्चावारपोसहे, पोसहोव-  
वासस्स समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा,  
तंजहा-अप्पडिल्लेहिय-दुप्पडिल्लेहिय-सिज्जासंधारए अप-  
मज्जिय-दुप्पमज्जिय-सिज्जासंधारए अप्पडिल्लेहिय-दुप्प-  
10 डिल्लेहिय-उच्चारपामवणभूमीओ अप्पमज्जिय-दुप्पमज्जिय-  
उच्चारपासवणभूमीओ पोसहोववासस्स सम्मं अणणुपाल-  
णया ॥ ११ ॥ सूत्रम् ॥

- अतिहिसंविभागो नाम नायागयाणं कप्पणिज्जाणं  
अन्नपाणाईणं दव्वाणं देसकालसद्धासक्कारकमज्जुअं पराए  
15 भत्तीए आयाणुग्गहवुद्धीए संजयाणं दाणं, अतिहिसं-  
विभागस्स समणोवासएणं इमे पंच अइयारा जाणियव्वा,  
तंजहा-सच्चित्तनिक्खेवणया सच्चित्तपिहणया कालाई-  
क्कमे परववएसे मच्छरिया य ॥ १२ ॥ सूत्रम् ॥

- इत्थं पुण समणोवासगधम्मे पंचाणुव्वयाइं तिन्नि गुण-  
20 व्वयाइं आवकहियाइं, चत्तारि सिक्खावयाइं इत्तरियाइं,  
एयस्स पुणो समणोवासगधम्मस्स मूलवत्थुं सम्मत्तं,

तंजहा-तं निसर्गमेण वा अभिगमेण वा पंचअईयारवि-  
सुद्धं अणुव्वयगुणव्वयाइं च अभिगगहा अन्नेऽधि अणेगा  
पडिमादओ विसेसकरणजोगा, अपच्छिमा मारणंतिया  
संलेहणाभूसणाराहणया, इमीए समणोवासएणं इमे पंच  
5 अइयारा जाणियव्वा, तंजहा-इहलोगासंसप्पओगे पर-  
लोगासंसप्पओगे जीवियासंसप्पओगे मरणासंसप्पओगे  
कामभोगासंसप्पओगे ॥ १३ ॥ सूत्रम् ॥

पच्चक्खाणं उत्तरगुणेषु खमणाइयं अणेगविहं ।

तेण य इहयं पगयं तंपि य इणमो दसविह तु ॥ १५७७ ॥

10 अणागदमइवकतं कोडियसहियं निअंटियं चैव ।

सागारमणागारं परिमाणकडं निरवसेसं ॥ ७८ ॥

सकेय चैव अट्टाए पच्चक्खाणं तु दसविह ।

सयमेवणुपालणियं दाणुवएसे जह समाही ॥ ७९ ॥

होही पज्जोसवणा मम य तपा अंतराडयं हुज्जा ।

15 गुरुवेयावच्चेणं तवस्सि गेलन्नयाए वा ॥ १५८० ॥

सो दाइ तवोकम्म पडिवज्जे तं अणागए काले ।

एयं पच्चक्खाणं अणागय होइ नायव्वं ॥ ८१ ॥

पज्जोसवणाइ तवं जो खलु न करेइ कारणज्जाए ।

गुरुवेयावच्चेणं तवस्सि गेलन्नयाए वा ॥ ८२ ॥

20 सो दाइ तवोकम्मं पडिवज्जइ तं अइच्छिए काले ।

एयं पच्चक्खाणं अइवकतं होइ नायव्वं ॥ ८३ ॥

- पट्टवणो अ दिवसो पञ्चवखाणस्स निट्टवणम्नो अ ।  
जहियं सँमिति दुन्निवि तं भन्नइ कोडिसहिय तु ॥ ५४ ॥  
मासे मासे अ तवो अमुगो अमुगे दिणमि एवइमो ।  
हट्टेण गिलाणेण य कायव्वो जाव ऊसासो ॥ ८५ ॥
- 9 एय पञ्चवखाण नियटिय धीरपुरिरुपन्नत्त ।  
ज गिण्हत्तऽणगारा अणस्सि(ब्भि)अप्पा अपडिबद्धा ॥ ८६ ॥  
चउदसपुव्वी जिणकप्पिएसु पढममि चेव संघयणे ।  
एयं विच्छिन्न खलु थेरावि तथा करेसी य ॥ ८७ ॥  
मयहरगागारेहि अन्नत्थवि कारणमि जायमि ।
- 10 जो भत्तपरिच्चाय करेइ सागारकडमेय ॥ ८८ ॥  
निज्जाय कारणमी मयहरगा नो करंति आगारं ।  
कतारवित्तिदुब्धिभक्खयाइ एय निरागार ॥ ८९ ॥  
दत्तोहि उ कवत्तेहि व घरेहि भिक्खाहि अह व दव्वेहि ।  
जो भत्तपरिच्चाय करेइ परिमाणकडमेय ॥ १५९० ॥
- 15 सव्व असण सव्व पाणग सव्वखज्जभुज्जविहं ।  
वोसिरइ सव्वभावेण एयं भणिय निरवसेस ॥ ९१ ॥  
अगुट्टमुट्टिगंठी-घरसेउस्सास थिबुगज इक्खे ।  
भणियं सकेयमेय धीरेहि अणतनाणीहि ॥ ९२ ॥  
अद्धा पञ्चवखाण जं त कालप्पमाणछेएण ।
- 20 पुरिमड्डुपोरितीए मुहुत्तमासद्धमासेहि ॥ ९३ ॥  
भणिय दसविहमेय पञ्चवखाणं गुरुवएसेणं ।  
कयपञ्चवखाणविहि इत्तो वुच्छ समातेण ॥ ९४ ॥

- आह जह जीवघाए पचचक्खाए न कारए अन्नं ।  
 भंगमयाऽसणदाणे धुव कारवणे य नणु दोसे ॥ ९५ ॥  
 नो कयपचचक्खाणो आयरियाईण दिज्ज असणाई ।  
 न य विरइपालणाओ वेयावच्चं पहाणयरं ॥ ९६ ॥
- 5 नो तिविहं तिविहेणं पचचक्खइ अन्नदाणकारवणं ।  
 सुद्धस्स तओ मुणिणो न होइ तव्भंगहेउत्ति ॥ ९७ ॥  
 सयमेवऽणुपालणियं दाणुवएसो य नेह पडिसिद्धो ।  
 ता दिज्ज उवइसिज्ज व जहा समाहीइ अन्नेसि ॥ ९८ ॥  
 कयपचचक्खाणोऽविय आयरियगिलाणवालवुद्धाणं ।
- 10 दिज्जासणाइ संते लाभे कयवीरियायारो ॥ ९९ ॥  
 सा पुण सहहणा जाणणा य विणयाणुमासणा चैव ।  
 अणुपालणाविसोही भावविसोही भवे छट्ठा ॥ १६०० ॥
- सूरे उग्गए णमोवकारसहितं-पचचक्खामि-चउविर्हंपि  
 आहारं असणं पाणं खाइमं, साइमं अण्णात्यणभोगेणं
- 15 सहसाकारेणं वोसिरामि ॥ सूत्रम् ॥  
 असणं पाणग चैव खाइम साइमं तथा ।  
 एसो आहारविही चउव्विहो होइ नायव्वो ॥ १६०१ ॥  
 आसुं खुहं समेई असणं पाणाणुवग्गहे पाणं ।  
 खे माइ खाइमंति य साएइ गुणे तओ साई ॥ १६०२ ॥
- 20 सव्वोऽविय आहारो असणं सव्वोऽवि वुच्चई पाणं ।  
 सव्वोऽवि खाइमंति य सव्वोऽवि य साइमं होई ॥ १६०३ ॥

- जइ असणमेव सव्वं पाणगं अविवज्जणमि सेसाणं ।  
 1 हवइ य सेसविवेगो तेण विहत्ताणि चउरोऽवि ॥ १६०४ ॥  
 असणं पाणगं चेष खाइमं साइमं तथा ।  
 एवं परुवियंमी सदृहिउं जे सुहं होइ ॥ १६०५ ॥
- 5 अन्नत्थ निवडिए वंजणंमि जो खलु मणोगओ भावो ।  
 तं खलु पच्चक्खाण न पमाणं वज्जणच्छलणा ॥ १६०६ ॥  
 फासिय पालियं चैव सोहियं तीरियं तथा ।  
 किट्टिअमाराहिअं चैव, एरिसयमी पयइयव्वं ॥ १६०७ ॥  
 पच्चक्खाणमि कए आसवदाराइं हुंति पिहियाइं ।
- 10 आसववुच्छेएणं तण्हावुच्छेअणं होइ ॥ १६०८ ॥  
 तण्हावोच्छेदेण य अउलोवसमो भवे मणुत्साण ।  
 अउलोवसमेण पुणो पच्चक्खाण हवइ सुद्धं ॥ १६०९ ॥  
 तत्तो चरित्तधम्मो कम्मविवेगो तओ अपुव्व तु ।  
 तत्तो केवलनाण तओ अ सुक्खो सयासुक्खो ॥ १६१० ॥
- 15 नमुक्कारपोरिसीए पुरिमड्डे एगासणगेगठाणे य ।  
 आयबिल अमत्तट्टे चरमे य अभिग्गहे विंगई ॥ ११ ॥  
 दो छच्च सत्त अट्ट सत्तट्ट य पंच छच्च पाणंमि ।  
 चउ पंच अट्ट नव य पत्तेयं पिडए नवए ॥ १२ ॥  
 दोच्चेव नमुक्कारे आगारा छच्च पोरिसीएउ ।
- 20 सत्तेव य पुरिमड्डे एगासणगंमि अट्टेव ॥ १३ ॥  
 सत्तेगट्टाणस्स उ अट्टेवायबिलमि आगारा ।  
 पंचेव अमत्तट्टे छप्पाणे चरिमि चत्तारि ॥ १४ ॥

पंच चउरो अग्निग्हि निव्वीए अट्ट नव य आगारा ।  
 अप्पाउराण पंच उ हवति सेसेमु चत्तारि ॥ १५ ॥  
 नवणीओगाहिमए अद्दवदहि(व) पिसियघयगुले चैव ।  
 नव आगारा तेसि सेसदव्वणं च अट्टेव ॥ १६१६ ॥

5 णिन्वियत्तियं पच्चक्खत्तीत्यादि अन्नत्थऽणाभोगेणं सह-  
 साकारेणं लेवालेवेणं गिहत्थस्सट्ठेणं उक्खित्तविवेगेणं  
 पडुच्चमक्खिएणं पारिट्ठावणियागारेणं महत्तरागारेणं सव्व-  
 समाहिवत्तियागारेणं वोसरति ॥ सूत्रं ॥

गोन्न नाम तिविहं ओअण कुम्मास सत्तुआ चैव ।

10 इक्कक्कंपि य तिविहं जहन्नयं मज्झिमुक्कोसं ॥ १६१७ ॥  
 दव्वे रसे गुणे वा जहन्नय मज्झिमं च उक्कोसं ।

तस्सेव य पाउग्गं छलणा पंचेव य कुडंगा ॥ १८ ॥  
 लोए वेए समए अन्नाणे खलु तहेव गेलन्ने ।

एए पंच कुडगा नायव्वा अंबिलंमि मवे ॥ १९ ॥

15 पंचेव य खीराइं चत्तारि दहीणि सप्पि नवणीता ।

चत्तारि य तिल्लाइं दो वियडे फाणिए दुन्नि ॥ १६२० ॥

महुपुग्गलाइं तिन्नि च्चलच्चलभोगाहिम तु जं पक्कं ।

एएसि संसट्ठं वुच्छामि अहानुपुव्वीए ॥ २१ ॥

खरदहीवियडाणं चत्तारि उ अंगुलाइं संसट्ठं ।

20 फाणियतिल्लघयाण अंगुलमेगं तु संसट्ठं ॥ २२ ॥

महुपुग्गलरसयाण अट्ठंगुलय तु होइ संसट्ठं ।

गुलपुग्गलनवणीए अहामलय तु संसट्ठं ॥ २३ ॥



- आयंघिलमणायंघिल चउथा(द्धा) वालवुडुसहुअसहू ।  
 अर्णाहिडियंहिडियए पाहुणयनिमंतणाऽऽवलिया ॥ २४ ॥  
 विहगहियं विहिभुत्तं उव्वरियं जं भवे असणमाई ।  
 तं गुरुणाऽणुआयं कप्पह आयबिआईणं ॥  
 5 विहगहिसं विहिभुत्तं तह गुरुहि जं भवे अणुआयं ।  
 ताहे वटणपुव्वं भुंजइ से संदिसावेउं ॥ २५ ॥  
 चउरो य ह्वंति भंगा पटमे भगमि होइ आवलिया ।  
 इत्तो अ तइयभंगो आवलिया होइ नायव्वा ॥ २६ ॥  
 पच्चवखाएण कया पच्चवखावितएवि सूआए (उ) ।  
 10 उमयमधि जाणगोयर चउभगे गोणिट्ठंतो ॥ २७ ॥  
 मूलगुणउत्तरगुणे सव्वे देसे य तह य सुद्धीए ।  
 पच्चवखाणविहिन्नु पच्चवखाया गुरु होइ ॥ २८ ॥  
 किइकम्माइविहिन्नु उवओगपरो अ असढभावो अ ।  
 संविग्गयिरपइओ पच्चवखावितओ मणिओ ॥ २९ ॥  
 15 इत्थं पुण चउभगो(गी) जाणगइअरंमि गोणिनाएण ।  
 सुद्धासुद्धा पढमंतिमा उ सेसेसु अ विभासा ॥ १६३० ॥  
 दव्वे भावे य दुहा पच्चवखायव्वयं हवइ दुविहं ।  
 दव्वंमि अ असणाई अन्नाणाई य भावमि ॥ ३१ ॥  
 सोउं उवट्ठयाए यिणीयऽवबिखत्ततदुवउत्ताए ।  
 20 एवविहपरिसाए पच्चवखाणं कहेयव्वं ॥ ३२ ॥  
 आणागिउभो अत्थो आणाए चेव सो कहेयव्वो ।  
 दिट्ठंति उ दिट्ठंता कहणविहि विराहणा इयरा ॥ ३३ ॥

६-प्रत्याख्यानध्यायनम् :: १२-प्रत्याख्याननिर्युक्तिः ] [ १८९

- पञ्चकखाणस्स फल इहपरलोए अ होइ इविहं तु ।  
इहलोइ धम्मलाई दामन्नगमाई परलोए ॥ ३४ ॥  
पञ्चकखाणमिणं सेविळण भावेण जिणवरुद्धिं ।  
पत्ता अणंतजीवा सासयसुक्खं लहु सुक्ख ॥ ३५ ॥  
5 नायमि गिण्हियच्चे अगिण्हियच्चमि चेव अत्थमि ।  
जहअच्चमेव इह जो उवएसो सो नओ नाम ॥ ३६ ॥  
सच्चेसिपि नयाणं बहुविहवत्तच्चयं निसामित्ता ।  
तं सब्बनयविसुद्धं जं चरणगुणदिठओ साहू ॥ १६३७ ॥

॥ इति प्रत्याख्याननिर्युक्तिः ॥ १२ ॥

10

॥ इति प्रत्याख्यानाध्ययनम् ॥ ६ ॥

॥ इति सिरिभद्वाहूसामी विरइया ॥  
आवस्सय-निज्जुत्ती समत्ता ॥१॥

(ग्रन्थाग्रं २५००)

श्रुतकेवलश्रीमद्भद्रबाहुस्वामिविरचिता

## ॥ २ ॥ श्रीमती ओघनियुक्तिः ॥

—:०:—

नमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं, णमो घायरियाणं, णमो  
उवज्झायाणं, णमो लोए सव्वसाहूणं; एसो पंचनमुक्कारो, सव्व-  
5 पावप्पणासणो । मगलाण च सव्वेसिं, पढमं हवइ मंगल ॥ १ ॥

(दुविहोवकमकालो समायारो अहाउय चेव ।

सामाचारी त्तिविहा ओहे दसहा पयविभागे ॥ १ ॥

नवमयपच्चक्खाणा-मिहाणपुव्वस्स तइय वत्थूओ ।

वोसइमपाहुडाओ तओ इहानीणिया जइया ॥ २ ॥

10 सो उवक्कमकालो तयत्थनिव्विग्घसिखणत्थ च ।

आईय कय चिय पुणो मंगलमारंभये त च ॥ ३ ॥

अरहते वंदित्ता चउदसपुव्वी तहेव दसपुव्वी ।

एक्कारसंगमुत्तत्थेण सव्वसाहू य ॥ १ ॥

ओहेण उं निज्जुत्त वृत्तं चरणकरणणुओगाओ ।

15 अप्पक्खरं महत्थं अणुमहत्थं सुविहियाणं ॥ २ ॥ जुयलं ॥

पडिलेहणं १ च पडि २ उव्वहिपमाणं ३ अणाययणवज्जं ४ ।

पडिसेवण ५-मालोअण ६ जह य विसोही ७ सुविहियाण ॥२॥

आमोगमगण गवेसणा य ईहा अपोह पडिलेहा ।

वेक्खणनिरिक्खणावि अ आलोयपलोयणेगट्टा ॥ ३ ॥

- पडिलेहो य पडिलेहणा य पडिलेहियच्चयं चैव ।  
 कुभाइसु जह तिय परूवणा एवमिहयपि ॥ ४ ॥  
 एगो व अणेगो वा, दुविहा पडिलेहगा समासेण ।  
 ते दुविहा नायत्वा निक्कारणिआ य कारणिआ ॥ ५ ॥
- 5 असिवाई कारणिआ निक्कारणिआ य चक्कयूमाई ।  
 तत्थेगं कारणिअं वोच्छं ठप्पा उ तिसियरे ॥ ६ ॥  
 असिवे ओमोयरिए रायभए खुहिअ उत्तमट्टे अ ।  
 फिडिअ गिलाणाइसए (णे अट्टसेस) देवया चैव आयरिए । ७ ।  
 पोरिसिकरणं अहवावि अकरणं दोच्चऽपुच्छणे दोसा ।
- 10 सरण सुय साहु सन्ती अंतो बहि अन्नभावेणं ॥ ८ ॥  
 बोहण अप्पडिवुद्धे गुरुवंदण घट्टणा अपडिवुद्धे ।  
 निच्चलणिसण्णभाई दट्टं चिट्टे चलं पुच्छे ॥ ९ ॥  
 अप्पाहि अणुत्ताओ ससहाओ नीइ जा पहायंति ।  
 उवओगं आसणे करेइ गामस्स सो उभए ॥ १० ॥
- 15 हिमतेणसावयमया दारा पिहिया प्हं अयाणतो ।  
 अच्छइ जाव पभायं वासियभत्तं च से वसभा ॥ ११ ॥  
 ठवणकुल संखडीए अणहिडते सिणेहपयवज्जं ।  
 भत्तट्टिमस्स गमणं अपरिणए गाउयं वइइ ॥ १२ ॥  
 अत्थंडिलसंकमणे चलवविखत्तऽणुवउत्तसागरिए ।
- 20 पडिपक्खेसु उ भयणा इयरेण विलंबणा लोगं (विलवणालोयं)  
 पुच्छाए तिण्णि तिआ छक्के पढम जयणा तिपंचविहा ।  
 आउम्मि दुविह तिविहा तिविहा सेसेसु काएसु ॥ १४ ॥

- पुरिसो इत्थि नपुंसग एककेवको थेर मज्झिमो तरुणो ।  
 साहम्मि अन्नघम्मिअगिहत्थदुग अप्पणा तद्धओ ॥ १५ ॥  
 साहम्मिअपुरिसासइ मज्झिमपुरिसं अणुणविअ पुच्छे ।  
 सेसेसु होति दोसा सविसेसा संजईवग्गे ॥ १६ ॥
- 5 थरो पह न याणइ बालो पवत्ते न याणई वावि ।  
 पंडित्थिमज्झसंका इयरे न याणांति संका य ॥ १७ ॥  
 पासट्ठिओ य पुच्छेज्ज वंदमाण अवदवाणं वा ।  
 अणुवइऊण व पुच्छे तुण्हवक मा य पुच्छिज्जा ॥ १८ ॥  
 पंथबभासे य ठिओ गोवाई मा य दूरि पुच्छिज्जा ।
- 10 संकाईया दोसा विराहणा होइ दुविहा उ ॥ १९ ॥  
 असई मज्झिमथेरो दढस्सुई भद्दओ य जो तरुणो ।  
 एमेव इत्थि वग्गे नपुंसवग्गे य सजोगा ॥ २० ॥  
 एत्थं पुण सजोगा होंति अणेगा विहाणसगुणिआ ।  
 पुरिसत्थिनपुंससुं मज्झिम तह थेर तरुणसुं ॥ २१ ॥
- 15 तिविहो पुढविक्काओ सच्चित्तो मीसओ अ अच्चित्तो ।  
 एककेवको पंचविहो अच्चित्तोणं तु गतव्व ॥ २२ ॥  
 सुक्कोल्ल उल्लगमणे विराहणा दुविह सिग्गखुप्पते ।  
 सुक्कोवि अ धूलीए ते दोसा भट्टिए गमणं ॥ २३ ॥  
 पच्चवाया वालाइ सावया तेण कटगा मेच्छा ।
- 20 अक्कंतमणक्कते सपच्चवाएयरे चेव ॥ २४ ॥  
 तस्सासाइ धूलीए अक्कत निपच्चएण गंतव्वं ।  
 मीसगसच्चित्तेसुडवि एस गमो सुक्कउल्लाइ ॥ २५ ॥

- उदुबद्धे रयहरणं वासावासासु पायलेहणिभा ।  
बड उबरे पिलंखू तत्स अलभंमि चिच्चिणिग्रा ॥ २६ ॥  
बारसअगुलदीहा अंगुलमेगं तु होइ विच्छिन्ना ।  
घणमसिणनिव्वणावि अ पुरिसे पुरिसे य पत्तेअं ॥ २७ ॥
- 5 उभओ नहसंठाणा सच्चित्ताचित्तकारणा मसिणा ।  
आउक्काओ दुविहो भोमो तह अंतलिक्खो य ॥ २८ ॥  
महिआवासं तह अंतरिक्खिअं दट्ठु त न निग्गच्छे ।  
आसन्नाओ नियत्तइ दूरगओ घर च रुक्खं वा ॥ २९ ॥  
सभए वासत्ताणं अच्चुदए सुक्खरुक्खअचडण वा ।
- 10 नइकोप्परवरणेणं भोमे पडिपुच्छिआ गमणं ॥ ३० ॥  
नेगंगि-परपर (चलऽथिर) पारिसाडि-सालंबवज्जिए सभए ।  
पडिवक्खेण उ गमणं तज्जाइयरे व संडेवा ॥ ३१ ॥  
चलमाणमणक्कंते सभए परिहरिअ गच्छ ईयरेणं ।  
दगसंघट्टणलेवो पमज्ज पाए अदूरमि ॥ ३२ ॥
- 15 पाहाणे महुसित्थे वालुअ तह कइमे य संजोगा ।  
अक्कंतमणक्कंते सपच्चवाएयरे चेव ॥ ३३ ॥  
निभएऽगारित्थीणं तु मग्गओ चोलपट्टमुत्सारे ।  
सभए अत्थग्घे वा ओइण्णेसुं घणं पट्टं ॥ ३४ ॥  
दगतीरे ता चिट्ठे निप्पगलो जाव चोलपट्टो उ ।
- 20 सभए पलंबमाणं गच्छइ काएण अफुसतो ॥ ३५ ॥  
असइ गिहि नालियाए आणक्खेउं पुणोऽवि पडियरणं ।  
एगाभोग पडिग्गह केई सव्वाणि न य पुरओ ॥ ३६ ॥

- सागार सवरणं ठाणतिअ परिहरित्तुऽनावहे ।  
 ठाइ नमोषकारपरो तीरे जयणा इमा होइ ॥ ३७ ॥  
 नवि पुरओ नवि मग्गओ मज्झे उस्सग्ग पणवीसाउ ।  
 दइउउडु(द)यतुं'बेसु अ एस विही होइ संतरणे ॥ ३८ ॥
- 5 वोलीणे अणुलोमे पडिलोमऽहेसु ठाइ तणरहिए ।  
 असई य गतिणंतगउल्लणं तलिगाइडेवणया ॥ ३९ ॥  
 जह अंतरिक्खमुदए नवरि निअवे अ वणनिगु जे य ।  
 ठाणं सभए पाउण घणकप्पमलंबमाणं तु ॥ ४० ॥  
 तिविहो वणस्सई खलु परित्तऽणतो थिराथिरेक्केक्को ।
- 10 सजोगा जह हेट्टा अवकताई तहेव इहिं ॥ ४१ ॥  
 तिविहा बेइदिया खलु थिरसघयणेयरा पुणो दुविहा ।  
 अवकताई य गमो जाव उ पंचिदिआ नेआ ॥ ४२ ॥  
 पुढविदए य पुढविए उदए पुढवितस बाल कंटा य ।  
 पुढविवणस्सइकाए ते चेव उ पुढविए कमणं ॥ ४३ ॥
- 15 पुढवितसे तसरहिए निरतरतसेसु पुढविए चेव ।  
 आउवणस्सइकाए वणेण नियमा वणं उदए ॥ ४४ ॥  
 तेऊवाउविहूणा एव सेसावि सव्वसंजोगा ।  
 नच्चा विराहणदुग्ग वज्जतो जयसु उवउत्तो ॥ ४५ ॥  
 सव्वत्थ संजम सजमाउ अप्पाणमेव रक्खिज्जा (रक्खंतो) ।
- 20 मुच्चइ अइवायाओ पुणो विसोही न याविरई ॥ ४६ ॥  
 संजमहेउं देहो धारिज्जइ सो कओ उ तदभावे ? ।  
 संजमफाइनिमित्तं देहपरिपालणा इट्टा ॥ ४७ ॥

- चिकखल्लवालसावय-सरेणुकंटयतणे बहुजले अ ।  
लोगोऽवि नेच्छइ पहे को ण् विसेसो भयंतस्स ? ॥ ४८ ॥  
जयणमजयणं च गिही सच्चित्तमीसे परित्तऽणंते अ ।  
नवि जाणंति न यासि अवहपइण्णा अह विसेसो ॥ ४९ ॥
- 5 अविअ जणो मरणभया परिस्समभया व ते विवज्जेइ ।  
ते पुण दयापरिणया मोक्खत्थमिसी परिहरंति ॥ ५० ॥  
अविसिट्ठ मिवि जोगमि वाहिरे होइ विहरया इहरा ।  
सुद्धस्स उ सपत्ती अफला जं देसिआ समए ॥ ५१ ॥  
एकमिवि पाणिवहमि देसिअं सुमहदतर समए ।
- 10 एमेव निज्जरफला परिणामवसा बहुविहीआ ॥ ५२ ॥  
जे जत्तिआ अ हेऊ भवस्स ते चेव तत्तिआ मुक्खे ।  
गराणाईया लोगा दुण्हवि पुण्णा भवे तुत्ता ॥ ५३ ॥  
इरिआवहमाईआ जे चेव हवति कम्मबंधाय ।  
अजयाणं ते चेव उ जयाण निव्वाणगमणाय ॥ ५४ ॥
- 15 एगंतेण निसेहो जोगेसु न देसिओ विही वावि ।  
दलिअं पप्प निसेहो होज्ज विही वा जहा रोगे ॥ ५५ ॥  
जंमि निसेविज्जते अइआरो होज्ज कस्सइ कयाइ ।  
तेणेव य तस्स पुणो कयाइ सोही हवेज्जाहि ॥ ५६ ॥  
अणूमित्तोऽवि न कस्सइ वधो परवत्थुपच्चओ नणिओ ।
- 20 तहवि अ जयंति जइणो परिणामविसोहिमिच्छंता ॥ ५७ ॥  
जो पुण हिंसायणेषु वट्ठई तस्स नणु परीणामो ।  
दुट्ठो न तं लिंग होइ विसुद्धस्स जोगस्स ॥ ५८ ॥



- तम्हा सया विसुद्धं परिणामं इच्छया सुविहिणं ।  
 हिंसाययणा सत्त्वे परिहरियत्वा पयत्तेणं ॥ ५६ ॥  
 वज्जेमिति परिणभो संपत्तीए विसुच्चई वेरा ।  
 अविहितोऽवि न मुच्चइ किलिट्टभावोत्ति वा तस्स ॥ ६० ॥
- 5 पढमबिइया गिलाणे तइए सण्णी चउत्थ साहम्मी ।  
 पचमियमि अ वसही छट्टे ठाणट्टिओ होइ ॥ ६१ ॥  
 एहिअपारत्तगुणा दुस्सि य पुच्छा दुवे य साहम्मी ।  
 तत्थेक्केक्का दुविहा चउहा जयणा दुहेक्केक्का ॥ ६२ ॥  
 इहलोइआ पविती पासणया तेसि संखडी सड्डो ।
- 10 परलोइआ गिलाणे चेइय वाई य पडिणीए ॥ ६३ ॥  
 अविहिपुच्छा अत्थित्थ सजया ? नत्थि तत्थ समणीओ ।  
 समणीसु अ ता नत्थी सका य किसोरवडवाए ॥ ६४ ॥  
 सड्डेसु चरिअकामो सका चारी य होइ सड्डोसुं ।  
 चेइयघर व नत्थिह तम्हा उ विहीइ पुच्छेज्जा ॥ ६५ ॥
- 15 गामदुवारढभासे अगडममीवे महानमज्जे वा ।  
 पुच्छेज्ज सयं पक्खा विभालणे तस्स परिकहणा ॥ ६६ ॥  
 निस्संकिअ थूभाइसु काउ गच्छेज्जा चेइअघर तु ।  
 पच्छा साहुसमीवं तेऽवि अ समोइया तस्स ॥ ६७ ॥  
 निक्खविउं किइकम्मं दीवणऽणावाह पुच्छण सहाओ ।
- 20 गेलण विसज्जणया अविसज्जुवएस दा(जा)वणया ॥ ६८ ॥  
 पुणरवि अयं खुमिज्जा अयाणया मो स वा भणिज्ज संचिक्खे ।  
 उभओऽवि अयाणंता वेज्जं पुच्छति जयणाए ॥ ६९ ॥

- गमणे पमाण उवगरण सउण वावार ठाण उवएसो ।  
 आणण गंधुदगाई उट्टमणुट्टे अ जे दोसा ॥ ७० ॥  
 पढमा वियारजोगं नाउ गच्छे विइज्जए दिण्णे ।  
 एमेव अणसंभोइयाण अण्णाइ वसहीए ॥ ७१ ॥
- 5 एगगि गिलाणंमि उ सिट्ठे तो किं न कीरई वाधि ? ।  
 छगमुत्तकहण-पाणगघुवणत्थर तस्स नियग वा ॥ ७२ ॥  
 सारवणं साहल्लय पागडघुवणे सुई समायारा ।  
 अइविभले समाही सहस्स आसासपडिअरणं ॥ ७३ ॥  
 सयमेव दिट्ठपाढी करेइ पुच्छइ अयाणओ वेज्जं ।
- 10 दीवण दव्वाइंमि अ उवएसो जाव लंभो उ ॥ ७४ ॥  
 कारणअ हट्ठ पेसे गमणऽणुलोमेण तेण सह गच्छे ।  
 निक्कारणिअ खरटण विइज्ज सघाडए गमणं ॥ ७५ ॥  
 समणिवेसि निसीहिअ दुवारवज्जण अदिट्ठ परिकहणं ।  
 थेरीतरुणिविभासा निमंतऽणावाहपुच्छा य ॥ ७६ ॥
- 15 सिट्ठसि सह पडिणीयनिग्गहं अहव अण्णाहि पेसे ।  
 उवएसो दावणया गेलन्ने वेज्जपुच्छा अ ॥ ७७ ॥  
 तह चेव दीवण चउक्कएण अन्नत्थवसहि जा पढमा ।  
 तह चेवेगाणीए आगाडे चिलिमिली नवरं ॥ ७८ ॥  
 निक्कारणिअं चमढण कारणिअं नेइ अहव अप्पाहे ।
- 20 गमणित्थि मीससवधिवज्जए असइ एगगी ॥ ७९ ॥  
 एगबहूसमणुण्णाण वसहीए जो अ एगअमणुओ ।  
 अमणुअ संजईण य अण्णाहि एक्कं चिलिमिलीए ॥ ८० ॥

- विहिपुच्छाए पवेसो सण्णिकुले चेइ पुच्छ साहम्मी ।  
 अन्नत्थ अत्थि इह ते गिलाणकज्जे अहिवडंति ॥ ८१ ॥  
 सब्वंपि न घेत्तव्व निमंतणे जं तर्हि गिलाणस्स ।  
 कारणि तस्स य तुज्झ य विउलं दव्व तु पाउग्गं ॥ ८२ ॥
- 5 जाए दिसाए गिलाणो ताए दिसाए उ होइ पडियरणा ।  
 पुव्वभणिअं गिलाणो पंचण्हवि होइ जयणाए ॥ ८३ ॥  
 एवं गेलन्नट्टा वाघाओ अह इयाणि भिक्खट्टा ।  
 वइयगामे सखडि सणी दाणे अ भट्टे अ ॥ ८४ ॥  
 उव्वत्तणमप्पत्त च पडिच्छे खीरगहण पहगमणे ।
- 10 वोसिरणे छक्काया घरणे मरण दवविरोहो ॥ ८५ ॥  
 खट्ठादाणिअगामे सखडि आइअ खट्ठ गेलन्ने ।  
 सणी दाणे भट्टे अप्पत्तमहानिनादेसु ॥ ८६ ॥  
 पडुच्छिखीर सतरं घयाइ तक्कस्स गिण्हणे दीह ।  
 गेहि विगिंचणिअभया निसट्ट सुवणे अ परिहाणी ॥ ८७ ॥
- 15 गामे परित्तलिअगमाइमग्गणे सखडी छणे विरूवा ।  
 सणी दाणे भट्टे जेमणविगईगहण दीह ॥ ८८ ॥  
 अह जग्गइ गेलन्नं अस्सजयकरण-जीववाघाओ ।  
 इच्छमणिच्छे मरण गुरुआणा छड्डणे काया ॥ ८९ ॥  
 तक्कोयणाण गहणे गिलाण आणाइया जढा हींति ।
- 20 अप्पत्तं च पडिच्छे सोच्चा अहवा सयं नाउ ॥ ९० ॥  
 दूरुट्ठिअ खुड्डुलए नव मड अगणी अ पंत पडिणीए ।  
 अप्पत्तपडिच्छण पुच्छ बार्हि अंतो पविसिअव्व ॥ ९१ ॥

- कक्खडखेत्तचुओ वा दुब्बल भ्रद्धाण पविसमाणो वा ।  
 खीराइगहण दोहूँ बहूँ च उवमा अयकडिल्ले ॥ ६२ ॥  
 जे चेव पडिच्छणदीह-खद्धसुवणेसु वणिणम्रा दोसा ।  
 ते चेव सपडिवक्खा होति इह कारणज्जाए ॥ ९३ ॥
- 5 उग्गमदोसाईण कहणा उप्पायणेसणां च ।  
 तत्थ उ नत्थी सुन्ने बाहिं सागार कालदुवे ॥ ६४ ॥  
 दिट्ठमदिट्ठा दुविहा नायगुणा चेव हूँति भ्रक्षया ।  
 अदिट्ठावि दुविहा सुअमसुअ पसत्थमपसत्था ॥ ६५ ॥  
 दिट्ठा व समोसरणो न य नायगुणा ह्वेज्ज ते समणा ।
- 10 सुअगुण पसत्थ इयरे समणुअिअरे य सव्वेवि ॥ ९६ ॥  
 जइ सुद्धा संवासो होई अमुद्धाण दुविह पडिलेहा ।  
 अंभितरबाहिरिअा दुविहा दव्वे अ भावे अ ॥ ९७ ॥  
 घट्ठाइतलिअदंडग पाउय संलग्गिरी अणुवओगो ।  
 दिसि पवणगामसूरिअ वितहं उच्छोलणा दव्वे ॥ ९८ ॥
- 15 विकहा हसिउग्गाइय भिअकहाअक्कवालछलिअकहा ।  
 माणुसतिरिअावाए दायणअायरणया भावे ॥ ६६ ॥  
 बाहिं जइवि असुद्धा तहावि गंतूण गुरुपरिक्खा उ ।  
 अहव विसुद्धा तहवि उ अंतो दुविहा उ पडिलेहा ॥ १०० ॥  
 पविसंतनि मत्तणेसणं व साहइ न एरिसा समणा ।
- 20 अमहंपि ते कहती कुक्कुडखरियाइठाण च ॥ १०१ ॥  
 दव्वमि ठाणफलए सेज्जासंथारकायउच्चारे ।  
 कंदप्पगीयविकहा वुग्गहकिट्ठा य भावंमि ॥ १०२ ॥

- संविग्नेषु पवेषो संविग्गऽमणुन्न बाहि किङ्कम्भं ।  
 ठषणकुलापुच्छणया एत्तोच्चिअ गच्छ गविसणया ॥ १०३ ॥  
 संविगसंनिभद्दग्ग सुन्ने निइयाइ मोत्तुऽहाच्छंदे ।  
 वच्चंतस्सेतेसुं वसहीए मग्गणा होइ ॥ १०४ ॥
- 5 वसही समणुणोसुं निइयादमणुण्ण अण्णहि निवेए ।  
 संनिगिहि इत्थिरहिए सहिए वीसुं घरकुडीए ॥ १०५ ॥  
 अहुणुन्वासिअ सकवाड निच्चिन्ने निच्चले वसइ सुण्णे ।  
 अनिवेइएयरेसि गेलन्ने न एस अम्हति ॥ १०६ ॥  
 नीयाइअपरिभुत्ते सहिएयर पविखए व सज्जाए ।
- 10 कालो सेसमकालो वासो पुण कालचारीसु ॥ १०७ ॥  
 तेण परं पासत्थाइएसु न य वसइऽकालचारीसु ।  
 गहिआवासगकरणं ठाणं गहिएणऽगहिएणं ॥ १०८ ॥  
 निसिअ तुयट्टण जग्गण विराहणमएण पासि निविखवइ ।  
 पासत्थाईणेवं निइए नवर अपरिभुत्ते ॥ १०९ ॥
- 15 एमेव अहाच्छदे पडिहणणा ऋण अज्जयण कम्मा ।  
 ठाणट्टिओ निसामे सुवणाहरणा य गहिएणं ॥ ११० ॥  
 असिवे ओमोयरिए रायडुट्टे मए नदुट्टाणे ।  
 फिडिअगिलाणे कोलगवासे ठाणट्टिओ होइ ॥ १११ ॥  
 तत्थेव अंतरा वा असिवादी सोड परिरयस्सऽसई ।
- 20 संचिक्खे जाव सिव अहवावी ते तओ फिडिआ ॥ ११२ ॥  
 वासासुं उन्निमण्णा बीयाई तेण अंतरा चिट्ठे ।  
 तेगिच्छि मोइ सारक्खणहट्टे ठाणमिच्छंति ॥ ११३ ॥

- संविगसंनिमद्ग ग्रहपहाणेषु भोइयघरे वा ।  
 ठवणा आयरियस्सा सामायारी पडंजणया ॥ ११४ ॥  
 एवं ता कारणिओ दूइज्जइ जुत्त अप्पमाणं ।  
 निक्कारणिअ एत्तो चइओ आहिडिओ चैव ॥ ११५ ॥
- 5 जह सागरंमि मीणा संखोहं सागरस्स असहंता ।  
 निति तओ सुहकामो निग्गयमित्ता विनस्संति ॥ ११६ ॥  
 एवं गच्छसमुद्दे सारणवीईहि चोइया सता ।  
 निति तओ सुहकामो मीणा व जहा विणस्सति ॥ ११७ ॥  
 उवएस अणुवएसो दुविहा आहिडिओ समासेणं ।
- 10 उवएस देसदंसण अणुवएसो इमे होति ॥ ११८ ॥  
 चक्के थूमे पडिमा जम्मण निक्खमण नाण निव्वाणे ।  
 संखडि विहार आहार उवहि तह दंसणट्ठाए ॥ ११९ ॥  
 एते अकारणा सजयस्स असमत्त तदुभयस्स भवे ।  
 ते चैव कारणा पुण गीयत्थविहारिणो भणिआ ॥ १२० ॥
- 15 गीयत्थो य विहारो विइओ गीयत्थमीसिओ भणिओ ।  
 एत्तो तइअ विहारो नाणुआओ जिणवरेहि ॥ १२१ ॥  
 संजमआय-विराहण नाणे तह दंसणे चरित्ते अ ।  
 आणालोव जिणाणं कुव्वइ दीहं तु ससारं ॥ १२२ ॥  
 गेगावि होति दुविहा कारणनिक्कारणे दुविहमेओ ।
- 20 जं एत्थं नाणत्तं तमह वोच्छं समासेण ॥ १२३ ॥  
 जयमाणा विहरंता ओहाणाहिडिगा चउद्धा उ ।  
 जयमाणा तत्थ तिहा नाणट्ठा दंसणचरित्ते ॥ १२४ ॥

- (जयमाणा खलु एवं तिविहा उ समासओ समकखाया ।  
विहरताविष दुविहा गच्छगया निग्गया चेव ॥ ४ ॥)  
पत्तेयवुद्ध जिणकप्पिया य पडिमासु चेव विहरंता ।  
आपरिअथेरवसभा भिक्खू खुड्डा य गच्छंमि ॥ १२१ ॥
- 5 ओहावंता दुविहा लिंगविहारे य होति नायव्वा ।  
लिंगेणऽगारवासं नियया ओहावण विहारे ॥ १२६ ॥  
उवएस अणुवएसो दुविहा आहिडआ मुणेयव्वा ।  
उवएसदेसदंसण थूमाई हँतिऽणुवएसो ॥ १२७ ॥  
पुण्णमि मासकप्पे वासावासासु जयणसंकमणा ।
- 10 आमंतणा य भावे सुत्तथ न हायई जत्थ ॥ १२८ ॥  
अप्पडिलेहिअदोसा वसही भिक्खं च दुत्तहं होज्जा ।  
वालाइगिलाणाण च पाउग्गं अहव सज्जाओ ॥ १२९ ॥  
तम्हा पुव्वं पडिलेहिऊण पच्छा विहीए सकमण ।  
पेसेइ जइ अणापुच्छिउं गणं तत्थिमे दोसा ॥ १३० ॥
- 15 अइरेगोवहिपडिलेहणाए कत्थवि गयत्ति तो पुच्छे ।  
खेत्ते पडिलेहेउ अमुगतथ गयत्ति तं दुट्ठं ॥ १३१ ॥  
तेणा सावय मसगा ओमऽसिवे सेह इत्थि पडिणीए ।  
थंडिल्ल अगणि उट्टाण एवमाई भवे दोसा ॥ १३२ ॥  
पच्चंति तावसीओ सावयदुद्धिभक्खतेणपउराई ।
- 20 णिधगपदुट्ठट्टाणे फेडणहरियाइपणीए ॥ १३३ ॥  
सीसे जइ आमंतइ पडिच्छगा तेण बाहिरं भाव ।  
जइ इयरा तो सीसा तेवि समत्तंमि गच्छति ॥ १३४ ॥

तरुणा बाहिरभावं न य पडिलेहोवही न किइकम्मं ।  
मूलयपत्तसरिसया परिभूया वच्चिमो थेरा ॥ १३५ ॥  
जुण्णमएहं विहूण जं जूहं होइ सुट्ठवि महल्लं ।  
तं तरुणरहसपोइयमयगुम्मइअं सुह हंतुं ॥ १३६ ॥

5 थुइमंगलमामंतण नागच्छइ जो य पुच्छिओ न कहे ।  
तस्सुवर्णि ते दोसा तम्हा मिलिएसु पुच्छेज्जा ॥ १३७ ॥  
केई भणंति पुवं पडिलेहिअ एवमेव गंतव्वं ।  
त च न जुज्जइ वसही फेडण आगंतु पडिणीए ॥ १३८ ॥  
कयरी दिसा पसत्था ? अमुई सव्वेसि अणुमई गमणं ।

10 चउदिसि ति दु एगं वा सत्तग पणगं तिग जहण्णं ॥ १३९ ॥  
अणभिग्गहिए वावारणा उ तत्थ उ इमे न वावारे ।  
बालं वुड्डमगीअं जोगि वसहं तहा खमगं ॥ १४० ॥  
एए चेव ह्वेज्जा पडिलोमेणं तु पेसए विहिणा ।  
अविही पेसिज्जंते ते चेव तहिं तु पडिलोमं ॥ १४१ ॥

15 सामाधारिमगीए जोगमणागाढ खवग पारावे ।  
वेधावच्चे दायणजुयलसमत्थ व सहिअं वा ॥ १४२ ॥  
पंथुच्चारे उदए ठाणे भिक्खंतारा य वसहीओ ।  
तेणा सावयवाला पच्चावाया य जाणविही ॥ १४३ ॥  
सुत्तत्थं अकरिता भिक्खं काउं अइति अवरणहे ।

20 बिइयदिणे सज्झाओ पोरिसिअद्धाइ संघाडो ॥ १४४ ॥  
खेत्तं तिहा करेत्ता दोसीणे नीणिअंमि अ धयंति ।  
अण्णो लद्धो बहुओ थोवं दे मा य रुसेज्जा ॥ १४५ ॥



- अहव ण दोसीणं चिअ जायामो देहि दहि घयं खीरं ।  
 खीरे घयगुलपेज्जा थोवं थोवं च सब्वत्थ ॥ १४६ ॥  
 मज्झण्ह पउरभिवखं परिताविअपिज्जजूसपयकडिअ ।  
 ओभट्टमणोभट्टं लभइ जं जत्थ पाउगं ॥ १४७ ॥  
 5 चरिमे परितावियपेज्जजूस आएस अतरणट्टाए ।  
 एक्केक्कगसंजुत्त भत्तट्टं एक्कमेक्कस्स ॥ १४८ ॥  
 ओसह भेसज्जाणि अ कालं च कुले य दाणमाईणि ।  
 सग्गामे पेहिस्ता पेहति ततो परग्गामे ॥ १४९ ॥  
 चोयगवयणं दीहं पणीयगहणे य नणु भवे दोसा ।  
 10 जुज्जइ तं गुरुपाहुण-गिलाणगट्टा न दप्पट्टा ॥ १५० ॥  
 जइ पुण खट्ठपणीए अकारणे एक्कसिपि गिण्हेज्जा ।  
 तहिअं दोसा तेण उ अकारणे खट्ठनिट्टाई ॥ १५१ ॥  
 एव-रुइए थंडिल वसही देउलिअसुण्णोहमाईणि ।  
 पाओगमऽणुणवणा वियालणे तस्स परिकहणा ॥ १५२ ॥  
 15 जाव गुरुण य तुज्ज य केवइया ? तत्थ सागरेणुवमा ।  
 केवइकालेणेहिह ? सागार ठवंति अण्णेवि ॥ १५३ ॥  
 पुव्वदिट्ठे इच्छइ अहव भणिज्जा हवंतु एवइया ।  
 तत्थ न कप्पइ वासो असई खेत्ताणऽणुत्ताओ ॥ १५४ ॥  
 सक्कारो सम्माणो भिवखगहणं च होह पाहुणए ।  
 20 जइ जाणउ वसइ तहि साहम्मिअवच्छलाऽऽणाई ॥ ५५ ॥  
 जइ तिननि सब्वगमणं एसु न एसुत्ति दोसुवि अ दोसा ।  
 अण्णपहेणऽगुणता निययावासोऽह मा गुरुणो ॥ ५६ ॥

- गंतूण गुरुसमीवं आलोएत्ता कहेति खेत्तगुणा ।  
 न य सेसकहण मा होज्ज संखड रत्ति साहेति ॥ ५७ ॥  
 पढमाए नत्थि पढमा तत्थ उ घयखीरकूरदहिलंभो ।  
 विइयाए विइ तइयाए दोवि तेसि च घुवलंभो ॥ ५८ ॥  
 5 ओहासिअधुवलभो पाउग्गाणं चउत्थिए नियमा ।  
 इहरावि जहिच्छाए तिकालजोगं च सव्वेसि ॥ ५९ ॥  
 मयगहणं आयरिओ कत्थ घयामो त्ति ? तत्थ ओयरिआ  
 (जागरिया) ।  
 खुभिआ भणंति पढमं तं चिअ अणुओगतत्तिल्ला ॥ ६० ॥  
 10 विइयं सुत्तग्गाही उभयग्गाही अ तइयं खेतं ।  
 आयरिओ अ चउत्थं सो उ पमाण हवइ तत्थ ॥ ६१ ॥  
 मोहुव्भवो उ बल्लिए दुब्बलदेहो न साहए जोए ।  
 तो मज्झवला साहू दुट्टस्सेणेत्थ दिट्ठंतो ॥ ६२ ॥  
 पणपणगस्स हाणी आरेणं जेण तेण वा घरइ ।  
 15 जइ तरुणा नीरोगा वच्चति चउत्थं ताहे ॥ ६३ ॥  
 अह पुण जुण्णा थेरा रोगविमुक्का य असहुणो तरुणा ।  
 ते अणुकूलं खेतं पेसंति न यावि खग्गुडे ॥ ६४ ॥  
 एगपणअद्धमासं सट्ठी सुणमणुयगोणहत्थीणं ।  
 राइंदिएण उ बलं पणं तो एक्क दो तिसि ॥ ६५ ॥  
 20 सागरिअपुच्छगमणं बाहिरा मिच्छ छेय कयनासी ।  
 गिहि साहू अभिघारण तेणगसकाइ जं चउण ॥ ६६ ॥  
 अविहीपुच्छा उग्गाहिएण सिज्जातरी उ रोएज्जा ।  
 सागारियस्स संका कलहे य सएज्जिआ खिसे ॥ ६७ ॥

२०६ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

- (वसहीए वोच्छेओ अमिसंधारितयाण साहूणं ।  
पुणरावत्ती होज्ज व पव्वज्जा उज्जुअमईणं ॥ १३ ॥ प्र० )  
हरिअच्छेयण छप्पइय घचचण किचचणं च पोत्ताणं ।  
छण्णोयरं च पगय इच्छमणिच्छे य दोसा उ ॥ ६८ ॥
- 5 जइआ चैव उ खेतं गया उ पडिलेहगा तओ पाए ।  
सागारियस्स भावं तणुएंति गुरू इमेहिं तु ॥ ६९ ॥  
उच्छू वोल्लिति वइं तुं बीओ जायपुत्तभंडा य ।  
वसभा जायत्थामा गामा पव्वायचिक्खल्ला ॥ १७० ॥  
अप्पोदगा य मग्गा वसुहावि अ पक्कमट्टिआ जाया ।
- 10 अण्णक्कता पंथा साहूणं विहरिउं कालो ॥ १७१ ॥  
समणाणं सउणाणं भमरकुलाणं च गोउलाणं च ।  
अनियाओ वसहीओ सारइयाणं च मेहाणं ॥ ७२ ॥  
आवस्सगकयनियमा कल्लं गच्छाम तो उ आयरिओ ।  
सपरिजणं सागारिअ वाहिरिउं दिति अणुसिट्ठि ॥ १७३ ॥
- 15 पव्वज्ज सावओ वा दंसण भद्दो जहणयं वसहिं ।  
जोगमि वट्टमाणे अमुग वेल गमिस्सामो ॥ १७४ ॥  
तट्टुअय सुत्तं पडिलेहणा य उग्गयमणुग्गए वावि ।  
पडिच्छाहिगरणतेणे नट्टे खग्गूड संगारो ॥ १७५ ॥  
संगार बीय वसही तइए सण्णी चउत्थ साहम्मो ।
- 20 पचमगंमि अ वसही छट्टे ठाणट्टिओ होति ॥ १७६ ॥  
पुरओ मज्जे तह मग्गओ य ठायंति खित्तपडिलेहा ।  
दाइंतुच्चारई भावासण्णाइरक्खट्टा ॥ १७७ ॥

- डहरे भिक्खगामे अंतरगामंमि ठावए तरुणे ।  
उवगरणगहण असहू व ठावए जाणगं चेरं ॥ १७८ ॥  
दूरुद्धिअ खुड्डुलए नव भड अगणी य पंत पडिणीए ।  
सघाडेगो धुवकम्मिओ व सुण्णे नवरि रिक्खा ॥ १७९ ॥
- 5 जाणंतठिएँ ता एउ वसहीए नत्थि कोइ पडियरइ ।  
अण्णाएऽजाणंतेसु वावि संघाड धुवकम्मो ॥ १८० ॥  
जइ अरुमासे गमणं दूरे गंतु दुगाउयं पेसे ।  
तेवि असंथरमाणा इती अहवा विसज्जंति ॥ १८१ ॥  
पढमवियाए गमण गहणं पडिलेहणा पवेसो उ ।
- 10 काले संघाडेगो वऽसंथरंताण तह चेव ॥ १८२ ॥  
वाघाए अण्णं मग्गिऊण चिलिमिणि पमज्जणा वसहे ।  
पत्ताण भिक्खवेलं संघाडेगो परिणओ वा ॥ १८३ ॥  
सव्वे वा हिंडंता वसहिं मगंति जह व समुयाण ।  
लद्धे सकलिनविघणं तु तत्थेव उ नियट्ठे ॥ १८४ ॥
- 15 एक्को धरेइ भाणं एक्को दोण्हवि पवेसए उवहिं ।  
सव्वो उवेइ गच्छो सवालवुड्ढाउलो ताहे ॥ १८५ ॥  
चोयगपुच्छा दोसा मडलिवधमि होइ आगमणं ।  
संजमआयविराहण वियालगहणे य जे दोसा ॥ १८६ ॥  
अइभारेण उ इरिअ न सोहए कंटगाइ आयाए ।
- 20 भत्तट्ठिअ वोसिरिआ अइंतु एवं जठा दोसा ॥ ८७ ॥  
आयरिअवयण दोसा दुविहा नियमा उ संजमायाए ।  
वच्चह न तुज्झ सामी असंखडं मंडलीए वा ॥ ८८ ॥

- कोऊहल आगमणं संखोभेणं अकंठगमणाइं ।  
 ते चैव सखडाइं वसहिं व न दंति जं वऽन्नं ॥ ८६ ॥  
 भारेण वेयणाए न पेहए थाणुकट आयाए ।  
 इरियाइ सजमंमि अ परिगलमाणेण छक्काया ॥ १९० ॥
- 5 सावयतेणा दुविहा विराहणा जा य उवहिणा उ विणा ।  
 तणअग्गि-गहणसेवण विद्यालगमणे इमे दोसा ॥ ६१ ॥  
 पविसणमग्गणठाणे वेसित्थि-दुगुंछिए य बोद्धव्वे ।  
 सज्झाए संथारे उच्चारे चैव पासवणे ॥ ९२ ॥  
 सावयतेणा दुविहा विराहणा जा य उवहिणा उ विणा ।
- 10 गुम्मियगहणाऽऽरणणा गोणाईच्चमढणा चैव ॥ १६३ ॥  
 फिडिए अण्णोण्णारण तेण य राओ दिया य पंथंमि ।  
 साणाइ वेसकुत्थिअ तवीवणं मूसिआ जं च ॥ ९४ ॥  
 अप्पडिलेहिअ कटाविलमि 'संथारगमि आयाए ।  
 छक्कायसंजममि अ चिलिणे सेहऽन्नहाभावो ॥ ९५ ॥
- 15 कटगथाणुगवालाविलंमि जइ वोसिरेज्ज आयाए ।  
 सजमओ छक्काया गमणे पत्ते अइते य ॥ ६६ ॥  
 मुत्तनिरोहे चक्खू वच्चनिरोहेण जीवियं चयइ ।  
 उड्डनिरोहे कोट्टं गेलन्नं वा भवे तिसुवि ॥ ९७ ॥  
 जइ पुण विद्याल पत्ता पए व पत्ता उवस्सय न लभे ।
- 20 सुन्नघरदेउले वा उज्जाणे वा अपरिभोगे ॥ ६८ ॥  
 आवाय चिलिमिणीए रण्णे वा निब्भए समुद्दिसणं ।  
 सभए पच्छन्नाऽसइ कमढय कुर्या य संतरिआ ॥ ९९ ॥

- कोट्टग सभा व पुर्व्व काले वियाराइ भूमिपडिलेहा ।  
पच्छा अईति रत्ति पत्ता वा ते भवे रत्ति ॥ २०० ॥  
गुम्मिअभेसण समणा निव्वभय वहिठाण वसहिपडिलेहा ।  
सुन्नघर पुव्वभणिअं कंचुग तह दारुद्वेणं ॥ २०१ ॥
- 5 संथारगभूमितिग आयरियाणं तु सेसगाणेग ।  
रुंदाए पुप्फइन्ना मंडलिअा आवली इयरे ॥ २०२ ॥  
संथारगहणाए वेदिअउक्खेवणं तु कायव्वं ।  
संथारो घेत्तवो मायामयविप्पमुक्केणं ॥ २०३ ॥  
पोरितिआपुच्छणया सामाइय उभयकायपडिलेहा ।
- 10 साहणिअ दुवे पट्टे पमज्ज भूमि जओ पाए ॥ २०४ ॥  
अणुजाणह संथारं वाहुवहाणेण वामपासेणं ।  
कुक्कुडिपायपसारण अतरंत पमज्जए भूमि ॥ २०५ ॥  
सकोए संडास उव्वत्तते य कायपडिलेहा ।  
दव्वाईउव्वओग णिस्सासनिरुंभणाऽऽलोयं ॥ २०६ ॥
- 15 दारं जा पडिलेहे तेणमए दोण्णि सावए तिण्णि ।  
जइ य चिरं तो दारे अण्णं ठावेत्तु पडिअरइ ॥ २०७ ॥  
आगम्म पडिक्कंतो अणुपेहे जाव चोद्दसवि पुव्वे ।  
परिहाणि जा तिगाहा निद्दपमाओ जढो एवं ॥ २०८ ॥  
अतरंतो व निवज्जे असंथरंतो अ पाउणे एक्कं ।
- 20 गद्दमदिट्ठंतेणं दो तिण्णि बहू जह समाही ॥ २०९ ॥ वसहिदारं ॥  
दुविहो य विहरियाविहरिओ उ भयणा उ विहरिए होइ ।  
सदिट्ठो जो विहरितो अविहरिअविहो इमो होइ ॥ २१० ॥

२१० ] [ नियुक्तिसग्रहः :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

- भक्तद्विअ आवस्सग सोहेउं तो अइंति अवरण्हे ।  
अबभुट्टाणं दडाइयाण गहणेवकवयणेणं ॥ ११ ॥  
खुड्डुलविगट्टतेणा उण्हं उवरण्हि तेण उ पएवि ।  
पक्खित्त मोत्तूर्णं निक्खिवमुक्खित्तमोहेणं ॥ १२ ॥
- 5 अप्पा मूलगुणेषुं विराहणा अप्प उत्तरगुणेषुं ।  
अप्पा पासत्थाइसु दाणग्गहसपओगोहा ॥ १३ ॥  
भुंजह भुत्ता अम्हे जो वा इच्छे अभुत्त सह भोज्जं ।  
सव्वं च तेसि दाउं अन्नं गेण्हंति वत्थव्वा ॥ १४ ॥  
तिण्णि दिणे पाहुन्नं सव्वेसि असइ बालवुड्डाणं ।
- 10 जे तरुणा सग्गामे वत्थव्वा बाहिं हिडंति ॥ १५ ॥  
संघाडगसंजोगो आगंतुगभइएयरे बाहिं ।  
आगंतुगा च बाहिं चत्थव्वगभइए हिडे ॥ १६ ॥  
वित्थिण्णा खुड्डुलिआ पमाणजुत्ता य तिविह वसहीमो ।  
पढमविइयासु ठाणे तत्थ य दोसा इमे होति ॥ १७ ॥
- 15 खरकम्मिअवाणियगा कप्पडिअ सरवखगा य वंठा य ।  
संमोसावासेण दोसा य हवंति गेगविहा ॥ १८ ॥  
आवासगअहिकरणे तदुभय उच्चारकाइयनिरोहे ।  
सज्जमआयविराहण सका तेणे नपुंसित्थी ॥ १९ ॥  
आवासयं करित्ते पवंचए भाणजोगवाघाओ ।
- 20 असहण अपरिणया वा मायणभेओ य छक्काया ॥ २० ॥  
सुत्तत्थऽकरण नासो करणे उड्डुचगाइ अहिगरणं ।  
पासवणिअरनिरोहे गेल्लं दिट्ठि उट्टाहो ॥ २१ ॥

- मा दिच्छिंहति तो अप्पडिलिहिए (थंडिल्ले) दूर गंतु वोसिरति ।  
संजमआयविराहणगहणं आरविखतेणेहि ॥ २२ ॥  
श्रोणयपमज्जमाणं दट्ठुं तेणेत्ति आहणे कोई ।  
सागारिअसंघट्टण अपुमेत्थी गेण्ह साहइ वा ॥ २३ ॥
- 5 ओरालसरीरं वा इत्थि नपुंसा बलावि गेण्हति ।  
सावाहाए ठाणे निते आवडणपडणाई ॥ २४ ॥  
तेणेत्ति मण्णमाणो इमोवि तेणेत्ति आवडइ जुट्ठ ।  
संजमआयविराहण-भायणभेयाइणो दोसा ॥ २५ ॥  
तम्हा पमाणजुत्ता एक्केक्कस्स उ तिहत्थसंथारो ।
- 10 भायणसंथारंतर जह वोसं अंगुला हुंति ॥ २६ ॥  
मज्जारसूसगाइ य (नवि) वारे नवि अ जाणुघट्टणया ।  
दो हत्था य अवाहा नियमा साहूस्स साहूओ ॥ २७ ॥  
भुत्ताभुत्तसमुत्था भंडणदोसा य वज्जिआ एवं ।  
सोसतेण व कुट्ठु तु हत्थं (तिहत्थं) मोत्तूण ठायंति ॥ २८ ॥
- 15 पुव्वुद्धिदो उ विही इहवि वसंताण होइ सो चेव ।  
आसज्ज तिसि वारे निसन्न आउटए सेसा ॥ २९ ॥  
आवस्सिअमासज्जं नीइ पमज्जंतु जाव उ च्छन्नं ।  
सागारिय तेणुवभामए य सका तउ परेणं ॥ ३० ॥  
नत्थि उ पमाणजुत्ता खुट्ठुलिया चेव वसति जयणाए ।
- 20 पुरहत्थ पच्छ पाए पमज्ज जयणाए निग्गमणं ॥ ३१ ॥  
उत्सीसभायणाइं मज्जे विसमे अहाकडा उवरि ।  
ओवग्गहिओ दोरो तेण य वेहासिलंबणया ॥ ३२ ॥



२१२ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

खुड्डलियाए असई विच्छिन्नाए उ मालणा भूमि ।  
बिलघम्मो चारमडा साहरणेगंतकडपोत्ती ॥ २३३ ॥

असई य चिलिमिलीए भए व पच्छन्न भूइए लक्खे ।  
आहारो नीहारो निग्गमणपवेस वज्जेह ॥ ३४ ॥

- ७ पिडेण सुत्तकरणं आसज्ज निसीहियं च न करिंति ।  
कासण न पमज्जणया न य हत्थो जयण वेरंति ॥ ३५ ॥  
पत्ताण खेत्त जयणा काऊणावस्सयं ततो ठवणा ।  
पडणीयपत्तमामग मद्दसद्धे य अचियत्ते ॥ २३६ ॥  
कि कारणं चमढणा दच्चखओ उग्गमोऽवि अ न सुज्जे ।

- 10 गच्छंमि निययकज्जे आयरियगिलाणपाहुणए ॥ ३७ ॥  
जड्ढे महिसे चारी आसे गोणे अ तेसि जावसिआ ।  
एएंसि पडिवक्खे चत्तारि उ संजया ह्वंति ॥ ३८ ॥  
पुच्छा गिहिणो चिता दिट्ठंती तत्थ खुज्जबोरीए ।  
आपुच्छिऊण गमण दोसा य इमे अणापुच्छे ॥ ३९ ॥

- 15 आयरिए आपुच्छा तस्सदिट्ठे व तमि उवसते ।  
चेइयगिलाणकज्जाइएसु गुरुणो अ निग्गमणं ॥ २४० ॥  
भण्णइ पुच्चनिउत्ते आपुच्छित्ता वयंति ते समणा ।  
अणभोगे आसन्ने काइयउच्चारभोमाई ॥ ४१ ॥  
दवमाइनिग्गय वा सेज्जायर पाहुणं च अप्पाहे ।

- 20 असइ दूरगओवि अ नियत्त इहरा उ ते दोसा ॥ ४२ ॥  
अण्णं गामं च वए इमाइ कज्जाइं तत्थ नाऊणं ।  
तत्थवि अप्पाहुणया नियत्तई वा सई काले ॥ २४३ ॥

- दूरद्विअखुड्डलए नव भड अगणी य पंत पडिणीए ।  
पाओगकालऽइक्कम एक्कगलंभो अपज्जत्तं ॥ २४४ ॥  
पाउगगाईणमसई संविगं सण्णिमाइ अप्पाहे ।  
जइ य चिरं तो इयरे ठवित्तु साहारणं भुजे ॥ ४५ ॥  
5 जाए दिसाए उ गया भत्तं घेत्तु तओ पडियरति ।  
अणपुच्छनिग्गयाणं चउदिस होइ पडिलेहा ॥ ४६ ॥  
पंथेणो दो उप्पहेण सट्ठं करेति वच्चंता ।  
अक्खरपडिसाडणया पडियरणिअरेसि मग्गेण ॥ ४७ ॥  
गामे गंतु पुच्छे घरपरिवाडीए जत्थ उ न दिट्ठा ।  
10 तत्थेव बोळकरण पिडियजणसाहणं चेव ॥ ४८ ॥  
एवं उग्गमदोसा विजडा पइरिक्कया अणोमाणं ।  
मोहतिगिच्छा अ कया विरियायारो य अणुच्चिणो ॥ ४९ ॥  
अणुकंपायरियाई दोसा पइरिक्कजयणसंसट्ठं ।  
पुरिसे काले खमणे पढमालिय तीसु ठाणेषु ॥ २५० ॥  
15 एगत्य होइ भत्तं बिइअंमि पडिगहे दवं होइ ।  
पाउगगायरियाई मत्ते बिइए उ संसत्तं ॥ २५१ ॥  
जइ रित्तो तो दवमत्तगंमि पढमालियाए करणं तु ।  
ससत्तागहण दवदुत्तहे य तत्थेव जं पत्तं ॥ ५२ ॥  
अतरपल्लीगहिअं पढमागहियं व सच्च भुजेज्जा ।  
20 धुवलमसंखडीयं व जं गहिअं दोसिणं वावि ॥ ५३ ॥  
दरहिंडिए व माणं भरिअ भोच्चा पुणोवि हिंडिज्जा ।  
कालो वाऽइक्कमई भुजेज्जा अतरा सच्चं ॥ २५४ ॥

- एसो उ विही भणिओ तंमि वसंताण होए खेतांमि ।  
 पडिलेहणंपि इत्तो वोच्छं अप्पक्खरमहत्थं ॥ ५५ ॥  
 दुविहा खलु पडिलेहा छउमत्थाणं च केवलीण च ।  
 भब्भितर बाहिरिआ दुविहा दव्वे य भावे य ॥ ५६ ॥
- 5 पाणेहि उ संसत्ता पडिलेहा होइ केवलीणं तु ।  
 संसत्तमससत्ता छउमत्थाण तु पडिलेहा ॥ ५७ ॥  
 ससज्जइ धुवमेअ अपेहिअ तेण पुव्व पडिलेहे ।  
 पडिलेहिअंपि संसज्जइत्ति ससत्तमेव जिणा ॥ ५८ ॥  
 नाऊण वेयणिज्जं अइबहुअं भाउअ च थोवाग ।
- 10 कम्म' पडिलेहेउ वच्चंति जिणा समुग्घाय ॥ ५९ ॥  
 ससत्तमसंसत्ता छउमत्थाण तु होइ पडिलेहा ।  
 चोयग जहू आरक्खी हिंडिताहिंडिया चैव ॥ २६० ॥  
 तित्थयरा रायाणो साहू आरक्खि भंडगं च पुरं ।  
 तेणसरिसा य पाणा तिगं च रयणा भवो दडो ॥ ६१ ॥
- 15 कि कय कि वा सेसं कि करणिज्जं तवं च न करेमि ? ।  
 पुव्वारत्तकाले जागरओ भावपडिलेहा ॥ ६२ ॥  
 ठाणे उवगरणे या थंडिलउवथंभ-मग्गपडिलेहा ।  
 किमाई पडिलेहा पुव्वण्हे चैव अवरण्हे ॥ २६३ ॥  
 उड्डु थिरं अतुरिअ सव्व ता वत्थ पुव्व पडिलेहे ।
- 20 तो बिइअ प्फोडे तइयं च पुणो पमज्जेज्जा ॥ ६४ ॥  
 अणच्चाविअं अवलिअं अणाणुबंधि अमोसलि चैव ।  
 छप्पुरिमा नव खोडा पाणी पाणपमज्जणं ॥ २६५ ॥

- आरमडा सम्महा वज्जेयव्वा य मोसली तइया ।  
 पफ्फोडणा चउत्थी विक्खित्तो वेइया छट्टा ॥ ६६ ॥  
 पसिद्धिल पलंब लोला एगामोसा अणेगरुवघुणा ।  
 कुणइ पमाणपमायं संकियगणणोवगं कुज्जा ॥ ६७ ॥
- 5 अणूणाइरित्तपडिलेहा, अविक्कचासा तहेव य ।  
 पहम पय पसत्थ, सेसाणि अ अप्पसत्थाणि ॥ ६८ ॥  
 खोडपमज्जणवेलाउ चेव ऊणाहिआ मुणेयव्वा ।  
 अरुणावासग १ पुव्व २ परोप्परं ३ पाणिपडिलेहा ४ ॥ ७६ ॥  
 एते उ अणाएसा अघारे उग्गएविहं न दीसे ।
- 10 मुहरयनिसिज्जचोले कप्पतिगट्टुपट्टुथुई सूरो ॥ ७० ॥  
 पुरिसुवहिविक्कचासो सागरिए करिज्ज उवहिवक्कचासं ।  
 आपुच्छित्ताण गुरुं पहुव्वमाणेयरे वित्तहं ॥ ७१ ॥  
 पडिलेहणं करेतो मिहो कहं कुणइ जणवयकह वा ।  
 देइ व पच्चक्खाणं वाएइ सयं पडिच्छइ वा ॥ ७२ ॥
- 15 पुढवी आऊक्काए तेऊवाऊवणस्सइतसाणं ।  
 पडिलेहणापमत्तो छण्हंपि विराहओ होइ ॥ ७३ ॥  
 घडगाइपलोट्टणया मट्टिअ अगणी य बीय कुंथाई ।  
 उदगगया व तसेयर ओमुय सघट्ट भावणया ॥ ७४ ॥  
 इय दव्वओ उ छण्हंपि विराहओ भावओ इहरहावि ।
- 20 उवउत्तो पुण साहू सपत्तीए अवहओ अ ॥ २३ ॥ (प्र०)  
 पुढवीआऊक्काए तेऊवाऊवणस्सइतसाणं ।  
 पडिलेहणमाउत्तो छण्हपाराहओ होइ ॥ ७५ ॥

- जोगो जोगो जिणसासणमि दुक्खक्खया पउंजंते ।  
 अण्णोण्णमवाहाए असवत्तो होइ कायव्वो ॥ ७६ ॥  
 जोगे जोगे जिणसासणंमि दुक्खक्खया पउंजंते ।  
 एक्केक्कंमि अणंता वट्टंता केवली जाया ॥ ७७ ॥
- 5 एवं पडिलेहंता अईयकाले अणंतगा सिद्धा ।  
 चोयगवयण सययं पडिलेहेमो जओ सिद्धी ॥ २८ ॥  
 सेसेसु अवट्टंतो पडिलेहंतोवि देसमाराहे ।  
 जइ पुण सव्वाराहणमिच्छसि तो णं निसामेहि ॥ ७९ ॥  
 पंचिदिएहि गुत्तो मणमाईतिविहकरणमाउत्तो ।
- 10 तवनियमसंजममि अ जुत्तो आराधओ होइ ॥ ८० ॥  
 पोरिसि पमाणकालो निच्छयववहारिओ जिणक्खाओ ।  
 निच्छयओ करणजुओ ववहारमतो परं वोच्छं ॥ ८१ ॥  
 अयणाईयदिणगणे अट्टगुणेगट्ठिभाइए लद्धं ।  
 उत्तरदाहिणमाई पोरिसि पयसुज्झपक्खेवा ॥ ८२ ॥
- 15 अट्टेगसट्ठिभागा खयवुड्डी होइ जं अहोरत्ते ।  
 तेणट्टगुणक्कारो एगट्ठी सूस्तेएण ॥ २४ ॥ ( प्र० )  
 आसाढे मासे दो पया, पोसे मासे चउप्पया ।  
 चित्तासोएसु मासेसु, तिपया हवइ पोरिसी ॥ २८३ ॥  
 अंगुलं सत्तरत्तेणं, पक्खेणं तु दुअंगुलं ।
- 20 वड्डए हायए वावि, मासेणं चउरंगुलं ॥ ८४ ॥  
 आसाढवहुलपक्खे भट्टवए कत्तिए य पोसे य ।  
 फग्गुणवइसाहेसु य बोद्धव्वा ओमरत्ताओ ॥ ८५ ॥

- जेद्वामूले आसाढसावणे छहि अगुलोहि पडिलेहा ।  
 अट्टहि बीभतियमि अ तइए दस अट्टहि चउत्थे ॥ ८६ ॥  
 उववज्जिऊण पुव्वं तल्लेसो जइ करेइ उवओगं ।  
 सोएण चक्खुणा घाणओ य जीहाए फासेणं ॥ ८७ ॥
- 5 मुहणंतएण गोच्छं गोच्छग-गहिअगुलीहि पडलाइं ।  
 उक्कुडुय-भाणवत्थे पल्लिमंथाईसु तं न भवे ॥ ८८ ॥  
 चउकोण भाणकण्णं पमज्ज पाएसरीय त्तुगुणं तु ।  
 भाणस्स पुप्फग तो इमेहि कज्जेहि पडिलेहे ॥ ८९ ॥  
 मूसयरयउक्केरे, घणसंताणए इय ।
- 10 उदए मट्टिआ चैव, एमेया पडिवत्तिओ ॥ २६० ॥  
 नवगनिवसे दूराउ उक्केरो मूसएहि उक्किण्णो ।  
 निद्धमहि हरतणू वा ठाण भेत्तूण पविसेज्जा ॥ ९१ ॥  
 कोत्थल-गारिअघरगं घणसताणाइया व लग्गेज्जा ।  
 उक्केरं सट्टाणे हरतणु सच्चिट्ठ जा सुक्को ॥ २९२ ॥
- 15 इयरेसु पोरिसित्तियं संचिक्खावेत्तु तत्तिअं छिंदे ।  
 सव्व वावि विगिचइ पोरानं मट्टिअं ताहे ॥ ६३ ॥  
 पत्तं पमज्जिऊणं अंतो बाहि सइ तु पप्फोडे ।  
 केइ पुण त्तिण्णि वारा चउरंगुल भूमि पडणमया ॥ ६४ ॥  
 वित्तिअबंधणघरणे अगणी तेणे य दंडियक्खोभे ।
- 20 उउवद्धघरणबंधण वासासु अबंधणा ठवणा ॥ ६५ ॥  
 अणावायमसंलोए अणवाए चैव होइ संलोए ।  
 आवायमसंलोए आवाए चैव सलोए ॥ ६६ ॥

२१८ ] [ नियुक्तिसंग्रह :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

तत्थावायं दुविहं सपक्वपरक्वमो य णायक्व ।  
दुविह होइ सपक्वे संजय तह संजय तह संजईणं च ॥ ९७ ॥  
संविग्गमसंविग्ग संविग्ग मणुण्णएयरा चेव ।  
असंविग्गावि दुविहा तप्पक्खियएअरा चेव ॥ ९८ ॥

9 परपक्खेवि अ दुविहं माणुस तेरिच्छिअं च नायक्व ।  
एक्केक्कपि अ तिविहं पुरिसित्थिनपु सगे चेव ॥ ९९ ॥  
पुरिसावायं तिविह दंडिअ कोडुं बिए य पागइए ।  
ते सोयऽसोयवाई एमेवित्थी नपुंसा य ॥ ३०० ॥  
एए चेव विभागा परतित्थीणंपि होइ मणुयाणं ।

10 तिरिआणंपि विभागा अओ परं कित्तइस्सामि ॥ ३०१ ॥  
दित्तादित्ता तिरिआ जहण्णमुक्कोसमज्झिमा तिविहा ।  
एमेवित्थिनपुंसा दुगुंछिअ दुगुंछिआ नेया ॥ ३०२ ॥  
गमण मणुण्णे इयरे वितहायरणमि होइ अहिगरणं ।  
पउरदवकरण दट्ठुं कुसोल सेहऽण्णाहाभावो ॥ ३०३ ॥

15 जत्थऽम्हे वच्चामो जत्थ य आयरइ नाइवगो णे ।  
परिभव कामेमाणा संकेयगदिन्नया वावि ॥ ३०४ ॥  
दव अप्प कलुस असई अरवण पडिसेह विप्परीणामो ।  
संकाईया दोसा पंडित्थिगहे य जं चऽण्णं ॥ ३०५ ॥  
आहणणाई दित्ते गरहिअतिरिएसु संकमाईया ।

20 एमेव य संलोए तिरिए वज्जेत्तु मणुयाण ॥ ३०६ ॥  
कलुसदवे असई य व पुरिसालोए हवंति दोसा उ ।  
पंडित्थीसुवि एए खद्धे वेजव्वि मुच्छा य ॥ ३०७ ॥

- आवायदोस तइए बिइए संल्यओ भवे दोसा ।  
 ते दोवि नत्थि पढमे तहि गमणं तत्थिमा मेरा ॥ ३०८ ॥  
 कालमकाले सण्णा कालो तइयाइ सेसयमकालो ।  
 पढमा पोरिसि आपुच्छ पाणगमपुप्फियण्णदिसि ॥ ३०९ ॥  
 5 अइरेगगहण उग्गाहिण्ण आलोअ पुच्छिउ गच्छे ।  
 एसा उ अकालंमी अणहिडिअ हिडिआ कालो ॥ ३१० ॥  
 कप्पेऊणं पाए एककेक्कस्स उ दुवे पडिगहए ।  
 दाउ दो दो गच्छे तिण्हट्टु दवं तु घेत्तूणं ॥ ११ ॥  
 अजुगलिया अतुरंता विकहारहिया वयंति पढमं तु ।  
 10 निसिइत्तु डगलगहणं आवडणं वच्चमासज्ज ॥ १२ ॥  
 अणावायमसंलोए, परस्सणुवघाइए ।  
 समे अज्झसिरे यावि, अचिरकालकयंमि अ ॥ १३ ॥  
 वित्थिण्णे दूरमोगाढे, नासण्णे बिलवज्जिए ।  
 तसपाणवीयरहिए, उच्चाराईणि वोसिरे ॥ १४ ॥  
 15 एगदुगतिगच्चउक्कग-पंचछसत्तट्टुनवगदसगेहि ।  
 संजोगा कायव्वा भंगसहस्सं चउव्वीसं ॥ १५ ॥  
 उभयमुह रासिदुग हेट्टिल्लाणत्तरेण भय पढम ।  
 लद्धहरासिविभत्ते तस्सुवरिगुण तु सजोगा ॥ २५ ॥ (प्र०)  
 दिसिपवणगामसूरिय-छायाए पमज्जिऊण तिक्खुत्तो ।  
 20 जरसोग होत्ति काऊण वोसिरे आयमेज्जा वा ॥ १६ ॥  
 उवगरणं वामे ऊरुगमि मत्त च दाहिणे हत्थे ।  
 तत्थयसत्थ व पुंछे तिहि आयमणं अदूरमि ॥ १७ ॥



२२० ] [ निर्युक्तिसग्रहः :: (२) श्रीमती ओषनिर्युक्तिः

- पढमासइ अमणुन्नेयराण गिहियाण वावि आलोए ।  
पत्तेयमत्त कुरुकुय दवं च पउरं गिहत्थेसु ॥ १८ ॥  
तेण परं पुरिसाणं असोयवाईण वच्च आवायं ।  
इत्थिनपु सालोए परंमुहो कुरुकुया सा उ ॥ १९ ॥
- 5 तेण परं आवाय पुरिसेअरइत्थियाण तिरियाणं ।  
तत्थवि अ परिहरेज्जा दुगुंछिए वित्तचित्ते य ॥ ३२० ॥  
तत्तो इत्थिनपुंसा तिविहा तत्थवि असोयवाईसु ।  
तहिअं तु सद्दकरणं आउल-गमण कुरुकुया य ॥ २१ ॥  
अव्वोच्छिन्ना तसा पाणा, पडिलेहा न सुंज्झई ।
- 10 तम्हा हट्टपहट्टस्स, अवट्टंभो न कप्पई ॥ २२ ॥  
संचर 'कुंथुदेहिअलूयावेहे तहेव वाली अ ।  
घर कोइलिआ सप्पे विस्संभर उदुरे सरडे ॥ २३ ॥  
अतरंतस्स उ पासा गाढं दुक्खति तेणस्वट्टंभे ।  
संजयपट्टी-थंभे सेल छुआकुडुविट्टीए ॥ २४ ॥
- 15 पंथं तु वच्चमाणा जुगतं चक्खुणा व पडिलेहा ।  
अइदूरचक्खुपाए सुट्टमतिरिच्छगय (च्छागय) न पेहे ॥ २५ ॥  
अच्चासन्ननिरोहे दुक्खं दट्टुंमि पायसंहरणं ।  
छक्कायविप्रोरमणं सरीरं तह भत्तपाणे य ॥ २६ ॥  
पत्तं च मगमाणे हवेज्ज पथे विराहणा दुविहा ।
- 20 दुविहा य भवे तेणा परिकम्भे सुत्तपरिहाणी ॥ २७ ॥  
एसा पडिलेहणविही कहिआ भे धोरपुरसिपन्नता ।  
संजमगुणडुगाणं निग्गंथाणं महरिसीणं ॥ २८ ॥

एयं पडिलेहणविहि जुंजंता चरणकरणमाउत्ता ।

साहू खवंति कम्मं अणेगभवसंचिग्रमणंतं ॥ २९ ॥

पिड व एसणं वा एत्तो वोच्छं गुरुवएसेणं ।

गवेसणगहणघासेसणाए तिविहाए विसुद्धं ॥ ३३० ॥

5 पिडस्स उ निक्खेवो चउक्कओ छक्कओ य कायव्वो ।

निक्खेवं काऊणं परूवणा तस्स कायव्वा ॥ ३१ ॥

नामं ठवणापिडो दव्वपिडो य भावपिडो य ।

एमो खलु पिडस्स उ निक्खेवो चउव्विहो होइ ॥ ३२ ॥

गोणं समयकयं वा जं वावि हवेज्ज तद्दुभएण कयं ।

10 तं विति नामपिण्डं ठवणापिडं अओ वोच्छं ॥ ३३ ॥

अक्खे वराडए वा कट्टे पोत्थे व चित्तकम्मे वा ।

सवभावमसवभावा ठवणापिड वियाणाहि ॥ ३४ ॥

तिविहो य दव्वपिडो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।

अच्चित्तो य दसविहो सच्चित्तो मीसओ नवहा ॥ ३५ ॥

15 पुढवी आउक्काए तेउवाऊवणस्सई चेव ।

विअतिअचउरो पंचिदिया य लेवो य दसमो उ ॥ ३६ ॥

पुढविककाओ तिविहो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।

सच्चित्तो पुण दुविहो निच्छयववहारिओ चेव ॥ ३७ ॥

निच्छयओ सच्चित्तो पुढविमहापव्वयाण बहुमज्जे ।

20 अच्चित्तमीसवज्जो सेसो ववहारसच्चित्तो ॥ ३८ ॥

खोरदुमहेट्ट पथे कट्टोल्लो इंधणे य मीसो य ।

पोरिसि एगदुगतिगं बहुइंधणमज्जथोवे अ ॥ ३९ ॥

- सीउण्हखारखत्ते अग्गीलोणूस अबिले नेहे ।  
वक्कंतजोणिएणं (एवि य) पओयणं तेणिमं होति ॥ ४० ॥  
अवरद्धिग विसब्धे लवणेण व सुरमिउवलएणं च ।  
अच्चित्तस्स उ गहणं पओयणं होइ ज चऽन्नं ॥ ४१ ॥
- 5 ठाणनिसीयतुयदुण उच्चाराईणि चेव उस्सग्गो ।  
घट्टगडगललेवो एमाइ पओयणं बहुहा ॥ ४२ ॥  
घणउदहीघणवलया करगसमुद्दहाण बहुमज्जे ।  
अह निच्छयसच्चित्तो ववहारनयस्स अगडाई ॥ ४३ ॥  
उसिणोदगमणुवत्तो दडे वासे य पडिअमेत्ते य ।
- 0 मोत्तूणाएसतिगं चाउलउदग बहूपसन्नं ॥ ४४ ॥  
आएसतिगं बुद्धुय बिन्दू तह चाउला न सिज्जति ।  
मोत्तूण तिण्णिऽवेए चाउलउदगं बहु पसणं ॥ ४५ ॥  
सीउण्हखारखत्ते अग्गीलोणूस अबिले नेहे ।  
वक्कंतजोणिएणं पओयणं तेणिमं होति ॥ ४६ ॥
- 5 परिसेयपियणहत्था-इधोयणा चीरधोयणा चेव ।  
आयमण भाणधुवणे एमाइ पओयणं बहुहा ॥ ४७ ॥  
उउबद्धधुवण बाउस बंभविणासो अठाणठवणं च ।  
संपाइमवाउवहो पलवण आतोपघातो य ॥ ४८ ॥  
अइमारचुडणपणए सीयलपावरण अजीर गेलन्ने ।
- 0 ओभावण कायवहो वासासु अघोवणे दोसा ॥ ४९ ॥  
अप्पत्ते चिय वासे सव्व उवाहिं धुवंति जयणाए ।  
असइए व ववस्स उ जहन्नओ पायनिज्जोगो ॥ ३५० ॥

- आधरियगिलाणाणं मइला मइला पुणोवि धोवन्ति ।  
 मा हु गुरुण अवन्नो लोगमि अजीरणां इयरे ॥ ५१ ॥  
 पायस्स पडोयारं दुनिसज्जे त्तिपट्ट पोत्ति रयहरणं ।  
 एते ण उ विस्सामे जयणा सकामणा धुवणा ॥ ५२ ॥  
 5 अन्तिभतरपरिभोगं उवरि पाउणह णातिदूरे य ।  
 तिननि य तिननि य एवकं निसिउं काउं पडिच्छे (रिक्खे) ज्जा ॥ ५३ ॥  
 केई एक्केक्कनिंसि संवासेउ तिहा पडिच्छन्ति ।  
 पाउणिय जइण लगति छप्पया ताहे धोवेज्जा ॥ ५४ ॥  
 निव्वोदगस्स गहणं केई भाणेषु असुइ पजिसेहो ।  
 10 गिहीमायणेषु गहणं ठियवासे मीसिअ छारो ॥ ५५ ॥  
 गुरुपच्चक्खाण-गिलाण सेहमाईण धोवणं पुत्वं ।  
 तो अप्पणा पुत्त्वमहाकडे य इतरे दुवे पच्छा ॥ ५६ ॥  
 अच्छोडपिट्टणासु तं ण धूवे धावे पतावणं न करे ।  
 परिभोगमपरिभोगे छायातव पेह कल्लाणं ॥ ५७ ॥  
 15 इट्टगपागाईण बहमज्जे विज्जुयाइ निच्छइओ ।  
 इंगालाई इयरो मुम्मुरमाई य मिस्सो उ । ५८ ॥  
 ओदणवजणपाणग-आयामुसिणोदग च कूम्मासा ।  
 डगलगसरक्खसूई पिप्पलमाई य परिभोगो ॥ ५९ ॥  
 सबल्यघणतणुवाया अतिहिमअतिदुद्दिणे य निच्छइओ ।  
 20 वन्नहार पाय(इ)माई अक्कंतादी य अच्चित्तो ॥ ६० ॥  
 हत्थसयमेग गंता दइउ अचित्तो विइय संमीसो ।  
 तइयंमि उ सच्चित्तो वत्थो पुण पोरिसिदिणेह ॥ ६१ ॥

- दइएण वत्थिणा वा पओयत्तं होज्ज वाडणा मुणियो ।  
 गेलत्तंमि व होज्जा सच्चित्तमीसे परिहरेज्जा ॥ ६२ ॥  
 सव्वो वऽणतकाओ सच्चित्तो होइ निच्छयनयस्स ।  
 ववहाराउ अ सेसो मीसो पव्वायरोट्टाई ॥ ६३ ॥
- 5 संथारपायदंडग-खोमिअकप्पाइ पीढफलगार्ह ।  
 ओसहभेसज्जाणि य एमाइ पओयणं तरुसु ॥ ६४ ॥  
 द्वियत्थियचउरो पंचदिया य त्तिप्पभिइं जत्थं उ समेति ।  
 सट्टाणे सट्टाणे सो पिडो तेण कज्जामिणं ॥ ६५ ॥  
 वेइंदियपरिभागो अक्खण ससख सिप्पमाईणं ।
- 10 तेइंदियाण उट्टेहिगाइ जं वा वए विज्जो ॥ ६६ ॥  
 चउरिदियाण मक्खियपरिहारो आसमक्खिया चेव ।  
 पंचदिअपिंडमि उ अव्ववहारी उ नेरइया ॥ ६७ ॥  
 चम्मट्टिदंतनहरोम सिगअमिलाइच्छगण-गोमुत्ते ।  
 खीरदहिमाइयाणं पंचदिअतिरिअपरिभोगो ॥ ६८ ॥
- 15 सच्चित्तो पव्वावण पंथुवदेसे य भिक्खुदाणाई ।  
 सीसट्टिय अच्चित्ते मीसट्टि-सरक्खपहपुच्छा ॥ ६९ ॥  
 खमगाइकाल-कज्जातिएसु पुच्छेज्ज देवयं किंचि ।  
 पंथे सुभासुभे वा पुच्छेज्ज व दिव्वमुवओगो ॥ ७० ॥  
 अह होइ लेवपिडो संजोगेणं नवण्ह पिडाणं ।
- 20 नायव्वो निप्फन्नो परूवणा तस्स कायव्वा ॥ ७१ ॥  
 अव्वक्कालिअलेवं मणंति लेवेसणा नवि अ दिट्ठो ।  
 ते वत्तव्वा वो दिट्ठो तेलुक्कदसीहि ॥ ७२ ॥

- खंडमि मग्गियंमि अ लोणे दिन्तंमि अन्नयवविणासो ।  
 अणुकंपाई पाणंमि होइ उदगत्स उ विणासो ॥ ७३ ॥  
 पूयणिअलग्गअगणी पलीवणं गाममाइणो होज्जा ।  
 रोट्टपणगा तरुंमी भिगुकुंथादो व छट्टमि ॥ ७४ ॥  
 5 पायरगहणमि देसिअंमि लेवसणावि खलु वुत्ता ।  
 तम्हा आणयणा लिपणा य पायस्स जयणाए ॥ ७५ ॥  
 हत्थोवघाय गंतूण लिपणा सोसणा य हत्थमि ।  
 सागारिए पभुजिघणा य छत्रकायजयणा य ॥ ७६ ॥  
 दुविहा य होंति पाया जुत्ता य नवा य जे उ लिप्पंति ।  
 10 जुन्ने दाएऊणं लिपइ पुच्छा य इयरेसि ॥ ७७ ॥  
 पाडिच्छगसेहाणं नाऊणं कोइ आगमणमाई ।  
 दढलेवेव उ पाए लिपइ मा एसु देज्जेज्जा ॥ ७८ ॥  
 पुव्वप्पह लेवदानं लेवगहणं सुसवरं काउं ।  
 लेवस्स आणणालिपणे य जयणाविही वोच्छं ॥ ७९ ॥  
 15 कयकित्तिक्कम्मो छदेण छंदिओ मणइ लेवइहं घेत्तुं ।  
 तुभंमि अत्थि अट्टो ? आमं तं कित्तिअं कि वा ? ॥ ८० ॥  
 सेसेवि पुच्छिऊणं कयउत्सगो गुरुं पणमिऊणं ।  
 मल्लगरुवे गिण्हइ जइ तेसि कप्पिओ होइ ॥ ८१ ॥  
 गीयत्थपरिग्गाहिअ अयाणओ रूवमल्लए घेत्तुं ।  
 20 छारं च तत्थ वच्चइ गहिए तसपाणरक्खट्ठा ॥ ८२ ॥  
 वच्चंतेण य दिट्ठं सागारिदुच्चक्कगं तु अट्ठमासे ।  
 तत्थेव होइ गहणं न होइ सो सागरिअपिडो ॥ ८३ ॥

- गंतुं दुचक्कमूलं अणुन्नवेत्ता पहुँति साहीणं ।  
 एत्थं यं पहुँति भणिए कोईं गच्छे निवसमीवे ॥ ८४ ॥  
 किं वेमिस्सि नरवई ! तुज्झं खरमक्खिआ दुच्चक्केत्ति ।  
 सो अ पसत्थो लेवो एत्थं यं भद्देतरे दोसा ॥ ८५ ॥
- 5 तम्हा दुचक्कवइणा तस्सदिट्ठेण वा अणुन्नाए ।  
 कडुगंधजाणणट्ठा जिंघे नासं तु अफुसंता ॥ ८६ ॥  
 हरिए बीए चले जुत्ते, वच्छे साणे जलट्ठिए ।  
 पुढवी संपाइमा सामा, महवाते महियाऽमिए ॥ ८७ ॥  
 एयद्दोसविमुक्कं घेतुं छारेण अक्कमित्ताणं ।
- 10 चीरेण बंधिऊणं गुरुमूलपडिक्कमालोए ॥ ८८ ॥ ।  
 दसिअच्छंदिअगुरुसेसए(सु) यं ओमत्थियस्स भाणस्स ।  
 काउ चीर उव्वरिं रुयं च छुभेज्ज तो लेव ॥ ८९ ॥  
 अंगुट्ठपएसिणिमज्झिमाए घेतुं घणं तओ चीरं ।  
 आलिपिऊण भाणे एक्क दो तिणिण वा घट्ठे ॥ ९० ॥
- 15 अन्नोऽन्नं अकमि उ अन्नं घट्ठेइ वारवारणं ।  
 आणेइ तमेव दिणं दवं रएउं अमत्तट्ठी ॥ ९१ ॥  
 अमत्तट्ठियाण दाउं अन्नेसि वा अहिडमाणं ।  
 हिडेज्ज असंथरणे असहू घेतुं अरइयं तु ॥ ९२ ॥  
 न तरेज्जा जइ तिन्नी हिडावेउ तन्नो अ छारेण ।
- 20 उच्चुण्णेउं हिडई अन्ने यं दव्व सि गेण्हति ॥ ९३ ॥  
 लेत्थारियाणि जाणि उ घट्ठगमाईणि तत्थ लेवेणं ।  
 संजमफाइनिमित्तं ताई भूसीइ गुंडेज्जा ॥ ९४ ॥

- एवं लेवगहणं आगयण लिपणा य जयणा य ।  
भणियाणि अतो वोच्छं परिकम्मविहि तु लेवस्स ॥ ६५ ॥  
लितो - छगणिअछारो घणेण चीरेणऽबंधिउ उण्हे ।  
अंछण परियत्तण घट्टणे य धोवे पुणो लेवो ॥ ६६ ॥
- 5 अट्टगहेउं लेवाहियं तु सेसं सरूवगं पीसे ।  
अहवावि नत्थि कज्जं सरूवमुज्झे तन्नो विहिणा ॥ ६७ ॥  
पढमचरिमा सिसिरे गिम्हे अद्धं तु तासि वज्जेज्जा ।  
पायं ठवे सिणेहाति-रक्खणट्टा पवेसो वा ॥ ६८ ॥  
उवन्नो गं च अभिक्खं करेइ वासाइरक्खणट्टाए ।
- 10 वावारेइ व अग्ने गिल्लाणमाईसु कज्जेसु ॥ ६९ ॥  
एक्को व जहन्नेणं दुगतिगचत्तारि पंच उक्कोसा ।  
सजमहेउं लेवो वज्जित्ता गारवविभूसा ॥ ४०० ॥  
अणुवट्टंते तहवि हु सव्वं अवणित्तु तो पुणो लिपे ।  
तज्जाय सचोप्पडगस्स घट्टगरइअं ततो धोवे ॥ ४०१ ॥
- 15 तज्जायजुत्तिलेवो खंजणलेवो य होइ बोद्धवो ।  
मुद्दिअनावाबंधो तेणयबंधेण पडिकुट्टो ॥ ४०२ ॥  
जुत्तो उ पत्थराई पडिकुट्टो सो उ सन्निही जे णं ।  
दयसुकुमार असन्निहि खंजणलेवो अओ भणिओ ॥ ४०३ ॥  
संजमहेउं लेवो न विभूसाए वदति तित्थयरा ।
- 20 सइअसइ य दिट्ठंतो सइसाहम्मे उवणओ उ ॥ ४०४ ॥  
भिज्जिज्जत्र लप्पमाण लितां वा असइए पुणो बंधो ।  
मुद्दिअनावाबंधो न तेणएणं तु बंधिज्जा ॥ ४०५ ॥



- खरअयसिकुसुंभसरिसव कमेण उवकोसमज्जिभमजहस्रा ।  
 नवणीए सप्पिवसा गुडेण लोणेण य अलेवो उ ॥ ४०६ ॥  
 पिड निकाय समूहे संपिडण पिडणा य समवाए ।  
 समोसरण निचय उवचय चए य जुम्मे य रासी य ॥ ४०७ ॥
- 5 दुविहो य भावपिडो पसत्थओ होइ अप्पसत्थो य ।  
 दुगसत्तट्टुचउवकग जेणं वा बज्जए इयरो ॥ ४०८ ॥  
 तिविहो होइ पसत्थो नाणे तह दंसणे चरित्ते य ।  
 मोत्तूण अप्पसत्थं पसत्थपिडेण अहिगारो ॥ ४०९ ॥  
 नामं ठवणा दविए भावमि य एसणा मुणेयव्वा ।
- 10 दव्वंमि हिरण्णाई गवेसगहभुंजणा भावे ॥ ४१० ॥  
 पमाणे काले आवस्सए य संशाडए य उवकरणे ।  
 मत्तग काउस्सगो जस्स य जोगो सपडिवक्खो ॥ ११ ॥  
 एकाणियस्स दोसा इत्थी साणे तहेव पडिणीए ।  
 भिवखडवितोहि महव्वय तम्हा सवितिज्जए गमणं । १२। दारं ।
- 15 गारविए काहीए माइत्ते अलस लुद्ध निद्धम्मे ।  
 दुत्तम अत्ताहिठिय अमणुस्से वा असघाडो ॥ १३ ॥ दारगाहा ।  
 आयरियाईणड्ढा ओमगिलाणट्टया य बहुसोडवि ।  
 गेलन्नखमगपाहुण अतिप्पएडतिच्छिए यावि ॥ १४ ॥  
 अणुकंपापडिसेहो कयाइ न हिडेज्ज वा न वा हिडे ।
- 20 अणभोगि गिलाणट्टा आवस्सगसोहइत्ताणं ॥ १५ ॥ दारं ।  
 आसन्नाउ नियत्ते कालि पडुप्पति दूरपत्तोवि ।  
 अपडुप्पते तत्तो च्चिय एगु धरे वोसिरे एगो ॥ १६ ॥

- भावासन्नो समणुन्न भन्नन्नोसन्नसङ्खवेज्जघरे ।  
 सल्लपरुवण वेज्जो तत्थेव परोहडे वावि ॥ १७ ॥  
 एएसि असईए रायपहे दो घराण वा मज्जे ।  
 हत्थं हत्थ मुत्तु मज्जे सो नरवइस्स भवे ॥ २७ ॥ प्र०
- 5 उग्गह काईयवज्जं छडण ववहार लबभए तत्थ ।  
 गारविए पन्नवणा तव चेव अणुग्गहो एस ॥ १८ ॥  
 जइ दोण्ह एग भिक्खा न य वेल पहुप्पए तन्नो एगो ।  
 सच्चैवि अत्तलाभी पडिसेहमणुन्नपियधम्मै ॥ १९ ॥  
 अमणुन्न अन्नसंजोइया उ सच्चैवि णेच्छण विवेगो ।
- 10 बहुगुणतदेकदोसे एसणवल्लव नउ विंगिचे ॥ ४२० ॥  
 इत्थीगहणे धम्म कहेइ वयठवण गुरुसमीवंमि ।  
 इह च्चैवोवर रज्जू भएण मोहोवसम तीए ॥ २१ ॥  
 साणा गोणा इयरे परिहरऽणाभोग कुडुकडनीसा ।  
 वारइ य दडएणं वारावे वा अगारेहि ॥ २२ ॥
- 15 पडिणीयगेहवज्जण अणभोगपविट्ट बोलनिक्खमणं ।  
 मज्जे तिग्ग घराणं उवभोग करेउ गेण्हेज्जा ॥ २३ ॥  
 वेटल पुट्टो न याणे आयत्तातीणि वज्जए ठाणे ।  
 सुद्धं गवेस उंछ पच्चइयारे परिहरंतो ॥ २४ ॥  
 जहन्नेण च्चोलपट्टो वीसरणालू गहाय गच्छेज्जा ।
- 20 ऊस्सग्ग काउ गमणे मत्तयऽगहणे इमे दोसा ॥ २५ ॥  
 आयरिए य गिलाणे पाहुणए दुल्लह सहसलाभे ।  
 ससत्ताभत्तपाणे मत्तगगहणं अणुन्नाय ॥ ४२६ ॥

- शैलन्नकज्जतुरिओ अणभोगेणं च लित्त अगहणं ।  
 1 अणभोग गिलाणट्टा उस्सग्गादीणि नवि कुज्जा ॥ २७ ॥  
 जस्स य जोगमकाऊण निग्गमो न लभई तु सच्चित्तं ।  
 2 न य वत्थपायमाई तेष्णं गहणे कुणसु तम्हा ॥ २८ ॥  
 5 सो अपुच्छि अणुत्ताओ सग्गामे हिड अंहव परगामे ।  
 सग्गामे सइ काले पत्तो परगामे वोच्छामि ॥ २९ ॥  
 पुरतो जुगमायाए गंतूणं अन्नगामवाहिठिओ ।  
 3 तरुणे मज्झिमथेरे नव पुच्छाओ जहा हेट्टा ॥ ४३० ॥  
 पायपमज्जणपडिलेहणा उ भाणडुंग देसकालमि ।  
 10 अप्पत्तोऽविय पाए पमज्ज पत्तो य पायडुग ॥ ३१ ॥  
 समणं समणि सावग साविय गिहि अन्नतिथि बहि पुच्छे ।  
 2 अतिथह समण सुविहिद्या सिट्ठे तेसालयं गच्छे ॥ ३२ ॥  
 समणुण्णेषु पवेसो ब्राहि ठविऊण अन्न किइकम्मं ।  
 खग्गूडे सन्नेसुं ठवणा उच्छोभवंदणय ॥ ३३ ॥  
 15 गेलन्नाइ अवाहा पुच्छिय सयकारणं च दीवेत्ता ।  
 जयणाए ठवणकुले पुच्छइ दोसा अजयणाइ ॥ ३४ ॥  
 दाणे अभिगमसद्धे समत्ते खलुं तहेव मिच्छत्ते ।  
 मामाए अचियत्ते कुलाइं जयणाइ दायति ॥ ३५ ॥  
 सागारि वेणिम सुणए गोणे पुन्ने दुगुं छियकुलाइं ।  
 20 हिंसागं मामागं सव्वपयत्तेण वज्जेज्जा ॥ ३६ ॥  
 बाहाए अंगुलीय व लट्ठीइ व उज्जुओ ठिओ संतो ।  
 न पुच्छेज्ज न दाएज्जा पच्चावाया भवे दोसा ॥ ३७ ॥

- भगणीण व तेणेहि व जीवियववरोवण तु पडिणीए ।  
 खरओ खरिया सुण्हा एट्टे वट्टक्खुरे संका ॥ ३८ ॥  
 पडिकुट्टकुलाण पुण पंचविहा थूभिआ अभिन्नाणं ।  
 भगघरगोपुराई खखा नाणाविहा चेव ॥ ३९ ॥  
 5 ठवणा मिलक्खुनेड्ड अच्चियत्तघर तहेव पडिकुट्टं ।  
 एयं गणधरमेरं अड्डकमंतो विराहेज्जा ॥ ४० ॥  
 छक्कायदयावतोऽवि संजओ दुल्लह कुणइ बोहि ।  
 1 आहारे नीहारे दुगु छिए पिडगहणे य ॥ ४१ ॥  
 जे जहि दुगु छिया खलु पव्वावणवसहिभत्तपाणेसु ।  
 10 जिणवयणे पडिकुट्टा वज्जेयव्वा पयसेण ॥ ४२ ॥  
 अट्टारस पुरिसेसुं बीसं इत्थीसु दस नपुंसेसुं ।  
 1 पव्वावणाए एए दुगुंछिया जिणवरमयंमि ॥ ४३ ॥  
 दोसेण जस्स अयमो आयासो पवयणे य अगहणं ।  
 विप्परिणामो अप्पच्चओ य कुच्छा य उप्पज्जे ॥ ४४ ॥  
 15 पवयणमणपेहंतस्स तस्स निद्धघसस्स लुद्धस्स ।  
 ब्रह्मोहस्स भगवया ससारोऽणंतओ भणिओ ॥ ४५ ॥  
 जो जह व तह-व लद्ध-गिण्हइ आहारउवहिमाईयं ।  
 समणगुणमुक्कजोगी ससारपवड्डओ भणिओ ॥ ४६ ॥  
 एसणमणेसण वा कह ते नाहिति जिणवरमयं वा ।  
 20 कुरिणमिव पोयाला जे मुक्का पव्वइयमेता ॥ ४७ ॥  
 गच्छंमि केइ पुरिसा सजणी जह पंजरंतरनिरुद्धा ।  
 सारणवारणचइया पासत्थगया पविहरंति ॥ ४८ ॥

- तिविहोवघायमेय परिहरमाणो गवेसए पिडं ।  
 दुविहा गवेसणा पुण दव्वे भावे इमा दव्वे ॥ ४९ ॥  
 जियसत्तुदेविच्चित्त-सभपविसणं कणगपिट्ट-पासणया ।  
 डोहल दुब्बल पुच्छा कहणं आणा य पुरिसाण ॥ ४५० ॥
- 5 सीवन्निसरिसमोदग-करणं सीवन्निरुवखहेट्टेसु ।  
 आगमण कुरंगाणं पसत्थअपसत्थउवमा उ ॥ ५१ ॥  
 विइयमेयं कुरंगाण, जया सीवन्नि सीदई ।  
 पुरावि वाया वायति, न उण पुंजगपु जगा ॥ ५२ ॥  
 हत्थिगहणमि गिम्हे अरहट्टेहि भरणं तु सरसीणं ।
- 10 अच्चुदएण नलवणा अभिरूढा गयकुलागमणं ॥ ५३ ॥  
 बिइयमेय गयकुलाणं, जहा रोहति नलवणा ।  
 अन्नयावि भरति सरा, न एव बहुओदगा ॥ ५४ ॥  
 ण्हाणाईसु विरइयं आरंभकड तु दाणमाईसु ।  
 आयरियनिवारणया अपसत्थितरे उवणओ उ ॥ ५५ ॥
- 15 धम्मरूइ अज्जवयरे लभो वेउवियस्स नभगमणं ।  
 जेट्ठामूले अट्ठम उवरि हेट्ठा व देवाणं ॥ ५६ ॥  
 एसा गवेसणविही कहिया भे धीरपुरिसपन्नता ।  
 गहणेसणंपि एत्तो वोच्छं अप्पक्खरमहत्थ ॥ ५७ ॥  
 नामं ठवणादविए भावे गहणेसणा मुणेयव्वा ।
- 20 दव्वे वानरजूहं भावंमि य ठाणमाईणि ॥ ५८ ॥  
 परिसडियपंडुपत्तां वणसंडं दट्ठु अन्नहि पेसे ।  
 जहवई पडियरिए जहेण सम तहिं गच्छे ॥ ५९ ॥

- सयमेवालोएउं जूहवई तं वणं समं तेहि ।  
 वियरइ तेसि पयारं चरिऊण य ते दह गच्छे ॥ ४६० ॥  
 ओयरंतं पयं दट्ठुं, उत्तरंतं न दीसइ ।  
 नालेण पियह पाणीयं, एस निक्कारणो दहो ॥ ६१ ॥
- 5 ठाणे य दायए चैव, गमणे गहणागमे ।  
 पत्ते परियत्ते पाडिए य गुरुयं तिहा भावे ॥ ६२ ॥ दारं ॥  
 गोणे महिसे आसे पेल्लण आहणण मारणं भवइ ।  
 दरगहिय भाण भेदो छडुणि भिक्खस्स छक्काया ॥ ६३ ॥  
 चलकुडुपडणकटगबिलस्स व पासि होइ आयाए ।
- 10 निक्खमपवेसवज्जण गोणे महिसे य आसे य ॥ ६४ ॥  
 पुढविदग भगणिमारुय-तरुतसवज्जंमि ठाणि ठाइज्जा ।  
 दिती व हेट्ट उर्वारि जहा न घट्टेइ फलमाई ॥ ६५ ॥  
 पासवणे उच्चारे सिणाण आयमणठाण उक्कुरुडे ।  
 निद्धमणमसुइमाई पवयणहाणी त्रिवज्जेज्जा ॥ ६६ ॥
- 15 अवत्तमपहु थेरे पडे मत्ते य खित्तचित्ते य ।  
 दित्ते जक्खाइट्ठे करचरणछन्नेऽघ णियले य । ४६७ ॥  
 तट्ठोसगुच्चिणीवाल-वच्छकडंत-पीसमज्जंती ।  
 कत्तांती पिजती भइया दगमाइणो दोसा ॥ ६८ ॥  
 भिक्खामत्ते अविद्यालण तु बालेण दिज्जमाणंमि ।
- 20 संदिट्ठे वा गहण अइवहुय-विद्यालऽणुत्ताओ ॥ ६९ ॥  
 अप्पहुसदिट्ठे वा भिक्खामत्ते व गहणऽसंदिट्ठे ।  
 थेरपहु थरथरत्ते धरणं अहवा दढसरिरे ॥ ४७० ॥

२३४ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

- पंडग अप्पडिसेवी मत्तो सड्डो व अप्पसागरिए ।  
खेत्ताइ भ गाणं करचरण विट्ठप्पसागरिए ॥ ७१ ॥  
सड्डो व अन्नरुंभण अंधे सवियारणा य बद्धंमि ।  
तद्दोसिए अभिन्ने वेला थणजीविय थेरा ॥ ७२ ॥
- 5 उक्खित्तप्पच्चवाए कंडे पीसे वऽछूढ-भज्जन्ती ।  
सुक्कं व पीसमाणो बुद्धीय विमावए सम्मं ॥ ७३ ॥  
कत्तंतीए थूलं विक्खिण लोढण जति य निट्ठवियं ।  
पिजण असोयवाई मयणागहण तु एएंसि ॥ ७४ ॥  
गमणं च दाप्रगस्सा हेट्ठा उवरि च होइ नायव्वं ।
- 10 संजमआयविराहण तस्स सरीरे य मिच्छत्तां ॥ ७५ ॥  
नीयदुवाहाडण-कवाडठिय देह दारमाइन्ने ।  
इद्धिरपत्तिययाँल्ले गहणं पत्तस्सपडिलेहा ॥ ७६ ॥  
आगमणदायगस्सा हेट्ठा उवरि च होइ जह पुट्ठि ।  
संजमआयविराहण दिट्ठंतो होइ वच्छेण ॥ ७७ ॥
- 15 पत्तस्स उ पडिलेहा हत्थे मत्तो तहेव दव्वे य ।  
उदउत्तले ससिणिद्धे ससत्ते चैव परियत्ते ॥ ७८ ॥  
पडिमो खलु दट्ठव्वो कित्तिम साहाविमो य जो पिडो ।  
संजमआयविराहण दिट्ठंतो सिट्ठिक्कव्वट्ठो ॥ ७९ ॥  
गरविस अट्ठिक्कटय-विरुद्ध-दव्वंमि होइ आयाए ।
- 20 संजमओ छवकाया तम्हा पडियं विंगिच्चिज्जा ॥ ४८० ॥  
अणभोगेण भएण य पडिणी उम्मीस भत्तपाणंमि ।  
दिज्जा हिरण्णमाई आवज्जण संकणा दिट्ठे ॥ ८१ ॥

- उक्त्सेवे निक्त्सेवे महल्लया लुद्धया वहो दाहो ।  
 अचियत्ते वोच्छेओ छक्कायवहो य गुरुमत्ते ॥ ८२ ॥  
 तिविहो य होइ कालो गिम्हो हेमंत तह य वासासु ।  
 तिविहो य दायगो खलु थो पुरिस नपुंसओ च्चव ॥ ८३ ॥  
 5 एक्कक्कोवि अ तिविहो तरुणो तहं मज्झिमो य थेरो य ।  
 सीयतणुओ नपुंसो सोम्हत्थी मज्झिमो पुरिसो ॥ ८४ ॥  
 पुरकम्मं उदउल्लं ससिणिद्धं तंपि होइ तिविहं तु ।  
 इक्कक्कंपि य तिविहं सच्चित्ताचित्तमीसं तु ॥ ८५ ॥  
 आइदुवे पडिसेहो पुरओ कय जं तु तं पुरेकम्मं ।  
 10 उदउल्ल-विदुसहिअं ससिणिद्धे मगणा होइ ॥ ८६ ॥  
 ससिणिद्धंपि य तिविहं सच्चित्ताचित्तमीसगं च्चव ।  
 अच्चित्तं पुण ठप्पं अहिगारो सीससच्चित्ते ॥ ८७ ॥  
 पव्वाण किञ्चि अव्वाणमेव किञ्चिच्च होअणुव्वाणं ।  
 पाएण हि यं (तं) सव्वं एक्कक्कहाणी य वुद्धी य ॥ ८८ ॥  
 15 सत्तविभागेण करं विभाइत्ताण इत्थिमाईणं ।  
 निच्चुअयइयरेविय रेहा पव्वे करतले य ॥ ८९ ॥  
 जाहे य उअयाइं उव्वाणाइं हव्वंति हत्थस्स ।  
 ताहे तल्ल पव्वाणा लेहा पुण होतऽणुव्वाणा ॥ ९० ॥  
 तरुणित्थि एक्कभागे पव्वाणे होइ गहण गिम्हासु ।  
 20 हेमंते दोसु भवे तिसु पव्वाणेषु वासासु ॥ ९१ ॥  
 एमेव मज्झिमाए आढत्तं दोसु ठायए चउसु ।  
 तिस आढत्तं थेरी नवरि द्वाणेषु पंचसु उ ॥ ९२ ॥



- एमेव होइ पुरिसो दुगाइछट्टाण-पञ्जवसिएसु ।  
 अपुमं तु तिभागाइं सत्तमभागे अवसिते उ, ॥ ९३ ॥  
 दुविहो य होइ भावो लोइय लोउत्तरो समासेणं ।  
 एक्किक्कोवि य दुविहो पसत्थओ अप्पसत्थो य ॥ ९४ ॥
- 5 सज्जिभलगा दो वणिाया गामं गतूण करिसणारंभो ।  
 एगस्स देहमंडणवाउसिआ भारिया अलसा ॥ ९५ ॥  
 मुहघोवरा दतवणं अट्टागाईण कल्ल आवासं ।  
 पुव्वण्हकरणमप्पण उक्कोसयरं च मज्झणहे ॥ ९६ ॥  
 तणकट्टुहारगणं न देइ न य दासपेसवग्गस्स ।
- 10 न य पेसणे निउंजइ पलाणि हिय हाणि गेहस्स ॥ ९७ ॥  
 विइयस्स पेसवग्गं वावारे अण्णपेसणे कस्से ।  
 काले देहाहारं सयं च उवजीवई इट्ठी ॥ ९८ ॥  
 वन्नवरूवहेउं आहारे जो तु लाभि लब्भंते ।  
 अतिरेगं न उ गिण्हइ पाउग्गगिलाणमाईणं ॥ ९९ ॥
- 15 जह सा हिरण्णमाईसु परिहीणा होइ दुक्खआभागी ।  
 एव तिगपरिहीणो साहू दुक्खस्स आभागी ॥ ५०० ॥  
 आयरियगिलाणट्टा गिण्ह न महंति एव जो साहू ।  
 वो वन्नवरूवहेउं आहारे एस उ पसत्थे ॥ ५०१ ॥  
 उग्गम-उप्पायरा-एसणाए बायाल होंति अवराहा ।
- 20 सोहेउं समुयाणं पडुप्पन्ने वच्चए वसंहि ॥ ५०२ ॥  
 सुन्नघरदेउले वा असई य उवस्सयस्स वा दारे ।  
 संसत्तकंटगाई सोहेउमुवस्सगं पविसे ॥ ५०३ ॥

- संसत्तं तत्तो च्चिअ परिट्टवेत्ता पुणो दवं गिण्हे ।  
कारण मत्तयगहिअं पडिग्गहे छोढु पविसणया ॥ ५०४ ॥  
गामे य कालभाणे पहुच्चमाणे हवंति भंगट्ठा ।  
काले अपहुप्पंते नियत्तई सेसए भयणा ॥ ५०५ ॥
- 5 अण्णं च वए गामं अण्णं भाणं व गेण्ह सइ काले ।  
पढमे वितिए छप्पंचमे य भय सेस य नियत्ते ॥ ५०६ ॥  
नोसिट्ठुमागयाणं उच्चासिअ मत्तए य भूमितिअं ।  
पडिलेहियमत्थमणं सेसत्थमिए जहन्नो उ ॥ ५०७ ॥  
भुत्ते विचारभूमो गयागयाणं तु जह य ओगाहे ।
- 10 चरमाए पोरिसीए उक्कोसो सेस मज्झिमओ ॥ ५०८ ॥  
पायपमज्जणनिसीहिया य तिसि उ करे पवेसंमि ।  
अंजलि ठाणविसोही दंडग उवहिस्स निक्खेवो ॥ ५०९ ॥  
चउरंगुलमुहपत्तो उज्जुयए वामहत्थि रयहरणं ।  
वोसट्ठुत्तदेहो काउस्सगं करेज्जाहि ॥ ५१० ॥
- 15 पुव्वुदिट्ठे ठाणे ठाउं चउरंगुलंतरं काउं ।  
मुहपोत्ति उज्जुहत्थे वामंमि य पायपुंछणयं ॥ ५११ ॥  
काउस्सगंमि ठिओ चित्ते समुयाणिए अईआरे ।  
जा निग्गमपवेसो तत्थ उ दोसे मणे कुज्जा ॥ ५१२ ॥  
ते उ पडिसेवणाए अणुलोमा होंति वियडणाए य ।
- 20 पडिसेववियडणाए एत्थ उ चउरो भवे भंगा ॥ ५१३ ॥  
वक्खित्तपराहुत्ते पमत्ते मा कयाइ आलोए ।  
आहार च करंतो नीहारं वा जइ करेइ ॥ ५१४ ॥

२३८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओघनियुक्तिः

- अव्वक्खित्ताउत्तं उवसंतमुवद्धिअं च नाऊणं ।  
अणुअवेत्तु मेहावी आलोएज्जा सुसंजए ॥ ५१५ ॥  
नट्टं वलं चलं भासं मूयं तह ढड्डुरं च वज्जेज्जा ।  
आलोएज्ज सुविहिओ हत्थं मत्तं च धावारं ॥ ५१६ ॥ दारं ॥
- 5 एयद्दोसविमुक्कं गुरुणो गुरुसम्मयस्स वाऽऽलोए ।  
जं जह गहिय तु भवे पढमाओ जा भवे चरिमा ॥ ५१७ ॥  
काले य पट्टुप्पंते उच्चा(व्वा)ओ वावि ओहमालोए ।  
वेला गिलाणगस्स व अइच्छइ गुरू व उच्चाओ ॥ ५१८ ॥  
पुरकम्म पच्छकम्मे अप्पेऽसुद्धे य ओहमालोए ।
- 10 तुरियकरणंमि ज से न सुज्झई तत्तिअं कहए ॥ ५१९ ॥  
आलोइत्ता सव्वं सीसं सपडिगहं पमज्जित्ता ।  
उढ्ढमहो तिरियंमी पडिलेहे सव्वओ सव्वं ॥ ५२० ॥  
विणएण पट्टवित्ता सज्जायं कुणइ तो मुहुत्ताणं ।  
पुव्वभणिया य दोसा परिस्समाई जढा एवं ॥ ५२१ ॥
- 15 दुविहो य होइ साहू मंडलिउवजीवओ य इयरो य ।  
मडलिमुवजीवंतो अच्छइ जा पिडिया सव्वे ॥ ५२२ ॥  
इयरोवि गुरुसगासं गतूण भणइ संदिसह भंते ! ।  
पाहुणगखवग-अतरंतबालवुड्डाण सेहाणं ॥ ५२३ ॥  
दिण्णे गुरूहि तेसि सेसं भुंजेज्ज गुरुअणुआयं ।
- 20 गुरुणा संदिट्ठो वा दाउं सेसं तओ भुंजे ॥ ५२४ ॥  
इच्छिज्ज न इच्छिज्ज व तहविय पयओ निमतए साहू ।  
परिणामविसुद्धीए अ निज्जरा होअगहिएवि ॥ ५२५ ॥

- भरहेरवयविदेहे पन्नरसवि कम्मभूमिगा साहू ।  
एकंमि हीलियंमी सव्वे ते हीलिया ह्वंति ॥ ५२६ ॥  
भरहेरवयविदेहे पन्नरसवि कम्मभूमिगा साहू ।  
एकंमि पूइयंमी सव्वे ते पेइया ह्वंति ॥ ५२७ ॥
- 5 अह को पुणाइ नियमो एकंमिवि हीलियंमि ते सव्वे ।  
होति भ्रवमाणिया पूइए य संपूइया सव्वे ॥ ५२८ ॥  
नाणं व दंसणं वा तवो य तह संजमो य साहुगुणा ।  
एक्के सव्वेसुवि हीलिएसु ते हीलिया ह्वंति ॥ ५२९ ॥  
एमेव पूइयंमिवि एकंमिवि पूइया जइगुणा उ ।
- 10 थोव बहं निवेसं इइ नच्चा पूयए मइम ॥ ५३० ॥  
तम्हा जइ एस गुणो एकंमिवि पूइयमि ते सव्वे ।  
भत्तं वा पाणं वा सव्वपयत्तेण दायव्वं ॥ ५३१ ॥  
वेयावच्चं निययं करेह उत्तरगुणे धरिन्तारणं ।  
सव्वं किल पडिवाई वेयावच्चं अपडिवाई ॥ ५३२ ॥
- 15 पडिभगस्स मयस्स व नासइ चरणं सुयं अगुणणाए ।  
न हू वेयावच्चच्चिअं सुहोदयं नासए कम्मं ॥ ५३३ ॥  
लाभेण जोजयंतो जइणो लाभतराइयं हणइ ।  
कुणमाणो य समारिहं सव्वसमारिहं लहइ साहू ॥ ५३४ ॥  
भरहो बाहुबलीविय दसारकुलनंदणो य वसुदेवो ।
- 20 वेयावच्चाहरणा तम्हा पडितप्पह जईणं ॥ ५३५ ॥  
होज्ज न व होज्ज लंभो फासुगआहारउवहिमाईणं ।  
लंभो य निज्जराए नियमेण अओ उ कायव्वं ॥ ५३६ ॥

२४० ] [ नियुक्तिसग्रहः :: (२) श्रीमती ओघनियुक्तिः

- वेयावच्चे अबभृद्वियस्स सद्धाए काउकामस्स ।  
लाभो चेव तवस्सिस्स होइ अदीणमणसस्स ॥ ५३७ ॥  
एसा गहणेसणविही कहिया भे धीरपुरिसपन्नत्ता ।  
घासेसणपि इत्तो वुच्छं अप्पक्खरमहत्थं ॥ ५३८ ॥
- 5 दव्वे भावे घासेसणा उ दव्वंमि मच्छआहरणं ।  
गलमंसु डभक्खण गलस्स पुच्छेण घट्टणया ॥ ५३९ ॥  
अह मसंमि पहीणे ज्ञायतं मच्छियं भणइ मच्छो ।  
किं ज्ञायसि तं एवं ? सुण ताव जहा अहिरिओऽसि ॥ ५४० ॥  
चरिय व कप्पियं वा आहरणं दुविहमेव नायव्वं ।
- 10 अत्थस्स साहणट्ठा इधणमिव ओयणट्ठाए ॥ ५४१ ॥  
तिबलागमुहा मुक्को, तिक्खुत्तो वलयामुहे ।  
तिसत्तखुत्तो जालेणं, सय छिन्नोदए दहे ॥ ५४२ ॥  
एयारिस ममं सत्तां, सत्तं घट्टिअघट्टणं ।  
इच्छसि गलेणं घेतुं, अहो ते अहिरीयया ॥ ५४३ ॥
- 15 अह होइ भावघासेसणा उ अप्पाणमप्पणा चेव ।  
साहू भुंजिउकामो अणुसासइ निज्जरट्ठाए ॥ ५४४ ॥  
वायालीसेसण-संकडमि गहणंमि जीव ! नहु छलिओ ।  
एण्ह जह न छलिज्जसि भुंजंतो रागदोसेहि ॥ ५४५ ॥  
जह अब्भंगणलेवा सगडक्खवणाण जुत्तिओ होंति ।
- 20 इय सजमभर वहणट्ठयाए साहूण आहारो ॥ ५४६ ॥  
उवजीवि अणुवजीवो मडलियं पुव्ववन्निओ साहू ।  
मडलिअसमुद्दिसगाण ताण इणमो विहि वुच्छं ॥ ५४७ ॥

- आगाढजोगवाही निञ्जूढस्तट्टिआ व पाहुणगा ।  
 सेहा-सपायच्छिता बाला वृद्धैवमाईया ॥ ५४८ ॥  
 दुविहो खलु आलोगो दव्वे भावे य दव्वि दीवाई ।  
 सत्तविहो पुण भावे आलोगं तं परिकहेहं ॥ ५४९ ॥
- ९ ठाण दिसि पगासणया भायण पक्खेवणे य गुरु भावे ।  
 सत्तविहो आलोगो सयावि सुविहियाणं ॥ ५५० ॥  
 सो आलोइयमोई जो एए जु जए पए सव्वे ।  
 गविसण-गहणघासेसणाइ तिविहाइवि विमुद्धं ॥ ५५१ ॥  
 एवं एगस्स विहो भोत्तव्वे वन्निओ समासेणं ।
- १० एमेव अणेयाणवि ज नाणत्त तयं वोच्छ ॥ ५५२ ॥  
 अतरंतबालवुद्धा सेहाएसा गुरु असहुवग्गे ।  
 साहारणोग्गहाऽल्लद्विकारणा मंडली होइ ॥ ५५३ ॥  
 नाउ नियट्टणकालं वसहीपालो य भायणुग्गाहे ।  
 परिसंठियऽच्छदवगेहणट्टया गच्छमासज्जा ॥ ५५४ ॥
- १५ असई य नियत्तेसुं एक्क चउरंगुल्लूणभाणेसु ।  
 पक्खिविय पडिगहणं तत्थऽच्छदवं तु गालेज्जा ॥ ५५५ ॥  
 आयरियअभावियपाणगट्टया पायपोसधुवणट्टा ।  
 होइ य सुह विवेगो सुह आयमणं च सागरिए ॥ ५५६ ॥  
 एक्क व दो व तिसि व पाए गच्छप्पमाणमासज्ज ।
- २० अच्छदवस्स भरेज्जा कसट्टवीए विगिचेज्जा ॥ ५५७ ॥  
 सूइंगाईमक्कोडएहि संसत्तग च नाऊणं ।  
 गालेज्ज छद्वएण सउणीघरण व दवं तु ॥ ५५८ ॥

- इय आलोइय-पट्टविभ्र-गालिए मंडलीइ सट्टाणे ।  
 सज्भायमंगलं कुणइ जाव सव्वे पडिनियत्ता ॥ ५५९ ॥  
 कालपुरिसे व प्रासज्ज मत्तए पक्खिवित्तु तो पढमा ।  
 अहवावि पडिगहगं मुयंति गच्छ समासज्ज ॥ ५६० ॥
- 5 चित्तं बालाईणं गहाय आपुच्छिऊण आयरिअं ।  
 जमलजणणीसरिच्छो निवेसई मंडलीथेरो ॥ ५६१ ॥  
 जइ लुद्धो राइणिओ होइ अलुद्धोवि जोडवि गीयत्थो !  
 ओमोवि हु गीयत्थो मंडलिराइणि अलुद्धो उ ॥ ५६२ ॥  
 ठाणदिसि पगासराया भायण पक्खेवणा य भाव गुरू ।
- 10 सो च्चैव य आलोगो नाएत्तं तद्दिसाठाणे ॥ ५६३ ॥  
 जो पुण हवेज्ज खमओ अतिउच्चाओ व सो व्हिं ठाइ ।  
 पढमसमुद्धो वा सागारियरक्खणट्ठाए ॥ ५६४ ॥  
 एक्केक्कत्स य पासंमि मत्तय तत्थ खेलमुग्गाले ।  
 कट्ठसट्ठिणं व छुवभइ मा लेवकडा भवे वसही ॥ ५६५ ॥
- 15 मंडलिभायणभोयण गहण सोही य कारणुव्वरिते ।  
 भोयणविही उ एसो भणिओ तेत्तुक्कदंसीहि ॥ ५६६ ॥  
 उग्गम-उप्पायणासुद्धं, एसणा दोसवज्जिअ ।  
 साहारणं अयाणंतो, साहू हवइ असारओ ॥ ५६७ ॥  
 उग्गम-उप्पायणासुद्ध एसणा-दोसवज्जिअ ।
- 20 साहारणं वियाणतो, साहू हवइ ससारओ ॥ ५६८ ॥  
 उग्गम-उप्पायणासुद्ध, एसणादोसवज्जिअ ।  
 साहारण अयाणतो, साहू कुणइ तेणिअं ॥ ५६९ ॥

- उगमउप्पायणासुद्ध, एसणादोसवज्जिअं ।  
 साहारणं वियाणंतो, साहू पावइ निज्जरं ॥ ५७० ॥  
 अतंत भोवखामित्ति वेसए भुंजए य तह चेव ।  
 एस ससारनिविट्ठो ससारओ उट्ठिओ साहू ॥ ५७१ ॥  
 5 एमेव य भगतिअं जोएयव्वं तु सार नाणाई ।  
 तेण सहिओ ससारो समुद्दवणिएण दिट्ठंतो ॥ ५७२ ॥  
 जत्थ पुण पडिग्गहगो होज्ज कडो तत्थ छुब्भए अन्नं ।  
 मत्तगगहिउव्वरिअ पडिग्गहे जं अससट्ठं ॥ ५७३ ॥  
 जं पुण गुरुस्स सेसं तं छुब्भइ मंडलीपडिग्गहके ।  
 10 बालादीण व दिज्जइ न छुब्भई सेसगानऽहिअं ॥ ५७४ ॥  
 सुक्कोल्लयडिग्गहगे विआणिया पक्खिवे दवं सुक्के ।  
 अमत्तट्ठिआण अट्ठा बहूलंभे जं अससट्ठं ॥ ५७५ ॥  
 सोही अउक्क भावे विगइंगालं च विगयधूमं च ।  
 राणेण सयंगालं दोसेण सधूमगं होइ ॥ ५७६ ॥  
 15 जत्तासाहणहेउं आहारेंति जवणट्ठया जइणो ।  
 छायालीसं दोसेहि सुपरिसुद्धं विगयरागा ॥ ५७७ ॥  
 हियाहारा मियाहारा, अप्पाहारा य जे नरा ।  
 न ते विज्जा तिगिच्छंति, अप्पाणं ते तिगिच्छगा ॥ ५७८ ॥  
 छणहमअयरे ठाणे, कारणंमि उ आगए ।  
 20 आहारेज्ज(उ) मेहावी, संजए सुसमाहिए ॥ ५७९ ॥  
 वेयणवेयावच्चे इरियट्ठाए य संजमट्ठाए ।  
 तह पाणवत्तियाए छट्ठं पुण धम्मचित्ताए ॥ ५८० ॥



- अहवा न कुञ्ज आहारं, छहिं ठाणेहि संजए ।  
 पच्छ पच्छिमकालंमि, काउं अप्पवखमं खमं ॥ ८१ ॥  
 एएहिं छहिं ठाणेहि, अणाहारो य जो भवे ।  
 घम्म नाइवकमे भिवखू, भाणजोगरओ भवे ॥ ८२ ॥
- 5 भुंजंतो आहारं गुणोवधार सरीरसाहारं ।  
 विहिणा जहोवइट्टं संजमजोगाण वहणट्टा ॥ ८३ ॥  
 मत्त(भुत्तु)ट्टियावसेसो तिलंबणा होइ संलिहणकप्पो ।  
 अपहुप्पत्तो अन्नंपि छोडु ता लबणे ठवए ॥ ८४ ॥  
 सदिट्टा संलिहिउं पढम कप्प करेइ कलुसेण ।
- 10 तं पाउं मुहमासे बित्तिचछदवस्स गिण्हति ॥ ८५ ॥  
 दाऊण बित्तिचकप्पं बहिआ मज्झट्टिओ उ दवहारी ।  
 तो देति तइयकप्पं दोण्हं दोण्हं तु आयमणं ॥ ८६ ॥  
 होज्ज सिआ उद्धरिय तत्थ य आयंबिलाइणो हुज्जा ।  
 पडिदंसिअ सदिट्टो वाहरइ तओ चउत्थाई ॥ ८७ ॥
- 15 मोहच्चिगिच्छ विगिट्टं गिलाण अत्तट्टियं च मोत्तूणं ।  
 सेसे गंतु भणई आयरिआ वाहरति तुमं ॥ ८८ ॥  
 अपडिहणंतो आगतु वंदिउं मणइ सो उ आयरिए ।  
 संदिसह भुज जं सरति तत्तिय सेस तस्सेव ॥ ८९ ॥  
 अमणंतस्स उ तस्सेव सेसओ होइ सो विवेगो उ ।
- 20 भणिओ तस्स उ गुरुणा एसुवएसो पवयणस्स ॥ ९० ॥  
 भुत्तंमि पढमकप्पं करेमि तस्सेव देति तं पायं ।  
 जावतिअतिअ मणिए तस्सेव विगिचणे सेसं ॥ ९१ ॥

- विहिगहिअं विहिभुत्तं अइरेगं भत्तपाण भोत्तव्वं ।  
 विहिगहिए विहिभुत्ते एत्थ य चउरो भवे भंगा ॥ ९२ ॥  
 कागसियालवखइयं दविअरसं सव्वओ परामट्टं ।  
 एसो उ भवे अविही जहगहिअं भोयणंमि (भुंजओ य) विही ९३
- 5 सा पुण जायमजाया जाया मूलोत्तरेहि उ असुद्धा ।  
 लोभातिरेगगहिया अमिओगकया विसकया वा ॥ ९४ ॥  
 एगंतमणावाए अच्चित्तो थडिले गुरुवइट्टे ।  
 आलोए एगपुंजं तिट्ठाणं सावणं कुज्जा ॥ ९५ ॥  
 एगंतमणावाए अच्चित्तो थंडिले गुरुवइट्टे ।
- 10 आलोए दुस्सि पुंजा तिट्ठाणं सावणं कुज्जा ॥ ९६ ॥  
 दुविहो खलु अमिओगो दव्वे भावे य होइ नायव्वो ।  
 दव्वंमि होइ जोगो विज्जा मंता य भावंमि ॥ ९७ ॥  
 विज्जाए होअगारी अचियत्ता सा य पुच्छए चरिअं ।  
 अमिमंतणोदणस्स उ अणुकंपणमुज्झणं च खरे ॥ ९८ ॥
- 15 वारस्स पिट्ठणमि अ पुच्छण कहणं च होअगारीए ।  
 सिट्ठे चरियादंडो एव दोसा इहंपि सिया ॥ ९९ ॥  
 जोगंमि उ अविरइया अज्झुववन्ना सरुवभिववुंमि ।  
 कडजोगमणिच्छतस्स देइ मिअखं असुभभावे ॥ १०० ॥  
 संकाए स नियट्टो दाऊण गुरुस्स काइयं निसिरे ।
- 20 तेसिपि असुभभावो पच्छा उ ममापि उज्झयणा ॥ १०१ ॥  
 एमेव विसकयंमिवि दाऊण गुरुस्स काइयं निसिरे ।  
 गंधाई विघ्नाए उज्झगमविही सियालवहे ॥ १०२ ॥

२४६ ] [ नियुक्तिसग्रहः :: (२) श्रोमती ओघनियुक्तिः

- एवं विज्जाजोए विससजुत्तस्स चावि गहियस्स ।  
पाणच्चएवि नियमुज्झणा उ वोच्छं परिट्ठवणं ॥ ६०३ ॥  
एगतमणावाए अच्चित्ते थंडिले गुरुवड्ढे ।  
छारेण अक्कमित्ता तिट्ठाणं सावण कुज्जा ॥ ६०४ ॥
- 5 दोसेण जेण दुट्ठं तु भोयण तस्स सावणं कुज्जा ।  
एवंविह वोसट्ठे वेराओ मुच्चई साहू ॥ ६०५ ॥  
जावइय उवउज्जइ तत्तिअमित्ते विगिचणा नत्थि ।  
तम्हा पमाणगहणं अइरेग होज्ज उ इमेहि ॥ ६०६ ॥  
आयरिए य गिलाणे पाहुणए दुल्लभे सहसदाणे ।
- 10 एव होइ अजाया इमा उ गहणे बिही होइ ॥ ६०७ ॥  
जइ तरुणो निरुवहओ भुजइ तो मडलीइ आयरिओ ।  
असहुस्स वोसुगहण एमेव य होइ पाहुणए ॥ ६०८ ॥  
सुत्तथथिरीकरणं विराओ गुरुपूय सेहबहुमाणो ।  
दाणबतिसद्धवुड्ढी बुद्धिबलवद्धणं चेव ॥ ६०९ ॥
- 15 एएहि कारणेहि उ केइ सहस्सवि वयति अणुकंपा ।  
गुरुअणुकंपाए पुण गच्छे तित्थे य अणुकंपा ॥ ६१० ॥  
सति लाभे पुण दव्वे खेत्ते काले य भावओ चेव ।  
गहणं तिसु उक्कोस भावे जं जस्स अणुकंपं(कूल) ॥ ६११ ॥  
लाभे सति संघाडो गेण्हइ एगो उ इहरहा सव्वे ।
- 20 तस्सउप्पणो य पज्जत्त गेण्हणा होइ अतिरेगं ॥ ६१२ ॥  
गेल्लनियमगहणं नाणत्तोभासियंपि तत्थ भवे ।  
ओभासियमुच्चरिअं विगिचए सेसगं भुंजे ॥ ६१३ ॥

- दुल्लभद्वं व सिआ घयाइ घेतूण सेस भुञ्जति ।  
थोवं देमि व गेण्हामि यत्ति सहसा भवे भरियं ॥ १४ ॥  
एएहिं कारणेहिं गहियमजाया उ सा विगिचणया ।  
आलोगंमि तिपुजी(जा) अद्धाणे निग्गयातीणं ॥ १५ ॥
- 5 एक्को व दो व तिल्लि व पुजा कीरति कि पुण ।  
निमित्तं ?-विहमाइनिग्गयाणं सुद्धेयरजाणणट्टाए ॥ १६ ॥  
एव विगिच्चिउ निग्गयस्स सन्ना ह्वेज्ज तं तु कहं ।  
निसिरेज्जा ? अहव धुव आहारा होइ नीहारो ॥ १७ ॥  
थडिल्ल पुव्वभणियं पढम निद्वोस दोसु जयणाए ।
- 10 नवर पुण णाणत्त भावासन्नाए वोसिरण ॥ १८ ॥  
अणादायमसलोग निद्वोस बितियचरिम जयणाए ।  
पउरदवकुरुकुयादी पत्तोय मत्तगो चेव ॥ १९ ॥  
तइएवि य जयणाए नाणत्तं नवरि सद्दकरणमि ।  
भावासन्नाए पुण नाणत्तमिणं सुणसु वोच्छं ॥ २० ॥
- 15 जदि पढम न तरेज्जा तो बितिय तस्स असइए तइयं ।  
तस्स असई चउत्थे गामे दारे य रत्थाए ॥ २१ ॥  
साही पुरोहडे वा उवस्सए मत्तगमि वा णिसिरे ।  
अचचुक्कडमि वेगे मडलिपासमि वोसिरइ ॥ २२ ॥  
तिण्णि सल्ला महाराय ! अस्सि देहे पइट्टिया ।
- 20 वायमुत्तपुरासाणं, पत्तवेगं न धारए ॥ २३ ॥  
राया विज्जंमि मए विज्जसुयं भणइ कि च ते अहियं ? ।  
अहियति वायकम्मे विज्जे हसणा य परिकहणा ॥ २४ ॥

- एसा परिद्ववणविही कहिया भे घोरपुरिसपन्नता ।  
 सामायारी एत्तो वुच्छं अप्पक्खरमहत्थं ॥ २५ ॥  
 सन्नातो आगतो चरमपोरिसि जाणिऊण ओगाढं ।  
 पडिलेहणमप्पत्तं नाऊण करेइ सज्झाय ॥ २६ ॥  
 5 पुव्वट्टिट्ठो य विही इहपि पडिलेहणाइ सो चेव ।  
 जं एत्थं नाणत्तं तमहं वुच्छं समासेणं ॥ २७ ॥  
 पडिलेहणा उ दुविहा मत्तद्वियएयरा य नायव्वा ।  
 दोण्हवि य आइपडिलेहणा उ मुहणतग सकायं ॥ २८ ॥  
 तत्तो गुरू परिन्ना गिल्लाणसेहाति जे अमत्तट्ठी ।  
 10 संदिसह पाय मत्ते य अप्पणो पट्टगं चरिमं ॥ २९ ॥  
 पट्टग मत्तय सयमोग्गहो य गुरुमाइ या अणुन्नवणा ।  
 तो सेस पायवत्थे पाउंछणग च भत्तट्ठी ॥ ६३० ॥  
 जस्स जहा पडिलेहा होइ कया सो तहा पढइ साहू ।  
 परियट्ठेइ व पयओ करेइ वा अन्नवावार ॥ ३१ ॥  
 15 चउभागवसेसाए चरिमाए पडिक्कमित्तु कालस्स ।  
 उच्चारे पासवणे ठाणे चउवीसइ पेहे ॥ ३२ ॥  
 अहियासिया उ अतो आसन्ने मज्झि तह य दूरे य ।  
 तिन्नेव अणहियासी अतो छच्छच्च बाहिरओ ॥ ३३ ॥  
 एमेव य पासवणे बारस चउवीसइ तु पेहिता ।  
 20 कालस्सवि तिन्नि भवे अह सूरो अत्थमुवयाई ॥ ३४ ॥  
 जइ पुण निव्वाघाओ आवासं तो करेति सक्खेवि ।  
 सट्ठाइकहणवाघायताएँ पच्छा गुरू ठति ॥ ६३५ ॥

- सेसा उ जहासत्ती आपुच्छित्ताण ठंति सट्टाणे ।  
 सुत्तत्थभरणहेउं आयरिए ठियमि देवसियं ॥ ३६ ॥  
 जो होज्ज उ असमत्थो बालो वृद्धो गिलाण परिततो ।  
 सो आवस्सगजुत्तो अच्छेज्जा निज्जरापेही ॥ ३७ ॥
- 5 आवासगं तु काउ जिणोव(जिणवर)दिट्ठं गुरूवएसेणं ।  
 तिमि थुई पडिलेहा कालस्स विही इमो तत्थ ॥ ३८ ॥  
 दुविहो य होइ कालो वाघातिम एयरो य नायव्वो ।  
 वाघाओ घंघसालाए घट्टण सड्डुकहणं वा ॥ ३९ ॥  
 वाघाते तइओ सि दिज्जइ तस्सेव ते निवेयंति ।
- 10 निव्वाघाते दुमि उ पुच्छती काल घेच्छामो ॥ ६४० ॥  
 आपुच्छण किइकम्मं आवस्सिय-खलिय पडियवाघाओ ।  
 इदिय दिसा य तारा वासमसज्झाइयं चेव ॥ ४१ ॥  
 जइ पुण वचंताण छीयं जोइं च तो नियत्तंति ।  
 निव्वाघाते दोमि उ अच्छंति दिसा निरिवखंता ॥ ४२ ॥
- 15 गोणादि कालभूमोए होज्ज ससप्पगा व उट्टेज्जा ।  
 कविहसियवासविज्जुकक गज्जिए वावि उवघातो ॥ ४३ ॥  
 सज्झायमचितंता कणग वट्ठूण तो नियत्तंति ।  
 वेलाए दंडधारी मा बोलं गडए उवमा ॥ ४४ ॥  
 आघोसिए बर्हिं सुयमि सेसेसु निवडइ दंडो ।
- 20 अह त बर्हिं न सुय दडिज्जइ गडओ ताहे ॥ ४५ ॥  
 कालो सज्जा य तहा दोवि समप्पति जह समं चेव ।  
 तह तं तुलंति काल चरिमदिस वा असज्झागं ॥ ४६ ॥

२५० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओषनिर्युक्तिः

- पियधम्मो दढधम्मो संविग्गो चेवऽवज्जभीरु य ।  
खेयन्नो य अभीरु कालं पडिलेहए साहू ॥ ४७ ॥  
आउत्तपुव्वभेणिए अणपुच्छा खलियपडिय वाघाते ।  
घोसंत-मूढसंकिय-इंदियविसएवि अमणुन्ने ॥ ४८ ॥
- 5 निसीहिया नमुक्कारे काउस्सग्गे य पंचमंगलए ।  
पुव्वाउत्ता सव्वे पट्टवणचउक्कनाणत्तं ॥ ४९ ॥  
थोवावसेसियाए सञ्जाए ठाइ उत्तराहुत्तो ।  
चउवीसगदुमपुप्फिय-पुव्वग एक्केक्कयविसाए ॥ ६५० ॥  
भासंतमूढसंकिय-इंदियविसए य होइ अमणुन्ने ।
- 10 विदू य छीयऽपरिणय सगणे वा संकियं तिण्हं ॥ ५१ ॥  
जो वच्चंतंमि विही आगच्छंतंमि होइ सो चेव ।  
जं एत्थं नाणत्तं तमहं वुच्छं समासेणं ॥ ५२ ॥  
निसीहिया नमुक्कारं आसज्जावडपडणजोइक्खे ।  
अपमज्जियभोए वा छीए छिन्नेव कालवहो । ५३ ॥
- 15 आगम इरियावहिया मंगल आदेयणं तु मरु(णं मरुय)नायं ।  
सव्वेहिवि पट्टविएहि पच्छा करणं अकरणं वा ॥ ५४ ॥  
सन्निहियाण वडारो पट्टविय पमाय नो दए काल ।  
ब्राहिठिए पडियरए पविसइ ताहे व दंडधरो ॥ ५५ ॥  
पट्टविय वंदिए या ताहे पुच्छेइ किं सुयं ? भंते ! ।
- 20 तेवि य कहति सव्वं जं जेण सुय व दिट्ठं वा ॥ ५६ ॥  
एक्कस्स दोण्ह व संकियंमि कीरइ न कीरए तिण्हं ।  
सगणमि सकिए परगणंमि गतुं न पुच्छंति ॥ ५७ ॥

- कालचउक्के नाणत्तयं तु पादोसियंमि सव्वेवि ।  
 समयं पट्टवयंती सेसेसु सम व विसमं वा ॥ ५८ ॥  
 इंदियमाउत्ताणं हणंति कणगा उ सत्त उक्कोसं ।  
 वासामु य तिसि दिसा उउवद्धे तारगा तिसि ॥ ५९ ॥
- 5 सव्वेवि पढमजामे दोसि उ वसभा उ आइमा जामा ।  
 तइओ होइ गुरुणं चउत्थओ होइ सव्वेसि ॥ ६० ॥  
 ठाणासति विवूसु गेण्हइ विट्ठोवि पच्छिमं कालं ।  
 पडियरइ बाहि एक्को एक्को अतट्ठिओ गिण्हे ॥ ६१ ॥  
 पाओसियअड्डरत्ते उत्तरदिसि पुव्व पेहए कालं ।
- 10 वेरत्तियंमि भयणा पुव्वदिसा पच्छिमे काले ॥ ६२ ॥  
 सज्झायं काऊणं पढमवित्तियासु दोसु जागरणं ।  
 अन्नं वावि गुणती सुणति शयति वाऽसुद्धे ॥ ६३ ॥  
 जो चेव अ सयणविही णेगाणं वन्निओ वसहिदारे ।  
 सो चेव इहंपि भवे नाणत्तं नवरि सज्झाए ॥ ६४ ॥
- 15 एसा सामायारी कहिया भे ! घोरपुरिसपन्नत्ता ।  
 एत्तो उवहिपमाणं बुच्छं सुद्धस्स जह घरणा ॥ ६५ ॥  
 उवही उवग्गहे संगहे य तह पग्गहुग्गहे चेव ।  
 भंडग उवगरणे या करणेऽवि य हुंति एगट्ठा ॥ ६६ ॥  
 ओहे उवग्गहंमि य दुविहो उवही उ होइ नायव्वो ।
- 20 एक्केक्कोवि य दुविहो गणणाए पमाणतो चेव ॥ ६७ ॥  
 पत्तां पत्तावधो पायट्टवणं च पायकेसरिया ।  
 पडलाई रयत्ताणं च गुच्छओ पायनिज्जोगो ॥ ६८ ॥



- तिन्नेव य पच्छागा रयहरणं चैव होइ मुहपत्ती ।  
 एसो दुवालसविहो उवही जिणकप्पियाणं तु ॥ ६९ ॥  
 एए चैव दुवालस मत्तग अइरेग चोलपट्टो य ।  
 एसो चउद्दसविहो उवही पुण थेरकप्पम्मि ॥ ६७० ॥
- 5 जिणा वारसरूवाइ, थेरा चउद्दसरूविणो ।  
 अज्जाणं पन्नवीस तु, अग्नो उड्डं उवग्गहो ॥ ७१ ॥  
 तिन्नेव य पच्छागा पडिग्गहो चैव होइ उक्कोसो ।  
 गुच्छग पत्तगठवर्णं मुहणंतग केसरि जहन्तो ॥ ७२ ॥  
 पडलाइं रयत्ताणं पत्ताबंधो य चोलपट्टो य ।
- 10 रयहरण मत्तओऽवि य थेराणं छव्विहो मज्झो ॥ ७३ ॥  
 पत्तं पत्ताबंधो पायट्टवर्णं च पायकेसरिया ।  
 पडलाइं रयत्ताणं च गोच्छओ पायनिज्जोगो ॥ ७४ ॥  
 तिन्नेव य पच्छागा रयहरणं चैव होइ मुहपत्ती ।  
 तत्तो य मत्तगो खलु चउदसमो कमहगो चैव ॥ ७५ ॥
- 15 उग्गह णंतगपट्टो अद्धोरुग चलणिया य बोद्धवा ।  
 अन्निमतर बाहिरियं सणियं तह कंचुगे चैवं ॥ ७६ ॥  
 उक्कच्छिय वेकच्छी संघाडो चैव खंधकरणी य ।  
 ओहोवर्हिमि एए अज्जाणं पन्नवीसं तु ॥ ७७ ॥  
 उक्कोसो अट्टविहो मज्झिमओ होइ तेरसविहो उ ।
- 20 जहन्तो चउव्विहोवि य तेण परमुवग्गहं जाण ॥ ७८ ॥  
 एगं पायं जिणकप्पियाण थेराण मत्तओ बिइओ ।  
 एयं गणणपमाणं पमाणमाणं अग्नो वुच्छं ॥ ७९ ॥

- तिणिण विहृथी चउरंगुलं च भाणस्स मज्झिमपमाण ।  
 इत्तो हीण जहन्नं अइरेगतरं तु उक्कोसं ॥ ६० ॥  
 इणमण्णं तु पमाणं नियगाहाराउ होइ निप्फन्नं ।  
 कालपमाणपसिद्धं उदरपमाणेण य वयंति ॥ ८१ ॥
- 5 उक्कोस तिसामासे दुगाउअद्धाणभागओ साहू ।  
 चउरंगुलूणभरियं ज पज्जत्तं तु साहूस्स ॥ ८२ ॥  
 एय च्चैव पमाणं सविसेसयरं अणुग्गहपवत्तां ।  
 कंतारे दुब्बिक्खे रोहगमाईसु भइयव्वं ॥ ८३ ॥  
 दिज्जाहि भाणपूरंति रिद्धिसं कोवि रोहमाईसु ।
- 10 तत्थवि तस्सुवओगो सेसं कालं तु पडिक्कुट्ठो ॥ ८४ ॥  
 पायस्स लक्खणमलक्खणं च भुज्जो इमं वियाणित्ता ।  
 लक्खणजुत्तस्स गुणा दोसा य अलक्खणस्स इमे ॥ ८५ ॥  
 वट्ठं समचउरंसं होइ थिरं थावरं च वण्णं च ।  
 हुंढं वायाइद्धं मिन्न च अधारणिज्जाइं ॥ ८६ ॥
- 15 संठियंमि भवे लामो, पतिट्ठा सुपतिट्ठित्ते ।  
 निव्वणे कित्तिमारोगं, वल्लड्ढे नाणसंपया ॥ ८७ ॥  
 हुंढे चरित्तभेदो सबलंमि य चित्तविभम जाणे ।  
 दुप्पते खीलसंठाणे गणे च चरणे च नो ठाणं ॥ ८८ ॥  
 पउमुप्पले अकुसल, सव्वणे वणमादिसे ।
- 20 अंतो बहि च दड्ढंमि, मरणं तत्थ निद्विसे ॥ ८९ ॥  
 अकरंडगम्मि भाणे हृथ्यो उट्ठं जहा न घट्टेइ ।  
 एयं जहन्नयमुहं वत्थु पप्पा विसालं तु ॥ ९० ॥

- छक्कायरक्खणट्टा पायग्गहणं जिणेहि पन्नत्तं ।  
जे य गुणा संभोए हवन्ति ते पायग्गहेवि ॥ ६१ ॥  
अतरन्त-बालवुड्ढा-सेहाएसा गुरू असहुवम्भे ।  
साहारणोग्गहाऽलद्धि-कारणा पावग्गहणं तु ॥ ९२ ॥
- 5 पत्ताबंधपमाणं भाणपमाणेण होइ कायव्वं ।  
जह् गंठिमि कयंमि कोणा चउरगुला ह्वंति ॥ ९३ ॥  
पत्तट्टवणं तह् गुच्छओ य पायपडिलेहणीआ य ।  
तिण्हपि यप्पमाणं विहत्थि चउरंगुलं चैव ॥ ९४ ॥  
रयमादिरक्खणट्टा पत्तट्टवणं विऊ उवइसति (जिणेहि पन्नत्तं) ।
- 10 होइ पमज्जणहेउं तु गोच्छओ भाणवत्थाणं ॥ ९५ ॥  
पायपमज्जणहेउं केसरिया पाए पाए एक्केक्का ।  
गोच्छग्ग पत्तट्टवण एक्केक्क गणणमाणेणं ॥ ६६ ॥  
जेहि सविद्या न दीसइ अंतरिओ तारिसा भवे पडला ।  
तिन्नि व पंच व सत्त व कयलीगग्गभवमा मसिणा ॥ ६७ ॥
- 15 गेम्हासु तिन्नि पडला चउरो हेमत पंच वासासु ।  
उक्कोसगा उ एए एत्तो पुण मज्झिमे वुच्छं ॥ ६८ ॥  
गिम्हासु ह्वंति चउरो पच य हेमंति छच्च वासासु ।  
एए खलु मज्झिमया एत्तो उ जहन्नओ वुच्छं ॥ ६९ ॥  
गिम्हासु पंच पडला छप्पुण हेमंति सत्त वासासु ।
- 20 तिविहमि काल्छेए पायावरणा भवे पडला ॥ ७० ॥  
अड्ढाइज्जा हत्था दीहा छत्तीसअंगुले रुहा ।  
वितियं पडिग्गहाओ ससरीराओ य निप्फन्नं ॥ ७१ ॥

- पुष्पफलोदयरयरेणु-सउणपरिहार-पायरक्खट्टा ।  
लिंगस्स य संवरणे वेदोदयरक्खणे पडला ॥ ७०२ ॥  
माणं तु रयत्ताणे भाणपमाणेण होइ निष्फन्नं ।  
पायाहिणं करेत्तं मज्जे चउरंगुलं कमइ ॥ ७०३ ॥
- 5 मूसयरजउक्करे वासे सिण्हा रए य रक्खट्टा ।  
होति गुणा रयत्ताणे पादे पादे य एक्केकं ॥ ७०४ ॥  
कप्पा आयपमाणा अड्डाइज्जा उ वित्थडा हत्था ।  
दो चेव सोत्तिया उन्नियो य तइओ मुण्यव्वो ॥ ७०५ ॥  
तणमहणानलसेवा निवारणा धम्मसुक्कज्ञाणट्टा ।
- 10 विट्ठ कप्पगहण गिलाणमरणट्टया चेव ॥ ७०६ ॥  
घण मूले थिरं मज्जे, अग्गे महवजुत्तया ।  
एगगियं अज्झुसिरं, पोरायामं तिपासियं ॥ ७०७ ॥

॥ इति श्रीओघनियुक्ति-भाष्यम् ॥

- वत्तीसंगुलदीह चउवीसं अगुलाइ दंडो से ।
- 15 अट्ठगुला दसाओ एगयरं हीणमहियं वा ॥ ७०८ ॥  
उणियं उट्टिय वावि, कंबल पायपु च्छण ।  
तिपरीयत्तमणिस्सट्ठं, रयहरण धारए एगं ॥ ७०९ ॥  
आयाणे निक्खेवे ठाणनिसीयण तुयट्ठसंकोए ।  
पुत्वं पमज्जणट्टा लिंगट्टा चेव रयहरणं ॥ ७१० ॥
- 20 चउरगुल विहत्थी एय मुट्ठंतगस्स उ पमाण ।  
वितियं मुहप्पमाण गणणपमाणेण एक्केक्क ॥ ११ ॥

- संपातिमरयरेणू पमज्जणट्टा वयंति मुहपत्ति ।  
नासं मुहं च बंधइ तीए वसहि पमज्जंतो ॥ १२ ॥  
जो मागहओ पत्थो सविसेसतरं तु मत्तयपमाणं ।  
दोसुवि दव्वगहण वासावासासु अहिगारो ॥ १३ ॥
- 5 सूवोदणस्स भरिउं दुगाउअद्धानमागओ साहू ।  
भुंजइ एगट्टाणे एयं किर मत्तयपमाणं ॥ १४ ॥  
संपाइमतसपाणा धूलि सरिक्खे य (सरक्खा) परिगलंतंमि ।  
पुढविदगअगणि-मारुघउद्धसण खिसणा डहरे ॥ १५ ॥  
आयरिए य गिलाणे पाहुणए दुल्लभे सहसदाणे ।
- 10 संसत्तभत्तपाणे मत्तगपरिभोग अणुनाओ ॥ १६ ॥  
एक्कमि उ पाउगं गुरुणो बित्तिओग्गहे य पडिकुट्ठं ।  
गिण्हइ सघाडेगो धुवलभे सेस उभयंपि ॥ १७ ॥  
असई लाभे पुण मत्तए य सव्वे गुरुण गेण्हति ।  
एसेव कमो नियमा गिलाणसेहाइएसुं पि ॥ १८ ॥
- 15 दुल्लभदव्वं व सिया घयाइ त मत्तएसु गेण्हंति ।  
लद्धेवि उ पज्जत्ते असंथरे सेसगट्टाए ॥ १९ ॥  
संसत्तभत्तपाणेषु वावि दे(दो)सेसु मत्तए गहणं ।  
पुवं तु मत्तपाणं सोहेउ छुहंति इयरेसु ॥ ७२० ॥  
दुगुणो चउगुणो वा हत्थो चउरंस चोलपट्टो उ ।
- 20 थेरज्जुवाणाणट्ठा सण्हे थुल्लंमि य विभासा ॥ २१ ॥  
वेउत्तिवाउडे वातिए हिए खद्धपज्जणो चेव ।  
तेसि अणुग्गहत्था लिगुदयट्ठा य पट्टो उ ॥ २२ ॥

- संथास्तत्परपट्टो अट्टाड्ज्जा य आयया हत्था ।  
 दोण्हंपि य वित्थारो हत्थो चउरंगुलं चैव ॥ २३ ॥  
 पाणादिरेणुसारवखणट्ठया होति पट्टगा चउरो ।  
 छप्पइयरवखणट्ठा तत्थुर्वारि लोमिय कुज्जा ॥ २४ ॥
- ५ रयहरणपट्टमेत्ता अदसागा किंचि वा समतिरेगा ।  
 एकगुणा उ निसेज्जा हत्थपमाणा सपच्छागा ॥ २५ ॥  
 वासोवग्गहिओ पुण दुगुणा अरवही उ वासकप्पाई ।  
 आयासजमहेउ एक्कगुणो सेसओ होइ ॥ २६ ॥  
 जं पुण सपमाणाओ ईसि हीणाहियं व लंभेज्जा ।
- १० उभयंपि अहाकडय न सधणा तत्स छेदो वा ॥ २७ ॥  
 दइए लट्ठिया चैव, चम्मए चम्मकोसए ।  
 चम्मच्छेदण पट्टेवि, चिलिमिली धारए गुरू ॥ २८ ॥  
 ज चण एवमादी तवसजमसाहग जइजणस्स ।  
 ओहाइरेगगहिय ओवग्गहियं वियाणाहि ॥ २९ ॥
- १५ लट्ठी आयपमाणा विलट्ठि चउरगुलेण परिहीणा ।  
 दडो बाहुपमाणो विदंडओ कक्खमेत्तो उ ॥ ७३० ॥  
 एक्कपव्वं पसंसंति, दुपव्वा कलहकारिया ।  
 तिपव्वा लाभसंपन्ना, चउपव्वा मारणंतिया ॥ ३१ ॥  
 पंचपव्वा उ जा लट्ठी, पथे कलहनिवारणी ।
- २० छच्चपव्वा य आयंको, सत्तपव्वा अरोगिया ॥ ३२ ॥  
 चउरगुलपट्टाणा, अट्ठगुलसमूसिया ।  
 सत्तपव्वा उ जा लट्ठी, मत्ता(ता)गयनिवारिणी ॥ ३३ ॥

२५८ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (२) श्रीमती ओघनिर्युक्तिः

- अट्ठपव्वा असंपत्ती, नवपव्वा जसकारिया ।  
दसपव्वा उ जा लट्ठी, तहियं सव्वसंपया ॥ ३४ ॥  
वंका कीडक्खइया चित्तलया पोल्लडा य दड्डा य ।  
लट्ठी य उव्वभसुक्का वज्जेयव्वा पयत्तेणं ॥ ३५ ॥
- 5 विसमेसु य पव्वेसुं, अनिप्फन्नेसु अचिच्छसु ।  
फुडिया फरुसवन्ना य, निस्सारा चैव निंदिया ॥ ३६ ॥  
तएण्णै पव्वमज्जेसु, थूला पोरेसु गठिला ।  
अथिरा असारंजरढा, साणपाया य निंदिया ॥ ३७ ॥  
घणवद्धमाणपव्वा निद्धा वन्नेण एगवन्ना य ।
- 10 घणमसिणवट्टपोरा लट्ठि पसत्था जइजणस्स ॥ ३८ ॥  
दुट्ठपसुसाणसावय-चिक्खलविसमेसु उदगमज्जेसु ।  
लट्ठी सरीररक्खा-तवसंजमसाहिया भणिया ॥ ३९ ॥  
मोक्खट्ठा नाणाई तणू तयट्ठा तयट्ठिया लट्ठी ।  
दिट्ठो जहोवयारो कारणतक्कारणेसु तहा ॥ ७४० ॥
- 15 जं जुज्जइ उवकरणे उवगरण तं सि होइ उवगरण ।  
अतिरेगं अहिगरण अजतो अजयं परिहरंतो ॥ ४१ ॥  
उग्गमउप्पायणासुद्धं, एसणादोसवज्जियं ।  
उव्वहिं धारए भिक्खू, पगासपडिलेहणं ॥ ४२ ॥  
उग्गमउप्पायणासुद्धं, एसणादोसवज्जियं ।
- 20 उव्वहिं धारए भिक्खू, जोगाणं साहणट्टया ॥ ४३ ॥  
उग्गमउप्पायणासुद्धं, एसणादोसवज्जियं ।  
उव्वहिं धारए भिक्खू, अप्पट्टो अमुच्छिओ ॥ ४४ ॥

- अञ्भक्त्यविसोहीए उवगरण वाहिरं परिहरंतो ।  
अप्परिगहीत्ति मणिओ जिणेहि तेलुवकदंसीहि ॥ ४५ ॥  
उगमउपायणासुद्धं एसणादोसवज्जियं ।  
उवाहिं धारए निक्खू, सदा अञ्भक्त्यसोहीए ॥ ४६ ॥
- 5 अञ्भक्त्यविसोहीए जीवनिक्काएहि संथडे लोए ।  
देसियमहिंसगतं जिणेहि तेलोवकदसीहि ॥ ४७ ॥  
उच्चालियंमि पाए ईरियासमियस्स संकमट्टाए ।  
वावज्जेज्ज कुलिगी मरिज्ज तं जोगमासज्जा ॥ ४८ ॥  
न य तस्स तन्निमित्तो बंधो सुहुमोवि देसिओ समए ।
- 10 अणवज्जो उ पओगेण सव्वभावेण सो जम्हा ॥ ४९ ॥  
नाणी कम्मस्स खयट्टमुट्ठिओऽणुट्ठितो य हिंसाए ।  
जयइ असदं अहिंसत्यमुट्ठिओ अरुहवो सो उ ॥ ७५० ॥  
तस्स असचेअयओ संचेययतो य जाई सत्ताई ।  
जोग पप्प विणस्संति नत्थि हिंसाफलं तस्स ॥ ५१ ॥
- 15 जो य पमत्तो पुरिसो तस्स य जोगं पडुच्च जे सत्ता ।  
वावज्जंते नियमा तेसि सो हिंसओ होइ ॥ ५२ ॥  
जेवि न वावज्जती नियमा तेसिपि हिंसओ सो उ ।  
सावज्जो उ पओगेण सव्वभावेण सो जम्हा ॥ ५३ ॥  
आया चैव अहिंसा आया हिंसत्ति निच्छओ एसो ।
- 20 जो होइ अप्पमत्तो अहिंसओ हिंसओ इयरौ ॥ ५४ ॥  
जो य पओग जुंजइ हिंसत्थं जो य अन्नभावेणं ।  
अमणो उ जो पउंजइ इत्थ विसेसो महं वुत्तो ॥ ५५ ॥



- हिंसत्थं जुंजंतो सुमहं दोसो अणंतरं इयरो ।  
 अमणो य अप्पदोसो जोगनिमित्तं च विन्नेओ ॥ ५६ ॥  
 रत्तो वा दुट्ठो वा मूढो वा ज पउंजइ पओग ।  
 हिंसावि तत्थ जायइ तम्हा सो हिंसओ होइ ॥ ५७ ॥
- 5 न य हिंसामित्तेणं सावज्जेणावि हिंसओ होइ ।  
 सुद्धस्स उ संपत्ती अफला भणिया जिणवरेहि ॥ ५८ ॥  
 जा जयमाणस्स भवे विराहणा सुत्तविहिसमगस्स ।  
 सा होइ निज्जरफला अज्झत्थविसोहिजुत्तस्स ॥ ५९ ॥  
 परमरहस्समिसीणं समत्तगणिपिडग-भरितसारणं ।
- 10 परिणामियं पमाणं निच्छयमवलवमाणं ॥ ५६० ॥  
 निच्छयमवलंबंता निच्छयओ निच्छय अयाणंता ।  
 नासंति चरणकरणं बाहिरकरणालसा कैइ ॥ ६१ ॥  
 एवमिणं उवगरणं धारेमाणो विहीसुपरिसुद्धं ।  
 हवति गुणाणायतणं अविहि असुद्धे अणाययणं ॥ ६२ ॥
- 15 सावज्जमणायतण असोहिठणं कुसीलसंसग्गी ।  
 एगट्ठा होंति पदा एते विवरीय आययणा ॥ ६३ ॥  
 वज्जेत्तु अणायतण आयतणवेसण सया कुज्जा ।  
 तं तु पुण अणाययणं नायव्वं दव्वभावेणं ॥ ६४ ॥  
 दव्वे रुहाइघरा अणायतणं भावओ दुविहमेव ।
- 20 लोइय लोगुत्तरियं तहियं पुण लोइयं इणमो ॥ ६५ ॥  
 खरिया तिरिक्खजोणी तालयर समण माहण सुसाणे ।  
 वग्गुरिय वाह गुम्मिय हरिएस पुँल्लद मच्छंघा ॥ ६६ ॥

- खणमवि न खमं गंतुं अणायतणसेवणा सुविहियाणं ।  
जंगघं होइ वणं तंगंघं मारुओ वाइ ॥ ६७ ॥  
जे अन्ने एवमादी लोगमि दुगुंछिया गरहिया य ।  
समणाण व समणीण व न कप्पई तारिसे वासो ॥ ६८ ॥
- ५ अह लोउत्तरियं पुण अणायतणं भावतो मुणोयव्वं ।  
जे संजमजोगाणं करेति हाणिं समत्थावि ॥ ६९ ॥  
अबस्स य निबस्स य दुण्हंपि समागयाइं मूलाइं ।  
संसग्गीए विणट्ठो अंबो निवत्तणं पत्तो ॥ ७० ॥  
सुच्चिरंपि अच्छमाणो नलथंबो उच्छुवाडमज्झमि ।
- १० कीस न जायइ महुरो जइ संसग्गी पमाण ते ? ॥ ७१ ॥  
सुच्चिरंपि अच्छमाणो वेरुलिओ कायमणियओमीसे ।  
न उवेइ कायभावं पाहन्नगुणेण नियएण ॥ ७२ ॥  
भावुगअभावुगाणि य लोए दुविहाइ हुंति दव्वाइं ।  
वेरुलिओ तत्थ मणी अभावुगो अन्नदव्वेणं ॥ ७३ ॥
- १५ अणगसयभागेणं विवाइं परिणमंति तव्भावं ।  
लवणागराइसु जहा वज्जेह कुसीलसंसग्गी ॥ ७४ ॥  
जीवो अणाइनिहणो तव्भावणभाविओ य संसारे ।  
खिप्पं सो भाविज्जइ मेलणदोसाणुभावेणं ॥ ७५ ॥  
जह नाम महुरसलिलं सागरसलिलं कमेण संपत्तां ।
- २० पावइ लोणियभावं मेलणदोसाणुभावेणं ॥ ७६ ॥  
एवं खु सीलमंतो असीलमंतेहि मेलिओ सत्तो ।  
पावइ गुणपरिहाणीं मेलणदोसाणुभावेणं ॥ ७७ ॥

२६२ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (२) श्रीमती ओषनियुक्तिः

- णाणस्स दसणस्स य चरणस्स य जत्थ होइ उवघातो ।  
वज्जेज्जऽवज्जभीरु अणाययणवज्जघ्नो खिप्पं ॥ ७८ ॥  
जत्थ साहम्मिया बह्वे, भिन्नचित्ता अणारिया ।  
मूलगुणपडिसेवी, अणायतणं तं विद्याणाहि ॥ ७९ ॥
- 5 जत्थ साहम्मिया बह्वे, भिन्नचित्ता अणारिया ।  
उत्तरगुणपडिसेवी, अणायतणं तं विद्याणाहि ॥ ७८० ॥  
जत्थ साहम्मिया बह्वे, भिन्नचित्ता अणारिया ।  
लिंगवेसपडिच्छन्ना, अणायतणं तं विद्याणाहि ॥ ८१ ॥  
आययणंपि य दुविह दव्वे भावे य होइ नायव्वं ।
- 10 दव्वमि जिणघराई भावंमि य होइ तिविह तु ॥ ८२ ॥  
जत्थ साहम्मिया बह्वे, सीलमता बहुस्सुया ।  
चरित्तायारसपत्ता, आययणं तं विद्याणाहि ॥ ८३ ॥  
सुवरजणसंसग्गी सीलदरिद्वपि कुणइ सीलड्वं ।  
जह मेरुगिरीजायं तणंपि कणगत्तणमुवेइ ॥ ८४ ॥
- 15 एवं खलु आययणं निसेवमाणस्स हुज्ज साहुस्स ।  
कंठगपहे व छलणा रागद्वोसे समासज्ज ॥ ८५ ॥ दारं ॥  
पडिसेवणा य दुविहा मूलगुणे चेव उत्तरगुणे य ।  
मूलगुणे छट्टाणा उत्तरगुणि होइ तिगमाई ॥ ८६ ॥  
हिंसाऽलिय चोरिक्के मेहुन्नपरिग्गहे य निसिभत्ते ।
- 20 इय छट्टाणा मूले उग्गमदोसा य इयरंमि ॥ ८७ ॥  
पडिसेवणा मइलणा भंगो य विराहणा य खलणा य ।  
उवघाओ य असोही सबलीकरणं च एगट्टा ॥ ७८८ ॥

- छट्टाणा तिगठाणा एगतरे दोसु वावि छल्लिएणं ।  
 कायव्वा उ विसोही सुद्धा दुक्खक्खयट्टाए ॥ ८९ ॥  
 आलोयणा उ दुविहा मूलगुणे चेव उत्तरगुणे य ।  
 एककेवका चउकस्सा दूवग्ग सिद्धावसाणा य ॥ ७६० ॥
- 5 आलोयणा विपडणा सोही सम्भावदायणा चेव ।  
 निदण गरिह विउट्टण सल्लुद्धरणंति एगट्टा ॥ ६१ ॥  
 एत्तो सल्लुद्धरणं वृच्छामी धीरपुरिसपन्नत्तं ।  
 जं नाऊण सुविहिया करंति दुक्खक्खयं धीरा ॥ ६२ ॥  
 दुविहा य होइ सोही दव्वसोही य भावसोही य ।
- 10 दव्वमि दत्थमाई भावे मूलुत्तरगुणेषु ॥ ६३ ॥  
 छत्तोसगुणसमन्नागएण तेणवि अवस्स कायव्वा ।  
 परसक्खिया विसोही सुट्ठवि ववहारकुसलेणं ॥ ६४ ॥  
 जह सुकुसलोऽवि विज्जो अन्नस्स कहेइ अप्पणो वाही ।  
 सोऊण तस्स विज्जस्स सोवि परिकम्ममारभइ ॥ ६५ ॥
- 15 एव जाणंतेणवि पायच्छित्तविहिमप्पणो सम्म ।  
 तहवि य पागडतरयं आलोएतव्वय होइ ॥ ९६ ॥  
 गंतूण गुरुसकासं काऊण य अंजलिं विणयमूलं ।  
 सव्वेण अत्तसोही कायव्वा एस उवएसो ॥ ९७ ॥  
 नहु सुज्झई ससल्लो जह भणिय सासणे धुयरयाणं ।
- 20 उट्ठरियसव्वसल्लो सुज्झइ जीवो धुयकिलेसो ॥ ९८ ॥  
 सहसा अण्णाणेण व भीएण व पिल्लिएण व परेण ।  
 वसणेणायकेण व मूढेण व रागदोसेहि ॥ ७९९ ॥

- ज किञ्चि कयमकज्जं न हु त लब्धा पुणो समायरिउ ।  
 तस्स पडिक्कमियव्वं न हु तं हियएण वोढव्वं ॥ ८०० ॥  
 जह बालो जंपतो कज्जमकज्जं व उज्जुयं भणइ ।  
 तं तह आलोएज्जा मायामयविप्पमुक्को उ ॥ ८०१ ॥
- 5 तस्स य पायच्छित्तं ज भग्गविऊ गुरू उवइसति ।  
 तं तह आयरियव्वं अणवत्थपसंगभीएणं ॥ ८०२ ॥  
 नवि त सत्थ व विसं व दुप्पउत्तो व कुणइ वेयालो ।  
 जत व दुप्पउत्तं सप्पो व पमाइणो कुद्धो ॥ ८०३ ॥  
 ज कुणइ भावसत्तल्ल अणुद्धिय उत्तमट्टकालमि ।
- 10 दुत्तल्लभबोहीयत्तं अणंतसंसारियत्तं च ॥ ८०४ ॥  
 तो उद्धरंति गारवरहिता मूलं पुणव्वमवलयाणं ।  
 मिच्छादंमणसत्तल्लं मायासत्तल्लं नियाणं च ॥ ८०५ ॥  
 उद्धरियसव्वसत्तलो आलोइयनिदिओ गुरुसगासे ।  
 होइ अतिरेगलहुओ ओहरियभरोव्व भारवहो ॥ ८०६ ॥
- 15 उद्धरियसव्वसत्तलो भत्तपरिन्नाए धणियमाउत्तो ।  
 मरणाराहणजुत्तो चंदगवेज्झं समाणेइ ॥ ८०७ ॥  
 आराहणाइ जुत्तो सम्मं काऊण सुविहिओ काल ।  
 उक्कोसं तिन्नि भवे गतूण लभेज्ज निव्वणां ॥ ८०८ ॥  
 एसा सामायारी कहिया भे धीरपुरिसपन्नत्ता ।
- 20 संजमतवड्डगाणं निगंथाणं महरिसीणं ॥ ८०९ ॥  
 एय सामायारि जु जता चरणकरणमाउत्ता ।  
 साहू खवति कम्म अणेगभवसंचियमणंत ॥ ८१० ॥  
 एसा अणुगहत्था फुडवियड-विसुद्धवंजणाइत्ता ।  
 इक्कारसहि सएहि एगुणवन्नेहि सम्मत्ता ॥ ८११ ॥
- ॥ इति श्रीमती ओघनियुक्तिः समाप्ता ॥२॥

॥ अथ वीरस्तवः ॥

जयई नव नलिन कुवलय वियसिय सयवत्तं पत्तल दलच्छो  
वीरो गइंदमयगल सललिय गइ विक्रमो भयवं ॥ १ ॥  
अञ्जवि वहइ सुतित्थं अखंडियं जस्स भरहवासंमि ।  
सो वद्धमाण-सामी तिलुक दिवायरो जयउ ॥ २ ॥  
गाहा जुयलेण जिणं मय-मोह-विवज्जियं जिय-कसायं ।  
थोसामी तिसंज्झागं तं निसंगं महावीरं ॥ ३ ॥  
सुकुमाल-धीर-सोमारत्त-कसिण-पांहरा सिरि-निकेया ।  
सियंकुस-गहभीरु जल-थल-नहमंडणा तिन्नि ॥ ४ ॥  
न चयन्ति वीरलीलं हाउं जइ सुरहिमत्त पडिपुन्ना ।  
पंकय-गइंद-चंदा-लोयण-चंक्रमिय-मुहाणं ॥ ५ ॥  
एवं वीरजिणिंदो अच्छर-गण-संग-संथुओ भयवं ।  
पायलित्त-मई-महीओ दिसउ खयं सव्वदुरिआणं ॥ ६ ॥  
इति श्रीपाद-लिप्तस्वरि-विरचितः श्री वीरस्तवः संपूर्णः ॥



॥ अहम् ॥

पू. मु. श्री हर्षविजयगुरुभ्यो नमः ।

श्रुतकेवलि-श्रीमद्भद्रवाह्वस्वामिप्रणीता

॥ ३ ॥ श्रीपिण्डनियुक्तिः ॥

—:—

- 5 पिण्डे उगम उप्पायणेसणा संजोयणा पमाणं च ।  
इगाल धूम कारण अट्टविहा पिण्डनिज्जुत्ती ॥ १ ॥  
पिण्ड निकाय समूहे सपिण्डण पिण्डणा य समवाए ।  
समुसरण निचय उवचय चए य जुम्मे य रासी य ॥ २ ॥  
पिण्डस्स उ निक्खेवो चउक्कओ छक्कओ व कायव्वो ।
- 10 निक्खेव काळणं परूवणा तस्स कायव्वा ॥ ३ ॥  
कुलए चउग्गागस्स संभवो छक्कए चउण्हं च ।  
नियमेण संभवो अत्थि छक्कगं निक्खिक्खे तम्हा ॥ ४ ॥  
नामं ठवणापिण्डो दव्वे खेत्ते य काल भावे य ।  
एसो खलु पिण्डस्स उ निक्खेवो छच्चिहो होइ ॥ ५ ॥
- 15 गोण्णं समयकयं वा जं वावि ह्वेज्ज तदुभएण कय ।  
तं विति नामपिण्ड ठवणापिण्डं अओ वोच्छं ॥ ६ ॥  
अक्खे वराडए वा कट्टे पुत्थे व चित्तकम्मे वा ।  
सब्भावमसब्भावं ठवणापिण्डं वियाणाहि ॥ ७ ॥  
तिविहो उ दव्वपिण्डो सच्चित्तो मीसओ अचित्तो य ।
- 20 एककेक्कस्स य एत्तो नव नव भेआ उ पत्तेयं ॥ ८ ॥

- पुढवी आउक्काओ तेऊ वाऊ वणससई चेव ।  
वेइदिय तेइदिय चउरो पंचेदिया चेव ॥ ९ ॥  
पुढवीकाओ तिविहो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।  
सच्चित्तो पुण दुविहो निच्छयववहारओ चेव ॥ १० ॥  
5 निच्छयओ सच्चित्तो पुढविमहापव्वयाण बहुमज्झे ।  
अच्चित्तमीसवज्जो सेसो ववहारसच्चित्तो ॥ ११ ॥  
खोरदुमहेट्ट पथे कट्टोले इंधणे य मीसो उ ।  
पोरिसि एग दुग तिमं बहुइंधणमज्झथोवे य ॥ १२ ॥  
सीउण्हखारखत्ते अग्गीलोएूस-अबिले नेहे ।  
10 वुक्कंतजोणिएणं पयोयणं तेणिमं होइ ॥ १३ ॥  
अवरद्विगविसबधे लवणेन व सुरभि-उवलएणं वा ।  
अच्चित्तस्स उ गहण पओयणं तेणिमं वस्सं ॥ १४ ॥  
ठाणनिसियण-त्तुयट्टण उच्चाराईण चेव उस्सग्गो ।  
घुट्टग-डगलग-लेवो एमाइ पओयण बहुहा ॥ १५ ॥  
15 आउक्काओ तिविहो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।  
सच्चित्तो पुण दुविहो निच्छय-ववहारओ चेव ॥ १६ ॥  
घणउदही घणवलया करगसमुद्दहाण बहुमज्झे ।  
अह निच्छयसच्चित्तो ववहारनयस्स अगडाई ॥ १७ ॥  
उसिणोदगमणुवत्ते दंडे वासे य पडियमित्तंमि ।  
20 मोत्तूणादेसतिगं चाउलउदगेऽबहु पसन्त ॥ १८ ॥  
भंडगपासवलग्गा उत्तेडा वुब्बुया न संमंति ।  
जा ताव मीसगं तंदुला य रज्झंति जावस्सन्ते ॥ १९ ॥



- ए ए उ अणाएसा तिस्रिवि कालनियमस्ससंभवओ ।  
 लुक्खेयर-भंडगपवण संभवासंभवाईहि ॥ २० ॥  
 जाव न बहुप्पसन्नं ता मीसं एस इत्थ आएसो ।  
 होइ पमाणमचित्तं बहुप्पसन्न तु नायव्वं ॥ २१ ॥
- 5 सीउणहत्तारखत्ते अगोलोणूस-अंबिलेनेहे ।  
 वुक्कंतजोणिएणं पओयणं तेणिमं होइ ॥ २२ ॥  
 परिसेयपियणहत्थाइधोवण चीरधोवणं चेव ।  
 आयमण भाणघुवणं एसाइ पओयणं बहुहा ॥ २३ ॥  
 उउबद्ध धुवण वाउस बंभविणासो अठाणठवणं च ।
- 10 संपाइम वाउवहो पावण भूओवघाओ य ॥ २४ ॥  
 अइमार चुडण पणए सीयल-पाउरणऽजीरणे लण्णे ।  
 ओहावणकायवहो वासासु अघोवणे दोसा ॥ २५ ॥  
 अप्पत्तेच्चिय वासे सव्वं उव्वहि धुव्वंति जयणाए ।  
 असइए उ दवस्स य जहल्लओ पायनिज्जोगो ॥ २६ ॥
- 15 आयरिय गिलाणाण य मइला मइला पुणोऽवि धोव्वंति ।  
 मा हु गुरुण अवण्णो लोगमि अजीरणं इयरे ॥ २७ ॥  
 पायस्स पडोयारो दुनिसिज्ज तिपट्ट पोत्ति रयहरण ।  
 ए ए उ न वीसामे जयणा संकामणा धुव्वणं ॥ २८ ॥  
 जो पुण वीसामिज्जइ तं एवं वीयरायआसाए ।
- 20 पत्ते धोवणकाले उव्वहि वीसामए साहू ॥ २९ ॥  
 अम्मितरपरिमोगं उव्वरि पाउणइ नाइदूरे य ।  
 तिस्रि य तिस्रि य एगं निसि तु काऊं परिच्छिज्जा ॥ ३० ॥

- केई एककेकनिसि संवासेउं तिहा परिच्छंति ।  
 पाऊणइ जइ न लगति छप्पइया ताहि धोवति ॥ ३१ ॥  
 निव्वोदगस्स गहणं केई भाणेसु असुइ पडिसेहो ।  
 गिहिमायणेसु गहणं ठिय वासे मीसगं छारो ॥ ३२ ॥
- 5 गुरुपच्चक्खाणि-गिलाण-सेहमाईण धोवणं पुव्व ।  
 तो अप्पणो पुव्वमहाकडे य इयरे दुवे पच्छा ॥ ३३ ॥  
 अच्छोडपिट्ठिणासु य न धुवे धोए पयावणं न करे ।  
 परिभोग अपरिभोगे छायायव पेह कल्लाणं ॥ ३४ ॥  
 तिविहो तेउक्काओ सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।
- 10 सच्चित्तो पुण दुविहो निच्छयववहारओ चेव ॥ ३५ ॥  
 इट्ठगपागाईणं बहुसज्जे विज्जुमाइ निच्छयओ ।  
 इगालाई इयरोत्ति मुम्मुरमाईउ निस्सो उ ॥ ३६ ॥  
 ओयणवंजणपाणग-आयामुसिणोदगं च कुम्मासा ।  
 डगलग-सरक्खसूई पिप्पलमाई उ उवओगो ॥ ३७ ॥
- 15 वाउक्काओ तिविहो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो । ✓ <sup>वायुक्</sup>  
 सच्चित्तो पुण दुविहो निच्छयववहारओ चेव ॥ ३८ ॥  
 सवल्लय घणतणुवाया अइहिम अइदुद्धिणे य(सु) निच्छयओ ।  
 ववहार पाइणाई अक्कंताई य अच्चित्तो ॥ ३९ ॥  
 अक्कंतघंतघाणे देहाणुघए य पोलियाइसु य ।
- 20 अच्चित्त वाउक्काओ (त्तो एवविहो) भणिओ कम्मट्टमहणेहि ॥  
 हत्थसयमेग गंता दइओ अच्चित्तु बीयए मीसो ।  
 तइयंमि उ सच्चित्तो बत्थो पुण पोरिसिद्धिणेसु ॥ ४१ ॥

- दइएण वत्थिणा वा पओयण होज्ज वाउणा मुणिणो ।  
 गेलन्नमि व होज्जा सच्चित्तमीसे परिहरेज्जा ॥ ४२ ॥  
 वणस्सइकाओ तिविहो सच्चित्तो मीसओ य अच्चित्तो ।  
 सच्चित्तो पुण दुविहो निच्छयववहारओ चेव ॥ ४३ ॥
- 5 सव्वोऽवऽणंतकाओ सच्चित्तो होइ निच्छयनयस्स ।  
 ववहारस्स य सेसो मीसो पव्वायरोट्टाई ॥ ४४ ॥  
 पुप्फाणं पत्ताणं सरडुफलाणं तहेव हरियाणं ।  
 वं(वे)टंमि मिलाणंमी नायव्वं जीव्विप्पज्जटं ॥ ४५ ॥  
 संथारपायदंडगल्लोमिय कप्पा य पीढफलगाई ।
- 10 ओसहूभेसज्जाणि य एमाइ पओयणं बहुहा ॥ ४६ ॥  
 वियतियच्चउरो पंचिदिया य तिप्पभिइ जत्थ उ समेंति ।  
 सट्टाणे सट्टाणे सो पिंडो तेण कज्जमिण ॥ ४७ ॥  
 वेइंदियपरिभोगो अक्खण ससिप्पसत्तमाईणं ।  
 तेइंदियाण उद्देहिगादि जं वा वए वेज्जो ॥ ४८ ॥
- 15 चउरिदियाण मच्छियपरिहारो आसमच्छिया चेव ।  
 पंचेदियपिंडमि उ अव्ववहारी उ नेरइया ॥ ४९ ॥  
 चम्मट्टि-दंतनहरोम-सिगअधिलाइ-छगणगोमुत्ते ।  
 खीरदधि-माइयाण य पंचिदिय-तिरियपरिभोगो ॥ ५० ॥  
 सच्चित्ते पव्वावण पंथुवएसे य भिक्खदाणाई ।
- 20 सीसट्टिग अच्चित्ते मीसट्टि-सरक्ख-पहपुच्छा ॥ ५१ ॥  
 खमगाइ कालकज्जाइएसु पुच्छिज्ज देवयं कचि ।  
 पंथे सुभासुभे वा-पुच्छेई(च्छाए) दिव्व उवओगो ॥ ५२ ॥

- अह मीसओ य पिडो एएसि चिय नवण्ह पिडाणं ।  
 दुगसंजोगाईओ नायव्वो जाव चरमोत्ति ॥ ५३ ॥  
 सोवीरगोरसासव-वेसणभेसज्ज नेह साग फले ।  
 पोग्गल-लोणगुलोयण गेगा पिण्डा उ संजोगे ॥ ५४ ॥  
 5 तिननि उ पएससमया ठाणट्टिइउ दविए तयाएसा ।  
 चउपंचमपिडाणं जत्थ जया तप्परूवणया ॥ ५५ ॥  
 मुत्तदविएसु जुज्जइ जइ अत्तोऽग्गाणुवेहओ पिडो ।  
 मुत्तिविमुत्तेसुवि सो जुज्जइ नणु संखवाहुत्ता ॥ ५६ ॥  
 जह त्तिपएसो खंधो तिसुवि पएससु समोगाढो ।  
 10 अविभागिण संबद्धो कहं तु नेवं तदाधारो ? ॥ ५७ ॥  
 अहवा चउण्ह नियमां जोगविभागेण जुज्जए पिण्डो ।  
 दोसु जहिय तु पिण्डो वणिज्जइ कीरए वावि ॥ ५८ ॥  
 दुविहो उ भावपिण्डो पसत्थओ चैव अप्पसत्थो य ।  
 एएसि दोण्हपिय पत्तेय परूवणं वोच्छ ॥ ५९ ॥  
 15 एगविहाइ दसविहो पसत्थओ चैव अप्पसत्थो य ।  
 सजम<sup>१</sup> विज्जाचरणे<sup>२</sup> नाणादितिगं च त्तिविहो उ<sup>३</sup> ॥ ६० ॥  
 नाणं दसण तव संजमो य<sup>४</sup> वय पच<sup>५</sup> छच्च<sup>६</sup> जाणेज्जा ।  
 पिडेसण पाणेसण उग्गहपडिमा य पिडम्मि<sup>७</sup> ॥ ६१ ॥  
 पवयणमाया<sup>८</sup> नव वंभगुत्तिओ<sup>९</sup> तह य समणधम्मो य<sup>१०</sup> ।  
 20 एस पसत्थो पिडो भणिओ कम्मट्टमहोर्हि ॥ ६२ ॥  
 अपसत्थो य असंजम अत्ताणं अविरई य मिच्छत्तं ।  
 कोहायासवकाया कम्मेगुत्ती अऽहम्मो य ॥ ६३ ॥

- बज्जइ य जेण कम्मं सो सव्वो होइ अप्पसत्थो उ ।  
 मुच्चइ य जेण सो उण पसत्थओ नवरि विन्नेओ ॥६४॥  
 दंसणनाणचरित्ताण पज्जवा जे उ जत्तिया वावि ।  
 सो सो होइ तयक्खो पज्जवपेयालणा पिडो ॥ ६५ ॥  
 5 कम्माण जेण भावेण अप्पगे च्चिणइ चिक्कणं पिडं ।  
 सो होइ भावंपिडो पिडयए पिडणं जम्हा ॥ ६६ ॥  
 दव्वे अच्चित्तेणं भावमि(वे य) पसत्थएणिह पगयं ।  
 उच्चारियत्थ-सरिसा सीसमइ(ससा उ)विकोवणट्टाए ॥६७॥  
 आहारउवहि-सेज्जा पसत्थ-पिडस्सुवग्गहं कुणइ ।  
 10 आहारे अहिगारो अट्ठिंह ठाणेहि सो सुट्ठो ॥ ६८ ॥  
 निव्वाणं खलु कज्जं नाणइतिगं च कारणं तस्स ।  
 निव्वाणकारणाणं च कारणं होइ आहारो ॥ ६९ ॥  
 जह कारणं तु ततू पडस्स तेसि च होति पम्हाइं ।  
 नाणइतिगस्सेवं आहारो मोक्खनेम(मि)मस्स ॥ ७० ॥  
 15 जह कारणमणुवहयं कज्जं साहेइ अविकलं नियमा ।  
 मोक्खक्खमाणि एवं नाणाईणि उ अविगलाई ॥ ७१ ॥  
 संखेवंपिडियत्थो एवं पिडो मए समक्खाम्मो ।  
 फुडवियड-पायडत्थं वोच्छामी एसणं एत्तो ॥ ७२ ॥  
 एसण गवेसणा मग्गणा य उग्गोवणा य बोद्धवा ।  
 20 एए उ एसणाए नामा एगट्ठिया होंति ॥ ७३ ॥  
 नामं ठवणा दविए भावंमि य एसणा मुणेयव्वा ।  
 दव्वे भावे एककेक्कया उ तिविहा मुणेयव्वा ॥ ७४ ॥

- जन्मं एसइ एगो सुयस्स अन्नो तमेसए नट्टं ।  
 सत्तुं एसइ अन्नो पएण अन्नो य से मच्चुं ॥ ७५ ॥  
 एमेव सेसएसुवि अउप्पयापय अच्चित्तमीसेसु ।  
 जा जत्थ जुज्जए एसणा उ तं तत्थ जोएज्जा । ७६ ॥
- 5 भावेसणा उ तिविहा गवेस-गहणेसणा उ बोद्धव्वा ।  
 गासेसणा उ कमसो पन्नत्ता वीयरारोहि ॥ ७७ ॥  
 अगविट्टस्स उ गहणं न होइ न य अगहियस्स परिभोगो ।  
 एसणतिगस्स एसा नायव्वा आणुपुव्वी उ ॥ ७८ ॥  
 नामं ठवणा दविए भावंमि गवेसणा सुणेयव्वा ।
- 10 दव्वंमि कुरंगगया उगम-उप्पायणा भावे ॥ ७९ ॥  
 जियसत्तु-देवि-च्चित्तसभ-पविसणं कणगपिट्टु-पासणया ।  
 दोहल-दुब्बल-पुच्छा कहणं आयणा य पुरिसाणं ॥ ८० ॥  
 सीवन्निसरिसमोयग-ठव(कर)ण सीवन्निरुव्वहेट्टेसु ।  
 आगमणा कुरंगाण पसत्थ अपसत्थ उवमा उ ॥ ८१ ॥
- 15 विइअमेयं कुरगाणं, जया सीवन्नि सीयइ ।  
 पुरावि वाया वायंता, न उणं पुंजकपुंजका ॥ ८२ ॥  
 हत्थियगहणं गिम्हे अरहट्टेहि भरणं च सरसीणं ।  
 अच्चुदएण नलवणाअहि(आ)रुद्धा गयकुलागमणं ॥ ८३ ॥  
 विइयमेयं गजकुलाणं, जया रोहंति नलवणा ।
- 20 अन्नयावि अरंति हवा (अरा) न य एवं बहुओदगा ॥ ८४ ॥  
 उगम उगोवण मगणा य एगट्टियाणि एयाणि ।  
 नामं ठवणा दविए भावंमि य उगमो होइ ॥ ८५ ॥

- दध्वंमि लड्डुगाई भावे तिविहोगगमो मुणोयव्वो ।  
 दंसणनाणचरित्ते चरित्तुगमेणेत्य ग्रहिगारो ॥ ८६ ॥  
 जोइसतणोसहीणं मेहरिणकराणमुग्गमो दव्वे ।  
 सो पुण जत्तो य जया जहा य दव्वुग्गमो वच्चो ॥ ८७ ॥
- 5 वासहरा अणुजत्ता अत्थाणी जोग्ग किड्डुकाले य ।  
 घडगसरावेसु कया उ मोयगा लड्डुगपियस्स ॥ ८८ ॥  
 जोग्गा अजिण्ण मारुय निसग्ग तिसमुत्थ तो सुइसमुत्थो ।  
 आहारुग्गमचित्ता असुइत्ति दुहा मलप्पभवो ॥ ८९ ॥  
 तस्सेवं वेरग्गुग्गमेण सम्मत्त-नाणचरणेण ।
- 10 जुगवं कमुग्गमो वा केवलनाणुग्गमो जाओ ॥ ९० ॥  
 दंसणनाणप्पभवं चरणं सुद्धेसु तेसु तस्सुद्धी ।  
 चरणेण कम्मसुद्धी उग्गमसुद्धीइ चरणसुद्धी ॥ ९१ ॥  
 १आहाकम्मुद्धेसिय २ पूर्वकम्मे य ३ मीसजाए ४ य ।  
 ठवणा ५ पाहुडियाए ६ पाओअर ७ कीय ८ पासिच्चे ९ ॥ ९२ ॥
- 15 परियट्टिए १० अमिहडे ११ उभिग्गने १२ मालोहडे १३ इय ।  
 अच्चिज्जे १४ अणिसिट्ठे १५ अज्जोयरे १६ य सोलसमे ॥ ९३ ॥  
 आहाकम्मियनामा एगट्ठा कस्स वावि किं वावि ? ।  
 परयक्खे य सपक्खे चउरो गहणे य आणाई ॥ ९४ ॥  
 आहा अहे य कम्मे आयाहम्मे य अत्तकम्मे य ।
- 20 पडिसेवण पडिसुणणा संवासणुमोयणा चैव ॥ ९५ ॥  
 घणुजुयकायभरणं कुडुंबरज्जधुर-माइयाणं च ।  
 खंधाई हिययं चिय दव्वाहा अंतए षणुणो ॥ ९६ ॥

- श्रोत्रालसरीराणं उद्वेण तिवायण च जस्सट्टा ।  
 मणमाहिता कीरइ आहाकम्मं तय वेत्ति ॥ ९७ ॥  
 जं दव्व उदगाइसु छूढमहे वयइ जं च भारेणं ।  
 सीईए रज्जुएण व ओघरणं दव्वऽहेकम्मं ॥ ९८ ॥  
 5 सजमठाणाणं कंडगाण लेसाठिई-विसेसाणं ।  
 भाव अहे करेई तम्हा तं भावऽहेकम्म ॥ ९९ ॥  
 भावावयार माहेउ-मप्पणे किच्चिनुण-चरणगो ।  
 आहाकम्मगाही अहो अहो नेइ अप्पाणं ॥ १०० ॥  
 बंधइ अहेमवाऊ पकरेइ अहोमुहाइं कम्माइं ।  
 10 घणकरणं तिद्वेण उ भावेण चओ उवचओ य ॥ १०१ ॥  
 तेसि गुरुणमुदएण अप्पगं दुग्गईएँ पवडंत ।  
 न चएइ विघारेउ अहरगतिं निति कम्माइं ॥ १०२ ॥  
 अट्टाए अणट्टाए छवकायपमद्वणं तु जो कुणइ ।  
 अनियाए य नियाए आयाहम्मं तयं वेत्ति ॥ १०३ ॥  
 15 दव्वाया खलु काया, भावाया तिसि नाणमाईणि ।  
 परपाण-पाडणरओ चरणायं अप्पणो हणइ ॥ १०४ ॥  
 निच्छयनयस्थ चरणा-यविघाए नाणदंसणवहोऽवि ।  
 ववहारस्स उ चरणे हर्यमि भयणा उ सेसाणं ॥ १०५ ॥  
 दव्वमि अत्तकम्मं जं जो उ ममायए तयं दव्वं ।  
 20 भावे असुहपरिणओ परकम्म अत्तणो कुणइ ॥ १०६ ॥  
 आहाकम्मपरिणओ फासुयमवि संकिलिट्ठपरिणामो ।  
 भाययमाणो बज्जइ तं जाणसु अत्तकम्मन्ति ॥ १०७ ॥



- परकम्म अत्तकम्मीकरेइ तं जो उ गिण्हिउं भु जे ।  
 तत्थ भवे परकिरिया कह नु अघत्थ संकमइ ? ॥ १०८ ॥  
 कूडउवमाइ केइ परप्पउत्तऽवि वेति बंधोत्ति ।  
 भणइ य गुरु पमत्तो बज्झइ कूडे अदक्खो य ॥ १०९ ॥
- 5 एमेव भावकूडे बज्झइ जो असुभभाव परिणामो ।  
 तम्हा उ असुभभावो वज्जेयव्वो पयत्तेणं ॥ ११० ॥  
 कामं सयं न कुव्वइ जाणंतो पुण त्हावि तग्गाही ।  
 वड्ढेइ तप्पसगं अगिण्हमाणो उ वारेइ ॥ ११ ॥  
 अत्तीकरेइ कम्मं पडिसेवाईहि तं पुण इमेहि ।
- 10 तत्थ गुरु आइपयं ल्हु ल्हु ल्हुगा कमेणियरे ॥ १२ ॥  
 पडिसेवणमाईण दाराणऽणुमोयणा-वसाणाणं ।  
 जहसभवं सरूवं सोदाहरणं पवक्खामि ॥ १३ ॥  
 अन्नेणाहाकम्म उवणीयं असइ चोइओ भणइ ।  
 परहत्थेणगारे कड्ढंतो जह न डज्झइ हु ॥ १४ ॥
- 15 एवं खु अहं सुद्धो दोसो देतस्स कूडउवमाए ।  
 समयत्थमजाणंतो मूढो पडिसेवणं कुणइ ॥ १५ ॥  
 उवओगंमि य लाभं कम्मग्गाहिस्स चित्तरक्खट्ठा ।  
 आलोइए सुलद्धं भणइ भणंतस्स पडिसुणणा ॥ १६ ॥  
 संवासो उ पसिद्धो अणुमोयण कम्मभोयण-पसंसा ।
- 20 एएसिमुदाहरणा एए उ कमेण नायव्वा ॥ १७ ॥  
 पडिसेवणाएँ तेणा पडिसुणणाए उ रायपुत्तो उ ।  
 संवासंमि य पल्ली अणुमोयण रायदुट्ठो य ॥ १८ ॥

- गोणीहरण सभूमौ नेऊणं गोणिओ पहे भक्खे ।  
निच्चिसया परिवेसण ठियावि ते कूविया घत्थे ॥ १९ ॥  
जेऽविय परिवेसंती, भायणाणि घरंति य ।  
तेऽवि वज्झति तिव्वेण, कम्मुणा किमु भोइणो ? ॥ १२० ॥
- 5 सामत्थण रायसुए पिइवहण सहाय तह य तुण्हिका ।  
तिण्हिपि ह्ठ पडिसुणणा रण्णा सिट्ठंमि सा नत्थि ॥ २१ ॥  
भुंज न भुंजे भुंजसु तइओ तुसिणोए भुंजए पढमो ।  
तिण्हंपि ह्ठ पडिसुणणा पडिसेहंतस्स सा नत्थि ॥ २२ ॥  
आणतुभुंजगा कम्मुणा उ वीयस्स वाइओ दोसो ।
- 10 तइयस्स य माणसिओ तीह्ठ विसुद्धो चउत्थो उ ॥ २३ ॥  
पडिसेवण पडिसुणणा संवासणुमोयणा उ चउरोवि ।  
पियमारगरायसुए विभासियव्वा जइजणेऽवि ॥ २४ ॥  
पल्लीवहंमि नट्टा चोरा वणिया वयं न चोरत्ति ।  
न पलया पावकरत्ति काउं रत्ता उवालट्ठा ॥ २५ ॥
- 15 आहाकडभोईह्ठ सहवासो तह य तच्चिवज्जंपि ।  
दंसणगंधपरिकहा भाविति सुलूहवित्तिपि ॥ २६ ॥  
रायारोहऽवराहे विभूसिओ घाइओ नयरमज्जे ।  
वस्राधत्तत्ति कहा वहावहो कम्पडियखोला ॥ २७ ॥  
साउं पज्जत्तां आयरेण काले रिउक्खमं निट्ठं ।
- 20 तग्गुणविकत्थणाए अभुंजमाणेऽवि अणुमत्ता ॥ २८ ॥  
आहा अहे य कम्मे आयाहम्मे य अत्तकम्मे य ।  
जह वंजणनाणत्तं अत्थेणऽवि पुच्छए एवं ॥ २९ ॥

- एगट्टा एगवंजण एगट्टा नाणावंजणा चैव ।  
 नाणट्ट एगवंजण नाणट्टा वंजणानाणा ॥ १३० ॥  
 विट्टं खीरं खीरं एगट्टं एगवंजणं लोए ।  
 एगट्टं बहुनामं दुद्ध पओ पीलु खीरं च ॥ ३१ ॥
- 5 गोमहिसिअयाखीर नाणट्टं एगवंजणं नेयं ।  
 घडपड-सगडरहाई होइ पिहत्थं पिहंनामं ॥ ३२ ॥  
 आहाकम्मार्इणं होइ दुरुत्ताइं पढमभंगो उ ।  
 आहाहेकम्मंति य बिइओ सक्किव इव भंगो ॥ ३३ ॥  
 प्राहाकम्मंतरिया असणाई उ चउरो तइयभंगो ।
- 10 आहाकम्म पडुच्चा नियमा सुओ चरिमभंगो ॥ ३४ ॥  
 इंदत्थं जह सहा पुरंदराई उ नाइवत्तंति ।  
 अहकम्म आयहम्मा तह आहं नाइवत्तंति ॥ ३५ ॥  
 आहाकम्मेण अहेकरेति जं हणइ पाणभूयाइं ।  
 जं तं प्राययमाणो परकम्म अत्तणो कुणइ ॥ ३६ ॥
- 15 कस्सत्ति पुच्छियंमी नियमा साहम्मियस्स त होइ ।  
 साहम्मियस्स तम्हा कायव्व परूवणा विहिणा  
 (परूवणं तस्स बोच्छामि) ॥ ३७ ॥  
 नामं ठवणा दविए खेत्ते काले अ पवयणे लिंगे ।  
 दंसण-नाण चरित्ते अभिग्गहे भावणाओ य ॥ ३८ ॥
- 20 नाममि सरिसनामो ठवणाए काट्टकम्ममाईया ।  
 दव्वंमि जो उ भविओ साहंमि सरीरगं चैव ॥ ३९ ॥  
 खेत्ते समाणदेसी कालंमि समाणकालसंभूओ ।  
 पवयणि संघेगयरो लिंगे रयहरणमुहपोत्ती ॥ १४० ॥

- दंसण<sup>३</sup> नाणे<sup>५</sup> चरणे<sup>५</sup> तिग पण पण तिविह होइ उ चरितो ।  
दव्वाह्मो अभिगह अह भावणमो अणिच्चाई ॥ ४१ ॥  
जावंत देवदत्ता गिहीव अगिहीव तैसि दाहामि ।  
नो कप्पई गिहीणं दाहंति विसैसिये कप्पे ॥ ४२ ॥
- 5 पासडीसुवि एव मीसामीसेसु होइ हु विभासा ।  
समणेषु सजयाण उ विसरिसनामाणवि न कप्पे ॥ ४३ ॥  
नोसमनीसा व कड ठवणासाहम्मियम्मि उ विभासा ।  
दव्वे मयतणुभत्तां न तं तु कुच्छा विवज्जेज्जा ॥ ४४ ॥  
पासंडिय-समणाणं गिहिनिर्गायाण चेव उ विभासा ।
- 10 जह नामंमि तहेव य खेतो काले य नायव्वं ॥ ४५ ॥  
दस ससिहागा सावग पवयण साहम्मिया न लिङ्गेण ।  
लिङ्गेण उ साहम्मी नो पवयण निह्हागा सव्वे ॥ ४६ ॥  
विसरिस-दसणजुत्ता पवयण-साहम्मिया न दंसणमो ।  
तित्थगरा पत्तोया नो पवयणदंस-साहम्मो ॥ ४७ ॥
- 15 नाणचरित्ता एव नायव्वा होति पवयणेणं तु ।  
पवयणमो साहम्मो नाभिगह सावगा जइणो ॥ ४८ ॥  
साहम्मज्जभिगहेणं नो पवयण निह्हा तित्थ पत्तोया ।  
एवं पवयणभावण एरो सेसाण बोच्छामि ॥ ४९ ॥  
लिगाईहिवि एवं एक्केवकेणं तु उवरिमा नेया ।
- 20 जेऽनन्ने उवरित्त्ता ते मोत्तुं सेसए एवं ॥ १५० ॥  
लिङ्गेण उ साहम्मो न दसणे बीसुदंसि जइ निह्हा ।  
पत्तोयवुद्ध तित्थकरा य बीयेमि भंगमि ॥ ५१ ॥

- लिगेण उ नाभिग्गह अणभिग्गह वीसुऽभिग्गहा चैव ।  
 जइ सावग वीयभंगे पत्तोयवुहा य तित्थयरा ॥ ५२ ॥  
 एवं लिङ्गेण भावण, दंसणनाणे य पढम भंगो उ ।  
 जइ सावग वीसुनाणी एव चिय त्रिइयभंगोऽवि ॥ ५३ ॥  
 5 दंसणचरणे पढमो सावग जइणो य वीयभंगो उ ।  
 जइणो विसरिसदंसी दसे य अभिग्गहे वोच्छं ॥ ५४ ॥  
 सावग जइ वीसऽभिग्गह पढमो बीओ य भावणा चैवं ।  
 नाणेणऽवि नेज्जेव एत्तो चरणेण वोच्छामि ॥ ५५ ॥  
 जइणो वीसाभिग्गह पढमो विय निण्हसावगजइणो उ (ईणो) ।  
 10 एव तु भावणासुऽवि वोच्छं दोण्हंतिमाणित्तो ॥ ५६ ॥  
 जइणो सावग निण्हव पढमे विइए य ह्वंति भंगे य ।  
 केवलनाणे तित्थकरस्स नो कप्पइ कयं तु ॥ ५७ ॥  
 पत्तोयवुद्ध निण्हव उवासए केवलीवि आसज्ज ।  
 खइयाइए य भावे पडुच्च भंगे उ जोएज्जा ॥ ५८ ॥  
 15 जत्थ उ तइओ भंगो तत्थ न कप्प तु सेसए भयणा ।  
 तित्थंकर-केवलिणो जह कप्प नो य सेसाणं ॥ ५९ ॥  
 किं तं आहाकम्मंति पुच्छिए तस्सरूव-कहणत्थ ।  
 सभव-पदरिसणत्थ च तस्स असणाइयं भणइ ॥ ६० ॥  
 सालीमाइ अवडे फलाइ सुंठाइ साइमं होइ ।  
 20 तस्स कडनिट्ठियंमी सुद्धमसुद्धे य चत्तारि ॥ ६१ ॥  
 कोइवरालागामे वसही रमणिज्ज भिक्खसज्जाए ।  
 खेत्तपडिलेहसंजय सावयपुच्छुज्जुएं कहणा ॥ ६२ ॥

- जुञ्जइ गणस्स खेत्तं नवरि गुरूणं तु नत्थि पाउग्गं ।  
 सालित्ति कए रुंपण परिभायण निययगेहेसु ॥ ६३ ॥  
 वोलिता ते व अन्ने वा, अडंता तत्थ गोयरं ।  
 सुणंति एसणाजुत्ता, बालादिजणसंकहा ॥ ६४ ॥  
 ९ एए ते जेसिमो रद्धो, सालिकूरो घरे घरे ।  
 दिन्नो वा सेसय देमि, देहि वा वित्ति वा इमं ॥ ६५ ॥  
 थक्के थक्कावडियं, अभत्तए सालिभत्तयं जायं ।  
 मज्झ य पइस्स मरणं, दियरस्स य से मया भज्जा ॥ ६६ ॥  
 चाउलोदगंपि से देहि, सालीआयामकजियं ।  
 १० किमेयंति कयं नाउं, वज्जतस्सन्नं वयंति वा ॥ ६७ ॥  
 लोणागडोदए एवं, खाणित्तु महुरोदगं ।  
 ढक्किएणस्सच्छते ताव, जाव साहुत्ति आगया ॥ ६८ ॥  
 कक्कडिय अंबगा वा दाडिम दक्खा य वीयपूराई ।  
 खाइमस्सहिगरण-करणंति साइमं तिगडुगाईयं ॥ ६९ ॥  
 १५ असणाईण ज्ञउण्हवि आमं जं साहुगहणपाउग्गं ।  
 त निट्टियं वियाणसु उवयखडं तु कडं होइ ॥ १७० ॥  
 कंडियतिगुणुक्कंडा उ निट्टिया नेगदुगुणउक्कंडा ।  
 निट्टियकडो उ कूरो आहाकम्मं दुगुणमाहु ॥ ७१ ॥  
 छायापि विवज्जंती केई फनहेउगाइवुत्तस्स ।  
 २० तं तु न जुञ्जइ जम्हा फलंपि कप्पं विइयभंगे ॥ ७२ ॥  
 परपच्चइया छाया न वि सा रुक्खोव्व वट्टिया कत्ता ।  
 नट्टच्छाए उ दुमे कप्पइ एवं भणंतस्स ॥ ७३ ॥

- वड्डइ हायइ छाया तत्थिक्कं पूइयंपि व न कप्पे ।  
 न य आहाय सुविहिए निव्वत्सायई रविच्छायं ॥ ७४ ॥  
 अघणघण-चारिगगणे छाया नट्टा दिवा पुणो होइ ।  
 कप्पइ निरायवे नाम आयवे तं विवज्जेउं(ज्जति) ॥ ७५ ॥  
 5 तम्हा न एस दोसो संभवई कम्मलक्खणविहूणो ।  
 तंपि य हु अइघिणिल्ला वज्जेमाणा अदोसिल्ला ॥ ७६ ॥  
 परपक्खो उ गिहत्था समणो समणीउ होइ उ सपक्खो ।  
 फासुकडं रद्धं वा निट्ठियमियरं कडं सत्वं ॥ ७७ ॥  
 तस्स कडनिट्ठियंमी अन्नत्स कडंमि निट्ठिए तस्स ।  
 10 चउभंगो इत्थ भवे चरमदुगे होइ कप्पं तु ॥ ७८ ॥  
 चउरो अइक्कमवइक्कमा य अइयार तह अणायारो ।  
 निट्ठिरिसणं चउण्हवि आहाकम्मे निमतणया ॥ ७९ ॥  
 सालीघय-गुलगोरस नवेसु वल्लीफलेमु जाएसुं ।  
 दाणे अहिगमसड्ढे आहायकए निमंतेइ ॥ १८० ॥  
 15 आहाकम्मगगहणे अइक्कमाईसु वट्टए चउसु ।  
 नेउर-हारिगहत्थी चउतिगदुग-एगचलणेणं ॥ ८१ ॥  
 आहाकम्मनिमतण पडिसुणमाणे अइक्कमो होइ ।  
 पयभेयाइ वइक्कम गहिए तइएयरो गिलिए ॥ ८२ ॥  
 आणाइणो य दोसा गहणे जं भणियमह इमे ते उ ।  
 20 आणाभंगणवत्था मिच्छत्त विराहणा चैव ॥ ८३ ॥  
 आणं सव्वजिणाणं गिण्हंतो तं अइक्कमइ लुट्ठो ।  
 आणं च अइकमतो कस्साएसा कुणइ सेसं ? ॥ ८४ ॥

- एककेण कयमकज्जं करेइ तप्पच्चया पुणो अन्नो ।  
 सायावहुलपरंपर वोच्छेओ संजमतवाणं ॥ ८५ ॥  
 जो जहवायं न कुणइ मिच्छद्दिट्ठो तओ हु को अन्नो ? ।  
 वड्ढेइ य मिच्छत्तं परस्स सकं जणेमाणो ॥ ८६ ॥
- 5 वड्ढेई तप्पसंगं गेही अ परस्स अप्पणो चेव ।  
 सजियंपि भिन्नदाढो न मुयइ निद्धंवसो पच्छा ॥ ८७ ॥  
 खद्धे निद्धे य सया सुत्ते हाणी तिगिच्छणे काया ।  
 पडियरगाणवि हाणी कुणइ क्लिसेसं किलिस्संतो ॥ ८८ ॥  
 जह कम्म तु अकप्पं तच्छिक्कं वाऽवि मायणत्थियं वा ।
- 10 परिहरणं तस्सेव य गहियमदोसं च तह भणइ ॥ ८९ ॥  
 अब्भोज्जे गमणाइ य पुच्छा दच्चकुलदेस (खित्त) भावे य ।  
 एव जयते छलणा दिट्ठंता तत्थियमे दोन्नि ॥ ९० ॥  
 जह वतं तु अभोज्जं भरां जइवि य सुसक्कयंआसि ।  
 एवमसजमवमणे अणेसणिज्ज अभोज्जं तु ॥ ९१ ॥
- 15 मज्जार-खइयमंसा मंसासित्थि कुणिमं सुणयवंतं ।  
 वस्साइ अन्नजप्पाइयंपि किं तं भवे भोज्जं ? ॥ ९२ ॥  
 केई भणंति पहिए उट्ठाणे मंसपेसि वोसिरणं ।  
 संभारिय परिवेसण वारेइ सुओ करे घेत्तुं ॥ ९३ ॥  
 अविलाकरहीखीरं ल्हसुण पत्तडू सुरा य गोमंसं ।
- 20 वेयसमएवि अमयं किंचि अभोज्जं अपिज्जं च ॥ ९४ ॥  
 वस्साइजुयावि बली सपललफलसेहरा असुइनत्था ।  
 असुइस्स विप्पुसेणवि जह छिक्काओ अभोज्जाओ ॥ ९५ ॥



- एमेव उज्जिभयमिवि आहाकम्ममि अकयए कप्पे ।  
 होइ अमोज्जं भाणे जत्थ व सुद्धेऽवि त पडियं ॥ ६६ ॥  
 वंतुचचारसरिच्छं कम्मं सोउमवि कोविओ भीओ ।  
 परिहरइ सावि य दुहा विहिअविहीए य परिहरणा ॥ ९७ ॥
- 5 सालीओअणहत्थं दट्ठु मणई अकोविओ देति ।  
 कत्तोच्चउत्ति साली ? वणि जाणइ पुच्छ तं गंतु ॥ ६८ ॥  
 गत्तुण आवणं सो वाणियगं पुच्छए कओ साली ? ।  
 पच्चंते मगहाए गोब्बरगामो तहि वयइ ॥ ६९ ॥  
 कम्मासकाएँ प्हं मोत्तुं कटाहिसावया अदिसि ।
- 10 छायंपि विवज्जयंतो डज्झइ उण्हेण मुच्छाई ॥ २०० ॥  
 इय अविही-परिहरणा नाणाईणं न होइ आभागी ।  
 दव्वकुलदेसभावे विहिपरिहरणा इमा तत्थ ॥ २०१ ॥  
 ओयण-समिइमसत्तु-ग-कुम्मासाई उ होंति दव्वाइ ।  
 बहुजणमप्पजणं वा कुलं तु देसो सुरट्ठाई ॥ २०२ ॥
- 15 आयारणायर भावे सयं व अन्नेण वाऽवि दावणया ।  
 एएँसि तु पयाणं चउपयतिपया व भयणा उ ॥ २०३ ॥  
 अणुच्चियदेसं द(स)व्वं कुलमप्पं आयरो य तो पुच्छा ।  
 बहुएवि नत्थि पुच्छा सदेसदविए अभावेऽवि ॥ २०४ ॥  
 तुज्झट्ठाए कयमिण-मन्नोऽन्नमवेवत्थए य सविलक्खं ।
- 20 वज्जति गाढरुट्ठा का भे तत्तित्ति वा गिण्हे ॥ २०५ ॥  
 गूढायारा न करेति आयर पुच्छियावि न कहेति ।  
 थोवति व नो पुट्ठा तं च अशुद्धं क्हं तत्थ ? ॥ २०६ ॥

- आहाकम्मपरिणमो फासुयभोईवि वंधमो होइ ।  
सुद्ध गवेसमाणो आहाकम्मेवि सो सुद्धो ॥ २०७ ॥  
संघुद्धिं सोउं एइ दुयं कोई भोइए पत्तो ।  
विन्ति देहि मज्झंतिगाउ साउं तओ लगो ॥ २०८ ॥
- 5 मासियपारणगट्टा गमणं आसन्नगामगे खमगे ।  
सद्धी पायसकरण कयाइ अज्जेज्जिही खमओ ॥ २०९ ॥  
खल्लगमल्लग लेच्छारियाणि डिमग-निमच्छ रुंणया ।  
हदि समणत्ति पायस घयगुलजुय-जावणट्टाए ॥ २१० ॥  
एगंतमवक्कमणं जइ साहू इज्ज होज्ज तिन्नोमि ।
- 10 तणुकोट्टंमि अमुच्छा भुत्तंमि य केवलं नाणं ॥ ११ ॥  
चंदोदयं च सूरुदयं च रओ उ दोल्लि उज्जाणा ।  
तेसि विवरियगमणे आणाकोवो तओ दंडो ॥ १२ ॥  
सूरुदयं गच्छमहं पभाए, चंदोदयं जंतु तणाइहारा ।  
दुहा रवी पच्चुरसतिकाउं, रायावि चंदोदयमेव गच्छे ॥ १३ ॥
- 15 पत्तलदुम-सालगया दच्छामु निवंगण-त्तिदुच्चिस्ता ।  
उज्जाणपालएहि गहिथा य हया य बद्धा य ॥ १४ ॥  
सहस पइट्टा विट्टा इयरेहि निवंगणत्ति तो बद्धा ।  
नितस्स य अवरण्हे दंसणमुमओ वहविसग्गा ॥ १५ ॥  
जह ते दंसणकंखी अपूरिइच्छा विणासिया रण्णा ।
- 20 विट्ठेऽवियरे मुक्का एमेव इहं समोधारो ॥ १६ ॥  
आहाकम्मं भुंजइ न पडिक्कमए य तस्स ठाणस्स ।  
एमेव अइइ बोडो लुक्कविलुक्को जह कवोडो ॥ १७ ॥

- आहाकम्भद्वारं भणियमियाणि पुरा समुद्दिहं ।  
उद्देसियंति वोचं समासओ तं दुहा होइ ॥ १८ ॥  
ओहेण विभागेण य ओहे ठप्पं तु बारस विभागे ।  
उद्दिह कडे कम्मे एक्केक्कि चउक्कओ मेओ ॥ १९ ॥
- 5 जीवामु कहवि ओमे निययं भिक्खावि कहवई देमो ।  
हंदि ह नत्थि अदिन्नं भुज्जइ अकयं न य फलेई ॥ २० ॥  
सा उ अविसेसियं चिय मियंमि भत्तांमि तंडुले छुहइ ।  
पासंडीण गिहीण व जो एहिइ तस्स भिक्खट्टा ॥ २१ ॥  
छउमत्थोघुद्देसं कह वियाणाइ ? चोइए भणइ ।
- 10 उवउत्तो गुरू एव गिहत्थसद्दाइचिट्टाए ॥ २२ ॥  
दिन्नाउ ताउ पंचवि रेहाउ करेइ देइ व गणंति ।  
देहि इओ मा य इओ अवणेह य एत्तिया भिक्खा ॥ २३ ॥  
सद्दाइएसु साहू मुच्छं न करेज्ज गोयरगओ य ।  
एसणजुत्तो होज्जा गोणीवच्छो गवत्तिव्व ॥ २४ ॥
- 15 ऊसव मंडणवग्गा न पाणियं वच्छए नवि य चारि ।  
वणियागम अवरणे वच्छगरडणं खरंटणया ॥ २५ ॥  
पंचविह-विसयसोक्खक्खणी वहू समहियं गिहं तं तु ।  
न गणेइ गोणिवच्छो मुच्छिय गट्ठिओ गवत्तांमि ॥ २६ ॥  
गमणागमणुक्खेवे भासिय सोयाइइदियाउत्तो ।
- 20 एसणमणेसणं वा तह जाणइ तम्मणो समणो ॥ २७ ॥  
महईए संखडोए उव्वरियं कूरवंजणईयं ।  
पउरं दट्ठूण गिही भणइ इमं देहि पुण्णट्टा ॥ २८ ॥

- उद्देशियं समुद्देशियं च आएसिय समाएसं ।  
 एवं कडे य कम्मे एककेविक चउवकओ भेओ ॥ २६ ॥  
 जावंतियमुद्देसं पासडीणं भवे समुद्देसं ।  
 समणाणं आएसं निग्गथाण समाएस ॥ २३० ॥
- 5 छिन्नमच्छिन्नं द्रुविह दब्बे खेत्ते य काल भावे य ।  
 निष्फाइयनिष्फन्न नायव्व जं जहि कमइ ॥ ३१ ॥  
 भत्तुव्वरिय खलु संखडीएँ तद्विवसमन्नदिवसे वा ।  
 अंतो वरिह च सव्व सव्वदिणं देहि अच्छिन्न ॥ ३२ ॥  
 देहि इमं मा सेसं अंतो बाहिरग्गयं व एगयर ।
- 10 जाव अमुगत्तिवेला अमुगं वेलं च आरव्वभ ॥ ३३ ॥  
 दव्वाईछिन्नंपि हु जइ भणई आरओऽवि मा देह ।  
 तो कप्पइ छिन्नंपि हु अच्छिन्नकडं परिहरंति ॥ ३४ ॥  
 अमुगारंति व दिज्जउ अमुकाण मत्ति एत्थ उ विभासा ।  
 जत्थ जईण विसिट्ठो निद्देशो तं परिहरंति ॥ ३५ ॥
- 15 संदिस्संतं जो सुणइ कप्पए तस्स सेसए ठवणा ।  
 संकलिय साहणं वा करेति असुए इमा मेरा ॥ ३६ ॥  
 मा एयं देहि इमं पुट्ठे सिट्ठ मि त परिहरंति ।  
 ज दिन्नं तं दिन्न मा सपइ देहि गेण्हति ॥ ३७ ॥  
 रसभायणहेउ वा मा कुच्छिहिई सुहं व दाहामि ।
- 20 दहिमाई आयतं करेइ कूर कड एयं ॥ ३८ ॥  
 मा काहंति अवणं परिकट्टुलियं व दिज्जइ सुह तु ।  
 वियडेण फाणिण व निद्वेण सम तु वट्टंति ॥ ३९ ॥

- एमेव य कम्ममिऽवि उण्हवणे नवरिं तत्थ नाणत्तं ।  
 ताविय-विलीणएणं भोयग-चुष्णीपुणक्करणं ॥ २४० ॥  
 अमुगंति पुणो रद्धं दाहमकप्पं तसारओ कप्पं ।  
 खेत्ते अतो बार्हि काले सुइव्वं परेव्व वा ॥ ४१ ॥
- 5 जं जह व कय दाहं तं कप्पइ आरओ तथा अकयं ।  
 कयपाकमणिट्टत्ति ठियंपि जावंत्तियं मोत्तु ॥ ४२ ॥  
 छक्कायनिरणुकंपा जिणपवयणबाहिरा बहिप्फोडा ।  
 एवं वयंति फोडा-लुक्कविलुक्का जहक्कोडा । (प्र०)  
 पूईकम्मं दुविहं दव्वे भावे य होइ नायव्वं ।
- 10 दव्वंमि छगणधम्मिय भावंमि य बायरं सुहुमं ॥ ४३ ॥  
 गंधाइ-गुणसमिद्धं जं दव्वं असुइगंध-दव्वजुय ।  
 पूइत्ति परिहरिज्जइ तं जाणसु दव्वपूइत्ति ॥ ४४ ॥  
 गोट्टिनिउत्तो धम्मी सहाएँ आसन्न-गोट्टिभत्ताए ।  
 समियसुर-वल्लमीसं अजिन्न सन्ना महिसिपोहो ॥ ४५ ॥
- 15 संजाय-लित्तभत्ते गोट्टिग गंधोत्ति व(चु)ल्लवणिआयो ।  
 उक्खणिय अन्नछगणेण लिपणं दव्वपूई-उऊ ॥ ४६ ॥  
 उग्गमकोडि अवयवमित्तेणवि मीसिय सुसुद्धपि ।  
 सुद्धंपि कुणइ चरणं पूइं तं भावओ पूई ॥ ४७ ॥  
 आहाकम्मुद्देसिय मीसं तह बायरा य पाहुडिया ।
- 20 पूई अज्झोयरओ उग्गमकोडो भवे एसा ॥ ४८ ॥  
 बायर सुहुमं भावे उ पूइयं सुहुममुवरि वोच्छामि ।  
 उवगरण भत्तपाणे दुविहं पुण बायरं पुइं ॥ ४९ ॥

- चुल्लवखलिया डोए दब्बीछूढे य मीसगं पूइं ।  
 डाए लोणे हिगू संकामण फोडणे धूमे ॥ २५० ॥  
 सिज्भंतस्सुवयार दिज्जंतस्स व करेइ जं दब्बं ।  
 तं उवकरणं चुल्ली उवखा दब्बी य डोयाई ॥ ५१ ॥
- 5 चुल्लुवखा कम्ममाई आइमभोसु तीसुवि अकप्पं ।  
 पडिकुट्टु तत्थत्थ अन्नत्थगय अणुनाय । ५२ ॥  
 कम्मिय-कट्टममिस्सा चुल्ली उवखा य फहुगजुया उ ।  
 उवगरणपूइमेयं डोए दडे व एगयरे ॥ ५३ ॥  
 दब्बीछूढेति जं वुत्त, कम्मदब्बीएँ जं दए ।
- 10 कम्म घट्टिय सुद्ध तु, घट्टए(घट्टे) आहारपूइय ॥ ५४ ॥  
 अत्तट्टिय आयाणे डाय लोण च कम्म हिगु वा ।  
 तं भत्तपाणपूई फोडण अन्न व ज छुहइ ॥ ५५ ॥  
 सकामेउ कम्म सिद्धं जंकिच्चि तत्थ छूढ वा ।  
 अंगारधूमि थाली वेसण हेट्ठा मुणीहि ।
- 15 (कम्मियवेसण अंगारथाली हेट्ठा मुही) धूमो ॥ ५६ ॥  
 इंधणधूमे गधे अवयवमाईहि सुहुमपूई उ ।  
 सु दरमेय पूई चोयग भणिए गुरु भणइ ॥ ५७ ॥  
 इंधनधूमेगधेअवयवमाई न पूइयं होइ ।  
 जेसि तु एस पूई सोही नवि विज्जए तेसि ॥ ५८ ॥
- 20 इंधनअगणीअवयव धूमो वक्को य अन्नगधो य ।  
 सव्वं फुसति लोय भन्नइ सव्व तओ पूई ॥ ५९ ॥  
 नणु सूहमपूइयस्सा पुव्वुहिट्ठस्ससंसंभवो एव ।  
 इंधणधूमाईहि तम्हा पूइति सिद्धमिणं ॥ ६० ॥

- चोयग । इंधणमाईहि चउहिवी सुहुमपूइयं होइ ।  
 पन्नवणामित्तमिय परिहरणा नत्थि एयस्स ॥ ६१ ॥  
 सज्झमसज्झ कज्ज सज्झ साहिज्जए न उ असज्झ ।  
 जो उ असज्झ साहइ किलिरसइ न त च साहेई ॥ ६२ ॥
- 5 आहाकम्मिय-भायणपप्फोडण काय (उ) अक्यए कप्पे ।  
 गहियं तु सुहुमपूई थोवणमाईहि परिहरणा ॥ ६३ ॥  
 धोयपि निरावयव न होइ आहच्च कम्मगहणंमि ।  
 न य अद्व्वा उ गुणा भन्नई सुद्धी कओ एव ? ॥ ६४ ॥  
 लोएवि असुइगंधा विपरिणया दूरओ न दूसत्ति ।
- 10 नय मारति परिणया दूरगया अवि विसावयवा ॥ ६५ ॥  
 सेसेहि उ दव्वेहि जावइय फुसइ तत्तिय पूई ।  
 लेवेहिं तिहि उ पूई कप्पइ कप्पे कए तिगुणे ॥ ६६ ॥  
 इंधणमाईं मोत्तुं चउरो सेसाणि होति दव्वाइं ।  
 तेसि पुण परिमाणं तयप्पमाणाउ आरब्भ ॥ ६७ ॥
- 15 पढमदिवसंसि कम्मं तिन्नि उ दिवसाणि पूइय होइ ।  
 पुईसु तिसु न कप्पइ कप्पइ तइओ जया कप्पो ॥ ६८ ॥  
 समणकडाहाकम्मं समणाणं जं कडेण मीस तु ।  
 आहार उवहि वसही सव्वं तं पूइय होइ ॥ ६९ ॥  
 सङ्कुस्स थेवदिवसेसु संखडी आसि संघभत्तां वा ।
- 20 पुच्छित्तु निउणपुच्छं संलावाओ वसगारीणं ॥ ७० ॥  
 मीसज्जाय जावंतियं च पासंडिसाहुमीसं च ।  
 सहसंतर न कप्पइ कप्पइ कप्पे कए तिगुणे ॥ ७१ ॥

- जावंतट्टा सिद्धं नेय तं देह कामिय जइणं ।  
 बहुसु व अपहुप्पते भग्गाइ अन्नंपि रधेह ॥ ७२ ॥  
 अत्तट्टा रधते पासंडीणंपि विइयओ भग्गाइ ।  
 निग्गथट्टा तइओ अत्तट्टाएऽवि रंधते (सो होइ) ॥ ७३ ॥
- 5 विसघाइय-पिसियासी मरइ तमन्नोवि खाइउ मरइ ।  
 इय पारंपरमरणे अणुमरइ सहस्ससो जाव ॥ ७४ ॥  
 एवं मीसज्जायं चरणप्प हणइ साहु सुविसुद्धं ।  
 तम्हा त नो कप्पइ पुरिस-सहस्संतरगयंपि ॥ ७५ ॥  
 निच्छोडिए करीसेण वावि उव्वट्टिए तओ कप्पा ।
- 10 सुक्कावित्ता गिण्हइ अन्न चउत्थे असुक्केऽवि ॥ ७६ ॥  
 सट्टाणपरट्ठाणे दुविहं ठवियं तु होइ नायव्वं ।  
 खीराइ परंपरे हत्यगय घरंतरं जाव ॥ ७७ ॥  
 छब्बग-वारगमाई होइ परट्ठाणमो वऽणेगविह ।  
 सट्ठाणे पिढरे छब्बगे य एमेव दूरे य ॥ ७८ ॥
- 15 एककेकं त दुविह अणंतर परंपरे य नायव्वं ।  
 अविक्कारि कय दव्वं त चेव अणंतरं होइ ॥ ७९ ॥  
 उच्छुक्खीराईयं विगारि अविगारि घयगुलाईयं ।  
 परियावज्जणदोसा ओयणदहिमाइय वावि ॥ २८० ॥  
 उव्वभट्ठपरिन्नायं अन्नं लद्धं पओयणे घेत्थी ।
- 20 रिणभीया व अगारा दहिति दाहं सुए ठवणा ॥ ८१ ॥  
 नवणीय मंथुतककं व जाव अत्तट्ठिया व गिण्हंति ।  
 देसूणा जाव घयं कुसणंपि य जत्तियं कालं ॥ ८२ ॥



- रस कवकबिपिडगुला मच्छडिय-खंडसकृराणं च ।  
 होइ परपरठवणा अन्नत्थ व जुज्जए जत्थ ॥ ८३ ॥  
 भिक्खागाही एगत्थ कुणइ बिइओ उ दोसु उवओग ।  
 तेण पर उबिखत्ता पाहुडिया होइ ठवणा उ ॥ ८४ ॥
- 5 पाहुडियावि हु दुविहा बायर सुहुमा य होइ नायव्वा ।  
 ओसककणमुस्सककण कब्बट्टीए समोसरणे ॥ ८५ ॥  
 मा ताव झख पुत्तय ! परिवाडीए इहेहि सो साहू ।  
 एयस्स उट्टिया ते दाहं सोउं विवज्जेइ ॥ ८६ ॥  
 अहवा-अंगुलियाए घेत्तु कड्डइ कप्पट्ठओ घरं जत्तो ।
- 10 किति कहिए न गच्छइ पाहुडिया एस सुहुमा उ ॥ ८७ ॥  
 पुत्तस्स विवाहदिणं ओसरणे अइच्छिए मुणिय सड्डी ।  
 ओसककंतोसरणे संखडि-पाहेणग दवट्ठा ॥ ८८ ॥  
 अप्पत्तांमि य ठवियं ओसरणे होहिइत्ति उस्सकणं ।  
 तं पागडमियरं वा करेइ उज्जू अणज्जू वा ॥ ८९ ॥
- 15 मंगलहेउं पुन्नट्टया व ओसकिकय दुहा पगयं ।  
 उस्सकिकयपि किति य पुट्ठे सिट्ठे विवज्जति ॥ ९० ॥  
 पाहुडिभत्तं भुंजइ न पडिक्कमए अ तस्स ठाणस्स ।  
 एमेव अडइ बोडो लुक्कविलुक्को जह कवोडो ॥ ९१ ॥  
 लोयविरलुत्तमगं तवोक्सिं जल्लखउरियसरीरं ।
- 20 जुगमेत्तांतर दिट्ठि अतुरियचचलं सगिहमित ॥ ९२ ॥  
 दट्ठूण य अणगारं सड्डी संवेगमागया काई ।  
 विपुलसन्नपाण घेत्तूण निग्गया निग्गओ सोऽवि ॥ ९३ ॥

- नीयदुवारमि घरे न सुञ्भई एसणत्तिकाऊणं ।  
नीहंमिए अगारी अच्छइ विलिया वऽगहिणं ॥ ६४ ॥  
चरणकरणालसमि य अन्नमि य आगए गहिय पुच्छा ।  
इहलोगं परलोगं कहेइ चइउ इमं लोगं ॥ ६५ ॥
- 5 नीयदुवारंमि घरे भिक्ख निच्छति एसणासमिया ।  
ज पुच्छसि मञ्ज कहं कप्पइ ? लिंगोवजीवीऽह ॥ ६६ ॥  
साहुगुणोसणकहणं आउट्टा तमि तिप्पइ तहेव ।  
कुक्कुडि चरंति एए वय तु चिन्नव्वया वीओ ॥ ६७ ॥  
पाओकरणं दुविहं पागडकरणं पगासकरणं च ।
- 10 पागड संकामण कुडुदारयाए य छिन्ने व ॥ ९८ ॥  
रयणपईवे जोई न कप्पइ पगासणा सुविहियाणं ।  
अतट्ठि अपरिभुत्तं कप्पइ कप्पं अकाऊणं ॥ ९९ ॥  
सचारिमा य चुल्ली वहिं व चुल्ली पुरा कया तेसि ।  
तहि रंधति कयाई उवही पूई य पाओ य ३०० ॥
- 15 नेच्छह तमिसंमि तथी बाहिरचुल्लीएँ साहु सिद्धण्णे ।  
इय सोउ परिहरए पुट्ठे सिट्ठमिवि तहेव ॥ ३०१ ॥  
मच्छियधम्मा अंतो बाहि पवाय पगासमासन्नं ।  
इय अत्तट्ठियगहणं पागडकरणे विभासेयं ॥ ३०२ ॥  
कुडुस्स कुणइ छिडुं दारं वडढेइ अन्नं वा ।
- 20 अवणेइ छायाणं वा ठावइ रयणं व दिप्पंतं ॥ ३०३ ॥  
जोइ पइवं कुणइ व तहेव कहणं तु पुट्ठे डुट्ठे वा ।  
अत्तट्ठिए उ गहणं जोइ पईवे उ वज्जिता ॥ ३०४ ॥

- पागड-पयासकरणे कयमि सहसा व अहवऽणाभोगा ।  
 गहियं विगिचिऊणं गेण्हइ अन्नं अकयकप्पे ॥ ३०५ ॥  
 कीयगड्ढपि य दुविहं दव्वे भावे य दुविहमेवकेवकं ।  
 आयकियं च परकियं परदव्वं तिविह चित्ताई ॥ ३०६ ॥
- 5 आयकियं पुण दुविहं दव्वे भावे य दव्व च्चुत्ताई ।  
 भावमि परस्सऽट्ठा अहवावी अप्पणा चेव ॥ ३०७ ॥  
 निम्मल्ल-गधगुलिया-वन्नय-पोत्ताइ आयकय-दव्वे ।  
 गेलन्ने उड्डाहो पउणे चड्डुगारि अहिगरणं ॥ ३०८ ॥  
 वइयाइ मंखमाई परभावकयं तु संजयट्ठाए ।
- 10 उप्पायणा निमतण कीडगडं अभिहडे ठविए ॥ ३०९ ॥  
 सागारि मंख छंदण पडिसेहो पुच्छ बहु गए वासे ।  
 कयारि दिंसि गमिस्सह ? अमुइं तहि संथव कुखइ ॥ ३१० ॥  
 दिज्जते पडिसेहो कउजे घेत्थ निमतणं जइणं ।  
 पुडवगय आगएसुं सल्लुहई एगगेहमि ॥ ३११ ॥
- 15 धम्मकह वाय खमणं निमित्त आयावणे सुयट्ठाणे ।  
 जाई कुल गण कम्मे सिप्पम्मि य भावकीयं तु ॥ ३१२ ॥  
 धम्मकहाअक्खित्ते धम्मकहाउट्टियाण वा गिण्हे ।  
 कडुंति साहवो चिय तुमं व कहि ? पुच्छिए तुसिणी ॥ ३१३ ॥  
 कि वा कहिज्ज छारा दगसोयरिआ व अहवऽणारत्था ।
- 20 कि छगलगगल-वलया मुंडकुडुंवी व कि कहए ? ॥ ३१४ ॥  
 एमेव वाइ खमए निमित्त-मायावगम्मि य वि विभासा ।  
 सुयठणं गणिमाई अहवा वाणायरियमाई ॥ ३१५ ॥

- पामिच्चपि य दुविह लोइय लोगुत्तरं समासेण ।  
 लोइय सञ्जिहलगाई लोगुत्तर वत्थमाईसु ॥ १६ ॥  
 सुयअभिगमनाय विही वहि पुच्छा एग जीवइ ससा ते ।  
 पविसण पाग निवारण उच्छिदण तेल्ल जइदाणं ॥ १७ ॥  
 5 अपरिमियनेहवुद्धी दासत्तां सो य आगओ पुच्छा ।  
 दासत्तकहण मा रय अचिरा मोएमि एत्ताहे ॥ १८ ॥  
 भिक्ख दगसमारंभे कहणाउट्टो कर्हि ति वसहिंत्ति ।  
 संवेया आहरणं विसज्ज कहणा कइवया उ ॥ १९ ॥  
 एए चेव य दोसा सविसेसयरा उ वत्थपाएसुं ।  
 10 लोइयपामिच्चेसुं लोगुत्तरिया इमे अन्ने ॥ २० ॥  
 मइलिय फालिय खोसिय हियनट्टे वावि अन्न मग्गंते ।  
 अवि सुंदरेवि दिण्णे दुक्करोई कलहमाई ॥ २१ ॥  
 उच्चत्ताए दाणं दुत्तम खग्गूड अलस पामिच्चे ।  
 तंपि य गुरुस्स पासे ठवेइ सो देइ मा कलहो ॥ २२ ॥  
 15 परियट्टियपि दुविहं लोइय लोगुत्तरं समासेणं ।  
 एककेवकंपि अ दुविहं तइच्चे अन्नदच्चे य ॥ २३ ॥  
 अवरोप्पर-सञ्जिहलगा संजुत्ता वोवि अन्नमन्नेणं ।  
 पोगगलिय संजयट्ठा परियट्टण संखडे वोही ॥ २४ ॥  
 अणुकंप भगिणिगेहे दरिद परियट्टणा य कूरस्स ।  
 20 पुच्छा कोट्ठकूरे सच्छर णाइक्ख पंतावे ॥ २५ ॥  
 इयरोडविय पंतावे निसि श्रोसवियाण तेसि दिक्खा य ।  
 तम्हा उ न घेत्तव्वं कइ वा जे ओसमेहिंत्ति ? ॥ २६ ॥

- ऊणहिय दुब्बलं वा खर गुरु छिन्नं मइलं असीयसह ।  
 दुव्वन्न वा नाउ विपरिणामे अन्नभणिओ वा ॥ २७ ॥  
 एगस्स माणजुत्तां न उ विइए एवमाइ कज्जेसु ।  
 गुरुपामूले ठवणं सो दलयइ अन्नहा कलहो ॥ २८ ॥  
 5 आइन्नमणाइन्नं निसीहाऽभिहडं च नोनिसीहं च ।  
 निसिहाभिहडं ठप्प वोच्छामी नोनिसीहं तु ॥ २९ ॥  
 सग्गामे परग्गामे सदेस परदेसमेव बोद्धव्व ।  
 दुविहं तु परग्गामे जलथल नावोडु जघाए ॥ ३० ॥  
 जघा बाह तरोइ व जले थले खंधं आरखुरनिबद्धा ।  
 10 संजमआय-विराहणं तहियं पुण संजमे काया ॥ ३१ ॥  
 अत्थाहगाहपंकाम-गरोहारा जले अवाया उ ।  
 कटाहि-तेणसावय थलमिए ए भवे दोसा ॥ ३२ ॥  
 सग्गामेऽवि यं दुविहं नोघरंतरं च ।  
 तिघरंतरा परेणं घरंतरं तं तु नायव्वं ॥ ३३ ॥  
 15 नोघरंतराऽणेगविहं वा(पा)डगसाही-निवेसणगिहेसु ।  
 काये खधे मिम्मय कंसेण व तं तु आणेज्जा ॥ ३४ ॥  
 सुन्नं व असइ कालो पगय व पहेणगं व पासुत्ता ।  
 इय एइ काइ घेतुं दावेइ यं कारणं तं तु ॥ ३५ ॥  
 एमेव कम्मो नियमा निसीहाऽभिहडेऽवि होइ नायव्वो ।  
 20 अविइअदायगभाव निसीहिअं तं तु नायव्वं ॥ ३६ ॥  
 अइदुरजलंतरिया कम्मासकाएँ मा न घेच्छंति ।  
 आणंति संखडीओ सड्ढो सड्ढी व पच्छन्तं ॥ ३७ ॥

- निग्गम देउल दाणं दियाइ सन्नाइ निग्गए दाणं ।  
 सिट्ठमि सेसगमणं दित्तस्सने वारयंतस्सने ॥ ३८ ॥  
 भुंजण अजीरपुरिमड्डुगाइ अचछंति भुत्तसेसं वा ।  
 आगमनिसीहिगाई न भुंजई सावगासका ॥ ३९ ॥
- 5 उक्खित्तां निक्खिप्पइ आसगयं मल्लगंमि पासगए ।  
 खामित्तु गया सड्ढा तेऽवि य सुड्ढा असढभावा ॥ ३४० ॥  
 लद्धं पहेणग मे अमुगत्थगयाएँ संखडीए वा ।  
 वडणगट्ठपविट्ठा देइ तयं पट्ठिठय नियत्ता ॥ ४१ ॥  
 नीयं पहेणग मे नियगणं निच्छियं व त तेहि ।
- 10 सागारि सयज्जिभयं वा पडिकुट्ठा संखडे रुट्ठा ॥ ४२ ॥  
 एय तु अणाइन्नं दुविहपि य आहडं समक्खाय ।  
 आइन्नपि य दुविह देसे तह देसदेसे अ ॥ ४३ ॥  
 हत्थसयं खलु देसो आरेणं होइ देसदेसो य ।  
 आइन्नमि उ तिगिहा ते चिय उवओगपुच्चागा ॥ ४४ ॥
- 15 परिवेसण-पंतीए दूरपवेसो य घघसालगिहे ।  
 हत्थसया आइन्नं गहणं परओ उ पडिकुट्ठ ॥ ४५ ॥  
 (होइ पुण देसदेसो अतो गिह सा न दीसए जत्थ ।  
 उवखेवाई तत्थ उ सोसाई देइ उवओगं ॥ प्र०)  
 उक्कोस मज्जिम जहन्नं च तिविह तु होइ आइन्नं ।
- 20 करपरियत्त जहन्नं सयमुक्कोसं मज्जिमं सेस ॥ ४६ ॥  
 पिहिउग्गिभन्न-कवाडे फासुय अप्फासुए य बोद्धव्वे ।  
 अप्फासु पुढविमाई फासुय छगणाइदहरए ॥ ४७ ॥

- उन्मिन्ने छक्काया दाणे कयविककए य अहिगरणं ।  
 ते चेव कवाडमिवि सविसेसा जंतमाईसु ॥ ४८ ॥  
 सच्चित्त-पुढविलिसं लेलु सिलं वाऽवि दाउमोलितं ।  
 सच्चित्तपुढविलेवो चिरंपि उदां अचिरलित्ते ॥ ४९ ॥
- 5 एव तु पुव्वलित्ते काया उल्लिपणेऽवि ते चेव ।  
 तिम्भेउं उव्वलिपइ जउमुहं वावि तावेउं ॥ ३५० ॥  
 जह चेव पुव्वलित्ते काया दाउं पुणोऽवि तह चेव ।  
 उव्वलिपंते काया मुइअंग्गाइ नवरि छट्ठे ॥ ५१ ॥  
 परस्स तं देइ स एव गेहे, तैल्लं व लोणं व घयं गुलं वा ।
- 10 उग्घाडिए तंमि करे अवस्सं, स विक्कयं तैण किणाइ अन्नं ॥ ५२ ॥  
 दाणे कयविककए वा होई अहिगरण-मजयभावस्स ।  
 निचयंति जे य तहियं जीवा मुइयंग्गसूसाई ॥ ५३ ॥  
 जहेव कुभाइसु पुव्वलित्ते उन्मिज्जमाणे य हवंति काया ।  
 ओलिपमाणेवि तहा तहेव, काया कवाडमि विभासियव्वा ॥ ५४ ॥
- 15 घरकोइल-संचारा आवत्तण पीढगाइ हेट्ठुवरि ।  
 निते ठिए य अंतो डिभाईपेल्लणे दोसा ॥ ५५ ॥  
 घेप्पइ अकु चियागंमि कवाडे पइदिणे परिवहंते ।  
 अजऊमुद्दिय गंठी परिभुज्जइ दहरो जो य ॥ ५६ ॥  
 सालोहडपि दुविहं जहल्ल-मुक्कोसगं च बोद्धव्वं ।
- 20 अगतलेहि जहन्नं तन्निवरीयं तु उक्कोसं ॥ ५७ ॥  
 भिक्खू जहल्लगंमी गेरुय उक्कोसगंमि विट्ठंती ।  
 अहिडसण मालपडणे य एवमाई सवे दोसा ॥ ३५८ ॥

- मालाभिमुहं दट्ठूण अगारिं निग्गओ तओ साहू ।  
 तच्चन्निय आगमणं पुच्छा य अदिन्नदाणत्ति ॥ ५६ ॥  
 मालंमि कुडे मोयग सुगंघ अहि पविसणं करे डक्का ।  
 अन्नदिण साहू आगम निद्दय कहणा य संबोही ॥ ३६० ॥
- 5 आसंदि-पीढमंघक-जंतोडुखल पडंत उभयवहे ।  
 वोच्छेय-पओसाई उट्टाह-मनाणिवाओ य ॥ ६१ ॥  
 एमेव य उक्कोसे वारण निस्सेणि गुच्चिणीपडणं ।  
 गन्धित्थि कुच्छिफोडण पुरओ मरणं कहण बोही ॥ ६२ ॥  
 उड्डुमहे तिरियंपि य अहवा मालोहडं भवे तिविहं ।
- 10 उट्टे य महोयरणं भणियं कुंभाइसू उभय ॥ ६३ ॥  
 दहर-सिल-सोवाणे पुढवारूढे अणुच्च मुक्खित्ते ।  
 मालोहडं न होई सेसं मालोहडं होइ ॥ ६४ ॥  
 तिरियायय उज्जुगएण गिण्हई ज करेण पासंतो ।  
 एयमणुच्चुक्खित्तां उच्चुक्खित्तां भवे सेसं ॥ ६५ ॥
- 15 अचिच्छज्जपि य तिविह पसू य सामी य तेणए च्चैव ।  
 अचिच्छज्जं पडिकुट्टं समणाण न कप्पए घेतुं ॥ ६६ ॥  
 गोवालए य भयएऽखरए पुत्ते य धूय सुण्हाए ।  
 अन्नियत्त-संखडाई केइ पओसं जहा गोवो ॥ ६७ ॥  
 गोवयओ अच्छेतुं दिन्न तु जइस्स भइदिणे पहुणा ।
- 20 पयभाणूणं दट्ठुं खिसइ भोई रवे च्छेडा ॥ ६८ ॥  
 पडियरण-पओसेणं भावं नाउं जइस्स आलावो ।  
 तन्नित्त्वंधा गहियं हंदि स मुक्कोऽसि मा बीयं ॥ ६९ ॥



- नानिच्चिद्वट्टं लब्धमइ दासीवि न भुञ्जए रिते भत्ता ।  
 दोन्नेगयर पओसं जं काही अंतराय च ॥ ३७० ॥  
 सामी चारभडा वा संजय वट्टूण तेसि अट्टाए ।  
 कलुणाणं अच्छेज्जं साहूण न कप्पए घेतु ॥ ७१ ॥
- 5 आहारोवहि-माई जइअट्टाए उ कोई अच्छेदे ।  
 संखडी असंखडीए तं गिण्हते इमे दोसा ॥ ७२ ॥  
 अचियत्तमंतरायं तेनाहड एगऽणेग-वोच्छेओ ।  
 निच्छुभणाई दोसा तस्स अलंभे (दियालऽलभे) य जं पावे ७३  
 तेणो व संजयट्टा कलुणाणं अप्पणो व अट्टाए ।
- 10 वोच्छेय पओसं वा न कप्पई कप्पऽणुञ्जाय ॥ ७४ ॥  
 संजयभट्टा तेणा आयंती वा असंथरे जइणं ।  
 जइ देति न घेतुवं निच्छुम वोच्छेउ मा होज्जा ॥ ७५ ॥  
 घयसत्तुयंदट्टितो (तेणगरुण घेतुं) समणुञ्जाया व घेतुण  
 (गिहीवि) पच्छा ।
- 15 देति तयं तेसि चिय समणुञ्जाया व भुंजति ॥ ७६ ॥  
 (घयसत्तुगदिट्टितो अवापाए य तप्पिया पियरो ।  
 काममकामे धम्मो णिओइए अम्हवि कयाई ॥ प्र० ४ ॥)  
 अणिसिट्टं पडिकुट्टं अणुनायं कप्पए सुविहियाणं ।  
 लड्डुग चोल्लग जते संखडि खीरावणाईसु ॥ ७७ ॥
- 20 बत्तीसा सामन्ने ते क्कहिं ण्हाउं गयत्ति इअ वुत्ते ।  
 परसत्तिएण पुन्नं न तरसि काउत्ति पच्छाह ॥ ७८ ॥  
 अविय हु बत्तीसाए दिन्नेहिं तवेगमोयगो न भवे ।  
 अप्पवयं बहुआयं जइ जाणसि देहि तो मज्झ ॥ ७९ ॥

- लाभिय नंतो पुट्टो किं लद्धं ? नत्थि पेच्छिमो दाए ।  
 इयरोऽवि आह नाहं देमिस्ति सहोढ चोरत्ति ॥ ३८० ॥  
 गिण्हण कड्डुण ववहार पच्छकड्डुहाह पुच्छ निद्विसए ।  
 अपट्टेमि भवे दोसा पट्टमि दिन्ने तओ गहणं ॥ ८१ ॥
- 5 एमेव य जंतंमिवि संखडि खीरे य आवणाईसुं ।  
 सामन्नं पडिकुट्ट कप्पइ घेत्तुं अणुत्तायं ॥ ८२ ॥  
 चुल्लत्ति दारमहुणा बहुवत्तव्वंति तं कयं पच्छा ।  
 वन्नेइ गुरू सो पुण सामियहत्थीण विन्नेओ ॥ ८३ ॥  
 छिन्नमच्छिन्नो दुविहो होइ अछिन्नो निसिट्ट अणिसिट्टो ।
- 10 छिन्नमि चुल्लगमी कप्पइ घेत्तुं निसिट्टंमि ॥ ८४ ॥  
 छिन्नो दिट्टमदिट्टो जो य निसिट्टो भवे अछिन्नो य ।  
 सो कप्पइ इयरो उण अदिट्टदिट्टो वऽणुनाओ ॥ ८५ ॥  
 अणिसिट्टमणुत्तायं कप्पइ घेत्तुं तहैव अदिट्ट ।  
 जडुसं य अनिसिट्टं न कप्पई कप्पइ अदिट्टं ॥ ८६ ॥
- 15 निवपिडो गयभत्तं गहणाई अंतराइमयदिन्नं ।  
 डुवस्स सतिएवि हु अभिक्ख वसहीएँ(य) फेडणया ॥ ८७ ॥  
 अज्झोयरओ तिविहो जावंतिय सघरमीसपासंडे ।  
 मूलमि य पुव्वकये ओयरई तिणह अट्टाए ॥ ८८ ॥  
 तंडुलजलआयाणे पुप्फफले सागवेसणे लोणे ।
- 20 परिमाणे नाएत्त अज्झोयरमीसजाए य ॥ ८९ ॥  
 जावतिए विसोही सघरपासंडि मोसए पूई ।  
 छिन्ने विसोही दिन्नंमि कप्पइ न कप्पई सेसं ॥ ३९० ॥

- छिन्नंमि तत्रो उदकद्वियंमि कप्पइ पिहीकए सेसं ।  
 आहावणाए दिन्नं च तत्तिय कप्पए सेस ॥ ९१ ॥  
 एसो सोलसभेओ, दुहा कीरई उग्गमो ।  
 एगो विसोहिकोडी, अविस्तोही उ चावरा ॥ ९२ ॥
- 5 आहाकम्पुद्देत्तिय चरमतिगं पूइ मीसजाए य ।  
 बायरपाहुड्डियावि य अज्झोयरए य चरिमदुगं ॥ ९३ ॥  
 उग्गमकोडी अवयव लेवालेवे य अकयए कप्पे ।  
 कंजिय-आयामग-चाउलोय-संसट्ठ पूईओ ॥ ९४ ॥  
 सेसा विसोहिकोडी भत्तां पाणं विंगिच जहसत्ति ।
- 10 अणलक्खिय मीसदवे सव्वविवेगेऽवयव सुद्धो ॥ ९५ ॥  
 दव्वाइओ विवेगो दव्वे जं दव्व जं जहि खेत्तो ।  
 काले अकालहीणं असद्धो जं परसई भावे ॥ ९६ ॥  
 सुक्कोल्लसरिसपाए असरिसपाए य एत्थ चउभंगो ।  
 तुल्ले तुल्लनिवाए तत्थ दुवे दोल्लऽतुल्ला उ ॥ ९७ ॥
- 15 सुक्के सुक्कं पडियं विंगिचिउं होइ त सुहं पढमो ।  
 बीयंमि दवं छोढुं गालंति दव करं दाउं ॥ ९८ ॥  
 तइयंमि करं छोढुं उल्लिचइ ओयणाइ जं तरइ ।  
 दुल्लहदव्वं चरिमे तत्तियमित्तां विंगिचंति ॥ ९९ ॥  
 संथरे सव्वमुज्झंति चउभंगो असंथरे ।
- 20 असद्धो सुज्झई जे(ते)सुं, मायावी जेसु बज्झई ॥ ४०० ॥  
 कोडीकरणं कुविहं उग्गमकोडी विसोहिकोडी य ।  
 उग्गमकोडी छक्कं विसोहिकोडी अणेगविहा ॥ ४०१ ॥

- नव चैव अठारसगं सत्तावीसा तहेव चउपन्ना ।  
 नउई दो चैव सया उ सत्तरी होइ कोडीणं ॥ ४०२ ॥  
 सोलस उगमदोसे गिहिणो उ समुट्टिए विघाणाहि ।  
 उप्पायणाएँ दोसे साहूउ समुट्टिए जाण ॥ ४०३ ॥
- 5 नामं ठवणा दविए भावे उप्पायणा मुण्येव्वा ।  
 दव्वंमि होइ तिविहा भावमि उ सोलसपया उ ॥ ४०४ ॥  
 आसूयमाइएँहि वालचिय-तुरग वीयमाईहि ।  
 सुयआसदुमाईणं उप्पायणया उ सच्चित्ता ॥ ४०५ ॥  
 कणग-रययाइयाणं अहेट्ट-धाउविहिया उ अच्चित्ता ।
- 10 मीसा उ सभंडाणं दुपयाइकया उ उप्पत्ती ॥ ४०६ ॥  
 भावे पसत्थ इयरो कोहाउप्पायणा उ अपसत्था ।  
 कोहाइजुया धायाइणं च नाणाइ उ पसत्था ॥ ४०७ ॥  
 धाई दूइ निमित्तो आजीव वणीमगे तिगिच्छा य ।  
 कोहे माणे माया लोभे य हवति दस एए ॥ ४०८ ॥
- 15 पुट्टिव-पच्छा-संथव विज्जा मते य चून्न जोगे य ।  
 उप्पायणाइ दोसा सोलसमे मूसकम्मे य ॥ ४०९ ॥  
 खीरे य मज्जणे मडणे य कीलावणं कधाई य ।  
 एक्केक्कावि य दुविहा करणे कारावणे चैव ॥ ४१० ॥  
 धारेइ धीयए वा धयति वा तमिति तेण धाई उ ।
- 20 जहविहवं आसि पुरा खीराई पंच धाईओ ॥ ११ ॥  
 खीराहारो रोवइ मज्झ कयासाय देहि णं पिज्जे ।  
 पच्छा व मज्झ दाही अलं व भुज्जो व एहामि ॥ ४१२ ॥

- मद्ममं अरोगि दीहाउओ य होइ अविमाणिओ बालो ।  
 दुल्लमयं खु सुयमुहं पिज्जाहि अहं व से देमि ॥ १३ ॥  
 अहिगरण भट्टपंता कम्ममुदय गिलाणए य उड्डाहो ।  
 चडुकारी य अवन्नो नियगो अन्नं च णं सके ॥ १४ ॥
- 5 अयमपरो उ विकल्पो भिक्खायरि सद्धि अद्धिई पुच्छा ।  
 दुक्खसहाय विभासा हियं मे घाइत्तणं अज्ज ॥ १५ ॥  
 वयगंडथुल्लतणुयत्तणेहि तं पुच्छिउ अघाणंतो ।  
 तत्थ गओ तत्समक्खं भणाइ त पासिउं बाल ॥ १६ ॥  
 अहुणुद्धियं व अणविक्खियं व इणमं कुलं तु मन्नामि ।
- 10 पुन्नेहिं जहिताए (जदिच्छाए) तरई बालेण सुएमो ॥ १७ ॥  
 थेरी दुब्बलखीरा चिमि (विमि) ढो पेल्लियमुहो अइथणीए ।  
 तणुई उ मंदखीरा कुप्परथणियाएँ सुइमुहो ॥ १८ ॥  
 जा जेण होइ वन्नेण उवकडा गरहए य तं तेणं ।  
 गरहइ समाण तिठ्व पसत्थमियरं च दुव्वन्न ॥ १९ ॥
- 15 उव्वट्टिया पओस छोभग उव्वामओ य से जं तु ।  
 होज्जा मज्झवि विग्घो विसाइ इयरीवि एमेव ॥ ४२० ॥  
 एमेव सेसियासुवि सुयमाइसु करणकारणं सगिहे ।  
 इड्डीसुं घाईसु य तहेव उव्वट्टियाण गमो ॥ २१ ॥  
 लोलइ महीएँ धूलीएँ गुंढिओ ण्हाणि अहवर्णं मज्जे ।
- 20 जलभीरु अवलनयणो अइउप्पिलणे अ रत्तच्छो ॥ २२ ॥  
 अब्भंगिय संवाहिय उव्वट्टिय मज्जियं च तो बालं ।  
 उव्वणेइ मज्जघाई मंडणघाईएँ सुइदेहं ॥ २३ ॥

- उसुग्राइएहि मंडेहि ताव णं अहव णं विभूसेमि ।  
हत्थिच्चगा व पाए कया गलिच्चवा व पाए वा ॥ २४ ॥  
ढडुरसर छुन्नमुहो मउयगिरो मउयमम्मणुल्लावो ।  
उल्लावणगाईहिं व करेइ कारेइ वा किडुं ॥ २५ ॥
- ५ थुल्लीएँ विघडपाओ भग्गकडी सुक्कडाए दुक्खं च ।  
निम्मस-कक्खड-करेहिं भीरुओ होइ घेप्पते ॥ २६ ॥  
कोल्लइरे वत्थच्चो दत्तो आहिडओ भवे सीसो ।  
अवहरइ धाईपिड अगुलिजलणे य सादिव्वं ॥ २७ ॥  
सग्गाम परग्गामे दुविहा दूई उ होइ नायच्चा ।
- 10 सा वा सो वा भणई भणइ व तं छन्नवयणेणं ॥ २८ ॥  
एक्केक्कावि य दुविहा पागड छन्ना य छन्न दुविहा उ ।  
लीगुत्तरि तत्थेगा बीया पुण उभयपक्खेऽवि (सु) ॥ २९ ॥  
भिक्खाई वच्चंते अप्पाहणि नेइ खंतियाईणं ।  
सा ते अमुग माया सो व पिया ते इम भणइ ॥ ४३० ॥
- 15 दूइत्तं खु गरहिय अप्पाहिउं विइयपच्चया भणति ।  
अविकोविद्या सुया ते जा आह इम (मइं) भणसु खतिं ॥ ३१ ॥  
उभयेऽपि य पछन्ना खंत ! कहिञ्जाहि खंतियाएँ तुमं ।  
तं तह संजायंति य तहेव अह तं करेञ्जासि ॥ ३२ ॥  
गामाण दोण्ह वेरं सेज्जायरि धूय तत्थ खंतस्स ।
- 20 वहपरिणय खंतऽज्जत्थ (प्पाह) णं व णाए कए जुद्धं ॥ ३३ ॥  
जामाइपुत्त पइमारणं च केण कहियंति जणवाओ ।  
जामाइपुत्त-पइमारएण खंतेण मे सिद्धं ॥ ३४ ॥

- नियमा तिकालविसर्गवि निमित्ते छविहे भवे दोसा ।  
 सज्जं तु वट्टमाणे आउभए तत्थिमं नायं ॥ ३५ ॥
- लाभा लाभं सुह दुक्ख, जीवियं मरणं तथा ।  
 छविहेऽवि निमित्तेऽ, दोसा होति इमे सुण ॥ (प्र०)
- 5 आकपिया निमित्तेण भोइणी भोइए चिरगयमि ।  
 पुव्वभणिए कह ते आगउ ? रुटो य वडवाए ॥ ३६ ॥  
 जाई कुल गण कम्मे सिप्पे ग्राजीवणा उ पंचविहा ।  
 सूयाएँ असूयाएँ व अप्पाण कहेहि एक्केक्के ॥ ३७ ॥  
 जाईकुले विभासा गणो उ मत्ताइ कम्म किसिमाई ।
- 10 तुण्णाई सिप्पणावज्जगं च कमयराऽऽवज्ज ॥ ३८ ॥  
 होमायवितहकरणे नज्जइ जह सोत्तियस्स पुत्तोत्ति ।  
 वसिओ वेस गुरुकुले आयरियगुणे सूएइ ॥ ३९ ॥  
 सम्ममसम्मा किरिया अणेण ऊणाऽहिद्या व विवरीया ।  
 समिहामता हुइठाण जागकाले य घोसाई ॥ ४० ॥
- 15 उग्गाइकुलेसुवि एवमेव गणे मडलप्पवेसाई ।  
 देउल-दरिसणभासा-उवणयणे द्ढमाईया ॥ ४१ ॥ व/  
 कत्तरि पग्गोअणावेक्ख-वत्थु-बहुद्वित्थरेसु एमेव । व/  
 कम्मेसु य सिप्पेसु य सम्ममसम्मेसु सूईयरा ॥ ४२ ॥
- य समणे माहणि क्विण्णे अतिहो साणे य होइ पंचमए ।
- 20 वणि जायणत्ति वणिओ पायप्पाणं वणेइति ॥ ४३ ॥  
 मंयमाइवच्छगंपिव वणेइ आहारमाइलोभेणं ।  
 समणेसु ] माहणेसु य क्विणाऽतिहिसाणभत्तेसु ॥ ४४ ॥

निर्गन्थ सक्क तावस गेरुय आजीव पंचहा समणा ।

रुप्य

तेसि परिवेसणाए लोभेण वणिज्ज को अप्पं ? ॥ ४५ ॥

भुंजति चित्तकम्म-टिया व कारुणिय दाणरुइणो वा ;

अवि कामगद्दहेसुवि न नत्सई कि पुण जईसु ? ॥ ४६ ॥

5 मिच्छत्त-थिरीकरणं उगमदोसा य तेसु वा गच्छे ।

चडुकारऽदिन्नदाणा पच्चत्थियग मा पुणो इंतु ॥ ४७ ॥

लोघाणुग्गह-कारिसु भूमीदेवेसु बहुफलं दाणं ।

द्व

अवि नाम वंसवंधुसु कि पुण छक्कम्मनिरएसु ? ॥ ४८ ॥

किवणेसु दुम्मणे(व्वले)सु य अवंधवायंर-जुं गियंगेसुं ।

10 पूयाहिज्जे लोए दाणपडागं हरइ दितो ॥ ४९ ॥

पाएण देइ लोगो उवगारिसु परित्रिएसुऽज्जभुत्तिए वा ।

जो पुण अट्टाखिन्नं अतिहि पूएइ तं दाणं ॥ ४५० ॥

अवि नाम होज्ज सुलभो गोणाईणं तणाइ आहारो ।

छिच्छिवकारहयाणं न ह्व सुलहो होइ सुगहा(गा)णं ॥ ५१ ॥

15 केलासमवणा एए, आगया गुज्जगा म्हाहि ।

चरति जवत्तरुवेणं, पुयाऽपुया हियाऽहिया ॥ ५२ ॥

एएण मज्झ सावो द्विट्ठो लोए पणामहेज्जंमि ।

एक्केवके पुव्वुत्ता नद्दगपंताइणो दोसा ॥ ५३ ॥

एमेव कागमाई साणग्गहणेण सूइया होति ।

20 जो वा जंमि पसत्तो वणइ त्तिहि पुट्टुपुट्टो वा ॥ ५४ ॥

दाण न होइ अफलं पत्तमपत्तेसु सन्निजुज्जंतं ।

इय विमणिएऽवि दोसा पसंसओ कि पुण अपत्ते ? ॥ ५५ ॥



- भणइ य नाह वेज्जो अहवाऽवि कहेइ अप्पणो किरियं ।  
 अहवावि विज्जयाए तिविह तिगिच्छा मुण्येव्वा ॥ ५६ ॥  
 भिक्खाइ गओ रोगो कि विज्जोऽहति पुच्छिओ भणइ ।  
 अत्थावत्तीएँ कया अबुहाणं बोहणा एवं ॥ ५७ ॥
- 5 एरिसयं चिय दुक्खं भेसज्जेण अमुणेण पडणं मे ।  
 सहसुप्पन्नं व रय वारेमो अट्टमाईहिं ॥ ५८ ॥  
 संसोधण ससमणं नियान्णपरिवज्जणं च ज तत्थ ।  
 आगंतु धाउखोभे य आमए कुणइ किरिय तु ॥ ५९ ॥  
 अस्संजमंजोगाणं पसंधणं कायघाय अयगोलो ।
- 10 दुब्बलवग्घाहरणं अच्चुदये गिण्हणुद्वाहे ॥ ४६० ॥  
 हत्थकप्प गिरिफुत्तिय रायगिह खलु तहेव चंपा य ।  
 कडघयपुत्ते इट्टग लड्डग तह सीहकेसरए ॥ ६१ ॥  
 विज्जातवप्पभाव रायकुले वाऽवि वल्लभतं से ।  
 नाउं ओरस्सबलं जो लब्भइ (देइ भया) कोर्हिपिडो सो ॥ ६२ ॥
- 15 अन्नेसि दिज्जमाणे जायंतो वा अलद्धिओ कुप्पे ।  
 कोहफलंमिऽवि दिट्ठे जो लब्भइ कोर्हिपिडो सो ॥ ६३ ॥  
 करडुय-भत्तमलद्धुं अन्नहिं दाहित्थ एव वच्चंतो ।  
 थेरो भोयण तइए आइक्खण खामणा दाणे ॥ ६४ ॥  
 उच्छाहिओ परेण व लद्धिपससाहिं वा समुत्तइओ ।
- 20 अवमाणिओ परेण य जो एसइ माणपिडो सो ॥ ६५ ॥  
 इट्टगच्छणंमि परिपिडियाण उल्लाव को णु हु पगेव ।  
 आणिज्ज इट्टगाओ ? खुड्डो पच्चाह आणेमि ॥ ६६ ॥

- जइविय ता पञ्जत्ता अगुलघयाहि न ताहि णे कज्जं ।  
 जारिसियाओ इच्छह ता आणेमिस्ति निव्वत्तो ॥ ६७ ॥  
 ओहासिय पडिसिद्धो भणइ अगारि अवस्सिमा मज्झं ।  
 जइ लहसि तो तं मे नासाए कुणसु मोयंति [सा आह] ॥ ६८ ॥
- 5 कस्स घर पुच्छिद्धणं परिसाए अमुउ कइरो पुच्छित्तु ।  
 कि तेणऽम्हे जायसु सो किविणो दाहिइ न तुज्झ ॥ ६९ ॥  
 दाहित्ति तेण भणिए जइ न भवसि छंहेमेसि पुरिसाणं ।  
 अन्नयरो तो तेऽहं परिसामज्झंमि पणयामि ॥ ७० ॥  
 सेयंगुलि बगुड्ढावे, किकरे ण्हायए तथा ।
- 10 गिद्धावरंखि हइन्नए य पुरिसाहमा छाउ ॥ ७१ ॥  
 जायसु न एरिसोऽहं इट्टगा देहि पुव्वमइगंतुं ।  
 माला उत्तारि गुल भोएमि दिएत्ति आरूढा ॥ ७२ ॥  
 सिइअवणण पडिलाभण दिस्सियरो बोलमंगुली नासं ।  
 दुण्हेगयर-पओसो आयविवत्ती य उड्डाओ ॥ ७३ ॥
- 15 रायगिहे धम्मरुई असाढमूई य खुड्डओ तस्स ।  
 रायनड-गेहपविसण सभोइय मोयए लंभो ॥ ७४ ॥  
 आयरियउवज्झाए संघाडगकाण-खुज्जतद्दोसी ।  
 नडपासण पञ्जत्तां निकायण दिणे दिणे दाणं ॥ ७५ ॥  
 धूयदुए सदेसो दाणसिणेह करण रहे गहणं ।
- 20 लिंगं मुयत्ति गुरुसिट्ठ विवाहे उत्तमा पगई ॥ ७६ ॥  
 रायघरे य कयाई निम्महिल नाडग तडागत्या ।  
 ता य विहरंति मत्ता उवरि गिहे दोवि पासुत्ता ॥ ७७ ॥

- वाघाएण नियत्तो दिस्स विचेला विराग सबोही ।  
 इंगियनाए पुच्छा पजीवणं रट्टुवालमि ॥ ७८ ॥  
 इक्खागवंस भरहो आयसघरे य केवलालोओ ।  
 हाराइखिवण गमणं उवसग्ग न सो नियत्तोत्ति ॥ ७९ ॥  
 5 तेण समं पव्वइया पंच नरसयत्ति नाडए ड्हणं ।  
 गेलन्न खमग पाहुण थेरा विट्ठा य बीयं तु ॥ ४८० ॥  
 लब्भंतपि न गिण्हइ अन्न अमुगंति अज्ज घेच्छामि ।  
 भद्दरसंति व काउं गिण्हइ खड्दं सिणिट्ठाई ॥ ८१ ॥  
 चपा छणंमि विच्छामि मोयए तेवि सीहकेसरए ।  
 10 पडिसेह धम्मलाभं काऊणं सीहकेसरए ॥ ८२ ॥  
 सड्डुड्डुरत्तकेसर-भायणभरण च पुच्छ पुरिमड्डु ।  
 उवओग सत-चोयण साहुत्ति विगिचणे नाणं ॥ ८३ ॥  
 दुविहो उ सथवो खलु संबधो-वयणसंथवो चेव ।  
 एक्केक्कोविय दुविहो पुण्वि पच्छा य नायव्वो ॥ ८४ ॥  
 15 मायपिइ पुव्वसंथव सासूसुराइयाण पच्छा उ ।  
 गिहि संथवसंबंधं करेइ पुव्वं च पच्छा वा ॥ ८५ ॥  
 आयवयं च परवयं नाउं संबंधए तयणुरूवं ।  
 मम माया एरिसिया ससा व धूया व नत्ताई ॥ ८६ ॥  
 अट्ठिइ दिट्ठिपण्हव पुच्छा कहणं ममेरिसी जणणी ।  
 20 थणत्तेवो संबधो विहवा-सुण्हाइदानं च ॥ ८७ ॥  
 पच्छा-सथवदोसा सासु विहवादि-धूयदानं च ।  
 भज्जा ममेरिसिच्चिय सज्जो धाउ वयभंगो वा ॥ ८८ ॥

- मायावी चडुयारी अम्हं ओहावण कुणइ एसो ।  
 निच्छुभणाई पंतो करिज्ज भद्देषु पडिबंघो ॥ ८६ ॥  
 गुणसंथवेण पुट्ठि सतासंतेण जो थुणिज्जाहि ।  
 दायारमदिन्नंमी सो पुट्ठिवसथवो हवइ ॥ ४९० ॥
- 5 एसो सो जस्स गुणा वियरति अवारिया दसदिसासु ।  
 इहरा कहासु सुणिमो पच्चक्खं अज्ज दिट्ठोऽसि ॥ ९१ ॥  
 गुणसंथवेण पच्छा संतासतेण जो थुणिज्जाहि ।  
 दायारं दिन्नंमी सो पच्छासंथवो होइ ॥ ६२ ॥  
 विमली-कयस्मह चक्खू जहत्थया(ओ) वियरिया गुणा तुज्झं ।
- 10 आसि पुरा मे संका संपय निस्संकियं जाय ॥ ६३ ॥  
 विज्जामंतपरुवण विज्जाए भिक्खुवासओ होइ ।  
 मत्तमि सीसवेयण तत्थ मुरुंङ्गेण दिट्ठंतो ॥ ६४ ॥  
 परिपिडियमुत्लावो अइपतो भिक्खुवासओ दावे ।  
 जइ इच्छह अणुजाणह घयगुलवत्थाणि दावेमि ॥ ९५ ॥
- 15 गंतु विज्जामंतण किं देमि ? घयं गुल च वत्थाई ।  
 दिन्ने पडिसाहरणं केण हियं केण मुट्ठोमि ? ॥ ६६ ॥  
 पडिविज्ज-थंभणाई सो वा अन्नो व से करिज्जाहि ।  
 पावाजीवीमाई कम्मणगारी य गहणाई ॥ ६७ ॥  
 जह जह पएसिणी जाणुगंमि पालित्तमो भमाडेइ ।
- 20 तह तह सीसे वियणा पणस्सइ मुरुंडरायस्स ॥ ९८ ॥  
 पडिमंत-थंभणाई सो वा अन्नो व से करिज्जाहि ।  
 पावाजीवियमाई कम्मणगारी नवे जीयं ॥ ९९ ॥

- चुन्ने अंतद्वाणे चाणक्के पायलेवणे जोगे ।  
 मूल विवाहे दो दडिणी उ आयाणपरिसाडे ॥ ५०० ॥  
 जे विज्जमंतदोसा ते च्चिय वसिकरणमाइचुन्नेह ।  
 एगमणेग पओसं कुज्जा पत्थारओ वावि ॥ ५०१ ॥  
 5 सूभगदुवभगकरा जोगा आहारिमा य इयरे य ।  
 आघंसधूववासा पायपलेवाइणो इयरे ॥ ५०२ ॥  
 निइक्कह्विन्न दीवे पंचसया तावसाण निवसति ।  
 पव्वदिवसेसु कुलवईं पालेवृत्तार सक्कारे ॥ ५०३ ॥  
 जण सावगाण खिसण समियऽक्खण माइठाण लेवेण ।  
 10 सावय पयत्तकरणं अविणय लोए चलणधोए ॥ ५०४ ॥  
 पडिन्नाभिय वच्चता निव्वुड निइकूल मिलण समियाऽऽओ ।  
 विम्हिय पचसया तावसाण पव्वज्ज साहा य ॥ ५०५ ॥  
 अकुमार खय जोणी विवरीयट्ठा निवेसणं वावि,  
 गम्मपए पायं वा जो कुव्वइ मूल कम्म त ॥ (प्र०)  
 15 अधिईं पुच्छा आसन्न विवाहे भिन्नकन्नसाहणया ।  
 आयमणपियण ओसह अक्खय जज्जीवअहिगरणं ॥ ५०६ ॥  
 जंघा परिजिय सड्ढी अद्धिइ आणिज्जए मम सबत्ती ।  
 जोगो जोणुगघाडण पडिसेह पओस उट्टाहो ॥ ५०७ ॥  
 मा ते फंसेज्ज कुल अदिज्जमाणा सुया वयं पत्ता ।  
 20 धम्मो य लोहियस्सा जइ बिहू तत्तिया नरया ॥ ५०८ ॥  
 किं न ठविज्जइ पुत्तो पत्तो कुलगोत्त-कित्तिसंताणो ।  
 पच्छावि य तं कज्जं असंगहो मा य नासिज्जा ॥ ५०९ ॥

- किं अद्विद्वत्ति पुच्छा सवित्तिणी गन्धिभणित्ति से देवी ।  
 गन्धाहाणं तुज्भवि करोमि मा अद्विद्वं कुणसु ॥ ५१० ॥  
 जइवि सुओ मे होही तहवि कणिट्ठोत्ति इयरो जुवराया ।  
 देइ परिसाडणं से नाए य पओस पत्थारो ॥ ११ ॥
- 5 संखडिकरणे काया कामपवित्ति च कुणइ एगत्थ ।  
 एगत्थुडुहाइं जज्जियभोगंतरायं च ॥ १२ ॥  
 एव तु गविट्ठस्सा उग्गमउप्पायणा-विसुद्धस्स ।  
 गहणविसोहि-विसुद्धस्स होइ गहणं तु पिडस्स ॥ १३ ॥  
 उप्पायणाएँ दोसे साहूउ समुट्ठिए वियाणाहि ।
- 10 गहणेसणाइ दोसे आयपरसमुट्ठिए वोच्छं ॥ १४ ॥  
 दोमि उ साहूसमुत्था संकिय तह भावओऽपरिणयं च ।  
 सेसा अट्ठवि नियमा गिहिणो य समुट्ठिए जाण ॥ १५ ॥  
 नाम ठवणा दविए भावे गहणेसणा मुणेयत्त्वा ।  
 दव्वे वानरजूह भावंमि य दस पया हँति ॥ १६ ॥
- 15 परिसडिय-पंडुपत्तां वणसडं दट्ठु अन्नहि पेसे ।  
 जूहवई पडियरए जूहेण समं तहि गच्छे ॥ १७ ॥  
 सयमेवासोएउं जूहवई तं वण समतेण ।  
 वियरइ तेसि पयारं चरिऊण य तो दहं गच्छे ॥ १८ ॥  
 ओयरतं पय दट्ठु, नीहरतं न दीसई ।
- 20 नालेण पियह पाणीयं, नेम निक्कारणो दहो ॥ १९ ॥  
 सकिय मक्खिय निक्खित्त पिहिय साहरिय दायगुम्मीसे ।  
 अपरिणय लित्त छड्डिय एसणदोसा दस हवंति ॥ ५२० ॥

- संकाए चउभंगो दोसुवि गहणे य भुजणे लग्गो ।  
 जं संकियमावन्नो पणवीसा चरिमए सुद्धो ॥ २१ ॥  
 उग्गमदोसा सोलस आहाकम्माइ एसणादोसा ।  
 नव सख्खियाइ एए पणवीसा चरिमए सुद्धो ॥ २२ ॥
- 5 छउमत्थो सुयनाणी गवेसए (उवउत्तो) उज्जुओ पयत्तेणं ।  
 आवन्नो पणवोसं सुयनाणपमाणओ सुद्धो ॥ २३ ॥  
 ओहो सुओवउत्तो सुयनाणी जइवि गिण्हइ असुद्धं ।  
 तं केवलीवि भुंजइ अपमाण सुयं भवे इहरा ॥ २४ ॥  
 सुत्तस्स अप्पमाणे चरणाभावो तओ य मोक्खस्स ।
- 10 मोक्खस्सऽविय अभावे दिक्खपवित्ती निरत्था उ ॥ २५ ॥  
 किंतु(ति)ह खद्धा भिक्खा दिज्जइ न य तरइ पुच्छउ हिरिमं ।  
 इअ सकाए घेत्तु तं भुंजइ संकिओ चेव ॥ २६ ॥  
 हियएण संकिएणं गहिआ अन्नेण सोहिया सा य ।  
 पगयं पहेणग वा सोउ निस्सकिओ भुंजे ॥ २७ ॥
- 15 जारिसया च्चिय लद्धा खद्धाभिक्खा मए अमुयगेहे ।  
 अन्नेहिवि तारिसिया वियडत निसामए तइए ॥ २८ ॥  
 जइ सका दोसकरी एव सुद्धपि होइ अविस्सुद्धं ।  
 निस्संकमेसियंति य अणेसणिज्जपि निदोस ॥ २९ ॥  
 अविस्सुद्धो परिणामो एगयरे अवडिओ य पक्खंमि ।
- 20 एंसिपि कुणइ णोसि अणेसिमेसि विस्सुद्धो उ ॥ ५३० ॥  
 दुविह च सख्खिय खलु सच्चिरां चेव होइ अच्चिरां ।  
 सच्चिरां पुण तिविह अच्चिरां होइ दुविह तु ॥ ३१ ॥

- पुढवी आउ वणस्सइ तिबिह सच्चित्तमक्खियं होइ ।  
अच्चित्ता पुण दुबिह गरहियमियरे य भयणा उ ॥ ३२ ॥  
सुक्केण सरक्खेणं मक्खिय-मोत्तलेण पुढविकाएण ।  
सव्वपि मक्खिय त एत्तो आउमि वोच्छामि ॥ ३३ ॥
- 5 पुरपच्छकम्म ससिणिद्धुदत्तले चउरो आउभेयाओ ।  
उक्किट्टरसालित्ता परित्तणंतं महिरुहेसु ॥ ३४ ॥  
सेसेहि काएहि तीहिवि तेऊसमीरणतसेहि ।  
सच्चित्तं मीस वा न मक्खित्तं अत्थि उत्त वा ॥ ३५ ॥  
सच्चित्तमक्खियंमी हत्थे मत्ते य होइ चउभगो ।
- 10 आइतिए पडिसेहो चरिम भगे अणुत्ताओ ॥ ३६ ॥  
अच्चित्तमक्खियमि उ चउसुवि भगेसू होइ भयणा उ ।  
अगरहिएण उ गहणं पडिसेहो गरहिए होइ ॥ ३७ ॥  
ससज्जिमेहि वज्ज अगरहिएहिपि गोरमद्वेहि ।  
महुघयतेल्लगुलेहि य मा मच्छिपिपोलियाघाओ ॥ ३८ ॥
- 15 मसवस-सोणियासव लोए वा गरहिएहिवि वज्जेज्जा ।  
उभओऽवि गरहिएहि मुत्तुच्चारेहि छित्तापि ॥ ३९ ॥  
सच्चित्त मीसएसु दुबिहं काएसु होइ निक्खित्तं ।  
एक्केक्क त दुबिह अणंतर परपरं चैव ॥ ५४० ॥  
पुढवीआउक्काए तेऊवाउ-वणस्सइ-तसाणं ।
- 20 एक्केक्क दुहाऽणंतर-परंपरगणमि सत्तविहा ॥ ४१ ॥  
सच्चित्त-पुढविकाए सचित्तो चैव पुढवि-निक्खित्तो ।  
आऊतेउवणस्सइ-समीरण-तसेसु एमेव ॥ ४२ ॥



- एमेव सेसयाणवि निक्खेवो होइ जीव(काय)का(निका)एसु ।  
 एककेवको सट्टाणे परठाणे पच पंचेव ॥ ४३ ॥
- एमेव मीसएसुवि मीसाण सचेयणेसु निक्खेवो ।  
 मीसाणं मीसेसु य दोण्हंपि य होइऽचित्तोसु ॥ ४४ ॥
- 5 जत्थ उ सचित्तमीसे चउभंगो तत्थ चउसुवि अगिज्झं ।  
 तं तु अणंतर इयरं परित्तऽणंत च वणकाए ॥ ४५ ॥  
 अहव ण सचित्तमीसो उ एगओ एगओ उ अच्चित्तो ।  
 एत्थं चउक्कमेओ तत्थाइत्तिए कहा नत्थि ॥ ४६ ॥  
 जं पुण अचित्त-दव्व निक्खिप्पइ चेयणेसु मीसेसु ।
- 10 तहिं मग्गणा उ इणमो अणंतरपरंपरा होइ ॥ ४७ ॥  
 ओगाहिमायणंतर परंपरं पिढरगाइ पुढवीए ।  
 नवणीयाइ अणंतर परपरं नावमाईसु ॥ ४८ ॥  
 विज्झाय मुम्मुरिगालमेव अप्पत्तपत्त-समजाले ।  
 वोक्कंते (लीणे) सत्तदुगं जंतोलित्ते य जयणाए ॥ ४९ ॥
- 15 विज्झाउत्ति न दीसइ अग्गी दीसेइ इंधणे छूढे ।  
 आपिगल अगणिकणा मुम्मुर निज्जाल इंगाले ॥ ५० ॥  
 अप्पत्ता उ चउत्थे जाला पिढरं तु पंचमे पत्ता ।  
 छट्ठे पुण कण्णसमा जाला समइच्छिया चरिमे ॥ ५१ ॥  
 पासोलित्त-कडाहे परिसाढी नत्थि तंपि य विसालं ।
- 20 सोऽवि य अचिरच्छूढो उच्छुरसो नाइउसिणो य ॥ ५२ ॥  
 उसिणोदगपि घेप्पइ गुडरसपरिणामियं अणच्चुसिणं ।  
 जं च अगद्वियकन्नं घट्टियपडणंमि मा अग्गी ॥ ५३ ॥

- पासोलित कडाहेऽनच्चसिणे अपरिसाडऽघट्टंते ।  
 सोलस भगविगप्पा पढमेऽणुन्ना न सेसेसु ॥ ५४ ॥  
 पयसमदुग-अब्भासे माणं भंगण तेसिमा रयणा ।  
 एगंतरियं लहुगुरु दुगुणा दुगुणा य वामेसु ॥ ५५ ॥  
 5 कुविहविराहण उसिणे छड्डण हाणी य भाणभेओ य ।  
 वाउविखत्ताणंतरपरपरा पप्पडिय वत्थो ॥ ५६ ॥  
 हरियाइ अणंतरिया परंपर पिढरगाइसु वणंमि ।  
 पूपाइ पिटुऽणंतर भरए कुउबाइसू इयरा ॥ ५७ ॥  
 सच्चित्ते अच्चित्ते मीसग पिहयंमि होइ चउभंगो ।  
 10 आइतिगे पडिसेहो चरिमे भंगंमि भयणा उ ॥ ५८ ॥  
 जह चेव उ निवखत्ते संजोगा चेव होति भंगा य ।  
 एमेव य पिहियंमिवि नाणत्तमिणं तइयभंगे ॥ ५९ ॥  
 अंगार धूविघाई अणंतरो सतरो सरावाई ।  
 तत्थेव अइर वाऊ परपरं बत्थिणा पिहिए ॥ ५६० ॥  
 15 अइर फलाइपिहितं वणंमि इयरं तु छब्ब-पिठराई ।  
 कच्छव-संचाराई अणंतराणंतरे छट्टे ॥ ६१ ॥  
 गुरु गुरुणा गुरु लहुणा लहुयं गुरुएण दोऽवि लहुयाई ।  
 अच्चित्तेणवि पिहिए चउभंगो दोसु अग्गेज्झ ॥ ६२ ॥  
 सच्चित्ते अच्चित्ते मीसग साहारणे य चउभंगो ।  
 20 आइतिए पडिसेहो चरिमे भंगंमि भयणा उ ॥ ६३ ॥  
 जह चेव उ निवखत्ते संजोगा चेव होति भंगा य ।  
 तह चेव उ साहारणे नाणत्तमिणं तइयभंगे ॥ ६४ ॥

- मत्तेण जेण दाहिइ तत्थ अविज्ज तु होज्ज असणाई ।  
छोढु तयत्ताहि, तेणं देई अह होइ साहरणं ॥ ६५ ॥  
भूमाइएसु तं पुण साहरण होइ छसुवि काएसु ।  
जं तं दुहा अचित्तं साहरण तत्थ चउभंगो ॥ ६६ ॥
- 5 सुक्के सुक्क पढमो सुक्के उल्लं तु बिइयओ भंगो ।  
उल्ले सुक्कं तइओ उल्ले उल्ल चउत्थो उ ॥ ६७ ॥  
एक्केक्के चउभंगो सुक्काईएसु चउसु भगेसु ।  
थोवे थोवं थोवे बहू च विचरीय दो अन्ने ॥ ६८ ॥  
जत्थ उ थोवे थोवं सुक्के उल्लं च छुहइ त गेज्जं(नब्भं) ।
- 10 जइ तं तु समुक्खेउ थोवाभारं दलइ अन्नं ॥ ६९ ॥  
उक्खेवे निक्खेवे महल्लभाणंमि लुद्ध वह डाहो ।  
अचियत्तं वोच्छेओ छक्कायवहो य गुरुमत्ते ॥ ५७० ॥  
थोवे थोवं छूढं सुक्के उल्लं तु तं तु आइन्नं ।  
बहुय तु अणाइन्नं कडदोसो सोत्ति काऊणं ॥ ७१ ॥
- 15 बाले<sup>१</sup> वुड्ढे<sup>२</sup> भत्ते<sup>३</sup> उम्मत्तो<sup>४</sup> वेविरे<sup>५</sup> य जरिए<sup>६</sup> य ।  
अंधिल्लए<sup>७</sup> पगरिए<sup>८</sup> आरूढे<sup>९</sup> पाउयाहि च ॥ ७२ ॥  
<sup>१०</sup> हत्थिदुनियलबद्धे<sup>११</sup> विवज्जिए<sup>१२</sup> चेव हत्थपाएहि ।  
तेरासि<sup>१३</sup> गुन्विणी<sup>१४</sup> बालवच्छ<sup>१५</sup> भुंजंति<sup>१६</sup> धुसुल्लिती<sup>१७</sup> ॥  
भज्जंती<sup>१८</sup> य दलंती<sup>१९</sup> कंडंती<sup>२०</sup> चेव तह य पीसंती<sup>२१</sup> ।
- 20 पीजंती<sup>२२</sup> रुचंती<sup>२३</sup> कत्तति<sup>२४</sup> पमइमाणी<sup>२५</sup> य ॥ ७४ ॥  
छक्कायवग्गहत्था<sup>२६</sup> समणट्ठा<sup>२७</sup> निक्खिवित्तु ते चेव ।  
ते चोवोगाहंती<sup>२८</sup> संघट्ठा<sup>२९</sup> ताऽऽगभंती<sup>३०</sup> य ॥ ७५ ॥

संसत्तेण य दब्बेण लित्तहत्था<sup>३१</sup> य लित्तमत्ता<sup>३२</sup> य ।  
उब्बत्तांती<sup>३३</sup> साहारणं व दिती<sup>३४</sup> य चोरिययं<sup>३५</sup> ॥ ७६ ॥  
पाहुड्डिय च ठवती<sup>३६</sup> सपच्चवाया<sup>३७</sup> परं च उट्टिस्स<sup>३८</sup> ।  
<sup>३९</sup>आभोगमणाभोगेण<sup>४०</sup> दलती वज्जणिज्जा ए ॥ ७७ ॥

- 5 एएसि दायगाणं गहण केसिचि होइ भइयव्वं ।  
केसिची अग्गहण तट्ठिवरीए भवे गहणं ॥ ७८ ॥  
कव्वट्टिग अप्पाहण दिन्ने अन्नन्न गहण पज्जतं ।  
खंतिय मग्गणदिन्ने उट्टाह पओस चारमडा ॥ ७९ ॥  
थेरो गलंतलालो कपणहत्थो पडिज्ज वा देतो ।  
10 अपहुत्ति य अच्चियत्तां एगयरे वा उभयओ वा ॥ ५८० ॥  
अवयास घाय ( भाण ) भेओ

वमण, असुइत्ति लोगगरिहा य उट्टाहो ।

एए चेव उ (पंतावणं च) मत्ते,

वमणविवज्जा य उम्मत्ते ॥ ८१ ॥

- 15 वेच्चिय परिसाडणया पासे व छुभेज्ज भाणभेओ वा ।  
एमेव य जरियमिवि जरसकमणं च उट्टाहो ॥ ८२ ॥  
उट्टाह कायपडणं अघे भेओ य पास छुहणं च ।  
तट्ठोसी संकमणं गलत-भिसभिन्न-वेहे य ॥ ८३ ॥  
पाउय-दुरुद्धपडणं वट्ठे परियाव असुइ खिसा य ।  
20 करछिन्नासुइ खिसा ते च्चिय पायेऽवि पडणं च ॥ ८४ ॥  
आय-परोभयदोसा अभिवत्त-गहणंसि खोमण नपु से ।  
लोगदुगुंछा संका एरिसया नूणमेएऽवि ॥ ८५ ॥

- गुन्विणि गन्धे संघट्टणा उ उट्टुंतुवेसमाणीए ।  
 बालाई मंसुडग मज्जारआई विराहेज्जा ॥ ८६ ॥  
 भुंजंती आयमणे उदगं छोट्टी य लोगगरिहा य ।  
 घूसुलंती ससत्ते करंमि लित्ते भवे रसगा ॥ ८७ ॥  
 5 दगबोए संघट्टण पीसणकंडवल मज्जणे ड्हणं ।  
 पिजंत रुचणाई दिन्ने लिते करे उदगं ॥ ८८ ॥  
 लोणंदगग्रणि वत्थो फलाइ मच्छाइ सजिय हत्थंमि ।  
 पाएणोगाहणया सघट्टण सेसकाएणं ॥ ८९ ॥  
 खणमाणी आरभए मज्जइ घोयइ व सिचए किंचि ।  
 10 छेयविसारणमाई छिदइ छट्टे फुरुफुरुते ॥ ९० ॥  
 छक्काय-वग्गहत्था केई कोलाइ कल्लइयाई ।  
 सिद्धत्थग पुप्फाणि य सिरमि दिन्नाइ वज्जति ॥ ९१ ॥  
 अन्ने भणति दससुवि एसणदोसेसु नत्थि तग्गहण ।  
 तेण न वज्जं भन्नइ नणु गहणं दायग्गहणा ॥ ९२ ॥  
 15 ससज्जिमम्मि देसे संसज्जिम-दव्वलित्त करमत्ता ।  
 संचारो ओयत्तण उविखप्पतेऽवि ते चेव ॥ ९३ ॥  
 साधारण बहूण तत्थ उ दोसा जहेव अणिसिट्ठे ।  
 चोरियए गहणाई भयए सुण्हाइ वा दंते ॥ ९४ ॥  
 पाहुडि ठवियगदोसा तिरिउड्ढमहे तिहा अवायाओ ।  
 20 धम्मियमाई ठवियं परस्स परसंतियं वावि ॥ ९५ ॥  
 अणुकंपा पडिणीयट्टया व ते कुणइ ।  
 जाणमाणोऽवि उ असढो अयाणंतो ॥ ९६ ॥

- भिक्षामित्ते अविद्यालणा उ बालेण दिज्जमाणंपि ।  
 संदिट्ठे वा गहणं अइबहुय विद्यालणेऽणुत्ता ॥ ६७ ॥  
 थेर पट्टु थरथरंते धरिए अन्नेण दढसरीरे वा ।  
 अव्वत्त-मत्तसड्ढे अविभले वा असागरिए ॥ ६८ ॥
- 5 सुइभद्दग-दित्ताई दढगहे वेविए जरंमि सिवे ।  
 अन्नधरिय तु सड्ढो देयंथोऽन्नेण वा धरिए ॥ ६९ ॥  
 मडल-पसूति-कुट्टीऽसागरिए पाउयागए अयले ।  
 कमबद्धे सवियारे इयरे विट्ठे असागरिए ॥ ६०० ॥  
 पंडग अप्पडिसेवी वेला थणजीवि इयर सव्वंपि ।
- 10 उक्खित्त-मणावाए न किच्चि लग्गं ठवंतीए ॥ ६०१ ॥  
 पीसंती निप्पिट्ठे फासु वा घुसुलणे असंसत्तं ।  
 कत्तणि असंखचुन्नं चुन्नं वा जा अचोक्खलिणी ॥ ६०२ ॥  
 उव्वट्टणिऽसंसत्तेण वावि अट्टील्लए न घट्टेइ ।  
 पिजण-पमट्टणेसु य पच्छाकम्म जहा नत्थि ॥ ६०३ ॥
- 15 सेसेसु य पडिक्खलो न समवइ कायगहणमाईसु ।  
 पडिक्खत्तस अभावे नियमा उ भवे तयगहणं ॥ ६०४ ॥  
 सच्चित्ते अच्चित्ते मीसग उम्मीसगंसि चउभंगो ।  
 आइतिए पडिसेहो चरिमे भंगंमि भयणा उ ॥ ६०५ ॥  
 जह चेव य संजोगा कायाणं हेट्टमो य साहरणे ।
- 20 तह चेव य उम्मीसे होइ विसेसो इमो तत्थ ॥ ६०६ ॥  
 दायव्वमदायव्वं च दोऽवि दव्वाइ देइ मीसेउं ।  
 ओयणकुसुणाईणं साहरण तयत्तहिं छोढुं ॥ ६०७ ॥

- तंपि य सुक्के सुक्कं भंगा चत्तारि जह उ साहरणे ।  
 अप्पबहुएऽवि चउरी तहेव आइसऽणाइन्ने ॥ ६०८ ॥  
 अपरिणयंपि य दुविहं दव्वे भावे य दुविहमेवकेक्कं ।  
 दव्वंमि होइ छक्कं भावंमि य होइ सज्जिभलगा ॥ ६०९ ॥
- 5 जीवत्तांमि अविगए अपरिणयं परिणयं गए जीवे ।  
 दिट्ठं तो दुद्धदही इय अपरिणय परिणयं तं च ॥ ६१० ॥  
 दुग्माई सामन्ने जइ परिणमई उ तत्थ एगस्स ।  
 देमिस्सि न सेसाणं अपरिणयं भावओ एयं ॥ ११ ॥  
 एणेण वावि एसि मणंमि परिणामियं न इयरेणं ।
- 10 तंपि हु होइ अगिज्झं सज्जिभलगा सामि साहू वा ॥ १२ ॥  
 घेत्तव्व-मलेक्कडं लेक्कडे मा हु पच्छक्कम्माई ।  
 न य रसगेहिपसंगो इम्र वुत्ते चोयगो मणइ ॥ १३ ॥  
 जइ पच्छक्कम्मदोसा ह्वंति मा चेव भुंजऊ सयथं ।  
 तवनियम-संजमाणं चोयग ! हाणी खमंतस्स ॥ १४ ॥
- 15 लितांति भाणिऊणं छम्मासा हायए चउरथं तु ।  
 आयंबिलस्स गहणं असंथरे अप्पलेवं तु ॥ १५ ॥  
 आयंबिल-पारणए छम्मास निरंतरं तु खविऊणं ।  
 जइ न तरइ छम्मासे एगविणूणं तओ कुणउ ॥ १६ ॥  
 एवं एक्केक्कदिणं आयबिलपारणं खवेऊणं ।
- 20 दिवसे दिवसे गिण्हउ आयंबिलमेव निल्लेवं ॥ १७ ॥  
 जइ से न जोगहाणी संपइ एसे व्र होइ तो खमओ ।  
 खमणंतरेण आयबिलं तु निययं तव कुणइ ॥ १८ ॥

- हेट्टावणि कोसलगा सोवीरग कूरमोईणो मणुया ।  
जइ तेऽवि जवेति तथा कि नाम जई न जाविति ? ॥ १६ ॥  
तिय सीयं समणाणं तिय उण्ह गिहीण तेणऽणुत्तायं ।  
तक्काईणं गहणं कट्टरमाईसु भइयव्वं ॥ ६२० ॥
- 5 आहार उवहि सेज्जा तिणिणवि उण्हा गिहीण सीएऽवि ।  
तेण उ जीरइ तेसिं दुहओ उसिणेण आहारो ॥ २१ ॥  
एयाइं चिय तिमिंवि जईण सीयाइ होति गिम्हेवि ।  
तेणुवहम्मइ अग्गी तओ य दोसा अजीराई ॥ २२ ॥  
ओयण मंडग सत्तुग कुम्मासा रायमास कल वल्ला ।
- 10 तूयरि मसूर मुग्गा मासा य अलेवडा सुक्का ॥ २३ ॥  
उत्तिमज्ज पिज्ज वंगू तक्कोल्लण-सूक्कजि-कट्टियाई ।  
एए उ अप्पलेवा पच्छाकम्मं तहिं भइयं ॥ २४ ॥  
खीर दहिं जाउ कट्टर तेल्ल घयं फाणियं सपिडरस ।  
इच्चाई वहुलेवं पच्छाकम्म तहिं नियमा ॥ २५ ॥
- 15 ससट्टेयर हत्थो मत्तोऽविय दव्व सावसेसियरं ।  
एएसु अट्ट भंगा नियमा गहणं तु ओएसु ॥ २६ ॥  
सच्चित्ते अच्चित्ते मीसग तह छड्डणे य चउभंगे ।  
चउभंगो पडिसेहो गहणे आणाइणो दोसा ॥ २७ ॥  
उसिणस्स छड्डणे देतओ व डड्भेज्ज कायदाहो वा ।
- 20 सीयपडणंमि काया पडिए महुविदु-आहरणं ॥ २८ ॥  
णामं ठवणा दविए भावे घासेसणा मुणेयव्वा ।  
दव्वे मच्छाहरणं भावंमि य होइ पंचविहा ॥ २९ ॥



घरियं व कप्पियं वा आहरणं दुविहमेव नायव्वं ।

अत्थस्स साहणट्ठा इधणमिव ओयणट्ठाए ॥ ६३० ॥

✓ अहं संसंमि पहीणे भायंतं मच्छियं भणइ मच्छो ।

किं भायसि तं एवं ? सुण ताव जहा अहिरिओऽसि ॥ ३१ ॥

5 तिवलाग-मुहम्मुक्को, तिक्खुत्तो वलयामुहे ।

तिसत्तवखुत्तो जालेणं, सइ छिन्नोदए वहे ॥ ३२ ॥

एयारिस्स मम सत्तां, सढं घट्टिय-घट्टणं ।

इच्छसि गलेण घेत्तुं, अहो ते अहिरियया ॥ ३३ ॥

वायालीसेसण-संकडंमि गहणंमि जीव ! न हु छलिओ ।

10 इण्हि जह न छलिज्जसि भुंजंतो रागदोसेहि ॥ ३४ ॥

घासेसणा उ भावे होइ पसत्था तहेव अपसत्था ।

अपसत्था पंचविहा तच्चिवरीया पसत्था उ ॥ ३५ ॥

दव्वे भावे संजोअणा उ दव्वे दुहा उ वहिअंतो ।

भिक्खं चिय हिअंतो संजोयंतंमि बाहिरिया ॥ ३६ ॥

15 खीरदहि-सुवकट्टरलंभे गुडसप्पि-वडग-वालुंके ।

अंतो उ तिहा पाए लंघणं वयणे विभासा उ ॥ ३७ ॥

संजोयणाए दोसो जो संजोएइ भत्तपाणं तु ।

दव्वाइ रसहेअं वाघाओ तस्सिमो होइ ॥ ३८ ॥

संजोयणा उ भावे संजोएऊण ताणि दव्वाइ ।

20 संजोयइ कम्मणं कम्मण भवं तओ दुक्खं ॥ ३९ ॥

पत्तेय पउरलंभे भुत्तुव्वरिए य सेसग-मणट्ठा ।

दिट्ठो संजोगो खलु अहं ककमो तस्सिमो होइ ॥ ६४० ॥

- रसहेउं पडिसिद्धो संयोगो कप्पए गिलाणट्टा ।  
 जस्स व अन्नच्छंदो सुहोचिओऽभाविओ जो य ॥ ४१ ॥  
वत्तीसं किर कवला आहारो कुच्छिपूरओ अणिओ । ✓  
पुरिसस्स महिलियाए अट्टावीस भवे कवला ॥ ४२ ॥
- 5 एत्तो किणाइ हीणं अद्धं अद्धऽद्धगं च आहार ।  
 साहुस्स विति घीरा जायामायं च ओसं च ॥ ४३ ॥  
 पगाम च निगामं च, जो पनीयं भत्तपाणमाहरे ।  
 अइवहुयं अइवहुसो, पमाणदोसो मुणेयव्वो ॥ ४४ ॥  
 वत्तीसाइ परेणं पगाम निच्चं तमेव उ निकामं ।
- 10 जं पुण गलंतनेहं पणीयमिति तं वुहा वेंति ॥ ४५ ॥  
 अइवहुयं अइवहुसो अइप्पमाणेण भोयणं भोत्तुं ।  
 हाएज्ज व वामिज्ज व मारिज्ज व तं अजीरंतं ॥ ४६ ॥  
 बहुयातीयमइवहुं अइवहुसो तिन्रि तिन्रि व परेणं ।  
 त चिय अइप्पमाणं भुंजइ जं वा अतिप्पतो ॥ ४७ ॥
- 15 हियाहारा मियाहारा, अप्पाहारा य जे नरा ।  
 न ते विज्जा तिगिच्छंति, अप्पाणं ते तिगिच्छया ॥ ४८ ॥  
 तेत्तदहि-समाओगा अहिओ खीरदहि-कंचियाणं च ।  
 पत्थं पुण रोगहर न य हेऊ होइ रोगस्स ॥ ४९ ॥  
 अद्धमसणस्स सव्वंजणस्स कुज्जा दवस्स दो भागे ।
- 20 वाऊ-पविचार-णट्टा छ्भभाय ऊणयं कुज्जा ॥ ६५० ॥  
 सिओ उसिणो साहारणो य कालो तिहा मुणेयव्वो ।  
 साहारणंमि काले तत्थाहारे इमा मत्ता ॥ ५१ ॥

- सीए दवस्स एगो भतो चत्तारि अहव दो पाणे ।  
 उसिणे दवस्स दोप्पि उ तिप्पि व सेसा उ भत्तस्स ॥ ५२ ॥  
 एगो दवस्स भागो अवट्ठितो भोयणस्स दो भागा ।  
 वड्ढंति व हायंति व दो दो भागा उ एककेवके ॥ ५३ ॥
- 5 एत्थ उ तद्दय-चउत्था दोण्णि य अणवट्ठिया भवे भागा ।  
 पंचमछट्ठो पढमो विइओऽवि अवट्ठिया भागा ॥ ५४ ॥  
 तं होइ सइंगालं जं आहारेइ मुच्छिओ संतो ।  
 तं पुण होइ सधूमं जं आहारेइ निदंतो ॥ ५५ ॥  
 अंगारत्तमपत्तं जलमाणं इंधणं सधूमं तु ।
- 10 अंगारत्ति पवुच्चइ तं चिय दड्ढं गए धूमे ॥ ५६ ॥  
 रागग्गि-संपलित्तो भुंजतो फासुयपि आहारं ।  
 निदइड्ढगाल-निभं करेइ चरणिघणं खिप्पं ॥ ५७ ॥  
 दोसग्गीवि जलंतो अप्पत्तिय-धूम-धूमियं चरणं ।  
 अंगार-मित्तसरिसं जा न हवइ निदही ताव ॥ ५८ ॥
- 15 रागेण सइंगालं दोसेण सधूमगं मुणेयव्वं ।  
 ✓ छायालीसं दोसा बोद्धव्वा भोयणविहीए ॥ ५९ ॥  
 ✓ आहारति तवस्सी विगइंगालं च विगयधूम च ।  
 भाणज्भयण-निमित्तं एसुवएसो पवयणस्स ॥ ६० ॥  
 छंहि कारणोहं साधू आयारितोऽवि आयरइ धम्म ।
- 20 छंहि चेव कारणोहं णिज्जूहितोऽवि आयरइ ॥ ६१ ॥  
 ✓ वेयण<sup>१</sup> वेयावच्चे<sup>२</sup> इरियट्ठाए<sup>३</sup> य संजमट्ठाए<sup>४</sup> ।  
 तह पाणवत्तियाए<sup>५</sup> छट्ठं पुण धम्मचिताए<sup>६</sup> ॥ ६२ ॥

- नत्थि छुहाए सरिसा वियणा भुंजेज्ज तप्पसमणट्ठा ।  
 छाओ वेयावच्चं ण तरइ काउं अओ भुंजे ॥ ६३ ॥  
 इरिअं नऽवि सोहेई पेहाईअं च संजमं काउं ।  
 थामो वा परिहायइ गुणऽणुप्पेहामु अ असत्तो ॥ ६४ ॥
- 5 अहव ण कुज्जाहारं, छहिं ठाणेहिं संजए ।  
 पच्छा पच्छिम-कालंमि, काउं अप्पवत्तम खमं ॥ ६५ ॥  
 प्रायके<sup>१</sup> उवसग्गे, तित्तिवत्तया<sup>२</sup> बंमचेर-गुत्तीसु<sup>३</sup> ।  
 पाणिदया<sup>४</sup> तवहेउं<sup>५</sup>, सरीरवोच्छेयण-ट्ठाए<sup>६</sup> ॥ ६६ ॥  
 आयको जरमाई रायासन्नायगाइ उवसग्गे ।
- 10 बभवयपालणट्ठा पाणिदया वासमहियाई ॥ ६७ ॥  
 तवहेउ चउत्थाई जाव उ छम्मासिओ तवो होइ ।  
 छट्ठं सरीर-वोच्छेयणट्ठया होअणाहारो ॥ ६८ ॥  
 सोलस सुग्गमदोसा सोलस उप्पायणाए दोसा उ ।  
 दस एसणाएँ दोसा संजोयणमाइ पंचेव ॥ ६९ ॥
- 15 एसो आहार-विही जह भणिओ सव्वभाव-दंसीहि ।  
 धम्मावत्सग-जोगा जेण न हायंति तं कुज्जा ॥ ६७० ॥  
 जा जयमाणस्स भवे विराहणा सुत्तविहिसमग्गस्स ।  
 सा होइ निज्जरफला अज्जत्थ-विसोहि जुत्तस्स ॥ ६७१ ॥

॥ इति श्रीपिण्डनियुक्तिः समाप्ता ॥ ३ ॥

॥ अहम् ॥

पू. मुनिगणपति श्री हर्षविजयगुरुभ्यो नमः

श्रुतकेवलि श्रीभद्रबाहुस्वामिविरचिता

॥४॥ श्रीदशवैकालिक-सूत्र-नियुक्तिः ॥

5 सिद्धिगइमुवगयाणं कम्मविसुद्धाणं सव्वसिद्धाणं ।  
नमिऊणं दसकालियणिज्जुत्तिं कित्तइस्सामि ॥ १ ॥

आइमज्जेवसाणे काउं मगलपरिगहं विहिणा ।  
नामाइमंगलंपिय चउव्विहं पन्नवेऊणं ॥ २ ॥

सुयनाणे अणुओगेणाहिगयं सो चउव्विहो होइ ।

✓ 10 चरणकरणाणुओगे धम्मे काले (गणिए) य दविए य ॥ ३ ॥

अपुहुत्तपुहुत्ताइं निद्धिसिउं एत्थ होइ अहिगारो ।

✓ चरणकरणाणुओगेण तस्स दारा इमे हुंति ॥ ४ ॥

निक्खेवेगट्ठनिरुत्तविही पवित्ती य केण वा कस्स ? ।

तद्दारभेयलक्खणं तयरिहपरिसा य सुत्तत्थो ॥ ५ ॥

15 एयाइं परूवेउं कप्पे वणिणयगुणेण गुरुणा उ ।

अणुओगो दसवेयालियस्स विहिणा कहेयव्वो ॥ ६ ॥

दसकालियंति नामं संखाए कालओ य निद्देसो ।

दसकालियसुअखंधं अज्जयणुद्देसं निक्खिउं ॥ ७ ॥

✓ ✓ नाम ठवणा दविए माउयपयसंगहेवकए चेव ।

20 पज्जवभावे य तहा सत्तेए एदकगा होति ॥ ८ ॥

- णाम ठवणा दविए खित्ते काले तहेव भावे अ ।  
 एसो खलु निक्खेवो दसगस्स उ छव्विहो होइ ॥ ९ ॥  
 बाला किड्ढा मंदा बला य पन्ना य हायणि पवंचा ।  
 पव्वमार मम्मूही सायणी य दसमा उ कालदसा ॥ १० ॥  
 5 दव्वे अद्ध अहाउअ उवक्कमे देसकालकाले य ।  
 तह य पमाणे वण्णे भावे पगर्यं तु भावेणं ॥ ११ ॥  
 सामाइयअणुकमग्गो वण्णेउं विगयपोरिसीए ऊ ।  
 निज्जूढ किर सेज्जभवेण दसकालिय तेणं ॥ १२ ॥  
 जेण व ज व पडुच्चं जात्तो जावंति अह य ते ठविया ।  
 10 सो तं च तओ ताणि य तहा य कमसो कहेयव्वं ॥ १३ ॥  
 सेज्जंभवं गणधरं जिणपडिमादंसणेण पडिवुद्धं ।  
 मणगपिअरं दसकालियस्स निज्जूहगं वदे ॥ १४ ॥ दारं ॥  
 मणग पडुच्चं सेज्जभवेण निज्जूहिया दसज्जयणा ।  
 वेयालियाइ ठविया तंम्हा दसकालियं णामं ॥ १५ ॥ द्वारं ॥  
 15 आयप्पवायपुव्वा निज्जूढा होइ धम्मपन्नत्ती ।  
 कम्मप्पवायपुव्वा पिडस्स उ एसणा तिविहा ॥ १६ ॥  
 सच्चप्पवायपुव्वा निज्जूढा होइ वक्कसुद्धी उ ।  
 अवसेसा निज्जूढा नवमस्स उ तइयवत्थूग्गो ॥ १७ ॥  
 बीओऽवि अ आएसो गणिपिडगाओ दुवालसंगाओ ।  
 20 एअं किर णिज्जूढं मणगस्स अणुगहट्ठाए ॥ १८ ॥  
 दुमपुण्फियाइया खलु दस अज्जयणा सभिव्वुयं जाव ।  
 अहियारेवि य एत्तो वोच्चं पत्तेयमेवक्केक्के ॥ १९ ॥ दारं ॥

३३० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनिर्युक्तिः

- पढमे धम्मपसंसा सो य इहेव जिणसासणम्मिस्सि ।  
बिइए धिइए सक्कां काउं जे एसं धम्मोत्ति ॥ २० ॥  
तइए आयारकहा उ खुड्डिया आयसंजमोवाओ ।  
तह जीवसंजमोऽवि य होइ चउत्थंमि अज्झयणे ॥ २१ ॥  
5 भिक्खविसोही तवसंजमस्स गुणकारिया उ पंचमए ।  
छट्टे आयारकहा महई जोगा महयणस्स ॥ २२ ॥  
वयणविभत्ती पुण सत्तमम्मि पणिहाणमट्टमे मणियं ।  
णवमे विणओ दसमे सम्माणियं एसं भिक्खुत्ति ॥ २३ ॥  
दो अज्झयणा चूलिय विसीययते थिरोकरणमेणं ।  
10 बिइए विवित्तचरिया असोयणगुणाइरेगफला ॥ २४ ॥  
दसक्कालिअस्स एसो पिडत्थो वण्णिओ समासेणं ।  
एत्तो एककेक्कं पुण अज्झयणं कित्तइस्सामि ॥ २५ ॥

॥ १ ॥ प्रथमाध्ययन-निर्युक्तिः ॥

- पढमज्झयणं दुमपुप्फियति चत्तारि तस्स दाराई ।  
15 वण्णेउवक्कमाई धम्मपसंसाइ अहिगारो ॥ २६ ॥  
ओहो जं सामन्नं सुआभिहाणं चउत्थिहं तं च ।  
अज्झयणं अज्झीणं आय ज्झवणा य पत्तेअं ॥ २७ ॥  
नामाइ चउत्थेयं वण्णेऊणं सुआणुसारेणं ।  
दुमपुप्फिअ आओज्जा चउत्थुं पि कमेणं भावेसुं ॥ २८ ॥  
20 अज्झप्पस्साणयणं कम्मणं अक्खओ उवच्चिमाणं ।  
अणुक्खओ अ नवाणं तम्हा अज्झयणमिच्छंति ॥ २९ ॥

(४) श्रीदशवैकालिकनिर्युक्तिः ]

[ ३३१ ]

अहिगम्भन्ति व अस्था इमेण अहिग च नयणमिच्छन्ति ।

अहिगं च साहू गच्छइ तम्हा अज्भयणमिच्छन्ति ॥ ३० ॥

जहू दीवा दीवसयं पइप्पई सो अ दिप्पई दीवो ।

दीवसमा आयरिया दिप्पन्ति परं च दीवन्ति ॥ ३१ ॥

5 नाणस्स दंसणस्सऽधि चरणस्स व जेण आगमो होई ।

सो होइ भावआओ आओ लाहो त्ति निद्धिठो ॥ ३२ ॥

अट्टविह कम्मरयं पोरणं जं खवेइ जोगोह ।

एयं भावज्जयणं नेअव्वं आणुपुव्वीए ॥ ३३ ॥

णामद्धुमो ठवणद्धुमो दव्वद्धुमो चैव होइ भावद्धुमो ।

10 एमेव य पुप्फस्स वि चउव्विहो होइ निक्खेवो ॥ ३४ ॥

दुमा य पायवा रुक्खा, अगमा विडिमा तरु ।

कुहा महोरुहा वच्छा, रोवगा रुंजगावि अ ॥ ३५ ॥

पुप्फाणि अ कुसुमाणि अ फुल्लाणि तहेव होंति पसवाणि ।

सुमणाणि अ सुहुमाणि अ पुप्फाणं हीति एगद्धो ॥ ३६ ॥

15 दुमपुप्फिआ य आहारएसणा गोअरे तथा उंछो ।

मेस जलूगा सप्पे वणऽखइसुगोलपुत्तुदए ॥ ३७ ॥

कथइ पुच्छइ सीसो कहिचऽपुट्ठा कहति आयरिया ।

सीसाणं तु हियट्ठा विपुलतराणं तु पुच्छाए ॥ ३८ ॥

णामंठवणधम्मो दव्वधम्मो अ भावधम्मो अ ।

20 एएसि नाणत्तं वुच्छामि अहाणुपुव्वीए ॥ ३९ ॥

दव्वं च अत्थिकायप्पयारधम्मो अ भावधम्मो अ ।

दव्वस्स पज्जवा जे ते धम्मा तस्स दव्वस्स ॥ ४० ॥



धम्मत्थिकायधम्मो पयारधम्मो य विसयधम्मो य ।  
 लोइयकुप्पावयणिअ लोगुत्तर लोगणोवहिहो ॥ ४१ ॥  
 गम्मपसुदेसरज्जे पुरवरगामगणगोट्टिराईण ।  
 सावज्जो उ कुत्तित्थियधम्मो न जिणेहि उ पसत्थो ॥ ४२ ॥  
 5 दुविहो लोगुत्तरिओ सुअधम्मो खलु चरित्तधम्मो अ ।  
 सुअधम्मो सज्जाओ चरित्तधम्मो समणधम्मो ॥ ४३ ॥  
 दव्वे भावेऽवि अ मंगलाइं दव्वम्मि पुण्णकलसाई ।  
 धम्मो उ भावमगलमेत्तो सिद्धित्ति काऊणं ॥ ४४ ॥  
 हिंसाए पडिदक्खो होइ अहिंसा चउव्विहा सा उ ।

10 दव्वे भावे अ तथा अहिंसज्जीवाइवाओत्ति ॥ ४५ ॥

✓ पुढविदगअगणिमारुय-वणस्सईबित्तिचउपणिदिअज्जीवे ।

पेहोपेहपमज्जण-परिट्टिवणमणोवई काए ॥ ४६ ॥

अणसणमूणोअरिआ वित्तीसखेवणं रसच्चाओ ।

कायकिलेसो संलीणया य बज्जो तवो होइ ॥ ४७ ॥

15 पायच्छित्तं विणओ वेभावच्चं तहेव सज्जाओ ।

ज्ञाणं उस्सग्गोऽवि अ अन्मितरओ-तवो होइ ॥ ४८ ॥

जिणद्वयणं सिद्ध चेव भण्णए कत्थई उदाहरणं ।

आसज्ज उ सोयारं हेऊऽवि कर्हिचि भण्णेज्जा ॥ ४९ ॥

कत्थइ पंचावयवं दसहा वा सब्वहान पडिसिद्ध ।

20 न य पुण सव्वं भण्णइ हदी सविआरमक्खाय ॥ ५० ॥

तत्थाहरणं दुविहं चउव्विहं होइ एकमेवकं तु ।

हेऊ चउव्विहो खलु तेण उ-साहिज्जए अत्थो ॥ ५१ ॥

गोश्रुतय

अणसणमूणो

उदाहरणं

५०

नायमुदाहरणंतिअ दिट्टं तोवम निदरिसणं तहय ।  
 एगट्टं त दुविह चउव्विह चेष नायव्वं ॥ ५२ ॥  
 चरिअं च कप्पिअं वा दुविहं तत्तो चउव्विहैक्केक्कं ।  
 आहरणे तद्देसे तद्दीसे चेषुव्वनासे ॥ ५३ ॥

- 5 चउहा खलु आहरणं होइ अवाओ उवाय ठवणा य ।  
 तहय पडुप्पन्नचिणासमेव पढमं चउविगप्पं ॥ ५४ ॥  
 दव्वावाए दोन्नि उ षाणिअगा भायरो धणनिमित्तं ।  
 वहुपरिणएक्कमेक्कं दहंमि मच्छेण निव्वेओ ॥ ५५ ॥  
 खेत्तमि अन्नक्कमणं दसारवग्गस्स होइ अवरेणं ।  
 10 दीवायणो अ काले भावे मंडुक्किआखवओ ॥ ५६ ॥  
 सिक्खगअसिक्खगणं सवेगथिरट्टयाइ दोण्हंपि ।  
 दव्वाइया एव दसिज्जते अवाया उ ॥ ५७ ॥  
 दविअं कारणगहिअं विगिच्चिअव्वमसिवाइखेत्तां च ।  
 वारसहि एस्सकालो कोहाइविवेग भावम्मि ॥ ५८ ॥

- 15 दव्वादिएहि निच्चो एगतेणेव जेसि अप्पा उ ।  
 होइ अमाओ तेसि सुहदुहसंसारमोक्खाणं ॥ ५९ ॥  
 सुहदुक्खसंपभोगो न विज्जई निच्चवायपक्खंमि ।  
 एगंतुच्छेअंमि अ सुहदुक्खविगप्पणमजुत्तां ॥ ६० ॥  
 एमेव चउविगप्पो होइ उवाओऽवि तत्थ दव्वमि ।  
 20 धातुव्वाओ पढमो नंगलकुलिएहिं खेत्तां तु ॥ ६१ ॥  
 कालो अ नालियाइहिं होइ भावंमि पंडिओ अभओ ।  
 ओरस्स कए नट्टि वडुक्कुमारिं परिकहेइ ॥ ६२ ॥

- एवं तु इहं माया पञ्चवक्त्रं अणुवल्लभमाणोऽवि ।  
सुहृदुक्त्रमाइएहि गिञ्जइ हेऊहिं अत्थिति ॥ ६३ ॥  
जह वऽस्ताओ हत्थि गामा नगरं तु पाउसा सरयं ।  
ओदइयाउ उवसमं संकंती देवदत्तस्स ॥ ६४ ॥
- 5 एवं सउ जीवस्सवि दव्वाईसंकमं पडुच्चा उ ।  
अत्थित्तं साहिज्जइ पञ्चवक्त्रेणं परोक्खपि ॥ ६५ ॥  
एवं सउ जीवस्सवि दव्वाईसंकमं पडुच्चा उ ।  
परिणामो साहिज्जइ पञ्चवक्त्रेणं परोक्खेवि ॥ ६६ ॥  
ठवणाकम्मं एककं दिट्ठंतो तत्थ पोंडरीअं तु ।
- 10 अह्वाऽवि सन्नढक्कणहिगुसिवकयं उदाहरणं ॥ ६७ ॥  
सव्वभिचारं हेतुं सहसा वोत्तुं तमेव अत्तेहि ।  
उववूहइ सप्पसरं सामत्थं चऽप्पणो नाउं ॥ ६८ ॥  
होति पडुप्पन्नविणासणंमि गंधद्विया उदाहरणं ।  
सोसोऽवि कत्थवि जइ अज्जोवज्जिज्ज तो गुरुणा ॥ ६९ ॥
- 15 वारेयव्वु उवाएण जइवा वाऊलिओ वदेज्जाहि ।  
सव्वेऽवि नत्थि भावा कि पुण जीवो स वोत्तव्वो ॥ ७० ॥  
जं भणसि नत्थि भावा वयणमिणं अत्थि नत्थि ? जइ अत्थि ।  
एव पइसाहाणी असओ णु निसेहए को णु ! ॥ ७१ ॥  
णो य विवक्खापुद्वो सट्ठोऽजीवुब्भवोत्ति न य सावि ।
- 20 जमजीवस्स उ सिद्धो पडिसेहवणीओ तो जीवो ॥ ७२ ॥  
आहरणं तद्देसे चउहा अणुसट्ठि तह उवात्तंभो ।  
पुच्छा निस्सावयणं होइ सुभद्दाऽणुसट्ठोए ॥ ७३ ॥

- साह्वकारपुरोगं जह सा अणुसासिया पुरजगेणं ।  
 वेयात्रच्चाईसु वि एव जयते णुवोहेज्जा ॥ ७४ ॥  
 जेसिपि अत्थि आया वत्तव्वा तेऽवि अंम्हवि स अत्थि ।  
 किंतु अकत्ता न भवइ वेययइ जेण सुहदुक्खं ॥ ७५ ॥
- 5 उवलम्भम्मि मिगावइ नाहियवाईवि एव वत्तव्वो ।  
 नत्थित्ति कुविस्साणं आयाऽभावे सइ अजुत्तं ॥ ७६ ॥  
 अत्थित्ति जा वियक्का अहवा नत्थित्ति जं कुविस्साणं ।  
 अच्चंताभावे षो गलस्स एयं चिअ न जुत्तं ॥ ७७ ॥  
 पुच्छाए कोणिओ खलु नित्सावयणंमि गोयमस्सामी ।
- 10 नाहियवाइ पुच्छे जीवत्थित्तं अणिच्छत्तं ॥ ७८ ॥  
 केणंति नत्थि आया जेण परोक्खीत्ति त्व कुविस्साणं ।  
 होइ परोक्खं तम्हा नत्थित्ति नित्सेहए को णु? ॥ ७९ ॥  
 अस्सावएसओ नाहियवाई जेसि नत्थि जीवो उ ।  
 दाणाइफलं तेसि न विज्जइ चउह तद्दोसं ॥ ८० ॥
- 15 पहम अहम्मजुत्तं पडिलोमं अत्तणो उवस्सासं ।  
 दुरुवणियं तु चउत्थ अहम्मजुत्तंमि नलदामो ॥ ८१ ॥  
 पडिलोमे जह अमओ पज्जोयं हरइ अवहिओ संतो ।  
 गोविदवायगोऽवियं जह परपक्खं नियत्तेइ ॥ ८२ ॥  
 अत्तउवस्सासमि य तलागभेयंमि पिगलो थइई ।
- 20 अणिसिसिण्हणं मिक्खुग दुरुवणीए उवाहरणं ॥ ८३ ॥  
 चत्तारि उवस्सासे तव्वत्थुग अस्सवत्थुगे खेव ।  
 पडिणिभए हेउम्मि य होंति इणमो उवाहरणा ॥ ८४ ॥

- तच्चतयुग्मि पुरिसी मन्वं ममिऊण साहइ अपुध्वं ।  
 तयमन्नवत्थुगंमिवि- म्रसत्ते होइ एगत्तं ॥ ८५ ॥  
 तुज्ज पिया मह पिउणो धारेइ अणूणयं पडिनिभंमि ।  
 किं नु जवा किज्जते ? जेण मुहाए न लब्धंति ॥ ८६ ॥
- 5 अहवावि इमो हेऊ विस्सेओ तत्थिमो चउविअप्पो ।  
 (हेउत्ति दारमहुणा, चउविहो सो उ होइ नायव्वो) ।  
 जावग थावग वंसग लूसग हेऊ चउत्थो उ ॥ ८७ ॥  
 उव्वामिगा य महिला जावगहेउंमि उट्ठलिडाई ।  
 लोगस्स मज्झजाणण थावगहेऊ उदाहरणं ॥ ८८ ॥
- 10 सा सगडत्तित्तिरी वंसगंमि हेउम्मि होइ नायव्वो ।  
 तउसगवंसग लूसगहेउम्मि य मोयओ य पुणो ॥ ८९ ॥  
 धम्मो गुणा अहिंसाइया उ ते परममंगल पइसा ।  
 देवावि लोगपुज्जा पणमंति सुधम्ममिइ हेऊ ॥ ९० ॥  
 दिट्ठंतो अरहंता अणगारा य बहवो उ जिणसीसा ।
- 15 वत्तणुवत्तो नज्जइ जं नरवइणोऽवि पणमंति ॥ ९१ ॥  
 उवसंहारो देवा जह तह राथावि पणमइ सुधम्मं ।  
 तम्हा धम्मो मगलमुक्किट्ठमिइ अ निगमणं । ९२ ॥  
 बिइयपइन्ना जिणसासणमि साहेति साहवो धम्मं ।  
 हेऊ जम्हा सव्भाविएसुऽहिंसाइसु जयंति ॥ ९३ ॥
- 20 जह जिणसासणनिरया धम्मं पालेति साहवो सुद्धं ।  
 न कुत्तिथिएसु एवं दीसइ परिवालणोवाओ ॥ ९४ ॥  
 तेसुवि य धम्मसद्दो धम्मं निययं च ते पसंसंति ।  
 नणु भणिमो सावज्जो कुत्तिथिधम्मो जिणवरेहि ॥ ९५ ॥

- जो तेसु घम्मसद्दो सो उवघारेण निच्छएण इह ।  
 जह सीहसद्दु सीहे पाहण्णुवयारओऽण्णत्थ ॥ ९५ ॥  
 जह भमरोत्ति य एत्थं दिट्ठंतो होइ आहरणदेसे ।  
 चदमुहि दारिगेय सोमत्तवहारण ण सेसं ॥ ९६ ॥
- 5 एव भमराहरणे अणिययवित्तित्तणं न सेसाणं ।  
 गहणं विट्ठंतविसुद्धि सुत्त भणिया इमा चऽन्ना ॥ ९७ ॥  
 एत्थ य भणिज्ज कोई समणाणं कीरए सुविहियाणं ।  
 पागोवजीविणो त्ति य लिप्पंतारभदोसेणं ॥ ९८ ॥  
 वासइ न तणस्स कए न तणं बड्डइ कए मयकुलाणं ।
- 10 न य रुक्खा सयसाला फुल्लन्ति कए महुराणं ॥ ९९ ॥  
 अग्गिम्मि हवी हूयइ आइच्चो तेण पीणिओ संतो ।  
 वरिसइ पयाहियाए तेणोसहिओ परोहंति ॥ १०० ॥  
 किं दुब्बिभक्खं जायइ ? जइ एव अह भवे दुरिट्ठं तु ।  
 किं जायइ सब्वत्था दुब्बिभक्ख अह भवे इदो ? ॥ १०१ ॥
- 15 वासइ तो किं विग्घं निग्घायार्हीह जायए तस्स ।  
 अह वासइ उउसमए न वासईतो तण्णाए ॥ १०२ ॥  
 किं च दुमा पुप्फति भमराणं कारणा अहासमयं ।  
 मा भमरमहुरिगणा किलामएज्जा अणाहारा ॥ १०३ ॥  
 कस्सइ वुद्धी एसा वित्ती उवकप्पिया पयावइणा ।
- 20 सत्ताणं तेण दुमा पुप्फति महुरिगणट्ठा ॥ १०४ ॥  
 तं न भवइ जेण दुमा नामागोयस्स पुब्बविहियस्स ।  
 उदएणं पुप्फफलं निवत्तयंती इमं चऽन्न ॥ १०५ ॥

- अस्थि बहू वणसंडा भमरा जत्थ न उर्वेति न वसन्ति ।  
तत्थऽवि पुप्फन्ति दुमा पगई एसा दुमगणाणं ॥ १०६ ॥  
जइ पगई कीस पुणो सव्वं कालं न देति पुप्फफलं ।  
जं काले पुप्फफलं दयन्ति गुरुराह अत एव ॥ १०७ ॥
- 5 पगई एस दुमाणं जं उउसमयम्मि आगए सते ।  
पुप्फन्ति पायधगणा फलं च कलेण बंधन्ति ॥ १०८ ॥  
किं नु गिही रंधन्ती समणाणं कारणा अहासमय ।  
मा समणा भगवंतो किलामएज्जा अणाहारा ॥ १०९ ॥  
समणऽणुकंपनिमित्तं पुण्णनिमित्तं च गिहनिवासी उ ।
- 10 कोइ भणिज्जा पाग करेति सो भण्णइ न जम्हा ॥ ११० ॥  
कंतारे दुब्बिमक्खे आयके वा महइ समुप्पत्ते ।  
रत्ति समणसुविहिया सव्वाहारं न भुजन्ति ॥ १११ ॥  
अह कीस पुण गिहत्था रत्ति आयरतरेण रधन्ति ।  
समणेहि सुविहिर्हि चउव्विहाहारविरएहि ? ॥ ११२ ॥
- 15 अस्थि बहुगामनगरा समणा जत्थ न उर्वेति न वसन्ति ।  
तत्थवि रंधन्ति गिही पगई एसा गिहत्थाणं ॥ ११३ ॥  
पगई एस गिहीणं ज गिहिणो गामनगरनिगमेसुं ।  
रंधन्ति अप्पणो परियणस्स कालेण अट्टाए ॥ ११४ ॥  
तत्थ समणा तवस्सी परकडपरनिट्ठिय विगयधूसुं ।
- 20 आहारं एसति जोगाणं साहणट्टाए ॥ ११५ ॥  
नवकोडीपरिसुद्धं उग्गमउप्पायणेसणासुद्धं ।  
छट्टाणरक्खणट्टा अहिंसअणुपालणट्टाए ॥ ११६ ॥

- द्विद्वन्तमुद्धि एसा उवसहारो य सुत्तनिद्विट्ठो ।  
 संति विज्जंतिस्सि य संति सिद्धि च साहेति ॥ १६ ॥  
 धारेइ तं तु दब्बं त दब्बविहङ्गमं विघाणाहि ।  
 भावे विहंगमो पुण गुणसन्नासिद्धिओ दुविहो ॥ १७ ॥
- 5 विहमागास भणइ गुणसिद्धी तप्पइट्ठिओ लो गो ।  
 तेण उ विहङ्गमो सो भावत्थो वा गई दुविहा ॥ १८ ॥  
 भावगई कम्मगई भावगइं पप्प अत्थिकाया उ ।  
 सव्वे विहंगमा खलु कम्मगईए इमे भेया ॥ १९ ॥  
 विहंगगई चलणगई कम्मगई उ समासओ दुविहा ।
- 10 तदुदयवेययजीवा विहंगमा पप्प विहंगगई ॥ १२० ॥  
 चलनंकम्मगइं खलु पडुच्च संसारिणो भवे जीवा ।  
 पोगलदब्बाइं वा विहंगमा एस गुणसिद्धी ॥ २१ ॥  
 सन्नासिद्धि पप्पा विहंगमा हीति पक्खिणो सव्वे ।  
 इहइं पुण अहिगारो विहासगमणेहि भमरेहि ॥ २२ ॥
- 15 दाणेति दत्तगिण्हण भत्ते भज सेव फामुगेण्हणया ।  
 एसणतिगमि निरया उवसंहारस्स सुद्धि इमा ॥ २३ ॥  
 अवि भमरमद्दुयरिगणा अविदिन्नं आवियंति कुसुमरस ।  
 समणा पुण भगवन्तो नादिन्नं भोत्तुमिच्छंति ॥ २४ ॥  
 अस्संजएहि भमरेहि जइ समा सजया खलु भवंति ।
- 20 एवं(यं) उवमं किच्च वा नूणं अस्संजया समणा ॥ २५ ॥  
 उवमा खलु एस कया पुव्वुत्ता देसलक्खणोवणया ।  
 अणिययवित्तिनिमित्तं अहिसअणुपालणट्ठाए ॥ २६ ॥



- जह द्रुमगणा उ तह नगरजणवया पयणपायणसहाया ।  
जह भमरा तह मुणिणो नवरि अदत्तं न भुंजंति ॥ २७ ॥  
कुसुमे सहावफुल्ले आहारति भमरा जह तहा उ ।  
मत्तां सहावसिद्ध समणसुविहिया गवेसति ॥ २८ ॥
- 5 उवसंहारो भमरा जह तह समणावि श्रवहजोविति ।  
दंतत्ति पुण पयंमी नायव्वं वषकसेसमिणं ॥ २९ ॥  
जह इत्य चेव इरियाइएसु सव्वंमि दिक्खियपयारे ।  
तसथावरनूयहियं जयंति सब्भावियं साहू ॥ १३० ॥  
उवसहारविसुद्धी एस समत्ता उ निगमणं तेषं ।
- 10 वुच्चति साहुणोत्ति (य) जेणं ते महुयरसमाणा ॥ ३१ ॥  
तम्हा दयाइगुणसुट्ठिहं भमरोव्व अवहवित्तीह ।  
साहूहं साहिउ त्ति उक्कट्ठं मंगलं घम्मो ॥ ३२ ॥  
निगमणसुद्धी तित्थंतरावि घम्मत्यमुज्जया विहरे ।  
भण्ह कायाणं ते जयणं न मुणंति न करंति ॥ ३३ ॥
- 15 न य उग्गमाइसुद्धं भुजती महुयरा वऽणुवरोही ।  
नेव य तिगुत्तिगुत्ता जह साहू निच्चकालंपि ॥ ३४ ॥  
कार्यं वायं च मणं च इदियाइं च पंच दमयंति ।  
धारंति बंभचेरं संजमयति कसाए य ॥ ३५ ॥  
जं च तवे उज्जुत्ता तेणंसि साहुत्तखणं पुण्णं ।
- 20 तो साहुणो त्ति भण्णति साहवो निगमणं चेर्यं ॥ ३६ ॥  
ते उ पइन्न विभत्ती हेउ विभत्ती विववत्तपडिसेहो ।  
दिट्ठतो आसंका तप्पडिसेहो निगमणं च ॥ ३७ ॥

- धम्मो मंगलमुक्किट्ठंति पइन्ना अत्तवयणनिद्देसो ।  
 सो य इहेव जिणमए नन्नत्थ पइन्नपविभत्ती ॥ ३८ ॥  
 सुरपूइभोत्ति हेऊ धम्मट्ठाणे ठिया उ जं परमे ।  
 हेउविभत्ति निरुवहि जियाण अक्खहेण य जियति ॥ ३९ ॥  
 5 जिणवयणपदुट्ठेवि हु ससुराईए अधम्मरुइणोऽवि ।  
 मंगलवुद्धीइ जणो पणमइ आईदुयविवक्खो ॥ १४० ॥  
 बिइयदुयस्स विवक्खो सुरेहिं पूज्जंति जणजाईवि ।  
 बुद्धाईवि सुरणया वुच्चन्ते णायपडिवक्खो ॥ ४१ ॥  
 एव तु अवयवाणं चउण्ह पडिवक्खु पचमोऽवयवो ।  
 10 एत्तो छट्ठोऽवयवो विवक्खपडिसेह त वोच्छं ॥ ४२ ॥  
 सायं समत्त पुमं हास रइ आउनामगोयसुहं ।  
 धम्मफलं आइदुगे विवक्खपडिसेह मो एसो ॥ ४३ ॥  
 अजिइंदिय सोवहिया वहगा जइ तेऽवि नाम पुज्जंति ।  
 अग्गीवि होज्ज सीओ हेउविभत्तीण पडिसेहो ॥ ४४ ॥  
 15 बुद्धाई उवयारे पूयाठाणं जिणा उ सडभावं ।  
 दिट्ठते पडिसेहो छट्ठो एसो अवयवो उ ॥ ४५ ॥  
 अरिहंत मग्गगामी दिट्ठतो साहुणोऽवि समच्चित्ता ।  
 पागरएसु गिहीसु एसंते अवहमाणा उ ॥ ४६ ॥  
 तत्थ भवे आसंका उद्दिस्स जइवि कीरए पागो ।  
 20 तेण र विसमं नायं वासतणा तस्स पडिसेहे ॥ ४७ ॥  
 तम्हा उ सुरनराण पुज्जत्ता मंगलं सया धम्मो ।  
 दसमो एस अवयवो पइन्नहेऊ पुणोवयणं ॥ ४८ ॥

३४२ । [ नियुक्तिसग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनियुक्तिः

गायंमि गिण्हयव्वे अगिण्हयव्वमि च्चैव अत्थमि ।  
जइयव्वमेव इइ जो उवएसो सो नम्रो नाम ॥ ४६ ॥  
सव्वेसिपि नयाणं बहुविहवत्तव्वयं निसामेत्ता ।  
तं सव्वनयविसुद्ध ज चरणगुणट्ठिओ साहू ॥ १५० ॥  
5 दुमपुप्फियनिज्जुत्ती समासओ वणिया विभासाए ।  
जिणच्चउद्दसपुव्वी वित्थरेण कहयति से अट्ठ ॥ १५१ ॥

॥ दुमपुप्फियनिज्जुत्ती समत्ता-॥ १ ॥

॥ २ ॥ अथ द्वितीयाध्ययननियुक्तिः ॥

सामणपुव्वगस्स उ निक्खेवो होइ नामनिक्कन्नो ।  
10 सामणस्स चउक्को तेरसगो पुव्वयस्स भवे ॥ १५२ ॥  
समणस्स उ निक्खेवो चउक्कन्नो होइ आणुपुव्वीए ।  
दठ्ठे सरोरभविओ भावेण उ सजओ समणो ॥ ५३ ॥  
जह मम न पियं दुक्खं जाणिय एमेव सव्वजीवाणं ।  
न हणइ न हणावेइ य सममणई तेण सो समणो ॥ ५४ ॥  
15 नत्थि य सि कोइ वेसो पिओ व सव्वेसु च्चैव जीवेसु ।  
एएण होइ समणो एसो अन्नोऽवि पञ्जाओ ॥ ५५ ॥  
तो समणो जइ सुमणो भावेण य जइ न होइ पावमणो ।  
सयणे य जणे य समो समो य माणावमाणेसु ॥ ५६ ॥  
उरगगिरिजलणसागर-नहयलतरुगणसमो य जो होई ।  
20 भमरमिगधरणिजलरुह-रविपवणसमो जम्रो समणो ॥ ५७ ॥

- विसतिणिसवायवजुल-कणियारुप्पलसमेण समणेण ।  
 भमरुदुरुनडकुक्कुड-अदागसमेण होयव्व ॥ १ ॥ (प्र.)  
 पव्वइए अणगारे पासंडे चरग तावसे भिक्खू ।  
 परिवाइए य समणे निग्गथे संजए मुत्ते ॥ ५८ ॥
- 5 तिल्ले ताई दविए मुणी य खंते य दन्त विरए य ।  
 लूहे तीरट्ठेऽविय हवंति समणस्स नामाइ ॥ ५९ ॥  
 णामं ठवणा दविए खेत्ते काले दिसि तावखेत्ते य ।  
 पन्नवगपुव्ववत्थू पाहुडअइपाहुडे भावे ॥ १६० ॥  
 नामठवणाकामा दव्वकामा य भावकामा य ।
- 10 एसो खलु कामाणं निक्खेवो चउविहो होइ ॥ ६१ ॥  
 सहरसरूवगंघाफासा उदयंकरा य जे दव्वा ।  
 दुविहा य भावकामा इच्छाकामा मयणकामा ॥ ६२ ॥  
 इच्छा पसत्थमपसत्थिगा य मयणंमि वेयउवओगो ।  
 तेणहिगारो तस्स उ वयति घीरा निरुत्तमिणं ॥ ६३ ॥
- 15 विसयसुहेसु पसत्तं अबुहजणं कामरागपडिवद्धं ।  
 उक्कामयति जीवं घम्माओ तेण ते कामा ॥ ६४ ॥  
 अन्नं पिय से नामं कामा रोगत्ति पंडिया विति ।  
 कामे पत्थेमाणो रोगे पत्थेइ खलु जतू ॥ ६५ ॥  
 णामपय ठवणपय दव्वपयं चेव होइ भावपय ।
- 20 एक्केक्कपिय एत्तो जेगविहं होइ नायव्वं ॥ ६६ ॥  
 आउट्टिमउक्किन्न उण्णेज्ज पील्लिम च रंगं च ।  
 गंथिमवेडिमपूरिम वाइमसघाइमच्छेज्जं ॥ ६७ ॥

- भावपर्यपि य दुविहं अवराहपर्यं च नो य अवराहं ।  
 नोअवराहं दुविहं माउगनोमाउगं चैव ॥ ६८ ॥  
 नोमाउगंपि दुविहं गहियं च पइन्नयं च बोद्धव्वं ।  
 गहियं चउप्पयारं पइन्नगं होइ अणेगविहं ॥ ६९ ॥
- 5 गज्जं पज्जं गेयं चुण्णं च चउट्ठिविहं तु गहियपर्यं ।  
 तिसमुट्ठाणं सव्वं इइ वेति सलक्खणा कइणो ॥ १७० ॥  
 महुरं हेउनिजुत्तं गहियमपायं विरामसंजुत्तं ।  
 अपरिमिय चउवसाणे कव्वं गज्जं ति नायव्वं ॥ ७१ ॥  
 पज्जं तु होइ तिविहं सममद्धसमं च नाम विसमं च ।
- 10 पाएहिं अक्खरेहिं य एव विहिण्णू कई वेति ॥ ७२ ॥  
 तंतिसमं-तालसमं वण्णसमं गहसमं लयसमं च ।  
 कव्व तु होइ गेयं पंचविहं गीयसन्नाए ॥ ७३ ॥  
 अत्थवहुलं महत्थं हेउनिवाओवसग्गंभीरं ।  
 बह्नुपायमवोच्छिन्नं गमणयसुद्धं च चुण्णपर्यं ॥ ७४ ॥
- 15 नोअवराहपर्यं गय ।  
 इंदियविसयकसाया परीसहा वेयणा य उवसग्गा ।  
 एए अवराहपया जत्थ विसीयति दुम्मेहा ॥ ७५ ॥  
 अट्टारस उ सहस्सा सीलंगाणं जिणेहिं पन्नत्ता ।  
 तेसिं परि(डि) रक्खणट्ठा अत्रराहपए उ वज्जेज्जा ॥ ७६ ॥
- 20 जोए करणे सन्ना इंदिय भोमाइ समणधम्मे य ।  
 सीलंगसहस्साणं अट्टारसग्गस्स निप्फत्ती ॥ १७७ ॥  
 ॥ सामण्णपुव्वयनिज्जुत्ती समत्ता ॥ २ ॥

॥ ३ ॥ अथ तृतीयाध्ययननिर्युक्तिः ॥

- नामंठवणादविण् खेत्ते काले पहाण पइभावे ।  
एएसि महंताणं पडिवक्खे खुड्डया होति ॥ ७८ ॥  
पइखुड्डुएण पगयं आयारस्स उ चउक्कनिक्खेवो ।  
5 नामठवणादविण् भावायारे य वोद्धव्वे ॥ ७९ ॥  
नामणघावणवासण-सिक्खावणसुकरणाविरोहीणि ।  
दव्वाणि जाणि लोए दव्वायार विघाणाहि ॥ १८० ॥  
दसणनाणचरित्ते तवआयारे य वीरियायारे ।  
एसो भावायारो पच्चविहो होइ नायव्वो ॥ ८१ ॥  
10 निस्सकिय निक्कंखिय निच्चित्तिगिच्छा अमूढदिट्ठी अ ।  
उव्वूह्थिरीकरणे चच्छल्लपभावणे अट्ट ॥ ८२ ॥  
अइसेसइड्डियायरिय-वाइधम्मकहीखमगनेमिस्ती ।  
विज्जारायागणसमया य तित्थं पभाविति ॥ ८३ ॥  
काले विणए बहुमाणे उव्वहाणे तह य अनिणहवणे ।  
15 वजणअत्थतदुभए अट्टविहो नाणमायारो ॥ ८४ ॥  
पणिहाणजोगजुत्तो पचहिं समिईहिं तिहि य गुत्तीहिं ।  
एस चरित्तायारो अट्टविहो होइ नायव्वो ॥ ८५ ॥  
वारसविहम्मि वि तवे सट्ठिभतरवाहिरे कुसलदिट्ठे ।  
अगिलाइ अणाजीवी नायव्वो सो तवायारो ॥ ८६ ॥  
20 अणिगूहियबलविरियो परक्कमइ जो जहुत्तमाउत्तो ।  
जुजइ अ जहाथाम नायव्वो वीरियायारो ॥ ८७ ॥

- अथकहा कामकहा घम्मकहा चैव मीसिया य कहा ।  
 एत्तो एककेवकावि य णेगविहा होइ नायव्वा ॥ ८८ ॥  
 विज्जासिप्पमुवाओ अणिवेओ संचओ य दक्खरां ।  
 सामं दंडो भेओ उवप्पयाणं च अथकहा ॥ ८९ ॥
- 5 सत्थाहसुओ दक्खत्तणेण सेट्ठीसुओ य ह्वेणं ।  
 वुद्धीएँ अमच्चसुओ जीवइ पुत्रेहिं रायसुओ ॥ ९० ॥  
 दक्खत्तणयं पुरिसस्स पंचगं सएगमाहु सुदेरं ।  
 वुद्धी पुण साहस्ता सयसाहस्ताइं पुत्ताइं ॥ ९१ ॥  
 ह्वं वओ य वेसो दक्खत्तां सिक्खियं च विसएसुं ।
- 10 दिट्ठं सुयमणुभूयं च संयवो चैव कामकहा ॥ ९२ ॥  
 घम्मकहा बोद्धव्वा चउव्विहा घोरपुरिसपन्नता ।  
 अक्खेवणि वक्खेवणि संवेगे चैव निव्वेए ॥ ९३ ॥  
 आयारे ववहारे पन्नत्ती चैव दिट्ठीवाए य ।  
 एसा चउव्विहा खलु कहा उ अक्खेवणी होइ ॥ ९४ ॥
- 15 विड्जा चरणं च तवो पुरिसक्कारो य समिइगुत्तीओ ।  
 उवइस्सइ खलु जहियं कहाइ अक्खेवणीइ रसो ॥ ९५ ॥  
 कहिऊण ससमयं तो कहेइ परसमयमह विवच्चासा ।  
 मिच्छासम्मावाए एमेव हवंति दो भेया ॥ ९६ ॥  
 जा ससमयवज्जा खलु होइ कहा लोगवेयसंजुत्ता ।
- 20 परसमयाणं च कहा एसा वक्खेवणी नाम ॥ ९७ ॥  
 जा ससमएण पुट्ठि अक्खाया तं छुभेज्ज परसमए ।  
 परसासणववखेवा परस्स समयं परिकहेइ ॥ ९८ ॥


- आयपरनरीरगया इहलोए चैव तह्य परलोए ।  
 एसा चउव्विहा खलु कहा उ संवेयणी होइ ॥ १९ ॥  
 वीरियविउव्वणिड्डी नाणचरणदंसणाण तह इड्डी ।  
 उवइस्सइ खलु जहियं कहाइ संवेयणीइ रसो ॥ २०० ॥  
 5 पावाणं कम्मणं असुभविवागो कहिज्जए जत्थ ।  
 इह य परत्थ य लोए कहा उ णिव्वेयणी नाम ॥ २०१ ॥  
 थोवंपि पमायदधं कम्मं माहिज्जई जहि नियमा ।  
 पउगामुहपरिणाम कहाइ निव्वेयणीइ रसो ॥ २०२ ॥  
 सिद्धी य देवलो गो सुकुलुप्पत्ती य होइ सवेगो ।  
 10 नरगो तिरिवल्लज्जोणो कुमाणुसत्तं च निव्वेश्रो ॥ २०३ ॥  
 वेणइयस्स [य] पढमया कहा उ अक्खेवणी कहेयच्चा ।  
 तो ससमयगहियत्थो कहिज्ज विक्खेवणी पच्छा ॥ २०४ ॥  
 अक्खेवणीअखिलत्ता जे जीवा ते लभन्ति संमत्तं ।  
 विक्खेवणीएँ भज्ज गाढतराग च मिच्छत्तं ॥ २०५ ॥  
 15 वम्मो अत्थो कामो उवइस्सइ जत्थ मुत्तकव्वेसुं ।  
 लोगे वैए समये सा उ कहा मीसिया णाम ॥ २०६ ॥  
 इत्थिकहा भत्तकहा रायकहा चोरजणवयकहा य ।  
 नडनट्टजल्लमुट्ठियकहा उ एसा भवे विक्कहा ॥ २०७ ॥  
 एया चैव कहाओ पन्नवगपरुवगं समासज्ज ।  
 20 अकहा कहा य विक्कहा हविज्ज पुरिसंतरं पप्प ॥ २०८ ॥  
 मिच्छत्त वेयन्तो जं अन्नाणी कह परिकहेइ ।  
 लिगत्यो व गिही वा सा अकहा देसिया समए ॥ २०९ ॥



३४८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनिर्युक्तिः

- तवसंजमगुणधारी जं चरणतथा कंहिति सबभावं ।  
सव्वजगज्जीवहियं सा उ कहा देसिया समए ॥ ११० ॥  
जो सजओ पमत्तो रागद्वोसवसगओ परिकहेइ ।  
सा उ विकहा पवयणे पणत्ता धोरपुरिसेहि ॥ ११ ॥
- 5 सिगाररसुत्तइया मोहकुवियफुंगुगा सहसिति ।  
जं सुणमाणस्स कह समणेण ण सा कहेयव्वा ॥ १२ ॥  
समणेण कहेयव्वा तवनियमकहा विरागसजुत्ता ।  
जं सोऊण मणुस्सो वच्चइ सवेगनिव्वेयं ॥ १३ ॥  
अत्थमहंतीवि कहा अपरिकिलेसबहुला कहेयव्वा ।
- 10 हंदि महया चडगरत्तणेण अत्थं कहा हुणइ ॥ १४ ॥  
खेतां कालं पुरिसं सामत्थ चऽप्पणो विद्याणेत्ता ।  
समणेण उ अणवज्जा पगयमि कहा कहेयव्वा ॥ २१५ ॥

॥ तइयज्झयणनिज्जुत्ती समत्ता ॥ ३ ॥



॥ ४ ॥ अथ चतुर्थाध्ययननिर्युक्तिः ॥

- 15 जीवाजीवाहिगमो अरित्तधम्मो तहेव जयणा य ।  
उवएसो धम्मफलं छज्जीवणियाइ अहिगारा ॥ २१६ ॥  
छज्जीवणियाए खलु निकखेवो होइ नामनिप्फत्तो ।  
एएसि तिण्हंपि उ पत्तेयपरूवणं वोच्छं ॥ १७ ॥

- नामं ठवणा दविए माउगपयसंगहेक्कए चेव ।  
 पज्जवभावे य तहा सत्तेए एक्कगा होंति ॥ १८ ॥  
 नामं ठवणा दविए खेतो काले तहेव भावे अ ।  
 एसो उ छक्कगस्सा निक्खेवो छच्चिहो होइ ॥ १९ ॥  
 5 जीवस्स उ निक्खेवो परूवणा लक्खणं च अत्थित्तं ।  
 अन्नामुत्तत्तं निच्चकारणो देहवावित्तं ॥ १२० ॥  
 गुणित्ठगइत्ते या निम्मयसाफल्लता य परिमाणे ।  
 जीवस्स तिविहकालम्मि परिकखा होइ कायव्वा ॥ २१ ॥  
 दो दारगाहाओ ॥
- 10 नामठवणाजीवो दव्वजीवो य भावजीवो य ।  
 ओह भवग्गहणंमि य तव्वभवजीवे य भावम्मि ॥ २२ ॥  
 आयाणे परिभोगे जोगुवओगे कसायलेसा य ।  
 आणापाणू इंदिय बंधोदयनिज्जरा चेव ॥ २३ ॥  
 चित्तं चेषण सन्ना विन्नाणं धारणा य वुद्धी अ ।
- 15 ईहामईवियक्कका जीवस्स उ लक्खणा एए ॥ २४ ॥ दार ॥  
 कारणविभागकारण-विणासबंधस्स पच्चयाभावा ।  
 विरुद्धस्स य अत्थस्सा-पाउव्वावाविणासा य ॥ २५ ॥  
 निरामयामयभावा बालकघाणुसरणादुवत्थाणा ।  
 सुत्ताईहि अगहणा जाईसरणा थणभिलासा ॥ २६ ॥
- 20 सव्वन्नुवदिट्ठत्ता सकम्मफलभोयणा अमुत्तत्ता ।  
 जीवस्स सिट्ठमेवं निच्चत्तममुत्तमन्नत्तं ॥ २७ ॥

३५० ] [ निर्युक्तिसग्रहः . (४) श्रीदशवैकालिकनिर्युक्ति.

नामं ठवणसरीरे गई णिकायत्थिकाय दविए य ।

माउगपज्जवसंगहभारे तह भावकाए य ॥ २८ ॥

इत्थ पुण अहिगारो निकायकाएण होइ सुत्तांमि ।

उच्चारिअत्थसदिसाण कित्तणं सेसगाणपि ॥ २९ ॥

5 दव्व सत्थग्गिविसनेहबिल खारलोणमाईयं ।

भावो उ दुप्पउत्तो वाया काओ अविरई अ ॥ २३० ॥

किचो सकायसत्थ किचो परकाय तदुभय किच्चि ।

एयं तु दव्वसत्थ भावे अस्संजमो सत्थं ॥ ३१ ॥

बीए जोणिबभूए जीवो बुद्धकमइ सो य अन्नो वा ।

10 जोऽवि य मूले जीवो सोऽवि य पत्ते पढमयाए ॥ ३२ ॥

जीवाजीवाभिगमो आयारो चेव धम्मपन्नती ।

तत्तो चरित्तधम्मो चरणे धम्मे अ एगट्ठा ॥ २३३ ॥

॥ इइ षड्जीवकायनिज्जुति ॥ ४ ॥

॥ ५ ॥ अथ पञ्चमाध्ययननिर्युक्तिः ॥

15 पिडो अ एसणा य दुपय नामं तु तस्स नायव्वं ।

चउचउनिक्खेवेहि परूवणा तस्स कायव्वा ॥ २३४ ॥

नामंठवणापिडो दव्वे भावे अ होइ नायव्वो ।

गुडओयणाइ दव्वे भावे कोहाइया चउरो ॥ ३५ ॥

पिडि संघाए जम्ह जम्हा ते उइया संघया य ससारे ।

20 सघाययति जीवं कम्मेणट्ठप्पगारेण ॥ ३६ ॥

- दब्बेसणा उ तिविहा सचित्ताचित्तमीसदब्बवाणं ।  
 दुययच्चउत्पयअपया नरगयकरिसावणट्टुमाणं ॥ ३७ ॥  
 भावेसणा उ दूविहा पसत्थ अपसत्थगा य नायव्वा ।  
 नाणाईण पसत्था अपसत्था कोहमाईणं ॥ ३८ ॥
- 5 भावस्सुवगारित्ता एत्थ दब्बेसणाइ अहिगारो ।  
 तीइ पुण अत्थजुत्तो वत्तव्वा पिडनिज्जुत्तो ॥ ३९ ॥  
 पिण्डेसणा य सव्वा संखेवेणोयरइ नवसु कोडीसु ।  
 न हणइ न पयइ न किणइ कारावणअणूमईहि नव ॥ २४० ॥  
 सा नवहा दूह कोरइ उग्गमकोडी विसोहिकोडी अ ।
- 10 छसु पढमा ओयरइ कीयतिथम्मी विसोही उ ॥ ४१ ॥  
 कम्ममुद्देसिअचरिमतिग पूइयं मीसच्चरिमपाहुडिआ ।  
 अउभोयर अविसोही विसोहिकोडी नवे सेसा ॥ ४२ ॥  
 नव चेवट्टारसगा सत्तावीसा तहेव चउपन्ना ।  
 नउई दो चेव सया सत्तरिआ हुंति कोडीणं ॥ ४३ ॥
- 15 रागाई मिच्छाई रागाई समणधम्म नाणाई ।  
 नव नव सत्तावीसा नव नउईए य गुणगारा ॥ २४४ ॥

॥ इइ पिण्डेसणानिज्जुत्ति ॥ ५ ॥



॥ ६ ॥ अथ षष्ठाध्ययननियुक्तिः ॥

जो पुंवि उद्दिष्टो आयारो सो ग्रहीणमइरित्तो ।

सच्चेव य होइ कहा आयारकहाए महईए ॥ २४५ ॥

धम्मो बावीसविहो अगारधम्मोऽणगारधम्मो अ ।

5 पढमो अ बारसविहो दसहा पुण बीयओ होइ ॥ ४६ ॥

12- तिहो  
पंच य अणुव्वयाइं गुणव्वयाइ च होंति तिन्नोव ।  
सिक्खावयाइं चउरो गिहिधम्मो बारसविहो अ ॥ ४७ ॥

खंती अ मद्दवज्जव मुत्तो तवसंजमे अ बोद्धव्वे ।  
सच्चं सोचं आकिचणं च बंभं च जइधम्मो ॥ ४८ ॥

10 धम्मो एमुवद्दो अत्थस्स चउव्विहो उ निक्खेवो ।

ओहेण छव्विहत्थो चउसट्ठिविहो विभागेणं ॥ ४९ ॥

धन्नाणि रयण थावर दुपयचउप्पय तहेव कुविअं च ।

ओहेण छव्विहत्थो एसो धीरेहि पन्नत्तो ॥ २५० ॥

चउवीसा चउवीसा तिगदुगदसहा अणेगविह एव ।

15 सव्वेसिपि इमेसि विभागमहय पवक्खामि ॥ ५१ ॥

धन्नाइं चउव्वीसं जव१गोहुम२सालि३वीहि४सट्ठीआ५ ।

कोट्टव६अणुया७कंगू८रालग९तिल१० मुग११ मासा१२ य ।

अयसि१३ हरिमन्थ १४तिउडग १५

निप्पाव१६ सिलिद१७ रायमासा१८ अ ।

20 इक्खू१९ मसूर२० तुवरी२१

कुलत्थ२२ तह २३ धन्नग कलाया२४ ॥ ५३ ॥

- रयणाणि चउध्वीसं सुवर्णतउतंबरययलोहाई ।  
 लीसगहिरण्यपासाणबहरमणिमोत्तिअपवालं ॥ ५४ ॥  
 संसो तिणिसागुरुचंदणाणि बस्थामिलाणि कट्टाणि ।  
 तह चम्मदंतवाला गंधा दध्वीसहाई च ॥ ५५ ॥
- 5 भूमो घरो य तरुण तिबिहं पुण थावरं सुणेअद्वं ।  
 चक्कारबद्धमाणु स दुबिहं पुण होइ दुपय तु ॥ ५६ ॥  
 गावी महिसी उट्टा अयएलगभासभासतरगा अ ।  
 घोडग गद्दह हस्थी चउप्पयं होइ दसहा उ ॥ ५७ ॥  
 नाणाविहोवगरणं जेगबिहं कुप्पलवसणं होइ ।
- 10 एसो अरथो भणिओ छविह चउसट्टिमेओ उ ॥ ५८ ॥  
 कामो चउवीसबिहो संपत्तो खलु तहा असंपत्तो ।  
 संपत्तो चउदसहा दसहा पुण ह्योअसंपत्तो ॥ ५९ ॥  
 तत्थ असंपत्तो अरथो १ चिंता २ तह सट्ट ३ संसरणमेव ४ ।  
 बिबकवय ५ लउजनासो ६ पमाय ७ उम्माय ८ तठ्ठाओ ९ । २६०
- 15 मरणं १० च होइ दसमो संपसंपिअ समासओ बोक्खं ।  
 विट्ठीए सपाओ १ विट्ठीसेवा य संभासो २ ॥ ६१ ॥  
 हसिअ ३ललिअ ४उवगूहिअ ५दत्त ६महनिवाव ७अुवणं ८होइ ।  
 आलिगण९मायाणं १०कर ११सेवण १२संग १३किडु १४अ १६२ ।  
 धम्मो अरथो कामो भिअे ते पिडिया पडिसवत्ता ।
- 20 जिणवयणं उत्तिआ असवत्ता होंति नावत्ता ॥ ६३ ॥  
 जिणवयणंमिं परिणए अवरथविहिआणुठानओ धम्मो ।  
 सच्छासयप्पयोगा अरथो बीसंभओ कामो ॥ ६४ ॥

३५४ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवंकालिकनिर्युक्तिः

- धम्मस्स फल मोक्खो सासयमउलं सिव अणावाहं ।  
तमभिप्पेया साहू तम्हा धम्मत्पकाम त्ति ॥ ६५ ॥  
परलोगु मुत्तिमग्गो नत्थि हू मोक्खो त्ति वित्ति अविहिन्नु ।  
सो अत्थि अवित्तहो जिणमयंमि पवरो न अन्नत्थ ॥ ६६ ॥
- 5 अट्ठारस ठाणाइं आयारकहाएँ जाइं भणियाइं ।  
तेसि अन्नतरागं सेवंतु न होइ सो समणो ॥ ६७ ॥  
वयछक्कं कायछक्कं, अकप्पो गिहिमायणं ।  
पल्लियं कनिसेज्जा य, सिणार्णं सोहवज्जणं ॥ २६८ ॥

॥ इति महाचारकथानिज्जुत्तिः ॥ ६ ॥

10 ॥ ७ ॥ अथ सप्तमाध्ययननिर्युक्तिः ॥

- निक्खेवो उ चउक्को वक्के दव्वं तु भासदव्वाइं ।  
भावे भासासद्दो तस्स य एगट्ठिआ इणमो ॥ २६९ ॥  
वक्कं वयणं च गिरा सरस्सई भारही अ गो वाणी ।  
भासा पन्नवणी वेसणी अ वयजोग जोगे अ ॥ २७० ॥
- 15 दव्वे तिविहा गहणे अ निसिरणे तहू भवे पराघाए ।  
भावे दव्वे अ सुए अरिस्समाराहणी चेव ॥ ७१ ॥  
आराहणी उ दव्वे सच्चा मोसा विराहणी होइ ।  
सच्चामोसा मोसा असच्चमोसा य पडिसेहा ॥ ७२ ॥  
जणवयसम्मयठवणा नामे हूवे पडुच्च सच्चे अ ।
- 20 ववहारभावजोगे दसमे ओवम्मसच्चे अ ॥ ७३ ॥

- कोहे माणे माया लोने पेज्जे तहेव दोसे अ ।  
 हासभए अक्खाइय उवघाए निस्सिआ दसमा ॥ ७४ ॥  
 उप्पन्नविगयमीसग जीवमजीवे अ जीवअज्जीवे ।  
 तह्णंतमीसगा खलु परित्त अद्दा अ अद्ददा ॥ ७५ ॥
- 5 आमंतणि आणवणी जायणि तह पुच्छणी अ पन्नवणी ।  
 पच्चक्खाणी भासा भासा इच्छाणुलोमा अ ॥ ७६ ॥  
 अणभिग्गहिआ भासा भासा अ अभिग्गहंमि बोद्धव्वा ।  
 ससयकरणी भासा वायड अवायडा चेव ॥ ७७ ॥  
 सव्वावि अ सा दुविहो पज्जत्ता खलु तहा अपज्जत्ता ।
- 10 पढमा दो पज्जत्ता उवरिल्ला दो अपज्जत्ता ॥ ७८ ॥  
 सुअधम्मे पुण तिविहा सच्चा मोसा असच्चमोसा अ ।  
 सम्मद्विट्ठी उ सुओवउत्तु सो भासई सच्चं ॥ ७९ ॥  
 सम्मद्विट्ठी उ सुअमि अणुवउत्तो अहेउगं चेव ।  
 जं भासइ सा मोसा मिच्छाविट्ठीवि अ तहेव ॥ १८० ॥
- 15 हवइ उ असच्चमोसा सुअमि उवरिल्लए तिनाणंमि ।  
 ज उवउत्तो भासइ एत्तो वोच्छं चरित्तंमि ॥ ८१ ॥  
 पढमविइआ चरित्तो भासा दो चेव होत्ति नायव्वा ।  
 सचरित्तस्स उ भासा मच्चा मोसा उ इअरस्स ॥ ८२ ॥  
 णामंठवणासुद्धी दव्वसुद्धी अ भावसुद्धी अ ।
- 20 एएंसि पत्तोअं परूवणा होइ कायव्वा ॥ ८३ ॥  
 तिविहा उ दव्वसुद्धी तद्दवादेसओ पहाणे अ ।  
 तद्दव्वगमाएसो अणणमीसा हवइ सुद्धी ॥ ८४ ॥



वण्णरत्तगंधफाले समजुणा सा पहाणभो सुद्धी ।  
 तत्थ उ सुविकल महुरा उ संमया चेव उक्कोसा ॥ ८५ ॥  
 एमेव भावसुद्धी तवभावाएससो पहाणे म ।  
 तवभावगमाएसो मण्णमीसा हवइ सुद्धी ॥ ८६ ॥

5 वंसननाजवरित्ते तवोविसुद्धी पहाणमाएसो ।  
 जम्हा उ विसुद्धमलो तेण विसुद्धो हवइ सुद्धी ॥ ८७ ॥  
 जं वक्कं वयमाणस्स संजमो सुज्झई न पुण हित्ता ।

PS

न व पत्तकसुत्तमावो तेण इह वक्कसुद्धित्ति ॥ ८८ ॥  
 वयणविभत्तीकुसलस्स संजममी समुज्जुयमइस्स ।

10 बुद्धभासिएण हुज्जा हु विराहणा तत्थ जइअब्बं ॥ ८९ ॥  
 वयणविभत्तिअकुसलो वओगयं बहुविहं पयाणंतो ।

जइवि न भासइ किञ्ची न चेव वयगुत्तयं पत्तो ॥ ९० ॥  
 वयणविभत्तीकुसलो वओगयं बहुविहं वियाणंतो ।  
 दिवत्तंवि भासमाणो तहावि वयगुत्तयं पत्तो ॥ ९१ ॥

15 पुग्गं बुद्धीइ पेहित्ता, पच्छा वयमुयाहरे ।  
 अक्खवसुओ व. नेतारं, बुद्धिमत्ते उ ते गिरा ॥ ९२ ॥

॥ इइ सवक्कसुद्धीनिज्जुत्ति ॥ ७ ॥



॥ ८ ॥ अथाष्टमाध्ययननिर्युक्तिः ॥

- जो पुर्व्व उद्दिष्टो प्रायारो सो महोणमहरिसो ।  
 बुविहो अ होइ पणिही बव्वे भावे अ नायव्वो ॥ २६३ ॥  
 बव्वे निहाणमाई मायपउत्ताणि वेव्व इत्थानि ।  
 5 भाविदिअनोइदिअ बुविहो उ पसत्थ अपसत्थो ॥ ६४ ॥  
 सहेसु अ रुवेसु अ गंधेसु रसेसु तह य फासेसु ।  
 नवि रज्जइ न वि हुस्सइ एसा लल्लु इंदिमप्पणिही ॥ ९५ ॥  
 सोइदिअरस्सीहि उ पुक्काहि सहुणुच्छिओ जीवो ।  
 आइअइ अणाउत्तो सहुणुणसमुट्टिए दोसे ॥ ९६ ॥  
 10 जह एसो सहेसु एसेव कमो उ सेसएहि पि ।  
 अउहिपि इंदिएहि बव्वे गंधे रसे फासे ॥ ९७ ॥  
 अस्स लल्लु बुप्पणिहिआणि इंदिआइ तव्वं अरंतस्स ।  
 सो हीरइ असहीणेहि सारही वा सुरगेहि ॥ ९८ ॥  
 कोहं माणं मायं लोहं अ महव्वभयानि असारि ।  
 15 जो रंमइ सुद्धप्पा एसो नोइदिअप्पणिही ॥ ९९ ॥  
 अस्सवि अ बुप्पणिहिआ होंति कसाया तव्वं अरंतस्स ।  
 सो वासतवस्सीविअ गयण्हाणपरिस्समं कुणइ ॥ ३०० ॥  
 सामअमणुअरंतस्स कसाया अस्स उक्कडा होंति ।  
 मअानि उक्कडुक्कलं व निक्कलं तस्स सामन्नं ॥ ३०१ ॥  
 20 एसो बुविहो पणिही सुद्धो अइ दोसु तस्स तेसि अ ।  
 एसो पसत्थअपसत्थ लक्खणमउभयनिक्कन्नं ॥ ३०२ ॥

तस्मान्-  
 रि-अ

३५८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनिर्युक्तिः

मायागारवसहिभ्रो इंदिमनोइंदिएहि अपसत्थो ।  
धम्मत्था अ पसत्थो इंदिमनोइंदिअप्पणिही ॥ ३०३ ॥  
अट्टविहं कम्मरयं बंधइ अपसत्थपणिहिमाउत्तो ।  
तं चेव खवेइ पुणो पसत्थपणिहीसमाउत्तो ॥ ३०४ ॥

- 5 दंसणनाणचरित्ताणि संजमो तस्स साहणट्टाए ।  
पणिही पउजिअब्बो अणायणाइं च वज्जाइं ॥ ३०५ ॥  
दुप्पणिहिअजोगी पुण लंछिज्जइ सजमं अयाणंतो ।  
वोसत्थनिसट्टं गोव्व कटइल्ले जह पडतो ॥ ३०६ ॥  
सुप्पणिहिअजोगी पुण न लिप्पई पुव्वभणिअदोसेत्तेहि ।  
10 निदहइ अ कम्माइं सुक्कतणाइ जहा अग्गी ॥ ३०७ ॥  
तम्हा उ अप्पसत्थं पणिहाणं उज्जिभुउण समणेणं ।  
पणिहाणंमि पसत्थे भणिओ आघारपणिहित्ति ॥ ३०८ ॥

॥ इइ आघारपणिहिनिज्जुत्तिः ॥ ८ ॥

॥ ९ ॥ अथ नवमाध्ययननिर्युक्तिः ॥

- 15 विणयस्स समाहीए निवखेवो होइ दोणहवि चउक्को ।  
दइवविणयंमि तिणिसो सुवण्णमिच्चेवमाईणि ॥ ३०९ ॥  
लोगोवयारविणओ अत्थनिमित्तं च कामहेउं च ।  
अयविणय मुक्खविणओ विणओ खलु पंचहा होइ ॥ ३१० ॥  
अभुट्टाणं अंजलि आसणदाणं अतिहिपूआ य ।  
लोगोवयारविणओ देवघपूआ य विहवेणं ॥ ३११ ॥

- भ्रम्भासवित्तिछंदाणवत्तगं देसकालदाणं च ।  
 अबभुट्टाणं अंजलिआसणदाणं च अत्यकए ॥ १२ ॥  
 एमेव कामविणओ भए अ नेअवमाणुपुट्ठीए ।  
 मोक्खंमिअवि पंचविहो परुवणा तस्सिमा होइ ॥ १३ ॥  
 ९ दसणनाणचरित्ते तवे अ तह ओवयारिए चेव ।  
 एसो अ मोक्खविणओ पंचविहो होइ नायट्ठो ॥ १४ ॥  
 इट्ठवाण सट्ठभावा उवइट्ठा जे अहा जिणवरेहि ।  
 ते तह सट्ठहइ नरो दसणविणओ हवइ तम्हा ॥ १५ ॥  
 नाणं सिक्खइ नाणं गुणेइ नाणेण कुणइ किच्चाइं ।  
 10 नाणी नवं न बंधइ नाणविणीओ हवइ तम्हा ॥ १६ ॥  
 अट्ठविहं कम्मचयं जम्हा रित्तं करेइ जयमाणो ।  
 नवमन्नं च न बंधइ चरित्तविणओ हवइ तम्हा ॥ १७ ॥  
 अवणेइ तवेण तमं उवणेइ अ सगमोक्खमप्याणं ।  
 तवविणयनिच्छयमई तवोविणीओ हवइ तम्हा ॥ १८ ॥  
 15 अह ओवयारिओ पुण दुविहो विणओ समासओ होइ ।  
 पडिरुवजोगजुंजण तह य अणासायणाविणओ ॥ १९ ॥  
 पडिरुवो खलु-विणओ काइअजोए य वाइ माणसिओ ।  
 अट्ठ चउट्ठिविह दुविहो परुवणा तस्सिमा होइ ॥ २० ॥  
 अबभुट्टाणं अंजलि आसणदाणं अभिग्गह किई अ ।  
 20 सुस्ससणमणुगच्छण संसाहण काय अट्ठविहो ॥ २१ ॥  
 हिअमिअअफरसवाई अणुवीईभासि वाइओ विणओ ।  
 अकुसलचित्तनिरोहो कुसलमणउवीरणा चेव ॥ २२ ॥

३६० ] [ नियुक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनियुक्तिः

- पडिहवो खलु विणओ पराणुअत्तिमइओ मुणेअओ ।  
अप्पडिहवो विणओ नायओ केवलीणं तु ॥ २३ ॥  
एसो मे परिकहिओ विणओ पडिहववल्लणो तिविहो ।  
वावप्पविहिविहाणं वेत्ति अणासायणाविणयं ॥ २४ ॥
- 5 तित्थगरसिद्धकुलगणसंघकियाधम्मनागनाणीणं ।  
आयरिअयेरओउक्कागणीणं तेरस पयात्ति ॥ २५ ॥  
अणसायणा य नत्तो बहुमाणो सहय वल्लसंजलणा ।  
तित्थगराई तेरस अउग्गुणा ह्वीत्ति वावप्पा ॥ २६ ॥  
दव्वं जेण व दव्वेण समाही आहिअं अ अं दव्वं ।
- 10 भावसमाहि अउट्ठिह इंसणनाणे तवचरित्ते ॥ ३२७ ॥

॥ इइ विनयसमाहिनिज्जुत्ति ॥

॥ १० ॥ अथ दशमाध्ययननियुक्तिः ॥

- नामंठवणसयारो दव्वे भावे अ होइ नायओ ।  
दव्वे पसंसमाई भावे जीवो तहुवउत्तो ॥ ३२८ ॥
- 15 निहेसपसंसाए अत्थीभावे अ होइ उ सगारो ।  
निहेसपसंसाए अहिगारो इत्थ अउक्कणणे ॥ २६ ॥  
जे भावा दसवेअालिअम्मि करणिज्ज वणिअ जिणोहि ।  
तेसि समावणंमिति (मी) जो भिक्खू अअइ स भिक्खू ॥ ३३० ॥  
चरगमरुगाइआणं भिक्खुजीवीण काउणमपोहं ।
- 20 अउक्कणणुणनिउत्तो होइ पसंसाइ उ सन्निक्खू ॥ ३१ ॥

- भिक्षुस्त य निश्चेषो निरुत्तएगट्टिआणि लिंगाणि ।  
 अगुणट्टिओ न भिक्षू अययवा पंच दाराइं ॥ ३२ ॥  
 णामंठवणामिक्षू दव्वभिक्षू अ भावभिक्षू अ ।  
 दव्वम्मि आगमाई अन्नोऽवि अ पज्जवो इणमो ॥ ३३ ॥
- 5 भेअओ भेअणं चैव, मिदिअव्वं तहेव य ।  
 एएसि तिण्हपि अ, पत्तेअपरूवणं वोच्छं ॥ ३४ ॥  
 जह दारुकम्मगारो भेअणमित्तव्वसंजुओ भिक्षू ।  
 अन्नैवि दव्वभिक्षू जे जायणगा अविरया अ ॥ ३५ ॥  
 गिहिणोऽवि सयारंभग उज्जुप्पन्नं जणं विमग्गंता ।
- 10 जीवणिअ दीणकिविणा ते विज्जा दव्वभिक्षुत्ति ॥ ३६ ॥  
 मिच्छद्दिट्ठी तसथावराण पुढवाइंविदिआईणं ।  
 निच्चं वहकरणरया अवभयारी अ संचइआ ॥ ३७ ॥  
 दुपयच्चउप्पयघणघन्नकुविअतिअतिअपरिग्गहे निरया ।  
 सच्चित्तभोइ पयमाणगा अ उद्दिट्ठभोई अ ॥ ३८ ॥
- 15 करणतिए जोअतिए सावज्जे आयहेउपरउमए ।  
 अट्ठाणट्टपवत्ते ते विज्जा दुव्वभिक्षुत्ति ॥ ३९ ॥  
 इत्थीपरिग्गहाओ आणादाणाइभावसगाओ ।  
 सुद्धतवाभावाओ कुत्तिथिआऽव्वंमचारित्ति ॥ ४० ॥  
 आगमतो उवउत्तो तग्गुणसंचेअओ उ भावमि ।
- 20 तस्स निरुत्तं भेअगभेअणभेत्तव्वएण तिहा ॥ ४१ ॥  
 भेत्ताऽऽगमोवउत्तो दुविह तवो भेअण च भेत्तव्व ।  
 अट्ठविह कम्मखुहं तेण निरुत्त स भिव्वुत्ति ॥ ४२ ॥

मिदतो अ जह खुहं भिक्खू जयमाणओ जुई होइ ।  
 संजमचरओ चरओ भवं खिवंतो भवंतो उ ॥ ४३ ॥  
 जं भिक्खमत्तवित्ती तेण व भिक्खू खवेइ जं व अणं ।  
 तवसंजमे तवस्सित्ति वावि अणोऽवि पज्जाओ ॥ ४४ ॥

5 तिन्ने ताई दविए वई अ दत्त विरए अ ।  
 मुणितावसपन्नवगुज्जुभिक्खू बुद्धे जइ विऊ अ ॥ ४५ ॥  
 पव्वइए अणगारे पासंडी चरग बंभणे चेव ।  
 परिवायगे अ समणे निग्गंथे संजए मुत्ते ॥ ४६ ॥  
 साहू लूहे अ तहा तीरट्ठी होइ चेव नायव्वो ।

10 नामाणि एवमाईणि होंति तवसजमरयाण ॥ ४७ ॥

✓ संवेगो निव्वेओ विसयविवेगो सुसीलसंसग्गो ।  
 आराहरणा तवो नाणदंसणचरित्तविणओ अ ॥ ४८ ॥  
 खंती अ मद्दवऽज्जव विमुत्तया तह अबीणय तित्तिक्खा ।  
 आवस्सगपरिसुद्धी अ होति भिक्खुस्स लिगाइं ॥ ४९ ॥

15 अज्झयणगुणो भिक्खू न सेस इइ णो पइअ-को हेऊ ? ।  
 अगुणत्ता इइ हेऊ-को दिट्ठंतो ? सुवण्णमिव ॥ ३५० ॥  
 विसघाइ रसायण मंगलत्थ विणिए पयाहिणावत्ते ।  
 गुरुए अड्ढस्सकुत्थे अट्ट सुवण्णे गुणा भणिआ ॥ ५१ ॥

✓ चउकारणपरिसुद्धं कसच्छेअणतावतालणाए अ ।

20 ज त विसघाइरसायणाइगुणसज्जुअ होइ ॥ ५२ ॥  
 त कसिणगुणोवेअ होइ सुवण्ण न सेसयं जुत्ती ।  
 नहि नामरूवमेत्तेण एवमगुणो हवइ भिक्खू ॥ ५३ ॥

- जुत्तीसुवण्णगं पुण सुवण्णवण्णं तु जइवि कीरिञ्जा ।  
 न ह्नु होइ तं सुवण्ण सेसेहि गुणेहि सतेहि ॥ ५४ ॥  
 जे अज्झयणे भणिआ भिक्खुगुणा तेहि होइ सो भिक्खू ।  
 वण्णेण जच्चसुवण्णगं व संते गुणनिहिमि ॥ ५५ ॥
- 5 जो भिक्खू गुणरहिओ भिक्खं गिण्हइ न होइ सो भिक्खू ।  
 वण्णेण जुत्तिसुवण्णगं व असई गुणनिहिम्मि ॥ ५६ ॥  
 उद्दिट्ठकयं भुजइ छक्कायपमद्दओ घरं कुणइ ।  
 पच्चक्खं च जलगए जो पियइ कह नु सो भिक्खू ? ॥ ५७ ॥  
 तम्हा जे अज्झयणे भिक्खुगुणा तेहि होइ सो भिक्खू ।
- 10 तेहि अ सउत्तरगुणेहि होइ सो भाविअतरो उ ॥ ३५८ ॥

॥ इति सभिक्खुनिज्जुत्ति ॥ १० ॥

॥ १ चूला ॥ निर्युक्तिः ॥

- दव्वे खेत्ते काले भावम्मि अ चूलिआय निक्खेवो ।  
 त पुण उत्तरतंत सुअगहिअत्थ तु संगहणी ॥ ३५९ ॥
- 15 दव्वे सच्चिन्ताई कुक्कुडचूडामणीमऊराई ।  
 खेत्तमि लोगनिक्कुड मदरचूडा अ कूडाई ॥ ३६० ॥  
 अइरित्त अहिगमासा अहिगा सवच्छरा अ कालमि ।  
 भावे खओवसमीए इमा उ चूडा मुणेअव्वा ॥ ६१ ॥  
 दव्वे दुहा उ कम्मे नोकम्मरई अ सद्दव्वाई ।
- 20 भावरई तस्सेव उ उदए एमेव अरईवि ॥ ६२ ॥  
 वक्क तु पुक्खभणिअं धम्मे रइकारगाणि वक्काणि ।  
 जेणमिमीए तेण रइवक्केसा हवइ चूडा ॥ ६३ ॥



३६४ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (४) श्रीदशवैकालिकनियुक्तिः

जह नाम आउरस्सिह सीवणछेज्जेसु कीरमाणेसु ।  
जंतणमपत्थकुच्छाऽऽमदोसविरई हिअकरो उ ॥ ६४ ॥  
अट्टविहकम्मरोगाउरस्स जीअस्स तह तिगिच्छाए ।  
धम्मे रई अधम्मे अरई गुणकारिणी होइ ॥ ६५ ॥  
5 सज्जायसंजमतवे वेआवच्चे अ ज्ञाणजोगे अ ।  
जो रमइ नो रमइ अस्सजमम्मि सो वच्चई सिद्धि ॥ ६६ ॥  
तम्हा धम्मे रइकारगाणि अरइकारगाणि उ(य) अहम्मे ।  
ठाणाणि ताणि जाणे जाइं भणिआइं अज्जयणे ॥ ३६७ ॥

॥ इति रइचूला—निज्जुत्ति ॥१॥

10 ॥ २ चूला ॥ निर्युक्तिः ॥

दब्बे सरीरमविओ भावेण य संजओ इहं तस्स ।  
उग्गहिआ पग्गहिआ विहारचरिआ मुणेअच्चा ॥ ३६८ ॥  
अणिएअं पइरिक्क अण्णायं सामुआणिअं उंछ ।  
अप्पोवही अकलहो विहारचरिआ इसिपसत्था ॥ ३६९ ॥

15 ॥ इइ निवित्तचूलानिज्जुत्तिः ॥ २ ॥

छहि मासेहि अहीअं अज्जयणमिणं तु अज्जमणणेणं ।  
छम्मासा परिआओ अह कालगओ समाहीए ॥ ३७० ॥  
आणंदअंसुपाय कासी सिज्जंभवा तहि थेरा ।  
जसभट्टस्स य पुच्छा कहणा अ विआलणा संघे ॥ ३७१ ॥

20 ॥ इइ दशवेयालियनिज्जुत्ति ॥ ४ ॥

## ॥ ५ ॥ श्रीउत्तराध्ययनसूत्र-निर्युक्तिः ॥

॥ १ ॥ प्रथमविनयश्रुताध्ययननिर्युक्तिः ॥

- नामं ठवणा दविए, खित्त दिसा तावखित्त पन्नवए ।  
पइकालसचयपहाण-नाण कम गणणओ भावे ॥ १ ॥
- 5 जहणं सुत्तरं खलु, उक्कोसं वा अणुत्तरं होइ ।  
सेसाइं उत्तराइं, अणुत्तराइं च नेयाणि ॥ २ ॥  
कमउत्तरेण पगयं, आयारस्सेव उवरिमाइं तु ।  
तम्हा उ उत्तरा खलु, अज्झयणा हुंति णायव्वा ॥ ३ ॥  
अंगप्पभवा जिण-भासिया य पत्तेयवुद्धसंवाया ।
- 10 बधे मुखे य कया, छत्तीसं उत्तरज्झयणा ॥ ४ ॥  
नाम ठवणज्झयणे, दव्वज्झयणे य भावअज्झयणे ।  
एमेव य अज्झीणे आयज्झवणेविय तहेव ॥ ५ ॥  
अज्झप्पस्साणयणं, कम्माण अवचओ उवचियाण ।  
अणुवचओ व णवाण, तम्हा अज्झयणमिच्छंति ॥ ६ ॥
- 15 अहिग्गम्मति व अत्था, अणेण अहिय व णयणमिच्छति ।  
अहिय व साहु गच्छइ, तम्हा अज्झयणमिच्छंति ॥ ७ ॥  
जह दीवा दीवसयं, पईप्पए सो य दीप्पए दीवो ।  
दीवसमा आयरिया, अप्पं च पर च दीवति ॥ ८ ॥  
भावे पसत्थमियरो, नाणाईं कोहमाइओ कमसो ।
- 20 आउत्ति आगमुत्ति य, लाभुत्ति य हुत्ति एगट्ठा ॥ ९ ॥

३६६ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

पल्लित्थिया अपत्था, तत्तो उप्पिट्ठणा अपत्थयरी ।

निप्पीलणा अपत्था, तिसि अपत्थाइ पुत्तीए ॥ १० ॥

अट्टविहं कम्मरयं पोरणं जं खवेइ जोगेहि ।

एयं भावज्झयणं णेयव्वं आणुपुब्बीए ॥ ११ ॥

5 सुयखंधे निकखेवं, णामाइ चउत्तविहं परूवेउं ।

णामाणि य अहिगारे, अज्झयणाणं पवक्खामि ॥ १२ ॥

<sup>१</sup>विणयसुयं च <sup>२</sup>परीसह, <sup>३</sup>चउरंगिज्जं <sup>४</sup>असंखयं चैव ।

<sup>५</sup>अकाममरणं <sup>६</sup>नियठि, <sup>७</sup>ओरबभं <sup>८</sup>काविलिज्जं च ॥ १३ ॥

<sup>९</sup>णमिपव्वज्ज <sup>१०</sup>दुमपत्तयं च,

10 <sup>११</sup>बहुसुयपुज्जं तहेव <sup>१२</sup>हरिएस ।

<sup>१३</sup>चित्तसंसूइ <sup>१४</sup>उसुआरिज्जं,

<sup>१५</sup>समिक्खु <sup>१६</sup>समाहिठाणं च ॥ १४ ॥

<sup>१७</sup>पावसमणिज्जं तह,

<sup>१८</sup>सजईज्जं <sup>१९</sup>मियचारिया <sup>२०</sup>नियंठिज्जं ।

15 <sup>२१</sup>समुदुपालिज्जं <sup>२२</sup>रह-नेमियं

<sup>२३</sup>केसिगोयमिज्जं च ॥ १५ ॥

<sup>२४</sup>समिइओ <sup>२५</sup>जसइज्जं <sup>२६</sup>सामायारी तहा <sup>२७</sup>खलु किज्ज ।

<sup>२८</sup>सुक्खगइ <sup>२९</sup>अप्पमाओ, <sup>३०</sup>तव <sup>३१</sup>चरण <sup>३२</sup>पमायठाण च ॥

<sup>३३</sup>कम्मप्पयडी <sup>३४</sup>लेसा, बोद्धव्वे खलु <sup>३५</sup>णगारमग्गे य ।

20 <sup>३६</sup>जीवाजीवविमत्ति, छत्तीसं उत्तरज्झयणा ॥ १७ ॥

पढमे विणओ बीए, परिसहा दुल्लहंगया तइए ।

अहिगारो य चउत्थे, होइ पमायप्पमाएत्ति ॥ १८ ॥

- मरणविभत्तो पुण पंचमम्मि विज्जा चरणं च छद्दुअज्झयणे ।  
रसगेहिपरिच्चाओ, सत्तमे अट्टमि अलामे ॥ १६ ॥  
निक्कंपया य नवमे, दसमे अणुसासणोवमा भणिया ।  
इक्कारसमे पूया, तवरिद्धी चेव बारसमे ॥ २० ॥  
5 तेरससे अ नियाणं, अनियाणं चेव होइ चउदसमे ।  
भिक्षुगुणा पन्नरसे, सोलसमे बभगुत्तीओ ॥ २१ ॥  
पावाण वज्जणा खलु, सत्तरसे भोगड्डिमिजहणट्ठारे ।  
एगुणि अप्परिकम्मे, अणाहया चेव वीसइमे ॥ २२ ॥  
चरिया य विचित्ता, इक्कवीसि बावीसिमे थिर चरणं ।  
10 तेवीसइमे घम्मो, चउवीसइमे य समिइओ ॥ २३ ॥  
बभगुण पन्नवीसे, सामाघारी य होइ छव्वीसे ।  
सत्तावीसे असढया, अट्ठावीसे य मुखगई ॥ २४ ॥  
एगुणतीस आवस्स-गप्पमाओ तवो अ होइ तीसइमे ।  
चरणं च इक्कतीसे, बत्तीसि पमायठाणाइं ॥ २५ ॥  
15 तेत्तीसइमे कम्मं, चउतीसइमे य हुंति लेसाओ ।  
भिक्षुगुण पणतीसे, जीवाजीवा य छत्तीसे ॥ २६ ॥  
उत्तरज्झयणाणेसो, पिडत्थो वणिणओ समासेणं ।  
इत्तो इक्कक्कं पुण, अज्झयणं कित्तइस्सामि ॥ २७ ॥  
तत्थज्झयणं पढमं, विणयसुयं तस्सुवक्कमाईणि ।  
20 दाराणि पन्नवेउ, अहिगारो इत्थ विणएणं ॥ २८ ॥  
विणओ पुव्वुद्दिट्ठी, सुयस्स चउक्कओ उ निक्खेवो ।  
दव्वसुय निण्हाइ, भावसुय सुए उ उवउत्तो ॥ २९ ॥

३६८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः


- सजोगे निक्खेवो, छक्को दुविहो उ दग्गसंजोगे ।  
संजुत्तगसंजोगो, नायद्वियरैयरो चेव ॥ ३० ॥  
संजुत्तगसंजोगो, सच्चित्तादीण होइ दग्वाण ।  
दुसमणु सुवण्णमाई, संतइकम्मेण जीवस्स ॥ ३१ ॥
- 5 मूले कंढे खंधे, तथा य सालेपवालपत्तेहि ।  
पुप्फफले बीएहि अ, संजुत्तो होइ दुममाई ॥ ३२ ॥  
एगरस एगवण्णे, एगे गंधे तथा दुफासे अ ।  
परमाणू खधेहि अ, दुपएसाईहि णायद्वो ॥ ३३ ॥  
जह धाऊ कणगाई, सभावसंजोगसंजुया हुंति ।
- 10 इअ संतइकम्मेणं, अणाइसंजुत्तओ जीवो ॥ ३४ ॥  
इयरेयरसजोगो, परमाणूणं तथा पएसाणं ।  
अभिपेयमणभिपेओ, अभिलावो चेव संबंधो ॥ ३५ ॥  
दुविहो परमाणूणं, हवइ य संठाणखंधओ चेव ।  
संठाणे पंचविहो, दुविहो, पुण होइ खधेसुं ॥ ३६ ॥
- 15 परमाणुपुग्गला खलु, दुस्सि व बहुगा य संहता संता ।  
निव्वत्तयंति खंधं, तं सठाणं अणित्थंत्थं ॥ ३७ ॥  
परिमंडले य वट्टे, तंसे चउरंसमायए चेव ।  
घणपयर पढमवज्जं, ओयपएसे य जुम्मे य ॥ ३८ ॥  
पंचग बारसगं खलु, सत्तग बत्तीसगं तु वट्टंमि ।
- 20 तिय छक्कग पणतीसा, चत्तारि य हुंति तंसंमि ॥ ३७ ॥  
नव चेव तथा चउरो, सत्तावीसा य अट्ट चउरंसे ।  
तिगदुग्गपन्नरसेऽवि य, छच्चेव य आयए हुंति ॥ ४० ॥

- पणयालीसा बारस, छब्भेया आययंमि संठाणे ।  
बीसा चत्तालीसा, परिमंडलि हुंति संठाणे ॥ ४१ ॥  
धम्माइपएसाणं, पंचण्ह उ जो पएससंजोगो ।  
तिण्ह पुण अणाईओ, साईओ होति दुण्हं तु ॥ ४२ ॥
- 5 अभिपेयमणभिपेओ, पंचसु विसएसु होइ नायव्वो ।  
अणुलोमोऽभिपेओ, अणभिपेओ अ पडिलोमो ॥ ४३ ॥  
सव्वा ओसहजुत्ती, गंधजुत्ती य भोगणविही य ।  
रागविहि-गीयवाइयविही, अभिपेयमणुलोमो ॥ ४४ ॥  
अभिलावे संजोगो, दव्वे खित्ते अ कालभावे अ ।
- 10 दुगसजोगाईओ, अवखरसंजोगमाईओ ॥ ४५ ॥  
संबधणसंजोगो, सच्चित्ताचित्तमीसओ चेव ।  
दुपयाइ हिरण्णाई, रहतुरगाई अ वट्टहा उ ॥ ४६ ॥  
खेत्ते काले य तहा, दुण्हवि दुविहो उ होइ सजोगो ।  
मावंमि होइ दुविहो, आएसे चेवऽणाएसे ॥ ४७ ॥
- 15 ओवइअ (उदयिए) ओवसमिए, खइए य तहा खओवसमिए य ।  
परिणाम सन्निवाए, छव्विहो होअणाएसो ॥ ४८ ॥  
आएसो पुण दुविहो, अप्पिअववहारऽणप्पिओ चेव ।  
इक्कक्को पुण तिविहो, अत्ताण परे तट्टुअ य ॥ ४९ ॥  
ओवसमिए य खइए, खओवसमिए य (तह्य) पारिणामे अ ।
- 20 एसो चउव्विहो खलु, नायव्वो अत्तसंजोगो ॥ ५० ॥  
जो सन्निवाइओ खलु, भावो उदएण वज्जिओ होइ ।  
इक्कारससजोगो, एसो चिय अत्तसंजोगो ॥ ५१ ॥

- लेसा कासायवेयण, वेओ अन्नाणमिच्छ मीसं च ।  
जावइया ओदइया, सव्वो सो बाहिरो जोगो ॥ ५२ ॥  
जो सन्निवाइओ खलु, भावो उदएण मीसिओ होइ ।  
पन्नारससंजोगो सव्वो, सो मीसिओ जोगो ॥ ५३ ॥
- 5 बीओऽवि य आएसो, अत्ताणे बाहिरे तदुभए य ।  
संजोगो खलु भणिओ, तं कित्तेऽहं समासेणं ॥ ५४ ॥  
ओदइय ओवसमिए, खइए य तथा खओवसमिए व ।  
परिणामसन्निवाए अ, छव्विहो अत्तसजोगो ॥ ५५ ॥  
नामंमि अ खित्तमि अ, नायव्वो बाहिरो य उ सजोगो ।
- 10 कालेण बाहिरो खलु, मीसोऽवि य तदुभए होइ ॥ ५६ ॥  
आयरिय सीस पुत्तो, पिया य जणणी य होइ धूया य ।  
भज्जा पइ सोउण्हं, तमुज्जछायाऽऽयवे चैव ॥ ५७ ॥  
आयरिओ तारिसओ, जारिसओ नवरि हुज्ज सो चैव ।  
आयरियस्सवि सीसो, सरिसो सव्वेहिवि गणेहिं ॥ ५८ ॥
- 15 एवं नाणे चरणे, सामित्ते अप्पणो य पिउणोत्ति ।  
मज्झं कुत्तेऽयमस्स य, अहयं अब्भिंतरो मिति ॥ ५९ ॥  
पच्चयओ य बहुविहो, निव्वित्ती पच्चओ जिणस्सेव ।  
देहा य बद्धमुका, माइपिइसुआइ अ हवंति ॥ ६० ॥  
सवधणसजोगो, कसायबहुलस्स होइ जीवस्स ।
- 20 पहुणो वा अपहुस्स व, मज्झंति ममज्जमाणस्स ॥ ६१ ॥  
सवधणसजोगो, संसाराओ अणुत्तरणवासो ।  
त छित्तु विप्पमुक्का, माइपिइसुआइ य हवंति ॥ ६२ ॥

संबंधणसंजोगे, खित्ताईणं विभास जा भणिया ।  
खित्ताइसु संजोगो, सो चेव विभासियव्वो उ ॥ ६३ ॥  
गडी गली मराली, अस्से गोणे य हुंति एगट्ठा ।  
आइन्ने य विणीए य, भद्दए वावि एगट्ठा ॥ ६४ ॥

5 ॥ इति प्रथमाध्ययननिर्युक्तिः ॥ १ ॥



॥ २ ॥ अथ द्वितीयपरिसहाध्ययननिर्युक्तिः ॥

णासो परीसहाणं, चउट्ठिहो दुट्ठिहो य (उ) दव्वंमि ।  
आगमनोआगमतो, नो आगमओ य सो तिविहो ॥ ६५ ॥  
जाणगसरीर भविए, तव्वइरित्ते य से भवे दुविहे ।  
10 कम्मं नो कम्मं या, कम्मंमि य अणुदओ भणिओ ॥ ६६ ॥  
णो कम्मंमि य तिविहो, सच्चित्ताचित्तमोसओ चेव ।  
भावे कम्मस्सुदओ, तस्स उ दाराणिमे हुंति ॥ ६७ ॥  
कत्तो कस्स व दव्वे, समोअर अहिअस नए य वत्तणा कालो ।  
खित्तुट्ठेसे पुच्छा, निट्ठेसे सुत्तफामे य ॥ ६८ ॥  
15 कम्मप्पवायपुट्ठे, सत्तरसे पाहुडमि जं सुत्तं ।  
सणयं सोदाहरणं, त चेव इहपि णायव्वं ॥ ६९ ॥  
तिण्हपि णेगमणओ, परीसहो जाव उज्जुमुत्ताओ ।  
तिण्हं सहणयाणं, परीसहो संजए होइ ॥ ७० ॥  
पढमंमि अट्ठ भंगा, संगहि जीवो व अहव नोजीवो ।  
20 वचहारे नोजीवो, जीवदव्वं तु सेसाणं ॥ ७१ ॥



३७२ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

समोयारो खलु, द्विविहो पयडिपुरिसेसु चैव नायव्वो ।

एएसि नाणत्त, वुच्छामि अहाणुपुव्वीए ॥ ७२ ॥

✓ णाणावरणे वेए, मोहंमिय अतराइए चैव ।

एएसु बावीसं, परीसहा हंति णायव्वा ॥ ७३ ॥

5 पन्नान्नाणपरिसहा णाणावरणंमि हंति दुत्तेए ।

इक्को य अंतराए अलाहपरीसहो होइ ॥ ७४ ॥

अरई अचेल इत्थो निसीहिया जायणा य अक्कोसे ।

सक्कारपुरक्कारे चरित्तमोहमि सत्तेए ॥ ७५ ॥

अरईइ दुगुछाए पुंवेय भयस्स चैव माणस्स ।

10 कोहस्स य लोहस्स य उदएण परीसहा सत्त ॥ ७६ ॥

दंसणमोहेऽदसणपरीसहो नियमसो भवे इक्को ।

✓ सेसा परीसहा खलु इक्कारस वेयणीज्जमि ॥ ७७ ॥

पंचेव आणुपुव्वी चरिया सिज्जा वहे य रोणे य ।

तणफासजत्तमेव य इक्कारस वेयणीज्जमि ॥ ७८ ॥

15 बावीसं बायरसंपराए चउदस य सुहुसरागंमि ।

✓ छउमत्थवीयराए चउदस इक्कारस जिणंसि ॥ ७९ ॥

एसणमणेसणीज्जं तिण्ह अग्गहणऽभोयण नयाणं ।

अहिआसण बोद्धव्वा फासुय सद्दुज्जुसुत्ताणं ॥ ८० ॥

जं पप्प नेगमनओ परीसहो वेयणा य दुण्हं तु ।

20 वेयण पडुच्च जीवे उज्जुसुओ सद्दस्स पुण आया ॥ ८१ ॥

2-4-17 वीसं उक्कोसपए वट्टंति जहन्नओ हवइ एगो ।

सीउसिण चरियं निसीहिया य जुगव न वट्टति ॥ ८२ ॥

- वासगसो अ तिण्ह मुहुत्तमंतं च होइ उज्जुसुए ।  
 सदस्स एगसमयं परीसहो होइ नायव्वो ॥ ८३ ॥  
 कंडू अमत्तच्छंदो अरच्छीणं वेयणा तथा कुच्छी ।  
 कासं सासं च जरं अहिआसे सत्त वाससए ॥ ८४ ॥  
 5 लोए संथारमि य परीसहा जाव उज्जुसुत्ताओ ।  
 तिण्हं सट्टनयाणं परीसहा होइ अत्ताणे ॥ ८५ ॥  
 उट्ठेसो गुरुवयणं पुच्छा सीसत्स उ मुणेयव्वा ।  
 निट्ठेसो पुणिमे खलु वावीसं सुत्तफासे य ॥ ८६ ॥  
 कुमारए नई लेणे, सिला पथे महल्लए ।  
 10 तावस पडिमा सीसे, अगणि निव्वेअ मुग्गरे ॥ ८७ ॥  
 घणे रामे पुरे भिव्वे, संथारे मल्लधारणं ।  
 अंगविज्जा मुए भोमे, सीसस्तागमणे इय ॥ ८८ ॥  
 उज्जेणी हत्थिमित्तो भोगपुरे हत्थिभूइखुड्डो अ ।  
 अडवीइ वेयणट्ठो पाओवगग्रो य सादिद्वं ॥ ८९ ॥  
 15 उज्जेणी घणमित्तो पुत्तो से खुड्डओ अ घणसम्मो ।  
 तण्हाइत्तोऽपीओ कालगओ एलगच्छपहे ॥ ९० ॥  
 रायगिहंमि वयंसा सीसा चउरो उ भट्टवाहुत्स ।  
 वेभारगिरिगुहाए सीयपरिगया समाहिगया ॥ ९१ ॥  
 तगराइ अरिहमित्तो दत्तो अरहत्तओ य भट्टा य ।  
 20 वणियमहिलं अइत्ता तत्तमि सिलायले विहरे ॥ ९२ ॥  
 चपाए सुमणुभट्टो जुवराया धम्मघोससीसो य ।  
 पंथंमि मसगपरिपीयसोणिओ सोऽवि कालगओ ॥ ९३ ॥

३७४ ] [ नियुक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

- वीथभय देवदत्ता गंधारं सावयं पडियरित्ता ।  
लहइ सयं गुलियाणं पज्जोएणाणि(णी)ओज्जेणि ॥ ९४ ॥  
दट्ठूण चेडिमरणं पभावई पव्वइत्तु कालगया ।  
पुक्खर करणं गहणं दसउरपज्जोयमुयण च ॥ ९५ ॥
- 5 माया य रुदसोमा पिया य नामेण सोमदेवत्ति ।  
भाया य फग्गुरक्खिय तोसलिपुत्ता य आयरिया ॥ ९६ ॥  
सिंहगिरि भद्दगुत्ते वयरक्खमणा पडित्तु पुव्वगय ।  
पव्वाविश्रो य भाया रक्खियखमणेहि जनओ य ॥ ९७ ॥  
अयलपुरे जुवराया सीसो राहस्स नगरीमुज्जेणि ।
- 10 अज्जा राहक्खमणा पुरोहिए रायपुत्तो य ॥ ९८ ॥  
कोसंबीए सिट्ठी आसी नामेण तावसो तहियं ।  
मरिऊण सूयरोरग जाओ पुत्तस्स पुत्तोत्ति ॥ ९९ ॥  
उसभपुरं रायगिहं पाडलिपुत्तस्स होइ उप्पत्ती ।  
नदे सगडाले थूलभद्द सिरिए वररुई य ॥ १०० ॥
- 15 तिहं अणगारारणं अग्गिहो आसि चउणह मासारणं ।  
वसहीमित्तनिमित्तं को कहि वुत्थो ? निसामेह ॥ १०१ ॥  
गणियाघरम्मि इक्को वुत्थो बीश्रो उ वग्घवसहीए ।  
सप्पवसहीइ तद्दओ को दुक्ककरकारओ इत्थ ? ॥ १०२ ॥  
वग्घो वा सप्पो वा सरीरपीडाकरा उ भद्दयव्वा ।
- 20 नाणं व दंसणं वा चरित्तं व न पच्चला मित्तु ॥ १०३ ॥  
भयवंपि थूलभद्दो तिक्खे चंक्कम्मिओ न उण छिन्नो ।  
अग्गिसिहाए वुत्थो चाउम्मासे न उण दड्ढो ॥ १०४ ॥

- अन्नोऽवि य अणगारो अणमाणोऽहंपि थूलभद्समो ।  
 कबलओ चंदणयाइ मइलिओ एगराईए ॥ १०५ ॥  
 कोत्लयरे वत्थव्वो दत्तो सीसो अ हिंडओ तस्स ।  
 उवहरइ धाईपिंडं अगुलिजलणा य सादिव्वं ॥ १०६ ॥  
 5 निक्खंतो गयउराओ कुरुदत्तसुओ गओ य साकेयं ।  
 पडिमाट्ठियस्स कुडिया आगया अग्गि जालिंति ॥ १०७ ॥  
 कोसंबी जण्णदत्तो सोमदत्तो य सोमदेवो य ।  
 आयरिय सोमभूई द्दुण्हपि य होइ णायव्वं ॥ १०८ ॥  
 सन्नाइगमण विघड्डवेरग्गा दोवि ते नईतीरे ।  
 10 पाओवगया नईपूरएण उवहिं तु उवणीया ॥ १०९ ॥  
 रायगिहि मालगारो अज्जुणओ तस्स भज्ज खंदसिरी ।  
 मुग्गरपाणी गोट्ठी सुदसणो वंदओ णीइ ॥ ११० ॥  
 सावत्थी जियसत्तू धारणि देवी य खंदओ पुत्तो ।  
 धूवा पुरंदरजसा दत्ता सा दंडईरण्णो ॥ १११ ॥  
 15 सुअिसुव्वयंतेवासी खदगपमुहा य कुंभकारकडे ।  
 देवी पुरंदरजसा दंडइ पाल्ग मरूए य ॥ १२ ॥  
 पंचसया जतेण वहिआ उ पुरोहिएण रुट्ठेणं ।  
 रागद्दोसतुल्लगं समकरणं चित्तयत्तेहिं ॥ १३ ॥  
 जायणपरोसहमि बलदेवो इत्थ होइ आहरणं ।  
 20 किसिपारासरदंडो अलाभए होइ आहरणं ॥ १४ ॥  
 महुराइ कालवेसिय जंबुय अहिउत्थ मुग्गसेत्तपुरं ।  
 राया पडिसेहेइ जंबुयरूवेण उवसगं ॥ १५ ॥

- सावत्थोइ कुमारो भद्रो सो चारिओत्ति वेरज्जे ।  
 खारेण तच्छियंगो तणफासपरीसहं विसहे ॥ १६ ॥  
 चंपाए सुनंदो नाम सावओ जल्लधारणदूगु छी ।  
 कोसंबीइ दुगंधी उप्पणो तस्स सादिच्चं ॥ १७ ॥
- 5 महुराइ इंदवत्तो पुरोहिओ साहुसेवओ सिद्धी ।  
 पासायविज्जपाडण पायच्छिज्जेदकीले य ॥ १८ ॥  
 उज्जेणी कालखमणा सागरखमणा सुवण्णभूमिए ।  
 इंदो आउयसेसं पुच्छइ सादिच्चकरण च ॥ १९ ॥  
 परितंतो वायणाए गंगाकूले पिया असगडाए ।
- 10 संवच्छरेहइहिज्जइ बारसहि असखयज्जभयणं ॥ १२० ॥  
 इमं च एरिसं तं च तारिसं पिच्छ केरिसं जायं ? ।  
 इय भणइ थूलभद्रो सन्नाइघरं गओ संतो ॥ २१ ॥  
 ओहाविउकामोऽवि य अज्जासाढो उ पणीयभूमिए ।  
 काऊण रायरुवं पच्छा सीसेण अणुसिट्ठो ॥ २२ ॥
- 15 जेण भिक्खं बलिं देमि, जेण पोसेमि नायए ।  
 सा मे मही अक्कमइ. जायं सरणओ भयं ॥ २३ ॥  
 बहुस्सुय चित्तकहं, गगा वहइ पाडलं ।  
 बुज्झमाणग ! भदं ते, लव ता किंचि सुहासिय ॥ २४ ॥  
 जेण रोहंति बीयाणि, जेण जीयंति कासया ।
- 20 तस्स मज्झे विवज्जामि, जायं सरणओ भयं ॥ २५ ॥  
 जसहं दिया य राम्मो य, तप्पेमि महुसप्पिसा ।  
 तेण मे उडमो वड्ढो, जायं सरणओ भयं ॥ २६ ॥

- वधस्स मए भीएणं, पावगो सरणं कओ ।  
तेण दड्ढ ममं अंगं, जायं सरणओ भयं ॥ २७ ॥  
लंघणपवणसमत्थो पुट्ठं होऊण सपइं कीस ? ।  
दडयगहिघगहत्थो वयंस ! को नामओ वाही ? ॥ २८ ॥
- 5 जिट्ठासाढेसु मासेसु, जो मुहो वाइ मारओ ।  
तेण मे भज्जए अंगं, जायं सरणओ भयं ॥ २९ ॥  
जेण जीवंति सत्ताणि, निरोहंमि अणंतए ।  
तेण मे भज्जए अंगं, जायं सरणओ भयं ॥ १३० ॥  
जाव वुच्छं सुहं वुच्छं, पादवे निरुवद्दे ।
- 10 मूलाउ उट्ठिया वल्ली, जाय सरणओ भयं ॥ ३१ ॥  
अभितरया खुभिया, पिल्लति य बाहिरा जणा ।  
दिसं भयह मायगा ?, जायं सरणओ भयं ॥ ३२ ॥  
जत्थ राया सयं चोरो, भडिओ य पुरोहिओ ।  
दिसं भयह नायरिया ?, जायं सरणओ भयं ॥ ३३ ॥
- 15 अइरुगयए य सूरिए, चेइयथूभगए य वायसे ।  
भित्तीगयए य आयवे सहि ! सुहिओ हु जणो न वुज्झइ ॥ ३४ ॥  
तुम एव य अम्म हे ! लवे, मां हु विमाणय जक्खमागयं ।  
जक्खहडए हु तायए, अन्नं दाणि विमग्ग ताययं ॥ ३५ ॥  
नवमास कुच्छीइ घालिया, पासवणे पुलिसे य मद्दिए ।
- 20 घूया मे नेहिए हडे, सलणए असलणए य मे जायए ॥ ३६ ॥  
सयमेव य लुक्ख लोविया, अण्णिएआ य विवड्ढि ख्वाणिया ।  
ओवाइयलद्धओ य सि, किं छेला ? वेवेति दाससी ? ॥ ३७ ॥

३७८ ] [ नियुक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्ति.

कडए ते कुंडले य ते, अंजियक्खि । तिलयते य ते ।

पत्रयणस्स उड्डाहकारिए ! दुट्टा सेहि ? कतोऽसि आगया ? ३८  
राईसरिसवमित्तानि, परच्छिद्धानि पाससि ।

अप्पणो बिल्लमित्तानि, पासंतोऽवि न पाससि ॥ ३९ ॥

5 समणोऽसि संजओ असि, बभयारी समलेट्ठुकचणे ।

वेहारियवाअओ य ते जिट्ठज्ज ? किं ते पडिग्गहे ? ॥ ४० ॥

॥ इति द्वितीयाध्ययननियुक्तिः ॥ २ ॥

—५—

॥ ३ ॥ अथ तृतीयचतुरङ्गीयाध्ययननियुक्तिः ॥

णामंठावणादविए माउयपय संगहिककए चेव ।

10 पज्जव भावे य तथा सत्तेए इक्कगा हुंति ॥ १४१ ॥

णामं ठवणा दविए खित्ते काले य गणण भावे य ।

निक्खेवो य चउण्ह गणणसंखाइ अङ्गिगारो ॥ ४२ ॥

णामगं ठवणं गं दव्वं गं चेव होइ भावगं ।

एसो खल्लु अंगस्सा णिक्खेवो चउव्विहो होइ ॥ ४३ ॥

15 गंधंगमोसहंगं मज्जाउज्ज-सरीरजुद्धंगं ।

एत्तो इक्किक्कंपि य णेगविहं होइ णायव्वं ॥ ४४ ॥

जमदग्गिजडा हरेणु अ सबरनियंसणियं-सपिणिय ।

रुक्खस्स य बाहितया मल्लियवासि य कोडी अग्घइ ॥ ४५ ॥

ओसीरहरिबेराणं पलं पलं भद्ददारुणो करिसो ।

20 सयपुष्फाणं भागो भागो य तमालपत्तस्स ॥ ४६ ॥

- एयं ष्हाणं एयं विलेखणं एस चेव पडवासो ।  
 वासवदत्ताए कओ उदयणमभिधारयंतीए ॥ ४७ ॥  
 बुन्नि य रयणी माहिदफलं च तिणिण य समूसणंगई ।  
 सरस च कणयमूलं एसा उदगट्टमा गुलिआ ॥ ४८ ॥  
 5 एसा उ हरइ कंडुं तिमिरं अवहेडयं सिरोरोगं ।  
 तेइज्जगचाउत्थिग मूसगसप्पावरद्धं च ॥ ४९ ॥  
 सोलस दवखा भागा चउरो भागा य घाउगोपुफ्फे ।  
 आढगमो उच्छुरसे मागहमाणेण मज्जंगं ॥ ५० ॥  
 एग मुगुदा तूरं एगं अहिमारुदाख्यं अगी ।  
 10 एगं सामलीपुडं बद्ध आमेलओ होइ ॥ ५१ ॥  
 सीसं उरो य उदरं पिट्टी वाहा य बुन्नि ऊरु य ।  
 एए खलु अट्ठंगा अगोवंगाइ सेसाइं ॥ ५२ ॥  
 जाणावरणपहरणे जुद्धे कुसलत्तणं च नीई अ ।  
 दक्खत्तं ववसाओ सरीरमारोगया चेव ॥ ५३ ॥  
 15 भावंगंपि य दुविहं सुअमंगं चेव नोसुयंगं च ।  
 सुयमंगं वारसहा चउव्विह नोसुअंगं च ॥ ५४ ॥  
 माणुस्सं धम्मसुईं सद्धा तवसजममि विरिअं च ।  
 एए भावंगा खलु दुल्लभगा हुंति संसारे ॥ ५५ ॥  
 अंग दसभाग मेए अवयवाऽसगल चुण्ण खंडे अ ।  
 20 देस पएसे पव्वे साह पडल पज्जवखिले अ ॥ ५६ ॥  
दया य संजमे लज्जा, दुगुञ्छाऽऽल्लणा इअ ।  
 तितिवला य अहिंसा य, हिरि एगट्ठिया पया ॥ ५७ ॥



३८० ] [ निर्युक्तिसग्रह :: (५) श्रोतत्राध्ययननिर्युक्तिः

माणुस्स खित्त जाई कुल रुवारोग्ग आउय बुद्धी ।  
सवणुग्गह सद्धा संजमो अ लोगमि दुलहाइं ॥ ५८ ॥  
चुल्लग पासग घन्ने जूए रयणे अ सुमिण चक्के य ।  
चम्म जुगे परमाणू दस दिट्ठंता मणुअलंभे ॥ ५९ ॥

5 आलस्स मोह<sup>5</sup>वन्ना थभा कोहा पमाय किविणत्ता ।  
भय सोगा अन्नाणा वक्खेव कुऊहला रमणा ॥ ६० ॥

✓ एएहिं कारणोहिं लद्धूण सुदुल्लहंपि माणुस्सं ।  
न लहइ सुइ हिअकरिं ससारुत्तारिणिं जीवो ॥ ६१ ॥  
मिच्छादिट्ठी जीवो उवइट्ठ पवयणं न सदहइ ।

10 सदहइ असब्भाव उवइट्ठ वा अणुवइट्ठं ॥ ६२ ॥  
सम्मदिट्ठी जीवो उवइट्ठ पवयणं तु सदहइ ।  
सदहइ असब्भाव अणभोगा गुरुनिओगा वा ॥ ६३ ॥  
बहुरयपएसअव्वत्तसमुच्छ द्दुगतिगअबद्धिगा चैव ।

एएसिं निग्गमणं वुच्छामि अहाणुपुव्वीए ॥ ६४ ॥  
15 बहुरय जमालिपभवा जीवपएसो य तीसगुत्ताओ ।  
अव्वत्ताऽऽसाढाओ सामुच्छेयाऽऽसमित्ताओ ॥ ६५ ॥  
गंगाए दोकिरिया छलुगा तेरासिआण उप्पत्ती ।  
थेरा य गुट्ठमाहिल पुट्ठमबद्धं परूविति ॥ ६६ ॥  
जिट्ठा सुदसण जमालि अणुज्ज सावत्थि तिदुगुज्जाणे ।

20 पच्च सया य सहस्सं ढकेण जमालि मुत्तूण ॥ ६७ ॥  
रायगिहे गुणसिलए वसु चउदसपुव्वि तोसगुत्ताओ ।  
आमलकप्पा नयरि मित्तसिरी कूरपिडादि ॥ ६८ ॥

- सियवियपोलासाढे जोगे तद्विसहिययसूले य ।  
 सोहम्मि नल्लिणगुम्मे रायगिहे पुरि य वलमद्दे ॥ ६६ ॥  
 मिहिलाए लच्छिघरे महगिरि कोडिन्न आसमित्तो अ ।  
 णेउणमणुप्पवाए रायगिहे खंडरक्खा य ॥ १७० ॥
- 5 नइखेडजणव उल्लग महगिरि घणगुत्त अज्जगंगे य ।  
 किरिया दो रायगिहे महातवो तोरमणिनाए ॥ ७१ ॥  
 पुरिमत्तरंजि भुयगुह बलसिरि सिरिगुत्त रोहगुत्ते य ।  
 परिवाय पुट्टसाले घोसण पडिसेहणा वाए ॥ ७२ ॥  
 विच्छुय सप्पे मूसग मिगी वराही य कागि पोयाइं ।
- 10 एयाहि विज्जाहि सो उ परिच्चायगो कुसलो ॥ ७३ ॥  
 मोरिय नउलि बिराली वग्घी सीही य उलुगि ओवाइ ।  
 एयाओ विज्जाओ गिण्ह परिच्चायमहणीओ ॥ ७४ ॥  
 वसपुरनगरुच्छुघरे अज्जरक्खिय पुसमित्तितियगं च ।  
 गुट्टामाहिल नव अट्ट सेसपुच्छा य विद्धस्स ॥ ७५ ॥
- 15 पुट्टो जहा अवद्धो कंचुइणं कंचुओ समन्नेइ ।  
 एवं पुट्टमवद्धं जीवं कम्मं समन्नेइ ॥ ७६ ॥  
 पच्चक्खणं सेयं अपरिमाणेण होइ कायव्व ।  
 जेसि तु परीमाणं तं दुट्ठं होइ आसंसा । ७७ ॥  
 रहवीरपुरं नयरं दोवगमुज्जाण अज्जकण्हे अ ।
- 20 सिवमूइस्सुवहिंमि पुच्छा थेराण कहणा य ॥ १७७ ॥

॥ इति तृतीयाध्ययननिर्युक्तिः ॥ ३ ॥

॥ ४ ॥ अथ चतुर्थासंस्कृताध्ययननिर्युक्तिः ॥

- नामंठवणपमाओ दव्वे भावे य होइ नायव्वो ।  
 एमेव अप्पमाओ चउव्विहो होइ नायव्वो ॥ १७६ ॥  
 मज्जं विसय कसाया तिदा विगहा य पंचमी मणिया ।  
 5 इअ पंचविहो एसो होइ पमाओ य अपमाओ ॥ १८० ॥  
 पंचविहो अ पमाओ इहमज्जयणंमि अप्पमाओ य ।  
 वणिणज्जए उ जम्हा तेण पमायप्पमायति ॥ ८१ ॥  
 उत्तरकरणेण कयं जं किची संखयं तु नायव्वं ।  
 सेसं असंखयं खलु असंखयस्सेस निज्जुत्ती ॥ ८२ ॥  
 10 नामंठवणाकरणं खित्ते काले तहेव भावे य ।  
 एसो खलु करणंमी णिक्खेवो छव्विहो होइ ॥ ८३ ॥  
 दव्वकरण तु दुविहं सन्नाकरणं च नो य सन्नाए ।  
 कडकरणमट्टकरणं वेल्लूकरणं च सन्नाए ॥ ८४ ॥  
 नोसन्नाकरणं पुण पओगसा वीससा य बोद्धव्वं ।  
 15 साईअमणाईअ दुविहं पुण विस्ससाकरणं ॥ ८५ ॥  
 धम्माधम्मागासा एय तिविहं भवे अणाईय ।  
 चक्खुअचक्खुप्फासे एयं दुविहं तु साईय ॥ ८६ ॥  
 खंधेसु अ दुपएसाइएसु अब्भेसु अब्भरुक्खेसुं ।  
 णिप्फणगाणि दव्वाणि जाणि तं वीससाकरणं ॥ ८७ ॥  
 20 दुविहं पओगकरणं जीवेतर मूल उत्तरं जीवे ।  
 मूले पंचसरीरा तिसु अगोवंगणामं च ॥ ८८ ॥

सीसमुरोधरपिट्ठी दो बाहू अ हंति उरू अ । ४३  
ए ए अट्ठगा खलु अगोवंगाईं सेसाईं ॥ ८६ ॥  
हंति उर्वगा कण्णा नासच्छी जंघ हत्थ पाया य । ४३  
अंगोवंगा अगुलिनहकेसामंसु एसाइ ॥ १९० ॥

- 5 तेसि उत्तरकरण बोद्धव्वं कण्णखंधमाईयं ।  
इंदियकरणा ताणि य उवघायविसोहिओ हंति ॥ ९१ ॥  
संघायणपरिसाडणउभयं तिसु दोसु नत्थि संघाओ ।  
कालतराइ तिहं जहेव सुत्तांमि निद्दिट्ठं ॥ ९२ ॥  
इत्तो उत्तरकरणं सरीरकरणं पओगनिप्फन्नं ।
- 10 तं भेयाऽणेगविहं चउविहमिणं समासेणं ॥ ९३ ॥  
संघायणा य परिसाडणा य मीसे तहेव पडिसेहो ।  
पडसंखसगडथूणा उडुत्तिरिच्छाण करणं च ॥ ९४ ॥  
अजियप्पओगकरणं दब्बे वण्णाइयाण पंचणहं ।  
चित्तकरणं कुसुभाइसु विभासा उ सेसाणं ॥ ९५ ॥
- 15 ण विणा प्रागासेणं कीरइ जं किंचि खित्तमागासं ।  
वंजणपरिभावन्नं उच्छुकरणमाइअं बहुहा ॥ ९६ ॥  
कालो जो जावइओ जं कीरइ जंमि जंमि कालंमि ।  
ओहेण नामओ पुण हवंति इक्कारसक्करणा ॥ ९७ ॥  
ववं च बालवं चैव, कोलवं थोविलोअणं ।
- 20 गराइ वणियं चैव, विट्ठी हवइ सत्तमी ॥ ९८ ॥  
सउणि चउप्पयं नागं, किमुअ करणं तथा ।  
ए ए चत्तारि घुवा, सेसा करणा चला सत्त ॥ ९९ ॥

- किण्हचउद्दसिरत्ति सर्जण पडिवज्जए सया करणं ।  
इत्तो अहक्कमं खलु चउप्पय नाग किण्हघं ॥ २०० ॥  
भावकरणं तु दुविहं जीवाजीवेसु होइ नायव्वं ।  
तत्थ उ अजीवकरणं तं पचविहं तु नायव्वं ॥ २०१ ॥
- 5 वण्णरसगघफासे सठाणे चैव होइ नायव्वं ।  
पंचविहं पंचविहं दुविह्ठविह च पंचविहं ॥ २०२ ॥  
जीवकरणं तु दुविहं सुयकरणं चैव नो य सुयकरण ।  
वद्धमबद्ध च सूअं निसीहमनिसीहबद्धं तु ॥ २०३ ॥  
कम्मगसरीरकरणं आउअकरण असंखय त तु ।
- 10 तेणऽहिगारो तम्हा उ अप्पमाओ चरित्तमि ॥ २०४ ॥  
दुविहो य होइ दीवो दव्वदीवो अ भावदीवो य ।  
इक्किककोऽवि अ दुविहो आसासपगासदीवो अ ॥ २०५ ॥  
संदीणमसंदीणो संधिअमस्सधिए अ बोद्धव्वे ।  
आसासपगासे अ भावे दूविहो पुणिकिकवको ॥ २०६ ॥
- 15 कामाण उ णिवखेवो चउद्विहो छविहो य मरणस्स ।  
कामा पुव्वुट्ठिहा पगयमभिप्पेयकामेहिं ॥ २०७ ॥  
दव्वमरणं कुसुमाइएसु भावि आउव्वखओ मुणेयव्वो ।  
ओहे भवतव्वभविए (तव्वभवमरणे) मणूस्समविएण अहिगारो ॥
- ✓ मूर्णवित्तिपरूवण अणुभावो चैव तह पएसगा ।
- 20 कइ मरइ एगसमयं ? कइखुत्तो वावि इक्किकके ? ॥ २०८ ॥  
मरणंमि इक्कमिकके कइमागो मरइ सव्वजीवाणं ? ।  
अणुसमय संतरं वा इक्किककं किच्चरं कालं ? ॥ २१० ॥

- आवीचि ओहि अंतिय बलायमरणं वसट्टमरणं च ।  
अतोसल्लं तबभव बालं तह पंडियं मीसं ॥ ११ ॥  
छउमत्थमरण केवलि वेहाणस गिद्धपिट्टमरणं च ।  
मरणं भत्तपरिण्णा इगिणी पाओवगमणं च ॥ १२ ॥
- 5 सत्तरसविहाणाइ मरणे गुरुणो भणंति गुणकलिआ ।  
तेसि नामविभत्ति वुच्छामि अहाणुपुव्वीए ॥ १३ ॥  
अणुसमयनिरंतरमवोइसन्नियं तं भणंति पंचविहं ।  
दव्वे खिल्ले काले भवे य भावे य संसारे ॥ १४ ॥  
एमेव ओहिमरणं जाणि मओ ताणि चेव मरइ पुणो ।
- 10 एमेव आइयंतियमरणं नवि मरइ ताइ पुणो ॥ १५ ॥  
संजमजोगविसन्ना मरति जे त बुलायमरणं तु ।  
इंदियविसयवसगया मरति जे तं वसट्टं तु ॥ १६ ॥  
लज्जाइ गारवेण य बहुस्सुयमएण वाऽवि दुच्चरिअं ।  
जे न कहति गुरुणं न ह ते आराहया हति ॥ १७ ॥
- 15 गारवपंकनिबुड्डा अइयारं जे परस्स न कहंति ।  
दंसणनाणचरित्ते ससल्लमरणं हवइ तेसि ॥ १८ ॥  
एयं ससल्लमरणं मरिऊण महवभए दुरंतमि ।  
सुइर भमति जीवा दीहे संसारकंतारे ॥ १९ ॥  
मोत्तुं अकम्मसुमगनरतिरिए सुरगणे अ नेरइए ।
- 20 सेसाणं जीवाणं तुबमवमरणं तु केसिचि ॥ २२० ॥  
अविरयमरणं बाल मरणं विरयाण पंडियं वित्ति ।  
जाणाहि बालपंडियमरणं पुण देसविरयाणं ॥ २१ ॥

- मणपज्जवोहिनाणी सुअमद्वनाणी मरंति जे समणा ।  
छुडमत्थमरणमेयं केवलिसरणं तु केवलिणो ॥ २२ ॥  
 गिद्धाइभक्खण गिद्धपिट्ठ उब्बघणाइ वेहास ।  
 एए दुन्निवि मरणा कारणजाए अणुण्णयाया ॥ २३ ॥
- 5 भत्तपरिण्णा इगिणी पाओव्वगस च तिण्णि मरणाइ ।  
 कन्नसमज्झिमजेट्ठा धिइसघयणेण उ विसिट्ठा ॥ २४ ॥  
 सोव्वकमो अ निरुव्वकमो अ दुविहोऽणुभावमरणमि ।  
 आउगकम्मपएसग्गणतणता पएसेहि ॥ २५ ॥  
 दुन्नि व तिननि व चत्तारि पंच मरणाइ अवीइमरणमि ।
- 10 कइ मरइ एगसमयसि विभासावित्थरं जाणे ॥ २६ ॥  
 सव्वे भवत्थजीवा मरंति आवीइअं सया मरणं ।  
 ओहि च आइअतिय दुन्निवि एयाइ भयणाए ॥ २७ ॥  
 ओहि च आइअतिअ बाल तह पंडिअ च मीस च ।  
 छुडमं केवलिसरण अन्नुत्तेणं विरुज्झति ॥ २८ ॥
- 15 संखमसंखमणता कमो उ इक्किककगंमि अपसत्थे ।  
 सत्तट्ठग अणुबंधो पसत्थए केवलिमि सइं ॥ २९ ॥  
 मरणे अणंतभागो इक्किकके मरइ आइमं मोत्तुं ।  
 अणुसमयाई नेय पढमचरिमंतर नत्थि ॥ २३० ॥  
 सेसाणं मरणाणं नेओ संतरनिरंतरो उ गमो ।
- 20 साई सपज्जवसिया सेसा पढमित्तुगमणाइ ॥ ३१ ॥  
 सव्वे एए दारा मरणविमत्तोइ वण्णिआ कमसो ।  
 सगलणित्ठणे पयत्थे जिणचउदसपुट्ठि भासंति ॥ ३२ ॥

एगंतपसत्था तिण्णि इत्थ मरणा जिणेहि पणत्ता ।  
भत्तपरिण्णा इंगिणी पाउवगमणं च कमजिट्ठं ॥ ३३ ॥  
इत्थं पुण अहिगारो णायव्वो होइ मणुअमरणेणं ।  
मुत्तुं अकाममरणं सकाममरणेण मरियव्वं ॥ ३३४ ॥

5 ॥ इति पञ्चमाध्ययननिर्युक्तिः ॥ ५ ॥

॥ ६ ॥ अथ षष्ठक्षुल्लक नियन्थीयाध्ययननिर्युक्तिः ॥

नामं ठवणा दविए खित्ते काले पहाण पइ भावो ।  
एएसि महताणं पडिक्खो खुल्लया हुंति ॥ ३३५ ॥  
निक्खेवो नियंठमि चउव्विहो दुव्विहो य दव्वंमि ।  
10 आगमनोआगमओ नोआगमतो य सो तिव्विहो ॥ ३६ ॥  
जाणगसरोरभविए तव्वतिरित्ते य निण्हगाईसुं ।  
भावंमि नियंठो खलु पचविहो होइ नायव्वो ॥ ३७ ॥  
उक्कोसो उ नियंठो जहन्नओ चैव होइ णायव्वो ।  
अजहन्नमणुक्कोसा हुंति नियंठा असंखिज्जा ॥ ३८ ॥  
15 दुविहो य होइ गथो वज्जो अत्तिभतरो य नायव्वो ।  
अंतो य चउदसविहो दसहा पुण वाहिरो गथो ॥ ३९ ॥  
कोहो माणो माया लोभे पिज्जे तहेव दोसे य ।  
मिच्छत्त वेअ अरइ रइ हास सोगे य दुग्गंछा ॥ ४० ॥  
खेत्त वत्थू घणघन्नसचओ मित्तनाइसजोगो ।  
20 जाणसयणासणाणि अ दासीदास च कुवियं च ॥ ४१ ॥  
सावज्जगंयमुक्का अत्तिभतरवाहिरेण गंथेण ।  
एसा खलु निज्जुत्ती खुट्ठागनियंठसुत्तस्स ॥ ४२ ॥

॥ इति षष्ठाध्ययननिर्युक्तिः ॥ ६ ॥



॥ अथ सप्तमौरभ्रियाध्ययननिर्युक्तिः ॥

- निकखेवो उ उरब्भे चउव्विहो दुव्विहो य होइ दव्वमि ।  
 आगमनोआगमओ नोआगमओ अ सो तिविहो ॥ २४३ ॥  
 जाणगसरोरभविए तव्वइरित्ते अ सो पुणो तिविहो ।  
 एगभविव बद्धाऊ अभिमुहओ नामगोए अ ॥ ४४ ॥
- 5 उरभाउणामगोय वेयंतो भावओ उ ओरब्भो ।  
 तत्तो समुट्ठियमिणं उरब्भिज्जन्ति अज्झयणं ॥ ४५ ॥  
 ओरब्भे अ कागिणी अंबए अ ववहार सागरे चैव ।  
 पंचेए दिट्ठंता उरब्भिज्जंमि अज्झयणे ॥ ४६ ॥  
 आरंभे रसगिद्धी दुग्गतिगमण च पच्चवाओ य ।
- 10 उवमा कया उरब्भे उरब्भिज्जस्स निज्जुत्ती ॥ ४७ ॥  
 आउरच्चिन्नाइं एयाइं, जाइं चरइ नदिओ ।  
 सुक्कत्तणेहिं नाढाहि, एयं दीहाउलक्खण ॥ २४८ ॥

॥ इति सप्तमाध्ययननिर्युक्तिः ॥

॥ ८ ॥ अथ अष्टमकापीयाध्ययननिर्युक्तिः ॥

- 15 निकखेवो कविलंमी चउव्विहो दुव्विहो य दव्वमि ।  
 आगमनोआगमओ नोआगमओ य सो तिविहो ॥ २४९ ॥  
 जाणगसरोरभविए तव्वतिरित्ते य सो पुणो तिविहो ।  
 एगभविवबद्धाउअ अभिमुहओ नामगोए अ ॥ २५० ॥  
 कविलाउणामगोयं वेयतो भावओ भवे कविलो ।
- 20 तत्तो समुट्ठियमिणं अज्झयण काविलिज्जन्ति ॥ ५१ ॥

- कोसंबी कासवजसा कविलो सावत्थि इंददत्तो य ।  
इड्मे य सालिभद्दे घणसिद्धि पसेणइ राया ॥ ५२ ॥  
कविलो निच्चिचयपरिवेसिभाइ आहारमित्तसंतुट्टे ।  
वावारिओ य दुहि, मासेहि सो निग्गओ रत्ति ॥ ५३ ॥
- 5 दक्खिण्णे पत्थतो बद्धो अ तओो अ अप्पिओ रण्णो ।  
राया से देइ वरं कि वेमी केण ते अत्थो ? ॥ ५४ ॥  
जहा लाहो तथा लोहो, लाहा लोहो पवड्ढति । ✓  
दोमासकयं कज्जं, कोडिएवि न निट्ठयं ॥ ५५ ॥  
कोडिपि देमि अज्जेत्ति भणइ राया पहिट्ठमुहवण्णो ।
- 11 सोऽवि चइऊण कोडि समणो जाओ समिअपावो ॥ ५६ ॥  
छम्मासे छउमत्थो अट्टारस जोयणाइ रायगिहे ।  
बलभट्ठप्पमुहाणं इक्कडडासाण पंचयमे ॥ ५७ ॥  
अइसेसे उप्पण्णे होही अट्ठो इमोत्ति नाऊणं ।  
अट्ठाणगमणच्चित्त करेइ धम्मट्ठया गीयं ॥ ५८ ॥
- 15 ॥ इति अष्टमाध्ययननिर्युक्तिः ॥ ८ ॥

॥ ९ ॥ अथ नवमनमिप्रब्रज्याध्ययननिर्युक्तिः ॥

- निक्खेवो उ नमिमि चउविषहो दुविहो ॥ २५६ ॥  
जाणगसरीरभविए ॥ २६० ॥  
नमिआउनामगीयं वेयंतो भावतो नमी होइ ।
- 20 तस्स य खलु पव्वज्जा नमिपव्वज्जति अज्झयणं ॥ ६१ ॥

३६० ] [ नियुक्तिमग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

पव्वज्जानिक्खेवो चउव्विहो अन्नतित्थिगा दध्वे ।

भावंमि उ पव्वज्जा आरंभपरिग्गहच्चाओ ॥ ६२ ॥

करकंडू कालिंसेसु, पचालेसु य दुम्मुहो ।

नमीराया विदेहेसु, गंधारेसु य नग्गई ॥ ६३ ॥

5 वसभे अ इंदकेऊ वलए अंबे अ पुप्फिए बोही ।

करकंडू दुम्मुहस्सा नमिस्स गंधाररण्णो अ ॥ ६४ ॥

मिहिलावइस्स णमिणो छम्मासायंक् विज्जपडिसेहो ।

कत्तिअ सुमिणगदंसणअहिमदरनंदिघोसे अ ॥ ६५ ॥

दुत्तिवि नमी विदेहा रज्जाइं पयहिऊण पव्वइआ ।

10 एगो नमित्तिथयरो एगो पत्तेयबुद्धो अ ॥ ६६ ॥

जो सो नमित्तिथयरो सो साहस्सिय परिव्वुडो भयवं ।

गथमवहाय पव्वइ पुत्तं रज्जे ठवेऊणं ॥ ६७ ॥

वोओवि नमीराया रज्ज चइऊण गुणसयसमग्गं ।

गथमवहाय पव्वइ अहिगारो एत्थ विइएणं ॥ ६८ ॥

15 पुप्फुत्तराउ चवणं पव्वज्जा होइ एगसमएणं ।

पत्तेयबुद्धकेवलि सिद्धि गया एगसमएणं ॥ ६९ ॥

सेअं सुजाय सुविभत्तिसिग्गं, जो पासिआ वसहं गुट्टमज्जे ।

रिद्धि अरिद्धि समुपेहिआ णं, कालिगरायावि समिक्ख धम्म ।

जो इंदकेउं समलंकियं तु, दट्ठुं पडंतं पविलुप्पमाणं ।

20 रिद्धि अरिद्धि समुपेहिआ णं, पंचालरायावि समिक्ख धम्मं ७१

वुडुं च हाणिं च ससीव दट्ठुं, पूरावरेगं च महानईण ।

अहो अग्गिच्चं अधुवं च नच्चा, पंचालरायावि समिक्ख धम्म ।

- बहुआर्णं सद्य सुचचा, एगस्त य असद्यं ।  
 बलयाण नमीराया, निक्खंतो मिहिलाहिवो ॥ ७३ ॥  
 जो चूअरुखं तु मणाभिरामं, समंजरीपल्लवपुष्कत्त ।  
 रिद्धि अरिद्धि समुपेहिआ णं, गंधाररायावि समिक्ख धम्मं ॥ ७४ ॥
- 5 जया रज्ज च रट्टं च, पुरं अंतेउरं तथा ।  
 सच्चमेअं परिच्चज्ज, संचयं किं करेसिमं ? ॥ ७५ ॥  
 जया ते पेइए रज्जे, कया किच्चकरा बहू ।  
 तेसिं किच्च परिच्चज्ज, अज्ज किच्चकरा भवं ॥ ७६ ॥  
 जया सव्वं परिच्चज्ज, मुख्खाय घडसी भवं ।  
 पर गरहसी कीस ?, अत्तनीसेसकारए ॥ ७७ ॥
- 10 मुक्खमगं पवन्नेसु, साहसु बंभयारिसु ।  
 अहिअत्थं निवारितो, न दोसं वत्तुमरिहसि ॥ २७८ ॥

॥ इति नवमाध्ययननिर्युक्तिः ॥ ९ ॥

॥ १० ॥ अथ दशमद्रुमपत्रकाध्ययननिर्युक्तिः ॥

- निक्खेवो उ दुमंमि चउच्चिहो ॥ २७९ ॥
- 15 जाणगसरीरभविए ॥ २८० ॥  
 दुमयाउनामगोय वेयतो भावओ दुमो होइ ।  
 एमेव य पत्तस्सवि निक्खेवो चउच्चिहो होइ ॥ ८१ ॥  
 दुमपत्तेणोवम्मं अहाठिईए उवक्कमेणं च ।  
 इत्थ कयं आइंसी तो त दुमपत्तमउभयणं ॥ ८२ ॥
- 20 मगहापुरनयराओ वीरेण विसज्जणं तु सीसाणं ।  
 सालमहासालाणं पिट्ठीचंपं च आगमणं ॥ ८३ ॥

पवञ्जा गागिलिस्स य नाणस्स य उप्पया उ तिण्हंपि ।  
 आगमणं चंपपुरि वीरस्स अवंदणं तेसि ॥ ८४ ॥  
 चंपाइ पुण्णभद्दमि चेइए नायओ पहिअकित्ति ।  
 आमंतेउं समणे कहेइ भयवं महावीरो ॥ ८५ ॥

5 अट्ठविहकम्ममहणस्स तस्स पगईविसुद्धलेसस्स ।  
 अट्ठावए नगवरे, निसीहिए निट्ठिअट्ठस्स ॥ ८६ ॥  
 उसभस्स भरहपिउणो तेलुक्कपयासनिग्गयजसस्स ।  
 जो आरोहु वंदइ चरिमसरीरो अ सो साहू ॥ ८७ ॥  
 साहुं संवासेइ अ असाहुं न किर संवसावेई ।

10 अह सिद्धपव्वओ सो पासे वेअडुसिहरस्स ॥ ८८ ॥  
 चरिमसरीरो साहू आरुहइ नगवर न अओत्ति ।  
 एयं तु उदाहरणं कासीअ तहि जिणवरिदो ॥ ८९ ॥  
 सोऊण तं भगवओ गच्छइ तहि गोअमो पहिअकित्ति ।  
 आरुहइ तं नगवरं पडिमाओ वंदइ जिणाण ॥ ९० ॥

पडिमा

15 अह आगओ सपरिसो सन्विडुए तहि तु वेसमणो ।  
 वंदित्तु चेइयाइं अह वंदइ गोअमं भयव ॥ ९१ ॥  
 अह पुंडरीअनायं कहेइ तहि गोयमो पहियकित्ति ।  
 दसमस्स य पारणए पव्वावेसीअ कोडिन्न ॥ ९२ ॥  
 तस्स य वेसमणस्सा परिसाए सुरवरो पयरणुकम्मो ।

ओण

20 तं पुडरीयनायं गोयमकहिअं निसामेइ ॥ ९३ ॥  
 धित्तूण पुडरीअं वग्गुविमाणाओ सो च्छओ सतो ।  
 तुं बवणे धणगिरिस्सा अज्जसुनंदासुओ जाओ ॥ ९४ ॥

- घित्त्तूण पुंढरीश्रं वग्गुविमाणामो सो च्चुओ संतो ।  
तुं बवणे घणगिरिस्सा अज्जसुनंदासुओ जाओ ॥ २९४ ॥  
दिन्ने कोडिन्ने या सेवाले च्चव होइ तइए य ।  
इक्किक्कस्स य तेसि परिवारो पंच पंच सया ॥ ६५ ॥
- 5 हेट्ठिल्लाण चउत्थं सच्चिच्चल्लाणं तु होइ छट्ठं तु ।  
अट्ठममुवरिल्लाणं आहारो तेसिमो होइ ॥ ९६ ॥  
कंदाई सच्चित्तो हिट्ठिल्लाणं तु होइ आहारो ।  
बीमाणं अच्चित्तो तइमाणं सुक्कसेवालो ॥ ६७ ॥  
तं पासिऊण इड्ढिं गोयमरिसिणो तओ तिवग्गावि ।
- 10 अणगारा पव्वइआ सप्परिवारा विगयमोहा ॥ ९८ ॥  
एगस्स खीरभोअणहेऊ नाणुप्पया मुणेयच्चा ।  
एगस्स परिसादंसणेण एगस्सय य जिणंमि ॥ ६६ ॥  
केवलिपरिसं तत्तो वच्चंता गोयमेण भणिआ य ।  
इउ एह बंदह जिणं कयकिच्च जिणेण सो भणिओ ॥ ३०० ॥
- 15 सोऊण तं अरहओ हियएणं गोयमोडवि च्चित्तेइ ।  
नाणं मे न उपज्जइ भणिओ य जिणेण सो ताहे ॥ ३०१ ॥  
चिरसंसट्ठं चिरपरिच्चिअं चिरमणुगयं च मे जाण ।  
देहस्स य भेयमि य दुण्णिवि तुल्ला भविस्सामो ॥ ३०२ ॥  
जह मन्ने एअमट्ठं अम्हे जाणामु खीणसंसारा ।
- 20 तह मन्ने एअमट्ठ विमाणवासीवि जाणंति ॥ ३०३ ॥  
जाणगपुच्छं पुच्छइ अरहा किर गोयमं पहिअकित्ती ।  
किं देवाणं वयणं गिज्झ आतो जिणवराण ? ॥ ३०४ ॥

३६४ ] [ निर्युक्तिसंग्रह : (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्ति.

सोऽङ्गं तं भगवतो मिच्छाधारस्त सो उवट्ठाइ ।  
तन्नीसाए भयव सीसाणं देइ अणुसिट्ठं ॥ ३०५ ॥  
परियट्ठियलावण चलयत्तं सुयंतंबिटागं ।  
पत्तं च वसणपत्तं कालप्पत्तं भणइ गाहं ॥ ३०६ ॥  
5 जह तुब्भे तह अग्हे तुब्भेवि अ होहिहा जहा अग्हे ।  
अप्पाहेइ पडत्तं पंडुरवत्तं किसलयणं ॥ ३०७ ॥  
नवि अत्थि नवि अ होही उल्लावो किसलयपडुपत्ताण ।  
उवमा खलु एस कया भवियजणविबोहणट्ठाए ॥ ३०८ ॥

॥ इति दशमाध्ययननिर्युक्तिः ॥ १० ॥

10 ॥११॥ अथ एकादशबहुश्रुतपूजाध्ययननिर्युक्तिः ॥

बहु सुए पूजाए य, तिण्हपि चउक्कओ य निक्खेवो ।  
दव्वबहुणेण बहुगा जीवा तह पुग्गला चेव ॥ ३०९ ॥  
भावबहुएण बहुगा चउदस पुग्वा अणंतगमजुत्ता ।  
भावे खग्गोवसमिए खइयंमि य केवलं नाणं ॥ ३१० ॥  
15 दव्वसुय पोंडयाइ अहवा लिहियं तु पुत्थयाईसु ।  
भावसुयं पुण दुविह सम्मसुयं चेंव मिच्छसुयं ॥ ११ ॥  
भवसिद्धिया उ जीवा सम्मट्ठिठी उ ज अहिज्जति ।  
तं सम्मसुएण सुयं कम्मट्ठविहस्स सोहिकरं ॥ १२ ॥  
मिच्छट्ठिठी जीवा अभव्वसिद्धी य जं अहिज्जति ।  
20 त मिच्छसुएण सुय कम्मादाण च तं भणियं ॥ १३ ॥

ईसरतलवरमाडविभाण सिवइवखदविण्हणं ।

जा किर कीरइ पूआ सा पूआ दव्वओ होइ ॥ १४ ॥

तिथयरकेवलीण सिद्धायरिआण सव्वसाहूणं ।

जा किर कीरइ पूआ सा पूआ भावओ होइ ॥ १५ ॥

5 जे किर चउदसपुव्वी सव्वक्खरसन्निवाइणो निउणा ।

जा तेसि पूया खलु सा भावे ताइ अहिगारो ॥ १६ ॥

॥ इति एकादशाध्ययननिर्युक्तिः ॥ ११ ॥

॥ १२ ॥ अथ द्वादशहरिकेशीयाध्ययननिर्युक्तिः ॥

नामं ठवणादविए० ॥ १७ ॥

10 जाणयसरीरभविए० ॥ १८ ॥

हरिएसनामगोअं वेअतो भावओ अ हरिएसो ।

तत्तो समुट्ठियमिणं हरिए सिज्जति अज्जयण ॥ १९ ॥

पुव्वभवे संखरस उ जुवरन्तो अंतिअं तु पव्वज्जा ।

जाईमयं तु काउं हरिएसकुलंमि आयाओ ॥ २० ॥

15 महुराए सखो खलु पुरोहिअसुओ अ गयउरे आसी ।

दट्ठण पाडिहेरं ह्यवहरत्थाइ निक्खतो ॥ २१ ॥

हरिएसा चंडाला सोवाग मयंग वाहिरा पाणा ।

साणघणा य मयासा सुसाणवित्ती य नीया य ॥ २२ ॥

जम्मं मयंगतीरे वाणा रसिगंडित्तुगवणं च ।

20 कोसलिएमु सुभद्दा इसिवंता जन्मवाडंमि ॥ २३ ॥



३९६ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

- बलकुट्टे बलमोट्टे गोरी गंधारी सुविणगवसंतो ।  
नामनिरुत्ती छणसप्प संभवो दुदुहे वीमो ॥ २४ ॥  
भद्दणोव होअब्बं पावइ भद्दणि भद्दो ।  
सविसो हम्मए सप्पो, भेकंडो तत्थ मुच्चइ ॥ २५ ॥  
5 इत्थीण कहित्थ वट्टई, जणवयरायकहित्थ वट्टई ।  
पडिगच्छह रम्म तिट्ठुअं, अइसहसा बहुमुंडिए जणे ॥ ३२६ ॥

॥ इति द्वादशाध्ययननियुक्तिः ॥ १२ ॥

॥ १३ ॥ अथ त्रयोदशचित्रसंभूतीयाध्ययननियुक्तिः ॥

- चित्ते संभूअंमि अ निक्खेवो चउक्कओ दुहा दब्बे ।  
10 आगमनोआगमओ नोआगमओ अ सो तिविहो ॥ ३२७ ॥  
जाणगसरीरभविए तव्वतिरित्ते य सो पुणो तिविहो ।  
एगभविश्र बद्धाऊ अभिमुहओ नामगोए य ॥ २८ ॥  
चित्तेसंभूआउं वेअतो भावओ अ नायव्वो ।  
तत्तो(तेसुं) समुट्ठिमिणं अज्झयणं चित्तसभूयं ॥ २९ ॥  
15 सागेए चंडवडिसयस्स पुत्तो अ आसि मुणिचंदो ।  
सोऽवि अ सागरचंदस्स अंतिए पव्वए समणो ॥ ३३० ॥  
तण्हाच्छुहाकिलं समणं दट्ठूण अडविनीहुत्तं ।  
पडिलाहणा.य बोही पत्ता गोवालपुत्तोहे ॥ ३१ ॥  
तत्तो दुस्सि दुग काउं दासा दसस्सि आयाया ।  
20 दुस्सि अ उसुआरपुरे अहिगारो बभदत्तेण ॥ ३२ ॥

- राया य तत्थ बभो कडओ तइओ कणेरदत्तोत्ति ।  
 राया य पुप्फचूलो दीहो पुण होइ कोसलिओ ॥ ३३ ॥  
 एए पंच वयसो सब्बे सह दारदरिसिणो भोच्चा ।  
 सबच्छर अणूणं वसंति इक्किक्करज्जंमि ॥ ३४ ॥  
 9 राया य वंभदत्तो धणुओ सेणावई अ वरघणुओ ।  
 इदिसिरी इंदजसा इन्दुवसु चुल्लिणदेवीओ ॥ ३५ ॥  
 चित्ते अ विज्जुमाला विज्जुमई चित्तसेणओ भद्दा ।  
 पथग नागजसा पुण कित्तिमई कित्तिसेणो य ॥ ३६ ॥  
 देवी अ नागदत्ता जसवइ रयणवइ जवखहरिलो य ।  
 10 वच्छी अ चारुदत्तो उसभो कच्चाइणी य सिला ॥ ३७ ॥  
 घणदेवे वसुमित्ते सुदंसणे दारए य निअडिल्ले ।  
 पुत्थी पिगल पोए सागरदत्ते अ दीवसिहा ॥ ३८ ॥  
 कपिल्ले मलयवई वणराई सिधुदत्त सोमा य ।  
 तह सिधुसेण पज्जुअसेण वाणीर पइगा य ॥ ३९ ॥  
 15 हरिएसा गोदत्ता कणेरुदत्ता कणेरुपइगा य ।  
 कुंजरकणेरुसेणा इसिवुद्धी कुरुमई देवी ॥ ३४० ॥  
 कपिल्ल गिरित्ठगं चंपा हत्थिणपुरं च साएयं ।  
 समकडगं ओ(नंदो)साणं वसीपासाय समकडगं ॥ ४१ ॥  
 समकडगाओ अडवी तण्हा वडपायवंमि सकेओ ।  
 20 गहणं वरघणुअस्स य वंघणसवकोसणं चेव ॥ ४२ ॥  
 सो हम्मई अमच्चो देहि कुमार कंहि तुमे नोओ ? ।  
 गुलियविरेयणपीओ कवडमओ छड्डिओ तेहि ॥ ४३ ॥

- तं सोऊण कुमारो भीओ अह उप्पहं पलाइत्था ।  
 काऊण थरेरुवं देवो वाहेसिअ कुमारं ॥ ४४ ॥  
 वडपुरगभंथलयं वडथलगं चैव होइ कोसंबी ।  
 वाणारसि रायगिहि गिरिपुर महुरा य अहिछत्ता ॥ ४५ ॥
- 5 वणहत्थी अ कुमारं जणयइ आहरण वसणगुणलुद्धो ।  
 वच्चतो अ पुराओ(वडपुरओ) अहिछत्तं अंतरा गामो ॥ ४६ ॥  
 गहणं नईकुडंगं गहणत्तरागाणि पुरिसहिअयाणि ।  
 देहाणि पुण्णपत्तं पिअं खु णो दारओ जाओ ॥ ४७ ॥  
 सुपइट्ठे कुसकु डि भिकु डिवित्तासिअमि जिअसत्तू ।
- 10 महुराओ अहिछत्त वच्चतो अंतरा लहइ ॥ ४८ ॥  
 इंदपुरे रुहपुरे सिवदत्त विसाहदत्त धूआओ ।  
 बडुअत्तणेण लहइ कन्नाओ दुत्ति रज्ज च ॥ ४९ ॥  
 रायगिहमिहिलहत्थिणपुरं च चपा तहेव सावत्थी ।  
 एसा उ नगरहिडी बोद्ध्वा बभदत्तस्स ॥ ३५० ॥
- 15 रयणुप्पया य विज्जओ बोद्ध्वा दीहरोसमुक्खे य ।  
 संभरणनलिणिगुम्म जाईइ पगासणं चैव ॥ ५१ ॥  
 जाईइ पगास निवेयणं च जाईपयासण चित्ते ।  
 चित्तस्त य आगमण इड्ढिपरिच्चागसुत्तत्थो ॥ ५२ ॥  
 इत्थीरयणपुरोहियभिज्जाण वुग्गहो विणासंमि ।
- 20 सेणावइस्स भेओ वक्कमणं चैव पुत्ताणं ॥ ५३ ॥  
 संगाम अत्थि भेओ मरणं पुण चूयपायवुज्जाणे ।  
 कडगस्स य निब्भेओ दंडो अ पुरोहियकुलस्स ॥ ५४ ॥

- जउघरपासायमि अ दारे य सयंवरे अ थाले अ ।  
 तत्तो अ आसए हत्थिए अ तह कुंडए चेव ॥ ५५ ॥  
 कुक्कुडरहतिलपत्ते सुदसणो दारुए य नयणिल्ले ।  
 पत्तच्छिज्जसयवर कलाउ तह आसणे चेव ॥ ५६ ॥  
 5 कंचुदपज्जुणमि अ हत्थो वणकु जरे कुरुमई अ ।  
 एए कन्नालभा बोद्धवा वभदत्तस्स ॥ ३५७ ॥

॥ इति त्रयोदशाध्ययननिर्युक्तिः ॥ १३ ॥

॥ १४ ॥ अथ चतुर्दशेषुकारीयाध्ययननिर्युक्तिः ॥

- उसुआरे निव्वेवो चउव्विहो ॥ ३५८ ॥  
 10 जाणग सरीर भविए ॥ ५६ ॥  
 उसुआरनामगोए वेयतो भावओ अ उसुआरो ।  
 तत्तो समुट्ठियमिण उसुआरिज्जति अज्जयणं ॥ ३६० ॥  
 पुव्वभवे सघडिआ संपीआ अन्नमन्नमणुरत्ता ।  
 भुत्तूण भोगभोए निग्गंथा पव्वए समणा ॥ ६१ ॥  
 15 काऊण य सामन्न पउमगुम्भे विमाणि उव्वज्जा ।  
 पलिओवमाइं चउरो ठिई उव्वकोसिआ तीस ॥ ६२ ॥  
 तत्तो य च्चुआ संता कुरुजणवयपुरवरमि उसुआरे ।  
 छावि जणा उव्ववन्ना चरिमसरीरा विगयमोहा ॥ ६३ ॥  
 राया उसुआरो या कमलावइ देवि अग्गमहिंसी से ।  
 20 मिगुनामे य पुरोहिय वासिट्ठा भारिआ तस्स ॥ ६४ ॥

उसुआरपुरे नयरे उसुआरपुरोहिओ अ अणवच्चो ।

पुत्तस्स कए बहूसो परितप्पती दुअग्गावि ॥ ६५ ॥

काऊण समणरूवं तहिअ देवो पुरोहिअं भणइ ।

होहिंति तुज्झ पुत्ता दुन्नि जणा देवलोगचुआ ॥ ६६ ॥

5 तेहि अ पव्वइअवं जहा य न करेह अंतरायं ष्हे ।

ते पव्वइआ संता बोहेहिती जणं बहूअं ॥ ६७ ॥

तं वयणं सोऊणं नगराओ निति ते वयग्गामे ।

वड्ढंति अ ते तहिअं गाहिंति अ णं असव्भावं ॥ ६८ ॥

एए समणा धुत्ता पेयपिसाया य पोरुसादा य ।

10 मा तेसि अल्लिअहा मा भे पुत्ता ? विणासिज्जा ॥ ६९ ॥

दट्ठूण तहि समणे जाइं पोरणिअं च सरिऊणं ।

बोहितस्समापिअरं उसुआर रायपुत्तं च ॥ ३७० ॥

सोमधरो य राया भिगू अ वासिदु रायपत्ती य ।

वभणी दारगा चैव छप्पेए परिनिव्वुआ ॥ ३७१ ॥

॥ इति चतुर्दशाध्ययननिर्युक्तिः ॥ १४ ॥

॥ १५ ॥ अथ पञ्चदशसभिक्षुकाध्ययननिर्युक्तिः ॥

15 निक्खेवो भिक्खुंमी चउव्विहो ॥ ३७२ ॥

जाणयसरीरभविए तव्वइरित्ते अ निण्हगाईसु ।

जो भिदेइ खुहं खलु सो भिक्खू भावओ होइ ॥ ७३ ॥

20 भेत्ता य भेअणं वा नायव्व भिदियव्वयं चैव ।

इक्किक्कपि अ दुविहं दव्वे भावे अ नायव्वं ॥ ७४ ॥

- रहकारपरसुमाई दारुगमाई अ दव्वओ हुंति ।  
साहू कम्मऽदुविहं तवो अ भावंमि नायव्वो ॥ ७५ ॥  
रागदोसा दण्डा जोगा तह गारवा य सल्ला य ।  
विगहाओ सण्णाओ खुहं कसाया पमाया य ॥ ७६ ॥  
5 एयाइं तु खुहाइं जे खलु भिदंति सुव्वया रिसओ ।  
ते भिन्नकम्मगंठी उच्चिति अघरामरं ठाणं ॥ ३७७ ॥

॥ इति पञ्चदशाध्ययननिर्युक्तिः ॥ १५ ॥

॥१६॥ अथ षोडशब्रह्मचर्यसमाधिनामाध्ययननिर्युक्तिः ॥

- गामंठवणादविए-माउयपयसंगहेक्कए चेव ।  
10 पज्जव भावे अ तथा सत्तेए इक्कगा हुंति ॥ ३७८ ॥  
दससु अ छक्को दव्वे नायव्वो दसपएसिओ खंधो ।  
ओगाहणाठिईए नायव्वो पज्जवदुगे अ ॥ ७९ ॥  
बंधंमी उ चउक्कं ठवणावंभंमि वंभणुप्पत्ती ।  
दव्वंमि बत्थिनिग्गहु अन्नाणीणं मुणेयव्वो ॥ ३८० ॥  
15 भावे उ बत्थिनिग्गहु नायव्वो तस्स रक्खणट्टाए ।  
ठाणाणि ताणि वज्जिज्ज जाणि भणियाणि अज्झयणे ॥ ८१ ॥  
चरणे छक्को दव्वे गइचरणं चेव अक्खेणं चरणं  
खित्ते काले जंमि उ भावे उ गुणाण आयरणं ॥ ८२ ॥  
समाहीइ चउक्कं दव्वं दव्वेण जेण उ समाही ।  
20 भावंमि नाणदंसणतवे चरित्तं अ नायव्वं ॥ ८३ ॥

४०२ ] [ नियुक्तिमग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

नामंठवणादधिष्णित्वा उद्धुत्वरई वसही ।  
संजमपग्रह जोहे अचलगणसधणा भावे ॥ ३८४ ॥

॥ इति षोडशाध्ययननियुक्तिः ॥ १६ ॥

॥ १७ ॥ अथ सप्तदशापापश्रमणीयाध्ययननियुक्तिः ॥

5 निक्खेवो ॥ ३८५ ॥

पावे छक्कं दब्बे सच्चित्ताचित्तमीसगं चव ।  
खित्तंमि निरयमाई कालो अद्दुस्समाईओ ॥ ८६ ॥  
भावे पावं इणमो हिंस मुसा चोरिअं च अब्बंभ ।  
ततो परिग्गहो च्चिअ अगुणा सणिआ य जे सुत्ते ॥ ८७ ॥

10 समणे चउदकनिक्खेवओ उ दब्बंमि निहणगाईआ ।  
नाणी संजमसहिओ नायव्वो भावओ समणो ॥ ८८ ॥  
जे भावा अकरणिज्जा इहमज्झयणमि वस्सिअ जिणेहि ।  
ते भावे सेवंतो नायव्वो पावसमणोत्ति ॥ ८९ ॥

15 एयाइं पावाइं जे खलु वज्जंति सुव्वया रिसओ ।  
ते पावकम्ममुक्का सिद्धिमविग्घेण वच्चंति ॥ ९० ॥

॥ इति सप्तदशाध्ययननियुक्तिः ॥ १७ ॥



॥ १८ ॥ अथ अष्टादशसंयतीयाध्ययननिर्युक्तिः ॥

- निषखेवो संजहज्जमि चउड्विहो० ॥ ३९१ ॥  
जाणगसरीरभवि० ॥ ६२ ॥  
संजयनामं गोयं वेयंतो भावसंजओ होइ ।  
5 तत्तो समुट्टियमिणं अज्भयणं संजहज्जंति ॥ ६३ ॥  
कंपिल्लपुरवरंमि अ नामेणं संजओ नरवरंदो ।  
सो सेणाए सहिओ नासीरं निग्गओ कयाइ ॥ ९४ ॥  
हयमारुढो राया मिए छुहित्ताण केसरुज्जाणे ।  
ते तत्थ उ उत्तत्थे वहेइ रसमुच्छिओ संतो ॥ ९५ ॥  
10 अह केसरमुज्जाणे नामेणं गह्मालि अणगारो ।  
अप्फोवमंडवंमि अ भायइ भाणं भविअदोसो ॥ ९६ ॥  
अह आसगओ राया तं पासिअ संभमागओ तत्थ ।  
भणइ अ हा जह इग्गिह इसिवज्जाएँ मणा लित्तो ॥ ९७ ॥  
वीसज्जिऊण आसं अह अणगारस्स एइ सो पासं ।  
15 विणएण वदिऊणं अवराहं ते खमावेइ ॥ ९८ ॥  
अह मोणमस्सिओ सो अणगारो नरवइ न वाहरइ ।  
तस्स तवतेयभीओ इणमट्टं सो उदाहरइ ॥ ९९ ॥  
कंपिल्लपुराहिवई नामेणं संजओ अह राया ।  
तुज्ज सरणागओऽग्गिहिहा मा मि तेएणं ॥ ४०० ॥  
अभयं तुज्ज नरवई ? जलवुब्बुअसंनिभे अ माणुस्से ।  
20 किं हिंसाइ पसज्जसि जाणंती अप्पणो दुक्ख ? ॥ ४०१ ॥



४०४ ] [ निर्वृत्तिसंग्रह :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

सव्वमिणं चद्धऊणं अवस्स जया य होइ गंतव्वं ।

किं भोगेसु पसज्जसि ? किंपागफलोवमनिभेसुं ॥ ४०२ ॥

सोऊण य सो धम्मं तस्सऽणगारस्स अंतिए राया ।

अणगारो पव्वइअो रज्ज चइउ गुणसमग ॥ ४०३ ॥

5 काऊण तवच्चरणं बहूणि वासाणि सो घुयकिलेसो ।

तं ठाणं सपत्तो जं सपत्ता न सोयंति ॥ ४०४ ॥

॥ इति अष्टादशाध्ययननिर्युक्तिः ॥ १८ ॥

॥ १९ ॥ अथ एकांनविंशमृगापुत्रीयाध्ययननिर्युक्तिः ॥

निक्खेवो अ मिआए चउक्कअो दुविहो० ॥ ४०५ ॥

10 जाणगसरीरभविए० ॥ ४०६ ॥

मिअआउनामगोयं वेयंतो भावओ मिअो होइ ।

एमेव य पुत्तस्सवि चउक्कअो होइ निक्खेवो ॥ ४०७ ॥

मिगदेवीपुत्ताओ बलसिरिनामा समुट्ठियं जम्हा ।

तम्हा मिगपुत्तिज्जं अज्झयणं होइ नायव्वं ॥ ४०८ ॥

सुग्गीवे नयरंमि अ राया नामेण आसि बलभट्टो ।

15 तस्सासि अगमहिंसी देवी उ मिगावई नामं ॥ ४०९ ॥

तेसि दुण्हवि पुत्तो आसी नामेण बलसिरी घीमं ।

वयरसभसंघयणो जुवराया चरमभवधारी ॥ ४१० ॥

उन्नंदमाणहिअओ पासाए नंदणंमि सो रम्मे ।

किलई पमदासहिओ देवो दुगुंदगो चैव ॥ ११ ॥

- अह अन्नया कयाई पासायतलंमि सो ठिओ संतो ।  
 आलोएइ पुरवरे रुदे मग्गे गुणसमग्गे ॥ १२ ॥  
 अह पिच्छइ रायपहे वोळतं समणसंजयं तत्थ ।  
 तन्नियमसजमधरं सुअसागरपारगं घोरं ॥ १३ ॥
- 5 अह देहइ रायसुओ तं समणं अणमिसाइ दिट्ठीए ।  
 कहि एरिसयं रूब दिट्ठं मन्ने मए पुव्वं ? ॥ १४ ॥  
 एवमणुचितयंतस्स सन्नीनाणं तहि समुप्पन्नं । संनि  
 पुव्वभवे सामन्नं मएवि एव कयं आसि ॥ १५ ॥  
 सो लद्धवोहिलाओ चलणे जणगाण वदिउं मणइ ।
- 10 वीसज्जिउमिच्छामो काहं समणत्तणं ताया ? ॥ १६ ॥  
 नाऊण निच्छयमई एव करेहिसि तेहि सो भणिओ ।  
 घन्नोऽसि तुम पुत्ता ? जंसि विरत्तो सुहसएसु ॥ १७ ॥  
 सीहत्ता निक्खमिउ सीहत्ता चेव विहरसु पुत्ता ? ।  
 जह नवरि घम्मकामा विरत्तकामा उ विहरन्ति ॥ १८ ॥
- 15 नाणेण दंसणेण य चरित्तवनियमसंजमग्गेहि ।  
 खंतीए मुत्तीए होहि तुमं वड्डमाणो उ ॥ १९ ॥  
 संवेगजणिअहासो मुख्खगमणवद्धचिधसक्षाहो ।  
 अम्मपिऊण वयणं सो पंजलिओ पडिच्छीय ॥ ४२० ॥  
 इट्ठीए निक्खंतो काऊं समणत्तणं परमघोरं ।
- 20 तत्थ गओ सो धीरो जत्थ गया खीणसंसारा ॥ ४२१ ॥  
 ॥ इति एकोनविंशाध्यायननिर्युक्तिः ॥ १६ ॥

४०६ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

॥२०॥ अथ विंशतितममहानिर्ग्रन्थीयाध्ययननिर्युक्तिः ॥

नामं ठवणाद्विए खित्ते काले अ ठाण पइ भावे ।

एएसि खुडुगाणं पडिक्ख महुंतगा हुंति ॥ ४२२ ॥

निक्खेवो नियंठंमि चउक्कओ दुविह० ॥ २३ ॥

5 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ निणहगाईसु ।

भावे पंचविहे खलु इमेहि दारेहि सो नेओ ॥ २४ ॥

पणवण १ वेय २ रागे ३

कप्प ४ चरित्त ५ पडिसेवणा ६ नाणे ७ ।

तित्थ ८ लिग ९ सरिर १० खित्ते ११

10 काल १२ गइ १३ ठिइ १४ संजम १५ निगासे १६ ॥२५॥

जोगु १७ वओग १८ कसाए १९,

तेसा २० परिणाम २१ बधणे २२ उदए २३ ।

कम्मोदीरण २४ उपसंपजहण २५,

सण्णा २६ अ आहारे २७ ॥ २६ ॥

15 भावा २८ ऽऽगरिसे २९ काल ३०,

तरे ३१ समुग्घाय ३२ खित्त ३३ फुसणा य ३४ ।

भावे ३५ परिणामे ३६ खलु,

महानियंठाण अप्पबहू ३७ ॥ २७ ॥

सावज्जगंथमुक्का अअंतरेवाहिरेण गंथेण ।

20 एसा खलु निज्जुत्ती महानियंठस्स सुत्तस्स ॥ ४२४ ॥

॥ इति विंशतितमाध्ययननिर्युक्तिः ॥ २० ॥

॥२१॥ अथ एकविंशतितमसमुद्रपालीयाध्ययननिर्युक्तिः ॥

समुद्देण पालिअंमि अ निक्खेवु चउक्कओ दुविह दव्व. ॥४२६॥

समुद्दपालिअऊ वेयंतो भावओ य नायव्वो ।

तत्तो समुद्धिअमिणं समुद्दपालिज्जमज्जयणं ॥ ४३० ॥

5 चंपाए सत्थवाहो नामेणं आसि पालिओ नामं ।

वीरवरस्स भगवओ सो सीसो खीणमोहस्स ॥ ३१ ॥

अह अन्नया कयाई पोएणं गणिमघरिअमरिएणं ।

तो नगरं संपत्तो पिहुंड नाम नामेणं ॥ ३२ ॥

चवहरमाणस्स तहि पिहुंडे देइ वाणिओ धूअ ।

10 तपि अ पत्ति धित्तूण निग्गओ सो सदेसस्स ॥ ३३ ॥

अह सा सत्थाहसुआ समुद्दमज्जमि पसवई पुत्त ।

पिअदसणसव्वगं नामेण समुद्दपालित्ति ॥ ३४ ॥

खेमेण संपत्तो सो पालिअ सावगो घर नियय ।

घाईदसद्धपरिवुडो अह वडुइ सो उदहिनामो ॥ ३५ ॥

15 वावत्तरि कलाओ अ सिक्खिओ नीइकोविओ जाहे ।

तो जुव्वणमप्फुओ जाओ पिअदसणो अहिअं ॥ ३६ ॥

अह तस्स पिआ पत्ति आणेई रुविणित्ति नामेणं ।

चउसट्टिगुणोवेय अमरवहूणं सरिसरूवं ॥ ३७ ॥

अह रुविणीइ सहिओ कीलइ सो भवणपुंडरीअमि ।

20 दोगुंदगुव्व देवो किकरपरिवारिओ निच्चं ॥ ३८ ॥

अह अन्नया कयाई ओलोअणसंठिओ सदेवीओ ।

वज्ज नोणिज्जंत अग्निज्जंतं (पेच्छइ तो सो) जणस(व)एहि ।

४०८ ] [ नियुक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

श्री

अह भणइ सन्निनाणी भीओ संसारिआण दुक्खाणं ।  
नीआण पावकम्माण हा जहा पावगं इणमो ॥ ४४० ॥  
संबुद्धो सो भयवं सवेगमणुत्तर च संपत्तो ।  
आपुच्छिऊण जणए निक्खतो खायजसकित्ती ॥ ४१ ॥  
5 काऊण तवच्चरणं बहूणि वासाणि सो धुयकिलेसो ।  
तं ठाण संपत्तो ज संपत्ता न सोयंति ॥ ४४२ ॥  
॥ इति एकविंशाध्ययननियुक्तिः ॥ २१ ॥

॥२२॥ अथ द्वाविंशतितमरथनेमीयाध्ययननियुक्तिः ॥

रहनेमीनिक्खेवो चउक्कओ दुविह होइ दव्वंमि० ॥४४३॥  
10 रहनेमिनामगोअं वेयंतो भावओ अ रहनेमी ।  
तत्तो समुट्ठियमिण रहनेमिज्जंति अउभयणं । ४४ ॥  
सोरियपुरंमि नयरे आसी राया समुद्विजओत्ति ।  
तस्सासि अगमहिंसी सिवत्ति देवी अणुज्जंगी ॥ ४५ ॥  
तेसि पुत्ता चउरो अरिट्ठनेमी तहेव रहनेमी ।  
15 तइओ अ सच्चनेमी चउत्थओ होइ दढनेमी ॥ ४६ ॥  
जो सो अरिट्ठनेमी बावीसइमो अहेसि सो अरिहा ।  
रहनेमि सच्चनेमी एए पत्तेयबुद्धा उ ॥ ४७ ॥  
रहनेमिस्स भगवओ गिहत्थए चउर हुति वाससया ।  
संवच्छर छउमत्थो पंचसए केवली हुंति ॥ ४८ ॥  
20 नववाससए वासाहिए उ सव्वाउगस्स नायव्वं ।  
एसो उ चेव कालो रायमईए उ नायव्वो ॥ ४४९ ॥  
॥ इति द्वाविंशवितमाध्ययननियुक्तिः ॥२२॥

॥२३॥ अथ त्रयोविंशतितमकेशीगौतमीया-  
ध्ययननिर्युक्तिः ॥

निक्खेवो गोभसमी चउक्कओ दुवि० ॥ ४५० ॥

गोयमनामागोय वेयंतो भावगोयमो होइ ।

5 एमेव य केसिस्सवि निक्खेवो चउक्कओ होइ ॥ ५१ ॥

गोभम केसीओ आ संवायसमुट्ठिय तु जम्हेयं ।

तो केसिगोयमिज्ज अज्झयणं होइ नायव्व ॥ ५२ ॥

सिक्खावए अ लिंगे अ, सत्तूणं च पराजए ।

पासावगतणे चेव, तंतूद्धरणबंधणे ॥ ५३ ॥

10 अगणिणिव्वावणे चेव, तथा दुट्ठस्स निग्गहे ।

तथा पहपरिन्नाय, महासोअनिवारणे ॥ ५४ ॥

ससारपारगमणे, तमस्स अ विघायणे ।

ठाणोवसपया चेव, एवं बारससू कमो ॥ ४५५ ॥

॥२४॥ अथ चतुर्विंशतितमप्रवचनमात्राध्ययननिर्युक्तिः ।

15 निक्खेवु पवयणंमि(य) चउव्विहो दुविहो य होय दव्वंमि ।

आगमनोआगमओ नोआगमओ अ सो तिविहो ॥ ४५६ ॥

जाणगसरीरभविए तव्वइरित्ते कुत्तिथिमाईसु ।

भावे दुवालसग गणिपिडगं होइ नायव्व ॥ ५७ ॥

मायंमि उ निक्खेवो चउव्विहो दुविहो० ॥ ५८ ॥

20 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ भायणे दव्व ।

भावंमि अ -समिईओ माय खलु पवयणं जत्थ ॥ ५९ ॥

४१० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

अट्टसुवि समिईसु अ दुवालसगं समोअरइ जम्हा ।

तम्हा पवयणमायाअज्जयण होइ नायव्वं ॥ ४६० ॥

॥२५॥ अथ पञ्चविंशतितमयज्ञीयाध्ययननिर्युक्तिः ॥

निकखेवो जन्नमि अ चउक्कओ दुविहो य होइ दव्वमि ।

5 आगमनोआगमओ नोआगमओ अ सो तिविहो ॥४६१॥

जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ साहाणईसुं ।

तवसंजमेसु जयणा भावे जन्नो मुणेयव्वो ॥ ६२ ॥

जयघोसा अणगारा विजयघोसस्स जन्नकिच्चमि ।

तत्तो समुट्ठियमिणं अज्जयणं जन्नइज्जंति ॥ ६३ ॥

10 वाणारसिनयरोए दो विप्पा आसि कासवसगुत्ता ।

घणकणगविउलफोसा छक्कम्मरया चउव्वेया ॥ ६४ ॥

दोवि अ जमला भाउअ सपीआ अन्नमन्नपुरत्ता ।

जयघोसविजयघोसा आगमकुसला सदाररया ॥ ६५ ॥

अह अन्नया कयाई जयघोसो ण्हाइउं गओ गं ।

15 अह पिच्छइ मडूक्कं सप्पेण त्तिहि गसिज्जंतं ॥ ६६ ॥

सप्पोऽवि अ कुललेण उक्खित्तो पाडिओ य भूमिए ।

सोऽवि अ कुललो सप्पं अक्कमिउं अच्छए तत्थ ॥ ६७ ॥

सप्पोऽवि कुललवसगओ मडूक्क खाइ च्चिआइयं ।

सोऽवि अ कुललो खायइ सप्प च्चेहिं गासेहिं ॥ ६८ ॥

20 त अन्नमन्नघाय जयघोसो पासिऊण पडिबुद्धो ।

गंगाओ उत्तरिउ समणाण आगओ वसहिं ॥ ६९ ॥

- सो समणो पव्वइओ निगंथो सव्वगंथउम्मुक्को ।  
 वोसिरिऊण असारो केसेहि समं परिवक्केसे ॥ ४७० ॥  
 पंचमहद्वयजुत्तो पचिदिअसवुडो गुणसमिद्धो ।  
 घडणजयणप्पहाणो जाओ समणो समिअपावो ॥ ७१ ॥
- 5 अह एगराइमाए पडिमाए सो मुणी विहरमाणो ।  
 वसुहं दूहज्जतो पत्तो वाणारसि नयारि ॥ ७२ ॥  
 सो उज्जाण निसन्नो मासक्खमणेण खेइयसरीरो ।  
 भिक्खट्ठ बंभणिज्जे उवट्ठिओ जन्नवाडमि ॥ ७३ ॥  
 अह भणई जयघोसं कीस तुमं आगओ ? इहं भंते ! ।
- 10 नहु ते दाहामि इओ जायाहि हु अन्नओ भिक्खं ॥ ७४ ॥  
 सो एवं पडिसिद्धो जन्नवाडमि जायगेण त्तिह ।  
 परमत्थदिट्ठसारो नेव य तुट्ठो नवि अ रुट्ठो ॥ ७५ ॥  
 अह भणई अणगारो जं जायग ! आउसो निसामेह ।  
 वयचरिय भिक्खचरिआ दिट्ठा साहूण चरणंमि ॥ ७६ ॥
- 15 रज्जाणि उ अन्नहाया रायसिरि अ(त)णुचरंति भिक्खाए ।  
 समणस्स उ मुक्कस्सा भिक्खा चरणं च करणं च ॥ ७७ ॥  
 संजाणंतो भणई जयघोसं जायगो विजयघोसो ।  
 अत्थि उ पसूअमन्न भुंजउ भयवं ! पगामाए ॥ ७८ ॥  
 भिक्खेण न मे कज्जं मज्झ करणं तु घम्मचरणेणं ।
- 20 पडिवज्ज घम्मचरण मा संसारमि हिडिहिंसि ॥ ७९ ॥  
 सो समणो पव्वइओ घम्म सोऊण तस्स समणस्स ।  
 जयघोसविजयघोसा सिद्धि गया खीणसंसारा ॥ ८० ॥  
 ॥ इति पञ्चविंशतितमाध्ययननिर्युक्तिः ॥ २५ ॥



॥२६॥ अथ षट्त्रिंशतितमसामाचार्यध्ययननियुक्तिः ।

निक्खेवो सामंमि(य) चउच्चिहो दुच्चिहो होइ दव्वंमि ।

आगमनोआगमओ नोआगमओ य.सो तिच्चिहो ॥ ४८१ ॥

जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ सक्कराईसुं ।

5 भावंमि दसविहं खलु इच्छामिच्छाइअ होइ ॥ ८२ ॥

इच्छा मिच्छा तहक्कारो; आवस्सिआ अ निसीहिआ ।

आपुच्छणा य पडिपुच्छा, छंदणा य निमंतणा ॥ ८३ ॥

उवसंपया य काले सामायारी भवे दसविहा उ ।

एएसि तु पयाणं पत्तोय परुवणं वुच्छं ॥ ८४ ॥

10 आयारे निक्खेवो चउक्कओ दुच्चि० ॥ ८५ ॥

जाणगसरीरभविए तव्वइरित्ते य नामणाईसुं ।

भावंमि दसविहाए सामायारीइ आयरणा ॥ ८६ ॥

इच्छाइसाममेसुं आयरणं वणिअं तु जम्हेत्थ ।

15 तम्हा सामायारी अज्झयणं होइ नायव्वं ॥ ४८७ ॥

॥२७॥ अथ साप्तविंशत्खलुकीयाध्ययननियुक्तिः ॥

निक्खेवो खलुं कंमि चउच्चिहो० ॥ ४८८ ॥

जाणगसरीरभविए तव्वइरित्ते वड्लमाईसुं ।

पडिलोमो सव्वत्थेसु भावओ होइ उ खलुंको ॥ ८९ ॥

20 अवदाली उत्तसओ जोत्तजुगभंज तुत्तभंजो अ ।

उप्पहविप्पहगामी एय खलुंका भवे गोणा ॥ ४९० ॥

- ज किर दध्वं खुञ्ज कक्कडगुर्यं तहा दुरं वणामं ।  
 तं दध्वेसु खलु कं वंककुडिलवेढमाइद्धं ॥ ९१ ॥  
 सुचिरंपि वंकडाइ होहिंति अणुञ्जइञ्जमाणाइं ।  
 करमंदिदासुआइं गयंकुसा इव विटाइं ॥ ९२ ॥
- 5 दसमसगस्समाणा जलुयकविच्छुयसमा य जे हुंति ।  
 ते किर होति खलु का तिवखम्मि उ चंडमद्विआ ॥ ९३ ॥  
 जे किर गुरुपडिणीआ सबला असमाहिकारगा पावा ।  
 अहिगरणकारगप्पा जिणवयणे ते किर खलुंका ॥ ९४ ॥  
 पिसुणा परोवतावी भिन्नरहस्सा पर परिभवति ।
- 10 निव्विअणिञ्जा य सदा जिणवयणे ते किर खलुंका ॥ ९५ ॥  
 तम्हा खलुंकाभाव चइउणं पडिएण पुरिसेण ।  
 कायव्वा होइ मई उञ्जुसमावंमि भावेणं ॥ ४९६ ॥

।२८। अथ अष्टाविंशमोक्षमार्गगत्यध्ययननिर्युक्तिः ।

- निक्खेवो मुखमि(य) चउव्विहो० ॥ ४९७ ॥
- 15 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ नियलमाईसु ।  
 अट्ठविहकम्ममुक्को नायव्वो भावओ मुखो ॥ ९८ ॥  
 निक्खेवो मगंमि(वि)चउव्विहो० ॥ ९९ ॥  
 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ जलथलाईसुं ।  
 भावमि नाणदसणतवचरणगुणा मुणेयव्वा ॥ ५०० ॥
- 20 निक्खेवो उ गईए चउक्कओ दुव्वि० ॥ ५०१ ॥  
 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ पुग्गलाईसुं ।  
 भावे पचविहा खलु मुखगईए अहीगारो ॥ ५०२ ॥

४१४ ] [ नियुक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननियुक्तिः

मुक्खो मग्गो अ गई वण्णिज्जइ जम्ह इत्थ अज्झयणे ।  
तं एअं अज्झयणं नायव्वं मुक्खमग्गगई ॥ ५०३ ॥

॥ २९ ॥ अथ एकोनत्रिंशत्सम्यक्त्वपराक्रमाध्ययन-  
नियुक्तिः ॥

- 5 आयाणपएणेय सम्मत्तपरक्कमंति अज्झयणं ।  
गुणं तु अप्पमाय एणे पुण वीयरगसुयं ॥ ५०४ ॥  
निक्खेवो अपमाए चउव्विहो० ॥ ५०५ ॥  
जाणगभविद्यरीरे तव्वइरित्ते अमित्तमाईसु ।  
भावे अच्चाणअसंवरईसु होइ नायव्वो ॥ ५०६ ॥
- 10 निक्खेवो अ सुअग्गि चउक्कअो दुविहो० ॥ ५०७ ॥  
जाणगभविद्यरीरे तव्वइरित्ते अ सो उ पचविहो ।  
अड्यबोड्यवालय वागय तह कीडए चेव ॥ ५०८ ॥  
भावसुअं पुण दुविहं चेव होइ मिच्छसुयं ।  
अहिघारो सम्मसुए इहमज्झयणंमि नायव्वो ॥ ५०९ ॥
- 15 सम्मत्तमप्पमाओ इहमज्झयणंमि वण्णिअो जेण ।  
तम्हेयं अज्झयणं नायव्वं अप्पमायसुअं ॥ ५१० ॥

॥ ३० ॥ अथ त्रिंशत्तपोभार्गगत्यध्ययननियुक्तिः ॥

- निक्खेवो (उ) तवमि चउव्विहो० ॥ ५११ ॥  
जाणगभविद्यरीरे तव्वइरित्ते अ पंचतवमाई ।  
20 भावंमि होइ दुविहो बज्झो अविमतरो चेव ॥ १२ ॥

मग्गईणं दुण्हवि पुव्वुद्धिट्ठो चउक्कनिक्खेवो ।  
पगयं तु भावमग्गे सिद्धिगईए उ नायव्वं ॥ १३ ॥  
दुविहत्तवोमग्गई वन्निज्जइ जम्ह इत्थ अज्झयणे ।  
तम्हा एअज्झयणं तवमग्गइत्ति नायव्वं ॥ ५१४ ॥

५ ॥ ३१ ॥ अथ एकत्रिंशत्तमचारित्रविध्यध्ययन-  
निर्युक्तिः ॥

निक्खेवो चरणमि(मी) चउव्विहो दुविहो य होइ दव्वंमि ।  
आगमनोआगमओ नोआगमओ य सो तिविहो ॥ ५१५ ॥  
जाणगसरीरभविए तव्वतिरित्ते य गइभिक्खमाईसुं ।

- 10 आचरणे आचरणं भावाचरणं तु णायव्वं ॥ १६ ॥  
णिक्खेवो उ विहीए चउव्विहो दुविहो य होइ दव्वंमि ।  
आगमनोआगमओ नोआगमओ य सो तिविहो ॥ १७ ॥  
जाणगसरीरभविए तव्वतिरित्ते य इंदियत्थेसुं ।  
भावविहो पुण दुविहा संजमजोगो तवो चेव ॥ १८ ॥  
15 पगयं तु भावचरणे भावविहीए अ होइ नायव्वं ।  
चइऊण अचरणविहिं चरणविहीए उ जइयव्वं ॥ ५१९ ॥

॥ ३२ ॥ अथ द्वात्रिंशत्तमाप्रमादस्थानाध्ययन-  
निर्युक्तिः ॥

- निक्खेवो अपमाए चउव्विहो ॥ ५२० ॥  
20 जाणगसरीरभविए तव्वइरित्ते अ मज्जमाईसु ।  
निहाविक्हकसाया विसएसु भावओ पमाओ ॥ ५२१ ॥

४१६ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

नामं ठवणादविए खित्तद्धा उड्ढ उवरई वसही ।

संजमपगहजोहे अयलगणसंघणा भावे ॥ २२ ॥

भावप्पमाय पगयं संखाजुत्ते अ भावठार्णमि ।

चइऊणं च (ण इइ) पमायं जइयव्वं अप्पमार्यमि ॥ २३ ॥

5 वाससहस्सं उगं तवमाइगरस्स आयरंतस्स ।

जो किर पमायकालो अहोरत्तां तु संकलिअं ॥ २४ ॥

वाससवासे अहिए तव चरतस्स वह भाणस्स ।

जो किर पमायकालो अंतमुहुत्त तु संकलिअ ॥ २५ ॥

जेसि तु पमाएणं गच्छइ कालो निरत्थओ घम्मे ।

10 ते ससारमणंतं हिडति पमायदोसेणं ॥ २६ ॥

तम्हा खलुप्पमाय चइऊण पंडिएण पुरिसेणं ।

दंसणनाणचरित्ते कायव्वो अप्पमाओ उ ॥ ५२७ ॥

[३६] अथ त्रयत्रिंशत्तमकर्मप्रकृत्यध्ययननिर्युक्तिः ।

कम्ममि अ निक्खेवो चउव्विहो० ॥ ५२८ ॥

15 जाणगभविद्यसरीरे तव्वइरित्तं च तं भवे दुविह ।

कम्मे नोकम्मे या कम्ममि अ अणुदओ भणिओ ॥ २६ ॥

नोकम्मदव्वकम्मं नायव्व लेप्पकम्ममाईअ ।

भावे उदओ भणिओ कम्मट्ठविहस्स नायव्वो ॥ ५३० ॥

निक्खेवो पयडीए चउव्विहो० ॥ ३१ ॥

20 जाणगभविद्यसरीरा तव्वइरित्ता य सा पुणो दुविहा ।

कम्मे नोकम्मे या कम्ममि अ अणुदओ भणिओ ॥ ३२ ॥

नोकम्मे दब्बाइं गहणपाउग्गमुक्कगाइं च ।

भावे उदओ भणिओ मूलपयडि उत्तराणं च ॥ ३२ ॥

पगइठिई अणुभाग पएसकम्म च सुट्ठु नाऊणं ।

एएसि सवरे खलु खवणे उ सयावि जइअव्वं ॥ ५३३ ॥

5 ॥३४॥ अथ चतुस्त्रिंशत्तमलेइयाध्ययननिर्युक्तिः ॥

लेसाणं निवखेवो चउक्कओ दुविह होइ नायव्वो ॥ ५३४ ॥

जाणगभवियसरीरा तव्वइरित्ता य सा पुणो दुविहा ।

कम्मा नोकम्मे या नोकम्मे हुंति दुविहा उ ॥ ३५ ॥

जीवाणमजीवाण य दुविहा जीवाण होइ नायव्वा ।

10 भवमभवसिद्धिआणं दुविहाणवि होइ सत्तविहा ॥ ३६ ॥

अजीवकम्मनो दव्वलेसा सा दमविहा उ नायव्वा ।

चंदाण य सूराण य गहगणनक्खत्तताराणं ॥ ५३७ ॥

आमरणच्छायणादसगाण मणिकागिणीण जा लेसा ।

अजीवदव्वलेसा नायव्वा दसविहा एसा ॥ ३८ ॥

15 जा दव्वकम्मलेसा सा नियमा छव्विहा उ नायव्वा ।

क्रिण्हा नीला काऊ तेउ पम्हा य सुक्का य ॥ ३९ ॥

द्विहा उ भावलेसा विसुद्धलेसा तहेव अविमुद्धा ।

द्विहा विसुद्धलेसा उवसमखइआ कसायाण ॥ ५४० ॥

अविसुद्धभावलेसा सा द्विहा नियमसो उ नायव्वा ।

20 पिज्जमि अ दोसंमि अ अहिगारो कम्मलेसाए ॥ ४१ ॥

नोकम्मदव्वलेसा पओगसा वीससा उ नायव्वा ।

भावे उदओ भणिओ छण्ह लेसाण जीवेसु ॥ ४२ ॥

४१८ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (५) श्रीउत्तराध्ययननिर्युक्तिः

अञ्जयणे निक्खेवो चउक्कओ दुविह होय नायव्वो ॥ ४२ ॥

जाणगभवियसरीरं तव्वइरित्तं च पोत्थगाईसु ।

अउभप्पस्साणयणं नायव्वं भावमञ्जयणं ॥ ४४ ॥

एयांसि लेसाण नाऊण सुहासुहं तु परिणामं ।

5 चइऊण अप्पसत्थं पसत्थलेसासु जइअव्व ॥ ५४५ ॥

॥ ३५ ॥ अथ पञ्चत्रिंशत्तमाणगारमार्गगत्यध्ययन-

निर्युक्तिः ॥

अणगारे निक्खेवो चउव्विहो दुविह होइ नायव्वो ॥ ५४६ ॥

जाणगभवियसरीरे तव्वइरित्ते अ निणहगाईसु ।

10 भावे सम्मद्दिट्ठी अगारवासा विणिम्मुक्को ॥ ४७ ॥

मग्गईण दुण्हवि पुव्वुद्दिट्ठी चउक्कनिक्खेवो ।

अहिगारो भावमग्गे सिद्धिगईए उ नायव्वो ॥ ५४८ ॥

॥ ३६ ॥ अथ षट्त्रिंशत्तमजीवाजीवविभक्त्यध्ययन-

निर्युक्तिः ॥

15 निक्खेवो जीवंमि अ चउव्विहो दुविह होइ नायव्वो ॥ ५४९ ॥

जाणगभवियसरीरे तव्वइरित्ते अ जीवदव्वं तु ।

भावंमि दसविहो खलु परिणामो जीवदव्वस्स ॥ ५५० ॥

निक्खेवो अजीवंमि चउव्विहो दुविह होइ नायव्वो ॥ ५५१ ॥

जाणगभवियसरीरे तव्वइरित्ते अजीवदव्वं तु ।

20 भावंमि दसविहो खलु, परिणामो अजीवदव्वस्स ॥ ५५२ ॥

- निषतेवो विभक्तीए चउद्विहो द्विहृ होइ दधमि० ॥५३॥  
जाणनभविषमरोरा तध्वइरिस्ता य ते भवे द्विहृहा ।  
जीवाणमजीवाण य जीवविभक्ती तहि द्विहृहा ॥ ५४ ॥  
मिद्धाणमसिद्धाण य अज्जीवाण तु होइ द्विहृहा उ ।  
५ दधीणमदधीण य विभासियधवा जहा मृत्ते ॥ ५५ ॥  
नायमि विभक्ती तलु नायधवा छद्विहृमि नायमि ।  
अहिगारो इत्यं पुण दधविभक्तीइ अज्जयणे ॥ ५५६ ॥  
जे किर भवसिद्धीया परित्तसमारिष्ठा य नविष्ठा य ।  
ते किर पढंति धीरा, छत्तीमं उत्तरज्जयणे ॥ ५७ ॥  
१० जे हुंति अभवसिद्धीया गंधकमत्ता अणनमंमारा ।  
ते नक्किट्टकम्मा अन्नविद्य उत्तरज्जया ॥ ५८ ॥  
तम्हा जिणपन्नरो अणनगमवज्जवेहि मग्गे ।  
धज्जाए जहाजोमं गुण्यमाया अहिज्जिज्जया ॥ ५९, १० ॥  
१५ ॥ इति षट्त्रिंशत्तमाध्ययननिर्युक्तिः ॥ ३६ ॥

॥ इति श्रीं उन्नराध्ययननिर्युक्तिः

श्रीं भद्रयाहृस्यामिभिः कृता समाप्ता ॥५॥





तपोमूर्ति पू० आ० श्री विजयकर्पूरसूरिभ्यो नमः

# ॥६॥ श्री आचाराङ्गनिर्युक्तिः

॥ १ ॥ अथ प्रथमं शस्त्रपरिज्ञाध्ययनम् ॥

॥ १-१ ॥ अथ प्रथमाध्ययने प्रथमोद्देशकः ॥

- 5 वदित्तु सव्वसिद्धे जिणे अ अणुओगदायए सव्वे ।  
आयारस्स भगवओ निज्जुत्ति कित्तइस्सामि ॥ १ ॥  
आयार अंग सुयखध बंभ चरणे तहेव सत्थे य ।  
परिणाए संणाए निवखेवो तह दिसाण च ॥ २ ॥  
चरणदिसावज्जाणं निवखेवो चउक्कओ य नायवो ।
- 10 चरणमि छव्विहो खलु सत्तविहो होइ उ दिसाणं ॥ ३ ॥  
जत्थ य जं जाणिज्जा निवखेवं निवखेवे निरवसेसं ।  
जत्थविद्य न जाणिज्जा चउक्कयं निवखेवे तत्थ ॥ ४ ॥  
आयारे अंगंमि य पुव्वुद्धिट्ठो चउक्कनिवखेवो ।  
नवरं पुण नाणत्तं भावायारमि तं वोच्छं ॥ ५ ॥
- 15 तस्सेगट्ठ पवत्तण पढमंग गणी तहेव परिमाणे ।  
समोयारे सारो य सत्तहि दारेहि नाणत्तं ॥ ६ ॥  
आयारो आचालो आगालो आगरो य आसासो ।  
आपरिसो अंगंति य आइणाऽऽजाइ आमोवखा ॥ ७ ॥

- सर्वेसि आयारो तित्थस्स पवत्तणे पढमयाए ।  
 सेसाइं अंगाइं एककारस आणुपुव्वीए ॥ ८ ॥  
 आयारो अंगणं पढम अंगं दुवालसण्हंपि ।  
 इत्थ य मोक्खोवाओ एस य सारो पवयणस्स ॥ ९ ॥
- 5 आयारम्मि अहीए जं नाओ होइ समणघम्मो उ ।  
 तम्हा आयारघरो भण्णइ पढमं गणिट्ठाणं ॥ १० ॥  
 णववंभचेरमइओ अट्टारसपयसहस्सिओ वेओ ।  
 हवइ य सपंचचूलो बहुवहुतरओ पयगेणं ॥ ११ ॥  
 आयारग्माणत्थो वभच्चेरेसु सो समयरइ ।
- 10 सोऽवि य सत्थपरिण्णाए पिड्ढिअत्थो समयरइ ॥ १२ ॥  
 सत्थपरिण्णाअत्थो छस्सुवि काएमु सो समयरइ ।  
 छज्जीवणियाअत्थो पंचसुवि वएसु ओयरइ ॥ १३ ॥  
 पंच य महव्वयाइ समयरते य सव्वदव्वेमुं ।  
 सर्वेसि पज्जवाणं अणतभागम्मि ओयरइ ॥ १४ ॥
- 15 छज्जीवणिया पढमे वीए चरिमे य सव्वदव्वाइ ।  
 सेसा महव्वया खलु तदेवकदेसेण दव्वाण ॥ १५ ॥  
 अगाणं किं सारो ? आयारो, तस्स हवइ किं सारो ? ।  
 अणुओगत्यो सारो तस्सवि य परूवणा सारो ॥ १६ ॥  
 सारो परूवणाए चरणं तस्सवि य होइ निव्वाणं ।
- 20 निव्वाणस्स उ सारो अव्वावाहं जिणा विति ॥ १७ ॥  
 वभग्मी य चउक्कं ठवणाए होइ वंभणुप्पत्ती ।  
 सत्तण्ह वण्णाण नवण्ह वण्णंतराणं च ॥ १८ ॥

४२२ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

- ✓ एवका मणुस्सजाई रज्जुप्पत्तीइ दो कया उसभे ।  
तिण्णेव सिप्पवणिए सावगधम्मम्मि चत्तारि ॥ १९ ॥  
संजोगे सोलसगं सत्त य वण्णा उ नव य अंतरिणो ।  
एए दोवि विगप्पा ठवणा बंभस्स णायव्वा ॥ २० ॥
- 5 पगई चउक्कगाणंतरे य ते हुंति सत्त वण्णा उ ।  
आणंतरेसु चरमो वण्णो खलु होइ णायव्वो ॥ २१ ॥  
अबट्ठुग्गनिसाया य अजोगव मागहा य सूया य ।  
खत्ता(य) विदेहाविय चडाला नवमगा हुंति ॥ २२ ॥  
एगतरिए इणमो अबट्ठो चेव होइ उग्गो य ।
- 10 बिइयंतरिअ निसाओ परासरं तं च पुण वेगे ॥ २३ ॥  
पडिलोमे सुद्धाई अजोगवं मागहो य सूओ अ ।  
एगतरिए खत्ता वेदेहा चेव णायव्वा ॥ २४ ॥  
बित्थियंतरे नियमा चण्डालो सोऽवि होइ णायव्वो ।  
अणुलोमे पडिलोमे एव एए भवे भेया ॥ २५ ॥
- 15 उग्गेणं खत्ताए सोदागो वेणवो विदेहेणं ।  
अंबट्ठीए सुट्ठीय बुक्कसो जो निसाएणं ॥ २६ ॥  
सूएण निसाईए कुक्करओ सोवि होइ णायव्वो ।  
एसो बीओ भेओ चउव्विहो होइ णायव्वो ॥ २७ ॥  
दव्वं सरोरभविओ अत्ताणी बत्थिसंजमो चेव ।
- 20 भावे उ बत्थिसंजम णायव्वो संजमो चेव ॥ २८ ॥  
चरणंमि होइ छक्क गइमाहारो गुणो व चरणं च ।  
खित्तमि जमि खित्ते काले कालो जहि जाओ(जो उ) ॥ २९ ॥

- भावे गङ्गमाहारो गुणो गुणवओ पसत्थमपसत्था ।  
गुणचरणे पसत्थेण वमचेरा नव हवंति ॥ ३० ॥  
सत्थपरिण्णा १ लोगविजओ २ य सीओसणिज्ज ३ सम्मत्तं ४ ।  
तह लोगसारनामं ५ धुय ६ तह महापरिण्णा ७ य ॥ ३१ ॥  
5 अट्टमए य विमोक्खो ८ उवहाणसुयं ९ च नवमर्गं भणियं ।  
इच्चेसो आयारो आयारग्गाणि सेसाणि ॥ ३२ ॥  
जिअसंजमो १ अ लोगो जह वज्झइ जह य तं पजहियत्वं २ ।  
सुहदुक्खतित्तिक्खाविय ३ सम्मत्तं ४ लोगसारो ५ य ॥ ३३ ॥  
निस्संगया ६ य छट्ठे मोहसमुत्था परोसहुवसग्गा ७ ।  
10 निज्जाणं ८ अट्टमए नवमे य जिणेण एवं ति ९ ॥ ३४ ॥  
जीवो छक्कायपरुवणा य तेसिं वहे य वंधोत्ति ।  
विरईए अहिगारो सत्थपरिण्णाए णायव्वो ॥ ३५ ॥  
दव्वं सत्थग्गिविसन्नेहविलखारलोणमाईय ।  
भावो य दुप्पउत्तो वाया काओ अविरई या ॥ ३६ ॥  
15 दव्वं जाणण पच्चक्खाणे दव्विए सरीर उवगरणे ।  
भावपरिण्णा जाणण पच्चक्खाणं च भावेणं ॥ ३७ ॥  
दव्वे सच्चित्ताई भावेऽणुभवणजाणणा सण्णा ।  
मति होइ जाणणा पुण अणुभवणा कम्मसंजुत्ता ॥ ३८ ॥  
आहार भय परिग्गह मेहुण सुख दुक्ख मोह वित्तिगिच्छा ।  
20 कोह माण माय लोहे सोगे लोगे य वम्मोहे ॥ ३९ ॥  
नाम ठवणा दव्विए खित्ते तावे य पणवग भावे ।  
एस दिसानिक्खेवो सत्तविहो होइ णायव्वो ॥ ४० ॥

तेरसपएसिय खलु तावइएसुं भवे पएसेसुं ।

जं दव्वं ओगाढं जहण्णयं तं दसदिसाणं ॥ ४१ ॥

अट्ट पएसो रुयगो तिरियं लोयस्स मज्झयारंमि ।

एस पभवो दिसाणं एसेव भवे अणुदिसाणं ॥ ४२ ॥

5 इंदगोई जम्मा य नेरुती वारुणी य वायव्वा ।

सोमा ईसाणावि य विमला य तमा य बोद्धव्वा ॥ ४३ ॥

दुपएसाइ दुरुत्तर एगपएसा अणुत्तरा चेव ।

चउरो चउरो य दिसा चउराइ अणुत्तरा दुण्णि ॥ ४४ ॥

अंतो साईआओ बाहिरपासे अपज्जवसिआओ ।

10 सव्वाणंतपएसा सव्वा य भवति कडजुम्मा ॥ ४५ ॥

सगडुद्धीसंठिआओ महादिसाओ हवंति चत्तारि ।

मुत्तावली य चउरो दो चेव हवंति रुयगनिभा ॥ ४६ ॥

जस्स जओ आइच्चो उवेइ सा तस्स होइ पुव्वदिसा ।

जत्तो अ अत्थमेइ उ अवरदिसा सा उ णायव्वा ॥ ४७ ॥

15 दाहिणपासंमि य दाहिणा दिसा उत्तरा उ वामेणं ।

एया चत्तारि दिसा तावखित्ते उ अक्खाया ॥ ४८ ॥

जे मंदरस्स पुव्वेण मणुस्सा दाहिणेण अवरेण ।

जे आवि उत्तरेणं सव्वेसि उत्तरो मेरु ॥ ४९ ॥

सव्वेसि उत्तरेणं मेरु लवणो य होइ दाहिणओ ।

20 पुव्वेण उट्टेई अवरेणं अत्थमइ सूरु ॥ ५० ॥

जत्थ य जो पणवओ कस्सवि साहइ दिसासु य णिमित्त ।

जत्तोमुहो य ठाई सा पुव्वा पच्छओ अवरा ॥ ५१ ॥

- दाहिणपासमि उ दाहिणा दिसा उत्तरा उ वामेणं ।  
एयासिमन्तरेणं अण्णा चत्तारि विदिसाओ ॥ ५२ ॥  
एयासि चैव अट्टण्हमंतरा अट्टु हुंति अण्णाओ ।  
सोलस सरोरउस्सयबाहत्ला सव्वतिरियदिसा ॥ ५३ ॥
- 5 हेट्ठा पायतलाणं अहोदिसा सीसउवरिमा उट्ठा ।  
एया अट्टारसवी पण्णवगदिसा मुणेयव्वा ॥ ५४ ॥  
एव पकप्पिआण दसण्ह अट्टण्ह चैव य दिसाणं ।  
नामाइं वुच्छामी जहक्कमं आणुपुव्वीए ॥ ५५ ॥  
पुव्वा य पुव्वदक्खिण दक्खिण तथा दक्खिणावरा चैव ।
- 10 अवरा य अवरउत्तर उत्तर पुव्वत्तरा चैव ॥ ५६ ॥  
सामुत्थाणी कविला खेलिज्जा खलु तहेव अहिधम्मा ।  
परियाधम्मा य तथा साविस्ती पण्णविस्ती य ॥ ५७ ॥  
हेट्ठा नेरइयाण अहोदिसा उवरिमा उ देवाणं ।  
एयाइ नामाइं पण्णवगम्सा दिसाणं तु ॥ ५८ ॥
- 15 सोलसवी तिरियदिसा सग्गुद्धीसठिया मुणेयव्वा ।  
दो मत्तलगमूलाओ उट्टु अ अहेवि य दिसाओ ॥ ५९ ॥  
मणुया तिरिया काया तह्मग्गबीया चउक्कगा चउरो ।  
देवा नेरइया वा अट्टारस होति भावदिसा ॥ ६० ॥  
पण्णवगदिसट्ठारस भावदिसाओऽवि तत्तिया चैव ।
- 20 इदिकक्कं विधेज्जा हवन्ति अट्ठारसट्ठारा ॥ ६१ ॥  
पण्णवगदिसाए पुण अहिगारो एत्थ होइ णायव्वो ।  
जीवाए पुग्गलाण य एयासु गयागई अत्थि ॥ ६२ ॥

- केसिचि नाणसण्णा अत्थि केसिचि नत्थि जीवाण ।  
कोऽहं परंमि लोए आसी कयरा दिसाम्मो वा ? । ६३ ॥
- जाणइ सयं मईए अन्नेसि वावि अन्तिए सोच्चा ।  
जाणगज्जणपण्णविओ जीवं तह जीवकाए वा ॥ ६४ ॥
- ४ इत्थ य सह समइअत्ति जं एअं तत्थ जाणणा होई ।  
ओहीमराणपज्जवनाणकेवले जाइसरणे य ॥ ६५ ॥
- परवइ वागरणं पुण जिणवागरणं जिणा परं नत्थि ।  
अण्णेसि सोच्चतिय जिणेहि सट्ठो परो अण्णो ॥ ६६ ॥
- तत्थ अकारि करिस्संति बंधाचिता कया पुणो होइ ।  
10 सहसम्मइया जाणइ कोइ पुण हेतुज्जुत्तीए ॥ ६७ ॥

॥१-२॥ अथ प्रथमाध्ययने द्वितीयोपृथ्वीकायोदेशकः ॥

- पुढवीए निक्खेवो परूवणालक्खणं परीमाणं ।  
उवभोगो सत्थ वेयणा य वहणा निवित्ती य ॥ ६८ ॥
- नामठवणापुढवी दन्वपुढवी य भावपुढवी य ।  
15 एसो खलु पुढवीए निक्खेवो चउविहो होइ ॥ ६९ ॥
- दन्वं सरीरभविओ भावेण य होइ पुढविजीवो उ ।  
जो पुढविनामगोयं कम्म वेएइ सो जीवो ॥ ७० ॥
- दुविहा य पुढविजीवा सुहुमा तह बायरा य लोगमि ।  
सुहुमा य सव्वलोए दो चेव य बायरविहाणा ॥ ७१ ॥
- 20 दुविहा बायरपुढवी समासओ सण्हपुढवि खरपुढवी ।  
सण्हा य पचवण्णा अवरा छत्तीसइविहाणा ॥ ७२ ॥

- पुढवी य सक्करा वालुगा य उबले सिला य लौणूसे ।  
अथ तंब तउअ सीसग रूप सुवण्णे य वडरे य ॥ ७३ ॥  
हरियाले हिंगुलए मणोसिला सासगंजण पवाले ।  
अब्भपडलब्भवालुअ वायरकाए मणिविहाणा ॥ ७४ ॥
- 5 गोमेज्जए य रुयगे अंको फलिहे य लोहियक्खे य ।  
मरगय मसारगल्ले भुयमोयग इंदनीले य ॥ ७५ ॥  
चंदप्पह वेरुलिए जलकंते चेव सूरकन्ते य ।  
एए खरपुढवीए नामं छत्तीसयं होइ ॥ ७६ ॥  
वण्णरसगंधफासे जोणिप्पमुहा भवंति सखेज्जा ।
- 10 णेगाइ सहस्साइ हुति विहारणमि इक्किकके ॥ ७७ ॥  
वण्णमि य इक्किकके गंधमि रसमि तह य फासमि ।  
नाणत्ती कायव्वा विहाणए होइ इक्किकके ॥ ७८ ॥  
जे बायरे विहाणा पज्जत्ता तत्तिआ अपज्जत्ता ।  
सुहुमावि हुति दुविहा पज्जत्ता चेव अपज्जत्ता ॥ ७९ ॥
- 15 रुक्खाण गुच्छाण गुम्माण लयाण वल्लिवलयाण ।  
जह दीसइ नाणत्त पुढवीकाए तहा जाण ॥ ८० ॥  
ओसहि तण सेवाले पणगविहाणे य कद मूले य ।  
जह दीसइ नाणत्तं पुढवीकाए तहा जाण ॥ ८१ ॥  
इक्कस्स दुण्ह तिण्ह व सखिज्जाण व न पासिउ सक्का ।
- 20 वीसंति सरीराइं पुढविजियाणं असखाणं ॥ ८२ ॥  
एएहिं सरीरेहिं पक्कवखं ते परुविया हुति ।  
सेसा आणागिज्जा चक्खुफासं न जं इति ॥ ८३ ॥ ✓



- ✓ उत्रभोगजोग अज्जवसाणे मइसुय अचक्खुदंसे य ।  
 अट्टविहोदयलेसा सन्नुस्सासे कसाया य ॥ ८४ ॥  
 अट्टी जहा सरीरंमि अणुगयं च्चेषण खरं दिट्ठं ।  
 एवं जीवाणुगय पुढविसरीर खरं होइ ॥ ८५ ॥
- 5 जे बायरपज्जत्ता पयरस्स असखभागमित्ता ते ।  
 सेसा तिसिन्निवि रासी वीसुं लोया असखिज्जा ॥ ८६ ॥  
 पत्थेण व कुडवेण व जह कोइ मिणिज्ज सब्बघन्नाइं ।  
 एवं मविज्जमाणा हवति लोया असखिज्जा ॥ ८७ ॥  
 लोगागासपएसे इक्किक्कं निक्खिखे पुढविजीवं ।
- 10 एवं मविज्जमाणा हवति लोया असखिज्जा ॥ ८८ ॥  
 निउणो उ होइ कालो तत्तो निउणयरय हवइ खित्त ।  
 अंगुलसेदीमित्ते ओसप्पिणीओ असखिज्जा ॥ ८९ ॥  
 अणुसमयं च पवेसो निक्खमण च्चैव पुढविजीवाणं ।  
 काए कायट्ठिइया चउरो लोया असखिज्जा ॥ ९० ॥
- 15 वायरपुढविककाइयपज्जत्तो अन्नमन्नमोगाढो ।  
 सेसा ओगाहते सुहुमा पुण सब्बलोगमि । ९१ ॥  
 चकमणे य ट्ठाणे निसीयणा तुयट्ठणे य कयकरणे ।  
 उच्चारे पासवणे उवगरणाणं च्च निक्खिबणे ॥ ९२ ॥  
 आलेवण पहरण भूसणे य कयविककए किसीए य ।
- 20 भंडाणंपि य करणे उवभोगविही मणुस्साणं ॥ ९३ ॥  
 एएहिं कारणोहिं हिंसति पुढविकाइए जीवे ।  
 साय गवेसमाणा परस्स इक्खं उदीरति ॥ ९४ ॥

- हलकुलिय—विसकुद्दालालित्य-मिर्गसिग-कट्टमग्गी य ।  
उच्चारे पासवणे एयं तु समासओ सत्थं ॥ ९५ ॥  
किंची सकायसत्थं किंची परकाया तदुभय किंचि ।  
एयं तु दव्वसत्थं भावे अ असंजमो सत्थं ॥ ९६ ॥  
पायच्छेयण भेयण जंघोरु तहेव अंगुवंगेसुं ।
- 5 जह हुति नरा दुहिधा पुढविककाए तहा जाण ॥ ९७ ॥  
नत्थि य सिअंगुवगा तयाणुरुवा य वेयणा तेसि ।  
केसिचि उदीरंती केसिचऽतिवायए पाणे ॥ ९८ ॥  
पचयंति य अणगारा ण य तेहि गुणेहि जेहि अणगारा ।  
पुढवि विहिंसमाणा न हु ते चायाहि अणगारा ॥ ९९ ॥
- 10 अणगारवाइणो पुढविहिंसगा निग्गुणा अगारिसमा ।  
निटोसत्ति य मइला विरइदुगछाइ मइलतरा ॥ १०० ॥  
केई सयं वहंतो केई अन्नेहि उ वहारिती ।  
केई अणुमन्नंती पुढविकायं वहेमाणा ॥ १०१ ॥  
जो पुढवि समारभइ अन्नेऽवि य सो समारभइ काए ।
- 15 अनियाए अ नियाए दिस्से य तहा आदिस्से य ॥ १०२ ॥  
पुढवि समारभंता हणंति तन्निसिए य बहुजीवे ।  
सुहमे य बायरे य पज्जत्ते या अपज्जत्ते ॥ १०३ ॥  
एय वियाणिऊणं पुढवीए निखिखवंति जे दंडं ।  
तिविहेण सव्वकाल मणेण वायाए काएणं ॥ १०४ ॥
- 20 गुत्ता गुत्तीहि सव्वारिहि समिया समिईहि सजया ।  
जयमाणगा सुविहिया एरिसया हुति अणगारा ॥ १०५ ॥

॥ १-३ ॥ अथ प्रथमाध्ययने तृतीयाङ्कायोद्देशकः ॥

आउस्सवि दाराइं ताइं जाइं हवन्ति पुढवीए ।

नाणत्ती उ विहाणे परिमाणुवभोगसत्थे य ॥ १०६ ॥

दुविहा उ आउजीवा सुहुमा तह बायरा य लोगंमि ।

सुहुमा य सव्वलोए पंचेव य बायरविहाणा ॥ १०७ ॥

5 सुद्धोदए य उस्सा हिमे य महिया य हरतणू चेव ।

बायर आउविहाणा पंचविहा वणिया एए ॥ १०८ ॥

जे बायरपज्जत्ता पयरस्स असंखभागमित्ता ते ।

सेसा तिस्रिवि रासी वीसु लोगा असखिज्जा ॥ १०९ ॥

जह हत्थिस्स सरीरं कललावत्थस्स अहुणोववन्नस्स ।

10 होइ उदगडगस्स य एसुवमा सव्वजीवाणं ॥ ११० ॥

ण्हाणे पिअणे तह धोअणे य भत्तकरणे अ सेए अ ।

आउस्स उ परिभोगो गमणागमणे य जी(ना)वाणं ॥ ११ ॥

एएहिं करणेहिं हिंसन्ती आउकाइए जीवे ।

साय गवेसमाणा परस्स दुक्ख उदीरेंति ॥ १२ ॥

15 उस्सिचणगालणधोवणे य उवगरणमत्तभंडे य ।

बायरआउक्काए एयं तु समासओ सत्थं ॥ १३ ॥

किची सकाय सत्थं किची परकाय तदुभयं किची ।

एय तु दव्वसत्थं भावे य असंजमो सत्थं ॥ १४ ॥

सेसाइ दाराइ ताइं जाइं हवन्ति पुढवीए ।

20 एवं आउद्देसे निज्जुत्ती कित्तिया एसा ॥ १५ ॥

॥ १-३ ॥ अथ प्रथमाध्ययने चतुर्थतेजस्कायोद्देशकः ॥

तेजस्सवि दाराइं ताइ जाइं हवति पुढवीए ।

नाणत्ती उ विहाणे परिमाणुवभोगसत्थे य ॥ ११६ ॥

दुविहा य तेजजीवा सुहुमा तह वायरा य लोगंमि ।

सुहुमा य सध्वलोए पंचेव य वायरविहाणा ॥ १७ ॥

5 इंगाल अगणि अच्ची जाला तह मुम्मुरे य बोद्धवे ।

वायरतेजविहाणा पंचविहा वणिया एए ॥ १८ ॥

जह देहपरिणामो रत्ति खज्जोयगस्स सा उवमा ।

जरियस्स य जह उम्हा तत्रोवमा तेजजीवाणं ॥ १९ ॥

जे वायरपज्जत्ता पलिअस्स असखभागमित्ता उ ।

10 सेसा तिण्णिवि रासी बीसुं लोगा असंखिज्जा ॥ १२० ॥

दहणे पयाधण पमासणे य भत्तकरणे य सेए य ।

वायरतेजकाए उवभोगगुणा मणुस्साणं ॥ २१ ॥

एएहि कारणेहि हिसती तेजकाइए जीवे ।

सायं गवेसमाणा परस्स दुक्खं उदीरति ॥ २२ ॥

15 पुढवी आउवकाए उल्ला य वणस्सई तसा पाणा ।

वायरतेजकाए एय तु समासओ सत्थ ॥ २३ ॥

किंची सकायसत्थं किंची परकाय तदुभयं किंची ।

एय तु दध्वसत्थं भावे य असंजमो सत्थं ॥ २४ ॥

सेसाइ दाराइं ताइं जाइ हवति पुढवीए ।

20 एवं तेजहेसे निज्जुत्ती कित्तिया एसा ॥ १२५ ॥

॥ १-५ ॥ अथ प्रथमाध्ययनेषु श्रमवनस्पतिकार्योद्देशकः ॥

- पुढवीए जे दारा वणसइकाएऽवि हुति ते चेव ।  
नाणत्ती उ विहाणे परिमाणुवभोगसत्थे य ॥ १२६ ॥  
दुविह वणस्सइजीवा सुहुमा तह बायरा य लोगमि ।  
5 सुहुमा य सव्वत्तोए दो य भवे बायरविहाणा ॥ २७ ॥  
पत्तेया साहरण बायरजीवा समासओ दुविहा ।  
बारसविहऽणोगविहा समासओ छद्विहा हुंति ॥ २८ ॥  
रुक्खा गुच्छा गुम्मा लया य चल्ली य पढवगा चेव ।  
तणवल्यहरियओसहिजलरुहकुहणा य बोद्धवा ॥ २९ ॥  
10 अगबीया मूलबीया खंधबीया चेव पोरबीया य ।  
बीयरुहा समुच्छिम समासओ वणसईजीवा ॥ १३० ॥  
जह सगलसरिसवाणं तिलेसमिस्साण वत्तिया वट्ठी ।  
पत्तेयसरीराणं तह हुंति सरीरसंघाया ॥ ३१ ॥  
जह वा तिलसक्कुलिया बट्टुएहि तिलेहि मेलिया सती ।  
15 पत्तेयसरीराणं तह हु ति सरीरसघाया ॥ ३२ ॥  
नाणाविहसठाणा दीसंती एगजीविया पत्ता ।  
खंधावि एगजीवा तालसरलनालिएरीणं ॥ ३३ ॥  
पत्तेया पज्जत्ता सेढीए असंखभागमिन्ता ते ।  
लोगासंखप्पज्जत्तगाण साहारणाणंता ॥ ३४ ॥  
20 एएहि सरीरेहि पच्चवख ते परुविया जीवा ।  
सेसा आणागिज्झा चक्खुणा जे न दीसंति ॥ ३५ ॥

- साहारणमाहारो साहारण आणपाणगहण च ।  
 साहारणजीवाणं साहारणलक्षणं एयं ॥ १३६ ॥  
 एगस्स उ जं गहणं बहूण साहारणाण ते चैव ।  
 जं बहुयाणं गहणं समासओ तंपि एगस्स ॥ १३७ ॥
- 5 जोणिढ्भूए बीए जीवो चक्कमइ सो व अन्नो वा ।  
 जोऽवि य मूले जीवो सो च्चिय पत्ते पढमयाए ॥ १३८ ॥  
 चक्कागं भज्जमाणस्स गंडो चुण्णघणो भवे ।  
 पुढविसरिसभेएणं अणंतजीवं विद्याणेहि ॥ १३९ ॥  
 गूढसिराग पत्तं सच्छोरं जं च होइ निच्छोरं ।
- 10 जं पुण पणट्ठसंघिय अणंतजीवं विद्याणाहि ॥ १४० ॥  
 सेवालकत्थमाणि (छहाणी) यअचए पणए य किनए य हडे (ट्टि) ।  
 एए अणंतजीवा भणिया अण्णे अणेगच्चिहा ॥ ४१ ॥  
 एगस्स दुण्ह तिण्ह व सखिज्जाण व तहा असखाणं ।  
 पत्तेयसरीराणं दीसति सरीरसंघाया ॥ ४२ ॥
- 15 इक्कस्स दुण्ह तिण्ह व संखिज्जाण व न पासिउं सक्का ।  
 दीसंति सरीराइं निओयजीवाणऽणंताण ॥ ४३ ॥  
 पत्थेण व कुडवेण वजह कोइ मिणिज्ज सच्चघन्नाइं ।  
 एवं मविज्जमाणा हवंति लोया अणता उ ॥ ४४ ॥  
 जे वायरपज्जत्ता पयरस्स असंखभागमित्ता ते ।
- 20 सेसा असंखलोया तित्थिवि साहारणाणंता ॥ ४५ ॥  
 आहारे उवगरणे सयणासण जाण जुगकरणे य ।  
 आवरण पहरणेसु अ सत्थविहाणेसु अ वहुसुं ॥ ४६ ॥

४३४ | [ नियुक्तिसग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

आउज्ज कटुकम्भे गंधगे बत्थ मल्लजोए य ।

भावणवियावणेसु अ तिल्लविहाणे अ उज्जोए ॥ ४७ ॥

एएहि कारणोहि हिसति वणस्सई बहू जीवे ।

सायं गवेसमाणा परस्स दुक्खं उदीरंति ॥ ४८ ॥

5 कप्पणिकुहाणि (डि) असियग-दत्तियकुहाल-वासिपरसू अ ।

सत्थ वणस्सईए हत्था पाया मुह अग्गी ॥ ४९ ॥

किंची सकायसत्थ किंची परकाय तदुभय किंचि ।

एय तु दव्वसत्थं भावे य असजमो सत्थं ॥ १५० ॥

सेसाइं दाराइं ताइं जाइं हवति पुढवीए ।

10 एवं वणस्सईए निज्जुत्ती कित्तिया एसा ॥ ५१ ॥

॥१-६॥ अथ प्रथमाध्ययने षष्ठस्त्रसकायोदेशकः ॥

✓ तसकाए दाराइं ताइं जाइ हवंति पुढवीए ।

नाणत्ती उ विहाणे परिमाणुवभोगसत्थे य ॥ ५२ ॥

✓ दुविहा खलु तसजीवा लद्धितसा चेव गइतसा चेव ।

✓ 15 लद्धीय तेउवाऊ तेणऽहिगारो इहं नत्थि ॥ ५३ ॥

नेरइयतिरियमणुया सुरा य गइओ चउच्चिहा चेव ।

पज्जत्ताऽपज्जत्ता नेरइयाईं अ नायव्वा ॥ ५४ ॥

तिविहा तिविहा जोणी अडापोअअजराउमा चेव ।

वेइंदिय तेइन्दिय चउरो पंचिदिया चेव ॥ ५५ ॥ दारं ॥

20 दंसणनाणचरित्ते चरियाचरिए अ दाणलाभे अ ।

उवभोगभोगवीरिय इंदियविसए य लद्धी य ॥ ५६ ॥

- उवओगजोगभ्रज्भवसाणे वीसुं च लद्धि (ओदइया) णं उदया ।  
 अट्टविहोदय लेसा सन्नुसासे कसाए अ ॥ ५७ ॥  
 लक्खणमेवं चेव उ पयरस्स असंखभागमित्ता उ ।  
 निक्खमणे य पवेसे एगाईयावि एमेव ॥ ५८ ॥
- 5 निक्खमपवेसकालो समयाई इत्थ आवलीभागो ।  
 अतोमुहुत्तऽविरहो उदहिसहस्साहिए दोन्नि ॥ ५९ ॥ दारं ॥  
 मंसाईपरिभोगो सत्थं सत्थाइय अणेगविहं ।  
 सारीरमाणसा वेयणा य दुविहा बहुविहा य ॥ ६० ॥ दारं ॥  
 मंसस्स केइ अट्टा केइ चम्मस्स केइ रोमाणं ।
- 10 पिच्छाणं पुच्छाणं दंताणऽट्टा वहिज्जति ॥ ६१ ॥  
 केई व्हंति अट्टा केइ अणट्टा पसंगदोसेणं ।  
 कम्मपसगपसत्ता बधति व्हंति मारंति ॥ ६२ ॥  
 सेसाइं दाराइं ताइ जाइ हवंति पुढवीए ।  
 एवं तसकायमी निज्जुत्ती कित्तिया एसा ॥ ६३ ॥
- 15 ॥१-७॥ अथ प्रथमाध्ययने सप्तमवायुकायोद्देशकः ॥  
 वाउस्सऽवि दाराइं ताइं जाइं हवंति पुढवीए ।  
 नाणत्ती उ विहाणे परिमाणुवभोगसत्थेय ॥ १६४ ॥  
 दुविहा य वाउजीवा सुहुमा तह बायरा उ लोगंमि ।  
 सुहुमा य सव्वलोए पचेव य बायरविहाणा ॥ ६५ ॥
- 20 उक्कलिया मंडलिया गुंजा घणवाय सुद्धवाया य ।  
 बायरवाउविहाणा पचविहा वणिण्या एए ॥ ६६ ॥



- जह देवस्स सरीरं अंतद्वाण व अंजणाईसुं ।  
 एओवम आएसो वाएसतेऽवि रूवंमि ॥ ६७ ॥  
 जे बायरापज्जत्ता पयरस्स असंखभागमित्ता ते ।  
 सेसा तिल्लिवि रासी वीसुं लोगा असंखिज्जा ॥ ६८ ॥ दार ॥
- 5 विद्यधमणाभिधारण उस्सिचणफुसणआणुपाणू अ ।  
 बायरवाउक्काए उवभोगगुणो मणुस्साणं ॥ ६९ ॥  
 विअणे अ तालवदे सुप्पसियपत्त चेलकणो य ।  
 अभिधारणा य बाहिं गंधगी वाउसत्थाइं ॥ १७० ॥  
 सेसाइं दाराइं ताइ जाइ हवंति पुढवीए ।
- 10 एव वाउद्देसे निज्जुत्ती कित्तिया एसा ॥ १७१ ॥

॥ इति प्रथमशंस्वारिज्ञाध्ययनम् ॥ १ ॥

॥ २ ॥ अथ लोकविजयाख्यं द्वितीयमध्ययनम् ॥

॥२-१॥ अथ द्वितीयाध्ययने द्वितीयोद्देशकः ॥

- सयणे य अदढत्तं बीयंगमि माणो अ अत्थसारो अ ।
- 15 भोगेसु लोगनिस्साइ लोगे अममिज्जया चेव ॥ १७२ ॥  
 लोगस्स य विजयस्स य गुणस्स मूलस्स तह य ठाणस्स ।  
 निक्खेवो कायव्वो जंमूलागं च ससारो ॥ ७३ ॥  
 लोगोत्ति य विजअत्ति य अज्झयणे लक्खण तु निष्फणं ।  
 गुणमूल ठाणंति य सुत्तालावे य निष्फणं ॥ ७४ ॥
- 20 लोगस्स य निक्खेवो अट्ठविहो छठ्ठिवहो उ विजयस्स ।  
 भावे कसायत्तो गो अहिगारो तस्स विजएणं ॥ ७५ ॥

लोगो भणिओ दव्वं खित्तं कालो अ भावविजओ अ ।  
 भव लोग भावविजओ पगयं जह बज्झई लोगो ॥ ७६ ॥  
 विजिओ कसायलोगो सेयं खु तओ नियत्तिउं होइ ।  
 कामनियत्तमई खलु संसारा मुच्चई खिप्पं ॥ ७७ ॥

- 5 दव्वे खित्ते काले फल पज्जव गणण करण अट्ठासे ।  
 गुणअगुणे अगुणगुणो भव सीलगुणे य भावगुणे ॥ ७८ ॥  
 दव्वगुणो दव्व चिय गुणाण ज तंमि सभवो होइ ।  
 सच्चित्ते अच्चित्ते मीसमि य होइ दव्वमि ॥ ७९ ॥  
 संकुच्चियवियसियत्त एसो जीवस्स होइ जीवगुणो ।
- 10 पूरेइ हदि लोगं बहुप्पएसत्तणगुणेण ॥ १८० ॥  
 देवकुरु सुममसुसमा सिट्ठी निवभय दुगादिया चेव ।  
 कल भोअणुज्जु वके जीवमजीवे य भावमि ॥ ८१ ॥  
 मूले छक्कं दव्वे ओदइउवएस आइमूल च ।  
 खित्ते काले मूल भावे मूल भवे तिविह ॥ ८२ ॥
- 15 ओदइय उवदिट्ठा आइ तिग मूलभाव ओदइअ ।  
 आयरिओ उवदिट्ठा विणयकसायादिओ भाई ॥ ८३ ॥  
 णामंठवणादविए- खित्तद्धा उट्ठ उवरई वसही ।  
 संजम पग्गह जोहे अयल गणण संघणा भावे ॥ ८४ ॥  
 पचसु कामगुणेषु य सट्ठप्परिसरसरुवगघेषु ।
- 20 जस्स कसाया चट्ठंति मूलट्ठाण तु संसारे ॥ ८५ ॥  
 जह सव्वपायवाणं भूमीए पइट्ठियाणि मूलाइ ।  
 इयं कम्मपायवाणं संसारपइट्ठिया मूला ॥ ८६ ॥

- अट्टविहकम्मरुक्खा सव्वे ते मोहणिज्जमूलागा ।  
 कामगुणमूलगं वा तम्मूलागं च संसारो ॥ ४७ ॥
- दुविहो अ होइ मोहो दंसणमोहो चरित्तमोहो अ ।  
 कामा चरित्तमोहो तेणऽहिगारो इहं सुत्ते ॥ ८८ ॥
- 5 संसारस्स उ मूलं कम्मं तस्सवि हंति य कसाया ।  
 ते सयणपेसअत्थाइएसु अज्झत्थओ अ ठिआ ॥ ८९ ॥  
 णामंठवणादविए उप्पत्ती पच्चए य आएसो ।  
 रसमावकसाए या तेण य कोहाइया चउरो ॥ ९० ॥  
 दव्वे खित्ते काले भवसंसारे अ भावसंसारे ।
- 10 पंचविहो संसारो जत्थेते संसरति जिआ ॥ ९१ ॥  
 णामंठवणाकम्मं दव्वकम्म पओगकम्मं च ।  
 समुदाणिरियावहियं आहाकम्म तवोकम्मं ॥ ९२ ॥  
 किइकम्म भावकम्म दसविह कम्मं समासओ होइ ।  
 अट्टविहेण उ कम्मेण एत्थ होई अहीगारो ॥ ९३ ॥
- 15 ससार छेतुमणो कम्मं उम्मूलए तदट्ठाए ।  
 उम्मूलिज्ज कसाया तम्हा उ चइज्ज सयणाई ॥ ९४ ॥  
 माया मेत्ति पिया मे भगिणी भाया य पुत्तदारा मे ।  
 अत्थंमि चेव गिद्धा जम्मणसरणाणि पावंति ॥ ९५ ॥  
 ॥२-२ ॥ अथ द्वितीयाध्ययने द्वितीयोद्देशकः ॥
- 20 बिइउद्देसे अदढो उ संजमे कोइ हुज्ज अरईए ।  
 अन्नाणकम्मलोभाइएहि अज्झत्थदोसेहि ॥ ९६ ॥  
 ॥ इति द्वितीय-लोकविजयाध्ययनम् ॥ २ ॥

॥ ३ ॥ अथ शीतोष्णीयाख्यं तृतीयमध्ययनम् ॥

॥ ३-१ ॥ अथ तृतीयाध्ययनने प्रथमोद्देशकः ॥

पठमे सुत्ता अस्संजयति १ विइए दुह अणुहवंति २ ।

तइए न हृ दुक्खेणं अकरणयाए व समणुत्ति ३ ॥ १९७ ॥

5 उद्देसंमि चउत्थे अहिगारो उ वमणं कसायाण ।

पावविरईओ विअ्रोसो सजमो इत्थ मुक्खुत्ति ४ ॥ १९८ ॥

नामं ठवणा सीयं दध्वे भावे य होइ नायव्वं ।

एमेव य उण्हस्सवि चउव्विहो होइ निक्खेवो ॥ १९९ ॥

दध्वे सीयलदध्वं दध्वुण्हं चेव उण्हदध्वं तु ।

10 भावे उ पुग्गलगुणो जीवस्स गुणो अणोगविहो ॥ २०० ॥

सीयं परीसहपमायुवसमविरई सुहं चउण्हं तु ।

परीसहतवुज्जमकसाय सोगाहिवेयारई दुक्खं । २०१ ॥ दारं ॥

इत्थी सक्कारपरीसहो य दो भावसीयला एए ।

सेसा वीस उण्हा परीसहा हुत्ति नायव्वा ॥ २०२ ॥

15 जे तिक्खप्परिणामा परीसहा ते भवंति उण्हा उ ।

जे मंदप्परिणामा परीसहा ते भवे सीया ॥ २०३ ॥ दारं ॥

धंममि जो पमायइ अत्थे वा सीअलुत्ति तं विति ।

उज्जुत्तं पुण अन्न तत्तो उण्हंति णं विति ॥ २०४ ॥ दारं ॥

सीईभूओ परिनिव्वुओ य संतो तहेव पण्हाणो (ल्हाओ) ।

20 होउवसतकसाओ तेणुवसंतो भवे जीवो ॥ २०५ ॥ दार ॥

४४० ] [ नियुक्तिसग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

- अभयकरो जीवाणं सीयघरो संजमो भवइ सीओ ।  
अस्संजमो य उण्हो एसो अन्नोऽवि पज्जाओ ॥ २०६ ॥ दारं ।  
निव्वाणसुहं सायं सीईभूयं पयं अणावाहं ।  
इहमवि जं किचि सुहं त सीयं दुक्खमवि उण्हं ॥ २०७ ॥  
5 डड्ढइ तिव्वकसाओ सोगभिभूओ उइन्नवेओ य ।  
उण्हयरो होइ तवो कसायमाईवि जं डहइ ॥ २०८ ॥  
सीउण्हफाससुहदुहपरीसहकसायवेयसोयसहो ।  
हुज्ज समणो सया उज्जुओ य तवसंजमोवसमे ॥ २०९ ॥  
सीयाणि य उण्हाणि य भिक्खूणं हुंति विसहियव्वाइं ।  
10 कामा न सेवियव्वा सीओसणिज्जस्स निज्जुत्ती ॥ २१० ॥  
सुत्ता अमुणिओ सया मुणिओ सुत्तावि जागरा ह्वति ।  
धम्मं पडुच्च एव निट्टासुत्तेण भइयव्व ॥ ११ ॥  
जह सुत्त मत्त मुच्छिय असहीणो पावए बहं दुक्ख ।  
तिव्वं अपडियारपि वट्टमाणो तहा लोगो ॥ १२ ॥  
15 एसेव य उवएसो पदित्त पयलाय पंथमाईसु ।  
अणुहवइ जह सचेओ सुहाइं समणोऽवि तह चेव ॥ २१३ ॥

॥ इति शीतोष्णीयवृत्तीयमध्ययनम् ॥ ३ ॥



॥ ४ ॥ अथ सम्यक्त्वाख्यचतुर्थाध्ययननिर्युक्ति ॥

॥ ४-१ ॥ अथ चतुर्थाध्ययने प्रथमोद्देशकः ॥

पढमे सम्मावाओ वीए घम्मप्पवाइयपरिक्खा ।

तइए अणवज्जतवो न हू बालतवेण मुक्खुत्ति ॥ २१४ ॥

5 उद्देशंसि चउत्थे समासवयणेण णियमणं भणियं ।

तम्हा य नाणदंसणतवचरणे होइ जइयव्वं ॥ १५ ॥

नामंठवणासम्मं दव्वसम्मं च भावसम्म च ।

एसो खलु सम्मस्सा निक्खेवो चउक्खिहो होइ ॥ १६ ॥

अह दव्वसम्म इच्छाणुलोमियं तेसु तेसु दव्वेसु ।

10 कयसंखयसंजुत्तो प(उव)उत्त ज्ढ भिण्ण छिण्णं वा ॥ १७ ॥

तिविह तु भावसम्मं दसण नाणे तहा चरित्ते य ।

दंसणचरणे तिविहं नाणे दुविह तु नायव्व ॥ १८ ॥

कुणमाणोऽवि य किरिय परिच्चयतोवि सयणधणभोए ।

दितोऽवि दुहस्स उर च जिणइ अंधो परानीय ॥ १९ ॥

15 कुणमाणोऽवि निवित्त परिच्चयंतोऽवि सयणधणभोए ।

दितोऽवि दुहस्स उरं मिच्छद्दिट्ठी न सिज्जइ उ ॥ २० ॥

तम्हा कम्माणीयं जेउमणो दंसणमि पयइज्जा ।

दंसणवओ हि सफलाणि हुंति तवनाणचरणाइं ॥ २१ ॥

सम्मत्तुपत्ती सावए य विरए अणंतकम्मसे ।

20 दंसणमोहवखवए उवसामन्ते य उवसंते ॥ २२ ॥

खवए य खीणमोहे जिणे अ सेढी भवे असखिज्जा ।

तव्विवरीओ कालो सखिज्जगुणाइ सेढीए ॥ २३ ॥

४४२ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (६) श्रीआचाराङ्गनिर्युक्तिः

आहारउवहिपूआ इड्डीसु य गारवेसु कइतवियं ।  
एमेव बारसंविहे तवंमि न हु कइतवे समणो ॥ २२४ ॥  
जे जिणवरा आईया जे संपइ जे अणागए काले ।  
सच्चेवि ते अहिंसं वंदिमु वदिहिति विवादिदि ॥ २५ ॥

5 | छपिय जीविकाए णोवि हणे णोऽवि अ हणाविज्जा ।  
✓ | नोऽवि अ अणुमस्त्रिज्जा सम्मत्तस्सेस निजुत्ती ॥ २२६ ॥

॥ ४-२ ॥ अथ चतुर्थाध्ययने द्वितीयोद्देशकः ॥

खुड्डुग पायसमासं घम्मकहंपि य अजंपमाणेण ।  
छन्नेण अन्नंलिगी परिच्छया रोहगुत्तेण ॥ २२७ ॥

10 भिक्ख पविट्ठेण मएऽज्ज विट्ठं, पमयामुह कमलविसालनेत्त ।  
वक्खित्तचित्तेण न सुट्ठु नायं, सकुंडलं वा वयणं न वत्ति । २२८ ।  
फलोदएणं मि गिहं पविट्ठो, तत्थासणत्था पमया मि विट्ठा ।  
वक्खित्तचित्तेण न सुट्ठु नायं, सकुंडलं वा वयणं न वत्ति । २२९ ।  
मालाविहारंमि मएऽज्ज विट्ठा, उवासिया कंचणसूसियंगी ।

15 वक्खित्तचित्तेण न सुट्ठु नायं, सकुंडलं वा वयणं न वत्ति २३० ।  
खंतस्स दंतस्स जिहंदियस्स, अज्झप्पजोगे गयमाणस्स ।  
किं मज्झ एएण विंचित्तिएणं ?, सकुंडलं वा वयणं न वत्ति । २३१ ।

उल्लो सूक्को य दो छूढा, गोलया मट्टियामया ।  
दोवि आवडिया कुड्डे, जो उल्लो तत्थ(सोऽथ)लगाइ ॥ २३२ ॥

20 एवं लगंति दुम्मेहा, जे नरा कामलालसा ।  
विरत्ता उ न लगंति, जहा से सुक्कगोलए ॥ २३३ ॥

॥४-३॥ अथ चतुर्थाध्ययने तृतीयोद्देशकः ॥

जह खलु भूसिरं कट्ट सुचिरं सुषकं लहु डहइ अग्गी ।  
तह खलु खवंति कम्मं सम्मच्चरणे ठिया साहू ॥ २३४ ॥

॥ इति चतुर्थं सम्यक्त्वाध्ययनम् ॥ ४ ॥

5 ॥५॥ अथ लोकसारारूपपञ्चमाध्ययननिर्युक्तिः ॥

॥५-१॥ अथ पञ्चमाध्ययने प्रथमोद्देशकः ॥

हिंसागविसयारंभग एगच्चरुत्ति न मुणी पढमगंमि ।  
विरओ मुणित्ति बिइए अविरयवाई परिग्गहिओ ॥२३५॥  
तइए एसो अपरिग्गहो य निव्विन्नकामभोगो य ।

10 अद्वत्तस्सेगचरस्स पच्चवाया चउत्थमि ॥ ३६ ॥  
हरओवमो य तवसयमगुत्ती निरसंगया य पंचमए ।  
उम्मग्गवज्जणा छट्ठगंमि तहू रागदोसे य ॥ ३७ ॥  
आयाणपएणावंति गोणनामेण लोगसारुत्ति ।  
लोगस्स य सारस्स य चउवकओ होइ निव्वेवो ॥ ३८ ॥

15 सव्वस्स थूल गुहए मज्जे देसप्पहाण सरिराई ।  
धण एरंडे वइरे खइरंय च जिणादुराल्हाई ॥ ३९ ॥  
भावे फलसाहणया फलओ सिद्धी सुहत्तमवरिट्ठा ।  
साहणय नाणदंसणसंजमतवसा तहि पगयं ॥ ४० ॥  
लोगमि कुसमएसु य कामपरिग्गहकुमग्गलग्गोसु ।

20 सारो हू नाणदंसणतवचरणगुणा हिण्ट्हाए ॥ ४१ ॥



४४४ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

चङ्कणं संकपयं सारपयमिणं दहेण धित्तव्वं ।

अत्थि जिओ परमपयं जयणा जा रागदोसेहि ॥ ४२ ॥

लोगस्स उ को सारो ? तस्स य सारस्स को हवइ सारो ? ।

तस्स य सारो ? सारं जइ जाणसि पुच्छिओ साह ॥ ४३ ॥

5 ॥ लोगस्स सार धम्मो धम्मंपि य नाणसारियं विति ।

✓ ॥ नाण सजमसार सजमसारं च निव्वानं ॥ ४४ ॥

चारो चरिया चरणं एगट्टं वंजणं त्तिह छक्कं ।

दव्वं तु दाहसंकम जलथलचाराइयं बहुहा ॥ ४५ ॥

खित्तं तु जंमि खित्ते कालो काले ज्तिह भवे चारो ।

10 भावंमि नाणदंसणचरणं तु पसत्थमपसत्थं ॥ ४६ ॥

लोगे चउव्विहमी समणस्स चउव्विहो कहं चारो ? ।

होई धिई अहिगारो वित्सेसओ खित्तकालेसु ॥ ४७ ॥

पावोवरए अपरिग्गहे अ गुरुकुलनिसेवए जुत्ते ।

उम्मग्गवज्जए रागदोसविरए य से विहरे ॥ २४८ ॥

15 ॥ ६ ॥ अथ धूताख्यषष्ठाध्ययननियुक्तिः ॥

॥६-१॥ षष्ठाध्ययनप्रथमोद्देशकः ॥

पढमे नियगविहणणा कम्माणं वित्तियए तइयगंमि ।

उवगरणसरीराणं चउत्थए गारवत्तिगस्स ॥ २४९ ॥

उवसग्गा सम्माणयविहूअणि पञ्चमंमि उद्देसे ।

20 दव्वघुय वत्थाई भावघुयं कम्म अट्ठविह ॥ २५० ॥

अहियासित्तुवसगो दिव्वे माणुस्सए तिरिच्छे य ।

जो विहुणइ कम्माइं भावधुयं त वियाणाहि ॥ २५२ ॥

॥ प्रथम उद्देशकः ॥६-१॥

॥ ८ ॥ अथ विमोक्षाख्याष्टमाध्ययननिर्युक्तिः ॥

० ॥८-१॥ अथाष्टमाध्ययनप्रथमोद्देशकः ॥

असमणुन्नस्स विमुक्खो पढमे विइए अकप्पियविमुक्खो ।

पडिसेहणा य रुट्टस्स चेव सम्भावकहणा य ॥ २५३ ॥

तइयंमि अंगच्चिह्वाभासियं आसंकिए य कहणा य ।

सेसेसु अहीगारो उवगरणसरीरमुक्खेसु ॥ ५४ ॥

10 उद्देसंमि चउत्थे वेहाणसगिद्धपिट्ठमरणं च ।

पचमए गेलन्नं भत्तपरिन्ना य बोद्धव्वा ॥ ५५ ॥

छट्टु मि उ एगत्तं इंगिणिमरणं च होइ बोद्धव्वं ।

सत्तमए पडिमाओ पायवगमणं च नायव्वं ॥ ५६ ॥

अणुपुच्चिविहारीण भत्तपरिन्ना य इगिणीमरणं ।

15 पायवगमणं च तहा अहिगारो होइ अट्ठमए ॥ ५७ ॥

नामंठवणविमुक्खो दव्वे खित्ते य काल भावे य ।

एसो उ विमुक्खस्सा निक्खेवो छव्विहो होइ ॥ ५८ ॥

दव्वविमुक्खो नियलाइएसु खित्तंमि चारयाईसुं ।

काले चेइयमहिंमाइएसु अणघायमाईओ ॥ ५९ ॥

20 दुविहो भावविमुक्खो देसविमुक्खो य सव्वमुक्खो य ।

देसविमुक्खा साहू सव्वविमुक्खा भवे सिद्धा ॥ २६० ॥

- कम्मयदब्बेहि समं संजोगो होइ जो जीवस्स ।  
 सो बंधो नायब्बो तस्स विओगो भवे मुक्खो ॥ ६१ ॥  
 जीवस्स अत्तजणिएहि चेव कम्मेहि पुव्वबद्धस्स ।  
 सव्वविवेगो जो तेण तस्स अह इत्तिओ मुक्खो ॥ ६२ ॥
- 5 भत्तपरिष्सा इंगिणि पायवगमण च होइ नायव्वं ।  
 जो मरइ चरिममरण भावविमुक्ख वियाणाहि ॥ ६३ ॥  
 सपरिक्कमे य अपरिक्कमए य वाघाय आणुपुव्वीए ।  
 सुत्तथजाणएणं समाहिमरणं तु कायव्व ॥ ६४ ॥  
 सपरक्कममाएसो जह मरणं होइ अज्जवइरणं ।
- 10 पायवगमणं च तहा एय सपरक्कमं मरणं ॥ ६५ ॥  
 अपरक्कममाएसो जह मरणं होइ उदहिनामाणं ।  
 पाओवगमेऽवि तहा एयं अपरक्कमं मरण ॥ ६६ ॥  
 वाघाइयमाएसो अवरद्धो हुज्ज अन्नतरएण ।  
 तोसलि महिसीइ हओ एय वाघाइय मरणं ॥ ६७ ॥
- 15 अणुपुव्विगमाएसो पव्वज्जासुत्तअत्थकरणं च ।  
 धीसज्जिओ य निन्तो मुक्को तिविहस्स नीयस्स ॥ ६८ ॥  
 पडिचोइओ य कुविओ रण्णो जह तिव्ख सीयला आणा ।  
 तंबोले य विवेगो घट्टणया जा पसाओ य ॥ ६९ ॥  
 निप्फाईया य सीसा सउणी जह अंडगं पयत्तेण ।
- 20 बारससंवच्छरियं सो संलेहं अह करेइ ॥ ७० ॥  
 चत्तारि विचित्ताइ विगईनिज्जूहियाइं चत्तारि ।  
 संवच्छरे य दुन्नि उ एगंतरियं तु आयामं ॥ ७१ ॥

- नाइविगिट्ठो उ तवो छम्मासे परिमियं तु आयामं ।  
 अन्नेऽवि य छम्मासे होइ विगिट्ठ तवोकम्मं ॥ ७२ ॥  
 वासं कोडोसहियं आयामं काउ आणुपुक्खीए ।  
 गिरिकदरंमि गंतुं पायवगमण अइ करेइ ॥ ७३ ॥
- 5 कह नाम सो तवोकम्मपडिओ जो न निच्चुजुत्तप्पा ।  
 लहुवित्तीपरिक्खेवं वच्चइ जेमत्तओ चेष ? ॥ ७४ ॥  
 आहारेण विरहिओ अप्पाहारो य संवरनिमित्तं ।  
 हासतो हासतो एवाहारं निरुंमिज्जा ॥ २७५ ॥

॥९॥ अथोपधानश्रुताख्य-नवमाध्ययननिर्युक्तिः ॥

- 10 जो जइया तित्थयरो सो तइया अप्पणो य तित्थम्मि ।  
 वण्णेइ तवोकम्मं ओहाणसुयमि अउभयणे ॥ २७६ ॥  
 सव्वेसि तवोकम्म निरुवसग्गं तु वणिय जिणाणं ।  
 नवर तु वद्धमाणस्स सोवसग्ग मुणोयव्वं ॥ ७७ ॥  
 तित्थयरो चउनाणी सुरमहिओ सिज्झियव्वयं धुवम्मि ।
- 15 अणिगूहियबलविरिओ तवोविहाणमि उज्जमइ ॥ ७८ ॥  
 किं पुण अवसेसेहिं दुक्खलक्खयकारणा सुविहिएहिं ।  
 होइ न उज्जमियव्वं सपच्चवायंमि माणूस्से ? ॥ ७९ ॥  
 चरिया १ सिज्जा य २ परीसहा य ३ आयंक्रिया(ए)  
 चिगिच्छा ४ य ।
- 20 तवचरणेणऽहिगारो चउसुद्देसेसु नायव्वो ॥ २८० ॥  
 नामठवणुवहाणं दव्वे भावे य होइ नायव्वं ।  
 एमेव य सुत्तस्सवि निक्खेवो चउव्विहो होइ ॥ २८१ ॥

४४८ ] [ नियुक्तिसग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

दब्बुवहाणं सयणे भावुवहाणं तवो दरित्तस्स ।

तम्हा उ नाणदंसणतवचरणेहि इहाहिगयं ॥ ८२ ॥

जह खलु मइल वत्थ सुज्झइ उदगाइएहि दब्बेहि ।

एवं भावुवहाणेण सुज्झए कम्ममट्ठविह ॥ ८३ ॥

5 ओधूणण धुणण नासण विणासण झवण खवण सोहिकर ।

छेयण भेयण फेडण उहणं धुवण च कम्माणं ॥ ८४ ॥

एवं तु समणुच्चिन्नं वीरवरेणं महाणुभावेणं ।

✓ ज अणुचरित्तु धीरा सिवमचलं जन्ति निव्वाणं ॥ २८५ ॥

10 ॥ २ ॥ अथ द्वितीयश्रुतस्कन्धः ॥ चूलिका-२ ॥

द्वितीय-शार्यैषणाध्ययननियुक्तिः ॥

दब्बे खित्ते काले भावे सिज्जा य जा तर्हि पगयं ।

केरिसिया सिज्जा खलु संजयजोगत्ति नायव्वा ? ॥ २८६ ॥

तिविहा य दब्बसिज्जा सचित्ताऽचित्त मीसगा चेव ।

15 खित्तंमि जमि खित्ते काले जा जमि कालमि ॥ ८७ ॥

उक्कलकल्लिग गोश्रम वग्गुमई चेव होइ नायव्वा ।

एय तु उदाहरण नायव्वं दब्बसिज्जाए ॥ ८८ ॥

दुविहा य भावसिज्जा कायगए छव्विहे य भावंमि ।

भावे जो जत्थ जया सुहदुहगव्भाइसिज्जासु ॥ ८९ ॥

20 सव्वेवि य सिज्जविसोहिकारगा तहवि अत्थि उ विसेसो ।

उद्देसे उद्देसे वुच्छामि समासग्गो किंचि ॥ २९० ॥

उग्गमदोसा पढमित्तुयमि संसत्तपच्चवाया य १ ।  
बीयमि सोअवाई बहुविहसिज्जाविवेगो २ य ॥ ६९ ॥  
तइए जयंतछलणा सज्जायस्सऽणुवरोहि जइयच्चं ।  
समविसमाईएसु य समणेण निज्जरट्ठाए ३ ॥ २९२ ॥

॥ ३ अथ तृतीयेर्याध्ययन-निर्युक्तिः ॥

- नामं१ ठवणाइरिया२ दब्बे३ खित्ते४ य काल५ भावे६ य ।  
5 एसो खलु इरियाए निक्खेवो छव्विहो होइ ॥ २९३ ॥  
दब्बइरियाओ तिविहा सचित्ताचित्तमोसगा चेव ।  
खित्तमि जंमि खित्ते काले कालो जंहि जो उ ॥ २९४ ॥  
भावइरियाओ दुविहा चरणरिया चेव संजमरिया य ।  
समणस्स कह गमणं निदोसं होइ परिसुद्ध ? ॥ २९५ ॥  
10 आलवणे य काले मग्गे जयणाइ चेव परिसुद्धं ।  
भंगेहि सोलसविह ज परिसुद्ध पसत्थं तु ॥ २९६ ॥  
चउकारणपरिसुद्धं ग्रहवावि होज्ज कारणज्जाए ।  
आलवणजयणाए काले मग्गे य जइयच्चं ॥ २९७ ॥  
सव्वेवि ईरियविसोहिकारगा तहवि अत्थि उ विसेसो ।  
15 उद्देसे उद्देसे वुच्छामि जहक्कमं किंचि ॥ २९८ ॥  
पढमे उवागमण निग्गमो य अद्धारण नावजयणा य ।  
विइए आरूढ छलणं जंघासंतार पुच्छा य ॥ २९९ ॥  
तइयमि अदायणया अप्पडिबधो य होइ उवाहिमि ।  
वज्जेयच्चं च सया संसारियरायं गिहगमण ॥ ३०० ॥

४५० ] [ नियुक्तिसग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनियुक्तिः

॥ ४ ॥ अथ चतुर्थभाषाजाताध्ययननियुक्तिः ॥

जह वक्कं तह भासा जाए छक्कं च होइ नायव्वं ।

उप्पत्तीए १ तह पज्जवं २ तरे ३ जायगहणे ४ य ॥ ३०१ ॥

सव्वेऽवि य वयणविसोहिकारगा तहवि अत्थि उ विसैसो ।

5 वयणविभत्ती पढमे उप्पत्ती वज्जणा बीए ॥ ३०२ ॥

॥ ५ ॥ अथ पञ्चमवस्त्रैषणाऽध्ययननियुक्तिः ॥

पढमे गहणं बीए धरणं पगयं तु दव्ववत्थेणं ।

एमेव होइ पायं भावे पायं तु गुणघारी ॥ ३०३ ॥

॥ ७ ॥ अथ सप्तमावग्रहप्रतिमाध्ययननियुक्तिः ॥

10 दव्वे खित्ते काले भावेऽवि य उग्गहो चउद्धा उ ।

देविद १ रायउग्गह २ गिहवइ ३ सागरिय ४ साहम्मो ॥ ३०४ ॥

दव्वुग्गहो उ तिविहो सच्चित्ताच्चित्तमीसओ चेव ।


खित्तुग्गहोऽवि तिविहो दुविहो कालुग्गहो होइ ॥ ३०५ ॥

मइउग्गहो य गहणुग्गहो य भावुग्गहो दुहा होइ ।

15 इंदिय नोइंदिय अत्थवज्जणे उग्गहो दसहा ॥ ३०६ ॥

गहणुग्गहम्मि अपरिग्गहस्स समणस्स गहणपरिणामो ।

कह पाडिहारियाऽपाडिहारिए होइ जइयव्वं ! ॥ ३०७ ॥



॥ २ ॥ अथ द्वितीयसप्तसप्तिकाख्य-  
द्वितीयचूलानिर्युक्तिः ॥

॥ १ ॥ अथ प्रथमस्थानाध्ययनम् ॥

सत्त्विकगाणि द्वक्कस्सरगाणि पुव्व भणिय तर्हि ठाणं ।  
5 उद्धट्ठाणे पगयं निसीहियाए तर्हि छक्क ॥ ३०८ ॥

॥ ३ ॥ अथ तृतीयं उच्चारप्रश्रवणाध्ययनम् ॥

उच्चवइ सरीराप्रो उच्चारो पसवइत्ति पासवणं ।  
त कह आयरमाणस्स होइ सोही न अइयारो ? ॥ ३०९ ॥  
मुणिणा छक्कायदयावरेण सुत्तभणियमि ओगासे ।  
10 उच्चारविउस्सगो कायव्वो अप्पमत्तेणं ॥ ३१० ॥

॥ ४ ॥ अथ चतुर्थशब्दाध्ययनम् ॥

दव्व सट्ठाणाई भावो वन्नकसिणं सभावो य ।  
दव्वं सट्ठपरिणय भावो उ गुणा य कित्ती य ॥ ३११ ॥

॥ ५ ॥ अथ पञ्चमरूपाध्ययनम् ॥

15 दव्वं संठाणाई भावो वन्न कसिण सभावो य ।  
दव्वं सट्ठपरिणयं भावो उ गुणा य कित्ती य ॥ ३१२ ॥

॥ ६ ॥ अथ षष्ठपरक्रियाध्ययनम् ॥

छक्कं परइक्किक्क त१ दन्न २ माएस ३ कम ४ बहु ५ पहाणे ६ ।



४५२ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (६) श्री आचाराङ्गनिर्युक्तिः

॥ ७ ॥ अथ सप्तमं अन्योन्यक्रियाध्ययनम् ॥

अन्ने छक्कं त पुण तदन्नमाएसओ चैव । ३१३ ॥

जयमाणस्स परो जं करेइ जयणाए तत्थ अहिगारो ।

निप्पड्डिकम्मस्स उ अन्नमन्नकरणं अनुत्तं तु ॥ ३१४ ॥

5 ॥ सत्तिवक्राणं निज्जुत्ति-समत्ता ॥

॥ ३ ॥ अथ भावनाख्य-तृतीय-चूलिका-निर्युक्तिः ॥

दध्वं गंधंगतिलाइएसु सीउण्हविसहणाईसु ।

भावमि होइ दुबिहा पसत्थ तह अप्पसत्था य ॥ ३१५ ॥

पाणिवहमुसावाए अदत्तमेहूणपरिग्गहे चैव ।

10 कोहे माणे माया लोभे य हवन्ति अपसत्था ॥ ३१६ ॥

दंसणनाणचरित्ते तववेरग्गे य होइ उ पसत्था ।

जा य जहा ता य तहा लक्खणं वुच्छं सलक्खणंओ ॥ ३१७ ॥

तित्थगराणं भगवओ पवयणपावयणिअइसइड्डीणं ।

अभिगमणनमण-दरिसणकित्तणसंपूअणाशुणणा ॥ ३१८ ॥

15 जम्माभिसेयनिक्खमण-चरणनाणुप्पया य निव्वाने ।

दियलोअभवणमदर-नंदीसरभोमनगरेसु ॥ ३१९ ॥

अट्ठावयमुज्जिते गयग्गपयए य धम्मचक्के य ।

पासरहावत्तनगं चमरुप्पायं च वंदामि ॥ ३२० ॥

गणिय निमित्तं जुत्ती संदिट्ठी अवित्तहं इमं नाणं ।

20 इय एगंतमुवगया गुणपच्चइया इमे अत्था ॥ ३२१ ॥

- गुणमाहृष्यं इसिनामकित्तणं सुरनरिदपूया य ।  
 पोरणचेइयाणि य इय एसा दसणे होइ ॥ ३२२ ॥  
 तत्त जीवाजीवा नायव्वा जाणणा इहं दिट्ठा ।  
 इह कज्जकरणकारगसिद्धी इह बघमुखो य ॥ ३२३ ॥
- 5 बद्धो य बधहेऊ बधणबधप्फल सुकहियं तु ।  
 ससारपवंचोऽवि य इहयं कहिओ जिणवरेहि ॥ ३२४ ॥  
 नाण भविस्सई एवमाइया वायणाइयाओ य ।  
 सज्जाए आउत्तो गुरुकुलवासो य इय नाणे ॥ ३२५ ॥  
 साहुमहिंसाधम्मो सच्चमदत्तविरई य बभं च ।
- 10 साहु परिग्गहविरई साहु तवो बारसगो य ॥ ३२६ ॥  
 वेरग्गमप्पमाओ एगत्ता(ओ) भावणा य एरिसगं ।  
 इय चरणमणुगयाओ भणिया इत्तो तवो वुच्छं ॥ ३२७ ॥  
 किह मे हविज्जऽवंधो दिवसो ? किं वा प्हू तवं काउं ? ।  
 को इह दव्वे जोगो खित्ते काले समयभावे ? ॥ ३२८ ॥
- 15 उच्छाहपालणाए इति (एव) तवे संजमे य सघयणे ।  
 वेरग्गेऽणिच्चाई होइ चरित्ते इहं पगय ॥ ३२९ ॥
- ॥ ४ ॥ अथ चतुर्थविमुक्ति-चूलिकाध्ययननिर्युक्तिः
- अणिच्चे पव्वए रूपे भुयगस्स तहा महासमुद्दे य ।  
 एए खलु अहिगारा अज्झयणंमी विमुत्तीए ॥ ३३० ॥
- 20 जो चेव होइ मुखो सा उ विमुत्ति पगयं तु भावेणं ।  
 देसविमुक्का साहू सव्वविमुक्का भवे सिद्धा ॥ ३३१ ॥

आयारस्स भगवओ चउत्थचूलाइ एस निज्जुत्ती ।  
 पंचमचूलनिसीहं तस्स य उव्वरिं भणीहामि ॥ ३३२ ॥  
 सत्तिहि छहिं चउच्चउहि य पंचहि अट्ठट्ठचउहि नायव्वा ।  
 उद्देसएहिं पढमे सुयखंवे नव य अज्जयणा ॥ ३३३ ॥  
 5 इक्कसरस तिति दोदो दोदो उद्देसएहिं नायव्वा ।  
 सत्तयअट्ठयनवमा इक्कसरा हुंति अज्जयणा ॥ ३३४ ॥

॥ इति श्रीआचाराङ्गनिर्युक्तिः ॥

- पाहण्णे महासद्दो परिमाणे चेव होइ नायव्वो ।  
 पाहण्णे परिमाणे य छव्विहो होइ निक्खेवो ॥ १ ॥
- 10 दव्वे खेत्ते काले भावंमि य होंति या पहाणा उ ।  
 तेसि महासद्दो खलु पाहण्णेणं तु निप्फन्नो ॥ २ ॥  
 दव्वे खेत्ते काले भावंमि य जे भवे महंता उ ।  
 तेसु महासद्दो खलु पमाणओ होति निप्फन्नो ॥ ३ ॥  
 दव्वे खेत्ते काले भावपरिणा य होइ बोद्धव्वा ।
- 15 जाणणओववक्खणओ य दुविहा पुणेक्केक्का ॥ ४ ॥  
 भावपरिणा दुविहा मूलगुणे चेव उत्तरगुणे य ।  
 मूलगुणे पंचविहा दुविहा पुण उत्तरगुणेषु ॥ ५ ॥  
 पाहण्णेण उ पगय परिणाए य तह्य दुविहाए ।  
 परिणाणेषु पहाणे महापरिणा तओ होइ ॥ ६ ॥
- 20 देवीण मणुईण तिरिक्खजोणीगयाण इत्थीण ।  
 तिविहेण परिच्छाओ महापरिणाए निज्जुत्ती ॥ ७ ॥

॥ इति महापरिणानिज्जुत्ति ॥

# ॥ ७ ॥ श्री सूत्रकृताङ्गनियुक्तिः ॥

॥ सूत्रकृताङ्गोपोद्घातनियुक्तिः ॥

- तित्थयरे य जिणघरे सुत्तकरे गणहरे य णमिऊण ।  
सूयगडस्स भगवओ णिज्जुत्ति कित्तइस्सामि ॥ १ ॥
- 5 सूयगड अंगणं बित्ति य तस्स य इमाणि नामाणि ।  
सूतगडं सुत्तकडं सूयगडं चैव गोण्णाइं ॥ २ ॥  
दव्वं तु पोण्डयादी भावे सुत्तमिह सूयगं नाणं ।  
सण्णासंगहवित्ते जातिणिवद्धे य कत्थादी ॥ ३ ॥  
करणं च कारओ य कडं च तिण्हंपि छक्कनिवखेवो ।
- 10 दव्वे खित्ते काले भावेण उ कारओ जीवो ॥ ४ ॥  
दव्वं पओगवीसस पओगसा मूल उत्तरे चैव ।  
उत्तरकरण वंजण अत्थो उ उवक्खरो सव्वो ॥ ५ ॥  
मूलकरणं सरीराणि पच तिसु कण्णखंधमादीय ।  
दव्विदियाणि परिणामियाणि विसओसहादीहि ॥ ६ ॥
- 15 संघायणे य परिसाडणा य मीसे तहेव पडिसेहो ।  
पडसंखसगडथूणाउड्ढतिरिच्छादिकरणं च ॥ ७ ॥  
खंधेसु दुप्पएसादिएसु अग्गेषु विज्जुमाईसु ।  
णिक्कणगाणि दव्वाणि जाण तं वीससाकरणं ॥ ८ ॥  
ण विणा आगासेणं कीरइ ज किञ्चि खेत्तमागासं ।
- 20 वंजणपरियावणं उच्छुकरणमादियं बहुहा ॥ ९ ॥

४५६ ] [ नियुक्तिसंग्रहः :: (७) श्री सूत्रकृताङ्गनियुक्तिः

- कालो.जो जावद्भो जं कीरद् जंमि जंमि कालंमि ।  
श्रोहेण गामश्रो पुण करणा एक्कारस हवंति ॥ १० ॥  
ववं च बालवं चैव, कोलवं तेत्तिलं तथा ।  
गरादि वणियं चैव, विट्ठी हवद् सत्तमा ॥ ११ ॥
- 5 सउणि चउप्पयं नागं किंसुग्घं च करणं भवे एयं ।  
एते चत्तारि घुवा अन्ने करणा चला सत्त ॥ १२ ॥  
चाउद्दिसिरत्तीए सउणी पडिवज्जए सदा करणं ।  
तत्तो अहक्कम खलु चउप्पय राग किंसुग्घं ॥ १३ ॥  
भावे पश्रोगवीसस पश्रोगसा मूल उत्तरे चैव ।
- 10 उत्तर कमसुयजोवण वण्णादी भोश्रणादीसु ॥ १४ ॥  
वण्णादिथा य वण्णादिएसु जे केइ वीससामेला ।  
ते हुंति थिरा अथिरा छायातवदुद्धमादीसु ॥ १५ ॥  
मूलकरणं पुण सुते तिविहे जोगे सुभासुभे भाणे ।  
ससमयसुएण पगयं अज्भवसाणेण य सुहेणं ॥ १६ ॥
- 15 ठिद्दश्रणुभावे बंधणनिकायणहित्तदीहहस्सेसु ।  
सकमउदीरणाए उदए वेदे उवसमे य । १७ ॥  
सोऊण जिणवरमतं गणहारी काउ तक्खश्रोवसम ।  
अज्भवसाणेण कय सुत्तमिण तेण सूयगडं ॥ १८ ॥  
मइजोगेण पभासियमणेगजोगंधराण साहूणं ।
- 20 तो वयजोगेण कयं जीवस्स साभावियगुणेण ॥ १९ ॥  
अवखरगुणमत्तिसंधायणाएँ कम्मपरिसाडणाए य ।  
तदुभयजोगेण कयं सुत्तमिणं तेण सूत्तगडं ॥ २० ॥

(७) श्री सूत्रकृताङ्गनिर्युक्तिः ] [ ४५७

- सुत्तेण सुत्तिया चिय अत्था तह सुइया य जुत्ता य ।  
तो बहुविहपउत्ता एय पसिद्धा अणादीया ॥ २१ ॥  
दो चेष सुयंखंधा अञ्जयणाइं चं हुंति तेवीसं ।  
तेत्तिसुदेसणकाला आयाराओ दुगुणमंगं ॥ २२ ॥
- 5 निक्खेवो गाहाए चउव्विहो छव्विहो य सोलससु ।  
निक्खेवो य सुयंमि य खधे य चउव्विहो होइ ॥ २३ ॥  
ससमयपरसमयपरुवणा य णाऊण वुज्झणा चैव ।  
संबुद्धस्सुवसग्गा थीदोसविवज्जणा चैव ॥ २४ ॥  
उवसग्गभीरुणो थीवसत्स णरएसु होज्ज उववाओ ।
- 10 एव महप्पा वीरो जयमाह तहा जएज्जाह ॥ २५ ॥  
परिचत्तनिसीलकुसीलसुसीलसविग्गसीलव चैव ।  
णाऊण वीरियदुमं पंडियवीरिए पयट्ठेइ (पयट्ठिज्जा) ॥ २६ ॥  
धम्मो समाहि मग्गो समोसठा चउसु सव्ववादीसु ।  
सीसगुणदोसकहणा गंथमि सदा गुरुनिवासो ॥ २७ ॥
- 15 आदाणिय-संकलिया आदाणीयमि आदयचरित्त ।  
अप्पगथे पिडियवयणेण होइ अहिगारो ॥ २८ ॥  
नामं ठवणा दविए खेत्ते काले कुत्तित्तसंगारे ।  
कुलगणसंकरगंडी बोद्धव्वो भावसमए य ॥ २९ ॥  
महंपंचभूय एकप्पए य तज्जीवत्तस्सरीरे य ।
- 20 तहय अगारगवाती अत्तच्छट्ठो अफलदादी ॥ ३० ॥  
वीए निघईवाओ अण्णाणिय तहय नाणवाईओ ।  
दम्म चय न गच्छइ चउव्विह मिदखुसन्धमि ॥ ३१ ॥

४५८ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (७) श्रीसूत्रकृताङ्गनिर्युक्तिः

तद्वै आहाकम्भं कडवाई जह य ते य बाईओ ।  
किच्चुवमा य चउत्थे परप्पवाई अविरएसु ॥ ३२ ॥

॥ १ ॥ अथ समयाख्य-प्रथमाध्ययन निर्युक्तिः ॥

पंचणहं सजोए अण्णगुणाणं च चेयणाइगुणो ।  
5 पंचिदियठाणाण ण अण्णमुणिय मुणइ अण्णो ॥ ३३ ॥  
को वेएई अकयं ? कयतासो पवहा गई नत्थि ।  
देवमणुस्सगयागइ जाईसरणाइयाणं च ॥ ३४ ॥  
ण हु अफलथोवणिच्छित्तकालफलत्तणमिहं अदुमहेऊ ।  
णादुद्धथोवदुद्धत्तणे णगावित्तणे हेऊ ॥ ३५ ॥

10 ॥२॥ अथ वैतालीयाख्य-द्वितीयाध्ययन-निर्युक्तिः

वेयालियंमि वेयालगो य वेयालणं वियालणियं ।  
तिस्सिवि चउक्कगाइं वियालओ एत्थ पुण जीवो ॥ ३६ ॥  
दव्वं च परसुमादी दसणणाणतवसंजमा भावे ।  
दव्वं च दारुणादी भावे कम्म वियालणियं ॥ ३७ ॥  
15 वेयालियं इह देसियंति वेयालियं तओ होइ ।  
वेयालियं तहा वित्तमत्थि तेणेव य णिवद्धं ॥ ३८ ॥  
कामं तु सासयमिणं कहिय अट्ठावयमि उसभेणं ।  
अट्ठाणउतिसुयाणं सोऊणं तेवि पव्वइया ॥ ३९ ॥  
पढमे संबोहो अनिच्चया य बीयमि माणवज्जणया ।  
20 अहिगारो पुण भणिओ तहा तहा बहुविहो तत्थ ॥ ४० ॥

उद्देशंमि य तद्दृष्ट्वा अस्त्राणचियस्स अत्रचन्द्रो भणिश्रो ।  
वज्जेयव्वो य सया सुहृप्पमाओ जइजणेणं ॥ ४१ ॥  
दव्वं निद्दावेओ दंसणनाणतवसंजमा भावे ।  
अहिगारो पुण भणिश्रो नाणे तवदंसणचरित्ते ॥ ४२ ॥

5 ॥ अथ द्वितीयाध्ययने द्वितीय उद्देशकः ॥  
तवसंजमणाणसुवि जइ माणो वज्जिओ महसीहिं ।  
अत्तसमुक्कारिसत्थं किं पुण हीला उ अन्नेसि ? ॥ ४३ ॥  
जइ ताव निज्जरमग्नो, पडिसिद्धो अट्ठमाणमहणेहिं ।  
अविसेसमयट्ठणा परिहरियव्वा पयत्तेणं ॥ ४४ ॥

॥ ३ ॥ अथोपसर्गपरिज्ञाख्य-तृतीयाध्ययन निर्युक्तिः ॥

उवसर्गंमि य छक्कं दव्वे च्चैयणमच्चेयणं दुविह ।  
आगंतुगो य पीलाकरो य जो सो उवस्सगो ॥ ४५ ॥  
जेत्तं बहुओघपयं (बह्लोघभयं) कालो एगतदूसमादीओ ।  
भावे कम्मव्भुदओ, सो दुविहो ओघुवक्कमिओ ॥ ४६ ॥  
15 उवक्कमिओ सयमविग्घकरे तत्थुक्कमे पगयं ।  
दव्वे च्चउव्विहो देवमणुयतिरियायसंवेत्तो ॥ ४७ ॥  
एक्केक्को य च्चउविहो अट्टविहो वावि सोलसविहो वा ।  
घडण जयणा व तेसि एत्तो वोच्छं अहि(ही)यार(रा) ॥ ४८ ॥  
पढमंमि य पडिलोमा हुंती अणुलोमगा य बित्तिर्यंमि ।  
20 (विद्दुएआईकया य अणुलोमा) ।  
तद्दृष्ट्वा अज्जत्तविसोहणं च परवादिवयणं च ॥ ४९ ॥



४६० ] [ निर्युक्तिसग्रहः :: (७) श्रीसूत्रकृताङ्गनिर्युक्तिः

- हेउसरिसेहि अहेउएहि समयपडिएहि निउणेहि ।  
 सीलखलितपणवणा कया चउत्थमि उद्वेसे ॥ ५० ॥  
 जह णाम मंडलगेण सिरं छेत्तू ण कस्सइ मणुस्सो ।  
 अच्छेज्ज पराहुत्तो कि णाम ततो ण घिप्पेज्जा ॥ ५१ ॥  
 5 जह वा विसंगडूस कोई घेत्तूण नाम तुण्हिक्को ।  
 अण्णेण अदीसतो कि णाम ततो न व मरेज्जा ? ॥ ५२ ॥  
 जह नाम सिरिघराओ क्रोइ रयणाणि णाम घेत्तूणं ।  
 अच्छेज्ज पराहुत्तो कि णाम ततो न घेप्पेज्जा ? ॥ ५३ ॥

॥ ४ ॥ अथ चतुर्थ-स्त्रीपरिज्ञाध्ययन-निर्युक्तिः ॥

- 10 दव्वाभिलावाचिधे वेदे भावे य इत्थिणिवखेवो ।  
 अहिलावे जह सिद्धी भावे वेयंमि उवउत्तो ॥ ५४ ॥  
 णामं ठवणादविए खेत्ते काले य पज्जणणकमे ।  
 भोगे गुणे य भावे दस एए पुरिसणिवखेवा ॥ ५५ ॥  
 पढमे संथवसंलवमाइहि खलणा उ होति सीलस्स ।  
 15 बितिए इहेव खलियस्स भ्रवत्था कम्मदंधो य ॥ ५६ ॥  
 सूरामो मन्तंता कइतवियाहि उवहिप्पहाणाहि ।  
 गहिया हु अभयपज्जोयकूलवालादिणो बहवे ॥ ५७ ॥  
 तम्हा ण उ वीसंभो गंतव्वो णिच्चमेव इत्थीसु ।  
 पढमुद्वेसे भणिया जे दोसा ते गणतेणं ॥ ५८ ॥  
 20 सुसमत्थाऽवऽसमत्था कीरंती अप्पसत्तिया पुरिसा ।  
 दीसंती सूरवादी णारीवसगा ण ते सूराम ॥ ५९ ॥

धम्ममि जो दढा मई सो सूरु सत्तिओ य वीरो य ।  
णहु धम्मणिरुत्साहो पुरिसो सूरु सुबलिओऽवि ॥ ६० ॥  
एते चैव य दोसा पुरिससमाएवि इत्थीयाणपि ।  
तम्हा उ अँप्पमाओ विरागंमगंमि तासि तु ॥ ६१ ॥

5 ॥५॥ अथ पञ्चम-नरकविभक्त्यध्ययन-निर्युक्तिः ॥

- णिरए छक्कं दव्वं णिरया उ इहेव जे भवे असुभा ।  
खेत्तं णिरओगासो कालो णिरएसु चैव ठिती ॥ ६२ ॥  
भावे उ णिरयजीवा कम्मदओ चैव णिरयपाओगो ।  
सोअण णिरयदुक्खं तवचरणे होइ जइयव्व ॥ ६३ ॥
- 10 णामठवणादविए खेत्ते काले तहेव भावे य ।  
एसो उ विभत्तीए णिवखेवो छव्विहो होइ ॥ ६४ ॥  
पुढवीफासं अण्णाणुवक्कम णिरयवालवहण च ।  
तिसु वेदंति अंताणां अणुभागं चैव सेसामु ॥ ६५ ॥  
अंवे अंवरिसी चैव, सामे य सबलेवि य ।
- 15 रोद्दोवरुद्दं काले य, महांकालेत्ति आवरे ॥ ६६ ॥  
असिपत्ते धणु कुमे, वालु वेयरणीवि य ।  
खरस्सरे मंहाघोसे, एव पणरसाहिया ॥ ६७ ॥  
घाडंति य हाडंति य हणंति विघति तह णिसुभति ।  
मुचंति अवरतले अंवा खलु तत्थ णेरइया ॥ ६८ ॥
- 20 ओहयहये य तहियं णिस्सन्ने कप्पणी ह कप्पति ।  
विट्ठुलगचडुलगछिन्ने अवरिसी तत्थ णेरइए ॥ ६९ ॥

- साडणपाडणतोडण बंधणरज्जुल्लयप्पहारेहि ।  
सामा णेरइयाणं पवत्तयंती अपुण्णाणं ॥ ७० ॥  
अंतगयफिप्फिसाणि य हिययं कालेज्ज फुप्फुसे ववके ।  
सबला णेरतियाणं कड्ढेति तहि अपुण्णाणं ॥ ७१ ॥
- 5 असिसत्तिकोततोमरसूलतिसूलेसु सूइच्चियगासु ।  
पोयति रुद्धकम्मा उ णरगपाला तहि रोद्धा ॥ ७२ ॥  
भजंति अंगमगाणि उरुवाहूसिराणि करचरणे ।  
कप्पेति कप्पणीहि उवरुद्धा पावकम्मरया ॥ ७३ ॥  
मीरासु सुठएसु य कंडूसु य पयडएसु य पर्यंति ।
- 10 कुंभीसु य लोहिएसु य पर्यंति काला उ णेरतिए ॥ ७४ ॥  
कप्पंति कागिणीमसगाणि छिदंति सीहपुच्छाणि ।  
खावंति य णेरइए महकाला पावकम्मरए ॥ ७५ ॥  
हत्थे पाए ऊरु वाहूसिरापायअंगमगाणि ।  
छिदंति पगामं तू असि णेरइए निरयपाला ॥ ७६ ॥
- 15 कण्णोद्धणासकरचरणदसणट्टणफुग्गऊरुवाहूणं ।  
छेयणभेयणसाडण असिपत्तघणूहि पाडति ॥ ७७ ॥  
कुम्भीसु य पयणेसु य लोहियसु य कंडुलोहिकुभीसु ।  
कुभी य णरयपाला हणंति पाडं(यं)ति णरएसु ॥ ७८ ॥  
तडतडतडस्स भज्जंति भज्जणे कलंबुवालुगापट्ठे ।
- 20 बालूगा नेरइया लोलंती अंबरतलंमि ॥ ७९ ॥  
पूयरुहिरकेसट्टिवाहिणी कलकलेंतजलसोया ।  
वेयरणिणिरयपाला नेरइए ऊ पवाहंति ॥ ८० ॥  
कप्पेति करकएहि तच्छिंति परोप्परं परसुएहि ।  
सिबलितरुमारुहंती खरस्सरा तत्थ नेरइए ॥ ८१ ॥

भीए य पलायंते समंततो तत्थ ते णिरुंभंति ।

पसुणो जहा पसुवहे महघोसा तत्थ नेरइए ॥ ८२ ॥

॥ ६ ॥ अथ श्रीवीरस्तुत्याख्य-षष्ठाध्ययन-निर्युक्तिः ॥

5 पाहन्ने महसद्धो दध्वे खेत्ते य कालभावे य ।

वीरस्स उ णिवखेवो चउवकओ होइ णायध्वो ॥ ८३ ॥

थुइणिवखेवो चउहा आगंतुअमूसणोहि दध्वथुतो ।

भावे संताण गुणाण कित्तणा जे जहि भणिया ॥ ८४ ॥

पुच्छिसु जुंबुणामो अज्ज सुहम्मा तओ कहेसी य ।

10 एव महप्पा वीरो जयमाह तथा जएज्जाहि ॥ ८५ ॥

॥७॥ अथ कुशीलपरिभाषाख्य-सप्तमाध्ययन-निर्युक्तिः ।

सीले चउवक दध्वे पाउरणाभरणभोगणादीसु ।

भावे उ ओहसीलं अमिक्खमासेवणा चेव ॥ ८६ ॥

ओहे सीलं विरती विरयाविरई य अविरती असील ।

15 घम्मे णाणतवादी अपसत्थ अहम्मकोवादी ॥ ८७ ॥

परिभासिया कुसीला य एत्थ जावन्ति अविरता केई ।

सुत्ति पससा सुद्धो कुत्ति दुगुंछा अपरिसुद्धो ॥ ८८ ॥

अफासुयपडिसेविय णाम भुज्जो य सीलवादी य ।

फासुं धयति सीलं अफासुया भो अभुंजता ॥ ८९ ॥

20 जह णाम गोयमा चडीदेवगा वारिभद्दगा चेव ।

जे अग्गिहोत्तवादी जलसोयं जे य इच्छंति ॥ ९० ॥

॥ ८ ॥ अथ अष्टम-श्रीवीर्याध्ययन-नियुक्तिः ॥

विरिए छक्कं दब्बे सच्चित्ताचित्तमीसगं चैव ।

दुपयचउप्पयअपयं एयं तिविहं तु सच्चित्तं ॥ ९१ ॥

अच्चित्तं पुण विरियं आहारावरणपहरणादीसु ।

5 जह ओसहीण भणिय विरियं रसवीरियविवागो ॥ ९२ ॥

आवरणे कवयादी चक्कादीयं च पंहरणे होंति ।

खित्तमि जमि खेत्ते काले जं जमि कालमि ॥ ९३ ॥

भावो जीवस्स सवीरियस्स विरियमि लद्धिऽणेगविहा ।

ओरस्सिदियं अज्झप्पिएसु बहुसो बहुविहीयं ॥ ९४ ॥

10 मणवइकाया आणापाणु संभव तथा य संभव्वे ।

सोत्तादीणं सदादिएसु विसएसु गहण च ॥ ९५ ॥

उज्जमधितिधीरत्तं सोडीरत्त खमा य गंभीरं ।

उवओगजोगतवसंजमादियं होइ अज्झप्पो ॥ ९६ ॥

सव्वंपिय तं तिविहं पडिय बालविरियं च मीसं च ।

15 अहवावि होति दुविहं अगारअरणगारियं चैव । ९७ ॥

सत्थं असिमादीयं विज्जामंते य देवकम्मकय ।

पत्थिववारुणअग्गेय वाऊ तह मीसगं चैव ॥ ९८ ॥

॥ ९ ॥ अथ धर्माख्य-नवमाध्ययन-नियुक्तिः ॥

धम्मो पुव्वुद्धिदो भावधम्मणे एत्थ अहिगारो ।

20 एसेव होइ धम्मे एसेव समाहिमगोत्ति ॥ ९९ ॥

णामंठवणाधम्मो दव्वधम्मो य भावधम्मो य ।

सच्चित्ताचित्तमीसगगिहत्थदाणे दवियधम्मे ॥ १०० ॥

लोद्दयलोत्तरिओ दुविहो पुण होति भावधम्मो उ ।  
दुविहोवि दुविहतिविहो पंचविहो होति णायव्वो ॥ १०१ ॥  
पासत्थोसण्णकुसील संथवो ए किर वट्टती काउं ।  
सुयगडे अञ्जयणे धम्मंमि निकाइतं एयं ॥ १०२ ॥

५ ॥१०॥ अथ दशम-श्रीसमाध्याख्याध्ययन-निर्युक्तिः ॥

आयाणपदेणाऽऽघं गोणं णामं पुणो समाहित्ति ।  
णिकिखविऊण समाहि भावसमाहीइ पगयं तु ॥ १०३ ॥  
णामंठवणादविए खेत्ते काले तहेव भावे य ।  
एसो उ समाहीए णिकखेवो छव्विहो होइ ॥ १०४ ॥  
१० पञ्चसु विसएसु सुभेसु दव्वंमि ता भवे समाहित्ति ।  
खेत्तं तु जम्मि खेत्ते काले कालो जहि जो ऊ ॥ १०५ ॥  
भावसमाहि चउच्चिव्ह दंसण्णणे तवे चरित्ते य ।  
चउसुवि समाहियप्पा संमं चरणट्टिओ साहू ॥ १०६ ॥

॥ ११ ॥ अथ एकादश-श्रीमार्गाध्ययननिर्युक्तिः ॥

१५ णामं ठवणा दविए खेत्ते काले तहेव भावे य ।  
एसो खलु मग्गस्स य णिकखेवो छव्विहो होइ ॥ १०७ ॥  
फलगलयंदोलणवित्तरज्जुदवणबिलपासमग्गे य ।  
खीलगअयपक्खिपहे छत्तजलाकासदव्वमि ॥ १०८ ॥  
खेत्तंमि जंमि खेत्ते काले कालो जहि हवइ जो उ ।  
२० भावंमि होति दुविहो पसत्थ तह अप्पसत्थो य ॥ १०९ ॥

दुविहंमिवि तिगभेदो जेभ्रो तस्स(उ)विणिच्छओ दुविहो ।  
 सुगतिफलदुग्गतिफलो पगयं सुगतीफलेणित्थं ॥ ११० ॥  
 दुग्गइफलवादीणं तिन्नि तिसट्ठा सताइ वादीणं ।  
 खेमे य खेमरूवे चउवकगं मग्गमादीसु ॥ १११ ॥

- 5 सम्मप्पणिओ मग्गो णाणे तह दंसणे चरित्ते य ।  
 चरगपरिव्वायादीचिण्णो मिच्छत्तमग्गो उ ॥ ११२ ॥  
 इड्डिरससायगुरुया छज्जीवनिकायघायनिरया (य) ।  
 जे उवदिसंति मग्गं कुमग्गमग्गस्सिता ते उ ॥ ११३ ॥  
 तवसंजमप्पहाणा गुणधारी जे वयंति सब्भावं ।

- 10 सब्वजगज्जीवहियं तमाहु सम्मप्पणीयमिणं ॥ ११४ ॥  
 पथो मग्गो णाओ विही धित्ती सुगती हियं(तह)सुहं च ।  
 पत्थं सेयं णिव्वुइ णिव्वाण सिक्कर चेव ॥ ११५ ॥

॥ १२ ॥ अथ द्वादश-श्रीसमवसरणाध्ययन-निर्युक्तिः ॥

समवसरणेऽपि छक्कं सच्चित्ताचित्तमीसगं दव्वे ।

- 15 खेत्तंमि जंमि खेत्ते काले जं जंमि कालंमि ॥ ११६ ॥  
 भावसमोसरणं पुण णायव्वं छव्विहंमि भावंमि ।  
 अहवा किरिय अकिरिया अघ्णाणी चेव वेणइया ॥ ११७ ॥  
 प्रात्थत्ति किरियवादी वयति णत्थि अकिरियवादी य ।  
 अण्णाणी अण्णाणं विणइत्ता वेणइयवादी ॥ ११८ ॥  
 20 असियसय किरियाण अक्किरियाण च होइ चुलसीती ।  
 अघ्णाणि य सत्तट्ठी वेणइयाणं च बत्तीसा ॥ ११९ ॥

तेसि मताणुमएणं पन्नवणा वणिणया इहुऽव्भयणे ।  
सम्भावणिच्छयतथं समोसरणमाहु तेणं तु ॥ १२० ॥  
सम्मद्दिट्ठी किरियावादी मिच्छा य सेसगा वाई ।  
जहिऊण मिच्छवायं सेवह वायं इमं सच्चं ॥ १२१ ॥

5 ॥ १३ ॥ अथ त्रयोदशश्रीयाथातथ्याध्ययननिर्युक्तिः ॥

णामतहं ठवणतहं दव्वतहं चेव होइ भावतहं ।  
दव्वतहं पुण जो जस्स सभावो होति दव्वस्स ॥ १२२ ॥  
भावतहं ठवणतहं दव्वतहं चेव होइ भावतहं ।  
दव्वतहं पुण जो जस्स सभावो होति दव्वस्स ॥ १२३ ॥  
10 जह सुत्तं तह अत्थो चरणं चारो तहत्ति णायव्वं ।  
संतमि(य)पसंसाए असती पगयं दुगुंछाए ॥ १२४ ॥  
आयरियपरंपरणेण आगयं जो उ छेयवुट्ठीए ।  
कोवेइ छेयवाई जमालिनासं स णासिहिति ॥ १२५ ॥  
ण करेति दुक्खमोक्खं उज्जममाणोऽवि संजमतवेसुं ।  
15 तम्हा अत्तुक्करिसो वज्जेअव्वो जतिजणेणं ॥ १२६ ॥

॥ १४ ॥ अथ ग्रन्थनामकंचतुर्दशाध्ययननिर्युक्तिः ॥

गंथो पुव्वुद्दिट्ठो दुविहो सिस्सो य होति णायव्वो ।  
पव्वावण सिक्खावण पगयं सिक्खावणाए उ ॥ १२७ ॥  
सो सिक्खगो य दुविहो गहणे आसेवणाय णायव्वो ।  
20 गहणमि होति तिविहो सुत्त अत्थे तदुभए य ॥ १२८ ॥



४६८ ] [ निर्युक्तिसग्रहः :: (७) श्री सूत्रकृताङ्गनिर्युक्तिः

आसेवणाय द्विविहो मूलगुणे चैव उत्तरगुणे य ।  
मूलगुणे पंचविहो उत्तरगुण बारसविहो उ ॥ १२६ ॥  
आयरिओऽद्विय द्विविहो पच्चावंतो व सिक्खवंतो य ।  
सिक्खावंतो द्विविहो गहणे आसेवणे चैव ॥ १३० ॥  
5 गार्हावितो त्रिविहो सुत्ते अस्थे य तदुभए चैव ।  
मूलगुण उत्तरगुणे द्विविहो आसेवणाए उ ॥ १३१ ॥

॥१५॥ अथ आदानीयनामक-पञ्चदशाध्ययननिर्युक्तिः ॥

आदाने गहर्णामि य णिक्खेवो होति दोण्हवि चउक्को ।  
एगट्ठं नाणट्ठं च होज्ज पगय तु आदाने ॥ १३२ ॥  
10 जं पढमस्सतिमए वितियस्स उ त हवेज्ज आदिमि ।  
एतेणादाणिज्जं एसो अन्नोऽवि पज्जाओ ॥ १३३ ॥  
णामादी ठवणादी दव्वादी चैव होति भावादी ।  
दव्वादी पुण दव्वस्स जो सभावो सए ठाणे ॥ १३४ ॥  
आगमणोआगमओ भावादी तं बुहा उवदिसंती ।  
15 णोआगमओ भावो पचविहो होइ णायव्वो ॥ १३५ ॥  
आगमणो पुण आदी गणिपिडगं होइ बारसगं तु ।  
गंथसिलोगो पदपादअक्खराइं च तत्थादी ॥ १३६ ॥

॥ १६ ॥ अथ षोडश-श्रीगाथाध्ययन-निर्युक्तिः ॥

णामंठवणागाहा दव्वगाहा य भावगाहा य ।  
20 पोत्थगपत्तगलिहिया सा होई दव्वगाहा उ ॥ १३७ ॥

- होति पुण भावगाहा सागास्वओगभावणिष्फन्ना ।  
महुराभिहाणञ्जुत्ता तेण गाहत्ति ण विति । १३८ ॥  
गाहीकया व अत्था अहव ण सामुद्दएण छदेण ।  
एएण होति गाहा एसो अन्नोऽवि पज्जाओ ॥ १३९ ॥  
5 पणरससु अज्झयणेसु पिडितत्थेसु जो अवितहत्ति ।  
पिडियवयणेणऽत्थ गहेति तम्हा ततो गाहा ॥ १४० ॥  
सोलसमे अज्झयणे अणगारगुणाण वण्णणा मणिया ।  
गाहासोलसणामं अज्झयणमिणं ववदिसंति ॥ १४१ ॥

॥ प्रथमः श्रुतस्कन्धः समाप्तः ॥ १ ॥



॥२॥ अथ श्री सूत्रकृतांग-द्वितीय-श्रुतस्कन्ध-निर्युक्तिः ॥

॥ २ ॥ अथ प्रथम-पौण्डरीकाख्याध्ययन-निर्युक्तिः ॥

- णामंठवणादविए खेत्ते काले तहेव भावे य ।  
एसो खलु महत्तंमि निक्खेवो छव्विहो होति ॥ १४२ ॥  
णामंठवणादविए खेत्ते काले तहेव भावे य ।  
15 एसो खलु अज्झयणे निक्खेवो छव्विहो होति ॥ १४३ ॥  
णामंठवणादविए खेत्ते काले य गणण संठाणे ।  
भावे य अट्टमे खलु णिक्खेवो पुंढरीयस्स ॥ १४४ ॥

- जो जीवो भविओ खलुववञ्जिकामो य पुंङरीयमि ।  
सो दव्वपुंङरीओ भावमि विजाणओ मणिओ ॥ १४५ ॥  
एगभविए य बद्धाउए य अभिमुहियनामगोए य ।  
एते तिसिन्निवे देसा दव्वमि य पोंङरीयस्स ॥ १४६ ॥
- 5 तेरिच्छिद्या मणुस्सा देवगणा चेव होंति जे पवरा ।  
ते होंति पुंङरीया सेसा पुण कंङरीया उ ॥ १४७ ॥  
जलयर थलयर खयर जे पवरा चेव होंति कंता य ।  
जे अ सभावेऽणुमया ते होंति पुंङरीया उ ॥ १४८ ॥  
अरिहंत चक्कवट्टी चारण विज्जाहरा दसारा य ।
- 10 जे अन्ने इड्ढिमता ते होंति पोंङरीया उ ॥ १४९ ॥  
भवणवइवाणमंतरजोतिसवेसाणियाण देवाणं ।  
जे तेसि पवरा खलु ते होंति पुंङरीया उ ॥ १५० ॥  
कसाणं दूसाण मणिमोत्तियसिलपवालमादीणं ।  
जे अ अचित्ता पवरा ते होंति पोङरीया उ ॥ १५१ ॥
- 5 जाइं खेत्ताइं खलु सुहाणुभावाइं होति लोगंमि ।  
देवकुरुमादियाइं ताइ खेत्ताइ पवराइं ॥ १५२ ॥  
जीवा भवट्ठतीए कायठितीए य होति जे पवरा ।  
ते होंति पोंङरीया अवसेसा कंङरीया उ ॥ १५३ ॥  
गणणाइ रज्जू खलु संठाणं चेव होंति चउरंसं ।
- 1) एयाइं पोंङरीगाइं होति सेसाइं इयराइं ॥ १५४ ॥  
ओदइए उवसमिए खइए य तथा खओवसमिए अ ।  
परिणामसन्निवाए जे पवरा तेवि ते चेव ॥ १५५ ॥

- अह्वावि नाणदंमणचरित्तविणए तहेव अज्झप्ये ।  
 जे पवरा होति मुणी ते पवरा पुंङरीया उ ॥ १५६ ॥  
 एत्थ पुण अहिगारो वणस्सत्तिकायपुंङरीएणं ।  
 भावंमि अ समणेण अज्झयणे पुंङरीअंमि ॥ १५७ ॥  
 5 उवमा य पुंङरीए तस्सेव य उवचएण निज्जुत्ती ।  
 अधिगारो पुण भणिओ जिणोवदेसेण सिद्धिस्ति ॥ १५८ ॥  
 सुरमण्यतिरियनिरओवंगे मणुया प्हू चरित्तम्मि ।  
 अविय महाजणनेयस्ति चक्कवट्टिंमि अधिगारो ॥ १५९ ॥  
 अविय हु भारियकम्मा नियमा उक्कस्सनिरयठित्तिगामी ।  
 10 तेऽवि हु जिणोवदेसेण तेणेव भवेण सिज्झंति ॥ १६० ॥  
 जलमालकहूमालं ब्रह्मविहवल्लिगहणं च पुक्खरिणिं ।  
 जघाहि व वाहाहि व नावाहि व तं दुरवगाहं ॥ १६१ ॥  
 पउमं उल्लंघेत्तुं ओयरमाणस्स होइ वावत्ती ।  
 किं नत्थि से उवाओ जेणुल्लंघेज्ज अविवसो ॥ १६२ ॥  
 15 विज्जा व देवकम्मं अह्वा आगासिया विउव्वणया ।  
 पउमं उल्लंघेत्तुं न एस इणमो जिणक्खाओ ॥ १६३ ॥  
 सुद्धप्पओगविज्जा सिद्धा उ जिणस्स जाणणा विज्जा ।  
 भवियजणपोंङरीया उ जाए सिद्धिगतिमुवेत्ति ॥ १६४ ॥  
 ॥ २-२ अथ द्वितीय-क्रियास्थानाख्याध्ययननिर्युक्तिः ॥  
 20 किरियाओ भणियाओ किरियाठाणंति तेण अज्झयणं ।  
 अहिगारो पुण भणिओ बंधे तह मोवखमग्गे य ॥ १६५ ॥

४७२ ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (७) श्री सूत्राकृताङ्गनिर्युक्तिः

दब्बे किरिएजणया य पयोगुवायकरणिज्जसमुदाने ।  
इरियावहसंमत्ते सम्मामिच्छा य मिच्छते ॥ १६६ ॥  
नामं ठवणा दविए खेत्तेऽद्धा उद्ध उवरती वसही ।  
संजमपग्गहजोहे अचलगणण संघणा भावे ॥ १६७ ॥

5 समुदाणियाणिह तओ संमपउत्ते य भावठाणंमि ।  
किरियाहिं पुरिस पावाइए उ सब्बे परिकखेज्जा ॥ १६८ ॥

॥ २-३ अथ तृतीयाहारपरिज्ञाध्ययन-निर्युक्तिः ॥

नामंठवणादविए खेत्ते भावे य होति बोद्धव्वो ।  
एसो खलु आंहारे निक्खेवो होइ पंचविहो ॥ १६९ ॥

10 दब्बे सच्चित्तादी खेत्ते नगरस्स जणवओ होइ ।  
भावाहारो तिविहो ओए लोमे य पक्खेवे ॥ १७० ॥

सरीरेणोयाहारो तयाय फासेण लोमआहारो ।  
पक्खेवाहारो पुण कावलिओ होइ नायव्वो ॥ १७१ ॥

ओयाहारा जीवा-सब्बे अप्पजत्तगा मुणेयव्वा ।  
15 पजत्तगा य लोमे पक्खेवे होइ (होति) नायव्वा ॥ १७२ ॥

एगिंदियदेवाणं नेरइयाणं च नत्थि पक्खेवो ।  
सेसाण पक्खेवो संसारत्थाण जीवाणं ॥ १७३ ॥

एक्कं च दो व समए तिन्नि व समए मुहुत्तमद्ध वा ।  
सादीयमनिहणं पुण कालमणाहारगा जीवा ॥ १७४ ॥

20 एक्कं च दो व समए केवल्लिपरिवज्जिया अणाहारा ।  
मंथंमि दोणिण लोए य पुरिए तिन्नि समयया उ ॥ १७५ ॥

अंतोमुहुत्तमद्वं सेलेसीए भवे अणाहारा ।

सादीयमनिहणं पुण सिद्धा यऽणहारगा होंति ॥ १७६ ॥

जोएण कम्मएण आहारेई अणंतरं जीवो ।

तेण परं मीसेण जाव सरीरस्स निष्कत्ती ॥ १७७ ॥

5 णाम ठवणपरिन्ना दब्बे भावे य होइ नायव्वा ।

दव्वपरिन्ना तिषिहा मावपरिन्ना भवे दुविहा ॥ १७८ ॥

॥ २-४ ॥ अथ चतुर्थ-प्रत्याख्यानाध्ययन-निर्युक्तिः ॥

णामठवणादविए अइच्छ पडिसेहए य भावे य ।

एसो पच्चक्खणस्स छविहो होइ निक्खेवो ॥ १७९ ॥

10 मूलगुणेषु य पगय पच्चक्खणेषु इहं अधीगारो ।

होञ्ज हु तप्पच्चइया अप्पच्चक्खणकिरिया उ ॥ १८० ॥

॥ २-५ ॥ अथ पञ्चमाचारश्रुताध्ययन निर्युक्तिः ॥

णामठवणायारे दब्बे भावे य होति नायव्वो ।

एमेव य सुत्तस्सा निक्खेवो चउविहो होति ॥ १८१ ॥

15 आघारसुयं भणिय वज्जेयव्वा सया अणायारा ।

अवहुसुयस्स हु होञ्ज विराहणा इत्थ जइयव्वं ॥ १८२ ॥

एयस्स उ पडिसेहो इहमज्झयणमि होति नायव्वो ।

तो अणगारसुयति य होई नामं तु एयस्स ॥ १८३ ॥

॥ २-६ ॥ अथ षष्ठार्द्रकीयाध्ययन निर्युक्तिः ॥

20 नामंठवणाअदं दव्वदं चैव होइ भावदं ।

एसो खलु अदस्स उ निक्खेवो चउविहो होइ ॥ १८४ ॥

- उदगहं सारहं छवियद् वसद् तथा सिलेसहं ।  
 एयं दग्धहं खलु भावेण होइ रागहं ॥ १८५ ॥  
 एगभवियद्द्वाराए य अभिमुहए य नामगोए य ।  
 एते तिननि पगारा दग्धे होति नायव्वा ॥ १८६ ॥
- 5 अद्पुरे अद्सुतो नामेणं अद्ओत्ति अणगारो ।  
 तत्तो समुद्वियमिण अज्भयण अद्इज्जंति ॥ १८७ ॥  
 कामं दुवालसंगं जिणवयणं सासयं महाभागं ।  
 सव्वज्जयणाइं तथा सव्वक्खरसण्णिवाया य ॥ १८८ ॥  
 तहवि य कोई अत्थो उप्पज्जति तम्मि तंमि समयंमि ।
- 10 पुव्वभणिओ अणुमतो अ होइ इसिभासिएसु जहा ॥ १८९ ॥  
 अज्जद्दएण गोसालमिक्खुबंभवतीतिदंडीणं ।  
 जह हत्थितावसाण कहिय इणमो तथा वुच्छं ॥ १९० ॥  
 गामे वसंतपुरए साम तो घरणिसहितो निक्खतो ।  
 भिक्खायरियादिट्ठा ओहासियभत्तवेहासं ॥ १९१ ॥
- 15 संवेगसमावन्नो माई भत्त चइत्तु दियलोए ।  
 चइऊणं अद्पुरे अद्सुओ अद्ओ जाओ ॥ १९२ ॥  
 पीती य दोण्ह दूओ पुच्छणमभयस्स पट्टवे सोऽवि ।  
 तेणावि सम्मद्दिट्ठित्ति होज्ज पडिमा रहंमि गया ॥ १९३ ॥  
 दट्ठुं संबुद्धो रक्खिओ य आसाण वाहण पलातो ।
- 20 पव्वावतो धरितो रज्जं न करेति को अन्नो ? ॥ १९४ ॥  
 अर्णितो निक्खतो विहरइ पडिमाइ दारिगा वरिओ ।  
 सुवण्णवसुहाराओ रन्नो कहणं च देवोए ॥ १९५ ॥

- तं नेइ पिता तीसे पुच्छण कहणं च वरण दोवारे ।  
जाणाहि पायबिब आगमण कहण निग्गमणं ॥ १६६ ॥  
पडिमागतस्समीवे सप्परोवारा अभिक्ख पडिवयणं ।  
भोगा सुताण पुच्छण सुतबंध पुण्णे य निग्गमणं ॥ १९७ ॥
- 5 रायगिहागम चोरा रायभया कहण तेसि दिक्खा य ।  
गोसालभिव्खुबभी तिदडिया तावसेहि सह वादो ॥ १९८ ॥  
वादे पराइइत्ता सब्बेदिय सरणमब्भुवगता ते ।  
अद्दगसहिया सब्बे जिणवीरसगासे निक्खता ॥ १६६ ॥  
ण दुक्कर वा णरपासमोयण, गयस्स मत्तस्स वणंमि रायं ? ।
- 10 जहा उवत्तावलिएण तत्तुणा सुदुक्कर मे पडिहाइ मोयणं । २०० ॥

॥ २-७ ॥ अथ सप्तम-नालन्दीयाध्ययन-निर्युक्तिः ॥

- णामअलं ठवणअलं दव्वअलं चैव होइ भावअलं ।  
एसो अलसद्दमि उ निक्खेवो चउविहो होइ ॥ २०१ ॥  
पज्जत्तीभावे खलु पढमो बीओ भवे अलंकारे ।
- 15 ततितो उ पडिसेहे अलसद्दो होइ नायव्वो ॥ २०२ ॥  
पडिसेहणगारस्सा इत्थिसद्दे चैव अलसद्दो ।  
रायगिहे नयरंमी नालदा होइ वाहिरिया ॥ २०३ ॥  
नालंदाए समिवे मणोरहे भासि इंदभूइणा उ ।  
अज्जअणं उदगस्स उ एयं नालंदइज्जं तु ॥ २०४ ॥
- 20 पासावच्चिज्जो पुच्छियाइओ अज्जगोयमं उदगो ।  
सावगपुच्छा धम्म सोउ कहियमि उवसंता ॥ २०५ ॥  
॥ इति द्वितीय श्रुतस्कन्ध निर्युक्तिः ॥ २ ॥  
॥ इति द्वितीय सूत्रकृताङ्गसूत्र-निर्युक्तिः ॥ २ ॥



## ॥ ८ ॥ श्रीदशाश्रुतस्कंधनियुक्तिः ॥

॥ १ ॥ प्रथमा समाधिस्थानाध्ययननियुक्तिः ॥

वंदामि भद्रबाहुं पाईणं चरिमसयलसुयनार्ण ।

मुत्तस्स कारगमिसि दसासु कप्पे य ववहारे ॥ १ ॥

5 आउ विवागज्झयणाणि भावओ दव्वओ उ वत्थदसा ।

दसआओ विवागदसा वाससयाओ दसहच्छेत्ता ॥ २ ॥

बाला मंदा किड्डा बला य पण्णा य हायणिपवंचा ।

पव्वभारमुम्मुही सयणी नामेहि य लक्खणेहि दसा ॥ ३ ॥

दसआओ विवागदसा नामेहि य लक्खणेहि एहिंति ।

10 एत्तो अज्झयणदसा अहक्कम कित्तइस्सामि ॥ ४ ॥

डहरीओ उ इमाओ अज्जयणेसु महईओ अगेसु ।

छसु नायादीएसु वत्थविभूसावसाणमिब ॥ ५ ॥

डहरीओ उ इमाओ निज्जूढाओ अणुग्गहट्टाए ।

थेरेहि तु दसाओ जो दसा जाणओ जीवो ॥ ६ ॥

15 असमाहि य सबलत्तं अणसादणगणिगुणा मणसमाही ।

सावगभिव्वूपडिमा कप्पो मोहो नियाणं च ॥ ७ ॥

दसाणं पिडत्थो एसो मे वणिणओ समासेणं ।

एत्तो एककेवकपि य अज्झयणं कित्तइस्सामि ॥ ८ ॥

दव्व जेण व दव्वेण समाही आहिय च ज दव्वं ।

20 भावो सुप्तमाहितया जीवस्स पसत्थजोगेहि ॥ ९ ॥

नाम ठवणा दविए खेतद्धा उड्डु ओवरई वसही ।  
संजमयग्गहजोहे अचलगणसंधणामावे ॥ १० ॥  
वीस तु णवरि णेम्म अइरेगाइ तु तेहि सरिसाई ।  
नायच्चा एएसु य अन्नेसु य एवमाईसु ॥ ११ ॥

5 ॥ असमाहिट्टाणनिज्जुत्ती समत्ता ॥ १ ॥

॥ २ ॥ द्वितीयसवलाध्ययननिर्युक्तिः ॥

दच्चे चित्तलगोणाइएसु भावसवलो खुतायारो ।  
वतिककम अइक्कमे अतियारे भावसवल्लोड ॥ १२ ॥  
अवराहम्मि य पयणुए जेणउ मूलं न वच्चए साहू ।

10 सवलेई तं चरित्त तम्हा सवलत्तणं वित्ति ॥ १३ ॥  
वालैराई दाली खडो बोडे खुत्ते य भिन्ने य ।  
कम्मासपट्ट सवले सव्वावि विराहणा भणिमा ॥ १४ ॥

॥ सवलनिज्जुत्ती समत्ता ॥ २ ॥

॥ ३ ॥ तृतीयाशातनाध्ययननिर्युक्तिः ॥

15 आसायणाओ दुविहा मिच्छा पडिदज्जणा य लाभे अ ।  
लाभे छक्कं तं पुणं इट्टमणिट्टं दुहेक्केक्कं ॥ १५ ॥  
साहू तेणे ओग्गह कंतारविअाल विसममुहवाही ।  
जे लद्धा ते ताणं भणत्ति आसायणाउ जने ॥ १६ ॥  
दव्वं माण्ण्माण हीणाहिअं जमि खेत्ते जं कालं ।

20 एमेव छण्डिहमि भावे पगयं तु भावेण ॥ १७ ॥  
छट्टमपुव्वेसुं आउवसग्गोत्ति सव्वजुत्तिकओ ।  
पयअत्थविसोहिकरो दिन्तो आसायणा तम्हा ॥ १८ ॥

मिच्छा पडिवत्तीए जे भावा जत्य होंति सब्भूआ ।  
 तेसिं तु वितह पडिवज्जणाए आसायणा तम्हा ॥ १९ ॥  
 न करेइ दुक्खमोक्ख उज्जममाणोवि संजमतवेसुं ।  
 तम्हा अत्तुक्करिसो वज्जेअव्वो पयत्तेण ॥ २० ॥

- 5 जाणि मणिभाणि सुत्ते ताणि जो कुणइ अकारणज्जाए ।  
 सो खलु भारियकम्मो न गणेइ गुरुं गुरुट्टाणे ॥ २१ ॥  
 दंसणनाणचरित्तं तवो य विणओ अ हुति गुरुमूले ।  
 विणओ गुरुमूलेत्ति अ गुरुण आसायणा तम्हा ॥ २२ ॥  
 जाइ भणिआइं सुत्ते ताइं जो कुणइ कारणज्जाए ।  
 10 सो न हु भारियकम्मो नु गणेइ गुरु गुरुट्टाणे ॥ २३ ॥  
 सो गुरुमासायंतो दंसणणाणचरणेसु सयमेव ।  
 सीयति कत्तो आराहणा से तो ताणि वज्जेज्जा ॥ २४ ॥

॥ आसायणनिज्जुत्ती सम्मत्ता ॥ ३ ॥

॥ ४ ॥ चतुर्थगणिसम्पदाध्ययननिर्युक्तिः ॥

- 15 दब्बंसरीरभविओ भावगणी गुणसमन्निओ दुविहो ।  
 गणसंगहुवग्गहकारओ अ धम्मं च जाणतो ॥ २५ ॥  
 नायंगणिअं गुणिअं गयं च एगट्टएवमाईअं ।  
 नाणी गणित्ति तम्हा धम्मस्स विआणओ भणिओ ॥ २६ ॥  
 आयारमि अहीए जं नाओ होइ समणधम्मो उ ।  
 20 तम्हा आयारधरो भण्णइ पढम गणिट्टाणं ॥ २७ ॥

गणसगहृवग्गहृकारओ गणी जो पहू गणं धरिडं ।  
तेण णओ छक्कं संपयाए पगयं चउसु तत्थ ॥ २८ ॥  
दव्वे भावे य सरीरसंपया छव्विहा य भावमि ।  
दव्वे खेत्ते काले भावम्मि य संगहपरिण्णा । २९ ॥

5 जह गयकुलभूओ गिरिकंदरकडगविससदुग्गेसु ।  
परिवहइ अपरितंतो निअयसरीरुगए दत्ते ॥ ३० ॥  
तह पवयणभत्तिगओ साहम्मियवच्छलो असढभावो ।  
परिवहइ असहृवग्ग खेत्तविससकालदुग्गेसु ॥ ३१ ॥  
॥ गणिणिज्जुत्ती समत्ता ॥ ४ ॥

10 ॥ ५ ॥ पञ्चम श्रेण्यध्ययननिर्युक्तिः ॥  
दव्व तदट्टो वा सकमोहे भावे उवासका चउरो ।  
दव्वसरीरभविओ तदट्टिओ उयणाइंसु ॥ ३२ ॥  
॥ ६ ॥ षष्ठोपासकप्रतिमाध्ययननिर्युक्तिः ॥

दव्वतदट्टो वा स कमोहे भावे उवासका चउरो ।  
15 दव्वे सरीरभविडं तदट्टिओ ओयणाइंसु ॥ ३३ ॥  
कुप्पवयणं कुधम्मं उवासए मोहवासको सोड ।  
हदि तहिं सो सेयति मण्णती सेयं नत्थि तहिं ॥ ३४ ॥  
भावे उ सम्मट्टिट्ठी असमणो जं उवासए समणे ।  
तेण सो गोष्ण नाम उवासगो सावगो वेत्ति ॥ ३५ ॥

20 कामं दुवालसंगं पवयणमणगारगारधम्मो अ ।  
ते केवलीहिं पसूआ पउवसगो पमूअत्ति ॥ ३६ ॥

४८० ] [ निर्युक्तिसंग्रहः :: (८) श्रीदशाश्रुतस्कधनिर्युक्तिः

तो ते सावग तम्हा उवासगा तेसु होति भक्तिगया ।  
अविसेसमि विसेसो समणेषु पहाणया भणिया ॥ ३७ ॥  
कामं तु निरवसेस सव्वं जो कुणइ तेण होइ कथं ।  
तंमि ठिताओ समणा नोवासगा सावगा गिहिणो ॥ ३८ ॥

5 दव्वमि सच्चित्तादी संजमपडिमा तहेव जिणपडिमा ।  
भावो संताण गुणाण धारणा जा जहिं भणिआ ॥ ३९ ॥  
सा दुविहा छविगुणा भिक्खूण उवासगाण एगूणा ।  
उवरिं भणिया भिक्खूणुवासगाणं तु वोच्छामि ॥ ४० ॥  
तत्थहिगारो तु सुहं नाउं आइविखआव गिहि घम्म ।

10 साहूणं च तव संजमंमि सवेगकरणाणि ॥ ४१ ॥  
जइ ता गिहिणो वि य उज्जमंति नणु साहुणावि कायव्व ।  
सव्वत्थामो तवसंजमंमि इअ सुद्धनाऊणं ॥ ४२ ॥  
दंसणवयसामाइयपोसहपडिमा अबंभसच्चित्ते ।  
आरंभपेसंड्हिट्ठवज्जए समणभूए अ ॥ ४३ ॥

15 ॥ उयांसंगपडिमा निज्जुत्ती समत्ता ॥ ६ ॥

॥ ७ ॥ सप्तमभिक्षुप्रतिमाध्ययननिर्युक्तिः ॥

भिक्खूणं उवहाणे पगयं तत्थ व हवन्ति निक्खेवा ।  
तिन्नि य पुव्वुट्ठिटा पगयं पुण भिक्खुपडिमाए ॥ ४४ ॥  
समाहिओवहाणे य विवेकपडिमाइ य ।

20 पदिसलीणा य तथा एगविहारे य पंचमीया ॥ ४५ ॥

आयारे बायाला पडिमा सोलस य वन्निया ठाणे ।  
चत्तारि अ वव्हारे मोए दो दो चंदपडिमाओ ॥ ४६ ॥  
एवं च सुयसमाधिपडिमा छावट्टिया य पन्नता ।  
समाईयमाईया चारित्तसमाहिपडिमाओ ॥ ४७ ॥

- 5 भिक्खणं उवहाणे उवासगाणं च वन्निया सुत्ते ।  
गणकीवाइ त्रिवेगो सत्तिमत्तरवाहिरो दुविहो ॥ ४८ ॥  
सोइंदियमादीआ पदिसंलीणया चउत्थिया दुविहा ।  
अट्टगुणसमगस्स य एगविहारिस्स पंचसिया ॥ ४९ ॥  
दढसम्मत्तचरित्ते मेघावि बहूस्सुए य अयत्ते य ।  
10 अरइरइसहे दविए खंता भयभेरवाणं च ॥ ५० ॥  
परिचिअकालामतणखामणतवसंजमे अ संघयणे ।  
भत्तो बहिनिक्खेवे भावन्ने लाभगमणे य ॥ ५१ ॥

॥ १ ॥ पर्युषणाकल्पनिर्युक्तिः ॥

॥ ८ ॥ पर्युषणाकल्पाध्ययननिर्युक्तिः ॥

- 15 पज्जोसमणाए अक्खराइं होंति उ इमाइ गोण्णाइं ।  
परियायववत्थवणा पज्जोसमणाय पागइया ॥ ५२ ॥  
परिवसणा पज्जुसणा पज्जोसमणा य वासवासो वा ।  
पढमसमोसरणं ति य ठवणा जट्टोगहेगट्टा ॥ ५३ ॥  
ठवणाए निक्खेवो छक्को दव्वं च दव्वनिक्खेवो ।  
20 खेत्त तु जम्मि खेत्ते कालो जहि जो उ ॥ ५४ ॥  
ओदइयाईयाणं भावाणं जा जहि भवे ठवणा ।  
भावेण जेण य पुणो ठविज्जए भावठवणा उ ॥ ५५ ॥

- ✓ सामित्ते करणम्मि य अहिगरणे चैव होति छद्मेया ।  
 एगत्तपुहत्तेहिं दब्बे खेत्तऽद्धभावे य ॥ ५६ ॥  
 कालो समयादीओ पणय समयम्मि तं परूवेस्सं ।  
 निवत्तमणे य पवेसे, पाउससरए य वोच्छामि ॥ ५७ ॥
- 5 उणाइरित्त अट्ट विहरिऊण गिम्हहेमंते ।  
 एगाह पंचाह मासं च जहा समाहीए ॥ ५८ ॥  
 काऊण मासकूपं तत्थेव उवागयाण ऊणा ते ।  
 चिक्खल ऋस रोहेणं वा वि तेण द्विया ऊणा ॥ ५९ ॥  
 वासाखेत्तालभे अट्टाणादीसु पत्तमहिगातो ।
- 10 साहगवाघाएण व अपडिक्कमिउ जइ वयति ॥ ६० ॥  
 पडिमापडिक्कण एगाह पंच होतऽहालदे ।  
 जिणसुद्धाणं मासो निक्कारणओ य थेराणं ॥ ६१ ॥  
 ऊणाइरित्त मासा एव थेराण अट्ट गायव्वा ।  
 इयरे अट्ट विहरिउं णियमा चत्तारि अचछन्ति ॥ ६२ ॥
- 15 आसाहपुण्णिमाए वासावासंतु होति गतव्व ।  
 मगसिरबहुलदसमीउ जाव एकम्मि खेत्तम्मि ॥ ६३ ॥  
 बाहिं ठित्ति वसभेहिं खेत्तं गाहेत्तु वासपाओगं ।  
 कूपं कहेत्तु ठवणा सावणऽसुद्धस्स पचाहे ॥ ६४ ॥  
 एत्थ तु अणभिग्गहिं वीसतिरायं सवीसतीमासं ।
- 20 तेण परमभिग्गहिअं गिहिणातं कत्तिओ जाव ॥ ६५ ॥  
 असिवाइकारणेहिं अहवा वासं सुट्ठु आरद्धं ।  
 अहिक्कियम्मि वीसा इयरेसु सवीसई मासो ॥ ६६ ॥

- एत्थ तु पणगं पणगं कारणियं जा सवीसतीमासो ।  
सुद्धदसमीट्टियाण व आसाहीपुण्णिमोसरणं ॥ ६७ ॥  
इय सत्तरी जहण्णा असीति णउती दसुत्तरसयं च ।  
जइ वासति मिग्गसिरे दसराया तिण्णि उक्कोसा ॥ ६८ ॥
- 5 काऊण मासकप्पं तत्थेव ठियाणऽतीए मग्गसीरे ।  
सालम्बणाण छम्मासितो तु जट्टोग्गहो होति ॥ ६९ ॥  
जइ अत्थि पयविहारो चउपडिवयम्मि होइ गंतव्वं ।  
अहवावि अणितस्सा आरोवणपुव्वनिट्टिटा ॥ ७० ॥  
काईयमूमी संथारए य संसत्त दुल्लहे भिक्खे ।
- 10 एएहि कारणोहि अपत्ते होइ - निग्गमणं ॥ ७१ ॥  
राया सप्पे कुंथू अगणि गिलाणे य थडिलस्सऽसति ।  
एएहि कारणोहि अपत्ते होइ निग्गमणं ॥ ७२ ॥  
वासं व न ओरभई पथा वा दुग्गमा सच्चिक्खल्ला ।  
एएहि कारणोहि अइक्कते होइ निग्गमणं ॥ ७३ ॥
- 15 असिवे ओमोयरिए राया दुट्ठे भए व गेलण्णे ।  
एएहि कारणोहि अइक्कते होति निग्गमणं ॥ ७४ ॥  
उभओवि अद्धजोयण सअद्धकोसं च तं हवति खेत्तं ।  
होइ सकोसं जोयण, मोत्तूण कारणज्जाए ॥ ७५ ॥  
उड्डमहे तिरियम्मि य, सकोसय सध्वतो हवति खेत्तं ।
- 20 इदपयमाइएसुं छट्ठिसि इयरेसु चउ पच ॥ ७६ ॥  
तिण्णि दुवे एकका वा वाघाएणं दिसा हवइ खेत्तं ।  
उज्जाणाओ परेणं छिण्णमंडव तु अखेत्त ॥ ७७ ॥



दगघट्ट तिग्नि सत्त व उडुवासासु ण हणंति तं खेतं ।  
 चउरट्टाति हणती जंघद्धे कोवि उ परेणं ॥ ७८ ॥  
 दव्वट्टवणाऽऽहारे १ विगई २ संथार ३ मत्तए ४ लोए ५ ।  
 सच्चित्ते ६ अचित्ते ७ वोसिरणं गहण-घरणाइं ॥ ७९ ॥

5 पुठ्वाहारोसवण जोग विवड्डीय सत्तिउगहणं ।  
 संचइय अंसचइए दट्टविवड्डी पसत्था उ ॥ ८० ॥  
 विगतिं विगतोभीओ विगइगयं जो उ भुंजए भिवखू ।  
 विगई विगयसभावं विगती विगतिं बला नेइ ॥ ८१ ॥  
 पसत्थ विगईगहणं गरहियविगतिगहो य कज्जस्मि ।

10 गरहा लाभपमाणे पच्चय पायप्पडोघाओ ॥ ८२ ॥  
 कारणओ उडुगहिते उज्झरुण गेण्हंति अणपरिसाडी ।  
 दाउं गुरुस्स तिण्णि उ सेसा गेण्हंति एककेवकं ॥ ८३ ॥  
 उच्चार-पासवण-खेलमत्तए तिण्णि तिण्हि गेण्हंति ।  
 संजय-आएसट्टा भुंजेज्जऽवसेस उज्झंति ॥ ८४ ॥

✓ 15 धुवलोओ उ जिणाणं णिच्चं थेराण वासवासासु ।  
 असहू गिलाणस्स व, णातिक्कामेज्ज तं रयणिं ॥ ८५ ॥  
 मोत्तु पुराण-भावियसड्ढे संविग्ग सेस पडिसेहो ।  
 मा निहूओ भविस्सइ भोयणमोए य उडुहो ॥ ८६ ॥  
 इरिएसण भासाण मण वयसा काइए य दुच्चिरिए ।

20 अहिगरणकसायाणं संवच्छरिए विओसवणं ॥ ८७ ॥  
 काम तु सट्ठकालं पंचसु समितीसु होइ जइयव्वं ।  
 वासासु अहीगारो वहुपाणा मेइणी जेणं ॥ ८८ ॥

- भासणे संपाइमवहो वृणोस्रो नेहछेओ तइयाए ।  
 हरियचरिमासु दोसुवि अपेहअपमज्जणे पाणा ॥ ८६ ॥  
 सणवघणकायगुत्तो दुच्चरियाइं तु खिप्पमालोए ।  
 अह्मिगरणम्मि दुरुह्यग पज्जोए चेव दमए य ॥ ९० ॥
- 5 एगवइत्ता भंडी , पासह तुम्भे य डज्ज खलहाणे ।  
 हरणे ज्ञामणजत्ता, भाणगमल्लेण घोसणया ॥ ९१ ॥  
 अप्पिण्ह तं बइल्लं दुस्तुग ! तस्स कुंभयारस्स ।  
 मा भे डहीहि गामं अन्नाणि वि सत्त वासाणि ॥ ९२ ॥  
 चपाकुमारनंदो पंचऽच्छर थेरनयण दुमऽवलए ।
- 10 बिह पासणया सावग इंगिणि उववाय णंदिसरे ॥ ९३ ॥  
 बोहण पडिमा उदयण पभावउप्पाय देवदत्ताते ।  
 मरणुयवाए तायस, णयणं तह भोसणा समणा ॥ ९४ ॥  
 गंधार गिरी देवय, पडिमा गुलिया गिलाण पडियरेण ।  
 पज्जोयहरण दोषत्तर रण गहणा मेऽज्ज ओसवणा ॥ ९५ ॥
- 15 दासो दासीवतितो छत्तट्टिय जो घरे य वत्थव्वो ।  
 आणं कोवेमाणो हंतव्वो बंधियव्वो य ॥ ९६ ॥  
 खट्ठाऽऽदाणियगेहे पायस दट्ठुण चेडरूवाइं ।  
 पियरो भासण खीरे जाइय लद्धे य तेणा उ ॥ ९७ ॥  
 पायसहरणं छेत्ता पच्चागय दमग असियए सीसं ।
- 20 भाउय सेणावति खिसणा य सरणागतो जत्थ ॥ ९८ ॥  
 वाओदएण राई णासइ कालेण सिगय पुढवीणं ।  
 णासइ उदगस्स सती, पच्चयराती उ जा सेलो ॥ ९९ ॥

- उदय सरिच्छा पक्खेणऽवेति चउमासिएण सिगयसमा ।  
वरिसेण पुढविराई आमरणगतीउ पडिलोमा ॥ १०० ॥  
सेलट्टि थंभ दास्य लया य वंसो य मिढगोमुत्तं ।  
अवलेहणीया किमिराग कद्दम कुसुंभय हलिद्दा ॥ १०१ ॥
- 5 एमेव थंभकेयण, वत्थेसु परूवणा गईओ य ।  
मरुयऽच्चंकारिय पंडरज्ज मगू य आहरणा ॥ १०२ ॥  
अवहंत गोण मरुए चउण्ह वप्पाण उक्करो उव्वरि ।  
छोढुं मए सुवट्टाऽतिकोवे णो देसो पच्छित्तं ॥ १०३ ॥  
वणिघूयाऽच्चकारिय भट्टा अट्टसुयमग्गओ जाया ।
- 10 वरग पडिसेह सच्चिवे, अणुयत्तीह पयाणं च ॥ १०४ ॥  
णिवच्चित्त विगालपडिच्छणा य दारं न देमि निवकहणा ।  
खिसा णिसि निग्गमण चोरा सेणावई गहणं ॥ १०५ ॥  
नेच्छइ जलूगवेज्जगगहण तम्मि य अणिच्छमाणम्मि ।  
गाहावइ जलूगा घणभाउग कहण मोयणया ॥ १०६ ॥
- 15 सयगुणसहस्स पागं, वणभेसज्जं वतीसु जायणता ।  
तिक्खुत्त दासोभिदण ण य कोव सयं पदानं च ॥ १०७ ॥  
पासत्थि पंडरज्जा परिण गुरुमूल णाय अभिओगा ।  
पुच्छति य पडिक्कमणे, पुव्ववभासा चउत्थम्मि ॥ १०८ ॥  
अपडिक्कम सोहम्मे अभिओगा देवि सक्कतोसरणं ।
- 20 हत्थिणि वायणिसग्गो गोतमपुच्छा य वागरणं ॥ १०९ ॥  
महुरा मंगू आगम बहुसुय वेरग सड्डुपूयाय ।  
सातादिलोभं णितिए, मरणे जीहा य णिद्धमणे ॥ ११० ॥

- अद्भुचगत गतवेरे, णाउ गिहिणो वि मा हु अहिगरणं ।  
 कुञ्जा हु कसाए वा अविगडितफलं च सि सोउं ॥ ११२ ॥  
 पच्छित्ते बहुपाणो कालो बलितो चिरं तु ठायव्वं ।  
 सज्जाय संजमतवे धणियं अप्पा णिओतव्वो ॥ ११३ ॥
- 5 पुरिमच्चरिमाण कप्पो मगल्लं वद्धमाणतित्थंमि ।  
 इह परिकहिथा जिण-गणहराइथेरावलि चरित्तं ॥ ११४ ॥  
 सुत्ते जहा निवद्धं वग्घारिय मत्त-पाण अगगहणे ।  
 णाणट्ठी तवस्सो अणहियासि वग्घारिए गहणं ॥ ११५ ॥  
 संजमखेत्तचुयाण णाणट्ठि-तवरिसि-अणहियासाणं ।
- 10 आसज्ज भिक्खकालं, उत्तरकरणेण जतियव्वं ॥ ११६ ॥  
 उण्णियवासाकप्पो लाउयपाय च लब्भए जत्थ ।  
 सज्भाएसणसोही वरिसति काले य तं खित्तं ॥ ११७ ॥  
 पुव्वाहीय नासइ, नवं च छातो अपच्चलो धेत्तुं ।  
 खमगस्स य पारणए वरिसति असहू ष बालाई ॥ ११८ ॥
- 15 बाले सुत्ते सुई कुडसीसग छत्तए अपच्छिमए ।  
 णाणट्ठी तवस्सो अणहियासि अह उत्तरविसेसो ॥ ११९ ॥

॥ पज्जोसमणा कप्पनिजुत्ति सम्मत्ता ॥ ६ ॥

॥ ९ ॥ नवममोहनीयाध्ययननिर्युक्तिः ॥

नाम ठवणा मोहो दव्वे भात्रे य होति बोधव्वो ।

20 ठाणं पुव्वुद्धिट्ठ पगयं पुण भावठाणेणं ॥ १२० ॥

- दव्वे सच्चित्ताती सयणघणादी दुहा हवइ मोहो ।  
 ओघेणेगापयडी अणेगपयडी भवे मोहो ॥ १२१ ॥  
 अट्टविहंपि य कम्मं भणिअं मोहोत्ति जं समासेण ।  
 १ सो पुव्वगए भणिओ तस्स य एगट्टिआ इणमो ॥ १२२ ॥  
 ५ पावे वज्जे वेरे पणने पंके खुहे असाए य ।  
 संगे सल्ले अरए निरए धुत्ते अ एगट्टा ॥ १२३ ॥  
 कम्मे य किलेसे य समुदाणे खलु तथा मइल्ले य ।  
 ६ माइणो अप्पाए अ टुप्पक्खे तह सपराये य ॥ १२४ ॥  
 असुत्ते दुहाणुबंधं दुम्मोए खलु चिरट्टितोए य ।  
 १० घणच्चिक्कणनिव्वे आमोहे य तथा महामोहे ॥ १२५ ॥  
 कहिया जिणेहि लोगो पगासिया भारिया इमे बधा ।  
 साहुगुरुमित्तबंधवसेट्ठीसेणावइवधेसु य ॥ १२६ ॥  
 एत्तो गुरुआसायणजिणवयण विलोवणेसु पडिबंधं ।  
 असुहे दुहाण बंधत्ति तेण तो ताइं वज्जेज्जा ॥ १२७ ॥

१५ ॥ मोहणिज्जस्स निज्जुत्ती समत्ता ॥ ६ ॥

॥१०॥ दशम नवपायनिदानस्थानाध्ययननिर्युक्तिः ॥

- णामं ठवणा जाई दव्वे भावे य होइ बोधव्वा ।  
 ठाणं पुव्वुट्ठिं पगयं पुण भावट्टाणेणं ॥ १२८ ॥  
 दव्वं दव्वसभावो भावो अणुभवणमोहतो दुविहो ।  
 २० अणुभवण छन्विहो उहमो उ ससारिओ जीवो ॥ १२९ ॥

- जाती आजातीया पच्चाजातीय होइ बोधच्वा ।  
जाती संसारत्या भासो जाती जम्ममन्नयरं ॥ १३० ॥  
जत्तो चुओ भवाओ तत्थे य पुणोवि जह हवति जम्मं ।  
सा खलु पच्चायायी मणुस्स तेरिच्छए होइ ॥ १३१ ॥
- 5 कामं असंजयस्सा णत्थि ह्म मोक्खे घुवमेव आयाई ।  
केण विसेसेण पुणो पावइ समणो अणायाई ॥ १३२ ॥  
मूलगुणउत्तरगुणे अप्पडिसेवी इहं अप्पडिबद्धो ।  
भत्तोवहिसयणासणविवित्तसेवी सया पयओ ॥ १३३ ॥  
तीत्थकरगुरुसाहसु भत्तिमं हत्थपायसलीणो ।
- 10 पच्चसमिओ कलहसंभपिसुणओहाण विरओ अ पाएण । १३४ ।  
पाएण एरिसो सिज्जइति कोइ पुणा आगमेस्साए ।  
केण ह्म दोसेण पुणो पावइ समणो वि आयाई ॥ १३५ ॥  
जाणि भणिआणि सुत्ते तहागएसु तहा निदाणाणि ।  
संदाण निदाणं नियपच्चोति य होंति एगट्ठा ॥ १३६ ॥
- 15 दव्वप्पओगवीसप्पओगसमूलउत्तरे चेव ।  
मूलसरोरसररी साती अमणादिओ चेव ॥ १३७ ॥  
णिगलादि उत्तरो वीससाउ साई अणादिओ चेव ।  
खेत्तम्मि जम्मि खेत्ते काले कालो जहि जो उ ॥ १३८ ॥  
दुविहो अ भावबंधो जीवमजीवे अ होइ बोधच्वो ।
- 20 एककेवकोवि त्तिविहो विवागअविवागतदुभयगो ॥ १३९ ॥  
भावे कसायबन्धो अहिगारो बहुविहेसु अत्थेसु ।  
इह्लोगपारलोगिय पगयं परलोगिए बन्धे ॥ १४० ॥



# निर्युक्ति-गाथानां अकारादिक्रमः

ग्रन्थनामसंक्षेप- (१) आवश्यकनिर्युक्ति-आव (२) औघ-  
निर्युक्ति-ओ. (३) पिण्डनिर्युक्ति-पि (४) दशवैकालिक-  
निर्युक्ति-दश (५) उत्तराध्ययन-निर्युक्ति-उत्त. (६) आचा-  
राङ्गनिर्युक्ति-आचा. (७) सूत्रकृताङ्ग निर्युक्तिः-सू. (८) दशा-  
श्रुतस्कधनिर्युक्ति-दशा

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
अइदुर पि. ३३७-२६६  
अइबहुयं पि. ६४६-३२५  
अइभारेण ओ. १८७-२०७  
अइभार पि. २५-२६८  
अइरित्त दश. ३६१-३६३  
अइरुगयए उत्त १३४-३७७  
अइरेगहण ओ. ३१०-२१६  
अइरेगोवहि ओ. १३१-२०२  
अइरं फलाइ पि. ५६१-३१७  
अइसेसइडिह  
दश. १८३-३४५  
अइसेसे उप्पणो  
उत्त. २५८-३८६  
अउणापणं आव. १६७-२०  
अक्कंतधंत पि. ४०-६६६  
अकरंडगम्मि.  
ओ. ६६०-२५३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
अकुमाखयं पि. प्र०-३१२  
अक्खरगुण सू० २०-४५६  
अक्खरसण्णो आव. १६-३  
अक्खरसण्णो आव. ८६२-८४  
अक्खलिय  
आव. १०२८-१०१  
अक्खेवणो दश. २०५-३४७  
अक्खे वराडए  
आव. १४४६-१६१  
अक्खे वराडए  
ओ. ३३४-२२१  
अक्खे वराडए  
पि. ७-२६६  
अगणितो सू० १०५-४१४  
अगणीओ  
आव. १५३०-१७१  
अगणीण व ओ. ४३८-२३१



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अगणिनिन्वा उत्त. ४५४-४०६

अगविट्टस्स पि. ७८-२७३

अगिम्मि हवी

दश. १००-३३७

अगबीया आचा. १३०-४३२

अग्गियए

आव. १३०६-१४७

अग्गेणीअंमि

आव. सा. १०३५-१०२

अघणघण पि. १७५-२८२

अच्चित्तम पि. ५३७-३१५

अच्चित्तंपुरा सू. ६२-४६४

अच्चासन्न ओ. ३२६-२२०

अच्चाहारो

आव. १२८०-१२७

अच्चियत्तमंत पि. ७३-३००

अचिरोव आव. १४६६-१६६

अच्छिज्जंपि पि. ३६६-२६६

अच्छोडपिट्टणा ओ. ५७-२२३

अच्छोडपिट्टि पि. ३४-२६६

अजिअस्स आव. २७८-२८

अजिइंदिय दश. १४४-३४१

अजियप्पओग

उत्त. १६५-३८३

अज्जदए सू. १६०-४७४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अज्जियलाभे

आव. ११६६-११८

अज्जवि वहइ ओ. २-२६५

अजीवकम्म उत्त. ५३७-४१७

अजिइंदिय दश. १४४-३४१

अज्जत्थविसो ओ. ४५-२५६

अज्जपरगुणी

दश. ३५०-३६२

अज्जप्पस्सा दश. २६-३३०

अज्जप्पस्सा उत्त. ६-३६५

अज्जयणे उत्त. ५४३-४२८

अज्जवसाण आव. ७२४-७२

अज्जाविओ

आव. पा. १४-१३२

अज्जभोयरओ पि. ८८ ३०१

अट्टं रुद्धं च

आव. १५०३-१६७

अट्टं रुद्धं च

आव. १५०६-१६७

अट्टं रुद्धं च

आव. १५०६-१६७

अट्टगहेउं ओ. ३६७-२२७

अट्टपट्टा ओ. ३४-२५८

अट्टाणट्टाहिंसा

आव. सं. १-१४०

## गाथाना अकारादिक्रमः ]

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अट्ठतकडा आब. ४१४-४१

अट्ठण्हं पयडीणं आब. १०५-११

अट्ठत्तरि च आब. ६५६-६५

अट्ठनिमित्तं आब. पा. १-१४४

अट्ठम एसो आचा. ४२-४२४

अट्ठमभत्तं आब. २५५-२६

अट्ठमए य आचा. ३२-४२३

अट्ठविहपि आब. १४७०-१६४

अट्ठविसपच्च आब. ६०५-८६

अट्ठविहं कम्म

आब. १०८१-१०६

अट्ठविहं कम्मरयं दश. ३३-३३१

दश. ३०४-३५८

दश. ३१७-३५६

दश. ३६५-३६४

उत्त. ११-३६६

उत्त. २८६-२६२

अट्ठविहकम्म

आचा. ८७-४३८

अट्ठविहंपि य

आब. ६२०-६०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अट्टारसठाणाइं

दश. २६७-३५४

अट्टारस पुरिसेसु

ओ. ४४३-२३१

अट्टारस उ दश. १७६-३४४

अट्टावयभुज्जिते

आचा. ३२०-४५२

अट्टावय चंपु

आब. ३०७-३०

अट्टावयमि

आब. ४३४-४५

अट्टसुवि

उत्त. ४६०-४१०

अट्टाए

पि. १०३-२७५

अट्टी जहा

आचा. ८५-४२८

अट्टे गसट्ठिभागा

ओ. २४-२१६

अट्टे व गया

आब. ४०१-३७

अट्टाइज्जा

आब. २८४-२८

अट्टाइज्जेहि

आब. ८७५-८६

अट्टाइज्जाहत्था

ओ. ७०१-२५४

अट्टवीइ देसि

आब. ६०४-८६

अण्णं गामं

ओ. २४३-२१२

अण्णं च वए

ओ. ५०६-२३७

अणगारवाइशो

आचा. १००-४२६

अणगारो

उत्त. ५४६-४१८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अणच्चाविअं ओ. २६५-२१४  
 अणत्थदंडे आव. सू. ८-१८१  
 अणथोवं आव. १२०-१२  
 अणदंसनपुं आव. ११६-१२  
 अणभिग्ग ओ. १४०-२०३  
 अणभिग्ग दश. २७७ ३५५  
 अणभोगकार  
 आव. पा. ११-१३२  
 अणभोगेण ओ. ४८१-२३४  
 अणमिच्छमीस  
 आव. १२१-१२  
 अणसणमूणो दश. ४७-३३२  
 अणसायणा दश. ३२६-३६०  
 अणागयमइ  
 आव. १५७८-१८३  
 अणाढियं आ. १२२१-१२१  
 अणावायम ओ. २६६-२१७  
 " ओ. ३१३-२१६  
 " ओ. ६१६-२४७  
 अणिएअं दश. ३६६-३६४  
 अणिगूहिय दश. १८७-३४५  
 अणिगूहंतो  
 आव. ११८३-११७  
 अणिच्चे पव्वए  
 आचा. ३३०-४५३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अणिसिट्टं पि. ७७-३००  
 अणिसिट्टमणु पि. ८६-३०१  
 अणुओगो य आव. १३१-१३  
 अणुकपऽका आव. ८४५-८३  
 अणुकंय भणि  
 पि. ३२५-२६५  
 अणुकंपावेय  
 आव. १३१०-१४८  
 अणुकंपा पडि  
 पि. ५९६-३२०  
 अणुकंपाय ओ. २५०-२१३  
 अणुजाणह ओघ. २०५-२०६  
 अणुगामिओ आव. ५६-६  
 अणुच्चिय पि. २०४-२८४  
 अणुपुव्वि आचा. २५७-४४५  
 अणुमाण आव. ६४८-६३  
 अणुमित्ते ओ. ५७-१६५  
 अणुवट्टंते ओ. ४०१-२२७  
 अणुसमय उत्त. २१४-३८५  
 अणुसमयं च आचा. १०-४२८  
 अणुणाइरित्त ओ. २६८-२१५  
 अत्तट्ठा रघंते पि. २७३-२९१  
 अत्तट्ठिय पि. २५२-२८६  
 अत्तीकरेइ पि. ११२-२७६  
 अतरंतवाल ओ. ५५३-२४१  
 " ओ. ६६२-२५४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
अतरतस्स ओ. ३२४-२२०	
अतरंतो उ	
आव. १५१०-१६७	
अतरतो व ओ २०६-२०९	
अतिहिसवि	
आव. सू. १२-१८२	
अत्यकरो अ	
आव. १०८८-१०७	
अत्यकहा दश. १८८-३४६	
अत्यमहं दश. २१४-३४८	
अत्यबहुलं दश. १७४-३४४	
अत्यंडिल ओ. १३-१६१	
अत्यं भासइ आव. ६२-१०	
अत्याणं आव. ३-१	
अत्याह पि. ३३-२६६	
अथिरस्स आव ७०१-७०	
अत्थित्ति सू. ११८-४६६	
” दश. ७७-३३५	
अत्थिबहु दश. ११३-३३८	
” दश. १०६-३३८	
अत्थाणं आव. ३-१	
अत्थित्ति दश. ७७-३३५	
अद्दपुरे सू. १८७-४७६	
अद्धट्टमा आव. २९६-२६	
अद्धट्टमल आव. २६०-२६	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
अद्धट्टमा आव २७६-२८	
अद्धतेरस आव. २८०-२८	
” आव. ३३२-३३	
अद्धं अहि आव. ५८७-५६	
अद्धमस पि, ६५०-३२५	
अद्धभरह आव. १५१-१५	
अद्धभार ओ. ३४६-२२२	
अद्धाइ आव. ५८-६	
अद्धाणंमि आव. ११-१४५	
अद्धाणे पसाए	
आव. १२५६-१२५	
” पलि आव. २४-१३३	
अद्धा पच्च आव १५६३-१८४	
अद्धिइ दिट्ठि पि. ४८६-३१०	
अधिई पुच्छा पि. ५०६-३१२	
अन्नत्थऊस आव. सू० १६८	
अन्नत्थऊस आव. सू० १७२	
अन्नत्थनिव.	
आव १६०६-१८६	
अन्नयर आव. १३५५-१५२	
अन्नावए दश ८०-३३५	
अन्नाविट्ठ आव. ३६-१३५	
अन्नं इमं आव. १५६६-१७६	
अन्नंपिय दश. १६५-३४३	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अन्नियपुत्ता

आव. ११९७-११८

अनिआण आव. ४१५-४१

अनिअय आव. ४६२-५१

अनुकंपा ओ. ४१५-२२८

अनुगलिया ओ ३१२-२१६

अन्नेणाहा पि. ११४-२७६

अन्ने भणति पि. ५९२-३२०

अन्नेसि दिज्ज पि. ४६३-३०८

अन्नोऽन्न ओ. ३६१-२२६

अन्नोऽवि य उत्त. १०५-३१५

अप्पक्ख आव. ८८६-८७

अप्पगंथ आव. ८८०-८७

अप्पडिलेहिअ ओ १६५-२०८

अप्पडिलेहिअ ओ. १२६-२०२

अपडिकम्म दशा. १०६-४८६

अपडिलेहणंतो

ओ. ५८६-२४४

अप्पत्तंमि पि. २८६-२८२

अप्पत्ता उ पि ५५१-३१६

अप्पत्ते चिय ओ. ३५०-२२२

अप्पत्ते चिय पि. २६-२६८

अप्पायया आव. १२८६-१४६

अपरक्कम आचाः

२६६-४४६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अपराजिअ आव. ३२९-३२

अपरिणयंमि पि. ६०६-३२२

अपरिमियप आव सू० ५-१८०

अपरिमियनेह पि. ३१८-२६५

अपस्समाणो आव. १५-१४५

अपसत्थो य पि. ६२-२७१

अप्पहंसदिट्ठे ओ. ४७०-२३३

अपासत्थाए दश. १४२-४८६

अप्पामूल ओ. २१३-२१०

अप्पाहि ओ. १९-१६१

अप्पिणह दशा. ९२-४८५

अपुहुत्त दश ४-३२८

अपुहुत्ते आव. ७७३-७६

अपुव्वनाण आव १६१-१८

अपुव्वनाण आव. ५३-४

अपुव्वं आव. ११३६-११३

अप्पोदगा ओ. १७१-२०६

अप्पंमि आव. ९९-१०

अफासुय सू० ८६-४६३

अब्भत्थणाए आव. ६८०-६८

अब्भतर आव. ५४९-५६

अब्भंगिय पि. ४२३-३०४

अब्भास दश. ३१२-३५९

अब्भंतरलद्धी आव. ६३-६

अब्भितरपरि ओ. ३५३-२२३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अद्भिन्तरपरि  
 पि. ३०-२६८  
 अद्भिन्तर मल  
 आव. १४२४-१५६  
 अद्भिन्तरया उत्त. १३२-३७७  
 अब्भुद्गुणं वि. आव. ८४८-८३  
 अब्भुद्गुणं अं.  
 दश. ३११-३५८  
 अब्भुद्गुणं अ दश. ३२१-३५८  
 अब्भुवगत दशा. ११२-४८७  
 अब्भुवगमंमि  
 आव. ६६६-६७  
 अब्भोग्गे पि. १६०-२८३  
 अब्भणंतरस आ. ५६०-२४४  
 अब्भत्तद्वियाण ओ. ३६२-२२६  
 अब्भयकरो आचा. २०६-४४०  
 अब्भयं तुब्भ उत्त. ४०१-४०३  
 अब्भए सिद्धि आव. ६४६-६३  
 अब्भिकंखं आ. ७०८-७०  
 अब्भिवक्त्रम आव. १२-१४५  
 अब्भिणंदग्गाउ आव. ४-४२  
 अब्भिपेयमगा उत्त. ४३-३६६  
 अब्भिलाभ उत्त. ४५-३६६  
 अब्भिसंभूआ  
 आव. १०६४-१०८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अमणुन्न ओ. ४२०-२२६  
 अभरनर आव. ५४०-५५  
 अमृगंति पि. २४१-२८८  
 अमृगाणांति पि. २३५-२८७  
 अम्मापिऊण उत्त. ४२१-४०५  
 अयमपरो पि. ४१५-३०४  
 अयलापुर उत्त. ६८-३७४  
 अयणाईय ओ. २८२-२१६  
 अयसि हरि दश. २५३-३५२  
 अरईइ उत्त. ७५-३७२  
 अरई अचेल उत्त. ७५-३७२  
 अरमल्लि आ. ४२०-४४  
 अरहंते व ओ. १-१९  
 अरहंताई आव. १०२०-१००  
 अरिहंतनमु आव. ६२३-६१  
 अरिहंतनमु आव. ९२५-६१  
 अरहंतु व आव. १०२२-१००  
 अरिहंतनमु आव. ९२४-९१  
 अरिहंतनमु आव. ६२६-९१  
 अरिहंतमगा दश. १४६-३४१  
 अरिहन्तचक्क सू १४९-४७०  
 अरिहंतसिद्ध आव. ४५१-४७  
 अरिहंतसिद्ध आव. १७९-१८  
 अरिहंति आव ९२१-९०  
 अरिहो उ आव. ९०८-८६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अलाभरोग आव. २-१४३  
 अलियमुव आव. ८८१-८७  
 अलोअंमि आव. १४१५-१५८  
 अलोए पडि आव. ६५९-६४  
 अव्वकालि ओ ३७२-२२४  
 अव्वक्खित्ता ओ. ५१५-२३८  
 अव्वणामा आ १२१७-१२०  
 अव्वणेइ दश ३१८-३५९  
 अवत्तमपह ओ. ४६७-२३३  
 अवयाली उत्त. ४६०-४१२  
 अवरज्जु आव. ६१-१३७  
 अवरद्धिग ओ. ३४१-२२२  
 अवरद्धिग पि. १४-२६७  
 अवरविदेहे आव १५३-१६  
 अव्वराहंमि दशा. १३-४७७  
 अव्वरोप्पर ओ. ३२४-२९५  
 अव(आ) लोअ  
 आव १५२८-१७०  
 अवयास पि ५८१-३१९  
 अवहंत दशा. १०३-४८६  
 अव्ववाबाहं आव १२३७-१२३  
 अविअ जणो ओ ५०-१९५  
 अवि नाम पि. ४५१-३०७  
 अविभमर दश. १२४-३३९  
 अचियहु सू. १६०-४७१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 अविरय उत्त २२१-३८५  
 अविलाक पि. १६४-२८३  
 अविसिट्टु ओ. ५१-१६५  
 अविसुद्ध उत्त. ५४१-४१७  
 अविसुद्धो पि. ५३०-३१४  
 अविहिपुच्छा ओ. ६४-१६६  
 अविहीपुच्छा ओ. १६७-२०५  
 अवीय हु पि. ७६-३००  
 अव्वोच्छिन्ना ओ. ३२२-२२०  
 असई गिहि ओ. ३६-१९३  
 असई मज्झिम ओ. २०-१६२  
 असई य निय ओ. ५५५-२४१  
 असई य चिलि ओ. ३४-२१२  
 असई लाभे ओ. १८-२५६  
 अस कीस दश. ११२-३३८  
 असणार्इण पि. १७०-२८१  
 असणं पाणगं आ. १६०१-१८५  
 असणं पाणगं  
 आ. १६०५-१८६  
 असमणुत्त आचा. २५३-४४५  
 असमाहि दशा. ७-४७६  
 असहाइ आव. १०१३-६६  
 असज्झाइय  
 आव. १३३५-१५१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
असञ्जाइय	आव. १४३०-१६०
असञ्जाइय	आव. १४३१-१६०
असञ्जाइयं	आव १३३६-१५१
अस्संजयमणु	आव. ६६-१३७
अस्सजमोय	आव. ७४०-७३
अस्सजमजो	पि. ४६०-३०८
असंजय न	आव. १११९-१११
अस्तिणि	आव. ४३-१३५
असि असिरओ	आव. १६२-२०
असिपत्ते	आव. २-१४०
असिपत्ते	सू. ६७-४६१
असियसय	सू. ११९-४६६
असरीरा जीव	आव. ६७७-६६
असिवाइ	आव. ५६-१३६
"	दशा. ६६-४८२
"	ओ. ६-१६१
असिवे ओमो	आव. १२-१३२
" "	ओ. ७ १६१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
" "	ओ. १११-२००
" "	दशा ७४-४८३
असिवो माघ	आव १३७३-१५४
असिसत्ति	सू. ७२-४६२
अस्साय	आव. ५७३-५८
अस्सावग	आव. ३६५-३६
असुआइएहि	पि. ४२४-३०५
असुइट्टाणे	आव. ११२५-११२
असुते	दशा. १२५-४८८
अह अन्नया	उत्त. ४१२-४०५
अह अन्नया	उत्त. ४३६-४०७
अह अन्नया	उत्त. ४६६-४१०
अह अन्नया	आव. ३५०-३५
अह अन्नया	उत्त. ४३२-४०७
अह आगओ	उत्त. २९१-३६२
अह आगओ	आव. ५०१-५१
अह आसगओ	उत्त. ३६७ ४८३
अह एगराइ	उत्त. ४७२-४११
अह ओवया	दश ३१६-३५६
अह केसर	उत्त. ३६६-४०३
अह को पुणा	ओ. ५२८-२३६



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अह अज्जगाइ-ओ. ८६-१६८

अहणुट्टियं व पि. ४१७-३०४

अहणुव्वासिय ओ. १०६-२००

अहपुण्णजुणा ओ. १६४-२०५

अह पिच्छइ उक्त. ४१३-४०५

अह पुंडरी उक्त. २९२-३६३

अह तं पाग आव. ३६०-३६

अह तस्स उक्त. ४३७-४०७

अहियासिआइं

आव. १३७७-१५४

अहियासिआइं ओ. ३३-२४८

अहयं तुब्भं आव. ६७३-६७

अहयं च दसा आव. ४३२-४५

अहिगम्मंति दश. ३०-३३१

अहिगम्मंति उक्त. ७-३६५

अहिगरण पि. ४१४-३०४

अह दव्वस्स

आचा. २१७ ४४१

अह देहइ उक्त. ४१४-४०५

अह भणइस उक्त. ४४०-४०८

” ” जि. आव. ३७३-३७

” ” जि. आव. ३६६-३६

” ” न् आव. ३७२-३७

” ” ज उक्त. ४७४-४११

” ” अ उक्त. ४७६-४११

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

अहमंसंमि पि. ६३१-३२४

” ओ. ५४०-२४०

अहमवि खामेमी

आव १५४२-१७४

अह मीसओ पि. ५३-२७१

अहमोगम उक्त. ३६६-४८३

अहियासि आचा २५२-४४५

अह रूविणी उक्त. ४३८-४०७

अहलोउत्त ओ. ७६६-२६१

अह भगवं आव ४३३-४५

अहवड्डइ आव. १९१-२०

अहव ण ओ. १४६-२०४

अहव ण पि. ६६५-३३७

अहव न पि. ५४६-३१६

अववयपरि आव. ७१२-७१

अहवा अंगु पि. २८७-२६२

अहवा अर आव. १-१५०

अहवा कंमे आव. १-१४६

अहवा चउ पि. ५८-२७१

अहवा राणा आव. ६७६-६७

अहवा न ओ. ५८१-२४४

अहवा सय आव. ६७४-६७

अहवाऽवि आव. ६७२-६७

अहवा इमो दश. ८७-३३६

अहवा नाण सू. १५६-४७१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
अहस्ससच्चे आव २-१४३  
अहसच्चदव्व आव. ७७-८  
अह सा सत्था

उत्त ४३४-४०७

अह होइ भाव ओ. ५४४-२४०  
अय होइ लेव ओ ३७१-२२४  
अहि सरिया आव ८७३-८५  
अग दसभाग उत्त. १५६-३७६  
अंगप्पभवा उत्त. ४-३६५  
अंगारघुवियाई

पि. ५६०-३१७

अगारत्तमपत्तं

पि. ६५६-३२६

अंगाणं किं आचा. १६-४२१  
अंगुट्टुपए ओ. ३६०-२२६  
अंगुट्टुगुट्ठि

आव. १५६२-१८४

अंगुलभाव आव. ३२-४  
अंगुलं सत्त ओ. २८४-२१६  
अंतगय सू ७१-४६२  
अंतरपल्ली ओ. ५३-२१३  
अंतंतं ओ. ५७१-२४३

अंतो बहिं व

आव. १३६८-१५४

अंतो बहिं व

आव. १३६६-१५३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
अंतो मुहुत्त सू. १७६-४७३  
, मुहुत्त

आव. १४७७-१६४

„ साइआओ

आचा. ४५-४२४

अंबट्ठुग्ग आचा. २२-४२२  
अंबरस य आव ११३०-११२  
अंबरस य ओ. ७७०-२६१  
अवे अंबरिसी आव. ११-१४०  
अवे अंबरिसी सू. ६६-४६१  
आउ विवाग दशा. २-४७६

आइगरु आव. ४२४-४४

आइदुवे ओ. ४८६-२३५

आइन्नपिसिय

आव. १४१३-१५८

आइन्नमणा पि. ३२९-२६६

आइमकाउ

आव. १५१६-१६६

आइमज्झ दश. २-३२८

आउक्काओ पि. १६-२६७

आउज्जकट्टु आचा. १४७-४३४

आउज्जनट्टु

आव. ११५८-११५

आउट्टिम दश. १६७-३४३

आउट्टिमूल आव. ८-१४२

आउट्टिया आव. १४२५-१५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
आउत्तपुव्व

आव. १३९१-१५६

आत्तपुव्व ओ. ४८-२५०

आउरचिन्नाइं

उत्त. २४८-३८८

आउत्सवि आचा. १०६-४३०

आएसतिगं ओ. ३४५-२२२

आएसो पुण उत्त. ४६-३६६

आओवमाइ

आव. १०४५-१०३

आक्रंपिया पि. ४३६-३०६

आगंतु धाउ पि. ४५६-३०८

आगमओ णो सू. १३५-४६८

आगमओ पुण सू. १३६-४६८

आगमइरिया ओ. ५४-२५०

आगमण ओ. ४७७-२३४

आगमतो उव

दश. ३४१-३६१

आगमसिद्धो आव. ९३५-६२

आगम्मडि ओ. २०८-२०६

आगाढ जोग ओ. ५४८-२४१

आगारेअण

आव. १४६६-१६४

आघोसिए

आव. १३८८-१५५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

आघोसिए ओ. ४५-२४९

आणतु भुंजगा

पि. १२३-२७७

आणंद असुं

दश. ३७१-३६४

आणं सव्व पि. १८४-२८२

आणयणाणय आव. ४९-६

आणाइणो य पि. १८३-२८२

आणा गिञ्जो

आव. १६३३-१८८

आणा बाला आव. ६७७-६७

आदाणिय सू० २८ ४५७

आदाणे सू. १३२-४६८

आपुच्छण आव. १३८५-१५५

” ओ. ४१-२४६

आपुच्छणा आव. ६९७-६६

आभट्टो य आव. ५६६-६०

” ” ६०३-६१

” ” ६०७-६१

” ” ६११-६१

” ” ६१५-६२

” ” ६१६-६२

” ” ६२३-६२

” ” ६२७-६३

” ” ६३१-६३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आभट्टो य आव. ६३५-६४  
 " " ६३६-६४  
 आभरणच्छाय  
 उत्त. ५३८-४११  
 आभिनिबोहिय आव. १-१  
 " आव. १६-३  
 आभोएउं आव. १६६-२०  
 आभोग ओघ ३-१६०  
 आमंतणि दश. २७६-३५५  
 आमोसहि आव. ६१-७  
 आयके उव पि. ६६६-३२७  
 आयंको जर पि. ६६७-३२७  
 आयप्पवाय दश. १६-३२९  
 आयपर दश. १६६-३४७  
 आयप्पवाय दश. १६-३२६  
 आयपरोभय पि. ५८५-३१६  
 आयपरसरीर  
 दश. १६६-३४७  
 आयंबिलपार पि. ६१६-३२२  
 आयंबिलमणा  
 आव. १६२४-१८८  
 आयवय च पि. ४८६-३१०  
 आयंसघर आव. ४३६-४५  
 आयकियं पि. ३०७-२६४  
 आययणं य ओ. ७८२-२६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आयरिय ओ. १८८-२०७  
 आयरिए य आव. ७५-१३८  
 " ओ. ४२६-२२६  
 " ओ. ६०७-२४६  
 " ओ. ७१६-२५६  
 आयरिय अभा  
 ओ. ५५६-२४१  
 आयरिय उव पि ४५७-३०६  
 आयरिय उव  
 आव. १२०६-१२०  
 आयरिओऽवि सू. १३०-४६८  
 आयरिय गिला  
 ओ. ३५१-२२३  
 आयरिय गिला  
 ओ ५०१-२३६  
 आयरिय गिला पि. २७-२६८  
 " परं सू. १२५-४६७  
 " नमो आव. ६६६-९७  
 " " आव. ६६७-६८  
 " " आव. ६६८-६८  
 " " आव. ६६६-९८  
 आयरिय सीस उत्त. ५७-३७०  
 आयरियाह ओ. ४१४-२२८  
 आयरिओ ता उत्त. ५८-३७०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आयसमुत्थं आव. १४१७-१५८  
 आया खलु आव. ७९०-७८  
 आया चैव ओ. ७५४-२५६  
 आयाणपए आचा. २३८-४४३  
 आयाणपदे सू. १०३-४६५  
 आयाणपए उक्त. ५०९-४१४  
 आयाणे निक्खे ओ. ७१०-२५५  
 आयाणे परि दश. २२३-३४९  
 आयार अंग आचा. २-४२०  
 आयारग्गा आचा. १२-४२१  
 आयारग्गा पि. २०३-२८४  
 आयारंमि दशा. २७-४७८  
 आयारम्मि आचा. १०-४२१  
 आयारसुयं सू. १८२-४७३  
 आयारस्स आचा. ३३२-४५४  
 आयारे अंगं आचा. ५-४२०  
 आयारे नि उक्त. ४८५-४१२  
 आयारे वा दशा. ४६-४८१  
 आयारे वव दश. १६४-३४६  
 आयारो अंगा आचा. ६-४२१  
 आयारो-आचा  
 आचा. ७-४२०  
 आयारो नाणा  
 आव. ६६५-६७  
 आयाहिण आव. ५५६-५६  
 आया ह् आव. १०४८-१०३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आरभडा ओ. २६६-२१५  
 आराहणाइ ओ. ८०८-२६४  
 आराहणी उ दश. २७२-३५४  
 आरियए आ ओ. २४०-२१२  
 आरुग्गबोहि  
 आव. ११०७-१०६  
 आरौवणा य आव. ६०२-८६  
 आरंभे रस उक्त. २४७-३८८  
 आलएणं आव. ११६२-११५  
 आलभियाए आव. ५१५-५३  
 आलभियाए आव ४८८-५०  
 आलस्स आव ८४१-८२  
 आलंबणे य आचा. २६६-४४९  
 आलुवकई आव. १०७१-१०६  
 आलेवण आचा ६३-४९८  
 आलोइत्ता ओ. ५२०-२३८  
 आलोयण पडि  
 आव. १४३२-१६०  
 आलोयणा निर  
 आव. १२८८-१४६  
 आलोयणा उ ओ. ७९०-२६३  
 आलोयणा वि ओ. ७६१-२६३  
 ओलोवणमा  
 आव १२५७-१२५  
 आलंबण आव. ११८७-११८  
 आलंबणाण आव. १२०२-११९

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आलंबणेण आव. ११८५-११७  
 आवरणे सू. ९३-४६४  
 आवत्ताइसु  
 आव. १२४०-१२३  
 आवत्सएसु  
 आव. १२२८-१२१  
 आवत्सगकय ओ. १७३-२०६  
 आवत्सगस्स आव. ८४-९  
 आवत्सिअ ओ. २३०-२११  
 आवत्सियं च आव. ६६१-६६  
 आवत्सिय च आव. ६६२-६६  
 आवत्सिया उ आव. ६६४-६६  
 आवासग ओ. २१६-२१०  
 आवासग हु ओ. ३८-२४६  
 आवासगं तु आव. १३८२-१५५  
 आवाय चिलि ओ. १६६-२०८  
 आवायदोस ओ. ३०८-२१९  
 आवासयं ओ. २२०-२१०  
 आवासियं च  
 आव. १३७२-१५४  
 आवीचि ओहि  
 उक्त २११-३८५  
 आसन्नाउ ओ. ४१६-२२८  
 आसमपयंमि आव. २३१-२३  
 आसाढपुणिण दशा. ६३-४८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 आसाढबहुल ओ. २८५-२१६  
 आसाढी इंद  
 आव. १३५२-१५२  
 आसाढे मासे ओ. २८३-२१६  
 आसायणावि  
 आव. ७१४-७१  
 आसायणाविओ  
 दशा. १५-४७७  
 आसा हत्थी आव. २०१-२१  
 आसुवकार आव. ३१-१३४  
 आसुं खुहं आव. १६०२-१८५  
 आसूय पि ४०५-३०३  
 आसदिपीठ पि. ३६१-२६६  
 आसेवणाय सू. १२६-४६८  
 आह जह आव. १५६५-१८५  
 आहणणार्ई ओ. ३०६-२१८  
 आहा अहे य पि. ६५-२७४  
 आहा अहे य पि. १२६-२७७  
 आहाकड पि. १२६-२७७  
 आहाकम्मनिमं पि. १८२-२८२  
 आहाकम्महारं पि. २१८-२८६  
 आहाकम्मगहणे  
 पि. १८१-२८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं
आहाकम्मपरिणओ	आहारगुत्ते आच. ४०१-१४३
पि. २०७-२८५	आहरण दश. ७३-३३४
"    " पि. १०७-२७५	आहारतेय आच. ४६-५
आहाकम्मं भुं	आहारंति पि. ६६०-३२६
पि. २१७-२८५	आहार भय आचा. ३६-४२३
" तरिया पि. १३४-२७८	आहारमि उ आच. ७२-१३८
आहाकम्मिय भा	आहारे उव आचा. १४६-४३३
पि. २६३-२६०	आहारेण आचा. २७५-४४७
आहाकम्मियनामा	आहारे सिप्य आच २०३-२१
पि. ६४-२७४	आहारोवहि पि. ७२-३००
आहाकम्माईणं	आहो सुओव पि. ५२४-३१४
पि. १३३-२७८	इअ सच्च आच. ९८६-६७
आहाकम्मुद्देसिय पि. ६२-२७४	इअ सिद्धाणं आच. ६८४-९६
आहाकम्मुद्देसिय	इवकस्स दुण्ह
पि २४८-२८८	आचा. ८२-४२७
आहाकम्मुद्देसिय	इवकस्स दुण्ह
३६३-३०२	आचा. १४३-४३३
आहाकम्मेण पि. १३६-२७८	इवकस्स दोण्ह
आहाकम्मे य आच. ७३-१३८	आच. १४००-१५७
आहारउवहिपूआ	इवकारसवि आच. ८२-६
आचा. २२४-४४२	इवकासीई आच २६७-२७
आहारउवहिसेज्जा	इविकवको उत्त. २०५-३८४
पि. ६८-२७२	इवकेण आच. १३४३-१५१
आहार उवहि पि. ६२१-३२३	इवखाग कुले आच. १४६-१५
आहारओ उ आच. ८१५-८०	इवखागमूमि आच. ३८२-३८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

इक्कागवंश पि. ४७६-३१०

इक्खागेसु आव. ४४०-४६

इंगाल अगणि

आचा. ११८-४३१

इक्चेवमाइ आव. ३१२-३१

इच्छाइसाम उक्त. ४८७-४१२

इच्छा पसत्थ दश. १६३-३४३

इच्छा मिच्छा

उक्त. ४८३-४१२

इच्छा मिच्छा

आव. ६६६-६६

इच्छा य अणु

आव. १२३२-१२२

इण्छामि खमा आव. सू. १२२

इच्छामि ठाइऊ आव सू १६८

इच्छिण्ज न ओ ५२५-२३८

इट्टगच्छांमि पि. ४६६-३०८

इट्टगपागा ओ ५८-२२३

” पि. ३६-२६९

इट्टिरससाय सू. ११३-४६६

इणमण्णं ओ. ६८१-२५३

इत्तो उत्तर उक्त १६३-३८३

इत्तरियं आव ७२१-७१

इत्तरियाइ आव. ७१९-७१

इत्थ य सह आचा. ६५-४२६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

इत्थ य पओ आव. १०२३-१००

इत्थं पुण अहि आव. ७६-८

” दश. २२६-३५०

” उक्त. २३४-३८७

” समणो आव. सू १३-१८२

” पुण चउ आव. १६३०-१८८

इत्थिकहा दश. २०७-३४७

इत्थिण उक्त. ३२६-३६६

इत्थीगहणे ओ ४२१-२२६

” परिग्ग दश. ३४०-३६१

” रयण उक्त. ३५३-३६८

” विज्जामि आव. ९३१-६१

” सक्कार आचा. २०२-४३६

इदगेई आचा. ४३-४२४

इदत्थं जह पि. १३५-२७८

इदपुर इद आव. १३०५-१४७

” रुद्द उक्त. ३४९-३६८

इंदियमाउ आव. १४०२-१५७

” ओ. ५६-२५१

इदियलद्धी आव. १-८२

इदियविसय दश. १७५-३४४

” आव. ६१६-९०

इंधनअगणी पि २५९-२८६

” धूमे पि २५७-२८९

” ” पि. २५८-२८६



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

इंधणमाइं पि. २६७-२९०

इमं च एरिसं उक्त. १२१-३७६

इय अविही पि. २०१-२८४

इय आलोइय ओ. ५५६-२४२

„ दव्व ओ. २३-२१५

„ दुल्लह आव. ८३६-८२

„ नाण आव. ३-११६

इयरहवि आव. १४६७-१६३

इयरेयर उक्त. ३५-३६८

इयरेसु ओ. २६३-२१७

इय रोवि गुरु ओ. ५२३-२३८

„ य पि. ३२६-२६५

इय लिंगनाण

आव. ११५६-११५

इय सत्तरी दशा. ६८-४८३

इरिअं पि. ६६४-३२७

इरिआवह ओ. ५४-१९५

इरिएसण दशा. ८७-४८४

इरियावहिया

आव. १३६७-१५७

इरियासमिइं आव. २७-१३३

इरियासमिए आव. १-१४३

ईसरतल उक्त. ३१४-३९५

ईसीपभा आव. ६६०-६४

„ आव. ६६५-९५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

इयपरलोया आव. १-१३९

इहभव आव. ६६८-६५

इहलोए आव. १४२६-१५६

इहलोगंमि आव. १०२५-१००

इहलोगे आव. १५६४-१७६

इहलोह आव. १०२४-१००

ईहा अपोह आव. १२-२

उउवद्ध ओ. ३४८-२२२

उउवद्ध पि. २४-२६८

उवकच्छिय ओ. ७७-२५२

उवकलक आचा. २८८-४४८

उवकलिया आचा. १६६-४३५

उविकट्टिसी आव. ५५२-५६

उवकोस तिसा ओ. ६८२-२५३

उवकोस मज्झिम

पि. ३४६-२९७

उवकोसय आव. ८१७-८०

उवकोसो अट्ट ओ. ७८-२५२

उवकोसो उ उक्त. ३२८-३८७

उवकोसेणं चय

आव. ६००-८८

उवकोसेणं डुवा

आव. १३५६-१५३

उवकोसो मणु आव. ५३-६

उवक्खत्तणाए आव. १-१४१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उक्खित्तं	पि. ३४०-२६७
उक्खित्तत्तप्प	ओ. ४७३-२३४
उक्खेवे	पि. ५७-३१८
उक्खेवे	ओ. ४८२-२३५
उग्गम उप्पा	ओ. ५०२-२३६
उग्गम उप्पा	ओ. ५६६-२४२
" "	५६८-२४२
" "	७४२-से४४ २५८
" "	५६७-२४२
" "	५७०-२४३
" "	४६-२५६
उग्गमकोडि	पि. २४७-२८८
उग्गमकोडि	पि. ३६४-३०२
उग्गमदोसा	आचा. २९१-४४६
उग्गमदोसा	पि. ५२२-३१४
उग्गमदोसाईणं	ओ. ६४-१६६
उग्गम उग्गो	पि. ६५-२७३
उग्गह इक्कं	आव. ४-१
उग्गहकाई	ओ. ४१८-२२६
उग्गहणंत	ओ. ७६-२५२
उग्गहो ईहा	आव. २-१
उग्गाइकुले	पि. ४४१-३०६
उग्गाणं	आव. २२५-२३
उग्गा भोगा	आव. २०२-२१
उग्गोणं	आचा. २६-४२२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उग्घायम	आव. ३-१४४
उच्चत्ताए	पि. ३२२-२६५
उच्चवइ	आचा. ३०६-४५१
उच्चार पास	दशा. ८४-४८४
उच्चारे पास	आव. १२६३-१२५
उच्चारं कु	आव. ८१-१३८
उच्चालियंमि	ओ. ४८-२५६
उच्छाहपाल	आचा. ३२९-४५३
उच्छाहिओ	पि. ४६५-३०८
उच्छुक्खीराईयं	पि. २८०-२६१
उच्छू वोलिति	ओ. १७०-२०६
उज्जमधिति	सू. ९६-४६४
उज्जममाणस्स	आव. ११८२-११७
उज्जाणपुरि	आव. ३४२-३४
उज्जेणि	अट्टणे
	आव. १२६३-१४६
उज्जेणिवंति	आव. १३०१-१४७
उज्जेणि देव	आव. १३२३-१४९
उज्जेणी अंब	आव. १३१४-१४८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उज्जेणी काल

उत्त. ११६-३७६

उज्जेणी घन उत्त. ६०-३७३

उज्जेणी हत्थि उत्त. ८६-३७३

उज्जेणीए घण

आव. १२९५-१४६

उज्जेणीए जो आव. ७६६-७५

उट्टाणणाम

आव. १२८७-१३४

उट्टाणाइ आव. ५९-१३६

उड्डाह पि. ५८३-३१६

उड्डुंथिरं ओ २६४-२१४

उड्डुमहे दशा. ७६-४८३

उड्डुमहे पि. ३६३-२६६

उड्डुस्सासो

आव. २५-१३३

उड्डुबद्धे ओ. २६-१६३

उणगस्स आव. ११३२-११२

उणहिय पि. ३२७-२६६

उणाइरित्त दशा. ५८-४८२

उणाइरित्त दशा ६२-४८३

उण्णिय दशा. ११७-४८७

उण्णियं ओ. ७०६-२५५

उत्तउवन्ना दशा. ८३-३३५

उत्तरकरणे उत्त. १८२-३८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उत्तरकुरु आव. १-१८

उत्तरकुरु आव. १७२-१८

उत्तरज्झ उत्त. २७-३६७

उत्तरवाचा आव. ४६७-४८

उत्तर वायाला

आव. ४६८-४८

उत्ताणउव्व आव. ९६७-९५

उत्ति उव आव. १००२-६८

” आव. १००३-६८

उत्थरमाणो

आव. १२७४-१२६

उदगहं सू. १८५-४७४

उदय सरिच्छ

दशा. १००-४८६

उदिया आव. २३५-२४

उद्दिट्टकयं दश. ३५७-३६३

उद्देसो गुरु उत्त. ८६-३७३

उद्देसे निद्दे आव. १४०-१४

उद्देसंमि उ सू ४१-४५६

उद्देससमु आव. १५४८-१७४

उद्देसंमि चउ

आचा. २१५-४४१

” ” ” १६८-४३६

” ” ” २५५-४४५

उद्देसियं पि. २२६-२८७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 उद्धरिय ओ. ८०७-३६४  
 उद्धरिय सच्च ओ. ८०६-२६४  
 उनगस ओ. ७४-३६१  
 उन्नंदमाण उक्त. ४११-४०४  
 उप्पत्तिआ आच. ९३८-६२  
 उप्पत्ती आच ८८७-८७  
 उप्पज्जति आच. ७६३-७८  
 उप्पण्णमि आच. ३४१ ३३  
 " " ५३६-५५  
 उपन्नविग्य दश. २७५-३५५  
 उप्पन्नाऽभु आच. ८८८-२७  
 उप्यायणाए पि. ५१४-३१३  
 उब्भट्टपरि पि. २८१-२९१  
 उब्भमिगा दश ८८-३३६  
 उब्भिज्ज पि. ६२४-३२३  
 उब्भिनै पि. ३४८-२६८  
 उभओ न्ह ओ. २८-१९३  
 उभओ वि दशा. ७५-४८३  
 उभयंमुहं ओ. २५-३१६  
 उभयेऽपि पि. ४३२-३०५  
 उम्मग आच. ११६६-११५  
 उम्हासेसो आच. १४९८-१६६  
 उम्मारं च आच. १४२८-१५७  
 उम्मुक्क आच. ८२६-८१  
 उरगगिरि दश. १५७-३४२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 उवरि आच. ५०-१३६  
 उल्लो सुक्को  
 आचा. २३२-४४२  
 उवएस ओ. १२७-२०२  
 उवएस ओ. ११८-२०१  
 उवओग जोग  
 आचा. १५१-४३५  
 " " ८४-४२८  
 " पडु आच. ८९४-८८  
 " दिट्ठ आच. ६४६-६३  
 उवओगं च ओ ३६६-२२७  
 उवओगंमि पि. ११६-२७६  
 उवक्कमिओ सू. ४७-४५९  
 उवगरणंमि आच. ७८-१३८  
 उवगरणं वा ओ. ३१७-२१६  
 उवजीवि ओ. ५४७-२४१  
 उवज्जभायनमो  
 आच. १००४-९८  
 १००५, १००६, १००७-६८  
 उवट्टणि पि. ६०३-३२१  
 उवट्टिया पि. ४२०-३०४  
 उवत्तण ओ. ८५-१९८  
 उरभाउणाम उक्त. २४५-३८८  
 उवभोगपरि  
 आच. सू. ७-१८०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उवमा खलु दश. १२६-३३६

उवमा य सू. १५८-४७१

उवमारुवग आव. ८८४-८७

उवलम्भमि दश. ७६-३३५

उववज्जिऊण ओ. २८७-२१७

उववाओ ओ. २८५-२१७

उवसगा आचा. २५०-४४४

उवसगमि य सू. ४५-४५६

उवसगभीरु सू. २५-४५७

उवसंपन्नो आव. ७२०-७१

उवसंपया य आव. ६६७-६६

उवसंपया य उक्त. ४८४-४१२

उवसंहारो देवा

दश. ६२-३३६

उवसंहारो भम

दश. १२६-३४०

उवसंहारविसु

दश. १३१-३४०

उवसामं आव. ११८-१२

उवसीस ओ. ३२-२११

उवहयमइ आव. ५०६-५२

उवही उव ओ. ६६६-२५१

उवसगोणवि

आव. १४४१-१६१

उवसगो नि आव. १-१६३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

उवसग आव. १४६५-१६३

उवसन्न आव. १२८१-१२७

उवसन्नरिआ आव. २०८-२१

उवसन्नजिण आव. ३१३-३१

उवसन्नपुरं उक्त. १००-३७४

उवसन्नजिअं आव. सू. ३-१०८

उवसन्नस उ आव. ३२०-३२

„ कुमार आव. २७७-२८

„ पुव्व आव. २७२-२७

„ „ आव. ३००-३०

„ पुरिम आव. २५४-२६

„ भरह उक्त. २८७-३९२

उवसन्नो भरहो आव. ४१६-४३

„ सुमित्त आव. ३६६-३६

उवसन्नो अ आव. २२९-२३

उवसन्नो वर आव. १-४२

„ „ आव. ३१६-३१

„ सिद्धि आव. २३०-२३

उवसन्न मंडण पि. २२५-२८६

उवसन्नसिअं आव. २०-३

उवसन्नसु आव. १०६३-१०८

उवसन्नसं न आव. १५२४-१७०

उवसन्नसग आव. ८१४-८०

उवसन्नसिओ

आव. १०७३-१६४

वाचांश्च पद्य-गाथांश्च पृथक्  
उत्तिष्ठन्निग

- आय. १०१५-१६४  
उत्तिष्ठन्निग वाचा. ११३-८३०  
उत्तिष्ठन्निग वि. ६००-३०३  
उत्तिष्ठोत्तममन्त्र वि १८-२६०  
उत्तिष्ठोत्तममन्त्र  
श्री. ३४८-२००  
उत्तिष्ठोत्तमवि वि ४५१-३१६  
उत्तुष्टाननाम उत्त. ३६०-११५  
उत्तुष्टानपूर्व नव रे  
उत्त. ३६५-४००  
उत्तुष्टाने उत्त. ३५८-३६६  
उत्तु उत्तम वि. २०-२६८  
उत्तु कथं आय. ३३०-३०  
उत्तु ज्ञेय दुष्टा श्री. ६८०-२५२  
" " य वि. ३००-२५५  
" " वि श्री ३०१-२१८  
" " ह्ये श्री. ५४१ २०३  
उत्तुण मन्त्र. वि. ४५३ ३०७  
उत्तु देव आय. २१५-२०  
उत्तु ते ज्ञे वि. १६५-२८१  
उत्तु ते पावा  
आय. १२७६-१०७  
उत्तु पंच उत्त. ३३४-३६७  
उत्तु ममणा उत्त. ३६६-४००

वाचांश्च पद्य-गाथांश्च पृथक्  
एतन्नाम

- आय. १८२१-१५८  
" " १४१६-१५८  
एतन्नि दाय वि. ५७८-३१८  
एतन्निममं आय. ५१-६  
एतन्नि शम श्री. २७-२०६  
एतन्नु पठम आय. ३२६-३२  
एतन्नि जो आय. १२७७-१२७  
एतन्नि विद्वि आय. ७६०-७५  
एतन्नि अय आय. २६८-३६  
एतन्नि अह आय. १२७८-१०७  
एतन्नि कारणेहि  
श्री. ६१०-२४६  
" " श्री. ६१५-२४७  
" " उत्त. १६१-३८०  
" " आचा. ९४-४२८  
" " " ११२-४३०  
" " " १२२-४३२  
" " " १४८-४३४  
" " आय. ८४२-८३  
" एहि श्री. ५८२-२४४  
" मरीचेहि  
आचा. १३५-४३२  
" "  
आचा ८३-४२७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 एकपद्वं ओ. ३१-२५७  
 एकवीसाए आव. सू. १४१  
 एकं च दोव ओ. ५५७-२४१  
 „ च सू. १७४-४७२  
 „ „ सू. १७५-४७२  
 एकंमि उ ओ ७१७-२५६  
 एकंमिवि ओ. ५२-१६५  
 एकस्स ओ. ५७-२५०  
 एकाणियस्स ओ. ४१२-२२८  
 एकामणु आचा. १६-४२२  
 एकारस उ आव. २६६-२७  
 एकारस तिति  
 आचा. ३३३-४५४  
 एकारसवि आव. ५६२-६०  
 एक्कक्कोवि ओ. ४८४-२३५  
 एक्केक्कस्स ओ. ५६५-२४२  
 एक्केक्कं तं पि. २७९-२६१  
 एक्केक्कावि पि. ४२६-३०५  
 एक्केकीय आव. ५६१-५७  
 एक्केक्के पि. ५६८-३१८  
 एक्केक्को सू. ४८-४५९  
 एक्केण कय पि. १८५-२८३  
 एक्को व जह ओ. ४००-२२७  
 एक्को थरेइ ओ. १८५-२०७  
 एक्को व दो ओ ६१६-२४७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 एगग्गस्स आव. ६६३-६६  
 एगट्टा पि. १३०-२७८  
 एगट्टिया आव. १२६-१३  
 एवण्ह आव. ४२६-४५  
 एगत्तमणा आव. ७४-१३८  
 एगत्तमणा आव. ७६-१३८  
 एगत्ते जह आव. १०४९-१०३  
 एगत्थ होइ ओ. ५१-२१३  
 एगडुगातिग ओ ३१५-२१९  
 एगते य आव. ५४२-५५  
 एगपण ओ. १६५-२०५  
 एगपएसो आव. ४४-५  
 एगबइल्ला दशा ६१-४८५  
 एगबहू ओ. ८०-१९७  
 एगभविए सू. १४६-४७०  
 एवमणु उत्त. ४१५-४०५  
 एग मुगुंदा उत्त. १५१-३७६  
 एगनिवख आव. १२१८-१२०  
 एगरस उत्त. ३३-३६८  
 एगविहं आव. १५७३-१७७  
 एगविहाइ पि ६०-२७१  
 एगस्स उ जं  
 आचा. १३७-४३३  
 एगस्स खीर  
 उत्त. २६६-३९३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

एगस्स डुण्ह

आचा. १४२-४३३

एगस्स माण पि ३२८-२९६

एहिअपारत्त ओ. ६२-१९६

एगं किर आव. ५२६-५४

एगं पडुच्च आव. ८९९-८८

एगतेण ओ० ५५-१६५

एगतरेए आचा २३-४२२

एगतमणा ओ ५६५-६६-२४५

” ओ ६०४-२४६

एगतपसत्था उक्त. २३३-३८७

एगंतमव पि २११-२८५

एगं पायं ओ. ७६-२५२

एगागि ओ. ७२-१६७

एगा जोअण आव. ९६२-६४

एगा य होइ आव. ६७३-९५

एगाहिरण आव. २१७-२२

एगिदियदेवाण सू. १७३-४७२

एगिदियसुह आव. १-१४०

एगुणतीस उक्त. २५-३६७

एगोदियनो आव. २-१३१

एणेण वावि पि. ६१२-३२२

एगो काओ आव. १४५८-९६३

एगो य सत्त आव. ४१३-४१

एगो भगवं आव. २२४-२३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

एगो भगवं आव. ३०८-३०

एगो दवस्स पि. ६५३-३२६

एगो व अणेगो ओ. ५-१६१

एतं महि आव. ५६२-५७

एत्थ तु अण दशा. ६५-४८२

” , पणगं दशा. ६७-४८३

” य थल आव. ६३-१३७

” य भणिज्ज दश ६८-३३७

एत्थ उ जिण आव. ७१७-७१

” , तइय पि. ६५४-३२६

” पढमो आव. १५४०-१७३

” पुण अहि आव. ७३३-७२

” ” सू १५७-४७९

” ” सं ओ. २१-१६२

एत्ताइं आव. ११४३-११३

एत्ते उ ओ. २७०-२१५

” अकारण ओ. १२०-२०१

एते चेव सू. ६१-४६१

एतेसि नि आव. २८६-६

एत्तो किणाइ पि. ६४३-३२५

” गुरु दशा. १२७-४८८

” सल्लुद्ध ओ. ७६२-२६३

एगभविय सू १८६-४७४

एमेव अर आव. २६४-२६

” अहा. ओ. ११०-२००



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

एमेव उज्झियं पि. १६६-२८४

„ ओहि उक्त. २१५-३८५

„ कमो पि. ३३६-२९६

„ काम दश. ३१३-३५९

„ काग पि. ४५४-३०७

„ कुंथुस्स आव. २६३-२६

„ चउ दश. ६१-३३३

„ थंभ दशा. १०२-४८६

„ पूइ ओ. ५३०-२३६

„ बल आव. १-१७५

„ भावकू पि. ११०-२७६

„ भाववसु दश. २८६-३५६

„ मज्झि ओ. ४९२-२३५

„ मीस पि. ५४४-३१६

„ य उक्कोसे पि. ३६२-२६६

„ य कम्मं पि. २४०-२८८

„ य जोगा

आव. १४८३-१६५

„ य जं पि. ८२-३०१

„ य नि आव. १४३-१५

„ य भंग ओ. ५७२-२४३

„ य पा स

आव. १३७८-१५५

„ य „ ओ. ३४-२४८

„ य सम आव. १४२०-१५९

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

एमेव वाइ पि. १३५-२६४

„ विस ओ. ६०२-२४५

„ सेसया पि. ५४३-३१६

„ सेसए पि. ७६-२७३

„ सेसिया पि ४२१-३०४

एमेव होइ ओ. ४९३-२३६

एयहोस ओ. ३८८-२२६

एयहोस ओ. ५१७-२३८

एयस्स उ सू. १८३-४७३

एयाइं चिय पि. ६२२-३२३

„ तु उक्त. ३७७-४०१

„ नामाइं आव. २-४१

„ परू दश. ६-३२८

„ पावा उक्त. ३९०-४०२

एया चैव दश. २०८-३४७

एयासिं चैव आचा. ५३-४२५

„ लेसा उक्त. ५४५-४१८

एयारिसं ओ. ५४३-२४०

„ पि ६३३-३२४

एयं किइ आव. १२४४-१२३

„ चैव ओ ६८३-२५३

„ „ आव. ५८१-५६

„ णहाण उक्त. १४७-३७६

„ तु पि. ३४३-२६७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

एयं पडिलेहण ओ ३२६-२२१

„ वियाणि

आचा. १०४-४२९

„ ससल्ल उत्त. २१६-३६५

„ सामायारि

उत्त. ८१०-२६४

एरिसयं चिय पि. ४५८-३०८

एवक्कोय य आच. ७५९-७५

एव उग्गम ओ. २४९-२१३

„ एए आच. ७८४-७७

„ एक्के पि. ६१७-३२२

„ एगस्स ओ. ५५२-२४१

„ ककार आच. १०४२-१०२

„ खल्लु ओ. ८५-२६२

„ खु अहं पि. ११५-२७६

„ खु सील

आच. ११३४-११२

„ „ „ ओ. ७७-२६१

„ गच्छ ओ. ११७-२०१

„ गेल ओ. ८४-१६८

एवं च सुय दशा. ४७-४८१

एवं जाणतेण ओ. ७६६-२६३

„ तवो आच. ५३८-५५

„ ता कार ओ. ११५-२०१

„ तु अच दश. १४२-३४१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

एवं तु इहं दश. ६३-३३४

„ „ गवि पि. ५१३-३१३

„ „ पुव्व पि. ३५०-२६८

„ „ समणु

आचा. २८५-४४८

एवं नाणे उत्त. ५६-३७०

„ पडि ओ. २७८-२१६

„ पकप्पि आचा. ५५-४२५

„ बद्धं आच. १०३६-१०२

„ भमरा दश. ६७-३३७

„ मए आच. ५-१०६

„ मीस पि. २७५-२६१

एव य काल आच. ३२-१३४

एवं रुइए ओ १५२-२०४

„ लग्गं आचा. २३३-४४२

„ लिङ्गेण पि. १५३-२८०

„ लेव ओ. ३९५-२२७

„ विगिचिउं ओ. ६१७-२४७

„ विज्जा ओ. ६०३-२४६

„ विहा

आच. १४९१-१६६

„ वीर ओ. ६-२६५

एवमिणं ओ. ७६२-२६०

एवमणु आच. ३५२-३५

एवं सउ दश. ६५-३३४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 एवं दश. ६६-३३४  
 एवं ससिणि आव. ६-१४२  
 एवं सामायारी  
 आव. ७२२-७१  
 " " आव. ७२३-७२  
 एवं सो आव. ३५६-३५  
 एसण गवे पि. ७३-२७१  
 एस चरित्तु ~  
 आव. १५३७-१७१  
 एसणमणे. ओ. ४४७-२३१  
 एसणमणे उक्त. ८०-३७२  
 एसा अणुग ओ. ८११-२६४  
 " उ हरइ उक्त. १४९-३७६  
 " गवेसण ओ. ४५७-२३२  
 " गहणे ओ. ५३८-२४०  
 " परिट्टु ओ. २५-२४८  
 " पडि ओ. ३२८-२२०  
 " सामायारी ओ. ६६५-२५१  
 " " ओ ८०६-२६४  
 एसेव य आचा. २१३-४४०  
 एसो आहार पि. ६७०-३२७  
 " उ अस आव. १३७५-१५४  
 " " विही आव. ६४-१३७  
 " " विही ओ. ५५-२१४  
 एसोदिसा आव. ६५-१३७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 एसो दुविहो दश. ३०२-३५७  
 " पंच आव. १८-६६  
 " भे परि दश. ३२४-३६०  
 " वि न आव. २८-१३३  
 " सो जस्स पि. ४६१-३११  
 " सोलस पि. ३६२-३०२  
 ओगाहणाइ आव. ६७४-६५  
 ओगाहिमाय० पि. ५४८-३१६  
 ओदइअ उक्त. ४८-३६६  
 " उक्त. ५५-३७०  
 ओदइयं आचा. २८३-४३७  
 ओदइए सू १५५-४७०  
 ओदणवंजण ओ ५९-२२३  
 ओदयार्ई दशा. ५५-४८१  
 ओणयपम ओ. २२३-२११  
 ओधण आचा. २८४-४४८  
 ओमे सीस आव. ११६२-११८  
 ओयण मंडग पि. ६२३-३२३  
 ओयणवजण पि. ३७-२६६  
 ओयण समि पि. २०२-२८४  
 ओयरंतं ओ. ४६१-२३३  
 " पि. ५१९-३१३  
 ओयाहारा सू. १७२-४७२  
 ओरब्भे अ उक्त. २४६-३८८  
 ओरालियं आव १-१४१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

ओरालसरीरा पि. ६७-२७५

„ सरीरं ओ. २२४-२११

„ विउ आव. ३६-५

ओरालिय आव. ६-२

„ आव ४१-५

„ आव. १४४८-१६२

ओवसमि ए उक्त. ५०-३६६

ओह्यह्ये सू. ६६-४६१

ओहावणं आव. ११९५-११८

ओहावता ओ. १२६-२०२

ओहाविउ उक्त. १२२-३७६

ओहासिअधुव

ओ. १५६-२०५

ओहासिय पडि

पि. ४६८-३०६

ओहि खित्त आव. २७-४

ओहि च आय

उक्त. २८८-३८६

ओहे उवग्ग ओ. ६७-२५१

ओहेण उ ओ. २-१६०

ओहेण विभा पि. २१६-२८६

ओहे सीलं सू ८७-४६३

ओहो जं दश. २७-३३०

ओसप्पिणी आव. १५०-१५

ओसह भेस ओ. १४६-२०४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

ओसहितण आचा. ८१-४२७

ओसीर उक्त १४६-३७८

कइओणय आव. १११७-१११

कईहि आव. १०-२

कक्कडिय पि. १६६-२८१

कक्खडखेत ओ ६२-१६६

कट्ठे पुत्थे आव. १३५-१४

कडए ते उक्त. १३८-३७८

कडिपट्टए आव १३-१३२

कण्णोट्ट सू ७७-४६२

कणगरय पि. ४०६-३०३

कणगा आव. १४०३-१५७

कत्तंतीए थूलं ओ. ४७४-२३४

कंत्तारे दश. १११-३३८

कत्ति कडं आव. ६८७-६८

„ आव. १५२०-१७०

कत्तियवहु आव २४२-२४

कत्तिअसुद्धे आव. २४५-२५

कत्तो कत्स उक्त. ६८-३७१

„ मे आव. १६-३

„ „ आव. २६-४

कत्थइ पओ पि. ४४२-३०६

कत्थइ पंचा दश ५०-३३२

„ पुच्छइ दश ४८-३३१

कप्पट्ट आव. ६७-१३७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

कप्पणि आचा. १४६-४३४

कप्पस्स य आच. ८५-९

कप्पंति सू. ७५-४६२

कप्पा आयप ओ. ७०५-२५५

कप्पाकप्पे आच. ६८८-६८

कप्पेऊणं ओ. ३११-२१६

कप्पेति कर सू० ८१-४६२

कब्बट्टिग पि. ५७६-३१६

कम्मउत्तरेण उक्त. ३-३६५

कम्मग उक्त. २०४-३८४

कम्मपयडी उक्त. १७-३६६

कम्मप्यवाय उक्त. ६६-३७१

कम्मभिण्ण आच. ८८२-८७

कम्ममवज्जं

आच. १०५१-१०३

कम्मविवेगो आच. ७४७-७४

कम्मय आचा. २६१-४४६

कम्मंमि अ उक्त. ५२८-४१६

कम्मं जम आच. ६२८-६१

कम्माण जेण पि. ६६-२७२

कम्मासंका पि. २००-२८४

कम्मिय पि. २५३-२८६

कम्मुद्देसि दश. २४२-३५१

कस्से य दशा. १२४-४८८

कस्से सिप्पे आच. ६२७-९१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

कम्मोवरि आच. ४०-५

कयकिति ओ. ३८०-२२५

कयपंचनमु आच. १०२७-१०१

कयपच्च आच. १५६६-१८५

कयरो दिशा ओ. १३६-२०३

कयलि आच. ४८३-५०

कयाकयं आच. १०४०-१०२

करडुय पि. ४६४-३०८

करकंड उक्त. २६३-३६०

करणतिए दश. ३३६-३६१

करणं च सू० ४-४५५

करणेभए आच. १०२६-१०१

करेमि भंते आच. सू. १६७

कलहकरो आच १०८७-१०७

कल्लं सत्वि आच. ३३५-३३

कलुसदवे ओ. ३०७-२१८

कविलाउ उक्त. २५१-३८८

कविलो उक्त. २५३-३८६

कस्संड दश. १०४-३३७

कस्स घर पि. ४६६-३०९

कस्सत्ति पि. १३७-२७८

कस्स न आच. १३७-१४

कसिणं आच. १०६२-१०८

कह नाम आचा. २७४-४४७

कह सामाइ आच १०४१-१०२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 कहिक्रण दश. १६६-३४६  
 कहि पडि आव. ६५८-६४  
 कहिया दशा. १२६-४८८  
 कंचुयपञ्जु उक्त. ३५७-३६६  
 कंदाई सच्चित्तो  
 उक्त २९७-३६३  
 कंटगथाणु ओ. १६६-२०८  
 कंडिय पि. १७१-२८१  
 कंडू अभक्त उक्त. ८४-३७३  
 कंपिल्लपुर उक्त. ३६४-४०३  
 कंपिल्लपुरा उक्त. ४००-४०३  
 कंपिल्लं उक्त ३४१-३६७  
 कंपिल्ले उक्त. ३३६-३६७  
 काइयभूमि दशा. ७१-४८३  
 काउस्सग्गं आव १५११ १६६  
 ,, मि आव. १-१६६  
 ,, ,, ओ. ५१२-२३७  
 काउस्सग्गो  
 आव. १५६५-१७६  
 काउ हिअए  
 आव. १५१४-१६६  
 काऊ णतव उक्त. ४०४-४०४  
 ,, ,, ,, ४४२-४०८  
 ,, मणे आव. ८३६-८२  
 ,, मास दशा. ५६-४८२  
 ,, ,, ,, ६६-४८३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 ,, य उक्त. ३६२-३९९  
 ,, समण उक्त. ३६६-४००  
 काएविय आव. १४८४-१६५  
 ,, सरीर  
 आव. १४६०-१६३  
 काओ कस्सइ  
 आव. १४४५-१६१  
 कागसियाल ओ. ५६३-२४५  
 काम असं दशा १३२-४८९  
 कामं उभयो आव. ४८-११४  
 ,, चरणं आव ११५४-११४  
 ,, तु निरव दशा. ३८-४८०  
 काम तु सव्व दशा ८८-४८४  
 ,, ,, सासय सू. ३९-४५८  
 ,, देहा आव. १४२३-१५९  
 ,, दुवा सू. १८८-४७४  
 काम दुवाल दशा. ३६-४७६  
 ,, भविअ  
 आव. १४५२-१६२  
 ,, सयं पि १११-२७६  
 ,, सुओ आव. १३५३-१५२  
 कामाण उ उक्त. २०७-३८४  
 कामो चउ दश. २५६-३५३  
 कायस्स उ आव. १३४३-१६१  
 कायं वायं दश. १३५-३४०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

कायाण आव. २-१४४

कारणभ्रो दशा. ८३-४८४

कारणकज्ज

आव. ११७०-११६

कारणविभा दश. २२५-३४६

कारणिअ ओ. ७५-१६७

कालचउक्को

आव. १४०१-१५७

” ओ. ५८-२५१

” चउक्कं

आव. १४०८-१५८

कालजत्ति आव. ८८३-८७

कालपुरिसे ओ. ५६०-२४२

कालमकाले ओ. ३०६-२१६

कालमणंतं आव. ८५३-८४

कालाए आव. ४७६-४६

काले चउण्ह आव. ३६-४

कालेण आव. ७२९-७२

काले तिपो

आव. १३६५-१५३

काले य पहु ओ. ५१८-२३८

काले विणए दश. १८४-३४५

कालो अ दश. ६२-३३३

कालो जो उक्त. १९७-३८३

कालो जो सू. १०-४५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

कालो संभा

आव. १३९०-१५६

” ” ओ. ४६-२४६

, समया दशा. ५७-४८२

कावालिए आव. १७-१३२

कासखुअ आव. १५२५-१७०

कासवगुत्ता आव. ३६४-३६

किं अट्ठिइ पि. ५१०-३१३

किइकम्म च

आव. १२०६-११६

” ” १२०८-११९

किइम्मपि आव. १२१९-१२०

” ” १२२६-१२१

किइकम्म आचा. २९३-४३८

किइकम्माइ

आव. १६२६-१८८

किं कइविहं आव. १४१-१४

किं कयं किं वा

ओ. २६२-२१४

किं कारणं ओ ३७-२१२

किं च दुमा दश. १०३-३३७

किंचि सकाय दश. २३१-३५०

किंची सकाय आचा. ६६-४२६

” ” ११४-४३०

” ” १२४-४३१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
 किं जीवो आव. ८६२-८८  
 किण्हचउ उत्त. २००-३८४  
 किंत्तिय आव. सू. ६-१०९  
 किंत्तेमि आव. १०६०-१०७  
 किंतु ह खद्धा पि ५२६-३१४  
 किं त आहा पि. १६०-२८०  
 कि दुड्ढिभक्खं दश. १०१-३३७  
 किं देमिंत्ति ओ. ३८५-२२६  
 किं नु गिही दश. १०६-३३८  
 किं न ठावि पि ५०६-३१२  
 किं पुण आचा. २७६-४४७  
 किं पिच्छसि आव. १०११-९९  
 किं मन्नासि आव. ६२४-६३  
 किं मन्नि अत्थि  
 आव. ६००-६०  
 ,, ,, पुण्ण आव ६३२-६३  
 ,, ,, बंध आव ६२०-६२  
 किं मन्ते आव. ६२८-६३  
 किं मण्णिं जारिसो  
 आव ६१६-६२  
 किं मण्णिं पंच आव. ६१२-६१  
 किं मन्ते अत्थि  
 आव. ६०४-६१  
 ,, ,, निव्वाणं आव ६४०-६४  
 ,, ,, पर आव. ६३६-६४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 किरियाओ सू. १६५-४७१  
 किं वणेसु पि. ४४६-३०७  
 किं वा कहिज्ज  
 पि. ३१४-२९४  
 किं ह मे आचा. ३२८-४५३  
 कीय गडं पि. ३०६-२६४  
 कुक्कुड उत्त. ३५६-३९९  
 कुडुस्स पि ३०३-२६३  
 कुणामाणो आचा. २१९-४४१  
 ,, ,, २२०-४४१  
 कुंथु अर आव. सू. ४-१०८  
 कुप्पवयणं दशा. ३४-४७६  
 कुम्भीसु य सू. ७८-४६२  
 कुमारए उत्त. ८७-३७३  
 कुलए पि. ४-२६६  
 कुल्लाग आव. ४७४-४६  
 कुसमुट्ठी आव. ४८-१३५  
 कुसुमे दश १२८-३४०  
 कूडउव पि १०९-२७६  
 केइ एक्कके ओ ५४-२२३  
 ,, पि. ३१-२६६  
 केइ तेणेव आव. ३३४-३३  
 ,, भणंति पुच्चं  
 ओ १३८-२०३  
 ,, ,, पहिए पि १६३-३८३



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 केई वहंति आचा. १६२-४३५  
 केई सयं आचा. १०१-४२६  
 केणंति नत्थि दश. ७६-३३५  
 केलासभवणा पि. ४५२-३०७  
 केवलणाणि आव. ७५०-७४  
 ,, नाणु आव. ६७८-९६  
 ,, णाणे आव. ७८-८  
 कवलिणो आव ५५६-५७  
 केवलिपरिसं उक्त ३००-३६३  
 केसिन्नि नाण आचा. ६३-४२६  
 ,, हुंति आप. १३५०-१५२  
 कोऊहल ओ. १८६-२०८  
 को कारओ आव. १०४७-१०३  
 कोट्टुग ओ. २००-२०९  
 कोडिपि उक्त. २५६-३८९  
 कोडीकरणं पि. ४०१-३०२  
 कोडीवरिस  
 आव. १३२४-१४६  
 कोडीसएहि आव. ७-४२  
 कोत्थलगारि ओ. २६२-२१७  
 कोह्वराल पि. १६२-२८०  
 कोल्लयरे उक्त. १०६-३७५  
 पि. ४२७-३०५  
 को वेएई सू ३४-४५८  
 कोसंबीए सिट्टी  
 उक्त. ६६-३७४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 कोसंबीए सया आव. ५२०-५३  
 कोसंबी चंद आव. ५१७-५३  
 ,, जण उक्त १०८-३७५  
 कोसंबिय आव. १३००-१४७  
 कोहे माणं दश. २९९-३५७  
 कोहंमि आव. १०८०-१०६  
 कोहेमाणे दश. २७४-३५५  
 ,, उक्त. २४०-३८७  
 खइयंमि आव. ७३५-७३  
 खणमवि आव. ११३५-११२  
 ,, ओ. ७६३-२६१  
 खणमाणी पि. ५६०-३२०  
 खद्धाऽऽवाणि दशा. ६७-४८५  
 खद्धे निद्धे पि. १८८-२८३  
 खमगाइ ओ. ३७०-२२४  
 ,, पि. ५२-२७०  
 खमणे य आव. ६०-१३६  
 खवगे आव. ९५०-६३  
 खवए आचा. २२३-४४१  
 खद्धादाणि ओ. ८६-१६८  
 खरअयसि ओ. ४०६-२२८  
 खरकम्मि ओ. २१८-२१०  
 खरदही आव. १६२२-१८७  
 खरफर आव. १४६४-१६३  
 खरचाय आव. ५०४-५२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
खरिया	श्रो. ७६६-२६०
खल्लग	पि. २१०-२८५
खित्तस्स	आव. ५७-६
"	आव. १०३०-१०१
खित्तिचण	आव. १२६८-१४७
खित्तंमि	आव. ८८६-१०७
खित्तं तु	आचा. २४६-४४४
खीर दहि	पि. ६२५-३२३
खीरे य	पि ४१०-३०३
खीरदुमहेदु	पि. १२-२६७
"	श्रो. ३३६-२२१
खीरदहि	पि ६३७-३२४
खीराहारो	पि. ४१२-३०३
खुड्डुलियाए	श्रो. ३३-२१२
खुड्डुग	आचा. २२७-४४२
खुड्डुलवि	श्रो. २१२-२१०
खुहापिवासा	आव. १-१४३
खेत्तविशा	आव. ८०४-७६
खेत्तं तिहा	श्रो. १४५-२०३
खेत्तं कालं	दश. २१५-३४८
खेत्तंमि अत्र	दश. ५६-३३३
खेत्तंमि जंमि	सू. १०६-४६५
खेत्तं वत्थु	उत्त. २४१-३८७
खेत्तं बहु	सू. ४६-४५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
खेत्ते काले जम्मो	आव. ६४२-६४
खेत्ते काले य	उत्त ४७-३६९
खेत्ते समाणदेसो	पि. १४०-२७८
खेमेण संपत्तो	उत्त. ४३५-४०७
खेयविणोश्रो	आव. ५ ८-५६
खोडपमज्जण	श्रो. २६६-२१५
खंडंमि मग्गि	श्रो. ३७३-२२५
खंडियविश	आव. १५२१-१७०
खंतस्स दंतस्स	आचा. २३१-४४२
खंती य मद्दव	आव. ३-१३६
" "	दश. २४८-३५२
" "	" ३४६-३६२
खंधेसु अ	उत्त. १८७-३८२
खंधेसु दुप्पए	सू. ८-४५५
गइआणुपुच्ची	आव. १२२-१३
गई इंदिए	आव. १४-२
गइ नेरइ	आव. ६८-७
गइ सिद्धा	आव. ६६२-६६
गच्छंमि केइ	श्रो. ४४८-२३१
गज्जं पज्जं	दश. १७०-३४४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
गणहर आहार

आव. ५७०-५८

गणनाइ रज्जू सू. १५४-४७०

गण संगह दशा. २८-४७९

गणियाघरम्मि

उत्त. १०२-३७४

गणियं निमित्त

आचा. ३२१-४५२

गणिसद्माइ

आव. १४२७-१५६

गढभगए जं आव. १०६६-१०८

” ” ” ११००-१०९

गम्मपसु दश. ४२-३३२

गमणमणु ओ. ३०३-२१८

गमणागमण

आव. १५४७-१७४

गमणागमणु पि. २२७-२८६

गमणे पमाण ओ. ७०-१६७

गमणं च दाय ओ. ४७५-२३४

गयउर सिज्जं आव. ३२२-३२

गयसीसगणं

आव. ११६८-११६

गरविस अट्टिय

ओ. ४८०-२३४

गरहावि आव. १०६३-१०४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
गहणं तप्पढम

आव. ७०२-७०

गहणं नई उत्त. ३४७-३६८

गहणुगहम्मि

आचा. ३०७-४५०

गणियंमि आव. १४१०-१५८

गाढालंबण आव. १४६७-१६६

गामाग बिहे आव. ४८६-५०

गामाण दोण्ह पि. ४३३-३०५

गामदुवार ओ ६६-१६६

गामे गंतुं पुच्छे

ओ. २४८-२१३

गामे परितलि ओ. ८८-१६८

गामे वसंत सू. १६१-४७४

गामायारा विसया

आव. २३३-२४

गामे य काल ओ. ५०५-२३७

गारवपंक उत्त. २१८-३८५

गावी महिसी दश. २५७-३५३

गाहा जुयलेण ओ. ३-२६५

गाहावितो सू. १३१-४६८

गाहीकया सू. १३९-४६९

गिण्हण कड्डण पि. ८१-३०१

गिण्हइ य आव. ७-२

गिण्हइ णामं आव. ५७-१३६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

गिण्हंते य	आव. ५-१४२
गिद्धाइ	उत्त. २२३-३८६
गिम्हासु पंच	ओ. ७००-२५४
गिम्हासु हुंति	ओ. ६६६-२५४
गिहवासे	आव. २८८-२९
गिहिणोऽवि दश.	३३६-३६१
गीयत्यपरि	ओ. ३८२-२२५
गीयत्यो य	ओ. १२१-२०१
गुणमाहृष्यं आचा.	३२२-४५३
गुणिसंयवेण	पि. ४६०-३११
"	पि. ४६२-३११
गुराहिए	आव. ११६१-११५
गुणिडडुगइ दश.	२२१-३४६
गुत्ता गुत्तीहि	आचा. १०५-४२६
गुम्मिअ	ओ. २०१-२०६
गुरु गुरुणा	पि. ५६२-३१७
गुरुपच्चक्खाण	ओ. ५६-२२३
गुरुपच्चक्खाणि	पि. ३३-२६६
गुरुमूलेवि	आव. ८३-१३६
गुन्विणि	पि. ५८६-३२०
गूढायारा	पि. २०६-२८४
गूढसिरागं आचा.	१४०-४३३
गेम्हासु	ओ. ६६८-२५४
गेलन्नकज्ज	ओ. ४२७-२३०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

गेलन्ननियम	ओ. ६१३-२४६
गेलन्नाइ	ओ. ४३४-२३०
गोअम केसीओ	उत्त. ४५२-४०९
गोट्टिनिडत्तो	पि. २४५-२८८
गोणं समय	ओ. ३३३-२२१
" "	पि. ६-२६६
गोणादि काल	ओ. ४३-२४९
गोणाइ काल	आव. २-१५६
गोमी चंदण	आव. १३६-१४
गोणीहरण	पि. ११९-२७७
गोणे महित्ते	ओ. ४६३-२३३
गोत्तासिड	आव. ४४६-४६
गोन्नं नामं	आव. १६१७-१८७
गोसूमि वज्ज	आव. ४६१-५०
गोमहिसि	पि. १३२-२७८
गोमहिसुट्टि	आव. १०८४-१०७
गोमेज्जए य	आचा. ७५-४२७
गोयमाई	आव. ७४५-७४
गोयमनामा	उत्त. ४५१-४०६
गोयरमभि	आव. ५३१-५४
गोवनिमित्तं	आव. ४६१-४८
गोवपओ	पि. ३६८-२६६
गोवालए	पि. ३६७-२६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

गोसमुह आव. १५१३-१६६

गंगाए दो उक्त. १६६-३८०

गंगाओ दो आव. ७८०-७७

गंडी गली उक्त. ६४-३७१

गंथो पुव्वु सू. १२७-४६७

गंतुं डुचक्क ओ. ३८४-२२६

गंतुं विज्जा पि. ४९६-३११

गंतूण आवणं पि. १९९-२८४

„ गुरुसकासं ओ. ७६७-२६३

„ समीव ओ. १५७-२०५

„ जोअणं आव. ६६४-९५

गंधंगमोस उक्त. १४४-३७८

गंधव्वदिसा

आव. १३४८-१५२

गंधव्वनाग

आव. १२६६-१२६

गंधाइ गुण पि. २४४-२८८

गंधार गिरी दशा. ६५-४८५

घुट्टं च आव. ३२१-३२

घट्टाइत ओ. ६८-१६६

घडपडरह आव. १००९-६६

घणउदही ओ. ३४३-२२२

„ पि. १७-२६७

घणं मूले ओ. ७०७-२५५

घणवद्धमाण ओ. ३८-२५८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

घयसत्तु पि. ७६-३००

„ पि. ४-३००

घरकोइल पि ३५५-२६८

घासेसणा उ पि. ६३५-३२४

घित्तुं च आव ६१-१०

घित्तूण आव. ७४-८

„ आव ७२-८

„ पुंडरीअं उक्त. २९४-३६२

घेप्पइ अकुं पि. ३५६-२६८

घेतव्वमले पि ६१३-३२२

चइऊरण आव. १४८-१५

चइऊणं आचा. २४२-४४४

चउकारण आचा. २६७-४४६

„ दश. ३५२-३६२

चउकोण ओ. २८९-२१७

चउदश य आव. २५९-२६

„ पुव्वी आव. ८७-१८४

चउपणं आव २७४-२७

चउपण्णा आव ११-४२

चउभाग ओ. ३२-२४८

चउरंगुलपइ ओ. ३३-२५७

„ मुह आव. १५५६-१७५

„ मुह ओ. ५१०-२३७

चउरंगुलं ओ. ७११-२५५

चउरासीइ वा आव. ३०४-३०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 चउरासीइ बा आव १९५-३९  
 ,, बिस आव. ३०३-३०  
 ,, बिस ,, ४०५-४०  
 चउरिदियाण ओ. ६७-२२४  
 ,, पि. ४९-२७०  
 चउरो अइ पि. १७९-२८२  
 चउरोवि आव. ८२०-८०  
 ,, आव. ८१८-८०  
 ,, य हुंति  
 आव. १६२६-१८८  
 ,, सहि आव. ३१५-३१  
 चउवीसंति आव. १०९१-१०७  
 चउवीसा दश. २५१-३५२  
 चउवीसइ आव. १०६६-१०५  
 चउसुवि आव. १-१६२  
 चउहा खलु दश. ५४-३३३  
 चउर्हा आव. ११-२  
 चक्कपुरं आव. ३२५-३२  
 चक्कागं आचा. १३६-४३३  
 चक्किडुगं आव. ४२१-४४  
 चक्के थूमे ओ. ११६-२०१  
 चक्खुम आव. १५८-१६  
 चत्तारि पडि  
 आव. १२१५-१२०  
 चत्तारि अ आव. ६७२-६५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 ,, दो आव. १५४५-१७४  
 ,, य आव. २६१-२६  
 ,, गाउ आव. ४७-५  
 ,, उव दश. ८४-३३५  
 ,, विचि आचा. २७१-४४६  
 चंदोदयं पि. २१२-२८५  
 चम्मट्टि ओ. ६८-२२४  
 ,, पि. ५०-२७०  
 चरगमरगाइ दश. ३३१-३६०  
 चरणकरण पि. २६५-२९३  
 चरणदिसा आचा. ३-४२०  
 चरणंमि आचा. २९-४२२  
 चरणे छवको उक्त. ३८२-४०१  
 चरिअं च दश. ५३-३३३  
 चरिमसरीरो उक्त. २८६-३९२  
 चरिमे परि ओ. १४८-२०४  
 चरमे नाणा आव. १२६-१३  
 चरियं च पि. ६३०-३२४  
 ,, ओ. ५४१-२४०  
 चरिया य विचि उक्त. २३-३६७  
 चरिया सिज्जा  
 आचा २८०-४४७  
 चलकुडु ओ. ४६४-२३३  
 चलणाहय आव. ६५१-६३  
 चलमाणमण ओ. ३२-१९३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 चलनकम्म दश. १२१-३३६  
 चाउहसि सू. १३-४५६  
 चाउलोदगं पि. १६७-२८१  
 चाउलोग्य आव. ७०-१३७  
 चारणआसी आव. ७०-८  
 चारो चरिया  
     आचा. २४५-४४४  
 चिक्खल्ल ओ. ४८-१६५  
 चिण्हट्ठा आव. ५३-१३६  
 चित्तबहुल आव. ३१४-३१  
     " आव. १८७-१६  
 चित्तस्स आव. २४६-२५  
 चित्ते अ उक्त. ३३६-३६७  
 चित्ते बहुल आव. २५२-२५  
 चित्ते सुद्धि आव. २४३-२५  
     " संभूअंमि उक्त. ३२७-३६६  
     " संभूआ उक्त. ३२६-३६६  
 चित्तं वेयण दश. २२४-३४६  
 चित्तं बालाइ ओ. ५६१-२४२  
 चिरसंसट्ठं उक्त. ३०२-३६३  
 चुन्ने अंत पि. ५००-३१२  
 चुलसीइं च आव. २५६-२६  
 चुलसीइं पंच आव. २६६-२७  
 चुलसीईमप्य आव. ४४८-४६  
 चुल्लग उक्त. १५६-३८०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 चुल्लक्ख पि. २५०-२८९  
 चुल्लत्ति पि. ८३-३०१  
 चुल्लुक्खा पि. २५२-२८६  
 चेइयकुल आव. ११६३-११८  
     " " १११४-११०  
 चेइयपूया " ११६४-११८  
 चेयणमचेयरां  
     आव. १४८०-१६५  
 चेयणमचेयणस्स  
     आव. ६६१-६६  
 चोएति आव. ७११-७०  
 चोहस आव. ७८२-७७  
 चोयग इंधरा पि. २६१-२६०  
     " पुच्छा ओ १८६-२०७  
 चोयगवयणं ओ. १५०-२०४  
 चोरा मंडव आव. ४८१-५०  
 चोल्लग आव. ८३२-८२  
 चोलोवणा आव. ६-२१  
 चंकमणे आचा. ६२-४२८  
 चंदजसचंद आव. १५९-१६  
 चंदजसा राय  
     आव. १३१७-१४८  
 चंदप्पह आचा ७६-४२७  
 चंदाइच्च आव. १११५-११०  
 चंदिम आव. १३५१-१५२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

चंदेसु निम्न आव. ७ सू-११०

चंपाइ पुण्ण उत्त. २८५-३६२

चंपाए कोसि

आव. १३०७-१४७

„ मित्तप आव. १३१६-१४८

„ सत्थ उत्त. ४३१-४०७

„ सुनंदो उत्त ११७-३७६

„ सुमणु उत्त. ६३-३७३

चंपाकुमार दशा. ६३-४८५

चंपा छणंमि पि. ४८२-३१०

चंपा वासा आव. ५२३-५३

छउमत्थकाल आव. ३०२-३०

„ परि आव. ३३६-३३

„ परी आव. ६५३-६५

„ मरण उत्त. २१२-३८५

छउमत्थो पि. ५२३-३१४

छवकायदया ओ. ४४१-२३१

„ निर पि. (प्र.)-२८८

„ वग्ग पि. ५९१-३२०

„ वग्ग पि. ५७५-३१८

छवकं परइ आचा. ३१३-४५१

छज्जीवणिया

आचा. १५-४२१

„ दशा. २१७-३४८

छट्टुम दशा. १८-४७७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

छट्टुंमि आचा. २५६-४४५

छट्टाणा ओ. ८६-२६३

छट्टि हिट्टिम आव. ५०-६

छण्हमन्न ओ. ५७९-२४३

छत्तीसगुणा ओ ७६४-२६३

छत्तीसा सोल आव. ६५१-६५

छंदेणऽणु आव. १२३८-१२३

छण्णिय आचा. २२६-४४२

छप्पुव्व आव. १६६-२०

छव्वगवार पि. २७८-२६१

छम्माणि आव ५२५-५४

छम्मासव्व आव. ३-१४२

छम्मासे आव. ५१३-५२

छलया व आव. १३५४-१५२

छव्वीसाए आव. १०-४२

छहि कारणेहि

पि. ६६१-३२६

छहि मासे दश. ३७०-३६४

छायंमि पि. १७२-२८१

छावट्टि आव. २५८-२६

छिन्नंमि तत्रो

पि. ३६१-३०२

छिन्नंमि संसयंमि आव.

६०१-६०, ६०५-६१, ६०९-

६१, ६१३-६२, ६१७-६२,



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

६२१-६२, ६२५-६३, ६३३-  
६३, ६३७-६४, ६४१-६४

छिन्नमछिन्नं पि. २३१-२८७

छिन्नमछिन्नो पि. ८४-३०१

छिन्नो विदु पि. ८५-३०१

जइ अत्थि दशा. ७०-४८३

जइ अब्भत्थे आव. ६६८-६७

„ अब्भासे ओ. १८१-२०७

„ असणमेव

आव. १६०४-१८६

जइआ चेव ओ. १६६-२०६

जइ उवसंत आव. ११६-१२

जइ एगगं आव. १४८५-१६५

„ वीसा पि. १५६-२८०

जइणो सावग पि. १५७-२८०

जइ तरुणो ओ. ६०८-२४६

„ तं लिंग आव. ११३७-११३

„ ताव सू-४४-४५६

„ ता गिहि दशा. ४२-४८०

„ तिसि ओ. १५६-२०४

„ ते चित्तं

आव. १५०१-१६७

„ दोण्ह ओ. ४१९-२२६

„ पगई दश. १०७-३३८

„ पच्छ पि. ६१४-३२२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जइ पुण खद्ध ओ. १५१-२०४

जह वतं तु पि. १६१-२८३

जइ पुण गच्छं

आव. १३८६-१५५

„ „ वच्चं ओ. ४२-२४९

„ „ निव्वाघाए

आव. १५३२-१७१

„ „ निव्वाघाओ

ओ. ३५-२४८

„ „ „ आव. १३७६-१५५

„ धव्याल ओ. १६८-२०८

जइ य पडि आव. ६८३-६८

„ रितो ओ. २५२-२१३

„ लिंगम

आव ११३८-११३

„ लुद्धो ओ. ५६२-२४२

जइ वारिमज्झ

आव. ८३७-८२

„ वासुदेवु आव. ४३१-४५

„ विय पडि

आव. ११४९-११४

„ ता पि. ४६७-३०९

जइवि वय आव. ७१३-७१

„ पि. ५११-३१३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जइ वेत्तवग

आव.	११५१-११४
„ संका	पि. ५२१-३१४
„ से न	पि ६१८-३२२
„ सुद्धा	ओ. ९७-१६६
„ हुज्ज	आव. ६७०-६७
जउघर	उत्त ३५५-३६६
जइ तमिह	आव ६०७-८९
जइहे महिसे	ओ. २३८-२१२
जणसव	आव. २०५-२१
जणणी	आव. १०६५-१०८
जणसावगाराण	पि. ५०४-३१२
जणवय	दश. २७३-३५४
जत्तासाहण	ओ. ५७७-२४३
जत्थइम्हे	ओ. ३०४-२१८
जत्थ अपुव्वो	आव. ५४४-५५
„ „	आव. ५६८-५७
„ उ तइओ	पि. १५६-२८०
„ उ थोवे	पि. ५६६-३१८
„ उ अचित्त	पि. ५४५-३१६
„ पुण	ओ. ५७३-२४३
जत्थ य एगो	आव. ६७५-६६
„ „ जं	आचा ४-४२०
„ „ जो	आचा. ५१-४२४
„ „ नत्थि	आव. ५१-१३६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जत्थ रायो उत्त. १३३-३७७

„ साहम्मिया

ओ.	७७६-२६२
„ „	ओ. ७८०-२६२
„ „	ओ ७८१-२६२
„ „	ओ. ७८३-२६२
जदि पढमं	ओ. ६२१-२४७
जमदग्गि	उत्त. १४५-३७८
जम्मण वि	आव. ३६७-३६
जम्मणे नाम	आव. १८६-१६
जम्मं एसइ	पि. ७५-२७३
जम्मं मयंग उत्त.	३२३-३६५
जम्माभि	आचा. ३१६-४५२
जम्हा दंसण	आव. ११८१-११७
„ विण	आव. १२३१-१२२
जमहं दिया	उत्त. १२६-३७६
जयघोसा	उत्त ४६३-४१०
जयणम	ओ. ४६-१६५
जय नव	ओ. १-२६५
जयमाणस्स	आचा. ३१४-४५२
जयमाणा खलु	ओ. ४-२०२
जयमाणा विह	ओ. १२४-२०१

आद्यांश ग्रन्थ-गार्थांक पृष्ठं

जया ते	उत्त. २७६-३६१
जया रज्जं	उत्त. २७५-३६१
जया सत्त्वं	उत्त. २७७-३९१
जलमाल.	सू. १६१-४७१
जलयर	सू. १४८-४७०
जस्स अणु	आव. ७६७-७६
„ खलु	दश. २६८-३५७
जसभदे	आव. १३०३-१४७
जस्स जस्रो	आचा. ४७-४२४
„ जएहिं	दश. १२५-३३६
„ जहा	ओ. ६३१-२४८
„ य इच्छा	आव. ६६०-६९
„ „ जोग	ओ. ४२८-२३०
„ वि अ	दश. ३००-३५७
„ सामाणिओ	आव ७९७-७८
जह अंतरिक्ख	ओ. ४०-१६४
जह अम्भंग	ओ. ५४६-२४०
जह एसो	दश. २९७-३५७
„ इत्थ	दश. १३०-३४०
„ उल्ला	आव. ७५६-९४
„ कम्मं	पि. १८९-२८३
„ कारण	पि. ७१-२७२
„ काय	आव. १४८६-१६५
„ खलु भु	आचा २३४-४४३
„ „ मह	आचा. २८३-४४८

आद्यांश ग्रन्थ-गार्थांक पृष्ठं

जह गयकुल	दशा. ३०-४७६
„ चैव य	पि. ६०६-३२१
„ „ उ	पि. ५५६-३१७
„ „ उ	पि. ५६४-३१७
„ „ पुव्व	पि. ३५१-२६८
„ छेय	आव. ९५-१०
„ जच्च	आव. ६७८-६७
„ जह सु	आव. ११६९-११६
„ जिण	दश. ९४-३३६
„ णामगो	सू. ६०-४६३
„ णाम मंड	सू. ५१-४६०
जहणं	उत्त. २-३६५
„ तिक्ख	आव. २-११६
„ तिपएसो	पि. ५७-२७१
„ तुम्हे	उत्त. ३०७-३९४
„ दंसण	पि. २१६-२८५
„ दाह	दश. ३३५-३६१
„ दीवा	दश. ३१-३३१
„ दुमगणा	दश १२७-३४०
„ दुओ	आव. १२४३-१२३
जहदेवस्स	आचा १६७-४३६
जह देह	आचा. ११६-४३१
„ धाऊ	उत्त. ३४-३६८
जह नाणेणं	आव. ११६७-११५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जह नाम आउर

दश. ३६४-३६४

„ „ कोइ आंव. ६८३-६६

„ „ महुर

आव ११३३-११२

„ „ „ ओ. ७६-२६१

„ „ सिरि सू. ५३-४६०

जहणणेण ओ. ४२५-२२६

जह वालो ओ. ८०१-२६४

„ भमरो दश. ६६-३३७

„ मन्ने उक्त. ३०३-३६३

„ मम दश. १५४-३४२

„ वक्कं आचा ३०१-४५०

„ वऽस्साओ दश ६४-३३४

„ वा तिल

आचा. १३२-४३२

„ वा विस सू. ५२-४६०

„ सगल आचा. १३१-४३२

„ सव्वपाय

आचा. १८६-४३७

„ सव्वकाम आव. ६८५-६६

„ समिला आव. ८३४-८२

„ सागरंमि ओ. ११६-२०१

„ सा हिर ओ. ५००-२३६

„ सावज्जा

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

आव. ११४७-११४

„ सुकुसलो ओ. ७९५-२६३

„ सुत्तं आचा. २१२-४४०

„ सुत्तं सू. १२४-४६७

„ हत्थिस्स आचा. ११०-४३०

जहा खरो आव. १००-११

जहा जलंताइ

आव. १३२६-१४३

जहा लाहो उक्त. २५५-३८६

जहियं तु आव. १-१३४

जहेव कुं पि. ३५४-२६८

जाइस्सरो आव. १९३-२०

जाइं खेत्ताइं सू. १५२-४७०

„ भणिघाइं दशा. २३-४७८

जाईइ पगास

उक्त. ३५२-३६८

जाई कुल गण पि. ४३७-३०६

जाई कुले पि. ४३८-३०६

जाए दिसाए ओ. ८३-१६८

„ „ ओ २४६-२१३

„ „ आव. ५२-१३६

जा जयमाणस्स

पि. ६७१-३२७

„ „ ओ. ५५६-२६०

जा जेण होइ पि. ४१६-३०४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जाणइ सयं आचा. ६४-४२६

जाणगसरीरभविण्

उत्त. ६६-३७१, २३७-३८७,

२४४-३८८, २५०-३८८,

२६०-३८६, २८०-३६१,

३१८-३६५, ३२८-३६६,

३५९-३६६, ३७३-४००,

३९२-४०३, ४०६-४०४,

४२४-४०६, ४५७-४०६,

४५६-४०६, ४६२-४१०

४८२-४१२, ४८६-४१२

४८६-४१२, ४९८-४१३

५००-४१३, ५०२-४१३

जाणगभविय उत्त. ५०६-४१४

५०८-४१४, ५१२-४१४

५१६-४१५, ५१८-४१५

५२१-४१५, ५२६-४१६

५३२-४१६, ५३५-४१७

५४४-४१८, ५४७-४१८

५५०-४१८, ५५२-४१८

५५४-४१६,

जाणगपुच्छं उत्त. ३०४-३९३

जाणाऽऽवरण आव. ८४३-८३

” उत्त. १५३-३७६

जाणि भणि दशा. १३६-४८६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जाणि भणि दशा. २१-४७८

जाणं आहं आव. ७-१४५

जाणंतरिए ओ. १८०-२०७

जाणंतोऽवि

आव. ११६०-११५

जाती आजा

दशा १३०-४८६

जातो च्छ्रो दशा. १३१-४८९

जा दक्कम्म उत्त. ५३६-४१७

जा देवसियं

आव. १५३५-१७१

जामाडुपुत्त पि. ४३४-३०५

जायण उत्त. ११४-३७५

जायतेण आव. ६-१४५

जायसु न पि. ४७२-३०९

जाया य आव. १-१३८

जारिसया पि. ५२८-३१४

जावइया तिस आव. ३०-४

जावइयं ओ. ६०६-२४६

जावइया किर

आव. १५६७-१७६

जाव गुरुण ओ. १५३-२०४

जावदव आव. १०५५-१०४

जाव न पि. २१-२६८

जाव वुच्छं उत्त. १३१-३७७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जावन्ति अज्ज आव. ७६३-७५

जावन्तिए पि. ३६०-३०१

जावन्तद्वा पि. २७२-२६१

जावन्तियमुद्देशं पि. २३०-२८७

जा ससमय दश. १९७-३४६

जा ससमए दश. १६८-३४६

जाहे य उन्न ओ. ४९०-२३५

जाहेवि आव. ११६०-११८

जिअसजमो आचा. ३३-४२३

जिट्ठासाहे उक्त १२६-३७७

जिट्ठा सुवंसण उक्त. १६७-३८०

जिणचनिक आव. ३६८-३६

जिणवयणं दश. ४९-३३२

जिणपवयण आव. १२८-१३

जिणवयणवा

आव. ११७७-११७

जिणवयणंमि दश २६४-३५३

जिणवयणपट्टु दश. १४०-३४१

जिणाणं आव. ५-११४

जिणा वारस ओ ७१-२५२

जिनवसह आव. ३-४२

जियसत्तु ओ. ४५०-२३२

” पि. ८०-२७३

जीवकरणं उक्त. २०३-३८४

जीवमजीवे

आव. १०३२-१०१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जीवन्तंमि पि. ६१०-३२२

जीवनिकाया आव. ६१६-६०

जीवस्स अत्त

आचा. २६२-४४६

” उ दश. २२०-३४६

जीवाजीवा दश. २३३-३५०

” दश. २१६-३४८

जीवाणऽणंत आव. ६०१-८६

जीवाणम उक्त. ५३६-४१७

जीवा भवट्टिए सू. १५३-४७०

जीवामु पि. २२०-२८६

जीवे कम्मे आव. ५६६-६०

जीवो अणा

आव. ११२६-११२

जीवो ” ओ. ७७५-२६१

जीवो उ आव. १२४६-१२४

जीवो गुण आव. ७६२-७८

जीवो छक्काय

आचा. ३५-४२३

जीवो पमाय आव ८०२-७६

जीवोवलंभ आव. २१०-२२

जुगवंपि आव. ११६८-११५

जुज्जइ अकाल

आव. १५४६-१७४

” गणस्स पि. १६३-२८१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जुंजण आब. १०३८-१०२

जुण्णमएहि ओ. १३६-२०३

जुत्ती उ ओ. ४०३-२२७

जुत्तीसुव्वण दश. ३५४-३६३

जे अग्ने ओ. ७६८-२६१

जे अज्झयणे दश. ३५५-३६३

जे किर गुरु उत. ४६४-४१३

„ चउ उत. ३१६-३६५

„ भव उत. ५५७-४१६

जे चेव पडि ओ. ६३-१९६

जे जत्तिया ओ. ५३-१६५

जे जत्थ आब. १२०३-११९,

१२०४-११९, ११८८-११८

जे जिणवरा

आचा. २२५-४४२

जे जहि ओ. ४४२-२३१

जेट्टा कित्ति आब. ६४६-६५

जेट्टामूले ओ. २८६-२१७

जेण जीवन्ती उत. १३०-३७७

जेण भिक्खं उत. १२३-३७६

जेण रोहन्ति उत १२५-३७६

जेण वजं व दश. १३-३२६

जेणुद्धरिया आब. ७६६-७६

जेणुवगहिओ

आब. १४४९-१६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जेणे विस्सरियं

आब. १३-१४५

जे तिव्व आचा. २०३-४३६

जे ते देवेहि आब. ५५७-५६

जे बायरा आचा. १६८-४३६

जे बायरपज्जता

आचा. ७६-४२७,

८६-४२८, १०६-४३०

१२०-४३१, १४५-४३३

जे बंभचेर आब. ११२३-१११

जे भावा उत. ३८६-४०२

जे मंदरस्स आचा. ४६-४२४

जेवि न वा ओ. ७५३-२५६

जे विज्ज पि. ५०१-३१२

जेसि तु उत. ५२६-४१६

जे सहकूव आब. ५-१४३

जे सिपि दश. ७५-३३५

जे सुत्तगुणा आब. १६-१३२

जेहि सविया ओ. ६६७-२५४

जे हुंति उत. ५५८-४१९

जे इंदकेजं उत. २७१-३९०

जेइ पइवं पि. ३०४-२६३

जेइसतणो पि. ८७-२७४

जेए करणे दश. १७७-३४४

जेएण सू. १७७-४७३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

जो कक्षाइ आव ७६८-७६  
जो कोचगा आव. ८६६-८५  
जो गच्छं आव. १३६६-१५६  
जोगा अजिण्ण पि. ८६-२७४  
जो गुज्झएहि आव. ७६५-७५  
जोगु वओग उक्त. ४२६-४०६  
जोगमि उ ओ. ६००-२४५  
जोगे जोगे जिग

ओ. २७७-२१६  
जोगे जोगे ओ. २७६-२१६  
जो च्च उक्त. २७४-३६१  
जो च्च ओ ६६४-२५१  
जो च्चहोइ आचा. ३३-४५३  
जो णवि व आव. ८०३-७६  
जोणिब्भूए आचा. १३८-४३३  
जो जइया आचा. २७६-४४७  
जो जह व ओ. ४४६-२३१  
जो जहवायं पि. १८६-२८३  
जो जहियं सो आव. ५८-१३६  
जो जाहे आव. १२५६-१२५  
जो जीवी सू. १४५-४७०  
जो तिहि आव. ८७२-८५  
जो तेसु दश. ६५-३३७  
जो निच्च आव. ६३६-९२  
जो पुढवि आचा. १०२-४२६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

जो पुण करणे आव. ३०-१३३  
जो पुण बीसा पि. २६-२६८  
जो पुण हवेज्ज  
ओ. ५६४-२४२  
जो पुण हिंसाय ओ. ५८-१६५  
जो पुण्वि उद्धिटो  
दश. २४५-३५२  
" " " दश. २६३-३५७  
जोमणुएहि आव. ६६-१३७  
जो मागहओ ओ. १३-२५६  
जो भिक्खु दश. ३५६-३६३  
जो य तवो आव. ५२७-५४  
जो य पओगं ओ. ७५५-२५६  
जो य पमत्तो ओ. ७५२-२५६  
जो वच्चंतंमि ओ. ५२-२५०  
जो सन्निवाइओ  
उक्त. ५१-३६९  
" " उक्त. ५३-३७०  
जो समो आव. ७६८-७८  
जो सब्बसिण्ण आव. ९३०-९१  
" " कम्म आव. ९२६-६१  
जो सो अरिद्ध उक्त. ४४७-४०८  
जो सो नमि उक्त. २६७-३६०  
जो हुज्ज उ आव. १५३४-१७१  
" आव. १३८१-१५५



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
जो होज्ज उ	ओ. ३७-२४९
जं कारण	आव. ५९५-६०
जं किंचि	ओ. ८००-२६४
जं किर दव्वं	उत्त. ४६१-४१३
जं कुणइ	ओ. ८००-२६४
जं केसवस्स	आव. ७५-८
जंघा परि	पि. ५०७-३१२
जंघा बाह	पि ३३१-२६६
जं चण्ण	ओ. २६-२५७
जं च तवे	दश. १३६-३४०
जं च महाकप्प	आव. ७७७-७६
जं चेव आउयं	आव. १६२-१७
जं जस्स	„ आव. १६३-१७
जं जह व कयं	पि. २४२-२८८
जं जुज्जइ	ओ. ७४१-२५८
जं जं जे जे	आव. ७६४-७८
„ „	आव. ७६५-७८
जं तेहि	आव. ११०६-११०
जं दव्वं	पि. ६८-२७५
जं दिसि	आव. ६२-१३७
जं दुक्कडंति	आव. ६८४-६८
„ „	आव. ६८५-६८
जं पप्प	उत्त. ८१-३७२
जं पढम	सू. १३३-४६८
जं पुण अचित्त	पि. ५४७-३१६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
जं पुण उद्दिस	आव. १५५०-१७४
जं पुण गुरुस्स	ओ ५७४-२४३
जं पुण	ओ. २७-२५७
जं भणसि	दश. ७१-३३४
जं भिक्खमत्त	दश. ३४४-३६२
जंभियगामे	आव. ५२४-५३
„ बहि	आव. ५२६-५४
जंमि निसे	ओ. ५६-१९५
जं वक्कं	दश. २८८-३५६
जं वेलं	आव. ३८-१३४
जं संठाणं	आव. ९६९-६५
ठवणकुल	ओ. १२-१९१
ठवणाए	दशा. ५४-४८१
ठवणाकम्मं	दश. ६७-३३४
ठवणा मिल	ओ. ४४०-२३१
ठाण दिसि	ओ. ५५०-२४१
„	ओ. ५६३-२४२
„ निसीयतु	ओ. ३४२-२२२
„ निसियण	पि. १५-२६७
ठाणासति	ओ. ६६१-२५१
ठाणासइ	आव. १४०६-१५७
ठाणे उव	ओ २६३-२१४
ठाणे य दायए	ओ. ४६२-२३३
ठाणं पमज्जि	आव. ७०४-७०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

ठिङ्गणु भावे सू. १७-४५६  
डक्को जेण

आव. १२६८-१२६

„ आव. १२७५-१२६

डङ्गइ आचा. २०८-४४०

डहरीओ उ दशा. ५-४७६

„ दशा ६-४७६

डहरे ओ. १७८-२०७

ढडुरसर पि. ४२५-३०५

णउईए आव. ८-४२

णउई य आव. ५-४२

ण करेति सू. १२६-४६७

णत्थि णएहि आव. ७६१-७५

„ य से आव. ८६८-८५

ण दुक्करं सू. २००-४७५

णमिपव्वज्ज उक्त. १४-३६६

णयरं च आव. १३३१-१५०

णव धनु आव. १५६-१६

णवमो अ आव. ३७५-३७

णववंभचेर आचा. ११-४२१

ण विणा उक्त. १६६-३८३

„ सू. १-४५५

ण सेणिओ

आव. ११७२-११६

ण्हाणईसु ओ. ४५५-२३२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

ण्हाणे पिअणे

आचा १११-४३०

ण हु अफल सू. ३५-४५८

णाणस्स ओ. ७८-२६२

णाणायट्ठा आव. २२-१३३

णाणावरणे उक्त. ७३-३७२

णाणे जोगु आव. ८०५-७९

णिदाविग्हा आव. ७०७-७०

णामअलं सू. २०१-४७५

णामंठवणा सू. १४३-४६९

णामतहं सू. १२२-४६७

णामदुमो दश. ३४-३३१

णामपयं दश. १६६-३४३

णामादी सू. १३४-४६८

णामंठवणादविए

आव. ३३-३४, ३५-१२२,

१२४८-१२४९-१२५०

१२५१-१२५२-१२५३

१२४-१२५४-१२५५-१२५

णामंठवणादविए

पि. ४०४-३०३

„ पि. ६२६-३२३

„ दश ८-३२८,

६-३२६, १६०-३४३,

२१८-३४६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं
णामंठवणादविए	णावि अ आव. ४२८-४५
उत्त. १४१-३६८,	णासो परी उत्त. ६५-३७१
१४२-३७८, ३७८-४०१	णिकखेवो उ उत्त. ५१७-४१५
णामं ठवणा दविए	„ कारणं आव. ७३७-७३
आचा. १८४-४३७,	णिगलादि दशा. १३८-४८६
१९०-४३८	णिद्वाए भाव आव. ८१६-८०
णामं ठवणा दविए	णियमा आव. ७४४-७३
सू. १०७-४६५	णिरए सू. ६२-४६१
„ सू. १०४-४६५	णिवर्चित दशा. १०५-४८६
णामंठवणाधम्मो	णिव्वियत्तियं आव. सू १८७
दश. ३९-३३१	णिव्वेहण आव. ८०६-७६
„ „ „ सू. १००-४६४	णीसवमाणो आव ८२८-८१
„ ठवणसरीरे	णेगमसंगह आव. ७५४-७४
दश. २२८-३५०	णेगावि ओ. १२३-२०१
„ ठवणा सुद्धी	णेगेहि आव. ७५५-७४
दश. २८३-३५५	णोआहारमी आव. ७७-१३८
„ „ भिक्खू	णोकम्ममि य उत्त. ६७-३७१
दश. ३३३-३६१	णोतसपाणे आव. ७१-१३७
„ ठवणा कम्मं	णो य विव दश ७२-३३४
आचा. १६२-४३८	णो सरसि आव. ३-१५०
„ ठवणा सू. ५५-४६०	तइए आहा सू. ३२-४५८
„ „ जाई दशा. १२८-४८८	तइए जयंत आचा. २६२-४४६
„ ठवण सू. १७८-४७३	तइए य ओ. ६२०-२४७
णामंगं उत्त. १४३-३७८	तइअमवच्चं आव. ४६६-४८
णायमि दश. १४९-३४२	तइए एसो आचा. २३६-४४३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
जइ आयाद दश. २१-३३०	
„ निसाइ आव. १५४१-१७३	
तइयकसा आव. ११०-११	
तइयंमि आचा. ३०० ४४६	
„ अंग आचा २५४-४४५	
„ करं पि. ३६६-३०२	
तऊवाउ ओ. ४५-१६४	
तवकोय ओ ६०-१९८	
तगराइ उक्त. ६२-३७३	
तच्चावाई आव ५२१-५३	
तज्जाय ओ. ४०२-२२७	
तज्जीव आव. ६०८-६१	
तडतडतडस्स सू. ७९-४६२	
तणकट्ट ओ. ४६७-२३६	
तणगहणा ओ. ७०६-२५५	
तण छेयं आव. ४६५-४८	
तणुओ आव. १४३४-१६०	
तणुई पव्व ओ. ३७-२५८	
तण्हाळुहा उक्त. ३३१-३६६	
तण्हावुच्छे.	
आव. १६०६-१८६	
ततियपंति आव. प्र. ४-४४	
तत्तो इत्थि ओ. ३२१-२२०	
तत्तो गुरु ओ. २६-२४८	
तत्तो दुत्ति उक्त. ३३२-३६६	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
तत्तो चरित्त	
आव. १६१०-१८६	
तत्तो य अण्ण आव. २-१४०	
„ „ चुआ उक्त. ३६३-३६६	
तत्तो य णंग आव. ४८०-४९	
„ „ पूरिम आव. ४६०-५०	
„ „ रायपिंडं	
आव प्र. २-१४१	
„ „ समंतेणं	
आव. ५५१-५६	
„ सुमंगलाए आव. ५२२-५३	
तत्थ असं दश. २६०-३५३	
„ उ आव. १४८१-१९५	
„ किल आव. ५४१-५५	
„ ऽब्भयणं उक्त. २८-३६७	
„ भवे दश. १४७-३४१	
„ मरीई आव. २२-४४	
„ य आव. ७८-१६४	
„ समणा दश. ११५-३३८	
„ समणो आव. सू १-१७८	
„ हिगारो दशा. ४१-४८०	
तत्तं जीवा आचा. ३२३-४५३	
तत्थवि सो आव. ६७५-६७	
तत्थावार्यं ओ. २६७-२१८	
तत्थाहरणं दश. ५१-३३२	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तत्थेव ओ ११२-२००  
 तद्विवस आ. १३६०-१५३  
 तदुभय ओ. १७५-२०६  
 तद्दोस ओ. ४६८-२३३  
 तप्पागारे आ. ५५-६  
 तप्युव्विद्या आ. ५६७-५७  
 तम्मूलं आ. ४३९-४६  
 तम्हा उ अप्प दश. ३०८-३५८  
 तम्हा उ निम्म

आ. ५५६८-१७६

” ” सुर दश. १४८-३४५

” कम्माणीयं

आचा. २२१-४४१

” खलुप्प उत्त. ५२७-४१६

” खलुं क उत्त. ४९६-४१३

” जे दश. ३५८-३६३

” ण बज्ज

आ. ११५५-११४

” दयाइ दश. १३२-३४०

” दुच्चक ओ. ३८६-२२६

” जिण उत्त. ५५९-४१९

” धम्मे दश. ३६७-३६४

” पसाण ओ. २२६-२११

” पुव्वं ओ. १३०-२०२

” न एस वि. १७६-२८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

” सया . . ओ. ५९-१९६

तम्हा जइ ओ. ५३१-२३९

तरुण आ. १२६७-१२६

तरुणा ओ. १३५-२०३

तरुणित्थि ओ. ४९१-२३५

तरुणो आ. १५५६-१७५

तच्चत्थु दश. ८५-३३६

तवनियम आ. ८९-९

तच्चयणं आ. ४३०-४५

तवसंजमगुण दश. २१०-३४८

” नाणे सू. ४३-४५९

” प्पहाणा सू. ११४-४६६

तवसंजमो आ. ७८९-७८

तवहेउ पि ६६८-३२७

तस्स असं ओ. ७५१-२५९

” उत्तरी आ. सूत्र-१६८

” कड पि. १७८-२८२

” कसाया

आ. १४७१-१६४

तसकाए आचा. १५२-४३४

तसपाणेहि आ. ६-१३१

तस्स य पाय ओ ८०२-२६४

तस्स य वेस उत्त. २९३-३९२

तस्सासाइ ओघ. २५-१९२

तस्सेगट्ट आचा. ६-४२०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तह उवदंस	आव. प्र-२-१५०
तह चैव	ओ. ७८-१६७
तह पवयण	दशा. ३१-४७६
„ बारस	आव. २४०-२४
„ नाण	आव. ९६-१०
„ रेवइ	आव. ४४-१३५
„ विय	आव. १४३८-१६१
„ „ कोइ	सू. १८६-४७४
तायंसि	आव. ४३-३४
तिग दुग	आव. २३९-२४
तिगसंजो	आव. २-१७८
तिण्ह सह	आव. ८५८-८४
तिणिण अ अड्डा	आव. २५७-२६
तिण्हं अण	उत्त. १०१-३७४
तिण्ह सह	आव. ८५७-८४
तिण्हंपि	उत्त. ७०-३७१
तिणिण दुवे	दशा. ७७-४८३
„ दिणे	ओ. २१५-२१०
„ य गो	आव. ६४६-६५
„ विहत्थी	ओ. ६८०-२५३
„ सल्ला	ओ. २३-२४७
„ सए	आव. ५३५-५४
तिण्णेव उत्त	आव. ४२-१३५
„ य कोडि	आव. २२०-२२
„ „ लक्खाइं	आव. २६०-२६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तिण्णेव य वास	आव. २६८-३०
तित्तीस	आव. ६८-२७
तित्थगराण	आचा. ३१८-४५२
„ गणो	आव. २११-२२
„ गरसिद्ध	दशा. ३२५-३६०
तित्थं चाउ	आव. २६५-२७
तित्थयरे य	सू. १-४५५
तित्थयरो आचा.	२७८-४४७
तित्थयणामं	आव. ५६६-५७
तित्थयरकेव उत्त.	३१५-३६५
„ गुणा	आव. ११४४-११३
तित्थयरा राया	ओ. २६१-२१४
तित्थयराणं	आव. ३३८-३३
तित्थयरे भग	आव. ८०-६
तित्थयरो किं	आव. ७४२-७३
तित्थाइं	आव. ५५८-५७
तिन्नि य पागार	आव. ५४८-५६
„ सया	आव. ६७१-९५
„ „	आव. ९६६-६५
तिन्नि उ पए	पि. ५५-२७१
तिन्ने ताईं	दशा. ३४५-३६२
„ „	दशा. १५६-३४३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तिन्नेव य ओ. ६९-२५२

„ ओ. ७२-२५२

„ ओ. ७५-२५२

तिबलाग पि. ६३२-३२४

„ ओ. ५४२-२४०

तियमणा आव. १४५१-१६२

तिय सीयं पि. ६२०-३२३

तिरिएसु आव. ८२६-८१

तिरियाय य पि. ३६५-२६६

तिविहा उ दश. २८४-३५५

तिविहाणु आव. १५६३-१७६

तिविहा य दव्व

आचा. २८७-४४८

„ तिविहा

आचा. १५५-४३४

„ बेइं ओ. ४२-१९४

तिविहेणंति

आव. १०६०-१०४

तिविहोवघा ओ. ४४६-२३२

तिविहो वण ओ. ४१-१६४

„ उ दव्व पि. ८-२६६

„ य दव्व ओ. ३३५-२२१

„ य होइ ओ. ४८३-२३५

„-य होइ आव. २०-१३३

„ होइ ओ. ४०९-२२८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तिविहो तेउ पि. ३५-२६६

„ पुढवि ओ. २२-१६२

„ सरीर आव. २३-१३३

तिविहं तु आचा. २१८-४४१

तिसु तिसि आव. १४०५-१५७

तीत्थंकरगुरु

दशा १३४-४८६

तीसा बारस आव. ६५२-६५

तिल्लं तेगि आव. १७४-१८

तुंगयसन्नि आव. ६४५-६४

तुज्झट्टाए पि. २०५-२८४

तुज्झ पिया दश ८६-३३६

तुंबवण आव. ७६४-७५

तुम एव य उत्त. १३५-३७७

तुमए समगं आव. १६-१३२

तेआकम्म आव. ४३-५

तेउस्सवि आचा. ११६-४३१

ते उ पडि ओ. ५१३-२३७

तेण समं पि. ४८०-३१०

तेणविपडि

आव. १२३६-१२३

तेण परं आवा

ओ. ३२०-२२०

„ „ पास ओ. १०८-२००

„ „ पुरि ओ. ३१६-२२०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
 तेणा सावय ओ. १३२-२०२  
 तेणियं आच. १२२३-१२१  
 तेणेहि पहे आच. ४८५-५०  
 तेणो व पि. ७४-३००  
 तेत्तीसइमे उक्त. २६-३६७  
 तेत्तीसाए आच. सू-१५०  
 ते पव्वइए आच. ६१०-६१,  
 ६१४-६२, ६१८-६२,  
 ६२२-६२, ६२६-६३,  
 ६३०-६३, ६३४-६३,  
 ६३८-६४  
 ते पुण ससू  
 आच. १५३१-१७१  
 तेरसमे अ उक्त. २१-३६७  
 तेरसपए आचा. ४१-४२४  
 तेरिच्छया सू. १४७-४७०  
 तेल्लदहि पि. ६४६-३२५  
 तेवीसाए आच. २५३-२५  
 तेवीसं च आच. २७५-२७  
 ते वंदिऊण आच. ८३-६  
 तेलोक्कं आच. ५००-५१  
 तेसि उत्तर उक्त. १९१-३८३  
 तेसि गुरुण पि १०२-२७५  
 ,, दुण्हवि उक्त. ४१०-४०४  
 ,, पुत्ता उक्त. ४४६-४०८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 तेसि मताणु सू. १२०-४६७  
 तेसिमेव य आच. ६-१४५  
 तेसुवि य दश. ६५-३३६  
 तेहि अ उक्त. ३६७-४००  
 तो उद्धरंति ओ. ८०५-२६४  
 तो उवगारि आच. ८१७-६०  
 तो ते सावग दशा. ३७-४८०  
 तो समणो दश. १५६-३४२  
 तो ,, आच. ८६७-८५  
 तोसलि आच. ५०६-५२  
 तं अन्न उक्त. ४६६-४१०  
 तं कसिण दश. ३५३-३६२  
 त जह उ आच. १-१४१  
 तं च सि आच. १२७२-१२६  
 तं च कहं आच. ४५५-४७  
 ,, आच. ७४३-७३  
 तंडुलजल पि. ८६-३०१  
 त च कह आच. १८१-१९  
 तं तह दु आच. ८४०-८७  
 ततिममं दश. १७३-३४४  
 तं दाएइ आच. ४२३-४४  
 तं दिव्व आच. ५९१-६०  
 तं न भवइ दश. १०५-३३७  
 तं नेह पिता सू. १९६-८७५  
 तं पव्वइए आच. ६०६-६१



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

तं पव्वइयं आव. ६०२-६१  
 तं पासिऊण उक्त. २६८-३६३  
 तंपि य सु पि. ६०८-३२२  
 तं बाए नंदि आव. ४८४-५०  
 तं बुद्धिम आव. ९०-१०  
 तं मेरु आव. १२७०-१२६  
 तं वयणं उक्त. ३६८-४००  
 " आव. ४२५-४४  
 तं सोऊण उक्त. ३४४-३९८  
 तं होइ पि. ६५५-३२६  
 थक्के थक्का पि. १६६-२८१  
 थरो प्हं ओ. १७-१६२  
 थुल्लीएं पि. ४२६-३०५  
 थिबुयायार आव. ५४-६  
 थुइमंगल ओ. १३७-२०३  
 थुईणिकखेवो सू. ८४-४६३  
 थुइथुणण आव. ११०५-१०६  
 थुणाइ पूस आव. ४४१-४६  
 " बहिं आव. ४७२-४६  
 थूलगअदत्ता  
 आव. ३-सू-१७६  
 " मुसावायं आव. सू. १७६  
 थहं रयण आव. ११०१-१०६  
 थेर प्हु पि. ५६८-३२१  
 थेरी दुब्बल पि. ४१८-३०४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

थेरो गलंत पि. ५८०-३१६  
 थोवाहारो आव. १२८२-१२७  
 थोवे थोवं पि. ५७१-३१८  
 थोवंपि पमा दश. २०२-३४७  
 थोवावसेसि  
 आव. १३६३-१५६  
 " ओ. ६५०-२५०  
 थोवावसेस आव. १३४०-१५१  
 थंडिलवाघा  
 आव. १४७-१३५  
 थंडिल्ल पुव्व ओ. ६१८-२४७  
 दइएण वत्थिणा  
 ओ. ३६२-२२४  
 " पि. ४२-२७०  
 दक्खत्तणयं दश. १६१-३४६  
 दक्खिणणे उक्त. २५४-३८६  
 दगतीरे ओ. ३५-१९३  
 दगघट्ट दशा. ७८-४८४  
 दगबीए पि. ५८८-३२०  
 दट्ठुं संबुद्धो सू. १६४-४७४  
 दट्ठूण कीर आव. ३४७-३४  
 " चेडि उक्त. ९५-३७४  
 " य अण पि. २९३-२६२  
 " तहिं उक्त. ३७०-४००  
 दट्ठुं सिणेह आव. १५४-१६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
दढसम्मत्त दशा. ५०-४८१  
दढभूमीए आव. ४९७-५१  
दत्तेण पुच्छि आव. ८७१-८५  
दत्तीहि उ आव १५६०-१८४  
दहर पि. ३६४-२६६  
दमदंते आव. ८६५-८५  
दया य उक्त. १५७-३७६  
दरहिडिए ओ. ५४-२१३  
दव अप्प ओ. ३०५-२१८  
दव्वइरिया  
आचा. २६४-४४६  
दव्वकरण उक्त. १८४-३८२  
दव्वगुणो आचा. १७९-४३७  
दव्वट्टवणा दशा. ७६-४८४  
दव्व तदट्टो दशा. ३२-४७६  
" " दशा. ३३-४७६  
दवदव आव. १-१४१  
दव्वप्पओग दशा. १३७-४८६  
दव्वमरण उक्त. २०८-३८४  
दवमाइ ओ. २४२-२१२  
दव्वविउ आव. १०६४-१०४  
दव्वविमु आचा. २५६-४४५  
दव्वसुय उक्त. ३११-३६४  
दव्वाइछिन्नंपि पि. २३४-२८७  
दव्वावाए दश. ५५-३३३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
दव्वाइओ पि. ३९६-३०२  
दव्वाओ असं आव. ६४-७  
दव्वाण सव्व दश. ३१५-३५९  
दव्वादिएहि दश. ५९-३३३  
दव्वाभिलाव आव. ७३६-७३  
दव्वाभिलाव सू. ५४-४६०  
दव्वाया पि. १०४-२७५  
दविअं कार दश. ५८-३३३  
दव्वीए भाय आव. १०-१४२  
दव्वीछूढे पि. २५४-२८६  
दव्वुग्गहो आचा. ३०५-४५०  
दव्वुज्झणा आव. १४६२-१६३  
दव्वुज्जो आव. १०७५-१०६  
दुव्वुवहाणं आचा. २८२-४४८  
दव्वे अद्ध आव. ६६०-६६  
" दश. ११-३२६  
दव्वे अच्चि पि. ६७-२७२  
दव्वे किरिए सू. १६६-४७२  
दव्वे खित्ते आचा. १७८-४३७  
२८६-४४८, ३०४-४५०,  
३५९-३६३, ३-४५४,  
२-४५४, ४-४५४,  
१६१-४३८,  
दव्वे चित्त दशा १२-४७७  
दव्वेण या आव. ८२५-८१

आद्यांश ग्रन्थ-गार्थांक पृष्ठं

दब्बे तिविहा

आव. २७१-३५४

दब्बे दुहा दश. ३६२-३६३

दब्बे निहाण दश. २६४-३५७

,, मण आव. १०५२-१०३

,, भावे य

आव. १५२३-१७०

,, , य आव १६३१-१८८

,, सरीर दशा. २९-४७६

,, भावेऽवि दश. ४४-३३२

,, भावे घासे

ओ. ५३९-२४०

,, , संजो पि. ६३६-३२४

दब्बे सच्चित्तार्ई

दश. ३६०-३६३

,, , दशा. १२१-४८८

,, , सू. १७०-४७२

,, , आचा. ३८-४२३

,, सरीर दश. ३६८-३६४

,, सीयक्त आचा. २००-४३६

दाव्वेसणा उ दश. २३७-३५१

दब्बे रसे आव. १६१८-१८७

दब्बे रुहा ओ. ७६५-२६०

दब्बं गंधंग आचा. ३१५-४५२

,, च पर सू. ३७-४५८

आद्यांश ग्रन्थ-गार्थांक पृष्ठ

दब्बं जाणण आचा. ३७-४२३

,, जेण व दश. ३२७-३६०

,, च अत्थि दश ४०-३३१

,, तु पोण्ड सू. ३-४५५

,, दब्ब दशा १२६-४८८

,, निहा सू. ४२-४५६

,, पओग सू. ५-४५५

,, माणु दश १७-४७७

दब्बसि अत्त पि १०६-२७५

,, ठाण ओ १०२-१६६

,, निण्ह आव. १०५३-१०३

,, , आव. १०६१-१०४

,, लड्डु पि ८६-२७४

दब्बं सरीर आचा. ७०-४२६

,, , दशा. २५-४७८

,, संट्टा आचा. ३११-४५१

,, , आचा ३१२-४५१

दब्बं सत्थ आचा. ३६-४२३

,, , आचा. २३०-३५०

,, सरीर आचा २८-४२२

दसआओ दशा. ४-४७६

दस उद्देसण आव. १-१४३

दसकालि दश. ७-३२८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

दसरापवखो

आव. ११७६-११७

दस दगलेवे आव. ९-१४२

दस दो य आव. ३२-५४

दसपुर उक्त. १७५-३८१

दस ससि पि. १४६-२७६

दससु अ उक्त. ३७६-४०१

दसहि आव. ३११-३१

दसाणं पिंड दशा. ८-४७६

दसारसीह आव. ११७४-११६

दहणे पया आचा. १२१-४३१

दाऊण ओ ५८६-२४४

दाणे अभिग ओ. ४३५-२३०

दाणे कय पि. ३५३-२९८

दाणेति दत्त दश. १२३-३३६

दाणं च माह आव. ३६६-३६

दाणं न होइ पि. ४५५-३०७

दायव्वमदा पि. ६०७-३२१

दाहिणपासंमि य

आचा. ४८-४२४

,, उ आचा. ५२-४२५

दाहित्ति तेण पि. ४७०-३०६

दाहोवसमं आव. १०७६-१०६

दारं जा पडि ओ. २०७-२०६

दावद्दे आव. २-१४१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

दासो दासी दशा. ६६-४८५

दिज्जाहि भाण

ओ. ६८४-२५३

दिज्जंते पडि पि. ३११-२६४

दित्तादित्ता ओ. ३०२-२१८

दिन्नाउ ताउ पि. २२३-२८६

दिन्ने कोडिन्ने

उक्त. २६५-३९३

दिट्ठमदिट्ठा ओ. ९५-१६६

दिट्ठमदिट्ठं आव. ५२२४-१२१

दिट्ठा व समो ओ. ६६-१६६

दिट्ठे सुए आव. ८४४-८३

दिट्ठं खीरं पि. १३१-२७८

दिट्ठं त सुद्धि दश. ११६-३३९

दिट्ठं तो अर दश. ६१-३३६

दिण्णे गुरूहि ओ. ५२४-२३८

दिसा अवर आव. ३३-१३४

दिसिदाह आव. १३४६-१५२

दिसिपवण ओ. ३१६-२१६

दिसिवए आव. सू-६-१८०

दिसिव्वय आव. १० सू. १८१

दीहकाल आव. ९५३-६४

दीह वा हस्सं आव. ९७०-६५

दुग्गइफल सू. १११-४६६

दुग तिग आव १४५६-१६३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 दुग्माई पि. ६११-३२२  
 दुग्गाइतो आच. १३४२-१५१  
 दुगुणो ओ. २१-२५६  
 दुहुपसु ओ. ३६-२५८  
 दुस्त्रिवि तिस्रि  
 उत्त. २२६-३८६  
 ,, नमी उत्त. २६६-३९०  
 ,, रयणी उत्त. १४८-३७६  
 दुपएसाई आचा. ४४-४२४  
 दुप्पणिहि दश. ३०६-३५८  
 दुपयचउ दश. ३३८-३६१  
 दुमपत्ते उत्त. २८२-३६१  
 दुसंपुष्पियनिज्जु दश.  
 १५१-३४२  
 दुसंपुष्पिआ य दश ३७-३३१  
 दुसंपुष्पियाइया दश.  
 १६-३२६  
 दुसयाउ उत्त. २८१-३६१  
 दुसा य पायवा दश. ३५-३३१  
 दुम्भासिएण आच. ४३८-४६  
 दुत्तभद्वं ओ. ६१४-२४७  
 ,, ओ. १६-२५६  
 दुविहंत उत्त. ५१४-४१५  
 दुविहतिविहेण  
 आच. १५७२-१७७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 दुविह वण आचा. १२७-४३२  
 ,, विराहण पि. ५५६-३१७  
 दुविहंपि णेग आच. १४४-१५  
 दुविहंपमोग उत्त. १८८-३८२  
 दुविहा य चरि आच. ७१८-७१  
 ,, य तेउ आचा. ११७-४३१  
 दुविहा उ उत्त. ५४०-४१७  
 ,, ,, आचा. १०७-४३०  
 ,, ,, आचा. २८६-४४८  
 दुविहाए आच. ८२४-८१  
 दुविहा खलु  
 आचा. १५३-४३४  
 ,, ,, ओ. ५६-२१४  
 दुविहाजा आच. ७६-१३८  
 ,, परू आच. ८६१-८८  
 ,, बायर आचा. ७२-४२६  
 दुविहा य पुढ  
 आचा. ७१-४२६  
 ,, य वाउ आचा. १६५-४३५  
 ,, ,, होई ओ. ७९३-२६३  
 ,, ,, होति ओ. ७७-२२५  
 दुविहो उ पि. ४८४-३१०  
 ,, ,, पि. ५६-२७१  
 ,, ,, आच. १३८३-१५५

आद्यांश, ग्रन्थ-गाथांक, पृष्ठं  
दुविहो अ होइ . . . . .  
आचा. १८८-४३८  
" कार्यासि  
आव. १४३३-१६०  
" खलु आव. १०७२-१०६  
" खलु आ ओ. ५४९-२४१  
" " अभि .  
ओ. ५६७-२४५  
" य होइ उत्त. २३६-३८७  
देवकुरु आचा. १८१-४३७  
देवगइ आव. १२५-१३  
देवाणुअत्ति आव. ५८३-५९  
देवासुरमण आव. ९२२-६०  
देविद आव. ७७४-७६  
देवी अ उत्त. ३३७-३६७  
देवीणं आचा. ७-४५४  
देवेसु आव. ८२७-८१  
देवो चुओ आव. ५१४-५३  
देसियद आव. १४८६-१६५  
देसिय आव. १५१५-१६६  
देसुणगं आव. १८९-१६  
देहमइ आव. १४७६-१६४  
देहि इमं पि. २३३-२८७  
दोवि अ उत्त. ४६५-४१०  
दो अज्झयणा दश. २४-३३०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
दो(दु)ओणयं . . . . .  
आव. १२१६-१२०  
दो चवकी आव. प्र-३-४४  
दो च्चेव आव. १६१३-१८६  
दो चेव आव. ७०५-७०  
दो चेव य. आव. ५३३-५४  
" सुय आव. २२-५४  
" " सुवण्णेसु आव. १६५-१७  
दो छच्च आव. १६१२-१८६  
दोत्ति उ पि. ५१५-३१३  
दोत्ति य आव. ४१-१३५  
दोसग्गीवि पि. ६५८-३२६  
दोसेण जत्स ओ. ४४४-२३१  
" जेण ओ.  
दोसोला आव. ७३-८  
दंडए लहिया ओ. २८-२५७  
दंडकस आव. ७२५-७२  
दंड कवाडे आव. ६५५-६४  
दंतपुर आव. ६४-१४६  
दंते दिट्ठि आव. १३७१-१५४  
दंसण विणए, आव. १६०-१८  
" " आव. ४५२-४७  
" चरणे पि. १५४-२८०  
" मोहे उत्त. ७७-३७२  
" " चरणे पि. १४६-२७६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
दंसण नाण चरित्ताणि	
	दश. ३०५-३५८
” ” चरित्ताण	
	पि. ६५-२७२
” ” चरित्तेसु	
	आव. १०८२-१०७
” ” चरित्त	
	दशा-२२-४७८
” नाण आचा. ३१७-४५२	
” ” चरित्ते	
	आव. १२०५-११९,
	२१-१३३, १२०७-११६
दंसणनाणचरित्ते	
	दश. १८१-३४५,
	३१४-३५६, २८७-३५६
” ” ” आचा. १५६-४३४	
दंसिअच्छं	ओ. ३८६-२२६
दंसणवय	आव. ४-१३६
दंसणनाणप्प	पि. ६१-२७४
घडगाइ	ओ. २७४-२१५
घणदेवे	उत्त ३३८-३९७
घणसत्थ	आव. १७१-१७
घणजुय	पि. ९६-२७४
घन्नाहं चउ	दश. २५२-३५२
घन्नाणि	दश. २५०-३५२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
धम्मकह पि. ३१२-२६४	
धम्मकहाअवि	
	आव. ३६१-३६
” अखि पि. ३१३-२६४	
” बोद्धव्वा दश. १६३-३४६	
धम्मत्थि दश. ४१-३३२	
धम्मनियत्त	
	आव. ११७१-११६
धम्मनिणाओ आव. प्र-१३-४३	
धम्मस्स कुमार	
	आव २६१-२९
” फलं दश. २६५-३५४	
धम्मरूइ ओ. ४५६-२३२	
धम्माइपए उत्त. ४२-३६६	
धम्माधम्मा उत्त. १८६-३८२	
धम्मासे उत्त. २५७-३८६	
धम्मो अत्थो दश. २०६-३४७	
” ” दश. २६३-३५३	
धम्मो एसु दश. २४६-३५२	
धम्मो गुणा दश. ६०-३३६	
धम्मोदएण आव. ५७४-५८	
धम्मो पुव्वु सू. ६६-४६४	
” बावीश दश. २४६-३५२	
” वाओ आव. २७०-२७	
” मंगल दश. १३८-३४१	

आद्यांश ग्रन्थ-गाथांकं पृष्ठं

धम्मं समाहि सू. २७-४५७  
 ,, सुक्कं च  
 आव. १४६३-१६६,  
 १५०५-१६७, १४९४-१६६  
 १५०७-१६७, १५०८-१६७  
 १५०४-१६७  
 धम्मंमि जो सू. ६०-४६१  
 घाइ हूइ पि. ४०८-३०३  
 घाडैति य सू- ६८-४६१  
 घारेइ तं तु दशा. ११७-३३९  
 ,, धीयए पि. ४११-३०३  
 विई मई आव. १२६०-१४६  
 धीसे चिलाय आव. ८७४-८५  
 धमंमि जो आचा. २०४-४३६  
 धुवलोओ उ दशा. ८५-४८४  
 धूयदुए पि ४७६-३०६  
 धूली पिवीलि आव ५०२-५१  
 धोयंपि निरा पि. २६४-२६०  
 धोयंमि उ आव. १४१८-१५८  
 न करेइ दशा २०-४७८  
 नइखेड उक्त. १७१-३८१  
 नउई आव. ३७६-३७  
 न किल आव. ६५२-६३  
 न कुणइ आव. १५२६-१७०  
 न चयन्ति ओ. ५-२६५

आद्यांश ग्रन्थ-गाथांकं पृष्ठं

नट्टं वलं ओ. ५१६-२३८  
 न सुहुम पि. २६०-२८९  
 न तरेज्जा ओ. ३६३-२२६  
 नत्थि उ ओ. ३१-२११  
 ,, छुहाए पि. ६६३-३२७  
 ,, य ति दश. १५५-३४२  
 ,, ,, आचा. ६८-४२६  
 नद्धूमगं आव. ७२७-७२  
 नमिबिनमी आव. ३१७-३१  
 नमिआउ उक्त. २६१-३८६  
 नमिणो आव. २६७-२६  
 नमुक्कार आव. १५३६-१७१  
 ,, आव. १६११-१८६  
 नमो अरिहंता आव. सू. १२७  
 ,, ,, ओ. १-१६८  
 न य उग्गम दश. १३४-३४०  
 न य तस्त ओ. ४६-२५६  
 नयरी य चंपनामा  
 आव. १३३३-१५०  
 ,, पडु आव. १५-१४८  
 नयरं आव. १२-१४८  
 न य हिंसा ओ. ७५८-२६०  
 न वओ आव. ७१५-७१  
 नव किर आव. ५२८-५४  
 नव कोडी दश. १-३३८



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 नवगनिवेशे ओ. २६१-२१७  
 नव चैवद्वार दश. २४३-३५१  
 नव चैव अद्वार  
     पि. ४०२-३०३  
 ,, ,, तथा उक्त. ४०-३६८  
 नवणीओगा  
     आव. १६१६-१८७  
 नवणीय पि. २८२-२६१  
 नवमय ओ. २-१६०  
 नवमास कु उक्त. १३६-३७७  
 नविमाससए उक्त. ४४९-४०८  
 नवि अत्थि माणु  
     आव. ६८०-६६  
 ,, ,, नवि उक्त. ३०८-३६४  
 ,, तं ओ. ८०३-२६४  
 नवि पुरओ ओ. ३८-१९४  
 ,, संखेवो आव. १०१९-१००  
 नह दीवा उक्त. ८-३६५  
 नहु सुज्झई ओ. ७६८-२६३  
 नाइविगि आचा. २७२-४४७  
 नाऊण उक्त. ४१७-४०५  
 ,, वेयणिज्जं  
     आव ६५४-६४  
 ,, ,, ओ. ५९-२१४  
 ,, य आव. ११५६-११४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 नाउ नियट्ट ओ. ५५४-२४१  
 नाणचरित्ता पि. १४८-२७९  
 नाणदंसण आव. २८-४  
 नाणस्स जइ आव. १-११६  
 ,, दंसण दश. ३२-३३१  
 नाणावरणि आव. ८६३-८८  
 नाणाविहसंआचा. १३३-४३२  
 नाणाविहो दश. २५८-३५३  
 नाणी कम्म ओ. ७५०-२५९  
 नाणेण दंस उक्त. ४१६-४०५  
 नाणं दंसण पि. ६१-२७१  
 नाणं पयासगं आव. १०३-११  
 नाणंमि आव. ९७६-६६  
 नाणं भविस्सई  
     आचा ३२५-४५३  
 नाणं भावु आव. १०७३-१०६  
 नाणं व दंसणं ओ. ५२६-२३६  
 ,, सविस  
     आव. ११५७-११४  
 ,, सिक्खइ दश. ३१६-३५६  
 नानिद्विट्ठं पि. ३७०-३००  
 नाभी जिअसत्तू  
     आव. ८७-३८  
 नाभी विणीअ  
     आव. १७०-१७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
 नामकरो आच. १०८३-१०७  
 नामणघावण दश. १८०-३४५  
 नामाद् दश. २८-३३०  
 नामं ठवण ज्भयणे  
 उत्त ५-३६५  
 " " पमाओ  
 उत्त. १७६-३८२  
 " " विमु  
 आचा. २५८-४४५  
 " " सरिरे  
 आच. १४४४-१६१  
 " " सपारो  
 दश. ३२८-३६०  
 नामं ठवणा सीयं  
 आचा. १६६-४३९  
 नामं ठवणाअद्दं  
 सू. १८४-४७३  
 " दविए आचा. ४०-४२३  
 " " सू. २६-४५७  
 " " सू. ६४-४६१  
 " " आच. ७५१-७४  
 " सम्मं आचा. २१६-४४१  
 " " इरिया  
 आचा. २६३-४४९

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 नामं ठवणा करणं  
 उत्त १८३-३८२  
 " " कामा  
 दश. १६१-३४३  
 " " गाहा  
 सू. १३७-४६८  
 " " जीवो  
 दश. २२२-३४९  
 " " तित्थ  
 आच. १०७८-१०६  
 नामं ठवणा दविए  
 आच. २६-४ १३२-१४,  
 १४२-१४, १४५-१५,  
 ८०६-७६, ६६३-९७,  
 १०००-६८, १०५०-१०३,  
 १०५६-१०४, १०७०-१०५,  
 १४६१-१६३,  
 नामं ठवणा दविए  
 ओ. ४१०-२२८, ४५८-२३२  
 नामं ठवणा दविए  
 पि. ७४-२७२, १३८-२७८,  
 ७६-२७३, ५१६-३१३  
 नामं ठवणा दविए  
 दश. १७८-३४५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

नामं ठवणा दविए

दश. २१६-३४६

” ” ” दशा. १०-४७७

” ” ” सू. १४४-४६६,

१४२-४६९, १६७-४७२,

१६९-४७२

” ठवणा दविए उत्त. १-३६५

२३५-३८७, ३१७-३६५

४२२-४०६, ५२२-४१६

नामं ठवणा पुढवी

आचा. ६६-४२६

” ” पिडो पि. ५-२६६

” ” ” ओ. ३३२-२२१

” ” दश. २३५-३५०

” ” मोहो

दशा. १२०-४८७

” ” साहू

आव. १००८-६६

” ठवणुव आचा. २८१-४४७

नामंमि सरिस पि. १३९-२७८

” अ खित्तं उत्त. ५६-३७०

नायंमि गिण्ह

आव. १६३६-१८६

नायंमि गिण्ह

आव. १०६७-१०५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

नायमुदाहर दश ५२-३३३

नासंति ओ. ६१-२६०

निइकण्ह पि. ५०३-३१२

निउणो उ आचा. ८६-४२८

निक्कारणिअं ओ. ७६-१९७

निक्कडं आव. १५५५-१७५

निक्कपया उत्त. २०-३६७

निक्खम आचा. १५६-४३५

निक्खविउं ओ. ६८-१९६

निक्खेवु उत्त ४५६-४०६

निक्खेवेगट्ट आव. १४४२-१६१

” दश. ५-३२८

निक्खेवो उत्त. ३८५-४०२

” अ मिआए

उत्त. ४०५-४०४

” अजीवंमि

उत्त. ५५१-४१८

” अपमाए

उत्त. ५२०-४१५

” ” उत्त. ५०५-४१४

” अ सुअंमि

उत्त. ५०७-४१४

” उ उरवमे

उत्त. २४३-३८८

” उ गईए उत्त ५०१-४१३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

निकलेवो उ दुमंमि

उत्त. २७६-३९१

„ उ नमिमि

उत्त २५९-३८६

„ कविलमि

उत्त. २४६-३८८

निक्किच्चणा आत्र ३५५-३५

निकलेवो उ दश. २६६-३५४

„ खलुं कंमि

उत्त. ४८८-४१२

„ गाहाए

सू. २३-४५७

„ गोअमं

उत्त. ४५०-४०९

„ चरणमि

उत्त. ५१५-४१५

„ जल्ल उत्त. ४६१-४१०

„ जीवंमि

उत्त ५४६-४१८

„ (उ) तवंमि

उत्त. ५११-४१४

„ नियंठंमि

उत्त. २३६-३८७

„ नियंठंमि

उत्त. ४२३-४०६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

निकलेवो पयडीए

उत्त. ५३१-४१६

„ भिक्खुं मी

उत्त. ३७२-४००

„ मग्गंमि

उत्त. ४६६-४१३

„ सुक्खंमि

उत्त. ४६७-४१३

„ विभत्तीए

उत्त ५५३-४१६

„ सामंमि

उत्त. ४८१-४१२

„ संजइ

उत्त. ३६१-४०३

निकखंतो उत्त. १०७-३७५

निगमण दश. १३३-३४०

निग्गंथ पि. ४४५-३०७

निच्छयओ दुन्ने

आव. ७१६-७१

निच्छयओ सच्चित्तो

ओ. ३३८-२२१

निच्छयओ पि. ११-२६७

निच्छयनयस्य पि. १०५-२७५

निच्छयमव ओ. ७६१-२६०

निच्छिल्ल आव. ९८८-६७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

निच्छोडिए पि. २७६-२९१

निज्जवण आव. ७७६-७६

निज्जाम आव. ९१४-९०

निज्जाय आव. १५८९-१८४

निज्जुत्ता आव. ८८-९

निज्जंतं आव. १३७४-१५४

निहामत्तो आव. १५३९-१७३

निद्वेषपसंसाए

दश. ३२९-३६०

निद्वोसं सार आव. ८८५-८७

नेन्हाइ आव. ८९०-८८

नेप्फाईया आचा. २७०-४४६

नायगणिअं दशा. २६-४७८

नालंदाए सू. २०४-४७५

नेप्फेडियाणि आव. ८७०-८५

नेमए ओ. ३४-१६३

नम्मल्लंगंध पि. ३०८-२९४

नम्मल्लदग आव. ९६९-९४

मित्ते आव. ९४४-९३

यअाल आव. १-१७४

यडुवहि आव. १०-१४५

यमा चित्तं

आव. १५०२-१६७

यमा जिणेसु

आव. ११५०-११४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

नियमा मणुय

आव. १८४-१९

निययमहिओ

आव. १४५०-१६२

निरामया दश. २२६-३४९

निवणुत्सिओ

आव. १४७४-१६४

निर्वोपडो पि. ८७-३०१

निववल्लभ आव. १८-१३२

निव्वाणमंत आव. ३०६-३०

निव्वाणसाहए

आव. १०१०-९९

निव्वाणसुहं

आचा. २०७-४४०

निव्वाणं आव. ४३५-४५

निव्वाणं खलु पि. ६९-२७२

निव्वोदग पि. ३२-२६९

निव्वोदग ओ. ५५-२२३

निसिअ ओ. १०९-२००

निसिभत्त आव. २-१४२

निसीहिआ आव. १३९२-१५६

निसीहिया आसज्जं

आव. १-१५६

निसीहिया नमु ओ. ५३-२५०

,, नमो ओ. ४९-२५०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 निस्सकिय आव. १५७५-१७७  
 ,, दश. १८२-३४५  
 निस्संविअ थूभा ओ. ६७-१६६  
 निस्संगया आचा. ३४-४२३  
 नीयदुवारंमि पि. २६६-२९३  
 ,, घरे पि. २६४-२६३  
 नीयदुवारु ओ ४७६-२३४  
 नीयं पहेणगं पि. ३४२-२६७  
 नीयाइअ ओ. १०७-२००  
 नीयावास आव. ११८६-११८  
 नीरुयत्ताए आव. ७४८-७४  
 नेगंगि ओ. ३१-१६३  
 नेच्छह पि. ३०१-२९३  
 नेमीओ आव. १७-४३  
 नेरइयतिरिय आव. ६६४-६६  
 ,, आचा. १५४-४३४  
 ,, देव आव ६६-७  
 नोउवगरणे आव. ८०-१३८  
 नोएगिदिएहि आव. ५-१३१  
 नोकम्मदव्व उक्त. ५३०-४१६  
 ,, दव्वाइ उक्त. ५३२-४१७  
 ,, दव्वलेसा  
 उक्त. ५४२-४१७  
 नो कय आव. १५९६-१८५  
 नोघरंतर पि ३३४-२६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 नोतीविहं आव. १५९७-१८५  
 नोमाउगपि दश. १६६-३४४  
 नोसन्ना उक्त. १८५-३८२  
 नोसमणीसा पि. १४४-२७६  
 नोसिट्ठु ओ ५०७-२३७  
 नोसुअकरणं  
 आव. १०३७-१०२  
 नंदिअणु आव. १०२६-१०१  
 पइठाणे आव. १२६६-१४७  
 पइखुडु दश. १७९-३४५  
 पउमाभ आव ३७६-३७  
 पउमप्पह आव. ६-४२  
 पउमस्स आव. २८२-२८  
 पउमुत्तरे आव. ४००-३६  
 पउमुप्पले ओ. ६८६-२५३  
 पउरन्नपाण आव. ३४-१३४  
 पउमं उल्लं सू. १६२-४७१  
 पवकणकुले आव. ११२६-११२  
 पगई एस गिहीरां  
 दश. ११४-३३८  
 ,, ,, दुमाणं  
 दश. १०८-३३८  
 ,, चउक्क आचा. २१-४२२  
 ,, ठिई उक्त. ५३३-४१७  
 पगडीणं आव ५७२-५८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पगयं तु उक्त. ५१६-४१५

पगामं च पि. ६४४-३२५

पचवक्त्राएण

आव. १६२७-१८८

पचवक्त्राणं उत्तर

आव. १५७७-१८३

„ पंमिकए

आव. १६०८-१८६

„ मिणं आव. १६३५-१८६

„ „ आव. २३७-२४

„ णस्स आव. १६३४-१८६

„ णं सेयं उक्त. १७७-३८१

„ „ आव. १५६६-१७७

„ णा आव. १२६१-१४६

पचवक्त्रे आव. ८७६-८६

पचवयओ उक्त. ६०-३७०

पचवय आव. ७४६-७४

पचववाया ओ. २४-१६२

पचवसु सू. १०५-४६५

पचवुप्पण आव. ७५७-७५

पच्छित्ते दशा. ११३-४८७

पच्छा-संथ पि. ४८८-३१०

पज्जत्तीभावे सू. २०२-४७५

पज्जवकाओ

आव. १४५७-१६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पज्जोसवणाइ

आव. १५८२-१८३

पज्जोसमणाए

दशा. ५२-४८१

पज्जं तु होई दश. १७२-३४४

पट्टग ओ. ६३०-२४८

पट्टवणो आव. १५८४-१८४

पट्टविय आव. १३६६-१५७

पट्टविय वंदिए ओ. ५६-२५०

पट्टवियंमि आव. १३१४-१५८

पत्तट्टवणं ओ. ६९४-२५४

पट्टच्छि ओ. ८७-१६८

पडलाई ओ. ७३-२५२

पडिओ खलु ओ. ४७९-२३४

पडिकमणं आव. १२६१-१२५

पडिककमणे आव. ११४-१२

पडिकमणं आव. ४७-१२४

„ आव. १२४५-१२४

पडिककमामि आव. सू-१३६

पडिकुट्ट ओ. ४३६-२३१

पडिभग्गस्स ओ. ५३३-२३६

पडिचोइओ

आवा. २६६-४४६

पडिजग्गियंमि

आव. १४११-१५८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

पडिणोयगेह ओ. ४२३-२२६

„ सरीर आच. ६८-१३७

पडिमापडि दशा ६१-४८२

„ भद् आच. ४९६-५१

„ गत सू. १६७-४७५

पडिमंत पि. ४६६-३११

पडियरण पि ३६९-२९६

पडिरुवो खलु

दश. ३२०-३५६

„ „ दश. ३२३-३६०

पडिल्लामिय पि. ५०५-३१२

पडिलेहया

आच. १२८६-१३४

पडिलेहणं ओ. २७२-२१५

पडिलेहओ ओ. ४-१६१

पडिलेहगा उ ओ. २८-२४८

पडिलोमे सुद्धा

आचा. २४-४२२

„ जह दश. ८२-३३५

पडिविज्ज पि. ४६७-३११

पडिसिद्धारां

आच. १२८५-१२८

पडिसेवण पि. १२४-२७७

पडिसेवणाएं पि. ११८-२७६

पडिसेवणामइ ओ. ७८८-२६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

पडिसेमाईरां पि. ११३-२७६

„ य ओ ८६-२६२

पडिसेहण सू. २०३-४७५

पडिसेहेरा आच. १-१४५

पढमज्झयणं दश. २६-३३०

पढमस्स आच. २३६-२४

पढमचरिमा ओ. ३६८-२२७

पढमदिवसंमि पि. २६८-२६०

„ विइया ओ ६१-१९६

„ बियाए ओ १८२-२०७

„ वीयाण आच १६८-१७

पढमाए नत्थि

ओ. १५८-२०५

पढमाणुओग आच. २६४-२६

पढमा वियार ओ. ७१-१९७

पढमासइ ओ. ३१८-२२०

पढमित्थ विमल

आच. १५५-१६

पढमित्थ इंदभुई

आच. ५६३-६०

पढमिल्लु आच. १०८-११

पढमे उवा आचा. २६६-४४६

„ गहणं आचा. ३०३-४५०

„ धम्म दश. २०-३३०

„ नियग आचा २४६-४४४



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पढमे विणओ उक्त. १८-३६६

„ सम्मावाओ

आचा. २१४-४४१

„ संथव सू. ५६-४६०

„ संबोहो सू. ४०-४५८

„ सुत्ता आचा. १९७-४३९

पढमो अकाल आव. १९४-२०

„ चउदस आव. १७७-१८

पढमोऽत्थ आव. १७६-१८

पढमो घणूण आव. ४०३-४०

„ य आव. १६४-१७

पढमं अहम्म दश. ८१-३३५

पढमंमि अट्ट उक्त. ७१-३७१

„ य सू. ४६-४५९

„ सव्व आव. ७९१-७८

पणतीसा आव. ३६३-३६

पणपणगस्स ओ. १६३-२०५

पणय चउ आव. १५७४-१७७

पणया आव. ११०३-१०६

पणयालीसा उक्त. ४१-३६६

पण्णरसि आव. २४६-२५

पण्णरस दस आव. ३८०-३७

„ सय आव. २७६-२८

„ „ आव. २८६-२६

पण्णरससु सू. १४०-४६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पत्तस्स उ ओ. ४७८-२३४

पत्तलदुम पि. २१४-२८५

पत्ताण खेत ओ. ३६-२१२

पत्ताबंध ओ. ६६३-२५४

पत्तेय पउर पि. ६४०-३२४

पत्तेयबुद्ध आव. ११६५-११५

पत्तेयमक्ख आव. १७-३

पत्तेयबुद्ध जिण

ओ. १२५-२०२

„ निण्हव

पि. १५८-२८०

पत्तेया पज्जत्ता

आचा. १३४-४३२

„ साहरण

आचा. १२८-४३२

पत्ते वसंत आव. २६-१४६

पत्तं च मग ओ. ३२७-२२०

पत्तं पमज्जिऊणं

ओ. २६४-२१७

पत्त पत्ताबंधो ओ. ६८-२५१

„ „ ओ. ७४-२५२

परिआओ आव. ४१२-४०

पत्थेण व आचा. १४४-४३३

„ „ आचा. ८७-४२८

पन्नरस आव. २-४३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 पन्नान्नाण उक्त. ७४-३७२  
 पमाणे काले ओ. ४११-२२८  
 पयलायइ आव. १५५७-१७५  
 पयलायत आव. १४६५-१६६  
 पयसमद्दुग पि. ५५५-३१७  
 परकम्म पि. १०८-२७६  
 परदार आव सू. ४-१७९  
 परपक्खो उ पि. ११७-२८२  
 परपक्खेवि ओ २६६-२१८  
 परपिण्डिय पि. ४१५-३११  
 परमरहस्स ओ. ५६०-२६०  
 परमाणुपुग्गला  
 उक्त. ३७-३६८  
 परमोहि आव. ४५-५  
 परवइ आचा. ६६-४२६  
 परलोगु दश. २६६-३५४  
 परस्स तं पि. ३५२-३६८  
 परिच्चिअ दशा. ५१-४८१  
 परिच्चित्त सू. २६-४५७  
 परिजाणिऊण  
 आव. ८७८-८६  
 परिजाणिऊण आव. २-१६६  
 परिणिव्वुया आव. ६५८-६६  
 परित्तंतो उक्त. १२०-३७६  
 परिभासिया सू. ८८-४६३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 परिमंडले य उक्त. ३८-३६८  
 परियट्टिय उक्त ३०६-३९४  
 परियट्टियंपि पि. ३२३-२६५  
 परियट्टिए पि. ६३-२७४  
 परियापरिस  
 आव ११४२-११३  
 परिवसणा दशा ५३-४८१  
 परिवेसणा पि. ३४५-२६७  
 परिसड्डिय पि. ५१७-३१३  
 ,, ओ. ४५६-२३२  
 परिसेयपियण पि. २३-२६८  
 ,, ओ ३४७-२२२  
 पल्लत्थिया उक्त १०-३६६  
 पल्लय गिरि आव. १०७-११  
 पलिअचउ आव. १४-४३  
 पलिआसंखि आव. ८६८-८८  
 पलिओवम आव १६१-१६  
 पल्लीवहंमि पि. १२५-२७७  
 पव्वइए दश. १५८-३४३  
 ,, दश. ३४६-३६२  
 पव्वइयाण आव. १-१७१  
 पव्वज्ज पुट्टिले  
 आव. ४५०-४७  
 ,, सावओ ओ. १७४-२०६  
 पव्वजाए आव. ५३६-५५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पव्वज्जा गागि

उत्त. २८४-३६२

„ निक्खेवो उत्त २६२-३९०

पवयणनीहू आव. ७८७-७७

„ मण ओ. ४४५-२३७

„ माया पि. ६२-२७१

पवयंति य आचा. ६६-४२९

पव्वाण ओ. ४८८-२३५

पविसणमग्ग ओ. १६२-२०८

पविसंत ओ. १०१-१६६

पसत्थ दशा. ८२-४८४

पसंते आव. १२१३-१२०

पसिद्धिल ओ. २६७-२१५

पाउग्गाईण ओ. २४५-२१३

पाउय दुरूढ पि. ५८४-३१६

पाएण एरिसो

दशा. १३५-४८९

„ देइ पि ४५०-३०७

पाओकरणं पि. २६८-२६३

पाओसिय ओ. ६६२-२५१

„ आव. १४०७-१५७

पागड पि. ३०५-२६४

पाडलिपुत्त

आव. १२६७-१४६

पाडिच्छग ओ. ७८-२२५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पाणवहमुसा

आव. १५५२-१७५

पाणादिरेणु ओ. २४-२५७

पाणीपत्तं आव. ४६३-४८

पाणेहि उ ओ. ५७-२१४

पाभाइय आव. १४१२-१५८

पामिच्चंपिय पि. ३१६-२६५

पायग्गहणंमि ओ. ७५-२२५

पायच्छित्त

आव. १३३४-१५०

पायच्छित्तं दश. ४८-३३२

पायच्छेयण आचा. ६७-४२६

पायपज्जण निसो

ओ. ५०९-२३७

„ पडि ओ. ४३१-२३०

„ हेउं ओ. ६६६-२५४

पारिट्ठा आव. १-१३१

पारपर आव ११८०-११७

पायस्स पडो ओ. ३५२-२२३

„ „ पि. २८-२६८

„ लक्ख ओ. ६८५-२५३

पायसहरणं दशा. ६८-४८५

पायसमा आव. १५५३-१७५

पावइ धुव दशा. १४१-४९०

पावसमणिज्जं उत्त. १५-३६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 पात्रार्ण कम्माणं  
     दश. २०१-३४७  
 ,, वज्जणा उत्त. २२-३६७  
 पावे छक्कं उत्त. ३८६-४०२  
 पावे वज्जे दशा. १२३-४८८  
 पावोवरए आचा. २४८-४४४  
 पावं छिदए  
     आव. १५२२-१७०  
 पावंति जहा पार  
     आव. ६१२-६०  
 ,, ,, गावो  
     आव ९१५-६०  
 ,, निव्वुद्ध आव. ६०६-८६  
 पासत्था आव. १-१११  
 पासट्टिओ ओ. १८-१६२  
 पासत्थाई आव. ११२२-१११  
 पासत्थि दशा. १०८-४८६  
 पासत्थोसण सू. १०२-४६५  
 पासस्स आव. २६९-३०  
 पासवणे ओ. ४६६-२३३  
 पासावच्चि सू. २०५-४७५  
 पासो अरिट्टु आव. २३२-२४  
 पासोलित्त पि. ५५२-३१६  
 ,, पि. ५५४-३१७  
 पासंडिय पि. १४५-२७६  
 पासंडी पि. १४३-२७६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 पाहण्णे मह आचा. १ ४५४  
 ,, सू. ८३-४६३  
 पाहुडियं पि. ५७७-३१६  
 पाहुडि ठविय पि ५६५-३२०  
 पाहुडिभत्त पि. २९१-२६२  
 पाहाणे ओ. ३३-१९३  
 पाहुडियावि पि. २८५-२६२  
 पिट्ठीचंपा आव. ४७८-४९  
 पिड निकाय ओ. ४०७-२२८  
 ,, पि. २-२६६  
 पिडस्स उ ओ. ३३१-२२१  
 ,, पि. ३-२६६  
 पिडि संघाए दश. २३६-३५०  
 पिडो अ दश. २३४-३५०  
 पिडे उगम पि. १-२६६  
 पिडेसणसिज्जि आव. २-१४४  
 पिडेसणा य दश. २४०-३५१  
 पिडेण सुत्त ओ. ३५-२१२  
 पिडे व एसणं ओ. ३३०-२२१  
 पियघम्मो ओ. ४७-२५०  
 ,, आव. १३८९-१५६  
 पिसुणा उत्त. ४९५-४१३  
 पिहिउट्ठिभन्न पि. ३४७-२६७  
 पीती य सू १६३-४७४  
 पीसंती पि. ६०२-३२१  
 पुक्खरवर आव. सू.-१७२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
पुच्छाए कोणिओ	
दश. ७८-३३५	
„ तिणिण ओ. १४-१६१	
पुच्छा ओ. २३६-२१२	
पुच्छंताणं आव. ४३७-४५	
पुच्छिसु सू. ८५-४६३	
पुट्टो जहा उक्त. १७६-३८१	
पुट्टं सुणेइ आव ५-२	
पुडरोय आव १-१४३	
पुढविकाओ ओ ३३७-२२१	
पुढवि तस आव. ८२-१३६	
पुढविदग ओ. ४६५-२३३	
„ आव. १-१४०	
„ दश. ४६-३३२	
पुढविदए ओ. ४३-१६४	
पुढवि समार	
आचा. १०३-४२६	
पुढवी आउक्काए	
आव. ३-१३१	
„ „ ओ. २७३-२१५	
२७५-२१५, ३३६-२२१	
„ „ पि ५४१-३१५	
„ „ आचा १२३-४३१	
„ आउक्काओ	
पि. ५३२-३१५	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	
पुढवी काओ पि. १०-२६७	
पुढवीए जे आचा. १२६-४३२	
„ निक्खेवो	
आचा ६८-४२६	
पुढवी य आचा ७३-४२७	
पुण्णंमि मास ओ १२८-२०२	
पुणरवि अ आव ३६७-३६	
„ अयं ओ. ६६-१९६	
„ भद्दि आव ४८७ ५०	
पुत्तस्स पि. २८८-२९२	
पुत्तो धणं आव. ४४९-४७	
पुत्तो पयावइ आव. ४४७-४६	
पुव्वण्ह ओ. ७९-२२५	
पुप्फफलोदय ओ. ७०२-२५५	
पुप्फाणि अ दश. ३६-३३१	
पुप्फाणं पि. ४५-२७०	
पुप्फुत्तराउ उक्त २६६-३९०	
पुव्वुद्दिट्ठे ओ. १५४-२०४	
„ ट्ठाणे ओ. ५११-२३७	
पुव्वुद्दिट्ठो ओ. २७-२४८	
„ ओ. २२६-२११	
पुव्वपडि आव. ८०८-७९	
पुव्वभव आव. १५२-१६	
„ भवे संघ उक्त. ३६१-३६६	
„ „ संखस्स उक्त ३२०-३६५	

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पुव्वाईआसु आव. ८१०-८०  
पुव्वाणुपुन्वि

आव. १०२१-१००

पुव्वा य आचा ५६-४२५

पुव्वावर आव. १५-१३२

पुव्वाहारो दशा. ८०-४८४

पुव्वाहीयं दशा. ११८-४८७

पुव्वसय आव. २८३-२८

पुव्वं च जं आव १४९९-१६६

पुव्वं ठंति आव. १५५८-१७५

पुव्वंते होज्ज आव. ८३३-८२

पुव्वं दव्वा आव. ३६-१३४

पुव्वं बुद्धीइ दश. २६२-३५६

पुव्वि पच्छा पि. ४०९-३०३

पुरओ पवखा आव १-१५०

पुरओ मज्जे ओ. १७७-२०६

पुरकम्म ओ. ५१६-२३८

पुरकम्मं उद ओ. ४८५-२३५

पुरतो जुग ओ. ४३०-२३०

पुरपच्छ पि. ५३४-३१५

पुरिमचरिमाण

दशा. ११४-४८७

पुरिमेण आव. ४५४-४७

” आव १८२-१६

पुरिमंतरंजि उक्त. १७२-३८१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पुरिसज्जा आव. ६७९-६८

पुरिसावायं ओ. ३००-२१८

पुरिसुवहि ओ. २७१-२१५

पुस्से आव. ३२८-३२

पुरिसो इत्थि ओ. १५-१६२

पुहवी य आव. ६४८-६५

पूर्इकम्मं पि. २४३-२८८

पूयणिअ ओ. ७४-२२५

पूयसुहिर सू. ८०-४६२

पोसस्स पुणिण आव. २४८-२५

” सुद्ध आव. २४७-२५

पोरिसिआपुच्छ

ओ २०४-२०६

” पमाण ओ. २८१-२१६

” करणं ओ. ८-१६१

पोसहोववासे

आव सू. ११-१८२

पंचण्हं सू. ३३-४५८

पंचएहि आव. ३०६-३१

पंचंग वारस उक्त. ३९-३६८

पंच चउरो

आव. १६१५-१८७

पंचण्हं आव. ५९७-६०

पंचपव्वा उ ओ. ३२-२५७

पंचमहव्वय उक्त. ४७१-४११

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पंचमहव्वय

आव. १२११-१२०

पंचमियाए आव. ३५-१३४

पंच य अणु दश. २४७-३५२

„ „ पुत्त आव. ३४५-३४

„ „ मह आव. १२६२-१२५

„ „ „ आचा. १४-४२१

पंचऽरहते आव. ४१६-४४

पंचविह विसय

पि. २२६-२८६

„ असज्झा

आव. १३७६-१५४

पंचविहो अ उत्त. १८१-३८२

पंचविहं आव. ६६४-६७

पंचसय अद्ध आव. ३६२-३६

पंचसया चूल आव. ७८३-७७

पंचसु आचा. १८५-४३७

पंचण्ह मणु आव. १-१७७

पंचण्हंकिइ आव. ११२१-१११

„ वण्णाणं

आव. ७३१-७२

पंचंहि आव. प्र. १६-४३

पंचाणउइ आव. ३६६-३९

„ आव. ३०५-३०

पंचासीई पन्न आव. ४०६-४०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

पंचासीई सइ उत्त. ४०७-४०

पंचिदिएहि गुत्तो

ओ. २८०-२१६

„ जा सा आव. ८-१३१

पंचिदिमाण

आव. १३६४-१५३

पंचेव अद्ध आव. ३७८-३७

„ अणु उत्त. ७८-३७२

„ य खीराइं

आव. १६२०-१८७

„ सिप्पाइं आव. ७-२१

पच्चंति ओ. १३३-२०२

पंचसया उत्त. ११३-३७५

पंडग अप्पडि ओ. ४७१-२३४

„ „ पि. ६०१-३२१

पंथब्भासे ओ. १६-१९२

पंथुच्चारे ओ. १४३-२०३

पंथेणोओ ओ. २४७-२१३

पंथं तु ओ. ३२५-२२०

पंथं किर आव. १४६-१५

पंथो मग्गो सू. ११५-४६६

पंसू अचित्त

आव १३४६-१५२

पंसू अ मंस

आव. १३४५-१५२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
 फग्गुण बहुलि आव २४१-२४  
 फग्गुण आव. ३४०-३३  
 ,, बहु आव. २४४-२५  
 फह्वा य असं आव. ६०-७  
 ,, ,, आणु आव. ६१-७  
 फलगलर्यं सू. १०८-४६५  
 फलोदणं आचा. २२६-४४२  
 फासियं आव १६०७-१८६  
 फिडिए ओ. १६४-२०८  
 फिडियंमि आव. १४०६-१५८  
 फुसइ अणंते आव. ६७६-६६  
 वत्तीसदोस  
 आव. १२२७-१२१  
 वत्तीसाइ पि ६४५-३२५  
 वत्तीसा साम पि. ७८-३०  
 वत्तीसं घरयाइं आव. १-४३  
 वत्तीसं किर पि. ६४२-३२५  
 वत्तीसंगुल ओ ७०८-२५५  
 वज्झइ य पि. ६४-२७२  
 वद्धइ पि. १०१-२७५  
 वद्धमवद्धं आव. १०३३-१०२  
 वद्धो य वंध  
 आचा. ३२४-४५३  
 वंभणगामे आव. ४७५-४९  
 वंभगुण उक्त २४-३६७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 वंभम्मी आचा. १८-४२१  
 बलकुट्टे उक्त. ३२४-३९६  
 बलदेव आव. ४०४-४०  
 बलिपविसण  
 आव. ५८६-५६  
 ववं च बालवं सू. ११-४५६  
 ,, ,, ,, उक्त. १६८-३८३  
 वहली अ जो आव. ३३७-३३  
 ,, अडं आव. ३३६-३३  
 वह्निधोयर आव. १३६७-१५४  
 बहुआणं उक्त. २७३-३६१  
 बहुजणस्स आव. ३-१४४  
 बहुमज्झदेस आव. ६६३-६४  
 बहुयातीय पि. ६४७-३२५  
 बहूसालग आव. ४८६-५०  
 बहुस्सुयं उक्त. १२४-३७६  
 बहु सुए उक्त. ३०६-३९४  
 वहुरय जमालि  
 उक्त. १६५-३८०  
 ,, ,, आव. ७७९-७७  
 ,, पएस उक्त. १६४-३८०  
 ,, ,, आव ७७८-७७  
 वायरपुढवि आचा. ६१-४२८  
 ,, सुहुमं पि. २४६-२८८  
 वायालीसेसण ओ ५४५-२४०



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

बायालीसेण पि ६३४-३२४

बाणउई आव. ५५-६५

बारवई आव. २२-१४६

बारस चव आव. ५३७-५५

„ वासे आव. ५३४-५४

„ हि भिक्खु आव. सू. १३६

„ स्स ओ ५६६-२४५

बारस सोलस

आव. ६५४-६५

„ विहम्मि दश. १८६-३४५

„ विहे आव. ११३-१२

„ अंगुल ओ. २७-१६३

बारसंगो आव. १००१-६८

बारवई आव. १३१९-१४८

बाले सुत्ते दशा. ११६-४८७

बाला किड्डा दश. १०-३२६

„ मंदा दशा. ३-४७६

बाले वुड्ढे पि. ५७२-३१८

बावत्तरि उक्त. ४३६-४०७

बावीसं तित्थ

आव. १२६०-१२५

„ बायर उक्त. ७६-३७२

„ हाए ओ. ४३७-२३०

„ हाहि ठित्त दशा. ६४-४८२

„ जइवि ओ. १००-१६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

बाहिरखित्तं

आव. १२३६-१२३

„ लंभे आव. ६२-७

बाहुबलि आव. ३४९-३४

बिइअमेयं पि ८२-२७३

बिइउद्वेसे आचा. १६६-४३८

बिडू छीए आव. १३८४-१५६

बिइयकसाया आव. १०६-११

बिइयदुय दश १४१-३४१

„ पड्डा दश. ६३-३३६

„ मेयं ओ. ४५४-२३२

„ स्स ओ. ४६८-२३६

बिइयंभि होंति

आव ५६३-५७

बिइयं सुत्त ओ. १६१-२०५

बितियंतरे आचा. २५-४२२

बियतिय ओ. ६५-२२४

„ पि. ४७-२७०

बीए नियइ सू. ३१-४५७

बीओऽविनिमि

उक्त. २६८-३६०

„ य आएसो दश. १८-३२९

„ „ उक्त. ५४-३७०

बुद्धाई दश. १४५-३४१

वेइंदियपरि पि. ४८-२७०

प्राचीन ग्रन्थ-भाषायां पृष्ठं  
 वेदविषयपरि श्रो. ६६-२२४  
 योऽपि दशा. ६४-४८५  
 यममो उ उक्त. ३८०-४०१  
 भगवं श्रुती श्राव. ३१८-३१  
 भज्जति य वि. ५७४-३१८  
 भट्टेण श्रास. ११७३-११६  
 भण्ड श्र श्राहि  
 श्राव. ७७०-७६  
 " श्र धारे श्राव. ७७१-७६  
 " " नाहं वि. ४७६-३०८  
 भण्ड पुत्र श्रो. २४१-२१२  
 भणियं श्राव. १७६४-१८४  
 भक्तद्विप्र श्रो. २११-२१०  
 भक्तद्विप्र श्रो. ५८४-२४४  
 भक्तपरिष्णा उक्त. २६४-३८६  
 भक्तपरिष्णा श्राचा. २६३-४४६  
 भक्तिविह श्राव. ५८२-५६  
 भक्तीह जिण  
 श्राव. १११०-११०  
 " श्राव. ११११-११०  
 भक्तुवरियं वि. २३२-२८७  
 भक्तं वा पाणं  
 श्राव ११६६-११६  
 भद्रणेव उक्त. ३२५-३६६  
 भद्रिलपुर श्राव. ३८३-३८

प्राचीन ग्रन्थ-भाषायां पृष्ठं  
 भद्रं च श्राव. ५३०-५४  
 भयसंपि उक्त. १०४-३७४  
 भरनित्य श्राव. ६४३-६३  
 भरहेरवय श्रो. ५२७-२३६  
 " श्रो. ५२६-२३६  
 भरहो वाहु श्रो. ५३५-२३६  
 " पसन्न श्राव. ११६४-११५  
 भरहमि श्राव. ३४-४  
 भरयच्छ्रे श्राव. १८-१४८  
 भरयच्छमि  
 श्राव. १३३०-१४६  
 भरहसिल श्राव. ९४०-६२  
 भद्र सुभद्रा श्राव ४१०-४०  
 भवणवह श्राव. ३४६-३४  
 भवणवह श्राव. ५६०-५७  
 " सू. १५०-४७०  
 भवणवण श्राव. १-१४३  
 भवसिद्धिप्रो उ  
 श्राव. ८१३-८०  
 भवसिद्धिया उ  
 उक्त. ३१२-३६४  
 भाइयपुणा श्राव. ५८५-५६  
 भावहरिया श्राचा. २९५-४४६  
 भावकरणं उक्त. २०१-३८४  
 भावगह दश. ११९-३३६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

भारेण वेद्यणाए

श्री. १६०-२०८

भावतर्हं सू. १२३-४६७

भावपर्यपि दश. १६८-३४४

भावपरिष्णा

आचा. महा. ५-४५४

भावप्पमाय उक्त. ५२३-४१६

भावबहुएण उक्त. ३१०-३९४

भावसमाहि सू. १०६-४६५

भावसमोसरणं सू. ११७-४६६

भावसुअ आच. १०३६-१०२

भावसुअं उक्त. ५०६-४१४

भावस्सुव दश. २३६-३५१

भावाऽऽगरिसे

उक्त. ४२७-४०६

भावावयार पि. १००-२७५

भावासन्नो श्री. ४१७-२२६

भावुग आच. ११२८-११२

” श्री. ७३-२६१

भावे कसाय दशा १४०-४८९

भावे खओव आच. १०४-११

भावे गइमा आचा. ३०-४२३

भावे सणा उ पि. ७७-२७३

” ” दश. २३८-३५१

भावे उ णिरय सू. ६३-४६१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

भावे उ बत्थि उक्त ३८१-४०१

” उ सम्म दशा. ३५-४७९

” पओग सू. १४-४५६

” पसत्थ उक्त. ९-३६५

” ” उक्त. ६-३६५

” ” आच. १४६३-१६३

” पावं उक्त. ३८७-४०२

” फल आचा. २४०-४४३

भावो जीवस्स सू. ९४-४६४

भावंगंपि य उक्त. १५४-३७६

भावमि विभत्ती

उक्त ५५६-४१६

भासणे दशा ८६-४८५

भासासम आच. ६-२

भासा अस

आच ११०८-११०

भासंतमूढ श्री ५१-२५०

भिवख दश पि. ३१६-२६५

भिवखविसोही

दश. २२-३३०

भिवखाइ गओ पि. ४५७-३०८

भिवखाई व पि. ४३०-३०५

भिवखागाही पि. २८४-२६२

भिवखामत्ते श्री ४६६-२३३

” मित्ते पि. ५६७-३२१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

भिव्खायरियाइ

आव. १४३६-१६१

भिव्खुस्स दश. ३३२-३६१

भिव्खेण न उक्त. ४७९-४११

भिव्खूण दशा. ४४-४८०

„ उव दश. ४८-४८१

„ बहु आव ८-१४५

भिव्खू जह पि ३५८-२९८

भिव्खं आचा. २२८-४४२

भिज्जिज्ज ओ ४०५-२२७

भिदंतो अ जह

दश ३४३-३६२

भिन्नविसयं

आव १२४१-१२३

भिसिणीपत्ते आव. २००-२०

भीए य सू. ८२-४६३

भुंजण अजीर पि. ३३६-२९७

भुंज न भुंजे पि. १२२-२७७

भुंजह भत्ता ओ. २१४-२१०

भुंजति चित्त पि ४४६-३०७

भुंजंती आघ पि. ५८७ ३२०

भुंजंतो ओ. ५८३-२४४

भुत्ताभूत्त ओ २२८-२११

भूआपरिणय

आव १०३४-१२०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

भूमी घरा य दश. २५६-३५३

भेओ भेअण दश. ३३४-३६१

भेत्ताऽऽगमो दश ३४२-३६१

भेत्ता य भेअणं

उक्त. ३७४-४००

भोगफलं आव. १७८-१८

भोगंमि

आव. ५७-भा०-१००

भोगसमत्थं आव. ६५-२०

भंजति अंग सू. ७३-४६२

भंडगपास पि. १६-२६७

मइउगो आचा. ३०६-४५०

„ जोगेण सू-१६-४५६

मइमं अरोगि पि. ४१३-३०४

मइलिय पि. ३२१-२९५

मग्गगईणं उक्त. ५४८-४१८

„ उक्त. ५१३-४१५

मगहा गोब्बर आव ४९३-५१

„ „ आव. ६४३-६४

मगहापुर उक्त. २८३-३९१

मगहाराय आव. २३४-२४

मग्गसिरसुद्ध आव. २५०-२५

„ सुद्धिक्का

आव. २५१-२५

मग्गे अवि आव. ६०३-८६

आद्यांशः ग्रन्थ-गाथांकं पृष्ठं

मच्छ्रयधम्मा पि. ३०२-२६३

मच्छ्रवत्तं आव. १२२२-१२१

मणगं पडुच्च दश. १५-३२६

मणपज्जव आव. ७६-८

मणपज्जवोहि

उत्त. २२२-३८४

मणवइकाया सू. ६५-४६४

मणवयण दशा. ६०-४८५

मणसहिण

आव. १५००-१६६

मणसा आव. १४६२-१६६

मोत्तूनमेसिमिक्कं

आव. ७८५-७७

मणिकणगर आव. ५४५-५५

मणिकणग आव. ५४७-५६

मणिरयण आव. ५५०-५६

मणुएहि खलु आव. ६-१३२

मणुए चउ आव. ५६५-५७

मणुया तिरिया

आवा. ६०-४२५

मज्जार खइय पि. १६२-२८३

„ मूसगाइ ओ. २२७-२११

मज्जणणित्ते आव. ७०३-७०

मज्जं विसय उत्त. १८०-३८२

मज्झण्हि ओ. १४७-२०४

आद्यांशः ग्रन्थ-गाथांकं पृष्ठं

मत्तेण जेण पि. ५६५-३१८

मयगहणं ओ. १६०-२०५

मयमाइव पि. ४४४-३०६

मयहरगा आव. १५८८-१८४

मयहरपगाए

आव. १३६१-१५३

मरणविभत्ति

उत्त. २०९-३८४

मरणे अणंत उत्त. २३०-३८६

मरणं च होइ दश. २६१-३५३

मरणंमि उत्त. २१०-३८४

मरहसिलमिढ

आव. ९४१-६२

मरुदेवि आव. ३८५-३८

मलए आव. ५०८-५२

मल्लि आव. १५-४३

मल्लिस्सवि आव. २९५-२६

महईए पि. २२८-२८६

महपंच सू. ३०-४५७

महुपुग्गल आव. १६२३-१८७

महुरपरिणाम

आव. १०४४-१०३

महुराइ इंद उत्त. ११८-३७६

„ काल उत्त. ११५-३७५

महुराए जउण आव. ६६-१४६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

महुराए जिरा आव. ४७०-४६

„ संखो उक्त. ३२१-३९५

महरिहसिज्जा

आव. १०६८-१०८

महिआवासं ओ. २९-१९३

महिया य आव. १३४१-१५१

महुरं दश. १७१-३४४

महुसित्थ आव. ६४२-६२

महुरा मंगू दशा. ११०-४८६

मा एयं देहि पि. २३७-२८७

मासं पाओ ओ. ६५९-६६

मा काहंति पि. २३६-२८७

मागहमाई आव. ३४८-३४

माणुस्स खित्त

उक्त. १५८-३८०

„ खेत आव. ८३१-८१

माणुस्सयं आव. १३६६-१५४

माणुस्सं धम्म

उक्त. १५५-३७९

माणं तु ओ. ७०३-२५५

मा ताव पि. २८६-२६२

मा ते फसेज्ज पि ५०८-३१२

मा मे चलउ

आव. १४६०-१६६

„ एजउ आव. १४६८-१६५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

मा दिच्छिंहति

ओ. २२२-२११

मायपिइ पि. ४८५-३१०

मायरं पियरं

आव. १२१०-१२०

मायाए उस्सगं

आव. १५५४-१७५

मायागार दश. ३०३-३५८

मासिय पि. २०६-२८५

माया मेत्ति आचा. १६५-४३८

माया य रुइ उक्त. ६६-३७४

„ „ आव. ७७५-७६

मायावी चडुयारी

पि. ४८६-३११

मायंमि उ उक्त. ४५८-४०६

मालाभिमुहं पि. ३५६-२६६

मालाविहा आचा. २३०-४४२

मालोहंडपि पि. ३५७-२९८

मालंमि कुडे पि. ३६०-२६६

मा वेअणा आव. १४३६-१६०

मासग आव. १५-२

मासब्भं आव. ४-१४२

मासाइ सत्तंता आव. १-१४०

मासे मासे आव. १५८५-१८४

माहणकुंड आव. ४५७-४७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

माहेसरीड आव. ७७२-७६

मिअआउ उक्त ४०७-४०४

मिगदेवी उक्त ४०८-४०४

मिगावइ आव. ४०९-४०

मिच्छत्तकालि

आव. ९१३-९०

मिच्छत्तमोह

आव. ११०६-१०९

„ थिरी पि. ४४७-३०७

„ पडि आव. १२६४-१२५

मिच्छत्तं वेय दश. २०९-३४७

मिच्छादिट्टी आव. १-१४०

„ याणं आव. ७८८-७७

„ जीवा उक्त. ३१३-३९४

मिच्छभय आव. १३३८-१५१

मिच्छा पडि दशा. १९-४७८

मित्ति मिड

आव १५१९-१७०

„ आव. ६८६-६८

मिहिलाए लच्छि

उक्त. १७०-३८१

मिहिलावइ उक्त. २६५-३९०

मिहिला सोरिय

आव ३८४-३८

मीरासु

सू. ७४-४६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

मीसज्जायं पि. २७१-२९०

मुअं हुकारं आव. २३-३

मुक्कधुरा आव. ११४०-११३

मुक्खमग उक्त २७८-३९१

मुक्खो मगो उक्त. ५०३-४१४

मुणिचंद आव. ४७७-४९

मुणिणा आचा. ३१०-४५१

मुणिसुव्वयं उक्त ११२-३७५

मुणिसुव्वओ आव. ३८१-३८

मुणिसुव्वए आव. ४१८-४३

मुत्तदविएसु पि. ५६-२७१

मुत्तंमि ओ. ५९१-२४४

मुत्तनिरोहे ओ १९७-२०८

मुत्ते वियार ओ. ५०८-२३७

मुयसम्म आव. ८५५-८४

मुहणंत ओ. २८८-२१७

मुह घोवण ओ. ४९६-२३६

मुइंगाइ ओ. ५५८-२४१

मुहनइयं आव. ७६२-७५

मुढो व आव. १३९५-१५६

मुभाइएसु पि. ५६६-३१८

मुयं च आव. १२२५-१२१

मुलकरणं सू. ६-४५५

मुलगुण दशा. १३३-४८९

„ आव. १६२८-१८८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

मूलगुणार्ण	आव. १११-१२
मूलगुणावि	आव. १-१७७
मूलुत्तरगुण	आव. १-१६१
मूले कंदे	उत्त. ३२-३६८
मूले छक्कं आचां.	१८२-४३७
मूसयरज	ओ. ७०४-२५५
मूसयरय	ओ. २९०-२१७
मेरुगिरितुंग	
	आव. १२६६-१२६
मेरुगिरिसम	आव ३५१-३५
मोवखट्टा	ओ ७४०-२५८
मोत्तुं अकम्म	
	उत्त. २२०-३८५
मोत्तुं गिलाण	आव २६-१३३
„ पुराण	दशा. ८६-४८४
मोरागसणिण	आव. १-४८
मोसलि संधि	आव ५१०-५२
मोरिय	उत्त. १७४-३८१
मोरीयसन्नि	
	आव. ६४४-६४
मोहचिणि	ओ. ५८८-२४४
मोहपयडी	आव १४६८-१६४
मोहुवभवगो	ओ. १६२-२०५
मंखलि	आव. ४७३-४९
मगलहेउं	पि २६०-२६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

मंडल-पसूति	पि. ६००-३२१
मंडियमोरिय	आव. ५६४-६०
मंडलिभायण	
	आव. ५६६-२४२
मंदिरे	आव. ४४२-४६
मंसवस	पि. ५३९-३१५
मंसस्स	आचा. १६१-४३५
मंसाई	आचा. १६०-४३५
रज्जाइच्चा	आव. २१३-२२
रज्जाणि उ	उत्त. ४७७-४११
रत्तुवकडा उ	
	आव. १३७०-१५४
रत्तो वा	ओ. ७५७-२६०
रयणपइवे	पि. २६६-२६३
रयणाणि	दशा. २५४-३५३
रयणुप्पया	उत्त. ३५१-३६८
रयणादि	ओ. ६९५-२५४
रयहरणपट्ट	ओ. २५-२५७
रसभायण	पि. २३८-२८७
रसहेउं	पि. ६४१-३२५
रहकार	उत्त. ३७५-४०१
रहनेमिस्स	उत्त. ४४८-४०८
रहनेमीनाम	उत्त. ४४४-४०८
„ निकखेवो	
	उत्त. ४४३-४०८



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 रहवीरपुरं उक्त. १७८-३८१  
 राइणियं . आव. ६७१-६७  
 राईसरिसव ..  
 उक्त. १३९-३७८  
 राम्रोवणीय आव. ५८९-५९  
 रागगि पि. ६५७-३२६  
 रागदोसकसाए  
 आव. ९१८-६०  
 ,, दोसा उक्त. ३७६-४०१  
 रागाई दश. २४४-३५१  
 रागेण व आव. १४२६-१५९  
 रागेण सई पि. ६५६-३२६  
 राय करेइ आव. १९८-२०  
 रायकुले आव. २२२-२३  
 रायगिहमिहिल  
 उक्त. ३५०-३९८  
 ,, विस्स आव. ४४४-४६  
 ,, विस्स आव. ४४५-४६  
 ,, माल उक्त. ११०-३७५  
 रायगिहागम सू. १९८-४७५  
 रायगिहे गुण उक्त. १६८-३८०  
 ,, धम्म पि. ४७४-३०६  
 रायगिहंमि उक्त. ६१-३७३  
 राया आइ आव. ३६३-३६  
 राया इह आव. १३३६-१५१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 राया उसुयारो  
 उक्त. ३६४-३९९  
 रायघरे य पि. ४७७-३०६  
 राया य तत्थ  
 उक्त. ३३३-३६७  
 राया य बंभ  
 उक्त. ३३५-३६७  
 राया य राय  
 आव. ५८४-५९  
 राया विज्जंमि ओ. २४-२४७  
 रायारोह पि. १२७-२७७  
 राया सप्पे दशा. ७२-४८३  
 रोहा य सत्त आव. ४६४-४८  
 रोहीडगं आव. १३३२-१५०  
 रोहेइ वणं आव. १४३७-१६०  
 रुपं टंकं आव. ११५२-११४  
 सक्खा गच्छा  
 आचा. १२६-४३२  
 सक्खाणं आचा. ८०-४२७  
 रुप्यं पत्तेय  
 आव. ११५३-११४  
 रुवं वओ दश. १६२-३४६  
 लक्खणमेवं आचा. १५८-४३५  
 लक्खं अट्ट आव. २६२-२६  
 लट्ठी आय ओ. ७३०-२५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

लद्धूण य आव. १४७-१५  
लद्धिल्लिअं

आव. १११२-११०

„ आव. १११३-११०

लद्ध पहेणगं पि ३४१-२६७

लग्गुद्धियं आव. १४३५-१६०

लढभतंपि पि. ४८१-३१०

लाउअ एरंड आव. ६५७-६४

लाहेसु य आव. ४८२-५०

लज्जाइ गार उक्त. २१७-३८५

लाभा लाभं सुहं पि. प्र-३०६

लाभिय नेतो पि. ३८०-३०१

लाभेण जो ओ. ५३४-२३६

लाभे सति ओ. ६१२-२४६

लाहा हु ते आव. ४२७-४४

लिगाइहिवि पि. १५०-२७६

लिगेण उ नाभि

पि. १५२-२८०

„ उ साहम्मी

पि. १५१-२७६

लिगं जिण आव. १४४५-११३

लिप्पग आव. १४४७-१६१

लित्ते छगणि ओ. ३६६-२२७

लोत्थारियाणि

ओ. ३९४-२२६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

लित्तंति पि. ६१५-३२२

लेसा कासाय उक्त. ५२-३७०

लेसाणं निक्खेवो

उक्त. ५३४-४१७

लोइय सू. १०१ ४६५

लोइंदिय आव. ३५४-३५

लोएवि पि. २६५-२९०

लोए वेए आव. १६१६-१८७

लोए संथारमि उक्त ८५-३७३

लोगे चउ आचा. २४७-४४४

लोगोत्ति आचा. १७४-४३६

लोगस्स आचा. २४३-४४४

लोगस्स य आचा. १७३-४३६

„ य निक्खे

आचा. १७५-४३६

„ सार आचा. २४४-४४४

लोगस्सुज्जो

आव. १०७४-१०६

„ आव. सू. १-१०५

लोगागास आचा. ८८-४२८

लोगो भणिओ

आचा. १७६-४३७

लोगोवयार दश. ३१०-३५८

लोगंमि आचा. २४१-४४३

लोणागडो पि. १६८-२८१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 लोणंदग पि. ५८६-३२०  
 लोभाणु वेअंतो  
     आव. ११७-१२  
 लोयविरलुत्त पि. २६२-२९२  
 लोयाणुगह पि. ४४८-३०७  
 लोलइ पि. ४२२-३०४  
 लंघणपवण उक्तः १२८-३७७  
 वड्डेइ पि. ६८७-२८३  
 वइयाइ पि. ३०९-२९४  
 वइसाहसुद्ध आव. ७३४-७३  
 वंका कीड ओ. ३५-२५८  
 वक्क तु पुव्व दश. ३६३-३६३  
 वक्कं वयणं दश. २७०-३५४  
 वक्खाण आव. ७१०-७०  
 वक्खित्त ओ. ५१४-२३७  
     " आव. १२१२-१२०  
 वग्घस्स उक्त. १२७-३७७  
 वग्घो वा उक्त. १०३-३७४  
 वच्चह आव. ५१२-५२  
 वच्चंतेण ओ. ३८३-२२५  
 वच्छगगोणी आव. १३३-१४  
 वज्जरिसह आव. १५७-१६  
 वज्जेत्तु ओ. ७६४-२६०  
 वज्जेमिन्ति ओ. ६०-१६६  
 वज्जंत आव. ३५८-३५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 वइयाइ पि. ३०६-२९४  
 वड्डइ हायइ  
     पि. १७४-२८२  
 वट्टं सम ओ. ६८६-२५३  
 वडपुरग उक्त. ३४५-३९८  
 वड्डु ते आव. ८२३-८१  
 वणरस उक्त. २०२-३८४  
     " आचा ७७-४२७  
 वणस्सइ पि. ४३-२७०  
 वणहत्थी उक्त. ३४६-३६८  
 वणे रामे उक्त. ८८-३७३  
 वण्णादिया सू. १५-४५६  
 वणिघूया दशा. १०४-४८६  
 वण्णेण आव. ४०२-३९  
 वण्णंमि य आचा. ७८-४२७  
 वत्तणा आव. ६६६-६६  
 वत्थूओ आव. ७५८-७५  
 वन्नबल ओ. ४६६-२३६  
 वन्नाइ पि. १९५-२८३  
 वयगंड पि. ४१६-३०४  
 वयल्लक्कमिदि आव. १-१४३  
 वयल्लक्कं दश. २६८-३५४  
 वयणविभत्तीअ  
     दश. २६०-३५६  
     " कुंस दश. २६१-३५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ

वयणविभक्तीञ्च पुण	दश २३-३३०
वयमिक्क	आव १-१७८
वरकणगत	आव. ३७७-३७
वरवरिआ	आव. २१६-२२
वरसुरहि	आव. ११०२-१०६
वरिसंती	आव १-१४२
ववगय	आव. ३५६-३५
ववहरमाण	उत्त. ४३३-४०७
ववहारे नीड	आव. ४-२१
वसभे अ	उत्त. २६४-३६०
वसहिकह	आव. २-१३६
„ निवेसण	आव. ५५-१३६
„ „	आव. ५४-१३६
वसहीए	ओ. १३ प्र.-२०६
वसही समणु	ओ. १०५-२००
वसुभूर्द्ध	आव. ६४७-६५
वाउक्काओ	पि. ३८-२६६
वाउत्स	आचा. १६४-४३५
वाओदएण	दशा. ६६-४८५
वाणारसी य कोट्टे	आव. २१-१४६
„ य नयरी	आव. २५-१४६
वाणारसि	उत्त. ४६४-४१०
वाणियगामा	आव. ४९५-५१
वादे परा	सू. १६६-४७५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

वाघाए अण्णं ओ.	१८३-२०७
वाघाए तइओ	आव. १३८४-१५५
वाघाएण	पि. ४७८-३१०
वाघाइय आचा.	२६७-४४६
वाघाते	ओ. ६४०-२४६
वायाइ नमो	आव. ११४१-११३
वायाईघा	आव. १४८२-१६५
वायनिसग्गु	आव. १५२६-१७०
वारण	आव. ५१६-५३
वारेयच्चु	दश. ७०-३३४
वारिमज्जे	आव. १-१४४
वालुय	आव. ५०७-५२
वालेराइ	दशा. १४-४७७
वासइ तो कि	दश. १०२-३७३
„ न तणस्स	दश. ६६-३३७
वासग्गसो	उत्त. ८३-३७३
वासत्ताणा	उत्त. १३४४-१५१
वाससवासे	उत्त. ५२५-४१६
वाससहस्सं	आव. २३८-२४
वासाण	आव. २८७-२६
वासहरा	पि. ८८-२७४
वासाखे	दशा. ६०-४८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक, पृष्ठं  
 वासासुं उ ओ ११३-२००  
 वासासु य आव. १४०४-१५७  
 वासीचंदण  
 आव. १५६२-१७६  
 वासोदयस्स आव ५७७-५८  
 वासोवगं ओ. २६-२५७  
 वासं कोडी आचा. २७३-४४७  
 वासं व दशा. ७३-४८३  
 विअणे आचा. १७०-४३६  
 विइयमेयं कुरं  
 ओ. ४५२-२३२  
 ,, गज पि. ८४-२७३  
 विउला आव. ६३७-९२  
 विकहा ओ. ६६-१६६  
 विगति दशा. ८१-४८४  
 विगलिदिण आव. ७-१३१  
 विच्छुय उक्त. १७३-३८१  
 विज्जाए हो ओ. ५६८-२४५  
 विज्जाच आव. १०६६-१०५  
 विज्जा चरणं दश. १६५-३४६  
 विज्जसुयस्स आव. १७३-१८  
 विज्जाउत्ति पि. ५५०-३१६  
 विज्जातवप्प पि. ४६२-२०८  
 विसयसुहनिअत्ताणं  
 आव. १२-६६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 विज्जामंत पि. ४६४-३११  
 विज्जाय पि. ५४६-३१६  
 विज्जासिप्प दश. १८९-३४६  
 विज्जा व देव सू. १६३-४७१  
 विज्जाओ आचा. १७७-४३७  
 विट्ठिअबंध ओ. २६५-२१७  
 विणएण ओ. ५२१-२३८  
 विणओणएहि आव १३८-१४  
 विणओ पुव्वु उक्त. २६-३६७  
 विणओवयार  
 आव. १२२६-१२१  
 विणओ सासणे  
 आव. १२३०-१२१  
 विणयस्स समा  
 दश. ३०६-३५८  
 विणयसुयं च उक्त. १३-३६६  
 वित्तासेज्ज आव. ४०-१३५  
 वित्थिण्णा ओ. २१७-२१०  
 वित्थिण्णे ओ. ३१४-२१६  
 विमलजिण आव. प्र-१२-४३  
 विमलतणु आव. १०६६-१०८  
 विमलमणंत आव. ३७१-३७  
 विमली पि. ४६३-३११  
 वियणधमरा  
 आचा. १६६-४३६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 विरिए छक्कं सू. ६१-४६४  
 विरयाविरई आव. ८६३-८४  
 विसघाइय पि. २७४-२९१  
 विसघाइ रसादश. ३५१-३६२  
 विसतिणि दश. १-प्र-३४३  
 विसमा जह आव. ४९-१३५  
 विसमेसु ओ. ३६-२५८  
 विसयसुहेसु दश. १६४-३४३  
 विसरिस पि. १४७-२७९  
 वाससहस्सं उक्त. ५२४-४१६  
 विहगगई दश १२०-३३६  
 विहिगहिअं ओ. ५९२-२४५  
 „ आव. १६२५-१८८  
 „ आव. ०-१८८  
 विहमा दश. ११८-३३९  
 विहिपुच्छाए ओ. ८१-१६८  
 वीयभय उक्त ६४-३७४  
 वीरवरस्स आव. ४७१-४६  
 वीरियघम्म आव. २-१४०  
 „ भावे आव ७५२-७४  
 „ विउच्च दश. २००-३४७  
 „ सजोग आव १५२७-१७०  
 वीरो अरिट्ट आव २६-२३  
 वीरं „ आव. २२१-२३  
 वीसज्जिऊण उक्त. ३६८-४०३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 वीसमिऊण आव. १२४-१३  
 वीसं-उक्कोस उक्त. ८२-३७२  
 वीसं तु दशा. ११-४७७  
 वुड्ढि च उक्त. २७२-३९०  
 वुड्ढी वा आव. ५६-७  
 चेइदुम आव. ५५३-५६  
 वेउच्चिवाउडे ओ. २२-२५६  
 वेज्जे मेंढे आव. ८४६-८३  
 वेंट्टाइ आव. ५४६-५५  
 वेंटल पुट्टो ओ. ४२४-२२६  
 वेणइयस्स दश. २०४-३४७  
 वित्ति उ आव. ५८०-५६  
 वेयणवेया ओ. ५८०-२४३  
 „ पि. ६६२-३२६  
 वेयावच्चे ओ. ५३७-२४०  
 वेयावच्चं ओ. ५३२-२३६  
 वेयालियं इह सू. ३८-४५८  
 वेयालियंमि सू. ३६-४५८  
 वेरत्तामप्य आवा. ३२७-४५३  
 वेसालीए आव. ४९४-५१  
 वेसालि आव. ५१८-५३  
 वेविय परि पि. ५८२-२१६  
 वोग्गह आव. १३५८-१५३  
 वोर्लिता पि. १६४-२८०  
 वोलिने ओ ३६-१६४

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 बोहण ओ. ६-१९१  
 वंतुच्चार पि. १९७-२८४  
 वंदणचिइ आ. १११६-१११  
 वदिज्जमाणा आ. ८६६-८५  
 वंदित्तु आ. १-४२०  
 वंदाभि महा आ. ८१-६  
 ,, भद्दाहुं दशा. १-४७६  
 वायणपडि आ. ६८९-६८  
 सउणि चउ उत्त. १६६-३८३  
 ,, ,, सू. १२-४५६  
 सवकारो ओ. १५५-२०४  
 सवको अ आ. ४६८-५१  
 सक्कीसाणा आ. ४८-६  
 सगडुद्धी आ. ४६-४२४  
 सग्गह आ. १३५७-१५३  
 सग्गाम पि. ४२८-३०५  
 ,, पि. ३३०-२६६  
 सग्गामेऽवि पि. ३३३-२६६  
 सचरित आ. १०६२-१०४  
 सच्चित्तपुढ पि. ३४६-२६८  
 सच्चित्तमक्खि पि. ५३६-३१५  
 ,, सीसणसु पि. ५४० ३१५  
 ,, आ. ३-१४२  
 ,, अच्चित्ते पि. ६२७-३२३  
 ,, ,, पि. ६०५-३२१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सच्चि अच्चित्ते पि. ५५८-३१७  
 ,, पव्वावण पि. ५१-२७०  
 सच्चित्तो ओ. ६९-२२४  
 सच्चप्प दश. १७-३२६  
 सज्झम पि. २६२-२६०  
 सज्झायभाण  
 आ. १५१८-१६६  
 ,, मचित्तं आ. १३८७-१५५  
 ,, संजम दश. ३६६-३६४  
 सज्झायं काऊ ओ. ६६३-२५१  
 सज्झल ओ. ४६५-२३६  
 सडुडु पि. ४८३-३१०  
 सडुस्स पि. २७०-२६०  
 सट्टारा पि. २७७-२६१  
 सट्टि पण आ. २६३-२६  
 सड्ढेसु ओ. ६५-१६६  
 सड्ढो व ओ. ४७२-२३४  
 सत्तविभाणेण ओ. ४८९-२३५  
 सच्चैसि उत्तरेणं  
 आ. ५०-४२४  
 सत्तरक्ख पाणिपाए  
 आ. १४१ ( सं. )  
 सत्तरस उत्त. २१३-३८५  
 सत्तसहस्स आ. ३१०-३१  
 सत्तण्हं आ. १०६-११

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठ  
 सत्तहि आचा. ३३३-४५४  
 सत्तिक्कगाणि  
 आचा. ३०८-४५१  
 सति लाभे ओ. ६११-२४६  
 सत्तुत्तरि आच. ३-१७८  
 सत्तेगट्टा आच. १४-१८६  
 सत्तेया आच. ७८६-७७  
 सत्थपरिण्णा आच. १-१४४  
 ,, आचा. १३-४२१  
 ,, आचा. ३१-४२३  
 सत्थाह दश. १६०-३४६  
 सत्थं असि सू. ६८-४६४  
 सद्दरसरूव दश. १६२-३४३  
 सद्दहण आच. ७५३-७४  
 सहसा अण्णा ओ. ७६६-२६३  
 सद्दाइएसु आच. १४४०-१६१  
 ,, पि. २२४-२८६  
 सद्देसु अ दश २६५-३५७  
 सिद्दस्स सुहो आच. ६८२-९६  
 सन्नाइगमण उक्त. १०९-३७५  
 सन्नातो आगतो  
 ओ. २६-२४८  
 सन्नार्सिद्ध दश. १२२-३३६  
 सन्निहियाण  
 आच. १३६८-१५७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सपडिक्कमणो  
 आच. १२५८-१२५  
 सपरक्कम आचा. २६५-४४६  
 सपरिक्कमे आचा. २६४-४६  
 सप्पोऽवि उक्त. ४६७-४१०  
 सप्पंसयणे आच. ११०४-१०६  
 सुक्कंबराय आच ५७-३५  
 सोऊण तं भगवओ  
 उक्त. २६०-३६२  
 समए वासत्तानं ओ. ३०-१९३  
 समकडगाओ उक्त. ३४२-३६७  
 समणकडाहा पि २६६-२६०  
 ,, ऽणुकप दश ११०-३३८  
 समणस्स उ दश. १५३-३४२  
 समणाणं ओ. १७२-२०६  
 समणा तिदंड आच. ३५३-३५  
 समणिपवेसि ओ. ७६-१६७  
 समणुण्णोसु ओ ४३३-२३०  
 समणे चउक्क उक्त. ३८८-४०२  
 समणोण दश २१३-३४८  
 समणे माहणि पि. ४४३-३०६  
 समणो उ आच. १४१९-१५६  
 समणोऽसि उक्त. १४०-३७८  
 समणं वंदिज्ज  
 आच. ११२०-१११



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 समर्ण समर्णि ओ. ४३२-२३०  
 सम्मत्तचरण आव. ८५६-८४  
 सम्मत्तवेस आव. ८५६-८४  
 ,, आव. ८५०-८३  
 ,, आव. ८५१-८३  
 ,, मप्य उक्त ५१०-४१४  
 ,, नाण आव. ८६७-८८  
 ,, सुयं आव. ८२२-८१  
 सम्मत्तस्स . आव. ८४६-८३  
 सम्मत्तपत्ती  
 आचा. २२२-४४१  
 सम्मत्तं आव. ११७६-११७  
 सम्मद्द्विद्वि आव. ८६१-८४  
 ,, द्विद्वि जीवो  
 उक्त. १६३-३८०  
 ,, उ दश. २८०-३५५  
 ,, किरिया सू. १२१-४६७  
 सम्मदंसण आव. ६१०-८९  
 सम्मप्यणिओ सू ११२-४६६  
 सम्ममसम्मा पि. ४४०-३०६  
 समभावंमि  
 आव. १५१७-१६६  
 समयावलिय आव. ६६३-६६  
 समया सम्मत्त  
 आव. १०४६-१०३

आद्यांश . ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 समयो वेया आव. १-१४०  
 समवसरणो सू. ११६-४६६  
 समवाइ आव. ७३८-७३  
 सम्मसुआराणं आव. ८०७-७९  
 सम्मसुयअगा आव. ८५४-८४  
 समाहिओव दशा. ४५-४८०  
 समाहोइ उक्त. ३८३-४०१  
 समिइओ उक्त. १६-३६६  
 समुट्ठाण आव. ८८९-८७  
 समुट्ठपालि उक्त. ४३०-४०७  
 समुदाणिया सू. १६८-४७२  
 समुट्ठेण उक्त. ४२९-४०७  
 समुसरण आव. ३६२-३६  
 समीयारो उक्त ७२-३७२  
 समीसरणो आव. ५४३-५५  
 सयगुण दशा. १०७-४८६  
 सयणासण आव. १५१२-१६६  
 सयणे य आचा. १७२-४३६  
 सयमेव उ आव. ३-१४३  
 ,, ऽणु आव. १५६८-१८५  
 ,, दिट्ठ ओ. ७४-१९७  
 ,, य उक्त. १३७-३७७  
 सयमेवासोएउं पि. ५१८-३१३  
 सयभिसया आव. ४५-१३५  
 सयसाइस्सा आव. ८७६-८६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सरीरेणोया सू. १७१-४७२  
 सललिय आव. १२७१-१२६  
 सव्वगयं आव. ८३०-८१  
 सव्वजीवेहि आव. ८६०-८४  
 सव्वत्थ अवि आव. ५७६-५८  
 ,, संजमं ओ. ४६-१९४  
 सव्वन्नु दश. २२७-३४६  
 सव्वं पाणाइ  
 आव. १२८४-१२७  
 सव्वमिगं उक्त. ४०२-४०४  
 सव्वभिचारं दश. ६८-३३४  
 सवल्य ओ. ३६०-२२३  
 सवल्य. पि. ३९-२६६  
 सव्वलोए आव. सू-१७२  
 सव्वबहुय आव. ३१-४  
 सव्वविही आव. १०६७-१०८  
 सव्वत्स आचा. २३६-४४३  
 सव्वसुरा आव. ५६६-५८  
 सव्वाउअंपि आव. ५७६-५८  
 सव्वाओवि  
 आव. ११७५-११६  
 सव्वा ओसह उक्त. ४४-३६६  
 सव्वावि अ सा  
 दश. २७८-३५५  
 सव्वे एए उक्त. २३२-३८६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सव्वे काउत्सगं  
 आव. ७०६-७०  
 ,, भवत्थ उक्त. २२७-३८६  
 ,, य माहणा आव. ६५७-६६  
 ,, अ अइयारा  
 आव. ११२-१२  
 ,, वि ईरिय  
 आचा. २९८-४४६  
 सव्वेऽवि एगहूसेण  
 आव. २२७-२३  
 ,, एगवन्ना आव. ३६९-३७  
 ,, गया आव. ३६०-३८  
 ,, दव्व आव. ६३४-९२  
 ,, पढम ओ. ६६०-२५९  
 ,, य वयण आचा. ३०२-४५०  
 ,, य सिज्ज  
 आचा. २९०-४४८  
 ,, सयंबुद्धा आव. २१२-२२  
 सव्वेऽसि आयारो  
 आचा. ८-४२१  
 ,, तवोकम्मं  
 आचा. २७७-४४७  
 ,, पि नयारणं दश. १५०-३४२  
 ,, पि जिणारणं आव. ३३३-३३  
 सव्वेसुवि आव. ८२१-८१

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सव्वो वज्जंत ओ. ६३-२२४  
 ,, ऽविय आव. १६०३-१८५  
 सव्वं असण आव. १५६१-१८४  
 सव्वं च हेस आव. ५६४-५७  
 सव्वंति आव. ८००-७६  
 सव्वंपिय तं सू. ६७-४६४  
 ससमय सू. २४-४५७  
 ससिणिद्धंपि ओ. ४८७-२३५  
 सहस पइट्टा पि २१५-२८५  
 सहसा काल आव. ३७-१३४  
 सह मसुदेवीइ आव ३४४-३४  
 सा उ अत्रि पि. २२१-२८६  
 ,, उं पज्जत्तं पि. १२८-२७७  
 साएए पुंढ  
 आव. १३०२-१४७  
 सागरिय ओ. १६६-२०५  
 सागारमणा आव. ६५-७  
 सागारि मंख पि. ३१०-२६४  
 सागारियाइ  
 आव. १३६२-१५३  
 ,, वरिण ओ. ४३६-२३०  
 सागारं संवरणं ओ. ३७-१६४  
 सागेए उक्त. ३३०-३६६  
 सागेयम्मि आव. १३११-१४८  
 सा चंडवाय आव. ८३५-८२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 साडणपाडण सू. ७०-४६२  
 साणगोणा ओ ४२२-२२६  
 सादीसपज्ज आव. ७३२-७२  
 सा दुविहा दश. ४०-४८०  
 साधारणं पि. ५६४-३२०  
 सा नवहा दश. २४१-३५१  
 सा पुण जाय ओ ५९४-२४५  
 ,, ,, सह आव. १६००-१८५  
 सामाविय आव. १३४७-१५२  
 सामिग्गहा आव. १५७१-१७७  
 सामण्ण दश. १५२-३४२  
 सामत्थण पि. १२१-२७७  
 सामन्नमणु दश. ३०१-३५७  
 सामाइअ करेमी

आव. १०५६-१०४  
 ,, नाम आव. स.-६-१८१  
 सामाइयअणु दश. १२-३२६  
 ,, निज्जुत्ति आव. ८७-६  
 ,, माईयं आव. ६३-१०  
 ,, याइया आव. २७१-२७  
 ,, य संम आव. ८६४-८५  
 ,, च आव. ७६६-७८  
 ,, च पढमं आव. ११४-१२  
 सामाइयंमि आव. ८०१-७६  
 सामाणिअ आव. ५०५-५२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सामायारि ओ. १४२-२०३  
 सामित्ते दशा. ५६-४८२  
 सामी चार पि. ७१-३००  
 सामुत्थाणी आचा. ५७-४२५  
 साम समं आव. १०४३-१०२  
 साय सयं आव. १५४४-१७४  
 साय संमत्त दश. १४३-३४१  
 सारस्सय आव. २१४-२२  
 सारोरंपि आव. १३६३-१५३  
 सारो पल्लव आचा. १७-४२१  
 सालीओ पि. १६८-२८४  
 सालीघय पि. १८०-२८२  
 सालीमाई पि. १६१-२८०  
 सालंबणो आव. ११८६-११७  
 सावग जइ पि १५५-२८०  
 ,, भज्जा आव. १३४-१४  
 सावज्जगंथ उत्त. ४२८-४०६  
 ,, उत्त. २४२-३८७  
 सावज्जमणा ओ. ७६३-२६०  
 सावज्जजोग आव. ७९९-७८  
 सावत्थीइ उत्त. ११६-३७६  
 सावत्थीउसभ आव. ७८१-७७  
 ,, जिय उत्त. १११-३७५  
 ,, सिरि आव. ४७९-४९  
 सावयतेणा ओ. १६३-२०८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सावयतेणा आव. १९१-२०८  
 ,, घम्मस्स  
 आव. १५७०-१७७  
 सावरणं ओ. ७३-१६७  
 सा सगड दश. ८६-३३६  
 साहुक्कार दश. ७४-३३५  
 साहुगुणसण पि. २६७-२६३  
 साहुम्मिअभि पि. १४६-२७६  
 ,, अपुरि ओ. १६-१६२  
 साहारणओस आव. ५५४-५६  
 ,, मपज्जत्तं आव. १२३-१३  
 ,, माहारो  
 आचा. १३६-४३३  
 ,, सवत्ते आव. ५७८-५८  
 साहीण आव ९३३-६१  
 साही पुरो ओ. ६२२-२४७  
 साहुमहिआ आचा. ३२६-४५३  
 साहु अक्कम आव. ४-१४४  
 साहुण नमु आव. १०१४-६६  
 १०१५-६६, १०१६-९६,  
 १०१७-६६  
 साहु तेणे दशा. १६-४७७  
 ,, लूहे दश. ३४७-३६२  
 साहुं तिगि आव. १७५-१८  
 ,, संवासेइ उत्त. २८८-३६२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सिद्धश्रवणण पि. ४७३-३०६

सिद्धंबरजंघाए

आव. १०८५-१०७

सिम्रो उसिणो पि. ६५१-३२५

सिक्खग दश. ५७-३३३

सिक्खावए उक्त ४५३-४०९

सिगाररस्सु दश. २१२-३४८

सिज्झंतस्सु पि. २५१-२८६

सिज्जंस आव. ३२७-३२

सिट्ठसि सह् ओ. ७७-१६७

सिद्धत्थपुरे आव. ५११-५२

सिद्धत्ति अ आव. ६८७-६७

सिद्धाणम उक्त. ५५५-४१६

„ नमु आव. ६६०-६७,

९६१-९७, ९६२-६७,

६८६-६७

सिद्धाणं बुद्धाणं आव.सू.-१७३

सिद्धिगइमुव दश. १-३२८

सिद्धिवसहि आव. ६११-८६

सिद्धि य देव दश. २०३-३४७

सिद्धे नमंसि

आव. १२८३-१२७

सियवि उक्त. १६६-३८१

सिंहगिरि उक्त. ६७-३७४

सीउण्ह पि. २२-२६८

आद्यांश , ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सीउण्ह पि. १३-२६७

सीउण्हखार ओ. ३४६-२२२

„ ओ. ३४०-२२२

सीअल आव. प्र-६-४२

सीअलं आव. १०५८-१०४

सीआ साडी आव. ९४५-६३

सीईम्मओ आचा. २०५-४३६

सीउण्हफास

आचा २०६-४४०

सीए दवस्स पि. ६५२-३२६

सीमंधरो उक्त. ३७१-४००

सीयललुवखां

आव. १२००-६११

सीयले आव. ११९८-११९

सीयाणि य आचा. २१०-४४०

सीयं परी आचा. २०१-४३६

सील चउ स.-८६-४६३

सीवन्नि पि. ८१-२७३

सीसमुरोयर उक्त. १८६-३८३

सीसावेडेण आव. २-१४४

सीसुक्कंपि

आव. ९५६१-१७६

सीसे.जइ ओ. १३४-२०२

सीसो आव. १२४२-१२३

सीहत्ता उक्त. ४१८-४०५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सुअणो सुअ

आव. १०५४-१०३

सुअधम्मे दश. २७६-३५५

सुइभद्दि पि. ५९९-३२१

सुकयं आणात्ति

आव. १५३८-१७३

सुकुमाल ओ. ४-२६५

सुककेण पि. ५३३-३१५

सुकके सुककं पि. ५६७-३१८

सुककोल्ल उल्ल ओ. २३-१९२

„ यडि ओ. ५७५-२४३

„ सरिस

पि. ३६७-३०२

सुककंबरा आव. ३५७-३५

सुगगीवे दढ आव. ३८८-३८

„ नयरंमि

उत्त. ४०९-४०४

सुचिरंमि आव. ११२७-११२

„ अच्छ ओ. ७२-२६१

„ वंकडाई

उत्त. ४६२-४१३

„ वंकुडाई

आव. १३२७-१४९

सुजसा आव. ३८६-३८

सुद्धुत्तरं आव. ३४-१११

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सुद्धु वाइयं

आव. १३०४-१४७

„ विसम्म

आव. ११७८-११७

सुत्तत्थस्करण ओ. २२१-२१०

सुत्तत्थतद्दु आव. ४६-१३५

„ थिरी ओ. ६०६-२४६

„ बाल आव. १-११६

सुत्तत्थो खलु आव. २४-३

सुत्तस्स पि. ५२५-३१४

सुत्तेण सू. २१-४५७

सुत्तत्थं अक ओ. १४४-२०३

सुत्ता अमु आचा. २११-४४०

सुत्ते जहा दशा. ११५-४८७

सुत्तं वित्ती आव. २-१४४

सुंदरजण ओ. ८४-२६२

सुद्धोदए आचा. १०८-४३०

सुद्धप्पओग सू. १६४-४७१

सुन्नघर ओ. ५०३-२३६

सुन्नं व असइ पि. ३३५-२६६

सुपइद्दु उत्त. ३४८-३६८

सुप्पणिहि दश. ३०७-३५८

सुमइस्स आव. २८१-२८

सुमईज्जत्थ आव. २२८-२३

सुमिणमव आव. ४५८-४७

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सुमंगला	आव. ३६ -३६
सुयश्रभि	पि. ३१७-२६५
सुयखषे	उत्त. १२-३६६
सुयधम्म	आव. १३०-१३
सुधनारणे	दश. ३-३२८
सुयनारणमि	
	आव. १४२२-१५६
,, वि जीवो	आव. ६४-१०
सुयपडिवण्णा	आव. ८५२-८३
सुरगण	आव. ९८१-६६
सुरमण्य	सू. १५६-४७१
सुरपूइओत्ति	दश. १३६-३४१
सुरहिपुर	आव. ४६६-४८
सुबहुंपि	आव. ६८-१०
सुविहं च	सू. ३-१०८
सुविहिय	आव. १६३६-११३
सुसमत्था	सू. ५९-४६०
सुस्सुसइ	आव. २२-३
सुहदुक्ख	दश. ६०-३३३
सुहुमो य	आव. ३७-५
सूएण	आचा. २७-४२२
सुभगदुब्भ	पि. ५०२-३१२
सूयगडं	सू. २-४५५
सूरा मो	सू. ५७-४६०
सूरे उग्गाए	आव. सू-१८५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

सूरे सुदंसणे	आव. ३८६-३८
सूरोदय	आव. ५५५-५६
सूरोदयं गच्छ	पि. २१३-२८५
सूवोदणस्स	ओ १४-२५६
सेअं सुजायं	उत्त. २७०-३६०
सेएण	आव. २६-१३३
सेज्जं ठाणे	आव. ६६५-६६
,, ,,	आव. ६६६-६६
सेज्जं भवं	दश १४-३२६
सेणावइं	आव. १४-१४५
सेणाहिवई	
	आव. १३५६-१५३
सेयपुरं	आव. ३२४-३२
सेयंगुलि	पि. ४७१-३०६
सेलट्टि	दशा. १०१-४८६
सेलघण	आव. १३९-१४
सेवालक	आचा. १४१-४३३
सेसाइं	आचा. ११५-४३०
,,	आचा. १२५-४३१,
	१५१-४३४, १६३-४३५,
	१७१-४३६
सेसा उ जहा	
	आव. १३८०-१५५
,, ,,	आव. १५३३-१७१
,, ,,	ओ. ३६-२४६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सेसा उ दंड आव १६६-१७  
 सेसार्ण परि आव. ३०१-३०  
 ,, मरणाणं  
 उक्त २३१-३८६  
 सेवामि आव. १२७६-१२७  
 सेसा विसोहि पि. ३६५-३०२  
 सेसेवि ओ. ३८१-२२५  
 सेसेसु ओ. २७६-२१६  
 सेसेहि उ दच्चे  
 पि. २६६-२९०  
 ,, कार्णहि पि. ५३५-३१५  
 सो आलोड्य ओ. ६५१-२४१  
 सोइदिअरस्सो  
 दशा. २६६-३५७  
 ,, मादीआ दशा. ४६-४८१  
 सोउं उवट्टियाए  
 आव. १६३२-१८८  
 सो उवक्क ओ. ३-१९०  
 सो उज्जाण उक्त ४७३-४११  
 सो उस्सग्गो  
 आव. १४६६-१६३  
 सोऊण अणार्जट्टि  
 आव. ८७७-८६  
 सोऊण कीरमाणं  
 आव. ५९८-६०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सोऊण जिण सू. १८-४५६  
 सोऊण तं उक्त ३०१-३६३  
 सो अपुच्छि ओ. ४१६-२३०  
 सोऊण तं उक्त. २६०-३६२  
 ,, उक्त. ३०५-३६४  
 ,, उक्त. ४०३-४०४  
 सो एवं उक्त. ४७५-४११  
 सो गुरु दशा. २४-४७८  
 सो दाड तवो  
 आव. १५८१-१८३  
 ,, ,, अ.व. १५८३-१८३  
 सो देव आव. ४६०-४८  
 सोरिअ आव. १३०८-१४७  
 सोरियपुरंमि  
 उक्त. ४४५-४०८  
 सोरियसमुह  
 आव. १३०९-१४८  
 सोलस उग्गम पि. ६६६-३२७  
 ,, ,, पि. ४०३-३०३  
 ,, दक्खा उक्त. १५०-३७६  
 सो लद्ध उक्त. ४१६-४०५  
 सोलसमे सू. १४१-४६६  
 सोलस राय आव. ७१-८  
 सोलसवी आचा. ५६-४२५  
 सोलसं चैव आव. प्र.-४-१७८



आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 सोवक्कमो उक्त. २२५-३८६  
 सो वाणरजू आव. १३२०-१४८  
 सो ,, आव. ८४७-८३  
 सोविणएण आव. ४२६-४४  
 सोवीर पि. ५४-२७१  
 सो सिक्कणो सू. १२८-४६७  
 सो समणो उक्त. ४७०-४११  
 ,, उक्त. ४८०-४११  
 सो सोयइ ८३८-८२  
 सो हम्मई उक्त. ३४३-३६७  
 सोहम्मकप्प आव. ४६६-५१  
 संकाए चउ पि. ५२१-३१४  
 ,, स ओ. ६०१-२४५  
 संकामेउं कम्म पि. २५६-२८९  
 संक्रिय पि. ५२०-३१३  
 संकुच्चिय आचा १८०-४३७  
 संकेर्यं चैव आव. १५७६-१८३  
 संकोए संडासं ओ २०६-२०६  
 संखडि पि. ५१२-३१३  
 संखमसंख उक्त. ५२६-३८६  
 संखाइआओ आव. २५-३  
 संखाइएणवि आव. ५६०-५६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 संखिज्ज मणो आव. ४२-५  
 संखिज्जाऊ आव. ८१६-८०  
 संखिज्जमसं आव. ६७-७  
 संखिज्जमि आव. ३५-४  
 संखेज्जोयण आव. ५२-६  
 संखेवपिडियत्थो पि. ७२-२७२  
 संखो तिणि दश. २५५-३५३  
 संगमथेरा आव. ११६१-११८  
 संगहकाओ आव. १४५६-१६२  
 संगहिय आव. ७५६-७५  
 संगार्णं च आव. १२६२-१४६  
 संगाम अत्थि उक्त. ३५४-३६८  
 संगार बीय ओ. १७६-२०६  
 संघुद्धिडि पि. २०८-२८५  
 संघयण रुव आव. ५७१-५८  
 संघयणं संट्टा आव. १६०-१६  
 सिघाडग आव. २१८-२२  
 संघायणपरि उक्त. १६२-३८३  
 संघाडग ओ. २१६-२१०  
 संठियंमि ओ. ६८७-२५३  
 संडसपाण आव. ७-१४२  
 संघायणा य उक्त. १६४-३८३  
 संघायणे सू. ७-४५५

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

संचर कुंथु ओ. ३२३-२२०

संचारिमा य पि. ३००-२६३

संजमआय ओ. १२२-२०१

संजमखेत्त दशा. ११६-४८७

संजमजोएसु

आव. ११८४-११७

„ जोग उक्त. २१६-३८५

संजमघाड आव. १३३७-१५१

संजमजोएं आव. ६८१-६८

संजमहेउं देहो ओ. ४७-१६४

„ लेवो ओ. ४०४-२२७

संजमजोए आव. ६८२-६८

संजयमणु आव. १०-१३२

संजयनारं उक्त. ३६३-४०३

संजयभट्टा पि. ७५-३००

संजलण आव. २-१४१

संजाणंतो उक्त. ४७८-४११

संजाय-लित्त पि २४६-२८८

संभासु आव. १४५५-१६२

संजुत्तग उक्त. ३१-३६८

संजोगसिद्धिइ.आव. १०२-११

संजोगे निक्खेवो

उक्त. ३०-३६८

„ सोलसगं

आवा. २०-४२२

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं

संजोयणा पि. ६३६-३२४

संतपयपरु आव. १३-२

„ आव. ८९५-८८

संतपयं पडि आव. ८६६-८८

संता तित्थयर

आव. ११४६-११३

संतिस्स आव. २६२-२९

संती कुंथू आव. १७-४३

„ आव. २२३-२३

संथरे सव्व पि. ४००-३०२

संथारगाह ओ. २०३-२०६

„ गमूमि

ओ. २०२-२०६

संथारपाय ओ. ६४-२२४

„ पि. ४६-२७०

संथारत्तर ओ. २३-२५७

संदिस्संतं पि. २३६-२८७

संदिट्ठा ओ. ५८५-२४४

संदीरणम उक्त. २०६-३८४

संनिहियाण ओ. ५५-२५०

संपाइमतस ओ. १५-२५६

संपातिमरय ओ. १२-२५६

संमत्तस्स आव. ८११-८०

संबुद्धो सो उक्त. ४४१-४०८

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 संबंधणसंजोगो उक्त. ६१-३७०  
 ६३-३७१, ४६-३६९,  
 ६२-३७०  
 संभिण्णं आव. १२७-१३  
 संयोयणाए पि. ६३८-३२४  
 संवट्ट मेह आव. १८८-१६  
 संवच्छर आव. १४७२-१६४  
 संवच्छरेण भिक्खा  
 आव. ३१९-३१  
 " होही  
 आव. २१७-२२  
 संवरियासवदारा  
 आव. १४७६-१६५  
 संवासो उ पि. ११७-२७६  
 संविग्गम ओ. २९८-२१८  
 संविग्गसंनि ओ. ११४-२०१  
 " ओ. १०४-२००  
 " मुप ओ. १०३-२००  
 संवेगजणि उक्त. ४२०-४०५  
 " समा सू. १९२-४७४  
 संवेगो दश. ३४८-३६२  
 सव्वे वा ओ. १८४-२०७  
 संबोहण आव. २०६-२१  
 संसज्जइ ओ. ५८-२१४  
 संसज्जिमम्मि पि. ५९३-३२०

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
 संसज्जिमेहि पि. ५३८-३१५  
 संसट्टेयर पि. ६२६-३२३  
 संसत्तम ओ. २६०-२१४  
 " भत्त. ओ. ७२०-२५६  
 " तत्तो ओ. ५०४-२३७  
 संसत्तेण पि. ५७६-३१६  
 संसारं छेत्तु  
 आचा. १६४-४३८  
 " पडि  
 आव. १२६५-१२६  
 " पारग  
 उक्त. ४५५-४०६  
 संसारस्स उ  
 आचा. १८९-४३८  
 संसारसागराओ  
 आव ६७-१०  
 संसारा आव. ९०९-८६  
 संसरिअ आव. ४४३-४६  
 हवकारे आव. १६७-१७  
 हत्थकप्प पि. ४६१-३०८  
 हत्थसयमेग ओ. ३६१-२२३  
 " पि. ४१-२६६  
 हत्थसयं पि. ३४४-२९७  
 हत्थिणउरं आव. ३२३-३२  
 हत्थिगहणं पि. ८३-२७३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
हत्थिगहणं दुनियाल

पि. ५७३-३१८

हत्थी हत्थी आब. ५०३-५२

हत्थी छच्चि आब. १६६-१७

हत्थुत्तर आब. ४५६-४७

हत्थे पाए सू. ७६-४६२

हत्थोवधाय ओ. ७६-२२५

हत्थंमि आब. ३३-४

हयमारुढो उक्त. ३६५-४०३

हयं नागं आब. १०१-११

हरओवमो आचा. २३७-४४३

हरिअच्छेयण ओ ६८-२०६

हरिएसनाम उक्त ३१६-३९५

हरिएसा चं उक्त. ३२२-३६५

हरिए बीए ओ. ३८७-२२६

हरिएसा गोदस्ता

उक्त. ३४०-३६७

हरियाइ पि. ५५७-३१७

हरियाले आचा ७४-४२७

हरिसह आब. ५१६-५३

हलकुलिय आचा. ६५-४२६

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं  
ह्वइ उ असच्च

दश २८१-३५५

ह्वइ पयावइ आब. ४११-४०

हसिअ ललिअ

दश २६२-३५३

हिअमिअ दश. ३२२-३५६

हिमतेण ओ. ११-१९१

हियएण पि. ५२७-३९४

हियाहारा आब. ५७८-२४३

हियाहारा पि. ६४४-३२५

हिसत्थं ओ. ७५३-३६०

हिसागविसया

आचा. २३५-४४३

हिसाए पडि दशा. ४५-३३२

हिसाऽलिय ओ. ८७-२६२

हुंडे चरित्त ओ. ६८८-२५३

हुंति उवंगा उक्त. १६०-३८३

हेट्टा नेरइ आचा. ५८-४२५

,, पाय आचा. ५४-४२५

हेट्टावणि पि. ६९६-३२३

हेट्टिल्ला उक्त. २६६-३६३

आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं	आद्यांश ग्रन्थ-गाथांक पृष्ठं
हेरन्निए आव. ६४७-६३	होति पुण भाव
होइ पवित्ति आव. ७४६-७४	सू. १३८-४६९
होइ आव. ७४१-७३	होमाय पि. ४३९-३०६
होइपुण पि. प्र. २६७	होही अजिओ आव. ३७०-३६
हेउसरिसेहि सू. ५०-४६०	„ ते आव. १२७३-१२६
होज्ज न व ओ. ५३६-२३६	„ पज्जो
होज्ज सिआ ओ. ५८७-२४४	आव. १५८० १८३
होति पडुप्पन्न दश. ६९-३३४	„ सगरो आव. ७४-३७

